

निवेदन

प्रस्तावना

पूर्वी धर्म



निवेदन

लेखक

आचार्य धर्मनिंद कोसंवी

‘भारत’^१ नांवाचे एक साप्ताहिक वर्तमानपत्र गोव्यांत निष्ठत असते. आरंभी तें कांहीं तशुण होतकरु मंडळी चालवीत असे. पहिल्या रेपेस अमेरिकेहून परत आल्यावर या मंडळीच्या आग्रहास्तव गृहस्थाग केल्यापासून अमेरिकेहून परत येईपर्यंत माझ्या प्रवासाचा वृत्तान्त लिहिल्याच्या उद्देशाने या पुस्तकाचीं पहिलीं एक कीं दोन प्रकरणे लिहून मी ‘भारता’-च्या संपादकांकडे पाठविली. तीं वाचून तावल्कालिक संपादकाला हैं प्रवासाचे वर्णन नसून ‘आत्मवृत्त’ आहे असे बाटले, व ‘माझा प्रवास’ हा मथळा बदलून त्याने ‘आत्म-वृत्त’ हा घातला. त्या काळीं श्रीयुत शांबाराव कृष्णाजी सरदेसाई^२ हे ‘भारता’च्या मराठी बाजूचे संपादक होते. त्यांनी दुसऱ्याच अंकांत ‘आत्मवृत्त’ मथळा बदलून ‘आत्मनिवेदन’ अपा नवा घातला. वस्तुतः पहिलीं दोन-तीन प्रकरणे केवळ उपोद्धातादावल होतीं; मुख्यतः प्रशासवृत्तान्तच संग्रावयाचा होता; आणि सर्व पुस्तकाला ‘माझा प्रवास’ हैं नांव शोभले नसतें असे नाहीं. तथापि श्रीयुत शांबाराव यांनी दिलेल्या नांवाला मीं विरोध केला नाहीं आणि त्याच मथळ्यादालीं ‘भारतां’ त पहिलीं तेरा प्रकरणे व चवदाव्या प्रकरणाचा कांहीं भाग लापून प्रसिद्ध झाला. परंतु माझे पुकळ गोमन्तकस्थ चांधव या प्रवासवर्णनाला

१. दीर्घकाळ चाललेले गोमन्तकातील एक नावाजलेले साप्ताहिक. प्रकाशन-स्थळ आणि काळ : पणजी १९१३ ते १९१७; केवळ १९२० ते १९४९. भाषा : मराठी आणि पोर्तुगीज. संस्थापक : गोविंद पुंडलीक हेगडे देसाई [संपादक], दत्तात्रेय जगन्नाथ बोरकर आणि शांबाराव कृष्णाजी सरदेसाई. १९२० मध्ये या पत्राची संगूण जडाबदारी हेगडे देसाई यांनी स्वीकारली. मध्यी १९१७ नंतरीची दोन-तीन वर्षे सोडल्यास, हेगडे देसाई यांनी हे पत्र आपल्या निघनापर्यंत [१९४९] चालवले. हे पत्र चालवण्याच्या त्यांच्या राष्ट्रीय बाण्यामुळे पोर्तुगीज सरकारच्या जवळ जवळ तीस खटल्यांना त्यांना तोड द्यावे लागले, आणि कारवामही भोगावा लागला.

२. जुन्या पिढीतील गोमन्तकातील एक वैचारिक निवंधकार, संपादक, आणि स्फुट लेखक म्हणून हे प्रसिद्ध आहेत. गोमन्तकातील सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक चळवळीतही त्यांचा पुढाकार असे. गोमन्तकात भरलेल्या १५ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.

‘आत्म’ शब्द गाळून ‘निवेदन’च म्हणत असत, आणि या बाबतीत त्यांना अनुसरणे विशेष सोरीचे वाटल्यावरून या पुस्तकाला तेंच नंव दिले आहे.

भारतांत निवेदन छापण्यास १९१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यांत आरंभ झाला व ते ९ फेब्रुवारी १९१६ पर्यंत चाढू राहिले. इतका काळ लोटप्पाचे कारण हे की, महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर भारत नियमानें चालत नसे. प्रथमतः एकामागून एक प्रकरणे लिहून मी पाठवीत असें. पण पुनः अमेरिकेस जाण्याचा विचार ठरल्यामुळे १९१६ की १९१७ साली १४ पासून १८ पर्यंत प्रकरणे मी तयार केली, व ती माझे मित्र श्रीयुत विष्णु रामचंद्र नाईक^३ यांच्या हवाली केली. त्यांच्यामार्फत हे पुस्तक गोव्यांत छापून घेण्याचा माझा बेत होता. परंतु अनेक अडचणीमुळे तो सिद्धीस गेला नाही, व लेखी प्रत त्यांजपाशी तशीच पडून राहिली. शेवटी, गोमन्तकांत हे पुस्तक छापणे शक्य नाही असें दिसून आल्यावर भारतांत खालेश: छापलेली १३ प्रकरणे व पुढच्या प्रकरणांची लेण्डी प्रत मी माझे मित्र श्रीयुत दामोदर रघुनाथ मित्र^४ यांच्या हवाली केली. त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध करून माझ्यावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे असें मी समजतो.

ज्या युहस्थांनी आणि मिळूनी अनेक प्रसंगी मला मदत करून आपले सौजन्य आणि औदार्य दाखविले, त्यांनीच कांहीं प्रसंगी मदत करण्यास हयगय केल्याचा किंवा माझा उत्साहभंग होईल असें वर्तन केल्याचा उल्लेख या पुस्तकांत कांहीं ठिकाणी आला आहे; आणि तो आला नसता तर बरें झाले असते असें पुष्कळांस वाटप्पाचा संभव आहे. परंतु तो माझ्या आश्रयदात्यांना आणि मिळांना कमीपणा आणण्याच्या हेतूने केलेला नाही. त्या सर्वोविषयी माझ्या अंतःकरणांत पूर्ण आदरबुद्धि वसत आहे; आणि हे त्यांपैकी बहुतेकांना माहीतहि आहे. मी स्वीकारलेला मार्ग जगाच्या व्यवहाराच्या उल्ट होता, आणि त्यांत यश येणे दुरापास्त असें सर्वोना वाटणे अगदी साहजिक होते. नवल हें, की, असें वाटत असतांहि माझ्या आश्रयदात्यांनी माझा पूर्णपणे घिक्कार केला नाही, आणि

३. हे व्यवसायाने वकील होते. मडगाव शाहरातील सार्वजनिक कार्यात आणि चळवळीत ते आखेने भाग घेत. त्या काळातील ‘गोवा-मित्र’, ‘गोवात्मा’ ह्या गोमन्तकातील नियतकालिकांशी त्यांचा घनिष्ठ संवंध होता. ते धर्मानंदांचे नातेवाईक होते.

४. हे मूळचे गोमन्तकातील वार्देश वराण्यातील. त्यांनी सुंवर्देत ‘मनोरंजन’ या नावाचे लछित वाङ्मयास वाहिलेले मराठीतील पहिले मासिक सुरु केले. त्यास अतोनात लोकप्रियता मिळाली. खास अंक काढण्याच्या प्रथेस यांनीच सुरुवात केली. स्त्रीदाक्षिण्याला उपकारक ठरतील अशा विचारांचा प्रचार करण्याचे कार्य त्यांनी या मासिकाद्वारे केले. त्या मासिकाबरोवरच मनोरंजन ग्रंथप्रसारक मंडळी काढून अनेक मराठी ग्रंथ प्रकाशित केले. बंगाली कथा-कादंबव्यांची भाषांतरे प्रकाशित करून बंगाली लिहितवाङ्मयाची मराठी बाचकांस ओळख करून देण्याची त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

अद्यापि आपले प्रेम कायम ठेवले आहे।

या पुस्तकाचीं पुरेस पाहण्याच्या कामीं श्रीयुत विड्ऱु जिवाजी नाऊकर्गी^५ यांनी उत्तम मदत केल्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.

पुरातत्व मंदिर,

अमरावती.

५. जुलै १९२४.

धर्मानंद कोसंबी

५. अनेक लहानयोर धार्मिक पुस्तकांचे निं ‘नरेंद्रनाथ’, ‘पाइचात्य नाऊकातील संविधानके’ आणि ‘प्रेमविजय’, ह्या आधारित ग्रंथांचे कर्ते.

बालपणांतील कांहीं गोष्टी

माझा जन्म गोव्यामधील सासष्ठ प्रांतील सांखवाळ या गांवीं ता. ९ ऑक्टोबर १८७६ या दिवशी पहार्टेस चार वाजण्याच्या सुमारास झाला. आईचे नांव आनंदीवाई; व वडिलांचे दामोदर. आम्ही सात भांवळे; पैकी दोन मुलगे व पांच मुली. या सात भांवळांमधील मी शेवटचा. जन्मल्यानंतर आई आजारी पडल्यामुळे आईचे दूध न मिळतां दाईच्या दुधावरच प्राणरक्षण करावें लागले, असें सांगतात. सहा महिन्यांचा होतों तेव्हां एकाएकी डावा पाय सुजून त्यांत पू उत्पन्न झाला. कणसूब येथील रोकी मिस्कीत नांवाच्या वैद्यानें गुडध्याच्या वरच्या बाजूस कापून त्यांनुन पू बाहेर काढून तो बरा केला. परंतु तो कायमत्राच अशक्त होऊन राहिला.

आमचे आजोबा रामचंद्र कोसबे हे जेव्हां सांखवाळीस आले तेव्हां तो गांव ओसाड पडल्यासारखा होता. पण माझ्या बाल्यांत तेथें बरीच सुधारणा झाली होती. तथापि दोन-चार दिवसांआड संध्याकाळीं सहा वाळत्यावर बाबाच्या आगोळ्या ऐकून यावयाच्याच. आमच्या शेजारीं सुदाय कामत यांचे लहानसें दुकान असे. दक्षिणेच्या बाजूस भिकू शेणवी संक्षिप्ती यांचे घर आहे. त्यांना सुवगा नवहता. त्यांच्या दोन विधवा मुली व एक विधवा नात या त्यांच्या घरीं राहत असत. याशिवाय नारायण शेणवी संक्षिप्ती हे आमचे शेजारी होते. (सध्या त्यांचे निरंजीव त्यांच्या घरांत रहात असून मूळच्या घरांत त्यांनी बरीच दुरुस्ती केली आहे.) हीं तीन ब्राह्मणांचीं घरें खेळील करून सात-आठ हिंदू शूद्रांचीं व पांचसहा खिल्सी शूद्रांचीं घरें आमच्या घराच्या आसपास होतीं. खिल्सी मुलंबरोवर मी फार करून जात नसे. त्यांच्याबरोवर खेळण्यास वडिलांनीच मनाई केली होती असें वाटतें. पण हिंदू शूद्रांच्या मुलंबरोवर खेळण्यास सक्त मनाई केली नसावी. कारण त्यांजबरोवर कित्येक वेळां मी फिरत होतों अशी आठवण आहे. माझ्या सर्व सोबत्यांत किंवदूना गांवांतील सर्व मुलांत मी मंद होतों अशी प्रसिद्ध आहे. आठनऊ वर्षेपर्यंत तर मला घड जेवतां येत नसे. माझ्या सोबत्यांनी मारलें असतां मी घरांत तकार आणीत नसे— अथवा मला ती आणतां येत नसे असें म्हणणे विशेष चांगले. मला उद्देशून माझ्या वडिलांचे कांहीं दोस्त त्यांना म्हणत असत, कीं, हा मुलगा तुमच्या शिरावर एक ओळक्षेच आहे असें आम्ही समजतों.

माझ्या वडिलांचे मत या मित्रांसाऱ्ये नसावीं. सामान्य बापांची पूर्ण निराशा होण्या-

इतका मी मंद होतों, तरी माझ्या वडिलांना मी हुन्हार निवेद अशी बळकट आशा वाटत होती. एका गांवठी ज्योतिष्यानें त्यांना, मी विद्रान् होईन, पण घनवान् मात्र होणार नाही असें भाविष्य कथन केले होतें, व त्यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. निदान मी गांवचा कुळकर्णी (escrivao da comunidade ^६) होईन असें ल्याना वाटे.

माझ्या शिक्षणाची त्यांना फार आस्था होती, परंतु शिक्षण कसें यावें हें त्यांना ठाऊक नव्हते. पहिल्यानें बरीच पाठावर धूळ पसरून तिजवर मी अक्षरें काढावयाला शिकलों. नंतर कांहीं महिने मला मडगांवीं ठेवण्यात आले. तेथें मी दुसरे कीं तिसरे पुस्तक शिकत असें. पुढे मला चिललीस ^७ माझ्या बहिणीच्या बरीं पाठविले. तेथें भिकंभटजी म्हणून एक मास्तर असत, त्यांच्या शाळेत मी पंचसहा महिने शिकत असें. त्यांची बहुतेक विद्या संपल्यावर मला माझ्या वयाच्या नवव्या किंवा दहाव्या वर्षी आरोब्यावर ^८ राघोबा गोपाळ प्रभु यांच्या शाळेत घातले. हे फार कडक असत. पण विद्वतेबद्दल त्यांची बरीच ख्याति होती. माझ्यावर त्यांची फार मर्जी होती. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी निरनिराळीं नांवं दिली होती. त्यांत मला ‘ भेंड्यांनी भाजी ’ असें नांव ठेविले होतें. भेंड्यांची भाजी मरु असते, पण खाण्यास गोड लागते असें ते म्हणत असत. यांच्या शाळेत मी अवघा दोन किंवा तीन महिने होतों. चिललीहून नदी उतरून पलिकडे जावयाचें असल्यामुळे शाळेत जाण्यास मला बहुधा डदीर होत असे. पुढे तर मी आजारी पडलों, व शाळेत जाणे बंद पडले. पण जै काय थोडेबहुत शिक्षण झाले तें याच शाळेत झाले. गणिताची तर मला बरीच आवड लागली. शाळेत त्रैराशिकापर्यंत गणित झाले होते. पण पुढे बरीच दशांशार्येत सर्व गणिते मी स्वतः सोडविली.

प्रकृति नीट राहत नव्हती म्हणून चिललीहून मला पुनः बरीं आणण्यांत आले. वर्ष सहा महिने बरीं घालविल्यावर १८८८ सालीं मी शहापूर-बेळगांव येथें माझ्या बहिणीच्या घरीं गेलों. तेथें मला सरकारी शाळेत नेऊन मराठी दुसऱ्या इयत्तेत बसविष्यांत आले. माझ्या वर्गात मी पहिला होतों यांत कांहीं आश्रय नाही. कारण त्या वर्गात असदांनाच मी पांचव्या इयत्तेचीं सर्व उदाहरणे सोडवीत असें. तालीम सोडून बाकी सर्व विषयांत माझा पहिला नंबर असे. वार्षिक परीक्षा झाल्यावर मला एकदम मराठी पांचव्या इयत्तेत चढविष्यांत आले. तेथें सुद्धा बहुधा माझा पहिलाच नंबर असे. पण या वर्गात मी जास्त दिवस राहिलों नाही. दोन महिन्यांच्या आंतच मी आजारी पडलों, व पुनः गोव्यास आलों. शहापुरच्या आमच्या बालमित्रांपैकीं बहुतेकांनी मैट्रिकपर्यंत देखील मजल मारली

६. गोमन्तकातील ग्रामसंस्थांच्या बसुलाचा हिशेब ठेवणाऱ्या निदप्तर संभाळणाऱ्या कुळकर्णीचे पोरुंगीज नाव.

७. गोमन्तकातील बारदेश महालातील एक गाव.

८. ‘ आरोवैं ’— गोमन्तकातील ऐडणे महालातील एक गाव.

नाहीं. फक्त श्रीयुत नागेश बासुदेव गुणाजी^{१०} हेच काय ते बी. ए., एलएल. बी. पर्यंत टिकले. शहापूर सोडल्यावर मी एक दोनदा पोर्टुगेज शालेंत जाप्याचा प्रथम केला, पण तो अजिचात फसला. अनेक कारणासुळे मला पोर्टुगेज भाषा आवडेना; संस्कृत शिकण्याची इच्छा होती, पण ती सिद्धीस जाईना. शेवटी शाळेला कंटाळून मी घरी बसलो. बांडिलांनीहि माझ्यामार्गे फारसा तगादा लावला नाही. मला गांवचा कुलकर्णी करण्याचे जे त्यांचे ध्येय, त्याचा नाद त्यांनी सोडून दिला असावा!

२

तारुण्य

“ किमस्ति कश्चिदसावियति लोके यस्य निर्विकारं यौवनमतिक्रान्तम् । ”

— कांदंबरी

(भावार्थ— या अफाट सृष्टींत ज्यांचे तारुण्य निर्विकार तन्हेने गेले, असा हा कोणी आहे काय ?)

चवदा वर्षीचा मुलगा किंवा बारा वर्षीची मुलगी, यांस तरुण किंवा तस्यी म्हणणें पश्चात्य देशात हास्यास्पद होईल. आमच्या देशात देवील, कृषिकाळी, अशा अभेकांना तरुण किंवा तस्यी या संज्ञा वेड्या माणसानें सुदूरां दिल्या नसत्या. पण काळाचा महिमा विचित्र आहे. आजला चवदा वर्षीच्या आया आणि सोळा वर्षीचे बाप या आर्यभूर्मींत किती तरी निश्चितील ! मग मी चवदाच्या वर्षीच तरुण झालो असे जर माझ्या महाराष्ट्रीय वाचकांना सांगितले तर त्यांनी आश्रये कं मानावें॑ मी तरुण झालो याचा अर्थ माझ्या शरीराची वाढ पूर्ण झाली असा मात्र कोणी घेऊ नये. तारुण्यांतील जे मनोविकार, त्यांनी माझ्या मनांत ठाणे बसविलें, येवढाच त्याचा अर्थे. माझ्या किल्ये

^{१०}. हे पुढील काळात बेळगाव येथील एक नावाजलेले बकील, कॉग्रेसचे कार्यकर्ते, आणि उत्तम लेक्कन म्हणून ओळखल्यात आले. महात्मा गांधीच्या खास जबलच्या अनुयायांपैकी ते एक होते. ‘रमणग्रस्थानत्रयी’चे मराठी भाषांतर ‘अमेरिकील गरीब विद्यार्थी’, ‘आत्मोद्धारबोध’ वर्गीरे त्यांची सात-आठ पुस्तके प्रसिद्ध आहेत.

सोबत्यांची लग्ने झालेली; इतर सोबती लग्नाचा इत्यर्थ काय असावा या गहन शोधांत गढून गेलेले; व कांदीं ज्ञानांनी तर देवदासीच्या द्वारे वर्गेरे तारुण्यतत्वाचा बोध करून घेतलेला; अशा परिस्थितींत मीच तेवढा कोवळा—अपक्व—राहणे शक्यन नव्हते.

माझ्या बंडिलांनी आमच्या घरापासून दीडोन मैलांच्या अंतरावर नव्वद वर्षांच्या कराराने एक नारळीचा बगीचा खंडला घेतला होता. तेथें ते दिवसांतून दोनदा जात असत. त्यांच्या बरोबर मीहि या बगीच्यांत जाऊ लागलो. तेथें मुख्य काम म्हटले म्हणजे माकडां-पासून आणि चोरांपासून नारळांचे रक्षण करणे हे होतें. आम्ही फाबल्या वेळांत, पाटांचे पाणी चाळू करणे, केळीस पाणी देणे, बगीच्याची भिंत मोडून पडली असल्यास ती दुरुस्त करणे, इत्यादि कामे करीत होतों हलकेहलके मी माडावर चढावयाला शिकलो, व बडील घरी नसले म्हणजे या बगीच्यांत जाऊ लागलो. पण रात्र झाली म्हणजे मला भीती वाटे; व घरी येताना माडाची सुर काढणाऱ्या भंडारी लोकांच्या सोबतीने मला यावै लागे. या सोबतीचा अर्थात्तच माझ्यावर अति वाईट परिणाम झाला. मी ताडी पिंड लागलो किंवा अन्य दुराचार करू लागलो असें नव्हे. पण त्यांच्या आपसांतील अंतिगलिन्हा भाषणाचा माझ्या मनावर दुष्परिणाम घडत असे, व त्यामुळे माझ्या हातून कायिक दोष घडले नाहीत; पण मानसिक दोष घडले, व त्यांची विषारी फळे मला आजपर्यंत भोगावी लागत आहेत.

१८९१ सालच्या शेवटी किंवा १८९२ सालच्या आरंभी हलूहलू मला वाचनाची अभिश्चित लागू लागली. असें होप्यास कोणी प्रवर्तक झाला नाही. आपोआपच माझें लक्ष्य वाचनाकडे वळलें. ‘आरबी भारौतील सुरस व चमक्कारिक गोषी’ हे पुस्तक मी पहिल्याने वाचू लागलो. नंतर थोडक्याच वेळांत रामचंद्र पांडुरंग वैद्य^{१०} यांचे ‘पश्यबोध’^{११} मासिक पुस्तक माझ्या हातीं आले. त्यांतील ‘गुप्तरोग’ ही कविता

१०, ११. विसाड्या शतकातील पहिल्या चरणात गोमन्तकीय सार्वजनिक जीवनात सुधारणा घडवून आपण्यासाठी या कार्यक्त्यांनी अव्याहत प्रथम केले, त्यांपैकी एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते, फोडे येथील आमेद कॉलेजचे संस्थापक आणि आश्रयदाते. ‘पश्यबोध’, ‘हव्यदंकुकू’, ‘प्राची प्रभा’, आणि ‘LUZ DO ORIENTE’, ही चार मासिके आणि ‘विद्याप्रसार’ हे साप्ताहिक, एवढों नियतकालिके त्यांनी काढली नि चालवली. ‘स्थूलवर्णन’ हा शास्त्रीय ग्रंथ, ‘काव्यतरंगिणी’ हा कवितासंग्रह, आणि ‘मूर्यंजय’ हे नाटक, हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १९२१ पासून निषेने खादी वापरणारे ते पहिले गोमंतकीय. व्यवसायाने आर्यवैद्य. त्यात त्यांनी अपूर्व नैपुण्य संपादन केले होते. ‘दादा वैद्य’, या नावाने ते सर्वंत्र प्रसिद्ध होते.

“ केंक्रो भूमिपती, धैंगे धनपती, दादाच वैद्यपती ।
कामत सदमपती, पुंडा रथपती, देसाय सेनापती ॥ ”

माझ्या पथ्यावर पडली. पूर्वी ज्या गोष्टी सुखावह वाटत होत्या, त्या आतां दुःखकारक वाढू लागल्या. मनसमुद्रावर निराळ्या प्रकारचे तरंग उऱ्हे लागले. पण नवीन विचारांचा पाया दृढ होतो न होतो इतक्यांत (१८९१ च्या जूत महिन्यांत) माझें लग्न झाले ! तारुण्याचा शिक्का मजवर बसला ।

माझें वाचन ज्ञासजसे वाढत गेले तसेतसा माझा असंतोषहि वाढू लागला. विष्णुशास्त्री, आगरकरप्रभूति थोर पुरुषांनी यथामित आपल्या देशाची सेवा केली व आपणास धन्य म्हणून घेतले; पण माझ्या हातून त्यांच्यासारखी कुर्खे होण्याची आशा आहे काय ? त्यांची विद्वत्ता कोठे ! त्यांचा उत्साह कोठे ! त्यांचे धैर्य कोठे ! पण मी या सर्व गोष्टींस आंचवलेला. या जगांत माझ्यासारख्या पशुतुत्य मनुष्याण्यानें जीकंत तरी कां राहावे ? विषपान करून इहलोकीची यात्रा संपविणे हें चांगले नव्हे काय ? या व अशा प्रकारच्या विचारांची माझ्या मनात एकच गर्दी झाली. विषपानाला जे धैर्य लागते, ते माझ्या अंगी नव्हते. म्हणूनच या प्रसंगीं मी त्यांतून बचावलां. चिंताचीची ज्वाला मालविष्याचे सामर्थ्य माझ्यासारख्या अप्रबुद्ध तस्यामध्ये नव्हते, हें निराळे सांगण्याची गरज नाही. मोळ्यानें सुस्करे टाकून मध्यरात्रीच्या सुमारास एकाएकीं जागे व्हावें, छाती एकसारखी घडघडत असावी, व झोय बहुधा लागू नये, असा प्रकार किंत्येक दिवस चालला होता. याच संधीला मी गुडगुडीचा भक्त झालो. पण गुडगुडीमुळे छातींतील घडकी कमी न होतां उलट वाढत असे.

आमचा कुलदेव रामनाथ. सध्या या देवाचे मंदिर बांदिवडे या गांवीं आहे. तेथे दसऱ्याला वेताळाचे वारै एका गुरवाच्या अंगांत शिरत असे, व तो भुताखेतांचा बंदोबस्त करीत असे ! रामनाथ व त्याचा आश्रित वेताळ योजवर आमच्या बिडिलांची अतोनात श्रद्धा होती. तेव्हां त्यांनी मला दसऱ्याला तेथे नेऊन वेताळाच्या अवसरास ^{१३} नमस्कार

गोमन्तकातील श्रेष्ठतर अशा हिंदू ग्रामस्थांची योरवी गाऊन केलेली एक कविता त्या काळात प्रचलित होती. त्या कवितेतील वरील श्लोकावरून दादांची त्या काळातील ख्याती लक्षात येईल.

आरोग्य, नीतिमत्ता, इत्यादी विषयांस वाहिलेले ‘ पथ्यजोष ’ हे दादा वैद्याचे मासिक. त्यात त्यांच्या ‘ गुप्त रोग ’ ह्या कवितेची सुखावत पुढीलप्रमाणे होती.

“ वैद्यवावा मी रोडलौं कशाने ?
असापा की हो लछ वयोमार्ने,
वर्ष सोळावें चालतसे आज,
कुशलवाची वाटते फार लाज ! ”

१२. इंद्र, वरुण, ब्रह्म, विष्णु, महेश अशा वैदिक किंवा पौराणिक देवतांच्या वरोगरीनेच खलनाथ, सांतीरी, वेताळ अशांसारख्या सामान्य ग्रामदेवतांचे प्रस्थ गोमन्त-कातच नव्हे तर संबंध दक्षिण कोकणात वरेच आहे. डॉ. हेन्री व्हाईटहेड यांनी आपल्या

करावयास लावले, व आपण स्वतः नमस्कार करून माझ्या छातींतील दुखाप्पाचे गान्हाणे त्याच्या समोर मांडले. आमच्या बराच्या पूर्वेस कांहीं अंतगवर खिरटी लोकांची समशान-भूमि आहे हें या गुरवास माहीत असावे. त्यानें, मी आमच्या बराच्या पूर्वेच्या बाजूस रात्रीं भ्यालों, व तेथे ही भूतबाधा घडली, असें मोषम उत्तर दिले. पण भ्यात्याचे मला स्मरेना. वडील म्हणले, कीं, स्मरत नसले म्हणून काय झाले ! तेथे समशान आहे, तेव्हां भय बाटण्याचा संभव आहेच. शेवटीं भागानें (अवसराला गोव्यांत भार म्हणतात) विभूति मंत्रून दिली, व ती देवाच्या तीर्थावरोबर खाण्यास सांगितली. मला तर हा प्रकार चमत्कारिक वाटला. बिडिलांच्या भिडेस्तव मीं विभूतिभक्षण व तीर्थपान केले; पण त्यांज-मुळे गुण मुठींच आला नाहीं !

तुकोबांची ओळव

छातींतील या रोगाच्या निवारणार्थ रात्रीं जसा मी गुडगुडीचा उपयोग करीत असें, तसा दिवसा मला वाचनाचा उपयोग होत असे. जेवढा वेळ मी वाचीत असें तेवढा वेळ मला बरै वाटे. अर्थात् वाचनाचा मला फारच नाद लागला. पण पुस्तकांचा पुरवठा आमच्या खेडेगांवीं पुरेसा कोठून असणार ! ‘ बुद्धचानक्य ’ वगैरे सर्व पुस्तके वाचून संपली. आतां पुढे काय करावें अशा विवर्चनेत पडलो. घरांत इंदुप्रकाश छापवान्यानें प्रसिद्ध केलेली एक तुकारामबुवांच्या गाथेची प्रत पडली होती. माझी ब्रह्ण तीतील अभंग कधीं कधीं वाचीत असे. ती मी सहज वाचावायला घेतली. अभंग त्या वेळी मला फारसे आवडले नाहीत. पण आरंभीच्या तुकारामबुवांच्या चरित्रानें माझ्या मनावर इतका पणडा बसविला, कीं, तें चरित्र मी किंत्येक वेळां वाचले, व त्यांतील कांहीं अभंग पाठ केले. या चरित्रवाचनानें माझा रोग वरा झाला. मी निर्धन म्हणून शोक करतो, पण तुकारामबुवांचे तर दिवांगेच निशाले होतें. मी अविद्रान् म्हणून शोक करतो, पण तुकोबांना माझ्या दशांशानें देखील विद्येची साधने उपलब्ध नव्हती ! माझे लग्न झाले

‘ दि विहेलज डीटीज ऑफ साऊथ इंडिया ’ या ग्रंथात, “ शिव आणि विष्णु या विशेष प्रतिष्ठित अशा देवता असतील, पण ग्रामदेवता या, संकटकाळी साह्य करणाऱ्या आणि ग्रामस्थांचे सौख्य नि भाग्य यांच्याशी निगडित असलेल्या देवता आहेत, असे समजले जाते. हिंदू धर्माच्या या स्वरूपाचे मूळ फार प्राचीन आहे. ब्राह्मणी धर्माच्या प्रभावाने योडवाफार प्रमाणात बदललेले असे हे आर्योपूर्व स्वरूप आहे.” असे महटलेले आहे. ही गोष्ट द्रविड देशांप्रमाणे कोकणातही सत्य आहे. वेताळ हा भूतपिशाच्यांचा राजा असे समजणात येते. अशा ग्रामदेवतांचे पौरोहित्य ब्राह्मणेतरांकडे असते. अशांस ‘ गुरुव ’ ही संज्ञा आहे. ‘ वेताळाचे वारे गुरवाच्या अंगात शिरणे ’ म्हणजे वेताळाचा संचार त्याच्या अंगात होणे होय. यास ‘ भार येणे ’ अथवा ‘ अवसर येणे ’ असेही म्हणतात.

म्हणून मी शोक करतो, पण तुकोबांचीं तर दोन लग्ने ज्ञालीं होतीं ! प्रपंचामध्ये मजदून अधिक अडचणी असतां परमार्थामध्ये तुकोबांनीं केवढी अवाडी मारली होती वरै ! ग्रां-विक दुर्खें त्यांना अपायकारक न होतां उलट हितावहच वाटलीं, मग मीं शोक करीत कां बसावै ? विद्या आणि धन हीं जरी मिळवितां न आलीं तरी तुकोबांच्या अंगचे सदूगुण, प्रयत्न केला असतां, मला मिळवितां येणार नाहीत काय ? वैराग्याचे कवच बाळून सत्य-निष्ठादि सदूगुणशक्त्यांनीं घडिपूऱ्यां संग्राम मांडला असतां, आज ना उद्या मला जय मिळेल अशी आशा वाढू लागली. नंव नको, कीर्ति नको, पण तुकोबासारखें सात्किक व्हावै, असे मला वाढू लागले. एकास्तांत बसून माझ्या विचारांना मी दृढता आणु लागलो, व तेणकरून माझा हृदोग समूळ बरा ज्ञाला.

भिकू पुंडलिक नाईक हे आमचे आप्त. त्यांचे वडील ते माझ्या वडिलांचे मामा; यांची बहीण ती माझी चुलती. पण या नात्यापेक्षां त्यांचे माझ्यावर अधिक प्रेम जडले. त्यांचे विचार मला फार पसंत पडत असत. महिन्यांतून दहावारा दिवस मी मडगांची त्यांच्या येथे बालवीत असे. कांहीं थडेखोर मंडळी तर मला त्यांचे पुच्छ म्हणत असत ! मद्यपान, बालविवाह, शिमगा, जातिभेद इत्यादि गोष्टी, व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या हिताला अपायकारक आहेत असे त्यांच्याच सहवासामुळे मला सष्ट कळू लागले. आणखी एक मला फायदा ज्ञाला. तो हा, कीं, मडगांवांत माझ्या बन्याच ओळखी ज्ञात्या. या ओळखीच्या गृहस्थांकडून मला वाचवयाला बरीच पुस्तके मिळू लागली. जेवढीं पुस्तके मिळतील तेवढीं गोढा करावीं, व घरी आणून वाचून परत करावीं, हा क्रम कित्येक वर्षे चालला होता. भिकू नाईक यांच्या सहवासानें गुडगुडीचे व्यसन बळावत गेले, व पेज जेवून वामकुश्चि करण्याची संवय दृढतर होत गेली. येवढा तोटा ज्ञाला. तथापि एकंदरीत माझा फायदा ज्ञाला यांत शंका नाहीं.

सोनवा मंगेश मुलगांवकर हे माझ्या आतेबहिणीचे चिरंजीव. नातें दूरचें; पण त्यांचे व माझें फार सख्य जडले. ते माझ्यापेक्षां तीन वर्षांनी लहान. मडगांवास ते शिकत असत तेव्हांपासूनच त्यांच्या अंगची हुशारी दिसून आली. मराठी कविता ते चांगली करीत असत. १८९५ सालच्या जानुआरी महिन्यांत त्यांनी आमच्या घराशेजारीं किरकोळ मालाचे एक दुकान उघडले. हा घंदा त्यांना आवडत होता असे नाहीं; पण निश्चायास्तव करावा लागला एवढेच. आमचे दोघांचे विचार फार जुळत असत. आमचा काळ वाचनांत आणि उपयुक्त संभाषणांत जात असे.

माझे वडील बंधु^{१३} १८९२ सालापासून काणकोण प्रांतांतील खोलगड या गंवीं आमच्या मावशीच्या घरी राहू लागले. मावशीचा तस्ग मुलगा वारत्यामुळे तिच्या जमिनीची व्यवस्था पाहण्यास दुसरे कोणी नव्हते. माझे बंधु याच्वसाठीं तेथें राहून तिच्या

१३. धर्मांदिनांच्या ज्येष्ठ बंधुंचे नाव रामचंद्र दा. शे. कोसंवी असे होते. ते १९३३ मध्ये निघन पावले.

शेतांची आणि बागाइतांची देखरेख ठेवीत असत. इकडे, घरी माझे वडील बृद्ध होत चालत्यामुळे प्रपंचाचा सर्व भार मजवरच पडला. सोलाव्या वर्षांपासून सर्व कारभार मीच पाहत असे. अनेक संकटे आलीं, अनेक अडचणी आल्या. पण मीं न डगमगता सर्व कारभार यथाशक्ति सुरलीतपणे चालविला, असे म्हणण्यास हरकत नाही. तुकारामबुवांच्या चरित्राने आणि इतर वाचनाने माझ्या अंगीं वरेच घैरै येत गेले, व माझ्या आयुष्यक्रमाला एक प्रकारची स्थिरता येऊ लागली. ताश्चांत उद्भवणाऱ्या विकारवशतेपासून मी मुक्त ज्ञालो असें मला वाढू लागले.

३

परिस्थिति

श्रीयुत भिकू पुंडलीक नाईक हे एका प्रसंगीं मला म्हणाले, “तूं जर युरोपांत जन्मला असतास, तर तुझ्या बुद्धीचे तेज पडले असते; पण येथे तिचा काय उपयोग ? माकडे राखाय्यांतच तुझे सर्व आयुष्य खर्चणार आहे !” त्यांनी केलेल्या या भविष्यापलीकडे खुद माझ्या कल्यानेची घांव गेली नव्हती. मला वाटत होते, कीं आतां माझ्या हातून कोणतेहि महत्त्वाचे काम होणार नाही. जेमतेम माझ्या कुटुंबाची सेवा माझ्या हातून ज्ञाली म्हणजे बस्स ज्ञाले. सामाजिक सुधारणा, घार्मिक सुधारणा, इत्यादि उपायांच्या द्वारे स्वदेशहित साधावे, असे कल्यानातरंग कवींकरीं उठत नव्हते असे नाहीं. पण क्षुद्र नराच्या कोपप्रयोगे मनांतल्या मनांतच त्यांचा लय होत असे. आपल्या प्रांतापुरी कांहीं सुधारणा घडवून आणावी, तर त्या कायाला परिस्थिति अनुकूल नव्हती. उदाहरणार्थ, जांबावलीच्या शिमग्याकडे जे मठग्रामस्थ हिंदुबांधवांचे पैसे लंबे होतात, ते एका सर्वजनिक शाळेकडे व्हावे, असे माझे म्हणणे होते. पण माझ्यासारख्याचे म्हणणे ऐकतो कोण ? जांबावलीचा शिमगा चंद तर ज्ञाला नाहीच, पण उलट तेथें अशी एक सुधारणा ज्ञाली, कीं, पूर्वी कलावंतीचा एक मेळ (जमाव) नाचत असे, ते आतां दोन नाचू लागले !

जांबावलीचा शिमगा

गोमांतकावाहेरील वाचकांस जांबावलीच्या शिमग्याची नीट कल्याना करता येणार नाही,

तेव्हां त्यांच्या सोयीसाठीं त्याची थोडीशी माहिती देणे इष्ट आहे. मडगांवचा ग्रामदेव दामोदर. या देवाचै मंदिर पूर्वी मडगांवांत होते. पण पोतुरोज लोकांनी गोवे काढीज करून लोकांना बाटविष्याचा सपाटा चालविस्थावर ग्रामस्थांनी त्या देवाला तेथून उचदून त्या वेळी संबद्धेकर संस्थानिकांच्या ताब्यांत असलेल्या प्रांतांतील जांबाबली या गांवी त्याची स्थापना केली. या देवाचे जे कांहीं उत्सव आहेत, त्यांत शिमगा मुख्य आहे. मडगांवचे सारस्वत ब्राह्मण आणि वागी हा उत्सव आपसांत वर्गाणी गोळा करून करीत असतात. यासाठी मडगांवच्या आयात व्यापारावर सर्वोच्चा सम्मतीने एक लहानशी पट्टी बसवली आहे; तिचे उत्तम १८९७ सालच्या सुमारास दर वर्षी ७०० किंवा ८०० स्थांच्या दरम्यान होत असे. (सध्या या पट्टीचे उत्तम काय आहे हे मला माहीत नाही.) याशिवाय वर्गांचे पैसे गोळा होत असत. शिमग्याचा खर्च म्हणजे जांबाबलीस सात दिवस लहानथोरास फुकट जेवण मिळे. शिवाय कलावंतीचा नाच, मंडपांतील दिवे, व इतर किरकोळ खर्च. हीं सगळीं कामे मक्क्याने दिली जात. तरुण मंडळी रात्री नाटके करीत व दिवसा कांहीं बीभत्स सोर्मे करून प्रेक्षकांना रंजवीत असत. संध्यासमर्थी कलावंतीर्णीचा नाच सुरु होऊन तो रात्री आठनकू वाजतां बंद होत असे. शिमगा हें देवाचे कार्य आहे असे समजारे बरेच भाविक लोक अद्यापि आमच्या प्रांतांत सांपडतील. पण बहुतेक तरुणांवर या उत्सवाचा अत्यंत वाईट परिणाम होत असे व अद्यापि होत आहे. दामोदराच्या मंदिराच्या ज्या अग्रशाळा आहेत त्या पांचसातशे लोकांना पुण्यासारख्या नाहीत. एक अग्रशाळा तर केवळ जेवण्यासाठी राखून ठेवण्यात येते. अर्थात् पुष्कलांना आजूबाजूच्या कलावंतीर्णीच्या घरी आपले बिन्हाड करावें लागते. अशा प्रसर्गी साधारण चांगल्या माणसाची देखील नीति विवडण्याचा संभव असतो. मग रंग लाळून रंगभूमीवर नाचण्यातच इतिकर्तव्य समजाव्या भण्ड डोवयाच्या तरुणांची गोष्ट काय सांगावी!

माझ्या बंडिलांना नाटकांची किंवा तमाशांची बिल्कुल आवड नसे. तथापि शिमगा देवविषय आहे, व माणसांनी त्यांत विघ्न आणू नये असे त्याचे भत असे. ते या कार्यासाठी एक स्पृश्या वार्षिक वर्गाणी देत असत, व जांबाबलीस जाऊन देवाला अभिषेक करून पुजाव्यांना कांहीं दक्षिणा देत असत. त्यांच्या वृद्धपणामुळे १८९३ की १४ साली एकदा या शिमग्यास जाण्याची माझ्यावर पाली आली होती. तेथें आमचे एक आप्स एका कलावंतीच्या घरी उतरले होते. इतर टिकाणी सोय न झाल्यामुळे मलाहि एक रात्र तेथेच उतरावै लागले. तेथें कांहीं तरुण मंडळीचे चमत्कारिक वर्तन पाहून मला फार अचंवा वाटला. त्या घरची मालकीण म्हातारी कलावंतीण, तिने तर मला या तरुण मंडळीत तुम्ही का सामील होत नाहीं असे माफ विचारले! तिचे सर्व संभाषण येथे नमूद करणे शिष्टाचाराला अनुचित आहे असे मी समजतो. तथापि तरुणांस उपदेश करण्याचा आपला अधिकारच आहे अशा समजुतीने तिने तें केले असावे! दुसऱ्या दिवशी पहाटेस मी जो जांबाबलीहून निघालौं, तो पुढे: शिमग्यास म्हणून गेलौं नाहीं. इतकेच नव्हे, तर एक स्पृश्या वर्गाणी देण्याचेहि मीं बंद केले.

गेल्या दहा-पंधरा वर्षांमार्गे गोव्यामध्ये अशी एक लाट आली होती, कीं जिकडेतिकडे नाटकेच नाटके व्हावयाचीं! भ्रापरोकरांनी एक नाटक केले तर पणजीकर दोन करीत असत! शिमग्याला नाटकें, रामनवमीला नाटकें, हनुमानजर्यतीला नाटकें, जगेला नाटकें! या नाटकांमुळे गोव्यांतील तरुण पिढीची मोठी हानि झाली आहे. वर्षभर मेहनत करून कांहीं पैसे गिल्लक ठेववे, व ते नाटकांतील सॉंगाच्या पोषायावर खर्च करावे अशी किंत्येकांची वहिवाट होती. किंत्येकांनी नाटकांत संभाषण करण्याला घैर्य यावै म्हणून सुरादेवीची उपासनाहि चालविली! माझे वडील दारूचा येंव अंगावर पडला असतां स्नान करीत असत. मागल्या पिढीत दारूचा इतका विटाळ मानीत असत. पण आतां गोव्यांतील हिंदुलोकांत सुरादेवीचे भक्त इतके निपजले आहेत कीं, मद्यपाननिषेधक मंडळीची एक पलटण तिकडे पाठविली, तरी ते तिला दाद देर्ताल असें वाटत नाहीं!

दिसेल तें बोलावै व साधेल तें करावै

अशा परिस्थितीत धर्मसुधारणा किंवा समाजसुधारणा करतां येणे शक्यत नव्हते. 'तथापि दिसेल तें बोलावै व साधेल तें करावै' हा क्रम मीं चालविला होता. स्वदेशीचा मीं मोठा भक्त असे. गोव्यांत चांगले स्वदेशी कपडे मिळत नसत. तेव्हा मला ओबड-धोबड कपडे वापरावे लागत असत. अशा कुत्यांनी माझी बहुतेक वेड्यातच गणना केली जात असे. तथापि हाताच्या बोटांनी मोजप्यासारखे कांहीं तरुण मित्र माझे चहाते होते, ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट होय. पैकीं श्रीयुत विष्णु रंगाजी शेळडेकर^{१४} व श्रीयुत श्रीधर प्रभु म्हाब्रे^{१५} हे सध्यां हयात आहेत. विष्णुपंतांचा सहवास तर मला फारच प्रिय असे. श्रीवरपंतांचा माझा फार दिवसांचा परिचय नव्हता, तथापि त्यांच्या सहवासामुळे वामत, मोरोपंत इत्यादि मराठी कवींवर माझें फार प्रेम जडले. सामाजिक आणि धार्मिक बाबतीत माझी आणि माझ्या मित्रांची एकवाक्यता होत होती, असे नाहीं. तरी पण

१४. गोमन्तकातील जुन्या काळातील एक कवी आणि लेखक. त्यांची, 'श्रीचंद्रेश्वर माहात्म्य', 'देवीचरित्रामृत', 'शांतादुर्गाख्यान' घर्गैरे भक्तिसामक काळ्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे 'गोमन्तकातील सारस्वत ब्राह्मण आणि त्यांचे कुलदेव', आणि मुकुद सदाशिव शेळडेकर यांच्या सहाय्याने लिहिलेला 'शांतादुर्गा संस्थानाचा इतिहास' हे दोन ग्रंथ संशोधनपर ऐतिहासिक लिखाण या नायाने महत्वाचे मानले जातात.

१५. हे चांगल्यापैकी पोर्टुगीज भाषेचे लेखक म्हणून त्या काळात ओळखले जात. LUZ DO ORIENTE ह्या दादा वैद्यांच्या पोर्टुगीज मासिकात त्यांचे लेख येत असत. 'AINDA AS ALMAS IRMAS' हे त्यांचे पहिले पोर्टुगीज पुस्तक. एका पोर्टुगीज लेखकाने हिंदूच्या विवाहपद्धतीवर केलेल्या टीकेला उत्तर म्हणून हे त्यांनी लिहिले. पोर्टुगालातील DIARIO DE NOTICIAS या नावाजलेल्या वृत्तपत्राने या पुस्तकाची फार तारीफ केली होती. ते व्यवसायाने सरकारी नोकर होते.

मतभेदामुळे आमच्यांत वितुष्ट उद्भवण्याचा संभव नव्हता. या स्थिरीत आत्मोन्मति करण्याचा तेवढा मार्ग खुला होता. पण तो देखील घरगुती अडचणीमुळे चिकट झाला होता.

सरकारदरबारचा मला कंटाळा; पण तें काम करावै लागे. संस्कृत शिकण्याची अतिशय आवड; पण शिकण्याची सीय नसत्यामुळे व घर सोडून फार दिवस दूर राहतां येत नसत्यामुळे तें शक्य नव्हते. डॉ. भांडारकरांच्या संस्कृत पुस्तकांवै मराठी भाषांतर आणून वाचले व रघून्या दुसऱ्या सराचे २५—३० इलोक पाठ केले. पण एवढ्यानें संस्कृतावै ज्ञान किंतीसे होणार? मराठी वाचन मात्र सारखे चालले होते. निबंधमाला, आगळकरांचे निबंध, मोरोपंतांचे भारत, ज्ञानेश्वरी, वर्तमानपत्रे, मासिक पुस्तके, कांदवच्या, मरे आणि लानमत यांच्या साकारावरुंठित गोळयांच्या जाहिराती, एवंच जै विळेल तें वाचावै हा क्रम मीं चालविला. त्या काळी हेच काय तें आत्मोन्नतीचे साधन माझ्या हातीं होते.

४

देशात्मगा

परिस्थितीला कंटाळून संस्कृत शिकण्याच्या उद्देश्यानें १८९४ साली मी एकदा

कोल्हापुरापर्यंत प्रवास केला. कोल्हापुरास मी महालक्ष्मीच्या आवारांत उतरलटे होतों. तेथें कोकणस्थ जातीचे दोन-तीन विद्यार्थी रहात असत. त्यांनी मला पुष्कळ मदत केली. माझ्या जेवणाची व्यवस्था त्यांनी खाणावळीत करून दिली. ‘आपली जेवणाची व्यवस्था काय आहे?’ असा त्यांना प्रश्न केला असतां त्यांतील एकजण म्हणाला, ‘अहो, आपत्रै काय, देवाचा नैवेद्य मिळाला तर तेथेच जेवतो; नाहीं तर आहेच आमची ‘उ॒॑ भवति!’ ‘उ॒॑ भवति’ म्हणजे काय, हें मला समजेना. तेव्हां त्यानें खुलासा केला कीं, उ॒॑ भवति म्हणजे भिक्षा. भिक्षेस गेल्यावर ‘उ॒॑ भवति भिक्षां देहि’ असें म्हणावै लागते. तेव्हां या वाक्याचा जो आरंभ ‘उ॒॑ भवति’ त्यालाच आम्ही भिक्षा म्हणतो! माझ्या मनावर चक्क प्रकाश पडला. मुंजीत माझ्या हातीं भिक्षापत्र देऊन आमचे पुरोहित मला ‘उ॒॑ भवति भिक्षां देहि’ असे म्हणण्यास भांगत होते, त्याचा खरा अर्थ आज समजला. पण या उ॒॑ भवतीवर निवाह करण्याचे धैर्य त्या काळी माझ्या अंगीं नव्हते. वृद्ध वडिलांचीहि फार फार आठवण होऊं लागली. तेव्हां मी माझ्या

जबळची पैशांची पुंजी संपण्यापूर्वीच कोल्हापुर सोडून मडगांवास आलो. आठ दहा दिवस माझा समाचार समजला नाही म्हणून वडिलाहि मडगांवास आले होते. त्यांच्या पायांवर डोके ठेवून मीं त्यांची क्षमा मागितली. ते म्हणाले, “तूं जर पुनः घर सोडून गेलास, तर तुझ्या शोधार्थ मलाहि घर सोडून जावै लागेल, याचा विचार करून वाटेल तें कर.” मला फार वाईट वाटले, व तेव्हांपासून मीं परदेशगमन करण्याचा नाद सोडून दिला.

दुःख-शोकादि प्रसंग

१८९६ साली हिंदुस्थानांत चांगला पाऊस पडला नाही; गोव्यांतहि या साली पावसाची हाकाहाक होती. नाचणी वगैरे धान्ये न पिकत्यामुळे गरीब लोकांचे फार हाल झाले. आग्हाला या दुष्काळामुळे फारसा त्रास पौंचला नाही. पण १८९७ साली जेव्हां पाऊस पडला तेव्हां गांवांत एक प्रकारचा आमांशाचा विकार सुरु झाला. आगास्ट महिन्यांत दोघेतिवे लेरीज करून आमच्या घरांत सर्व मंडळी आजारी पडली. मला कांहीं आजार झाला नाहीं; पण इतरांचे दुग्धणे काढतां काढतां पुरे वाट होऊन गेली. माझी भावजय आधीच आजारी होती. तिला हा आजार फार झोंबला, व शेवटीं अतिशय अशक्त होऊन १८९७ सालच्या आकटोवर महिन्याच्या चौथ्या तारखेस तिचा अंत झाला. कोणी आपत वारला असतां लोक शोक करतात, यांचे मला फार आवश्यक वाटे. मरण हें जर सर्वसाधारण आहे, तर त्याबहुल ताप करून कां घ्यावा, असें मी माझ्या मनादीं म्हणात असें. पण जेव्हां माझ्या भावजईवर हा प्रसंग आला, तेव्हां माझी गालण उडून गेली. तिची लहान लहान मुळे रडाबयाला लागली, तेव्हां तर माझा शोक मला आवरेना. तात्पर्य, ‘परदुःख शीतल’ म्हणतात याचा त्या प्रसंगी मला अनुभव आला. माझ्यावर येण्याचा भावी संकटपंरेला येणेच आरंभ झाला.

सोनवा मंगेश मुलगांवकर यांचे चुलते सदाशिवराव मुलगांवकर मुंबईत लोहारक्काळीत राहत असत. त्यांना शंभर सव्वाशैं स्फृयांची नोकरी होती. आपल्या पुत्रण्याची त्यांनी कधीहि चौकटी केली नाही. पण १८९६ साली ते आपल्या कुलदेवाच्या—मंगेशाच्या—दर्शनास गोव्यास आले होते त्या वेळी आपल्या पुत्रण्याला त्यांनी आपल्या बरोबर मुंबईस बोलावले. सोनवाच्या आईची आपल्या मुलास मुंबईस पाठविण्याची इच्छा नव्हती. पण मींच त्याचा जाण्याची सळा दिली. मुंबईला जाऊन त्यानें एका वर्षांत इंग्रजी तीन इयत्तांचा अभ्यास केला. त्याच्या अल्पेत सरल स्वभावामुळे चुलत्याची व चुलीची त्यांच्या मुलाहूनहि विशेष प्रीति त्यानें संपादन केली. १८९६ साली जेव्हां पहिल्यानें मुंबईस प्लेग आला, तेव्हां सोनवा व त्यांचे चुलतभाऊ गोव्यास आमच्या घरीं राहावयास आले. पांचसहा महिने राहून ते परत गेले. १८९७ साली पुनः प्लेग आला. सोनवाच्या चुलत्यानें मादुंग्यास झोंपडी बांधून ठेविली होती, पण तो आजारी असल्यामुळे त्याला घर सोडून

जातां येईना. लोहारचार्हीत प्लेग फार झाला म्हणून सर्व मंडळी गिरगांवांत आली. तेथें त्यांच्या गड्डाला प्लेग झाला. सोनबालाहि प्लेगाने पछाडले. २४ तासांच्या आंत ता. १५ मार्च १८९८ रोजी या अतिभयंकर रोगाने सोनबाला निर्वृग अंतकाच्या स्वाधीन केले.

ता. २८ मार्च १८९८ रोजी माझे मेहुणे डॉ. सदाशाम लाड^{१६} हे पणजीहून आमच्या घरी आले. त्यांनी सोनबाली निधनवार्ता आणली. पण माझा त्या वारेवर विश्वास बसेना. इतक्यांत पोस्टाचा शिवाई पत्र वेऊन आला. 'त्ता' सोनबालीच्या हातचा नव्हता. त्याच्या चुलतभावांवै हें पत्र होते. मजकुर वाचून मला जैं दुःख झाले त्यावै येथे वर्णन करतां येत नाही. किंतु तीरी दिवसपर्यंत मी धड जेवलों नाही. आंतीने माझ्या मनाला वेरले; व मी विचारमूढ झालो.

“यस मर्यान न जानासि अग्रतस्त गतस्त वा।
उभो अन्ते असंपसं निरत्यं परिदेवसि ॥
परिदेवमानो चे किञ्चि अत्यं उदब्बहे ।
संमूल्यहो हिंसमत्तानं कथिरा चेनं विचक्षणो ॥
किसो विवरणो भवति हिंसमत्तानमत्तान ।

न तेन पेता पालेन्ति निरत्या परिवेदना ॥” (सल्लुत्त.)

(ज्याचा आलेला आणि गेलेला हे दोन्ही मार्गे तू जागत नाहीस, ज्याचा आदि आणि अंत तुला ठाऊक नाहीं, त्यांच्यासाठी तू व्यर्थ शोक करीत आहेस ! शोकानें जर कांहीं कायदा होणासारखा असेल, तर शाहाण्यानें संमूढ होऊन व शरीराला अत्यंत त्रास करून शोकावै अवर्नन करावै ! पण शोकानें मनुष्य आपल्या देहाला वीडा देऊन कृश आणि निस्तेज होतो, आणि त्याच्या त्या शोकामुळे मुळांवै कांहीं रक्षण होत नाहीं; अर्थात् शोक करणे व्यर्थ आहे.)

वरील अमृततुल्य बुद्धोपदेशाची मात्रा त्या काळी माझ्या शोकरोगावर योजणारा एखादा वैद्य मिळता तर माझे केवढे हित झाले असते ! वरील गाथेत म्हटल्याप्रमाणे मी कृश आणि निस्तेज झालों एवढेच नव्हे, तर अज्जदेश (Dyspepsia) हा रोग मला कायमचा जडला.

याच वेळी आमच्या घरची सांपत्तिक स्थिति चांगली नव्हती. किरकोळ बरेंच कर्ज

१६. हे इतिहासप्रसिद्ध लखबाढादा लाड यांच्या घराण्यातील. पण जी येथील मेडिकल स्कुलातून पास झालेले, तसेच नंतर पोर्टुगालास जाऊन वैद्यकीय पुढील शिक्षण वेऊन आलेले, पहिले हिंदू. सारस्वत समाजाच्या स्वामीनी त्यांस पोर्टुगालास राहून आस्यावहूल प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा केली होती. पण त्यांनी ती नाकारली. स्वामीजीच्या आजेनुसार गोमन्तकातील सारस्वतांनी त्यांना बहिष्कृत केले. ते फार परोपकारी वृत्तीचे होते. गरीब जनतेला त्यांची फार मदत होत असे.

झाले होते, व त्याचा बोजा माझ्या शिरावर होता. माझ्या मित्राच्या मरणाने तर मी इतका गांगरून गेलों होतों, कीं, यापुढे गोव्यांत रहाणे नको असें मला वाटावयाला लागले. कर्जाचा सारा हिशोब लिहून ठेवून दोन स्पर्ये बरोबर घेऊन ता. ३० मे १८९८ या दिवशी घर सोडून मी गोकर्णापिंयत प्रवास केला. पण अशा अपरिचित प्रदेशांत निर्वाहाचे कांहींच साधन न संपदल्यासुलें ता. १६ जून रोजी मला पुनः घरी यावै लागले. घरी आलों, तरी पण माझा मतिभ्रम कमी झाला नाही. एक दिवस तर मी जंगलांतच बसून राहिलों, व पुढे कोणार्थी भाषण न करतां खोलींतच कोडून घेतले. गांवांत मी वेडा झालों अशी बातमी पसरली. पण तिची मला सुलींच परवा वाढली नाही.

कर्जाची व्यवस्था

आमचे आप्त श्रीयुत विष्णु रामचंद्र नाईक हे मडगांवाहून माझ्या समाचारास आले. कर्जामुळे माझी वेड्यासारखी स्थिति झाली अशी त्यांची समजूत झाली असावी. पण वास्तविक कारण अन्यच होते. त्यांनी मला नाच उपदेशाच्या गोष्टी सांगून असें सांगितले, कीं, कर्ज झाले म्हणून घावरण्यावै कारण नाहीं; आम्ही त्याला कांहीं तोड काढू. तेहां त्यांच्या सल्ल्याने असा वेत ठवला, कीं, वडिलांच्या जमिनी गहण घेऊन त्यांनी व श्रीयुत भिकू पुंडिलिक नाईक यांनी जी काय रकम आग्हास पाहिजे असेल ती चाकी, व आम्ही सर्व किंकरोळ कर्ज फेडून टाकावै. या वेताप्रमाणे आम्ही मडगांवास गेलों. परंतु श्रीयुत भिकू नाईक यांनी अधीं रकम देण्यावै नाकारले. शेवटी श्रीयुत विष्णु नाईक यांनीच सर्व रकम देऊन मला कृष्णमुक्त केले, व देशात्यागाच्या वार्टेतील एक मोठी अडचण दूर केली. (१९१२ च्या मार्च महिन्यांत त्यांची सर्व रकम देऊन टाकून त्यांच्या कर्जीतून मी मुक्त झालों. तथापि ऐन आणी-चाणीच्या प्रसंगीं मदत करून त्यांनी मला कायमचे कृष्णी करून ठेवले आहे.)

ता. २८ ऑगस्ट १८९८ रोजी माझे वडील मी मडगांवास असतांना एकाएकी पक्षघाताच्या विकाराने निर्वतले. याहि प्रसंगीं मला अत्यंत दुःख झाले. चित्र प्रांच्यात रसेनासे झाले. १८९७ सालच्या एका 'वाल्योधां'त^{१७} भगवान् बुद्धावै चरित्र वाचप्यांत आले होते. तेहांपासून बुद्धावर माझी अधिकाधिक श्रद्धा जडत चालली. प्रपंचाचा जसजसा वीट येत गेला, तसेतशी माझी श्रद्धा दृढ होत गेली. माझे सर्वस्व बुद्ध आहे असें वाढू लागले. पूर्वी मी माझ्या मित्रांशीं बुद्धसंबंधाने बोलत होतों; पण आतां आपल्या मनाशींच बोलू लागलों. बुद्धाची मूर्ति कल्पून तिचे ध्यान करावै, व वाल्योधांतील चरित्र पुनःपुन्हा वाचावै असा क्रम सुरु ठेवला, व यापुढे जगलों तर दुसरे कांहीं न करतां

१७. विनायक कोडदेव ओक यांनी हे बालोपयोगी मासिक काढून १९१५ पर्यंत अव्याहत ३४ वर्षे चालविले. यात सुबोध नि मनोरम भाषेत चरित्रै, कथा, कविता, निंबंध, प्रसिद्ध होत असत.

बुद्धधर्माचे ज्ञान संपादावें असा निश्चय केला. कितीहि संकटें येवोत, कितीहि विष्णवि भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचें मला ज्ञान झाले म्हणजे माझ्या जन्मावें साफत्य झाले, असें मला वाटूं लागले.

१८९८ सालच्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यांत 'केरळकोकिळ'^{१४} पाहण्यांत आला. त्यांत सारस्वत लोकांनी कोचीन येथे एक नवीन स्कूल स्थापन केल्याचे वर्तमान वाचले, तेव्हां तेर्थे जाऊन कांहीं इंग्रजी अभ्यास करावा, व तद्दारा बुद्धोपदेशाचे अत्यस्वत्य ज्ञान संपादावें असा विचार करून, मी ता. ३१ जानुवारी १८९९ रोजीं सुरगांवाहून आगवोटीने मंगळवृग्यवैत प्रवास केला. पण मंगळवृग्याहून दंधरा दिवसांच्या आंत मी पुन: घरी आलो.

प्रायशिक्त-प्रकरण आणि घरत्याग

माझे मेहुणे डॉ. सखाराम लाड हे पोर्टुगालहून ता. १२ मार्च १८९९ रोजीं परत आले. ते आमच्या घरीं तीन महिने होते. पुढे त्यांनी म्हापसे येशे विन्हाड करून आपला डॉक्टरीचा धंदा सुरु केला. ता. २६ आक्टोबर १८९९ रोजीं माझी वडील मुलगी चिक्कली येथे डॉ. लाड यांच्या घरीं जन्मली. तिच्या घष्टीपूजनाच्या दिवशीं मी व आणाऱ्या चार गृहस्थ डॉ. लाड यांच्या पत्तीस जेवलीं. त्यांच्या शोळांनीं ग्रामण्य उपस्थित करून स्मार्नेच्या स्वामीकडून आम्हांला बहिष्वत केल्याचे एक अज्ञापन आणले. दोघे तिवे गृहस्थ प्रायशिक्त घेऊन मोकळे झाले. मी व डॉ. काशिनाथ लाड यांनी प्रायशिक्त घेतले नाही. माझ्या या कृत्याने माझा आदर्वर्ग बराच नाखून झाला.

दक्षिण दिशेच्या प्रवासाचा नाद सोडून उत्तरेस प्रवास करावा असा मी विचार केला. पुणे हे महाराष्ट्राचे केंद्रस्थान, तेव्हां तेर्थे माझी कांहीं तरी सोय लागेल, असें वाटले. माझे मित्र श्रीयुत विष्णु रंगाजी शेळडेकर यांनी मला श्रीयुत अनंत रामकृष्ण रेडकर (हे पुण्यास सदर्न मराठा रेल्वेच्या बँच ऑफिसांत हेडकलार्क होते.) यांना पत्र देण्याचे वचन दिले होते. माझ्या संबंधाने रेडकर यांस यांनी पूर्वी एक पत्र लिहिलेहि होते. पण त्याचे उत्तर त्यांना मिळाले नाही. मला तर गोवे सोडप्याची बाई झाली होती. तेव्हां रेडकरांच्या उत्तराची वाट न पाहता पुण्यास जाऊन त्यांची गांठ वेण्याचा मी बेत केला; व १८९९ सालच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या अठवड्यांत मडगांवास आलो. माझे आप्त श्रीयुत भिकू नाईक यांनी मला घर्चासाठीं दहा रुपये दिले, व श्रीयुत विष्णु नाईक यांनी पंधरा रुपये दिले. मडगांवास मी श्रीयुत भिकू नाईक यांच्याचे येथे राहत असें, पण या खेपेस मला त्यांनी आपल्या घरीं राहूं दिले नाही. कारण आपणालाहि बहिष्कार

१८. हे मासिक कोचीन येथून कृ. ना. आठल्ये हे चालवीत असत. एका महाराष्ट्रावाने महाराष्ट्रावाहेर चालवलेले एक उत्तम मासिक म्हणून ते त्या वेळी ओळखले जाई.

पडेल अशी त्यांना भीति पडली. मला निराळे पान ठेवा, व मी शेण सारवण्यास तथार आहे, असें त्यांना सांगितले. पण माझ्या दुर्दैवाने त्यांना माझी कीव आली नाही. विष्णुपंत शेळडेकर यांनी मला मडगांवास भेटावें असा संकेत होता; पण ते भेटावयास न येता रेडकरांना पत्र त्यांनी आपल्या भावावरोबर पाठवून दिले. त्यांच्या त्या पत्रासाठी दोन-तीन दिवस मडगांवास राहीं लागले. परंतु मडगांवास जेवणाची सोय न झाल्यासुलै बाणावलीस माझ्या बहिणीच्या घरी राहिलै. डिसेंबरच्या पहिल्या तारखेस विष्णुपंतांचे पत्र आले. दुसऱ्या दिवशीं जाण्याचा बेत केला. त्या वेळी आणगाडी मडगांवाहून मद्रास ठाईम ६ ला कीं दू। ला निघत असे. तेव्हां बाणावलीहून आणगाडी गांठणे शक्य नव्हते. एका रात्रीपुरते तरी मला जेवावयास बाला, पण मला खाणावलीत पाठवून नका, अशी मी श्रीयुत भिकू नाईक यांस विनंती केलं; पण ती त्यांनी मान्य केला. नाही. शेवटी एका खाणावलीत जेवून मडगांवांतच कोठेसा निजलों, व दुसऱ्या दिवशीं म्हणजे ता. २ डिसेंबर रोजीं मडगांवाहून प्रयाण केले. श्रीयुत विष्णु नाईक यांनी दिलेला एक तांब्याचा तांब्या व एक सतरंजी एवडैच काय तें सामान माझ्यावरोबर होते.

५

रोजनिशी आणि टिप्पणी

हालवून खुंट | आधीं करावा बळकट ||
मग तयाच्या आधारे | कणे तें अवधे वरे || ”

— तुकाराम

ता. २३ जून १८९५ या दिवसापासून मी रोजनिशी एका जुन्या बहीवर लिहिली आहे. याच बहीवर १८९८-१८९९ सालची कांहीं टिप्पणी आहेत. सात वर्षांनी परत घरी आल्यावर ही वही जुन्या कागदपत्रात पडलेली मला सांपडली. सध्या मागल्या कांहीं गोष्टी लिहिलाना तिचा मला फार उपयोग होत आहे. १८९६ सालची रोजनिशी कोठे हरवली तें समजत नाही. गोवे सोडून पुण्यास आल्यावर निगळीं टिप्पणी लिहीत असे. त्या टिप्पणीची वही १९०४ सालीं मोहर करून कलकत्याच्या महाबोधिसभेच्या सेक्रेटरीच्या स्वाधीने केली होती. पण पुढे महाबोधिसभेचीं सर्व पुस्तके काशीजबल सारनाथ या टिकाणी नेण्यांत आली. तेथे किंतु पुस्तके बाल्यांने खालीली, व किंतु कांहीं

अफरातफर झाली. या घडामोर्डीत माझी टिपणींची वही गहाळ झाली, ती अद्यापि माझ्या हार्ती आली नाही. पुकळ तपास केला, पण वता लागला नाही. ही वही जर माझ्याजवळ असती, तर आज पुढील आत्मवृत्त लिहिणे फार सुलभ झाले असते.

सध्यां शिल्क राहिलेल्या जुन्या वर्हीतील माझी समग्र रोजनिशी किंवा लंबलांब ठिपैं देऊन वाचकांस कंटाळा आणण्याची माझी इच्छा नाही. पण गोवें सोडून पुण्यास येण्यापूर्वी माझ्या विचारांची दिशा कोणती होती, हें माझ्याशी ज्यांचा निकट संबंध नाही अशा वाचकांस ठाऊक असणे अत्यंत इष्ट आहे. मी वैतागून जर सोडून निघालो, व केवळ दैवतलाने पुढे आलो, अशी किंयेकांची समजूत आहे. दुसऱ्या किंयेकांना, गोवें सोडल्यावर माझी धार्मिक आणि सामाजिक मर्ते बदलली असे वाटते. या व दुसऱ्या कांहीं गैरसमजूती नष्ट करण्यासाठी माझ्या टिपणींतील एकदोन उतारे येथे देतों.

(मुलांस उपदेश)*

सांकवाळ ता. २२ मे १८९८ ज्येष्ठ शु. २ या, रविवार.

मुलांनो, तुम्हांस माझ्यामार्गे कांहीं रहावें असा माझा उद्देश आहे. तुम्हांस ठेवाव्यास माझ्यापाशी संपत्ति तर नाहीच. तेव्हां या जगांतील अत्यंत अनुभव तुम्हांकरितां टिपून ठेवतो. त्याचा तुम्हीं चांगला उपयोग करावा, असा माझा हेतु आहे. ही वही कालवकाळ्या फेण्यांतून टिकल्यास प्रौढपर्णीं तुम्हांस सांपडेल. तेव्हां मी लिहिलेले टिपण व इतर विषय तुम्हीं वाचून पहावे. त्यांत तुम्हांस किंयेक ठिकाणीं संसारोपयोगी गोष्टी दिसून येतील.

मुलांनो, तुम्हांला जरी चांगले पालक मिळाले नाहीत, तरी तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले पालक व्हावें असे मी मनापासून इच्छितो. तुम्हांस जरी तुमच्या पालकांनी योग्य उद्योग शिकविला नाही, तरी तुम्हीं तो आपल्या बुद्धीने शिकावा, योग्य मागर्ने जाऊन तुमच्या मुलांस व मित्रमंडळींस तुम्हीं किंचा दावा, आणि आपल्यापेक्षां अज्ञान व गरीब अशा लोकांस तुम्हांकळून साहाय्य व्हावें, अशीहि माझी मनापासून इच्छा आहे.

आजला आमच्या या गोमांतकांतील हिंदुसमाजांत एकहि चांगला पालक दिसत नाही. त्यावरून तुम्हांसहि चांगला पालक सांपडणार नाहीच. तुम्हांला विद्याभ्यासासाठी किंयेक ठिकाणीं ठेवतील, तरीहि ‘घरोघरी त्याच परी’ या गहणीप्रमाणे तुम्हांला चांगला पालक मिळेल असे वाटत नाही, हें मी तुम्हांस माझ्या अनुभवावरून सांगतो. चांगला पालक न सांपडल्यामुळे किंयेक त्रासदायक गोष्टींचा तुम्हांवर संस्कार घडेल व तो तुम्हांस जोड्यांतील खड्याप्रमाणे सारा जन्म दुःखदायक होईल. या गोष्टी कोणत्या याचा विचार करू. पहिली गोष्ट म्हटली म्हणजे, आपल्या पालकांच्या अज्ञानाने तुम्हांस योग्य शिक्षक न मिळाल्यामुळे तुम्ही अज्ञान रहाल, ही होय. अज्ञानासारखी दुसरी भयंकर गोष्ट या

* हा उपदेश मीं माझ्या पुण्यांना उद्देशून लिहिला होता.

जगांत नाहीं म्हटले तरी चालेल. दुसरी गोष्ट कल पाहून कला शिकविली नाही, तर सारा बोटाळा होईल. मी माझ्या तीर्थरूपांस मला संखुक शिकविण्याविषयी संगत असतांहि त्यांनी मनावर घेतले नाहीं. त्यायोगीं माझी फार तुकसानी झाली, तिसरी गोष्ट कुसंगति. पालकांनो जर, तुम्ही कोणत्या सोबत्यांश्वेतर फिरतां याची नीट चौकशी राखली नाही, तर कुसंगतीचे वाईट परिणाम तुग्हांस भोगावे लागतील; भलत्याच वेळी तुमच्या मनांत कामविकार उद्भवतील, तुम्हांस गुडगुडीसारखें त्यसन लागेल. अशा किंयेक खोडी ज्या पुढील आयुष्यांत त्रासदायक होतील, त्या तुम्हांस लागतील. चौथी गोष्ट बालविवाह. तुमचे पालक अज्ञान असून त्यांना योडेसे जर द्रव्यसाहाय्य असेल, तर ते तुम्हांला बाल-पणांतच विवाहप्राप्तांत बद्ध करतील. विवाह झाल्यावर तुम्हीं जरी लहान असलां तरी सासुरवाढची मंडळी तुम्हांला बहुमान देतील. त्यायोगीं तुम्हांला वृथा गर्वाची बाधा होण्याचा संभव आहे.

बालकहो, या गोष्टीपैकीं एकीच्या तावडींत तुम्ही संपदलां असाल तर तेवढ्यापुरती तुमची हानि झाल्यावांचून राहणार नाहीं. आणखी या तुमच्या हानीचे फल, तुमनें लग्न झाले असल्यास गरीब विचाराचा बायकोस व पुढील संतीस भोगावे लागेल. यांतून कशा तन्हेने पर पडतां येईल याचा आण्या आपां विचार करू.

मुच्चांनो, तुम्ही प्रौढ झाल्यावर जर अज्ञान असाल, तर त्यायोगीं तुम्हांस फारच वाईट वाटेल; आपले अज्ञान बालवावे असे तुम्हांस वाटेल, पण तुम्ही इटनिश्चयी नसाल तर तुमच्या हातून तुमनें अज्ञान दूर होणार नाहीं. किंयेक माणमांनीं आपल्या प्रौढपणीं विद्या शिकव्यास आरंभ केला, पण तो फारच योड्यांच्या हातानें शेवटास गेला. असे कां व्हावें वरे? कोणी म्हणतात, बाळण हेच विद्या शिकव्यास योग्य; आणि हेच बहुतेक अंशीं वरें आहे. यावरून असे मात्र म्हणतां येत नाहीं, कां, तरणपणीं मुळींच विद्या येणार नाहीं. तरणपणीं विद्येची आवड असूत विद्या न येण्याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे लाज हें होय. ‘मी एवढा थोर झालौं, आतां काय शिकणार?’ अशा तन्हेच्या विचारांनी आपले मन विद्येप्राप्तास मागें हटते.. ज्ञानप्राप्तीला पहिल्यानें विद्यादेवीची अत्यंत भक्ति जडली पाहिजे. भक्तीवांनून कोणतीच देवता प्रमद्ध होत नाहीं हेच तुम्हांला ठाऊक असेलच. याशिवाय तुम्हीं लज्जा टाकली पाहिजे. विद्यादेवीच्या भक्तींत विद्या करणारी लज्जा ही आसुरी आहे असे समजा. सत्य व हितकारी गोष्टींत लज्जेस हात घालूं देणे म्हणजे दुःख विक्त घेणे असे समजा. लज्जेचा वाईट कुत्यांकडे उपयोग करा; म्हणजे ती करण्यास लाजा. ज्ञानसंपादन करण्याची मर्यादा म्हटनी म्हणजे मरण ही होय. मरणापर्यंत ज्ञानसंपादनांत अंतर पहूं देऊ नका. ‘मी थोर झालौं’ म्हणून जे विद्यार्जनाचा मार्ग सोडतात त्यांच्यामारखे आत्मज्ञातकी तेच होत. समाधानवृत्तीचा भंग होऊं न देतां जेवढे ज्ञान तुम्हांला संपादितां येईल तेवढे संपादा.

कल पाहून कला शिकविली नसल्यास तुम्हांला त्रास होईल. उदाहरणार्थ, तुमचा कल शिप्पाच्या कामाकडे आहे असे समजा, व तुमच्या बडिलांचा धंदा शेतीचा असला, तर

ते तुम्हांला शेतीत घाटतील. असें केले म्हणजे, तुम्हांला कोणताच धंदा नीट येणार नाही. यांतून मुक्त होण्यास उपाय म्हटला म्हणजे ज्या वेळी आपला कल असुक दिशेकडे आहे असे तुम्हांस दिसून येईल त्याच वेळी जनलज्जा सोङ्गन त्या कलेकडे तुम्हीं तुमचा मोर्चा फिरवावा; व त्या कलेचा होईल तेवढा अभ्यास करावा; म्हणजे पुढील आयुष्यांत तुमची चांगली सोय होईल. आवडत्या मुलांनो, रिकामणी कज्जेदलाली करून अथवा लांच देऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून आपले कार्य साधून विपुल संपत्ति मिळविण्यापेक्षां पायांतील जोडा शिवण्याच्या कलेवर जर तुम्ही आपले पोट भराल, तर त्यांत अधिक प्रतिष्ठा आहे असे समजा. तुमचे पोट भरतां येण्यासारखी एखादी उत्तम कला तुम्हांस ठाऊक असणे हें मोठे भाय समजा. नोकरी करणारांपेक्षां आणि थोरांची हांजी हांजी करून पोट भरणारांपेक्षां कारागीर व शेतकीरी लोक आपल्या देशाचे खरे हितकर्ते होत हें विसरून नका. तुम्ही किंतीहि संपत्तिमान् असला, तरी तुम्हांपाशी एखादी चांगली कला असणे फारच इष्ट होय. म्हणून तुम्ही ज्या कलेकडे तुमचा कल असेल ती कला संयादा.

तिसरे संकट कुसंगति. तुमचे मित्र तुम्हांस वाईट खोडी लावून जर गोत्यांत आणणारे असतील तर त्यांची संगति तुम्ही ताबडतोव सोङ्गन द्या. तुमच्यापेक्षां संपत्तीने किंवा अधिकाराने जरी ते थोर असले तरी तुम्ही त्यांच्या वान्यास देलील उमे राहू नका. वाईट वर्तनाचा उघडपणे तिरस्कार करा; म्हणजे तेहि पण तुम्हास आपल्या मंडळीत बोलावणार नाहीत. उलट तुमच्या सद्वत्नाचा त्यांबवर चांगला परिणाम घेल. एखाद्या वेळीं तुम्ही निरुपायाने वाईट मंडळीत सांपडाल, तेव्हां त्यांच्या आग्रहामुळे मादक पदार्थाच्या सेवनांत किंवा दुराचरणांत शिरतां कामा नये. नीतिधैर्य म्हणतात ते अशाच वेळीं प्रकट केले पाहिजे. त्यांचा जमाव जरी मोठा असला तरी त्यांस ‘हे काम वाईट करता’ असे पर्यायाने दाखवून यावे. कदाचित् ते तुमची निर्भर्त्सना करितील. करीनात बापडे. या सर्वोत कुसंगतीपासून दूर राहणे हा सरळ व रामवाण उपाय आहे.

जर तुमचा विवाह तुमच्या अल्पवयांत झाला असेल, तर त्यापासून प्रौढपणीं सुख होण्यास एकच उपाय दिसतो, तो कोणता म्हणाल तर आपल्या बायकोस मुश्किल करणे हा होय. तुम्ही तुमच्या पत्नीस नीतिपर ग्रंथ वाचण्याची अभिरुचि लावा. तुमच्या आचरणाचा कित्ता ती गिरवील, म्हणून तुम्ही तुमचे वर्तन चोख ठेवा. जर गरिबीमुळे प्रौढ होईपर्यंत तुमचे लग्न झाले नाहीं, तर पहिल्या तीन संकटांपासून मुक्त असाल तेव्हांच लग्न करा. पंचवीस वर्षीच्या मनुष्याने आठ वर्षीच्या पोरीबरोबर लग्न करण्यापेक्षा सारा जन्म अविवाहित राहणे फार चांगले.

मुलांनो, तुमच्या मुलांकरितां तुम्हीं काय केले पाहिजे हें आतां निराळे संगावयास नको. ‘संसार कसा असावा’ असे जर कोणी मला विचारील, तर त्याला मी सांगेन, की, पांखरांसारखा असावा. पांखरें आमच्यासारखीं समाज करून राहतात, पण त्यांच्या घरात नवरा, बायको व त्यांची मुळे इतकीच राहतात. आमच्याप्रमाणे भाऊ, चुलतभाऊ, त्यांच्या बायका व त्यांची मुळे, हीं सारीं एकत्र राहत नाहीत. आमच्या समाजास

अपायकारक अशी ही एकत्र राहण्याची चाल कित्येक वर्षेपर्यंत आमच्या हिंदुसमाजांत चालू आहे. ही जेवळ्या लवकर बंद होईल तेवढे चांगले.

पक्ष्यांमध्ये पुरुष व बायका निर्वाहाचा धंदा जाणतात, ते आपल्या पिलांचे ममतेने पालन करितात, आणि त्यांना वरें बांधण्यास व पोटास मिळविण्यास शिकवितात. त्यांच्या निर्वाहाची वर्गे त्यांस काळजी नसते. मुलांनो, पक्ष्यांची ही रीति संसारामध्ये किंती सुख-कारक आहे वरें! प्रपंचसुधारणा आमच्यापेक्षां पक्ष्यांत अधिक झाली आहे, असे म्हणावयाला नके काय? तर मग आम्ही मनुष्य आहों, आणि म्हणून सान्या प्राण्यांत श्रेष्ठ आहों, असे कां म्हणावे?

मुलांनो, तुम्हांस फार फार सांगावे असे मनांत येते; पण वेळ नाही. हें शुद्ध करण्यासहि मला अवकाश नाही. हें तुम्हीच शुद्ध करून वाचा. शेवटी, आणखी एक गोष्ट चुकून राहिली. ती ही, की, वृद्धपणीं मातापितरांस यथाशक्ति साहाय्य केल्यावांचून राहू नका.

शके १८२१ श्रावण शु. ९ मी, ता. १४ ऑगस्ट १८९९.

माझीं मर्ते

‘मनुष्याच्या परिस्थितीमुळे त्याच्या मतांत फरक पडत असतो’, या सिद्धान्तास मी अपवाद नव्हे. सूक्ष्म दृष्टीने पाहणारांस माझ्या मतांत कसकसा फरक पडत गेला हें कल्पण्यास सुलभ पडावैं प्रदर्थे आजचीं माझीं मर्ते कर्शी आहेत हें लिहितों; अगोदर, धर्माविषयी

“मनुष्याच्या जीविताशीं धर्माचा जेवढा संबंध आहे तेवढा राजकारणाचासुद्धां असू शकत नाही. परकीय राजा राज्य जिंकूं शकेल, पण धर्म जिंकूं शकणार नाही. कदाचित् बलजबरीने धर्मांतर करण्याची पाळी आली, तरी आपल्या अंगीं मुरलेलीं धर्माचीं वीजे निवालस करपून जाण्यास फार वेळ लागेल. अशा या व्यापक विषयावर मत देणे फार कठीण; त्यांत सारे विचार कागदावर मांडण्याचे सामर्थ्य लेखणीस नाहीं. एकटी प्रस्तावना पुरे आहे.

सध्यां मी मनाने तरी साफ चौदू बनलों आहें. समर्थ बुद्धाचीं मर्ते मला फार फार आवडतात. सगळ्या जगाचे, राष्ट्रांचे, कुटुंबांचे, व स्वतःचे हित जर साधण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्याने सद्गुरु बुद्धाला शरण गेले पाहिजे; व त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रद्धागूर्वक वागले पाहिजे, असे माझें स्पष्ट मत आहे. आणखी मी आजला अतिलीनपणे बुद्धगुरुची प्रार्थना करीत आहें, की, हे सद्गुरु! तुझ्या दासाची तरी योग्यता मला दे!

समाज

जातिभेद निवालस मोडला पाहिजे; बालविवाह लवकर बंद झाला पाहिजे; बालविवाह अजिबात बंद झाल्यावर पुनर्विवाह सुरु करण्याची फारशी आवश्यकता राहणार नाही. पण पुनर्विवाहास अडथळा असणे नीतिविरुद्ध आहे. कुटुंबाची पद्धति पक्ष्यांप्रमाणे असावी. आईबापांनी आपल्या मुलांस तीं योर झाल्यावर निराळे राहण्यास साहाय्य करावें. म्हणजे कुटुंबांत जीं विनाकारण वितुष्टे वाढतात, तीं बंद होतील.

राज्य

प्रजासत्त्वाक पद्धति चांगली; त्याच्या खालोखाल राजप्रजासत्त्वाक; त्याच्या खालोखाल स्वदेशीय राजसत्त्वाक; आणि सर्वोत कनिष्ठ हल्ली हिंदुस्तानांत चालू आहे ती. होईल तितकी उच्च तन्हेची पद्धति चालू होण्यास प्रत्येक व्यक्तीने मनःपूर्वक शटावें.

व्यक्तीने काय करावे

आपण अज्ञान आहों तोंपर्यंत आपल्या आईबापांच्या आऱ्येत रहावें. नंतर शेवटपर्यंत त्यांना मान द्यावा; त्यांना दुखवू नये. अंधरपरंपरेने चालत आलेल्या ज्या दुष्ट चाली असतील, त्या बेलाशक सोडाव्या. दुम्ह्यास दुःख न होईल अशा रीतीने आपला धंदा चालवावा. कधी रिकामें राहू नये. रिकामण्यासारखे दुसरे पाप नाही. झाग्याको होऊं नये. झाग्याको आपली उन्नति कधीं करू शकत नाही. मादक पदार्थांचे सेवन करणे व्यक्तीच्या नाशास कारण होतें. संधि येईल त्याप्रमाणे राजकीय, धार्मिक अगर दुसरे कोणतेहि प्रोपकारावें काम, आपल्याच्यानें होईल असे वाटते त्यापेक्षां जरा कमीच पतकरावें, म्हणजे अपथश येणार नाही. सद्गुरु बुद्धाला शण जावे व त्याच्या मर्तांचा विचार करावा. आपणास जर त्याचीं मर्ते समजत नसतील, तर त्याचे सुरु भक्त असतील त्यांजकळून तीं समजून घ्यावीं, व त्याप्रमाणे वर्तावीं.”

या उत्तान्यांवरून गोवे सोडून पुण्यास येण्यापूर्वी माझे विचार कोणत्या दिशेकडे वाहत होते व माझीं मर्ते काय होतीं, हें माझ्या बाचकांस सहज समजणार आहे. माझे स्थेय मला स्पष्ट दिसत होतें. परंतु त्याजकडे जाण्याचा रस्ता मला माहीत नव्हता. तो शोधून काढण्यास मला कोणते सायास पडले याचे विवेचन पुढील प्रकरणांत करण्याचे अभिवचन देऊन बाचकांची येथेच रजा घेतों.

६

पुण्यपत्तननिवास

“ सज्जनकलह बरा परि दुर्जनजनसंगती कधीं न करा । ”

मुडगांवाहून निवालों तेव्हां निराशेच्या काळ्याकुट्ट डगांनी माझे अंतःकरण व्यापून गेले होते. दूरसागरासारख्या रमणीय स्थानाच्या दर्शनानेहि माझे औदासीन्य नष्ट झाले नाही. आगगाडी मंदिरांचे चालली होती, आसपासचे हिरवेगार पर्वत माझ्या अवलोकनांत येत होते. पण हे पर्वत व त्याच्या खालचा दृष्टीच्या आटोक्यांत येणारा सर्व प्रदेश माझ्याकडे उदासीनप्रमाणे पाहत आहे असा मला भास झाला. मी माझ्याशीच म्हणालो, “ माते जम्भूमि ! बहुतेक आप्तमित्रांनी टाकून दिलेला तुळा हा बालक आहे. माझ्या आप्तांनी जीरी मला थारा दिला नाहीं तरी तूं कोठेंतीरी कोनाकोपन्यांत मला थारा दिल्याचांचून राहणार नाहीस. पण माते, माझ्यासारख्या हतभागी बालकाने तुळ्याशी थारा तरी कां मागावा ? अनेक वेळी मी माझ्या उज्जीवीं तुला सोडून दूर गेलों; पण माते, माझे मनोरथ सिद्धीस न जातां काळे तोंड वेऊन तुळाच आश्रय करणे मला भाग पडले. आतां जर यश आले नाहीं, तर तुला तोंड दाखविणार नाहीं, असा मीं निश्चय केला आहे. माते ? तुळ्यावर माझे अतोनात प्रेम आहे. ‘ सर्वसहा ’ या नावाप्रमाणे तंहिं माझे सर्व अपराध पोटी बालशील अशी माझी खात्री आहे. पण मला जर यश आले नाहीं, तर मी तुळ्या दर्शनास पुनः येणार नाहीं असें कर. हा माझा निश्चय ठळू देऊन कोस.”

ता. ३ डिसेंबर १८९९ या दिवशीं पहाटेस चार वाजण्याच्या सुमारास आगगाडी पुण्याच्या स्टेशनावर पैंचली. एका भाड्याच्या टांग्यानें मी रास्थांच्या पेटेत गेलों. तेथे बराच वेळ शोध केल्यावर श्रीयुत अनंत रामकृष्ण रेडकर यांचे घर सांपडले. त्यांनी माझे स्वागत चांगले केले. दुसऱ्या कीं तिसऱ्या दिवशीं ते मला घेऊन त्यांच्याच शेजारीं राहणारे श्रीयुत नारायणराव वर्दं याच्या घरीं गेले. रेडकरांनी नारायणरावांना, मी गोव्याहून आलों आहें, इत्यादी वर्तमान निवेदन केले. तेव्हां नारायणराव म्हणाले, “ या पेज खाणाच्या गोवेबाबूस तुम्हीं येथें कशास आणले ? पुण्यात याचा काय उपयोग ? ” इतके बोलून झाल्यावर नारायणराव मजकडे वळून म्हणाले, “ माझ्या बोलप्याचा राग मानू नका हो; तें थड्येचे बोलणे आहे ! ” मी म्हणालो, “ मला राग येण्याचे मुलीच कारण नाहीं. जिवबादादा बक्षी, लखबादादा लाड, वगैरे मंडळी पेज खाणारीच होती. तुम्हांला कदाचित्

पुणेंकरांच्या सहवासानें या मंडळीचा विसर पडला असेल, व त्यायोगें पेजेचाही तुम्हांला कंटाठा आला असेल ! ” हे उत्तर मिळाल्यावर नारायणराव चूप बसले. पुढे एकदोनवां मी त्यांच्या घरी गेलों असतां त्यांच्या मुलांनी तुमचें नांव सांगा असें म्हणावें, व मी ‘ पेज जेवगारे गोवंजाबू आले आहेत हे नारायणरावांस कल्पा ’ असें त्यांना सांगावें. मुलांनी हेच शब्द नारायणरावांसमोर उच्चारावे. शेवटी एके दिवारी ते म्हणाले, “ मेहरबाबी करून हे शब्द उच्चारां नका. यांच्या योगें तुम्ही माझा जणू काय सूड घेत आहां. तुम्हांला पेज खाणारे म्हटल्यावद्दल वाईट बाटले असल्यास भी तुमची क्षमा मागतो ! ”

डॉ. भांडारकरांशी प्रथम भेट

पुण्यास येण्याचा सुख्य उद्देश हा, कीं, दिवसा कारकुनीचे अगर दुसरें एखादें काम करून निर्वाह करावा, व शास्त्र्यांजवळ संस्कृत विद्येचा अभ्यास करावा. रेडकर यांस मीं हा हेतु कळविला. त्यांनी मला कांहीतरी उद्योग पाहून देण्यासाठी हस्तेंपरहस्ते पुष्कळ खटपट केली, पण वर्ष. मीहि ‘ मुधारक ’^{१९} ऑफिसांत व इतर ठिकाणी पुष्कळ खेपा घाटल्या; पण कोठेच यश येईना. “ आहां काय करावै ? ” हा प्रश्न पडला. रेडकर म्हणाले, “ आमची पोलीस खात्यांत चांगली ओळख आहे. तेथें तुम्हास नोकरी पाहिजे असल्यास आम्ही तुमची शिफारस करू. ” पण पोलीस खात्यासंबंधाने मला अत्यंत टिटकारा; तेव्हां मी म्हणालो, “ पोलिसांत जाण्यापेक्षां उपाशी राहण्याची पाली आलेली चांगली. ” शिवाय या खात्यांत जाण्यानें माझा संस्कृत शिकण्याचा इष्ट हेतुहि तडीस जाण्यासारखा नव्हता.

आठ-दहा दिवसांत, डॉ. भांडारकर^{२०} हे पुण्यासच राहत असतात, असें मला समजले. एके दिवारी दुपारीं एक चिठी ठिठून वेऊन मी त्यांच्या बंगल्यावर गेलों. या चिठींतील सर्व मजकूर आतां आठवत नाहीं. पण मी गोव्याहून विद्याभ्यासासाठी येथे आलों आहे, व आपल्या दर्शनाची इच्छा करीत आहे, अशा अर्थाचा तो असावा असें वाढते. चिठीच्या शेवटी,

^{१९.} महाराष्ट्राचे योर भमाजसुभारक आणि बुद्धिवाबी गोपाळ गणेश आगरकर यांगी चालवलेत्या ‘ मुधारक ’ वृत्तपत्राचे ऑफिस.

२०. या वेळी डॉ. सर गमकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे वय ६२ वर्षीचे होते. सरकारी शिक्षणक्षेत्रात ३० वर्षे नोकरी केल्यानंतर १८९३ साली निवृत्त होऊन, पुण्यात ते स्थाईक झाले होते. एवढ्या या काळात त्यांस संस्कृत भाषेचे तज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर प्राच्यविद्यापंडित म्हणूनही आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली होती. पालीभाषा आणि चौद्द धर्मांच्यावद्दल अनेक पाइचास्य पंडितांकडून त्यांच्याकडे चौकर्शी होई. त्यामुळे या डोन्हींचे भारतातील दुर्भिक्षाची त्यांस पूर्ण जागीव झाली होती. आणि त्यामुळेच त्यांना धर्मांदांना त्यांच्या विचारापासून परावृत्त करावे असे वाटले.

“ प्रभु तुम्ही सुखामृताचे डोहो ! म्हणोनि आपुलिया स्वेच्छा बोलावों लाहो ! एथी सलगी करू बिहों ! तरी निवों कै पां ! ”

ही ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायांतील पांचवी ओंकी लिहिली होती. डॉ. भांडारकरांनी चिठी वाचून तावडतोव मला अंत बोलावले, व ते म्हणाले, “ तुम्ही गोव्याचे म्हणतां, पण मराठी इतके शुद्ध कसे लिहितां ? ” मी म्हणालों, “ गोव्यांत माझ्याइतके शुद्ध लिहिणरे पुष्कळ निष्पतील. ” मी त्यांना ‘ पथ्यबोध ’ वगैरे मासिकांसंबंधानें व इतर वर्तमानपत्रां-संबंधानें माहिती सांगितली. त्यावर ते म्हणाले, “ गोवं म्हणजे मागासलेला प्रांत आहे, असें आम्ही समजत होतों. किंचहुना महाराष्ट्राचा तो भागच नव्हे असें आग्रांस बाटे. पण तुम्ही म्हणतां त्याप्रामाणें गोव्यासहि बरीच होतकरू तसण मंडळी आहे असें दिसते ! ” त्यांना मीं माझी सर्व हकीगत कळविली. तेव्हां ते म्हणाले, “ केवळ संस्कृत शिकण्याला तुम्हांला सात वर्षे लागतील. सात वर्षींनी तुम्ही पंडित व्हाल. तुम्हांस जर बरी कांहीं पाठवायचे नसेल, तर केवळ विद्याभ्यासासाठी येथल्या येथे तुम्हांस मदत मिळू शकेल. त्यासाठी नोकरी करण्याची गरज नाही. शिवाय नोकरी करून विद्याभ्यास करण्यालाहि फार त्रास पडेल. आम्ही महिन्याचे एक दोन रुपये देऊ, व येथे बरेच सारस्वत गृहस्थ राहतात त्यांजकडून तुम्हास पंच-सहा रुपये दरमहाची वर्गणी सहज मिळू शकेल. ” त्या दिवशीं त्यांना अवकाश नव्हता, तेव्हां ‘ पुनः मला भेटा ’ असें सांगून ते आपल्या कामास लागले. मला त्यांच्या या उत्तेजक संभाषणाने फार धीर आला, व मुद्रित मनानें मी रेडकरांच्या घराकडे बढलों.

डॉ. भांडारकर यांचा जसजसा परिचय होत गेला, तसेतसा माझ्यासंबंधानें त्यांचा ग्रह चांगला होत गेला. लवकरच त्यांनी मला एक चिठी व आपली कौमुदी देऊन नगरकरांच्या वाड्यांतील संस्कृत पाठशाळेत पाठविले. तेथील मुख्य अध्यापक वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी मला महादेवशास्त्री जोशी यांच्या हवालीं केले. त्यांच्या हाताखालीं मीं कौमुदीचा अभ्यास चालविला. दोन महिने झाले तरी देखील कौमुदीचा अर्थ मला समजेना. पण त्या बाबतीत माझी निराशा कवीहि झाली नाही. रघुवंशाचा मात्र अर्थ मला साधारणपणे चांगला कळू लागला.

बुधवार पेठेतील एका खाणावळीत रेडकरांनी माझी जेवणाची सोय केली होती. प्रथमत: खाणावळवाला जरा कांकूं करावयाला लागला. ‘ तुम्ही सारस्वत आहां, तेव्हां तुम्हाला शेण स्वतः सारवावे लागेल ’ असें त्यांचे म्हणणे होते. पण त्याला चार-आठ आण्यांचे पैसे अधिक देण्याचे बचन दिस्याबरोबर सर्व कांहीं करण्याचे त्यानें कबूल केले ! या खाणावळीत जेवावयाचे व रात्रीं आश्रयासाठीं रेडकरांच्या बरीं जावयावै हा क्रम एक-दोन आठवडे चालविला होता. पण तो, पाठशाला फार दूर पडल्यासुळें, पुढे चालू ठेवतां येईना. तेव्हां डॉ. भांडारकरांनी मला प्रार्थनासमाजांत राहण्यास जागा देवविली. तेथें राहून माझा पाठशालेचा अभ्यास मीं चालू ठेवला.

प्रार्थनासमाजांत राहिल्याकारणानें बन्याच गृहस्थांच्या ओळखी झाल्या. त्यांत प. वा.

श्रीयुत माषवराव लोटलीकर यांची चांगली ओळख झाली. त्यांच्या घरी एकदोनदां जेवावयासहि गेलों. तर्थे प. वा. श्रीयुत काशिनाथ गुणानाथ मित्र यांची गांठ पडली. ते हवा पालटण्यामाठी पुण्यास आले होते. कांहीं दिवस पहारेस उडून आम्ही किरावयास जात असू. एके दिवशी बुद्धांसंबंधाने गोष्ट निवाली असतां त्यांनी श्रीयुत गोविंद नारायण काणेकृत^{२१} ‘जगद्गुरु गौतम बुद्धांचे चरित्र’ हें पुस्तक वाचून पहा असे सांगितले. त्यांजवळ हें पुस्तक नव्हते. तरी त्यांच्यामार्फत मीं तें मागवून वाचून पाहिले. सर एडविन आर्नोल्डच्या ‘लाईट ऑफ एशिया’ या ग्रंथाचे हे भाषांतर होते. मूळ ग्रंथ काख्यात्मक आहे. तेव्हां तो सर्वथैव विश्वसनीय असा नाही. तथापि तो इतक्या प्रेसभावाने लिहिला आहे, कीं, तो वाचीत असतां वाचकांचे मन तल्लीन होऊन गेल्यावांचून राहत नाही. इंग्लंड आणि अमेरिका या देशांत या ग्रंथाच्या क्षासापेक्षां अविक आवृत्त्या निवाल्या आहेत. काणेकृत भाषांतर मूळ ग्रंथाङ्कातून उत्तम बठले नाही. तथापि त्या वेळी मला तें इतके आवडले, कीं, त्यांतील कांहीं भाग मीं पुनः पुनः वाचले. हें भाषांतर म्हणजे त्या वेळी माझा एक मूळ धर्मग्रंथच होऊन बसला. यांतील कांहीं भाग वाचीत असतां कंठ दाटून येत असे व डोळ्यांतून सारला अशुप्रावाह चालत असे, याचा मला अद्यायि विसर पडला नाही. जेव्हां जेव्हां माझें मन उदासीन होई तेव्हां तेव्हां या पुस्तकांचे अध्ययन करावें अशी मीं वहिवाट ठेवली.

कपड्यालत्यांत व खाणावळीच्या खांचीत माझ्याजवळची सर्वे पुंजी संपूऱ्य गेली. डॉ. लाड यांनी दहा रुपये पाठविले, तेवळ्यावर फेब्रुआरी महिन्यापर्यंत जेमतेम निवाह चालला. आतां पुढे काय करावे ? हा प्रश्न उभा राहिला. डॉ. भांडारकरांनी कांहीं सोय करू असे म्हटले होते. पण निविचत असें कांहीं नव्हते. आतां काय तो निकाल करून वेतल्यावांचून गत्यंतर नाहीं अशी माझ्या मनाची खाची झाली, व त्यांना सष्ट काय तें विचारावें असा मीं निवृत्य केला. परंतु ते फेब्रुआरी महिन्यांत आजारी पडले. तेव्हां एकाएकीं हा प्रश्न काढणे माझ्या जिवावर आले. तथापि एकदा प्यायानें ही गोष्ट मी त्यांच्या कानावर घातली असावी. ते दुखाण्यांतून बरे झाल्यावर ता. २५ फेब्रुआरी १९०० या दिवशी मी त्यांच्या घरी त्यांना भेटावयास गेलों. ते कधीं कधीं मला आपल्या घरी जेवावयाला बोलावीत असत. पण त्यांचा बंगला शहरापासून बराच दूर असल्यामुळे मी क्वचित् जात असें. एखाद्या वेळी रात्री त्यांच्या घरीं जेव्हुन तेथें निजत असें व दुसऱ्या दिवशीं सकाळीं परत शहरात जात असें. वर सांगितलेल्या दिवशीं रात्रीं मी त्यांच्याच येथे राहिलों.

दुसऱ्या दिवशीं सकाळीं मीं, ‘पुढे माझ्या निवाहाचे काय ?’ हा प्रश्न काढला. तेव्हां ते म्हणाले, कीं, जर तुम्ही प्रार्थनासमाजाचे सभासद होत असाल तर तुम्हांस प्रार्थना-

२१. याचे ‘हजरत महमद पैगंबर’ आणि ‘लॉड बेकन यांचे चरित्र व त्यांनी केलेल्या ग्रंथांचे वर्णन’, हे आणली दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी खिस्ती धर्म स्वीकारला होता.

समाजातके आम्ही मदत करू; एरवीं आमच्या हातून मदत होणे शक्य नाही. मला बौद्धधर्माचा अभ्यास करावयाचा आहे, ही गोष्ट मी त्यांना आरंभायासून संगत आले होतों. एके दिवशी त्यांच्या गाडीतून जात असतां ते आपल्या वडील चिरंजीवींना (प. वा. प्रो. श्रीधरपंत भांडारकर यांना) मला उद्देशून म्हणाले, “यांना बुद्ध व्हावयाचे आहे.” त्यावर मीं म्हटले, “बुद्ध होण्याची माझ्या अंगांत योग्यता कोठे आहे ? आण्यासारख्यांच्या दिश्यांत देखील माझी गणना होणे कीण आहे.” या संवादाने आमचा दोषांचाहि गैरसमज झाला. मला वाटले, कीं, बौद्धधर्माच्या अभ्यासाठी मला ते फार मदत करतील. त्यांना वाटले, कीं, त्यांचा शिष्य म्हणजे प्रार्थनासमाजाचा सभासद होण्याला मी तयार आहें. पण माझ्या भ्राण्याचा उद्देश तसा नव्हता. माझें बोलणे व्यावहारिक दण्डीचे होते. बुद्ध होणे किंवा बुद्धाचा शिष्य होणे सध्याच्या स्थितीत शक्य नाही. संस्कृत भाषेचे अल्पव्याप्त ज्ञान संपादून त्यांच्या शिष्यांत जरी माझी गणना झाली, तरी पुष्कळ झाले, हा माझ्या बोलण्याचा देतु होता. त्यांत प्रार्थनासमाजाचा संबंध बिलकूल नव्हता. कांहीं असो; त्यांचा गैरसमज झाला खरा. ते म्हणाले, “आजपर्यंत तुम्ही प्रार्थनासमाजाचे सभासद व्हाल असे आम्हांस वाटत होते. तुम्हाला मदत करून पुढे प्रार्थनासमाजाच्या धर्मोपदेशकांचे काम संगावें अशी आमची इच्छा होती.”

मीं म्हणालो, “प्रार्थनासमाजाची बहुतेक मर्ते मला पसंत आहेत. मी जातिभेद मानीत नाही. बालविवाह वाईट यावदल माझी कधीच खाली झाली आहे. तथापि बौद्धधर्माचे पूर्ण ज्ञान संपादल्याशिवाय मी कोणत्याहि संस्थेचा सभासद होऊ इच्छीत नाही. बौद्धधर्मेच मनुष्यमात्राच्या उन्नतीचे खरें साधन आहे, असे मी सध्या तरी समजतो.”

“हे तुम्ही कोणत्या आधारे म्हणाते ? तुम्हांस बौद्धधर्माचे काय ज्ञान आहे ?”

“जगद्गुरु गौतम बुद्धांचे चरित्र मीं वाचले आहे, व त्यावरून बुद्धाचीं मर्ते आणि एकंदरीत तो धर्म मनुष्यजातीला कल्याणप्रद होईल असे मला वाटते.”

“अहो ! तो काण्यांनी लिहिलेला ग्रंथ मला माझीत आहे. तें एका इंग्रजी ग्रंथाचे भाषांतर आहे. मुठांत आहे त्याचा एकचतुर्थीश इंग्रजीत वठला नाहीं व इंग्रजीचा एक चतुर्थीश मराठीत बाला नाहीं ! आणि अशा ग्रंथाच्या आधारे बौद्धधर्मसंबंधाने आपणास असें वाटते आणि तसें वाटते असे म्हणतो !”

“बौद्धधर्माची मला मुर्दीच माहिती नाहीं हें मी कबूल करतो; पण आपल्या म्हणण्याप्रमाणे मराठीत आलेला एकषोडशांश जर इतका चित्तवेधक आहे, तर मूळ ग्रंथ किती चांगला असेल, याची कल्याणाच केली पाहिजे. म्हणून मूळ ग्रंथांचा अभ्यास करण्याचा माझा निवृत्य दृढ होत आहे.”

“अहो ! पण बौद्धधर्माचा आमच्या देशाला काय उपयोग ? आणंकी या देशांत बौद्धधर्माचे ज्ञानहि मिळणे कठीग आहे. तुम्हाला नेपाळास किंवा सीलोनास जावै लागेल !”

“देशाला उपयोग होवो वा न होवो; मला त्याचा उपयोग होईल अशी माझी खाची

आहे. नेपाळास किंवा सीलोनास जाण्यास मी तशार आहे.”

“ पण तेथे तुम्हाला भिक्षु व्हावें लागेल ! ”

“ मला किंताहि हाठ सोसावे लागले, तरी त्याची मला काळजी वाटत नाही. बौद्ध-वर्माचं ज्ञान संपादावें हे माझे जीवितकर्तव्य आहे असे मी समजतो.”

पुढचा प्रवास

आणखी बराच वेळ संबाद झाला. पण त्यापासही विशेष कांहीं निष्पन्न झाले नाही. आम्ही परस्परांचे समाधान करू शकलों नाही. आतां पुण्यांत राहण्यांत अर्थ नाहीं याचहूळ शंका राहिली नाही. पण “ जावें कोठे ? ” हा प्रश्न पुढे उभा राहिला. सीलोनला जावें की नेपाळला जावेः ? सीलोनवीं भाषा, रीतिवाज सर्व कांहीं नमत्कारिक असणार. शिवाय दक्षिणेकडील कानडी वर्गैरे भाषा मला मुळीच माहीत नाहीत, तेव्हां असणार. शिवाय दक्षिणेकडील कानडी वर्गैरे भाषा मला मुळीच माहीत नाहीत, तेव्हां सीलोनला जाण्याचा नुसती कल्पनादेखील अशक्य वाढू लागली. नेपाळास जागेहि कमी अवघड नव्हते. उत्तर हिंदुस्तानांतील भाषाहि मला माहीत नव्हती. पण ती श्रमसाध्य होती. अडचग पडणार नाही. इत्यादि विचार करून मीं उत्तर दिशेलाच जाण्याचा बेत ठरविला. डॉ. भांडारकरांची ‘ कौमुदी ’ परत केली. अगदी बेताचे कपडे जवळ ठेवून, वाकीचे प्रार्थनां-डॉ. भांडारकरांची ‘ कौमुदी ’ परत केली. अगदी बेताचे कपडे जवळ ठेवून, वाकीचे प्रार्थनां-समाजाचे शिंगाई बळवंतराव पवार यांस देऊन याकळे; श्रीयुत रेडकर यांजकडून बाग रुपये उसने घेतले; बळवंतराव पवार यांच्या मार्फत दोन कपडे पिवळे करून आणले होते ते परिधान करून, व शिवासूत्राचा त्याग करून गुस्वार ता. १ मार्च १९००, मिति माच कृष्ण ३० शके १८२१, या दिवशी रात्री बारा वाजल्यावर मीं पुणे सोडले.

पुण्यांत जरी माझ्या शिक्षणाची सोय झाली नाही, तथापि तेथे राहण्याने माझा बराच फायदा झाला. पुढील प्रवास करण्याचे धैर्य माझ्या अंगीं आळे. पुष्कळ मंडळीशीं सह-वास घडल्यामुळे मराठी बोलण्याचालण्याची पद्धत विशेष समजूळागली. प्रार्थनासमाजांतील उपासनेच्या वेळी केलेले कित्येक उपदेश मला फार आवडत असत. श्रीयुत केशवराव गोडवेले नांवाचे एक गृहस्थ प्रार्थनासमाजाचे सेक्रेटरी होते. मीं पुण्यास येण्यापूर्वी ते निवर्तले. जानुआरीत किंवा केबुआरीत (१९००) यांवै वर्षशाढ होते. त्या प्रसंगी डॉ. भांडारकर यांनी यांच्या बरीं उपासना केली. या उपासनेस मीहि हरज होतो. तेथे डॉ. भांडारकर यांनी तुकारामबुवांचे दोन अभंग घेऊन उपदेश केला. हे अभंग अर्थात विकट परिस्थिरीत मला वाटाड्यासारखे होऊन बसले. हा जो उपदेश मला ऐकण्यास सापडला, तो सर्वांत मोठा फायदा झाला असे मी समजतो. उपदेशाची आतां आठवण नाही. पण वरील दोन अभंग आठवतात. ते असे :-

“ क्षणक्षणां हाचि करावा विचार | तरावया पार भवसेंधू ॥ १ ॥

नाशिवंत देह जाणार सकल | आयुज्य खातो काळ सावधान ॥ २ ॥

संतवमागमीं धरूनि आवडी | करावी तांतडी परमार्थी ॥ ३ ॥
तुका म्हणे इहलोकीच्या वेव्हारें | नये ढोळे धुरे भरूनि राहो ॥ ४ ॥

आपुले स्वहित करावें वै आर्धीं | विचारूनि बुद्धि समाधान ॥ १ ॥
नये मार्गे पाहों वाट फिरोनियां | दुसरा संगिया साद्यकारी ॥ २ ॥
आपुलिया बळे घालावी हे कास | न येणेचि आस आणिकांची ॥ ३ ॥
तुका म्हणे यावी ब्रह्मरसीं बुडी | वासना ते कुडी सांडूनियां ॥ ४ ॥

७

पुण्याहून खाल्हेहरपर्यंत

मीं ज्या दिवशीं पुणे सोडले त्या दिवशीं अमावास्या होती, हें मार्गील प्रकरणांत संगितलेंच आहे. धोऱ्ड मनमाडकडे जणारी गाडी गांठण्यासाठीं रात्रीं बारा वाजण्याच्या सुमारास प्रार्थनासमाज सोडून मीं स्टेशनावर जाण्यास निवालों. माझ्या अंतःकरणांत जिकडे तिकडे निराशोचा गाढ अंधकार पसरला होता. पण आकाश निरग्र असत्यामुळे या दिवशीं चमकणाऱ्या ताज्यांप्रमाणे मधूनमधून एखादा आशाजनक विचार चमकत नव्हता असे नाही. मीं हें भयंकर घाडस करीत आहें याची जाणीव मला होती. आणि यांत यश येणे फार कठीण हेहि पण मीं जाणून होतो. तथापि हढनिश्चयाने उद्योग केल्यास याच जन्मीं बौद्धवर्मांचे अलस्वल्प ज्ञान संपादां येईल असेहि वाटे. कांहीं असो, मीं जें घाडस करीत आहें तें केवळ स्वार्थासाठीं नव्हे- चोरदरोडेलोरांच्या घाडसासराले तें नव्हे, या विचाराने माझ्या मनाला बरेच समाधान वाटले. या प्रथनांत यश न येतां मरण आले तरी हरकत नाही; काणग जें कांहीं करण्यासारखे होते तें मीं केले - माझे कर्तव्य मीं बजावले असे मला म्हणतों येईल, व त्यायोगे मरणकाळीं मला एक प्रकारची शांतिच ग्राप्त होईल, असेहि मला वाढू लागले.

धोऱ्डच्या पुढे गेल्यावर आगगाडीत इंदुरास जाणारे कांहीं विद्यार्थी मेटले व त्यांनी इंदूपर्यंत मला सांभाळून नेले. ते इंदुरास खाणावळीत उत्तरले होते. तेथेच मीहि उत्तरलों,

माझ्याजवळीची सर्व पुंजी एक-दोन दिवसांत संपून गेली. आतां मिक्केचा प्रसंग साक्षात् उभा राहिला. पण अशा अपरिचित प्रदेशांत मिक्का देतो कोण? एक-दोन ठिकाणी याचना केली, पण लम्ब्यांश कांहीं झाला नाही. शेवटी वागले आडनांवाचे कोणीएक बडे अविकारी येथे राहत असत, त्यांजपाशी गेलों. सकाळची वेळ होती. स्वारी अंगांत एक कापसाची बंडी घालून आपल्या दिवाणखान्यात हुक्क्याचे छुके मारीत बसली होती. गुडी-गुडीचा मला परिचय होताच वण हुक्क्यांत्र पाहृष्याची संविं आजवर आली नव्हती. तेव्हां त्यांची ती प्याल्याएवढी चिलाम, ती सापासारवी वैटाळी घेत जमिनीवर पसरलेली लंबलक्खक नक्की, तो रुपेरी बेळा इत्यादि सामग्री पाहून माझी मन क्षणभर विस्मित झाले, यांत नवल नाही. पण फार बेळ या पंत्राच्या रचनेच्या शोधांत न घालविटा रावसाहेबांपुढे मीं हात पसरला. रावसाहेब एकतर हुक्क्याच्या कामांत होतेच. त्यांत त्यांच्या आफिसचे काम घेऊन एक कागळून आला. मग त्यांना माझ्याशी बोलावयाला सवड नव्हती, हे निराळे सांगें नकोच. त्यांनी दुम्हन्या एका कारकुनाला हाक मारून चार आण्यांचे पैसे मला यावयास सांगितले. हे चार आणे होलकरशाई होते की इंग्रजी होते, याची आतां आठवण नाही. रावसाहेबांनी प्रश्न वगरे न विचारात चार आण्यांचे पैसे दिले, याचा मला एक प्रकारे आनंद झाला. कारण, तुम्ही आला कोठून, जातां कोठै, जात काय? लग्न झाले आहे की नाही, इत्यादि अनिच्छित प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रसंग ठळला।

इदुराहून उज्जयनीस जाण्यास आगाडीचे भाडे सहा-सात आण्यांच्या दरम्यान पडत असे. वागळेमाहेंद्रांचे चार आणे व मजबवळ शिल्क राहिलेने कांहीं आणे मिळून सरासरी तिकिटाचे पैसे भरले. संध्याकाळच्या वेळी उज्जयनीस पौंचलों. उत्तरावै कोठै याचा विचार पडला. मी यात्रेकरू आहें अशा समझुताने कांहीं तदेशीय लोकांनी रामभट नांवाच्या एका मिक्कुकाच्या घराचा मला पत्ता सांगितला. वारीकमारीक गळींतून ध्रमण करीत करीत रामभटाच्या घराचा एकदाचा थांग लावला. भटजी घरी नव्हते. पण तेथे माझे चंबूगवाळे टाकण्याला कोणी आडकाढी केली नाहीं या शहरात नकाली व्यवस्था नव्हती; वा या वर्षी सेवगजाची अवकृपा झाल्यामुळे नदी आटून गेली होती. मधूनमधून लांचलग्यांत कांहीं पाणी शिल्क होते. पण ते इतके घाण झाले होते, की, त्यांत एक प्रकारचे जंतु तरंगत असलेले स्पष्ट दिसत होते. नदीवर जाऊन हातपाय धुतले, पण हे पाणी प्यावें कसें या विचारांत पडलो. एकादोबांला विचारले, की, या पाण्याशिवाय दुसरे पिण्याचे पाणी आहे की काय? पण त्यांजक्कून नकारातक उत्तर मिळाल्यामुळे निरूपायाने पंचाने गाळून तेच पाणी प्यालों. त्याचा परिणाम असा झाला, की, रात्रीं झोप न येतां शौचकूपाकडे दहा बारा खेपा घालाव्या लागल्या. दुम्हन्या दिवशी रामभटजीच्या घरी राहणारा एक द्रविडी विद्यार्थी मला म्हणाला, “तुम्हांला मिक्केला यावयाचे आहे काय?” मी म्हणालो, “मी आलो असतो. पण माझी प्रकृति ठीक नाहीं.” तेव्हां त्याने चार घोर जास्त फिरून दोघांना पुरेल एवढी मिक्का गोळा केली. पण त्या दिवशी माझ्याने कांहीं फारसे खावलेले नाहीं. त्याच्या आग्रहास्तव मी एकदोन पोळ्या व शोडा भात

जेवलों. इकडे शौचकूपदर्शनाचा प्रसंग वारंवार येऊ लागला. आतां पटकी होऊन येथेच अंत होतो की काय असें वाटू लागले.

रामभटजीच्या घराशेजारी एक लहानसा दवाखाना होता, तेथे जोगलेकर आडनांवाचे एक डॉक्टर राहत असत, त्यांच्याजवळ गेलों. त्यांनी दिलेल्या औषधाने बराच गुण पडला. पण पाणी कांहीं निर्मल मिळेना. जोगलेकरांनी माझी गोष्ट श्रीयुत केळकर (माधव-स्कुलांतील एक शिक्षक) यांना सांगितली. संध्याकाळी हे गृहस्थ मला रस्यांत भेटले. “सकाळीं जोगलेकरांना भेटलां होतां ते तुम्हीच काय?” असा त्यांनी मला प्रश्न केला. मी “होय” असे उत्तर दिल्यावर ते म्हणाले, “तुमची रामभटजीच्या येथे फार गैरसोय होईल. उद्यां तुम्ही आमच्या घरी या.” हे त्यांचे आमंत्रण मीं मोळव्या आनंदाने स्वीकारले. केळकरांच्या घरी सर्व व्यवस्था उत्तमच होती. त्यांत ते पिण्याचे पाणी एका चांगल्या विहिरीचे आणीत असत. त्यायें माझी प्रकृति एक-दोन दिवसांत मुघ्रत गेली.

केळकरांनी माधव कॉलेजांतील कांहीं प्रोफेसरांची ओळख करून दिली. या सर्व मंडळीने वर्गीं गोळा करून घालहेरच्या तिकिटाची व वाठलखांची व्यवस्था केली. उज्जयनीहून निघालों, तो वाईंट झांशीला दोन दिवस मुक्काम केला. झांशी स्टेशनावर एक कन्हाडे जातीचा ब्राह्मण गाडीवान भेटला. त्यानें आपल्या गाडींतून मला आपल्या बिन्हाडी नेले. त्यांच्या घरी एक विवाह बाईं राहत असे. तिला कांहीं पैसे देण्याचे उर्बून त्याने माझ्या जेवणाची व्यवस्था लावून दिली. उज्जयनीला असतांना सुरु झालेला संग्रहणी रोग येथे पुनः उद्भवला. या रोगाने मला अगदी बेजार करून सोडले. झांशी शाहरदेखील समग्र पाहृष्यास सवड झाली नाहीं. झांशीहून निघून सरासरी १२ मार्च्याचा सुमारास मी घालहे-रीस पौंचलों. तेथें डॉ. लेले यांच्या घरी उतरलों. दुसऱ्या दिवशी डॉ. द्वारकानाथ शंकर वागले यांना भेटावयास गेलों. प्रथमत: त्यांनी माझी आदरातिथ्य केले नाहीं. परंतु मी मूळचा सारस्वत ब्राह्मण आहें, असे जेव्हां त्यांना समजले, तेव्हां त्यांनी आपल्याच घरी येऊन राहृष्यास आश्रह केला. पण त्यांच्या घरी जागा नियमित असल्यामुळे व त्यांच्या घरची बायका-मंडळी उत्तर हिंदुस्तानांतील रिवाजाप्रमाणे पडवानशीन असल्यामुळे मला स्वतंत्र जागा मिळाली तर उत्तम असे मीं त्यांना सांगितले. त्यांनी आपल्या घराशेजारीच एका सरदराच्या बंगल्याच्या मागल्या बाजू वी खोली मला देवविली. येथे मीं सहा महिने काढले.

घालहेरीस आलों, तेव्हा माझी प्रकृति विघडलेलीच होती. डॉ. वागले यांनी औषधो-पचार करून एका आठवड्यांतच मला गुण पाडला. तेव्हां ‘माझा काशीस जाण्याचा बेत आहे’ असे मीं त्यांना सांगितले. ते म्हणाले, “उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला फार त्रास होईल. उन्हाळ्या संपल्यावर मग जा.” मला त्यांवै म्हणणे पटले. घालहेरचा उन्हाळा म्हणजे विनित्रिच. बारा वाजल्यावर घरांतून बाहेर पडण्याची सोय नाहीं. रात्रीं कधीं कधीं असा ऊन वारा वाहतो, की, सगळी रात्र अंग भाजल्यासारखे होऊन झोप येत नाहीं. एकदा अशा उष्ण हवेच्या योरीं मला सपाटून ताप आला. दोन-तीन दिवस

बिळान्यांत पढून रहावें लागले. डॉ. वागळ्यांच्याच औपधानें ताप गेला, व पुनः पूर्व-स्थितीवर आलो.

विडी ओढाऱ्याचें व्यसन अंगी इतके खिळले होतें, की, तें सोडण्यामाठी पुष्कळ खट-पट केली, पण यश आले नाही. गुडगुडी गोव्याला असतांनाच सोडली होती. पण तिच्याएवजी विडीचे पान करीत असें. ग्वालहेरीस विड्या मिळत असत. पण डॉ. वागळे सिगरेट पीत असत. हळूहळू धूमगानाचे व्यसन कमी करून मीं रोजच्या तीन सिगरेट ओढण्यावर तें आणून ठेवले होते. पण या तीन सिगरेट मिळाल्या नाहीत, तर चैन पडत नसे. डॉ. वागळेहि मधूनमधून हैं व्यसन सोडण्यावहूल मला उपदेश करीत असत. पण मला कांही तें सोडतां आले नाही. उन्हाच्याच्या त्रासाने जेव्हां ताप आला, तेव्हां माझ्या तोंडाची रुचि बिलकूल पद्धाली; विडी नको कीं सिगरेट नको असें होऊन गेले. या व्यसनापासून मुक्त होण्यास हीच संधि उत्तम आहे अशी माझी लाढी झाली, व तोंडास रुचि आली तरी धूमगान करावयाचे नाहीं असा मीं निश्चय केला. दुमच्या आठवड्यांत हा निश्चय डळमळतो कीं काय, असें वाढू लागले. पण आनंदाची गोष्ट ही, कीं, माझा निश्चय दासळला नाही. गेल्या बारा-न्तेरा वर्षीत मीं विडीला किंवा सिगरेटला शिवलें नाहीं असें नव्हे. सीलोनांत व ब्रह्मदेशांत असतांना कधीं कधीं मीं एखादुसरी सिगरेट किंवा चिलू ओढला आहे. पण तंबाकूचे व्यसन जे ग्वालहेरीस असतांना सुटले, तें पुनः कांहीं जडले नाहीं.

डॉ. वागळ्यांच्या बरीं जेवावयाचे व खोलीत जाऊन बसावयाचे एवटेंच काय तें जगाबदारीचे काम ग्वालहेरीस असतांना माझ्या शिरावर होते. पण असल्या रिकामणणाचा मला मुळापासून तिकाकारा होता. काव्यसंग्रहात छाफेली मोरोपंताचीं बहुनेक काव्यं मीं वाचली. डॉ. वागळे यांच्या भाच्यास शिकविण्यास एक ग्राजुएट शिक्षक येत असे. तो स्वतः संस्कृताचा अभ्यास करी. त्याजगासून किरातार्जुनीयाचे काही श्लोक समजावून घेऊन तें मीं पाठ केले. ग्वालहेरच्या कालेजांत जाऊन तेथेल्या शास्त्राला मला संस्कृत शिकविण्याविषयी मीं विनंती केली; पण त्यानें तीं नाकारली. तथापि जे कांहीं स्वतः करतां येण्यासारखे होते तें करण्यास मीं कमी केले नाहीं.

माझे प्रयत्न आत्मतृप्तीसाठी

मीं काशीस जाण्याचा प्रश्न काढावा, व डॉ. वागळ्यांनी पुढे पाहतां येईल असें उत्तर द्यावें. शेवटी एके दिवशी ते म्हणाले, “हे पहा, मीं तुम्हांला माझ्या धाकट्या भावप्रमाणे समजतो. तुम्हीं अशा प्रकारे देशाटन करून आगले आयुष्य फुकट घालविणे मला बिलकूल पसरत नाहीं. तुम्हांला मराठी चांगले येतें; व येये माझ्यासारख्याने खटपट केली असतां आरंभीं पंचीस-तीस रुपयांची नोकरी तुम्हांला सहज मिळू शकेल. आणखी तुम्ही ज्या अर्थी हुषार व प्रामाणिक आहां, त्या अर्थीं पांच सहा वर्षांच्या आंत दोनशे अडीचीं रुपयांपर्यंत तुम्ही बढती शास्त्रावांचून राहणार नाहीं.” केवळ मराठी येत

असलेल्या किंव्येक गृहस्थांची अशी बढती शास्त्रावांची त्यांनी कांहीं उढाहरणे सांगितली. पण त्यांच्या भाषणाचा एक प्रकारचा चमकार बाटण्यापलीकडे माझ्या मनावर दुसरा कांहीं परिणाम झाला नाही. जबलजबल सहा महिने परिचय घडला असून डॉ. वागळ्यांनी दरमहा २५. पासून २०० रुपयांपर्यंत माझी किंमत टरवली याचे मला फार आश्चर्य वाटले ! मीं त्यांना स्पष्ट सांगितले, की, “माझे प्रश्न ऐसे मिळविण्यासाठी नसून आत्मतृप्तीसाठी आहेत. ऐसे मिळविण्यासाठी मीं गृहस्थ्याग आणि देशस्थ्याग केला नाहीं.” तथापि त्यांना कांहीं केल्या माझें गृहणणे पटेना. ते म्हणाले, “तुमचे जेवणालाई पाहिले असतां तुम्ही कायमचेच रोगी दिसतां. येये तुमची काळजी वेणारा मी आहें. पण काशी-सारख्या क्षेत्राच्या ठिकाणीं तुमची काळजी कोण धेणार ? आतां तुम्हाला नोकरी मिळेल किंवा नाहीं याचीच जर शंका वाटत असेल, तर ती मिळेल्येत दरमहा तीस रुपये माझ्या पणागंतून तुग्हास मिळावे असा मीं स्टांप कागदावर कशार लिहून देतों.” त्यांच्या या औदार्यावहूल मीं त्यांचे आभार मानले. मीं म्हणालो, “तुमचा मी आभारी आहें. आज सहा महिने तुम्हीं मला खरोगवरच भावाप्रमाणे वागविले आहे; व आतांहि तेंच प्रेम व्यक्त होत आहे. पण तुमच्या धाकट्या भावाची जिजासा तृत करणे हैं तुमचे कर्तव्य नव्हे काय ? शिदेशाईत एखादा कारकून होऊन मीं मगवं हैं तुम्हांला योय वाटते काय ? तुम्ही जोंपर्यंत येये आहां तोपर्यंत मला कारकुनीची जागा मिळण्याला काय उशीर लागणार ? पण आज संस्कृत शिकण्याची माझी डकूट इन्हा दाबून टाकून येये कारकुनी करीत बसण्यासून काय फायदा आहे ? मला जर मदत करण्याची तुमची इन्हा असेल, तर ती शिक्षणासाठी करा. दुमच्या कशासाठी तुमची मदत मला नको आहे.” माझें बोलणे त्यांना रुचले नाहीं. मालप आडनांवाचे एक मराठे गृहस्थ त्यांचे दोस्त होते. त्यांजकडून माझें मन वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण माझा बेत बदलणे कोणालाहि शक्य नव्हते. शेवटी नाखुणीनेच काशीस जाण्यास त्यांनी आपली सम्मति दिली. हस्तें-परहस्तें आपण शिकणासाठी मदत करू असें त्यांनी वचन दिले. आणखी जर काशीस नीट व्यवस्था लागली नाहीं, तर ग्वालहेरीस यांवे असेहि सांगून ठेवले.

बी. नारायणराव या नांवाचे तंजावरकडील राहणारे एक विद्यार्थी ग्वालहेरीस या वेळीं बी. एल. चा अभ्यास करीत असत. डॉ. वागळ्यांच्या बरीं ते वारंवार येत असल्यामुळे त्यांचा माझा बराच परिचय झाला होता. हे जरा उतारीच होते; पण फारच सरळ स्वभावाचे असल्याकारणाने माझें त्यांचे लवकरत्व सरख्य झाले. मीं काशीस गेल्यावर दरमहा तीन रुपये माझ्या खर्चासाठीं पाठवीत जाईन असें सांगून त्यांनी मला आगाऊच तीन रुपये टिले. डॉ. वागळ्यांनी खर्चासाठीं २० रुपये दिले. व त्यांचे मित्र श्रीयुत मालप यांनी एक रुपया दिला. याशिवाय डॉ. वागळे यांनी यंडीसाठीं मला एक भक्कम कोट दिला. त्याचा मला दोन हिंवाळे फारच चांगला उपयोग झाला. काशीस संन्याशासारखे राहणे शक्य नव्हते. कारण ग्वालहेरच्या शास्त्रीबुद्धीं जसें शिकविण्याचे नाकारले तसें काशीचे शास्त्रीहि नाकारतील, ही भीति होती. तेव्हां बी. नारायणराव यांच्या मसलतीनें पुनः

यजोपवीत धारण करून ब्राह्मण बनावै असें ठरले. पण शैँडीची वाट काय? पुण्याचा आणि शैँडीचा संबंध बरोबरच तुटला होता! परंतु नारायणरावांनी हाहि प्रश्न सोडविला. माझ्या डोक्यावर इंच दीड इंच केश वाढलेच होते. जातांना प्रयागास उतरून क्षौर करावै, व त्या वेळी शैँडीपुरते डोक्याच्या मध्यावर थोडे केश राखून ठेवावे असें ठरले. नारायण रावांनी दोन तीन जानवीं आणून स्टेशनावर जाप्यास निघालौं त्या वेळी माझ्या स्वाधीन केली ते स्वतःहि मला पौंचवावयाला स्टेशनावर आले होते. डॉ. वागळे यांनी आपला टांगा दिला होता. घरांतून निघालौं तोंच घोडा बिचकला. दुसरा एखादा असता, तर अपशकुन ज्ञाला म्हणून माघरे फिरला असता. मी तर मुळीच घावरलौं नाही. सुदैवाने नारायणरावहि शकुनावर विश्वास ठेवणारे नव्हते. पुढे घोडा शांत होऊन आम्ही सुख-रूपपैंग खाल्वेदर स्टेशनावर आलो. येथे बी. नारायणराव व दुसरे एक-दोन गृहस्थ यांचा निरोप घेऊन मी गार्डीत बसलो. या दिवशी सप्टेंबर (१९००) महिन्याची १७ तारीख असावी अशी आठवण आहे.

काशीयात्रा

गवांदीहून निघालौं तों दुसऱ्या दिवशीं प्रयागाला येऊन पोहोचलों. तेथे दाक्षिणात्य पुरोहिताकडे उतरलों. हे भटजी चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनी सर्व तीर्थयात्रा सव्याप्त आटपण्याचे कबूल केले. मुख्य विधि क्षीराचा होता. दुसऱ्या दिवशीं भटजीं-बरोबर मी संगमावर गेलो. भटजींनी न्हाब्याची गांठ घाडून मला क्षौर करावयास सांगितले, सहा महिने खालहेरीस राहिल्यामुळे मला थोडीशी हिंदुस्थानी भाषा बोलतां येत होती. न्हाब्याला मीं या भाषेत डोक्याच्या मध्यभागी सुमारे चार पांच इंच व्यासाची शैँडी ठेवप्याच्याद्वाले बजावून सांगितले. परंतु शैँडीला हिंदी भाषेत निराळेच नंब असल्यामुळे त्याला माझ्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. त्याने आपल्या स्वदेशी वस्तन्यानें डोक्याच्या मध्यभागापासून एक-दोन पाट काढलेच. इतक्यांत मला शंका आत्यामुळे त्याला पुनः विचारले. तेव्हां तो म्हणाला, “बस ठीक है!” पण त्याच्या या कुत्यामुळे शैँडी ठेवणे बहुतेक अशक्य झाले. शेवटी सरासरी अर्धा इंच व्यासाची, आणि तीहि तंतोतंत मध्याला नव्हे, अशी शैँडी ठेवून या कुशल नापिताने आपले काम पुरै केले!

मिंद वगैरे क्षेत्रकृत्यांच्या भाजगडींत मी मुळीच पडलों नाही. भटजीला सव्या स्वया दिल्यामुळे सर्व गोष्टी परस्पर त्यांनीच पाहून घेतल्या.

ता. २० सप्टेंबर १९०० रोजीं दुसरच्या गार्डीने प्रयागाहून (अलाहाबादहून) निघून रात्री साडेदहा वाजतां काशी स्टेशनावर पोंचलो. कोणी एक सखारामभट नांवाचे कोंकणस्थ ब्राह्मण उत्तरल्याडबोबर मला म्हणाले, की, “आपल्या येथे चला, मी आपली सर्व कांहीं सोय लावून देतो.” इतक्यांत तुमरे एक कुणवर्ण किंचित् टेंगणे असे सखारामभटजी तेथे आले. ते म्हणाले, “तुमचे बाडवडील येथे आले तेव्हां आमच्या घरीं उतरले होते. आनं तुम्ही या भामच्याच्या नार्दी काय म्हणून लागतां?” तेव्हां या काळ्या आणि पूर्वीच्या गोऱ्या सखारामभटांची जी तोंडातोंडी झाली, ती कांहीं पुसप्याची सोय नाही. दोघांचीहि समजूत बाल्याच्या मीं प्रयत्न केला. मी म्हणालो, “भांडतां कशाला? आमच्या पूर्वजांचा लेव ज्याच्याकडे असेल तो त्याने आणून दाववावा. म्हणजे उद्यां मी त्याच्याकडे स जाईन आहे.” सध्या या अर्थी (गोरे) सखारामभटजी मला प्रथमतः भेटले, तेव्हां मी त्यांच्याच येथे उतरतो.” एवढे बोलणे ज्ञात्यावर गोऱ्या सखारामभटजीबरोबर मी स्टेशनाच्या बाहेर पडलो. तेव्हां काळे सखारामभटजी मोळ्याने ओरडून म्हणाले, “जा जा त्याच्याच बरोबर जा. हा भामटा तुमच्याजवळवै सर्व कांहीं काढून घेऊन तुमचा खून करील, संभाला!!” मी म्हणालो, “माझ्याजवळ काढून घेष्यासारखे कांहीं नाही; आणि माझा खून होईल याची मला मुळीच भीति नाही.” त्या रात्री स्टेशनाजवळच एका लहानशा खोलींत मी व गेरे सखारामभटजी निजलो. आणखीहि दोन तीन मंडळी तेथे होती. परंतु माझ्या मनांत खुनाची शंकादेखील आली नाही. मला गाढ झोप लागली.

दुसऱ्या दिवशीं पहाडेस सखारामभटजीने मला उठविलें; व आम्ही दोघे एका एक्क्यांत (घोळ्याच्या टांग्यांत) बसून त्यांच्या घरी गेलो. भटजीने घरीं एक अंगवस्त्र बाळगिले होते. बाई शूद्र जातीची असावी. ही बाई व तिची दोन तीन मुळे या सर्वोचा संभाळ भटजीलाच करावा लागे; म्हणजे त्यांना स्वयंपाक करून जेवावयाला देखील घालावै लागत असे. एक्क्याचे पैसे भटजींनी आपल्या पदस्पते दिले. बाईने दार उघडल्यावर भटजींनी माडीरची एक खोली मला उत्तरप्यासाठी दिली. हात, पाय, तोड धुऊन मोकळा झालो. इतक्यांत भटजींची स्वारी एक यादी घेऊन आली. त्यांनी पंचक्रोशीच्या यात्रेपासून चारपांच स्पष्ट खर्चाच्या शाद्वापवैत सर्व प्रकारच्या यात्रांचा तपशील मला सांगितला. मी म्हणालो, “हीं कूर्ये करण्याची मला बाई नाहीं. वर्ष दोन वर्षे मी येथे राहण्यासाठी आलों आहें. तेव्हां सवडीप्रमाणे बाटेल तें कृत्य करतां येण्यासारखे आहे. मध्यां मला एक गुरु पाहून त्याच्याशीं अध्ययनाला सुस्वात केली पाहिजे; व जेवणाची द्यवस्था कशी जुऱ्येल तें पाहिले पाहिजे.” मजपासून कांही लभ्याश होण्याची आशा नाही अशी सखारामभटजींची यात्री ज्ञात्यावर ते मला म्हणाले, “तुम्ही शेणवी आहां त्या अर्थी तुम्हाला येथील शेणव्याच्या मठांत आश्रय मिळाला पाहिजे.”

काशीस सारस्वतांचे तीन मठ आहेत. परंतु भटजीना दुर्गाचाटावरील मठाचीच माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच मठांत जाण्यास मला सांगितले.

अन्नछत्राचा शोध

जेवण शाल्यावर मी तिकडे जाण्यास निघालो. थोडा थोडा पाऊस पडत होता. दुर्गाचाटाची चौकशी करीत चाललो असतां एक अन्नछत्रांत जेवणारा ब्राह्मण संपङ्गला. तो म्हणाला, “मी तिकडेच चाललो आहें, तुम्ही मजबूरोवर चला.” तो मला अर्थंत अस्त्र गल्लीतून (काशीत असा गल्या पुष्कळव आहेत) घेऊन जाऊ लागला, तेव्हां माझ्या मनांत अशी शंका आली, की, हा मला लुबाड्यासाठी कोठे तरी आडरस्याने नेत नसेल ना! कांहीं कांहीं ठिकाणीं तर नुसता अंधार होता. जपूं काय आम्ही एखाद्या खाणीतूनच चाललो आहो! मजपाशी आण्या दोन आण्यांचे पैसे होते, बाकी सर्व सखारामभटजीच्या बरीं पाकिंटांत होते. या गोष्ठीची आठवण शाल्यावर ‘डर तो पिछे रहा’ या म्हणीप्रमाणे माझ्या भीतीचे निरसन झाले. मला अन्नछत्रवासी भटाने कोठे जरी नेले तरी मजपासून त्याला कांहीं एक मिळण्यासारखें नाही असा विचार मनामध्ये आणून मी त्याच्यावरोवर मुकाढ्याने चालू लागलो. शेवटी दुर्गाचाटाजवळ आल्यावर त्याने शेणव्याच्या मठाची खून संगून तो दुसऱ्या बाजूस वळला.

शेणव्याच्या मठांत या वेळी श्रीयुत गोविंदराव पालेकर या नंवाचे एक वयोवृद्ध गृहस्थ राहत असत. यांचे चिरंजीव श्रीयुत वामन गोविंद पालेकर (बेळगांवचे एक प्रसिद्ध वकील) यांचे नंव मला ऐकून माहीत होते. वामनराव निवर्तल्यामुळे कांहीं घरगुती कामासंबंधाने गोविंदरावांस काशीच्या कोर्टीत एक खेप पडली. चालत जाणे शक्यत नव्हते, म्हणून डोलींत बसून ते कोर्टीत गेले. पण येतांना पाऊस लागल्यामुळे घरी घेऊन ते आजारी पडले. त्यांना अतिसाराचा उपद्रव झाला. मी जेव्हां मठांत गेलों तेव्हां ते वेच आजारी होते. तथापि माझ्याशी ते मोर्खा प्रेमाने बोलले. आपल्याच खोलींत राहण्यास त्यांनी मला आग्रह केला. अर्थंत चिंचोळ्या गल्लीतून या ठिकाणीं आल्यावर मला एक प्रकारचे समाधान वाटले. शेणव्याच्या मठ अगदीं गंगेच्या कांठीं असल्यामुळे गोविंदरावांच्या खोलींतून गंगेचे पत्र आणावै लागेल, असें ते म्हणाले. वे. शा. सं. गंगाधरशास्त्री तेलंग यांजगारीं अध्ययन करावै अशीहि त्यांनी सूचना केली. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागून काशीवास कसा काय बद्दून आला हैं या प्रकरणांत सांगितले तर कारच विस्तार होईल, म्हणून वाचकांची सध्या येयेच रजा वेतो.

त्याच दिवशीं संध्याकाळीं सखारामभटजीच्या घरून मी माझे सामान घेऊन शेणव्याच्या मठांत गेलों. काशीबाई नंवाची कोनीनकडील सारस्वत जातीची एक वृद्ध विघ्ना याच मठांत राहत असे. ती गोविंदरावांना स्वयंपाक करून वालीत असे. दुसऱ्या दिवशीं गोविंदरावांनी आपल्या पदरचे सामान देऊन माझ्या जेवणाची व्यवस्था करविली. आजारी असल्यामुळे त्यांनी लंबन केले. काशीबाईना माझ्या अर्धीं इंच व्यासाच्या आणि एक इंच लंबीच्या शेंडी-कडे पाहून मोठे आश्चर्य वाटले! गोविंदरावांकडे तिने यावद्दल तक्रारमुद्दां नेली असावी

अशी मला शंका येते. पण गोविंदरावांना अलीकडील सुधारकी चाळे ठाळक असल्यामुळे त्यांनी बाईचे समाधान केले असावे. “तरुण आहे, देखादेखीने शेंडी काढून बाढविले असतील कैसे? त्यांत काय झाले? तेवढ्यानें कांहीं तो अब्राह्मण ठरत नाही. अलीकडे पुष्कळ लोक कैसे बाढवितात. तो बेळगांवकडच्या किंत्येक सारस्वतांच्या ओळखी सांगतो, त्या अर्थी सारस्वतच असावा,” अशा प्रकारे त्यांनी बाईची समजूत शालप्पाचा प्रयत्न केला असावा. पण तिचे कांहीं पूर्ण समाधान झाले नाही. तिने माझे पान बाहेरच मांडावै, व मला आपल्या भांडयांना शिवूं देऊन येते. त्यांतल्या त्यांत संतोषाची गोष्ट ही, कीं, माझ्या जानव्याबद्दल तिला शेका आली नाही, कारण ते अगदीं नव्ये होतें!

शेणव्याच्या मठाजबलच एक पाण्याचा नळ होता. पण नळाचे पाणी पिणे धर्मबाह्य कृत्यांत गणले गेले असल्यामुळे गोविंदरावांच्या घरीं गंगेचे पाणी पिण्यांत येत असे. या पाण्याचा प्रताप पहिल्याच दिवशीं माझ्या अनुभवास आला! सारी रात्र निद्राभंग होऊन पांच-दहा खेपा शौचास जावै लागले. दुसऱ्या दिवसापासून गंगेवरून स्नान करून येतांना तांब्या रिकामाच आणावा, व नळाच्या आसपास कोणी ब्राह्मण दिसत नसला म्हणजे तो भरून घ्यावा, असा क्रम मी चालविला. बाईला मी नळाचे पाणी पितों हें वर्तीमान समजले, म्हणजे जेवण मिळण्याची मारामार पडावयाची! तेव्हां ही गोष्ट समजून नये म्हणून मला विशेष काळजी घ्यावी लागली. गोविंदरावांच्या सल्ल्याने काशीवास कसा करावयाचा हें मी ठरविले. अन्नछत्रांत भोजन मिळाल्याचा संभव आहे; पण त्याला खाल्येहरून एका बड्या अधिकांश्याचे पत्र आणावै लागेल, असें ते म्हणाले. वे. शा. सं. गंगाधरशास्त्री तेलंग यांजगारीं अध्ययन करावै अशीहि त्यांनी सूचना केली. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागून काशीवास कसा काय बद्दून आला हैं या प्रकरणांत सांगितले तर कारच विस्तार होईल, म्हणून वाचकांची सध्या येयेच रजा वेतो.

९

काशीवास

काशीमध्ये लहानमोठी पुष्कळ अन्नछत्रे आहेत. त्यांत मुक्तद्वार अशी दोनच आहेत. एक मद्रासकडील व्यापार्यांनी स्थापन केलेले, व दुसरे श्रीमंत महाराज जयाजीराव शिंदे यांनी स्थापन केलेले. श्रीमंत जयाजीराव शिंदे काशीस गेले त्या वेळी त्यांच्या

मनंतून काशीनिवासी प्रत्येक कुदुंबवत्सल ब्राह्मणास शंभर रुग्ये दक्षिणा आवी असें होते. पण काशीतील पंडितांस ही गोष्टुचली नाही. एवाद्या दशग्रंथी वैदिकास किंवा पट्टशास्त्री पंडितास व एखाद्या निरक्षर ब्राह्मणास सारखीच दक्षिणा मिळणे पंडितमंडलींस पसंत नव्हते. तेव्हां श्रीमंत जयाजीराव रागावून म्हणाले, कीं, “ही गोष्ट सर्वसंमत नसेल तर, दक्षिणेसाठी निराळे काढलेले हे सहा लक्ष समये आण्ही गंगेत बुडवून टाकतो !” या प्रसंगी कांहीं विचारी गृहस्थांनी मध्यस्थी करून श्रीमंत जयाजीरावांना अशी सल्ला दिली, कीं, हे रुपये गंगेत न बुडवित याच खर्चानि येथे एक छत्र स्थापावै. श्रीमंत जयाजीरावांनी ही गोष्ट कबूल करून पेशव्यांनी जांधलेले बालाजीचे मंदिर इंग्रजसरकाऱ्या ताव्यातून आपल्या ताड्यांत घेतले, व तेथे हे अन्नछत्र सुरु केले. याला सध्या ‘बालाजीचे अन्नछत्र’ म्हणतात.

बालाजीच्या अन्नछत्रात सारस्वतांना घेतात, पण त्यांस वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी ध्यावी लागते. आणि त्यांतहि ही परवानगी मिळाली तरी सारस्वतांना दुसऱ्या पंतीच्या वेळी जेवून बालतात. दुसरा इलाज नसल्यामुळे याच अन्नछत्रात जाणे मला भाग होते. म्हणून गोविदराव पालेकरांनी मला घ्वालहीरीहून येथील अधिकाऱ्याला पत्रे आणून येथेच जेवणाची व्यवस्था करण्याबद्दल सांगितले. डॉ. वागळे यांस यासंबंधाने लिहिले. परंतु त्यांनी स्वतः कांहींच न लिहितां श्रीयुत मालप यांजकळून पत्र लिहिले. मालपांचे म्हणणे असें होते, कीं, बालाजीच्या अन्नछत्रात जाण्याचे कारण नाही; डॉ. वागळे हे रावराजे रघुनाथराव राजावाडे यांस सांगून त्यांच्या अन्नछत्रात माझी सोय करणार आहेत. रावराजे रघुनाथराव यांचे बडील दिनकराव यांनी ब्रह्माटावर कोठेसे एक पंधरा ब्राह्मणांचे छत्र ठेविले आहे. तेथे माझी व्यवस्था झाली असती, तर माझे पुष्कळ हाल वांचले असते. पण डॉ. वागळ्यांचा स्वभाव पडला भिडस्त; त्यांनी रावराजे यांस विचारले नाहींच, पण त्यांच्या एका चिठीने बालाजीच्या अन्नछत्रात सोय झाली असती, ती देखील त्यांनी केली नाहीं. मी इकडे डॉ. वागळ्यांच्या पत्राची व्यर्थ बाट पाहत राहिलो.

संस्कृत शिक्षणाची सोय

विद्याभ्यासाची सोय सहज लागल्यासारखी होती. काशीमध्ये कोणत्याहि पंडिताजबळ गेल्यास तो कांहीं एक न घेतां फुकट शिकवितो. पण “बालावी ती खरी। गांटी धुरेसवै बरी ॥” या तुकोचांच्या उत्त्यनुरूप सुप्रसिद्ध पंडित वे. शा. सं. गंगाधरशास्त्री यांजपाशीच अध्ययन करण्याचा मी निश्चय केला. गोविदगवांनाहि ही गोष्ट रुचली. एके टिक्की दुपारीं मी गंगाधरशास्त्री यांच्या घगचा शोध करीत निघालो. फिरत फिरत त्यांच्या बगऱ्याला पोंचलो. जमविंडीच्या सरटार घगण्यांनील बाबासाहेब या नांवाने प्रमिळ असलेले एक गृहस्थ काशीत जबळ जबळ एक तप राहत होने. ने गंगाधरशास्त्रांजबळ शास्त्राध्ययन करीत असत. त्या दिवशी मीमांसाशास्त्राचा शाठ ऐकून गुस्याहांतून ने नुकतेच आपल्या बरीं जाण्यास निधाले होते. त्यांचा व माझी रस्त्यांत गांठ पडली. “गंगाधर-

शास्त्र्यांचे घर या बाजूस आहे काय ? ” असा मीं त्यांना प्रश्न केल्यावर ते म्हणाले, “ त्यांचे घर तुम्हांस कशास हवें ? ”

“ मला संस्कृत भाषेचे अध्ययन करावयाचे आहे. ”

“ तुमचे अध्ययन कोठपर्यंत ज्ञाले आहे ? ”

“ मला रघूचे एक दोन सर्ग येतात, यापलीकडे कांहीं नाहीं. आतां कौमुदीस आरंभ करणार आहें. ”

हें ऐकून बाबासाहेब आश्रित्येचकित मुद्रेने म्हणाले, “ या वयांत तुम्ही शास्त्र शिक्कन काय करणार ? मला बाटें तुमचे वय जबळ जबळ पंचवीस वर्षांचे असेल. आतां कौमुदीस तुम्ही आरंभ कारणार, आणि त्याचा तुम्हांला उपयोग काय होणार ? त्याएवजीं तुम्ही रेवेमध्ये किंवा इतर ठिकाणीं नोकरी धराल, तर त्याचा तुम्हास विशेष उपयोग होईल. या अध्ययनाच्या नादीं तुम्ही व्यर्थ लागू नका. मला याचा अनुभव आहे, म्हणून तुम्हांस मी सळा देत आहें. साधारणपणे एखाद्या शास्त्रांचे ज्ञान व्हायला किती वर्षे लागतात, हें तरी तुम्हांस ठाळक आहे काय ? ”

“ किती वर्षे लागतील वरे ? ”

“ अहो, केवळ एका शास्त्राच्या अध्ययनाला बारा वर्षे पाहिजेत. बारा वर्षे ! बारा वर्षे तुम्ही येथे राहण्यास तयार आहां काय ? ”

“ अहो, बारा वर्षे म्हणजे कांहीं जास्त नाहीत; बीसपंचवीस वर्षे लागली तरी हक्कत नाही, पण संस्कृत भाषेचे ज्ञान अवश्यमेव संपादावै, असा माझा विचार आहे. ”

बाबासाहेबांचा अचंचा दुणावल्यासारखा दिसला. ते म्हणाले, “ काय म्हणार्त ? वीस वर्षे ? अहो, वीस वर्षांनी तुमच्या अध्ययनाचा तुम्हांस काय उपयोग होणार आहे ? ”

मी हंसत हंसत म्हणालो, “ हें पहा, तुम्ही हिंदु आहांत. त्या अर्थी तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असेलच. कां, तुम्ही पुनर्जन्म मानतां की नाहीं ? ”

“ वा ! पुनर्जन्म मानतों यांत काय शंका ! पण त्याचा येथे काय संबंध ? ”

“ अहो, मी जा येवढी मेहनत करणार आहें, ती या जन्मी फळ मिळावै म्हणून नव्हे. या श्रमाचै फळ मला पुढील जन्मी मिळेल. पुढल्या जन्मीं शास्त्राभ्यास सुलभ होईल. कां, तुम्हाला नाहीं का असें वाटत ? ”

बाबासाहेब नुसते थक्क होऊन गेले. ते म्हणाले, “ अशी तुमची श्रद्धा आहे, तर जा; करा प्रयत्न, तें जबळ दिसते तेंच गंगाधरशास्त्र्यांचे घर. ” असें सांगून ते निघून गेले.

कांहीं घरें ओलोडून पुढे गेल्यावर एका गिडकीत (काशीतील घरांच्या गिडक्या पुण्यांतील जुन्या चालीच्या घरांप्रमाणे जमिनीबरोबर असतात.) तक्क्याला टैकून बसलेले एक गृहस्थ आढळले. त्यांच्या यजोपवीतावरून ते ब्राह्मण असावे असें अनुमान सहजच करतां आले. पण त्यांचा तो टैगणा बांधा व कृष्णार्थी चेहरा पाहून ते तेलगणाकडील असावे असें वाटले. पुनः त्यांचा तो मलकट शहापुरी पंचा, व लोडाशीं टैकून बसणे यांचा संबंध मला लावतां येईना. हे भट्टी गरीब म्हणावे तर लोडाशीं टैकून बसलेले !

बरे श्रीमंत महणावे, तर असला मळकट पंचा त्यांनी कां परिचान केला असावा ? कांहीं असो; गंगाधरशास्त्र्यांचे घर विचारण्याला मला काय अडकण ? त्या भटजीना मराठी येत असले तर उत्तर देतील; नसले तर पुढल्या घरीं चौकशी करतां येईल, असा विचार करून मी म्हणालो, “काय हो गंगाधरशास्त्री तेलंग यांचे घर तुम्हांस माहीत आहे काय ?”

“ तुम्हाला त्यांच्याशी काय काम आहे ? ”

“ मला त्यांना भेटायचे आहे.”

“ तर मग आंत या, ” असें ते म्हणाले.

आंत जाऊन पाहतो, तों कॅस पांदरे झालेले कांहीं शिष्य आपापल्या पोध्या सोडून यांच्यासमोर बसलेले ! तेव्हां हेच गंगाधरशास्त्री अशी जवळजवळ माझी खात्रीच झाली. त्यांना नमस्कार करून मी एका बाजूस बसलो.

ते म्हणाले, “ तुमचे काय काम आहे ? ”

“ मला शास्त्र शिकायचे आहे, म्हणून आपाणाशीं आलों आहें.”

“ पण तुम्हांस कोणते शास्त्र शिकायचे आहे ? न्याय कीं व्याकरण ? ”

“ विशेषत: मला न्यायशास्त्र शिकायचे; पण प्रथमत: व्याकरणहि मी जाणू इच्छितों.”

“ तुम्हाला न्याय शिकायचा असल्यास मी एका उत्तम पंडितानी गांठ घालून देतो. मी स्वतः वैयाकरण असल्यामुळे न्यायशास्त्रांचे ज्ञान मला हवें तेव्हें नाहीं.”

“ आपणाला जेवडें येत असेल, तेवडें माझ्यासाठीं पुष्ट झालेले; कारण मी केवळ संकृत रूपावली शिकणारा विद्यार्थी आहे.”

“ तुम्ही पुन: एकवार मला येऊन भेटा, म्हणजे तुमच्या अभ्ययनाचा विचार करू. सर्थी तुम्ही आपल्या जेवणाखाणाची व्यवस्था कशी काय लागेने हें पहा.”

एवडें सांगून त्यांनी मला निरोप दिला. याच प्रसंगी त्यांचे उपेष्ठ चिरंजीव धुंडिगज-शास्त्री यांचा व माझा परिचय झाला.

जेवणाची व्यवस्था कशी लागेल या विवंचनेत पडलों. डॉ. वागळे यांना पुन: एकवार पत्र लिहिले, व उत्तराची वाट पाहात बसलो. इतक्यांत गोविंदराव पालेकरांचा आजार विकोपास जात चालला. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या नातवास तार केली. तीन-चार दिवसांच्या आंत त्यांचे नातू, पराडकर आडनांवाच्या एका सोबती विद्यार्थ्यसिहर्वतमान काशीस येऊन दाखल झाले. ते आल्यावर दुसऱ्या कीं तिसऱ्या दिवशी गोविंदरावांनी इहलोक सोडला. त्यांच्या समशानयात्रेस मला जावें लागले. त्यानिमित्त अवेळी जेवण, नदीवर स्नान इत्यादि अपश्याच्या योगें मला लगेच सपादून ताप भरला. शेवटी पराडकर-कहून एक डोली करवून मी काशीच्या हॉस्पिटलांत जाऊन पडलो.

नमुनेदार हॉस्पिटल

या प्रातांतील हॉस्पिटले म्हणजे फारच नमुनेदार असतात ! माझ्या बिछान्याला किती तरी खांचलळ्ये पडले होते ! तसेच माझ्या शेजारच्या बिछान्यावर एक परम्यानें ग्रासलेला

तस्य अर्थवट नग स्थिरीत पडला होता. हा सगळा देखावा पाहून मला या हॉस्पिटलचा अर्थात कंटाळा आला. पण करणार काय ? चार दिवस येथेच पहून राहणे भाग होते. त्यांतल्यात्यांत समाधानाची गोष्ट ही, की, धुंडिगजशास्त्री व पराडकर हे दिवसांतून एवादे वेळी येऊन माझा समाचार घेत असत. जेवणाची व्यवस्था तर पुसंच नका ! साबूदाण्याची खीर असे; तीत सावरेऐवजी गूळच बालीत; व ती देखील एका वाटीपेक्षा अधिक कोणाच्या वांच्यास येत नसे. भात आणि वरण मिळे, पण तांदूळ वाईट असल्यामुळे भात चांगला होत नसे. पुण्यांतील सासून हॉस्पिटलांतील रोग्यांची व्यवस्था मी एकदो पाहिली होती. तीत आणि काशीच्या हॉस्पिटलाच्या व्यवस्थेत जपीन-असमानाचा फरक ! असो. चार दिवस या हॉस्पिटलाचा अनुभव घेऊन तेथील डॉक्टरचा निरोप घेऊन मी पुन: दुगीवाटावरील शेणव्याच्या मठांत आलो.

गोविंदराव पालेकरांचे नातू, पराडकर वगैरे मंडळीस माझ्या येण्यानें आनंद झाला. या वेळी या मठाची व्यवस्था कोणी चिंदेवर गोडवीले नांवाच्या कोंकणस्थ ब्राह्मणापाशीं होती. गोविंदराव जिंवत होते तोंपर्यंत हे भटजी त्यांच्या बाज्याला देखील उभे राहत नसत. गोविंदराव मला सांगत, “ संभाळा हो, चिंदेवर मोठा चोर आहे. तो तुमचे सामानसुमान चोरील. ” पण गोविंदराव वारल्यानंतर चिंदेवरांनें भली मोठी यादी तयार करून त्यांच्यावर शेदोनशी स्फैये बाकी काढली, व दुसरे एक फुग्यतिशास्त्री तेथें होते त्यांच्यामार्फत गोविंदरावांच्या नातवास तगादा लावला. मी हॉस्पिटलांतून परत आल्यावर दुसऱ्याच दिवशीं पुन: चिंदेवराच्या तफै पशुपतिशास्त्रानें बोलणे काढले. चिंदेवर तेथें होता. गोविंदरावांच्या नातवासें सर्व हक्किगत मला सप्तज्ञावून सांगितली. तेव्हां मी चिंदेवराला म्हणालो, “ काय हो, गोविंदरावांनी इतकी रकम देणे आहे असे तुम्ही म्हणांत, पण ते जीवंत असतांना एकदो देखील तुम्हीं ही गोष्ट काढली नाही. इतकेच नव्हे तर त्यांची तुम्हीं नुसती मेट देखील घेतली नाहीं ! ” चिंदेवर मनांतल्या मनांत चपापला, व “ आम्ही खोटी यादी केली कीं काय ! ” असे म्हणत आपले दस्तर गुंडाळून चालता झाला. पुन: त्यांने गोविंदरावांच्या नातवासीं हा प्रश्न काढला नाही. माझा मात्र त्याला अर्थंत राग आला.

गोविंदरावांचे सर्व और्ध्वदेहिक क्रियाकर्म आटपून त्यांचे नातु (श्रीयुत मोरेश्वर वामन पालेकर) व पराडकर पुन: खदेशीं चालते झाले. येथे माझ्या जेवणाची सोय अद्यापि झाली नव्हती. आतां डॉ. वागळ्यांच्या पत्राची वाट पाहात बसण्यांत अर्थ नाही, याविषयी माझ्या मनाची खात्री झाली. एके दिवशी मी ‘ बालाजीच्या छत्रांच्या अधिकाच्यांस जाऊन भेटलो. ’ मी सारस्वत ऊर्फे शेणवी आहे. तथापि विद्यार्थी असल्यामुळे तुमच्या अन्न-छत्रांत मला जेवावयास मिळाले तर माझा विद्याभ्यास सुरक्षित चालेल, ” असे मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, “ तुमचे नांव काय ? ” माझे नांव सांगितल्यावर ते पुन: म्हणाले, “ अहो, आज दहा बारा दिवस तुमची मी वाट पाहत आहे. खाल्हेरीहून तुमच्यासंबंधानें मला लिहून आले आहे. पण तुमचा पत्ता मला माहीत नसल्यामुळे तुम्हांला मी कोटी शोधावै ! असो. उद्यां दुपारीं तुम्ही छत्रांत या, म्हणजे मी तेथील व्यवस्थापकास तुमच्या-

बद्ध संगूत ठेवतो. मात्र तुम्हांला दुसऱ्या पंक्तीस जेवावयास घालतील, त्याला माझा नाईलाज आहे. शेणवी वर्गे जातीच्या लोकांना दुसऱ्या पंक्तीस वाढप्याची येथील वहिवाट आहे.”

दुसऱ्या दिवशी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानें माझी सर्व व्यवस्था लावून दिली. तेव्हांपासून ‘बालाजीच्या छत्रां’ तु दुसऱ्या पंक्तीला मला जेवण मिळू लागले. पण ग्वाल्हेरीहून पन पाठविणारा मनुष्य कोण असावा याचा अंदाज करतो येईना. शेवटीं श्रीयुत मालप यांच्या एका फ्रावरून सर्व समजू आले. सध्यांच्या ग्वाल्हेरन्या महाराजांचे मेहुणे सरदार शितोले यांच्याच येथे मालप राहत असत. त्यांनी माझी अडचण लक्षांत आणून परस्पर सरदार शितोले यांच्या कारभास्याकडून एक चिठी वर सांगितलेल्या छत्राच्या अधिकाऱ्यास पाठविली; व तिच्या योगे छत्राधिकाऱ्यानें माझा येवढा सन्मान केला. सरदार शितोले यांचे कारभासी म्हणजे कोणी मोठे माझून होते असें नाही. त्यांचा पागर अवघा तीस की चालीस रुपये होता. पण छत्राधिकाऱ्यांच्या दृष्टीने त्यांची योग्यता फार मोठी होती. कांही असो; जेवणाची व्यवस्था लागल्यामुळे मला एक प्रकारचे समाधान झाले.

अनन्धत्रांतील अनुभव

या छत्रांत दुसऱ्या पंक्तीस जेवणारी पांच-सात मंडळी होती, व छत्राधिकाऱ्यांना त्यांची पहिल्या पंक्तीला सहज सोय करता आली असती. पण तसें केले असतां दक्षिणी ब्राह्मणांचा उपमर्द होईल या भीजीने दक्षिणी ब्राह्मणांशिवाय इतरांना पहिल्या पंक्तीस बसू देत नसत असें वाटते. ज्या दिवशीं ब्राह्मणांची संख्या जास्त असे, त्या दिवशीं दुसऱ्या पंक्तीस आमचें वरण गंगाजलमय होत असे; जणू काय गंगेचा प्रवाहच त्यावरून वाहवला असावा! भाजी ब्रुवा दुसऱ्या पंक्तीस नसावयाचीच! पण भाजीच्या ऐवजीं कधीं कधीं पिठळे मिळे. काशीमध्ये ज्या तांदुलांस गिन्हाईक नसे, ते आमच्या अनन्धत्रांत खफ्त असत! आमच्या छत्रांतील पोळ्या मात्र चांगल्या असत. आणि त्या किंतीहि वाढप्यास वाढणारांची कुरुक्ल नसे. तृप मात्र एकच पक्की मिळे. मधूनमधून ताकाची कटी करीत असत. दुसरी पंगत कधीं बारा वाजता बसे तर कधीं चार वाजता बसे. ब्राह्मण वेताचे असल्यामुळे स्वयंपाक शिल्लक राहिला तर आम्हांस बारा-एकाच्या दरम्थान जेवण मिळे. पण तेच ब्राह्मण जास्त झाले म्हणजे नवा भात व पोळ्या होईपर्यंत आम्हांस तीन तास तप करीत बसावै लागे. मी कौमुदी, भगवद्गीता, किंवा दुसरे एखादें पुस्तक बरोबर घेऊन जात असें, व पानावर भात पडेपर्यंत तें वाचीत बसत असें.

माझ्या काशीवासाला दोन-तीन महिने झाले नाहीत तोंच नीलकंठभट गायतोंडे या नांवाचे एक विद्यार्थी काशीस आले. कवळे मठाच्या आश्रयानें त्यांचे वेदाध्ययन झाले होते, पण त्यांच्या मनांनुन याज्ञाध्ययन करण्याची उल्कट इच्छा होती, व त्याचासाठीं ते काशीस आले होते. प्रथमत: ते अहिल्याचार्वाईच्या अनन्धत्रांत जेवीत असत. पण ब्रद्धाधारवरून हें छत्र फार दूर पडत असल्यामुळे तेहि माझ्यावरोबर ‘बालाजीच्या छत्रांत’ जाऊ

लागले. आम्हास दुसऱ्या पंक्तीस जेवावयास घालून छत्राचे व्यवस्थापक आमचा जाणून बुजून उपर्यंत करितात याची त्यांना अस्येत चीड येत असे. ग्वाल्हेरन्या महाराजांस अर्ज पाठद्रून या व्यवस्थापक भटांची खोड मोडली पाहिजे असें ते वारंवार म्हणत असत. ते मला म्हणत, की, “तुमच्याइतके जर मला मराठी आले असरें, तर या लोकांनी मी कधीच खोड मोडली असती, पण तुद्हांस यांवै कांहींच वाटत नाही! तुम्ही मुकाब्ल्याने हा सर्व अपमान सहन करून घेतो.” त्यावर मी म्हणै, “अहो, तुमची गोष्ट ठीक आहे. तुम्हांला बालाजीचे छत्र बंद झाले तर अहिल्याचार्वाईचे आहेच. पण माझी कसें होणार? समजा, मी अर्ज पाठविला, आणि तेथून तो चौकशीसाठीं इकडे अधिकाऱ्यांकडे आला. अशा वेळी हे अविकारी आम्हांस प्रथमत: छत्रांनुन चालते व्हा असें सांगतील, व मागाडून चांगलासा रिपोर्ट लिहून पाठवितील. सारस्वतांच्या तके आम्ही भांडलों याबद्दल सारस्वतांतील श्रीमंत लोक आम्हांस मदत न करां मूर्ख म्हणतील, व या सान्याचा परिणाम असा होईल, की अभ्यासाला रजा देऊन काशी सोडून चालते व्हावै लागेल. म्हणून या भानगर्डींत मी पूळ इच्छीत नाही. जोपर्यंत आम्हांला येथे राहावयाचे आहे, तोपर्यंत थोडे हाल झालेले पक्करले, अपमान सहन करावा लागला तरी हरकत नाही. पण आम्हांस दिवसांतून एकदा जे जेवण मिळत आहे, तें बरै आहे. त्यावर आमचें स्वास्थ्य अवलंबून आहे.”

छत्रांत होणारे हाल आणि अपमान यांच्या पूर्ंतेसाठींच जणू काय आमच्या पूर्व-कमाने मृत्युंजय यास काशीस पाठविलें होतें. मृत्युंजय हा कोचीनकडील राहणारा सारस्वत ब्राह्मण होता. लहान वयांत तो काशीस आला. त्याला शिकविण्याची कांहीं मंडवीने खटपट केली. पण मृत्युंजयानें त्यांना बिलकूल दाद दिली नाही. आमच्या काशीवासास आरंभ झाला नव्हता त्या वेळीं मृत्युंजयाच्या काशीवासास पंवरा वर्षे होऊन गेली होती. आज सरासरी एक तप अनन्धत्रांतील पक्वाळांचा आस्वाद तो वेत होता, पण मुखशौर्यासुळें एक-दोन वेळा बालाजीचे अनन्धत्र सोडण्याची त्याजवर पाढी आली होती. पुढे स्वारी उपाशी मरू लागली तेव्हां तेथील स्वयंपाकी विधवांच्या मध्यस्थीनें पुन: स्वारीला जेवण मिळू लागले.

आपले बाकशर अधिकाऱ्यांवर सोडल्यास काय परिणाम होतो याचा मृत्युंजयाला पूर्ण अनुभव आला होता. दुसऱ्या पंक्तीस फारसे ब्राह्मण नसत, आणि जे असत, त्यांच्याशीं दोन हात करण्याचे धाडस मृत्युंजयामध्ये नव्हते, कारण त्यांनी अधिकाऱ्यांशीं तकार केली असतां पुन: छत्रांचे द्वार आपणांस बंद होणार हें त्याला माहीत होते. तेव्हां त्यांच्या बाणीचा समग्र ओषध आमच्यासारख्या निश्चद्रवी मागसाकडे बळला यांत नवल नाही. त्यांत नीलकंठभटजीपेक्षांहि मजवर त्याची फार कृता असे. पहिल्यानें आमच्याशीं तो बोलत असे, पण ज्याच्या त्यांच्या कागळ्यांशिवाय विशेष कांहीं नसल्यामुळे त्यांचे बोलणे आम्हांस रुचेना. तेव्हां स्वारी आमच्यावरच उलटली. आमच्यावर त्याचा मोठा आक्षेप असा होता, की आम्ही छत्रांतील अनन्धत्रांत जेवीत असत. पुढे मार्गे

या शास्त्राध्ययनाचा उपयोग आम्ही उद्दरनिर्वाहाकडे करणार आहोत म्हणजे आम्ही शास्त्र विकाणार आहोत, व त्यामुळे कायमचे नरकाला जाणार आहोत ! तो आजूबाजूस बसलेल्या एताच्या छत्रस्थ ब्राह्मणाकडे वळून म्हणत असे, “ मी आज पंशरा वर्षे काशीत आहे, पण तुम्हांला ठाऊक आहे काय, मी कधीं शास्त्र शिकल्यां आहे, हे ३ अहो, मला शास्त्र शिकविण्याचा वेथल्या कांहीं शाहाप्या मंडळीचा विचार होता. पण मी म्हणालो, नको रे बुवा शास्त्र. या शास्त्राचा विक्रय करून कोण जातो नरकाला ! आणली ही अन्नछाँत्रे कांहीं शास्त्र शिकणारांसाठी नव्हत. गंगेवर स्नान करावै व जेवावै व काशीवास करावा, म्हणून ही छत्रे स्पान केली आहेत.”

दुसरा एक ब्राह्मण बहुधा दुम्हन्या पंक्तीस जेवीत असे. त्याला पहिल्या पंक्तीस येण्यास सबड नसे, कारण आपल्या अंगवस्त्राच्या निर्वाहासाठी त्याला भिक्षा मागावी लागे. सकाळीं भिक्षा मागून जे अन्न मिळे, ते त्याने ठेवलेल्या वाईच्या स्वाधीन करून मग तो छत्रांत जेवावयास येत असे. अर्थात् त्याला दुसऱ्या पंक्तीस बसावै लागे. त्याचे व मृत्युंजयाचे चांगले जुळे. पण कधीं कधीं दोषांची तोंडांडीहि होत असे. मृत्युंजय आमच्याविशद्द रूपके, उत्पेक्षा इत्यादिकांच्या रूपानें नाना तन्हेच्या गोष्टी, या व दुसऱ्या कांहीं ब्राह्मणांस सांगे. आम्ही हा सर्व प्रकार मुकाब्यानें सहन करीत होतो. नीलकंठभटजीला मृत्युंजयाचा फार तिटकारा असे. तथापि ते देखील त्याच्या तोंडीं कधीं लागले नाहीत.

अन्नछाँत्रांत होणाऱ्या या माझ्या अनेकविध तापांवै निवारण ज्ञानछाँत्रांत होत असे. गंगाधरशास्त्री यांना मी गुरुजेसाठी एक रुपया आणि एक नारळ एवढेच काय ते दिले होते. माझ्या शिक्षणाची नीट व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी मला आपल्या अग्रशिष्यांपैकी नागेश्वरपंत धर्माधिकारी यांच्या हवालीं केले. नागेश्वरपंतांच्या घरीं मी सकाळीं सात वाजण्याच्या सुमारास जात असें. मला ते एक तास शिकवीत. पण मी इतर विद्यार्थ्यांचे पाठ ऐकत तेथे दहा वाजेपर्यंत बसत असें. संध्याकाळीं गंगाधरशास्त्रांचे सावत्रबंधु लक्षणशास्त्री हे मला व आणली दोन-हीन विद्यार्थ्यांना साहित्य शिकवीत असत. माझ्या या दोन्ही गुरुंची मजवार पूर्ण मर्जी होती. मला लागणारीं पुस्तके ते आपल्या पदरचीं देत व माझ्या अभ्यासाची फार काळजी घेत.

चिंदिवर गोडबोले याचा व माझा गोविंदराव पालेकरांच्या मृत्युंनंतर थोडा वाद झाला हें मागें सांगितलेंच आहे. त्याला मी दुर्गाधाटावरील मठांत राहतो हें खपेना. त्यानें कांहीं तरी कुरापत काढून माझ्याशीं भांडण करण्यास सुखावत केली. एके दिवशीं तो म्हणाला, “ तुम्ही भाडे देत असाल तर येथे रहा; नाहीं तर चालते व्हा. मी तुमचे सामान काढून रस्त्यावर टाकीन. ” हा भटाच्या तोंडीं लागण्यांत कांहीं अर्थ नाहीं, हे मी जाणून होतो. पण जाणार कोठे ? ब्रह्माधाटावर दुसरा कोचीनच्या स्वामीना एक फार मोठा मठ आहे. तेथेली व्यवस्थापक माधवाचार्य यांनी मला आश्रय देण्याचे नाकाराले. आतां गंगेच्या कांठीं राहण्याची पाढी आली. श्रीयुत कृष्णाजी साठे (आतां आपाशास्त्री साठे, वैद्य, या नांवानें हे मुंबईस प्रसिद्ध आहेत.) यांची माझी बरीच ओळख होती.

माझ्याच ओळखीनें ते गंगाधरशास्त्रांच्या घरीं व नागेश्वरपंतांच्या घरीं येत होते. ते या वेळी ब्रह्माधाटावरील सांगलीकरांच्या वाड्यांत राहत असत. त्यांना जेव्हां माझी अडचण समजली तेव्हां त्यांनीं तावडतोव आपल्या खोलींत येऊन राहण्यास सांगितले. शेणव्याला यानें आश्रय दिला असें सांगलीकरांच्या कारभान्यांस समजले तर साळ्यांनाहि आपली खोली सोडून जावै लागेल, याची मला भीति पडली. साळ्यांनीं तेथेल कारभान्यांना सांगून योडक्या दिवसांसाठीं मला आपल्या खोलींत राहूं देण्याची मोळ्या मुळिकलीने परवानगी मिळविली. महिना दीड महिना साळ्यांच्या खोलींत काढल्यावर एके दिवशीं स्नानाला गेलों असतां माधवाचार्य मला गंगेवर भेटले व मला म्हणाले, “ तुम्ही सांगलीकरांच्या वाड्यांत कां राहतां ? आमच्या मठांत एवढी जागा रिकामी पडली आहे. ” मला या त्यांच्या बोलण्याचे फार आश्रय वाटले. दीड महिन्यामार्गे येहस्ताला सबड नव्हती, पण आतां झाली, हे कसे ? मी म्हणालो, “ सध्या आहे हे वर्ते आहे. ” पुनः एक-दोन वेळां त्यांनीं आग्रह केला तेव्हां मी त्यांच्या मठांत राहावयास गेलों. माझ्यासेवंधाने माधवाचार्यांचे मत एकाएकीं कां बदलले याचे मला अद्यापि गूढ आहे. एक तर त्यांना नीलकंठभटजीने माझ्यासेवंधाने अनुकूल ग्रह होइल असें कांहीं सांगितले असावै, किंवा माझी अभ्यासी वृत्ति पाहून माझ्यासेवंधाने त्यांच्या मनांत आदर उत्पन्न झाला असावा. कांहीं असो, त्यांनीं आपल्या मठांत आश्रय दिल्यामुळे मला जागेची ददात राहिली नाहीं. नीलकंठभटजी जे दुर्गाधाटावरील शेणव्यांच्या मठांत राहत असत, ते मी ब्रह्माधाटावरील मठांत राहण्यास गेल्यावर तेथेच आले. आम्हा दोषांसाठीं माधवाचार्यांनी एक खोली पदरचे पैसे खर्चून दुस्त करून दिली.

काशीमध्ये प्लेग

१९०१ सालच्या मार्च अखेर काशीमध्ये प्लेग आला. आमच्या मठाच्या आसपास कांहीं प्लेगच्या केसिस झाल्या. आमच्या ओळखीचा एक गवळी शेजारीं राहत आहोत, तो प्लेगाने मेला. आम्ही बाबरून गेलों. पण करणार काय ? बाहेरगांवीं जावै, तर उपाशी मरण्याची पाढी यावाचाची. नागेश्वरपंत धर्माधिकारी आग्रहास धीर देत असत. ते म्हणत, “ अहो, बाहेरगांवीं जाऊन मरण्यापेक्षां येथे मेलों तर फार चांगले. येथे मेलों असतां आम्हांस लाशेने तरी ढकळून गंगेत टाकतील. आमचे शब गंगेत पडले म्हणजे आम्हास पावन होण्यास आणली काय हवें ? काशीमध्ये मरण यावै म्हणून दूरदूरचे लोक येथे येऊन यांचीं वर्ते राहतात. तेव्हां प्लेगच्या भयाने पूळून जाणे आम्हास सर्वथा अनुचित होय. ” आमचे प्रेत गंगेत पडल्यावर आम्ही पावन होऊं अशी आपाशी समजून नव्हती. बाहेरगांवीं जेवणावाच्याची व्यवस्था जुळण्यासारखी असती तर आम्ही काशीत एक पट्टेदेली राहिलों नसतों.

एके दिवशी मता सपाटून ताप आला. हा प्लेगच असावा अशी मला बळकट शंका आली. मीं नीलकंठभटजींस माझ्या स्थोर्लीतून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले. नीलकंठभटजी फार भित्रा होता, तथापि या प्रसंगी त्याने मोठे खैर्य दाखविले. तो म्हणाला, “मला तुम्ही कितीहि आग्रह केला, तरी मी तुम्हांस सोहून जाणार नाहीं. मरावयं असेल, तर दोघेहि याच ठिकणीं मरू.” त्याने आपले अंथरुण माझ्या शेजारी होते तें देखील हालविले नाहीं. वैद्याच्या घरी जाऊन माझ्यासाठीं त्याने औषध आणले व त्या औषधाने एका आठवड्यांत मला गुण पडला. पण पंधरा-वीस दिवसपर्यंत माझ्या अंगीं शक्ति कांहीं आली नाहीं. या प्रसंगी माधवाचार्याच्या कुटुंबाने माझी फार काळजी घेतली. ही साधी ढी सकाऱी लवकर उठून पथ्याचें जेवण करून मला घालीत असे. आपल्या मुलाची किंवा घाकऱ्या भावाची जेवढी काळजी च्याची, तेवढी तिने या प्रसंगी माझी घेतली, असें म्हटले असतां अतिशायेत्ति होणार नाहीं. दोन आठवड्यांनी मी बरा शाळो; व पूर्ववत् चालाचीच्या छत्रांत जेवावयास जाऊ लागलो.

इकडे प्लेगचा घडाका सारखा चालला होता. प्रेते आण्याला माणूस न मिळाल्यामुळे खटाच्यांतून आणाऱ्यी लागत, असे माझ्या ऐकण्यांत आहे. उन्हाल्यांत रात्रीं खोर्लीत निजवत नसे, म्हणून मी गच्चीवर निजत असे. तेथून मणिकर्णिका घाटावर जलणाऱ्या चिता स्पष्ट दिसत असत. निज लागते न लागते इतक्यांत आमच्या मठाच्या खालच्या पायऱ्यावर एगादे प्रेत यावें आणि मोळ्यानें आरडाओरड सुरु व्हावी, असा प्रकार किती तरी दिवस चालला होता! शेवटी हें सर्व आमच्या अंगवळणीं पडल्यामुळे आमचा निद्राभंग होईनासा झाला. गंगाधरशास्त्री सहकुटुंब बाहेरगांवीं गेले होते. पण धर्माविकारी घरीच राहिल्यामुळे आमच्या अभ्यासांत म्हणाऱ्यासारखा व्यव्यय आला नाहीं.

पावसाळा सुरु होप्यापूर्वीच ज्लेग नामशेष झाला. आमवें सर्व कांहीं सुरक्षीत चालले होतें. पण माझीं धोतरें पार फाटून गेलीं. आणखी एखादा महिना त्या धोतरांवर काढलें अशक्य होतें. पण आता नवीन धोतरें घ्यावीं कराई? डॉ. वागळ्याना एक पत्र लिहिले. धोतरांसाठीं पांच स्पये तरी पाठवा, अशी विनंती केली होती. पण डॉ. वागळ्यांनी वहिवाटीप्रमाणे पत्राचै उत्तर लिहिले नाहीं. श्रीयुत विष्णु नाईक यांसहि माझी दीनावस्था कळवून निदान मला पांच स्पये पाठविण्याची विनंती केली; पण व्यर्थ! ते पत्राचै उत्तर पाठविण्यास बहुधा आवश्यक रीत नसत. परंतु या माझ्या पत्राचै उत्तरदेखील त्यांनी पाठविले नाहीं. श्रीयुत भिकू नाईक यांस पत्र लिहिले किंवा नाहीं याची आतां पक्की आठवण नाहीं, पण लिहिले असावें असें वाटते. कोणाकडूनहि मदत होप्याची आशा दिसेना. यापुढे कोणत्याहि बाबरींत आपल्या जुन्या मित्रांवर अवलंबून राहावयाचै नाहीं; कितीहि संकटे, कितीहि विपत्ति आल्या तरी आपल्या जुन्या मित्रांना कळवून याचना करावयाची नाहीं; येथेल्या येथें अकलहुशारीच्या आणि प्रामाणिकण्याच्या जोरावर संकटांतून पार पडावयाचै, असा मीं निश्चय केला. पण काशीसारख्या क्षेत्रांत मजुरी केली तरी देखील एक स्पया मिळण्यास प्रयास पडावयाचे! तथापि हताश न होतां मी कांहीं

तरी तोड शोधून काढप्पाच्या विचारास लागलो.

गोस्वामी आडमांवाचे एक गुजराथी लोकाचे तस्ण गुरु काशीस राहत असत. हे मोठे श्रीमंत होते. गंगाधरशास्त्र्यांपाशी ते शास्त्राध्ययन करीत असत. त्यांना मराठी अर्थ बाजूडा देऊन मध्यें स्लोक छापलेले, अशी अमरकोशाची प्रत पाहिजे होती. निर्णयसागरांत छापलेली अशी एक प्रत मजजवळ होती. मीं वाचप्पासाठीं ती त्यांस दिली. पण त्यांना मीं सांगितले, कीं, ही प्रत मीं फुकटच दिली असती; परंतु मला सध्या फार अडवण आहे म्हणून तुम्ही एक स्पया द्या. गोस्वामीने नको नको म्हणत असतां सध्या स्पया दिला. एक स्पया दोन आणे देऊन मीं एक पंच्याची जोडी घेतली. या जोडीने फार तर दोन तीन महिने काढता आले असते; कारण ती फारशी बळकट नव्हती. म्हणून मीं असा निश्चय केला, कीं, छत्रांत मिळत असलेला एक पैसा तेलाकडे खर्च न करतां तसाच संग्रहास ठेवावा, व दोन अर्डीच महिन्यांत एक स्पया सांठवून त्याचे नवे पंचे घ्यावे. छत्रामध्ये रोज पैसा दक्षिणा देत. पण त्याचे रात्रीं तेल आणावै लागे. शिवाय, एकादशीच्या दिवशीं छत्रे बंद असत, तेव्हां त्या दिवशीं आहाराला तांदूळ घैरे आणावै लागत. कवीं कवीं माधवाचार्याच्या घरीं एकादशीच्या दिवशीं जेवावयास मिळे. धर्माविकारी आठवड्यांतून एकदा नीलकंठभटजींस चिंडी देऊन एका सावकाराकडून शिधा देववीत. आम्ही हा शिधा माधवाचार्याच्या घरीं देऊन एकादशीस आमच्या जेवानाची सोय करीत होतों. पण दिवा कसा पेटविणार? तेव्हां आम्ही असा विचार केला, कीं, रात्रीं दिवा न पेटवितों जेवढैं आम्हांस पाठ येत असेल, तेवढैं म्हणावयाचै. बहुधा नीलकंठभटजींनी अष्टाध्यायी म्हणावी, व त्याच्या मागोमाग मीं भणावी, असा परिंपाठ असे. अशा रीतीने अंधारांत काल कंठून छत्रांतील पैशांवर आम्ही प्रत्येकी चार चार आणे संग्रहीं केले.

गुणो हजामाची योग्य वेळीं मदत

पंढरीनाथ हजाम या गृहस्थाची मीं माझ्या वाचकांस ओळख करून दिली नाहीं. याला पंढरीनाथ या नंवानें न ओळखतों मडगांवचे लोक गुणो हजाम या नंवानें ओळखतात. गुणो याचा जन्म म्हाडदोळ येथें म्हाळसेच्या देवळाशेजारीं झाला. आजला त्याचे वय ज्वळज्वळ माझ्या वयाह्यातके आहे. म्हाडदोळसारख्या स्थळांत जरी त्याचा जन्म झाला तरी स्थळांतील व्यसनें त्याला मुळीच जडलेली नाहींत. फार काय संगावै, गोव्यांत आबाल-वृद्धांत पसरलेले तंबाकूचे व्यसनदेखील त्याला नाहीं. विविध कलांचे ज्ञान त्यानें स्वतःच्या श्रमानें संपादिले आहे. त्याला चिंडे काढतां येतात, मातीची चिंडे करतां येतात, पुस्तके बांधण्याचे काम येते, हीं सर्व कामे तो फावल्या वेळांत करीत असे. सध्या हा गृहस्थ मडगांव येथें विस्तिकैं कराण्याचा घंदा करीत असतो. मुंबईस त्यानें एक विस्तिकैंचे यंत्र पाहिले, व घरीं येऊन कांहीं जुने पुराणे सामान जमवून, प्रसंगीं स्वतः लोहाराचे काम

करून, त्या नमुन्याचे एक यंत्र तयार केले. सध्या या यंत्राचा तो उपयोग करीत आहे, त्याच्या अंगच्या भनेक गुणांचे वर्णन करण्याचे हैं स्थळ नव्हे; त्याला एक निराळाच लेल लिहावा लागेल.

पंढरीनाथ १८९२ साली प्रथमतः आमच्या घरी आला. कांहीं कालपर्यंत तो म्हाड-दोलाहून येऊन हजारी करून जात असे, पण पुढे तो सहकुटुंब आमच्या घराशेजारीच गाहूं लागला. प्रामाणिकपणा, सात्विकपणा, उद्योगिता, निर्व्वसनिता, विद्येची अभिनवि इत्यादि गुणांमुळे त्यावर सोनवा मुळांवरांचे व माझें अत्यंत प्रेम जडले. देवळाच्या आसपास कलावंतीच्या घरीं जुगारांत कालकमण करण्याचा एखादा गोंधवाबाबाविषयी जितका आम्हाला तिटकारा वाढे, तितकाच देवळाच्या (आणि तोहि म्हाडदोळां) शेजारी जन्मनेऱ्या उद्यांगदक्ष गुणो हजाराविषयी आम्हांस आदर वाढे. बडिलांच्या द्रव्यावर पोसणारे व जुगारांत आणि दुर्व्यसनांत काळ घालविणारे असे श्रीमंत (१) गोव्यांत पुष्टक आहेत. अशा लोकांशीं आपला संबंध असणे भूषणासद आहे असे समजणारे कांहीं मध्यम स्थिरीतील लोक अद्यापि गोव्यांत असतील असे वाढते. पण अशा श्रीमंतांची नुसती ओळवेदेवील करून घेण्याचा मीं प्रयत्न केला नाही; आणि यदाकादाचित् अशा लोकांशीं बोलण्याचालण्याचा प्रसंग आलाच, तर गुणो हजाराच्या सहवासांत जे सुअ होत असे, तें तर यांच्या सहवासांत होत नसेच; उलट बडिलोपार्जित मिळकतीवर यथेच्छ ताव मारणारे हे नंदीवैल पाहून माझे मन खिन्ह होत असे. गुणोसारखी उद्योगी माणसें जर आमच्या देशाला लाभतील, व लहानपणापासून त्यांच्या शिक्षणाची योग्य तजवीज होईल, तर आमच्या देशाचे नष्टचर्य संपण्यास फार काळ लागणार नाही. असो. तेथे मला या गृहस्थाची आठवण होण्याचे कारण हैं, कीं, मीं पांच स्पष्टे पाठविष्यासाठी निरनिराळ्या सधन मित्रांना पैंते लिहून थकल्यावर निश्चयानें एक पत्र गुणो यालाहि लिहिले. त्याच्याकडून कांहीं मदत होईल याची मला आशाच नव्हती, कारण हजारी करून दिवसांतून चार आठ आणे मिळाले तर कुटुंबपेणाला खर्चन त्यांतून शिल्लक ती काय राहाव्याची? तथापि एक दोन स्पष्टे कोणाकडून तरी उसने घेऊन तो मला पाठवील असा भरवंमा होता; व स्पष्टे कर्जी घेऊन पाठवावे असेच मीं त्याला लिहिले असावै. गोस्वामीने दिलेल्या सव्वा स्पष्टांतून एक स्पष्टा दोन आप्यांचे पंचे घेतल्यावर व अंधारांत अष्टाध्यायी पाठ करून भावी नग्रात झांकण्यासाठी चार आणे संग्रहीं केल्यावर गुणो याजकडून एक रजिस्टर्ड पत्र आले, त्यांत दहा स्पष्टांची इंग्रजी नोट होती. गुणो याचे स्फृतीं आहे, कीं, हे पैसे त्याचे स्वतःने नसून माझ्या बहिणीने दिले. कांहीं का असेना (१) या प्रसंगी इतर मित्रांप्रमाणे त्याला माझी विसर पडली नाही. त्यानें माझ्या बहिणीला माझे दैन्य कळवून-मला हें पसंत नव्हते, तथापि-माझ्यासाठी कांहीं खटपट करून मला दहा स्पष्टे पाठविले. १९०१ सालच्या हिंवाळ्यांत या पैशांचा मला फार उपयोग क्षाला.

श्रीयुत मोरेश्वर पालेकर आपल्या आजोबाची एक चांगली रजई मला देत होते. परंतु

उत्तर हिंदुस्तानांतील हिंवाळ्याची मला कल्यान सल्वामुळे मीं ती घेतली नाही. पुढे जेव्हां (१९०० साली) हिंवाळा आला, तेव्हां काशीबाईने मला एक जुनीपुराणी रजई दिली. तो हिंवाळा मीं या रजईवर कसाबसा काढला, व उन्हाळ्यांत ती पुनः काशीबाईच्या स्वाधीन केली. उशी माझ्याजवळ नव्हतीच. ब्रह्मधाटावरील शेणव्यांच्या मठांत राहण्यास आल्यावर तेथें माधवाचार्यांच्या सतरंजीचे कांहीं फाटके तुकडे व चिंध्या एका कोपन्यांत पडल्या होत्या त्या भुजून सतरंजीच्या तुकड्यांच्या पिशव्यांत भरून त्यांच्या मीं दोन उशा तयार केल्या. त्यांतील एक मीं वापरीत असे व दुसरी नीळकंठभटडी वापरीत असत. या उशा दगडापेक्षां मऊ होत्या, व अन्नचत्रांतील जेवण कोंड्यापेक्षां गोड होते; तथापि ‘भुकेस कोंडा आणि निजेस धोंडा’ या म्हणीचा आम्ही काशीमध्ये पूर्ण अनुभव घेत होतों असे म्हणण्यास हरकत नाही.

उशी कशीहि चालेल, पण रजई कोठून आणणार? या वर्षी काशीबाईची रजई मिळणे शक्य नव्हते, व ती मिळाली असती तर तिच्या योगाने घंडीचे निवारण होण्यासारखे नव्हते. कारण, तोफा लावून उडवून दिलेल्या जुन्या कित्यासारखी तिची जर्जरित दशा क्षाली होती. अनेक टिकार्णीं मोठमोठी भोके पडली होती. आंतील कापूस जणूं काय बरील पड्यापासून स्वतंत्रता मिळविष्याची खटपट करीत होता. कांहीं ठिकार्णीं तर पडवा बाजूस सारून त्याने स्वेच्छाचार आरंभिला होता. तेव्हां पुनः काशीबाईजवळ अशा रजई-बदल याचना करणे व्यर्थ होते, हे उघड आहे. पंढरीनाथ हजाराचीं पत्र वेळीच आल्यांचे मला हिंवाळ्याची काळजी राहिली नाही. जवळजवळ दोन स्पष्टे खर्चून मीं एक पांढरी कांबळ घेतली. मजजवळ पुण्याहून नेलेली दुसरी एक कांबळ होती. या दोन कांबळीवर व डों. वागले यांनी दिलेल्या कोटावर मीं १९०१ सालचा हिंवाळा काढला. गुणोंचे पत्र आल्यावर अंधारांत वसण्याचे आम्ही सोडून दिले. अन्नचत्रांतील पैसा पुनः तेलासाठी खर्चून लागलों.

नेपाळांत जाप्याची संधि

दुर्गानाथ नंवाचा नेपाळी तस्ण आमच्याच मठांत राहत असे, व आमचे गुरु नागे-श्वरपंत धर्माधिकारी यांजपाशीच शास्त्राध्ययन करीत असे. बौद्धधर्मचे ज्ञान संपादण्यासाठी नेपाळास जाप्याची आवश्यकता आहे हें डॉ. भांडारकर यांचे वाक्य मीं विसरलों नव्हतों. दुर्गानाथाची या कार्मी मदत होण्यासारखी होती, म्हणून मीं त्यांची मैत्री संपादिली. १९०२ सालच्या जानुआरी महिन्यांत दुर्गानाथानें नेपाळास आपल्या घरी जाप्याचा बेत केला. त्यानें हा बेत मला कळविल्यावर मलाहि नेपाळम न्यावै असा माझा आग्रह पडला. पण नेपाळास जाणे हें कांहीं सुलभ काम नव्हते. प्रथमतः नेपाळ सरकारचा पास अपल्याशिवाय कोणत्याहि मनुष्यास नेपाळच्या सरहदीत पाऊल टाकण्याची मनाई आहे. दुसरे, मार्ग अडचणीचा, मोठमोठे पर्वत चढून गेल्याविना काटमळू (नेपालची राजधानी) शहराचे दर्शन होण्यासारखे नाही. तिसरे, मजजवळ तीन-चार स्पष्टे शिल्लक होते. या

पैशांवर एवढा प्रवास झेपेल कसा, ही चिंता. तथापि नेपाळ सरकारचा पास मिळाल्यास इतर संकटांस न जुमानार्थावरोबर जाण्याचा मीं निश्चय केला. त्याचे आजोंचा नेपालच्या मुख्य प्रधानाच्या कचेरीत एक बडे अधिकारी होते. माझ्या आग्रहास्तव दुर्गानाथाने आपल्या आजोंचामार्फत माझ्यासाठी एक पास आणला; व ता. २ फेब्रुआरी रोजी काशीहून निषष्ट्याचा बेत आम्ही नक्की केला.

वे. शा. सं. कल्याणशास्त्री हे कोल्हापुरचे राहणारे. मी काशीस येऊन कांहीं दिवस शास्त्रावर ते काशीयाचेसाठी तेथें आले. माझी त्यांची स्पार्तस्वामीच्या मठांत गांठ पडली. ते वृद्ध व एका पायाने जरा अधु असत्यामुळे माझा त्यांना बराच उपयोग झाला. जातीना त्यांनी मला सिद्धान्तकौमुदी घेऊन दिली. या पुस्तकाच्या मला फार उपयोग झाला, हें निराळे संगण्याची जस्ती नाहीं; कारण मुख्यतः याच ग्रंथाचें मीं अध्ययन केले. मी नेपालास जाण्यापूर्वी कल्याणशास्त्री पुनः एकवार काशीस आले. या बेळीं ते माधवाचार्याच्या बरीं उतरले होते. त्यांनी माझा अभ्यास कुठवर झाला याचा तपास करून मला कांहीं प्रश्न विचारले, व त्या प्रश्नांचीं उत्तरे समाधानकाऱ्यक मिळाल्यावर त्यांना फार आनंद झाला. वर्ष सव्वा वर्षीत मीं इतकी मजल मारली याचें त्यांनीं कौतुक केले. ते म्हणाले, “आणली एक-दोन वर्षे साक्षात्ययन करून तुम्ही कोल्हापुरास या. मी तुम्हास एखादी पक्कास-साठ स्पयांची नोकरी मिळेल अशी खटपट करीन.” यावर मी म्हणालो, “सध्या नेपालास जाण्याचा बेत ठरला आहे. या प्रवासांतून पार पडलो, तर पुढे पाहात येईल.” त्यांनी विशेष भवति न भवति न करतां प्रवासाच्या खर्चासाठीं मला चार स्पष्ट दिले.

माझ्या गुरुंना मीं माझा नेपालास जाण्याचा बेत कळविला, तेव्हां जरा वाईट वाटले. पण धर्माधिकारी व लक्षणशास्त्री तेंदुंग यांची समजूत पुनः परत येईन अशी झाली असावी. त्यांनी मला फारसा प्रतिबंध केला नाहीं. गोविंदशास्त्री मात्र माझ्या जाण्याविस्तृद्ध होते. त्यांना थोडेसे ज्योतिष येत होतें. त्यावरून त्यांनीं असें अनुमान केले, कीं, या एक-दोन महिन्यांत माझ्यावर भयंकर संकटें येणार आहेत. तेव्हां हे दिवस संपेपयेत काशी सोडून अन्यत्र जाऊं नये, असा त्यांनीं आग्रह धरला. मला त्यांची समजूत बालप्यास बरेच प्रयास पडले. मी म्हणालो, “ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे माझ्यावर या दिवसांत भयंकर प्रसंग येणार असतील तर काशीमध्ये राहून तरी ते कसे टाळतां येतील? आणि नेपालच्या वाईतच जर मला मृत्यु येणार असला तर तो तरी कसा टाळतां येईल?” पुष्कळ वादविवाद शास्त्रावर शेवटी नाखुणीनेच त्यांनीं मला परवानगी दिली.

नेपालचा प्रवास

ता. २ फेब्रुआरी १९०२ या दिवशीं दुर्गानाथ, त्याचा एक सोबती व मी काशीहून निघालों. दुसऱ्या दिवशीं आम्ही रक्सौल स्टेशनावर पोचलों. हें स्टेशन नेपाल सरहदीन्या अगदीं जवळ आहे. तेथून बीरगंज हें नेपाली ठाणे अवैं दोन मैल आहे. स्टेशनाजवळच आम्हीं एका टिकाणीं रात्रीं मुक्काम केला. हे दोन दिवस मी फरालावरच काढले. दुसऱ्या दिवशीं पहांटेम आम्हीं नेपालची सरहद ओलांडली. माधवाचार्यानीं डिलेला एक जुना दक्षिण जोडा माझ्या पांतां होता, तो पार काढून गेला, म्हणून वाईत फेकून देण्यासाठीं काढला असतां मगढा उजवा पाय रक्ताने माखलेला! अंधारांत जोडा लागून पायांतून रक्त निघाले व तें तेथेल्या तेथें गोठून गेले, हें अतिशय थंडीमुळे मला समजले देखील नाहीं. लोक उत्तम्यापूर्वीच आम्ही बीरगंजला पोंचलों.

येथून पुढील प्रवासाची सविस्तर माहिती ज्या पुस्तकांत लिहून ठेवली होती, तें हरवलें हें मीं माझे सांगितलेंच आहे; तेव्हां आतां मला केवळ माझ्या स्मरणशक्तीवर अवलंबून रहावें लागत आहे. सगळ्या मुक्कामांचीं नांवेदेखील मला आठवत नाहीत. दुपारीं बीरगंज येथें जेवण करून आम्ही निघालों. मीं माझे डंबेल्स बरोबर आणिले होते, ते तेथेच एका दुकानदारापाशीं ठेवले. बाकी माधवाचार्यानीं मला जुनी कांबळ दिली होती ती, माझ्या दोन कांबीं, व कांहीं पुस्तके एवढे सामान मजबूरोबर होतें. मजूर कोणीं न मिळाल्यामुळे हें सर्व सामान मलाच घ्यावें लागले. पण दोन-तीन मैल चालत गेल्यावर मी अगदींच थकून गेलों. तीन दिवस पोटांत पुरेसे अन्न नव्हते, व त्यावर एवढे ओळें घेऊन तीन मैल चालत जाणे माझ्यासारख्या अशक्त माणसाला शक्यत्व नव्हते. किंती तरी वेळां येथूनच माझे फिरण्याचा विचार माझ्या मनांत आला. पण नेपालास गेलों नाहीं तर बौद्धधर्माचे ज्ञान कसे मिळणार, हा विचार माझे फिरण्याच्या विचारगवर जय मिळवीत असे. शेवटी वाईत आम्हाला एक मुसलमान गडी भेटला. त्यांने भीमफेटीपैत दीड स्पयांत येण्याचे कबूल करून सामानाचा बोजा आपल्या दिशावर वेतला. पहिला मुक्काम आम्हीं बीरगंजहून पांच मैलांवर एक गांव (या गांवाचें नांव आतां आठवत नाहीं.) आहे तेथें केला. येथें मीं पोहे आणि गूळ साऊनच गत्र काढली. दुसऱ्या दिवशीं म्हणजे जुधवारीं आम्ही सरासरी दहा मैल चालत गेलों. येथून नेपालची तराई संपून हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या जंगलास सुख्खात झाली.

नेपालचे पहाडी मुल्लू व तराई असे दोन भाग करितात. तराई हा मुल्लू नेपालाला इंग्रज सरकाराकडून मिळाला आहे. तराईतील रयत हिंदी आहे. सरकारी अधिकारी माझ नेपाली असतात. बीरगंज येथे एक बडा नेपाली अधिकारी असतो. या तराईतील उत्पन्न नेपाल सरकारास पहाडी मुल्लखापेश्वां जास्त येत असावें. येथे भाताचैं पीक फार येत असतें. कानपुरी तांदूल म्हणतात तो याच प्रांतातून येत असावा. हा प्रांत सुपीक खरा, पण येथे मलेरिया तापाची फार भीति^१ असल्यामुळे नेपाली लोक या प्रांतात राहण्यासाठी फार घावरतात. दुर्गानाथाला तर ही तराई ओलांझून नेपालचे उंच डोंगर कधीं पाहीन असें ज्ञाले होतें. तो बाणासारखा धांवत सुटे. मी माझाहून हल्लहक्क चाले. त्याच्या आजोबानें पाठ-विलेले दोन गडी त्याला बीरगंज येथे भेटले. ते माझी विपत्ति पाहून खदखदां हांसत. मला त्याच्या क्रौर्याचा अंचंबा बाटला. माझा मुसलमान गडी मात्र माझी कीव करी. गुस्तारी दुपारी आम्ही एका ओळ्याच्या कांठी स्वयंपाक केला. दुर्गानाथानें मला एक लहानशी लोलंडी कढई दिली. वारा सोसाक्षात्त्वाचा वाहत होता, तेव्हां या कढईत मी केलेला भात एका ठिकाणी मऊ झाला तर दुसऱ्या ठिकाणी तांदूलच राहिले! त्या दिवसापासून दिवसातून एकदा दुर्गानाथच मला आपल्याबोरे बर जेवावयास बालूं लागला.

नेपाली स्नान

नेपालची तराई सोडून जसजसे आग्ही हिमालयाच्या पायथ्याच्या महारप्यांतील मार्ग आक्रमूळे लागलों, तसेतशी माझी शारीरिक विपत्ति वाढत गेली. सकाळीं अतिशय थंडी असल्यामुळे माझ्या अनावृत पायांतून रक्त निवे. त्यावर रस्त्यांतील धूल बसली म्हणजे फार त्रास होत असे. रात्रीं आम्ही रस्त्याच्या बाजूस असलेल्या दुकानदारांच्या झोपड्यापैकी एखाद्या झोपडींत मुक्काम करून पुनः पहाडेस पुढै जात असू. दुपारी मध्यंतरी संबडी-प्रमाणे स्वयंपाक करून भोजन होत असे. स्वयंपाक म्हणजे दुसरें काहीं नसे. नुसता भात, व नेपालांत मिळणारीं एक प्रकारची आमसोले उक्कून तयार केलेले पाणी, एवढेच असे. तरी पण भुकेच्या वेळी हें सुदां मला गोड लागे. रात्रीं रस्त्यांत पांच-सहा मैलांच्या अंतरावर लागणाऱ्या झोपडीबीजा दुकानांतून मिळणारे पोहे व गूळ यांजवर आमचा निर्वाह होई. पण हा नेपाली गूळ इतका वाईट आणि महाग होता, कीं, तो खाण्याचे मीं सोडून दिले, व नुसत्या पोहांवरच तृप्ति मनून घेऊ लागलों. आम्ही एका नदीच्या कांठाकांठानें जात होतों. मी विछान्यांत असतांनाच दुर्गानाथ मला म्हणे, कीं, आपले स्नान झाले. हा गृहस्थ उठला कधीं, नदीवर गेला कधीं व यानें अशा भयकर थंडीत स्नान केले कसे, याचे मला आश्रय वाढे. मी म्हणे, “तुम्ही नेपाली लोक फार काटक आहां, तुम्हांला थंडीबाज्याची कांहीच पर्वा वाटत नाहीं. इतक्या पहाडेस नदीवर स्नान करणे मला तर आगदीं अशक्य वाटते.” बीरगंजहून निषाल्यावर तिसऱ्या दिवशीं आम्ही नदीच्या कांठीच एका दुकानदाराच्या झोपडींत रात्रीच्या मुक्कामास राहिलों होतों. नदी आमच्या झोपडी-तून दिसत होती. तथापि पाप्यापर्यंत जाण्याचा मार्ग इतका बिकट होता, कीं, तेथे जाण्यास

बराच अवकाश लागे. जबर्दस्ती एक बाट होती. पण ती बङ्गावरून सालीं उतरप्याची असल्यामुळे फार धोकवाची होती. मी सकाळीं लवकर जागा झालों. मग थंडी फार असल्यामुळे अंथरुणांतच पहून होतों. इतक्यात दुर्गानाथ उठला, व आपल्या स्नानाच्या तयारीस लागला. त्यानें एका लहानशा पंचार्तीत पाणी घेऊन तें आपल्या टीचभर शेंडीच्या टोकास लाबले, नंतर दोन्ही कानशिलांस, दोन्ही डोळांस व कगालास पाण्याचा सर्व करून आपले स्नान आटपले. आणि तो म्हणाला, “काय हो, तुम्ही अजून निजलंबूच आहां, मीं तर माझे स्नानदेखील आपले! ” मी म्हणालों, “अहो, मी थंडीमुळे पहून राहिले आहे, पण तुम्ही उठण्यापूर्वीपासून मी जागा आहे. तथापि तुम्हांला मीं नदीवर जाताना पाहिले नाहीं. मग तुम्हीं स्नान केले म्हणतां हें कसे? ” तो म्हणाला “अहो, तुम्ही जागे होता तर मी येथे पंचपात्री घेऊन स्नान करीत होतों हें पाहिले नाहीं कसे? ” तेव्हां नेपाली लोकांचे स्नान कशा प्रकारचे असते, याची मला नीट कल्याना झाली. मार्वाडांत एका बङ्गावंत दोन-तीन माणसें आंशोळ करतात असें माझ्या ऐकायांत आले होतें. पण नेपाली लोकांची स्नानपद्धति त्यांना माहीत असती तर एका बङ्गावंत निदान शंभर मारवाड्यांना सहज स्नान करतां आले असते! असो. त्या दिवसापासून नेपालांत दुर्गानाथाबोरे बर होतों तोंपर्यंत सकार्यी उत्पादावरोबर (नेपाली) स्नान करू लागलों.

शुक्रवारीं रात्रीं आम्ही भीमफेदी येथे येऊन पोचलों. येथून नेपालचा पहिला मोठा बाट लागो. रात्रीं आम्ही एका दुकानदाराच्या झोपडींत उतरलों. माझ्याजवळ कांहीं नेपाली मोहरा (या इंग्रजी स्थायाला सरासरी अडीच मिळतात.) होत्या. बीरगंज येथे इंग्रजी नाणे देऊन या मोहरा आम्हीं घेतल्या होत्या. माझ्या मुसलमान गड्याला माझ्याबोरे बर काटमङ्गळपर्यंत येप्यास मीं पुष्कल आग्रह केला, पण गुरुखे लोकांचा स्वभाव त्याला माहीत असल्यामुळे त्यानें तेशूनच परत जाण्याचा हड्ड घरला. भीमफेदीपर्यंत पोचतें करप्याचा आमचा करार असल्यामुळे आम्हाला नाइलाजास्तव त्याची रवानगी करावी लागली. दुर्गानाथानें माझ्या सामानासाठीं दोन भोटिया जातीचे गडी पाहिले. पण त्यांना त्यांची मजुरी आगाऊ पाहिजे होती. मुसलमान गड्याची मजुरी व या नवीन गड्यांची आगाऊ मजुरी देऊन माझ्याजवळ एकच नेपाली मोहर शिल्क राहिली होती. ती पोहे घेण्यासाठीं दुकानदाराच्या बायकोला देत असता माझ्या हातून खालीं पहून दुकानाच्या अंतर्ल्या बाजूस गेली. दुकानदारानें व त्याच्या बायकोनें ती शोषण्याचा फासे केला. पण ती मिळाली नाहीं या सबवीकर परत केली नाहीं. शेवटी दुर्गानाथाकडून कांहीं पैसे उसने घेऊन मीं माझा कार्यभाग उरकला.

दुसऱ्या दिवशीं सकाळीं लवकर उठून नेपालचा पहिला बाट चढण्यासु सुरुवात केली. याला नेपाली लोक गडी म्हणतात. या गडीचे नांब खरी गडी असावें. हिंच्या मस्तकावर नेपाल सरकारचा कडेकोट बंदोबस्त आहे. प्रत्येक मनुष्याची येथे झडती घेण्यांत येते व अपरिवित मनुष्यास पासाशिवाय पुढैं जाऊं देत नाहीत. दुर्गानाथाजवळ अवघा पांचांचा पास होता. अर्थात् त्यांत माझ्या दोन भोटिया गड्यांचा समावेश होण्यासारखा नव्हता.

तेव्हां असा वेत उल्ला, कीं, चौकीच्या अलिकडे काहीं अंतरावर माझे सामान मीं घ्यावै व या भोटियांना पुढे जाऊ यावै. ते त्या प्रांतील असल्यामुळे त्यांना पासाची गरज लागत नाही. पण तेच जर परदेशी युहस्थाब्रोबर असले तर त्यांस पास पाहिजे. गढी चढतां चढतां मी पार थकून गेलों. त्यांत नाक्याजबल पोंचल्यावर सगळे ओझे पाठीवर आले. तथापि मीं तें कसेवसे नाक्यापर्यंत नेले. तेथें आमच्या कपड्यालत्यांची तपासणी झाली. त्या वेळी तेथील शिगयांनी माझे पायमोजे चोरले. पुनः सामान पाठीवर घेऊन मी पुढे चाललों. पण भोटिये गडी कोठे दिसेनात. ते जेथें आमचा मुक्काम व्हावयाचा होता, तेथें जाऊन स्वस्य विश्रांति घेत बसले. पण हें स्थान सरासरी एक मैल लांब असल्यामुळे माझ्याने तेथर्येत सामानाचा बोजा घेऊन जातां येणे केवळ अशक्य होतें. मी चौकीपासून बन्याच अंतरापर्यंत चालत गेल्यावर इतका थकलों, कीं, सामानाचे गांठोडे एका बाजूस फेकून एका झाडावालीं निचेष्टित पडलों. दुर्गनाथ आपल्या गड्यासह उरलेल्या मुक्कामावर पोंचाऱ्या, तेव्हां तेथें त्याला भोटिये गडी सांभडले. माझी त्याने चौकशी केली; पण माझा थांग लागेना. तेव्हां त्या भोटियांना थेट नाक्यापर्यंत जाऊन माझा शोध करून या असें त्याने फर्मविले. त्यांनी घेऊन माझे सामान घेतले. त्यांनी आपल्या कामाची उपेक्षा केल्याबद्दल मी त्यांजवर रागावळों. पण माझी भाषा त्यांना नीट न समजल्यामुळे त्याचा त्यांजवर काय वरिणाम झाला हें मजा समजले नाहीं त्या झाडावालीं अधिपाऊग तास मी पहुन राहिल्यामुळे माझ्या अंगीं योडीशी ताकद आली, व त्या भोटियांबरोबर मी आमच्या मुक्कामापर्यंत ढक्कहक्कु चालत गेलों.

दुर्गनाथाने जेवण तयार करून ठेवले होते. जेवण म्हणजे दुसरे काहीं नव्हते, फक्त भात आणि आमसोयांचे पाणी. डगा जागी आम्ही उतरलों होतों ती जागा एका झाच्याच्या कांठीं होती. येथून आसपासची बनशोभा उत्तम दिसत होती, पण नेपाली लोकांनी चुनी-पाशींच देहवर्म करून इतकी घाण केली होती, कीं, इतर दिवशीं भाताचा एक घासदेखील घशावालीं उतरप्यास पंचाईत पडली असती. परंतु त्या दिवशीं तशा जागी बसून दुर्गनाथाचा आपलोदकयुक्त भात मीं मोळ्या स्वानें खाल्ला! दुर्गनाथाला घरीं जाण्याची फारच घाई झाली होती. त्याने नेतृत्व त्याच दिवशीं मध्यरात्रीच्या सुमारास आपले घर गांठले, पण त्याचे गडी, माझे गडी, व मी इतकी मंडळी मार्गे राहिलों. रात्रीं एका उघड्या धर्मशाळेत आम्हीं मुक्काम केला. पोहांचा फराळ करून आम्ही निजलों. परंतु थंडी फार असल्यामुळे माझे दोन्ही पाय जणूं काय गळून पडत आहेत असे मला वाढू लागले. मोळ्या कष्टाने ती रात्र मीं काढली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ता. ९ फेब्रुआरी रोजी आम्ही पहाडेस पुढील मार्ग आक्रमूं टागलों. सगळा मार्ग हिमफेनाने झांकला होता. त्यांबरून अनवाणी चालण्यासारली माझी रिथति झाली. जणूं काय माझी अत्यंत दया घेऊन सूर्यनारायणाने आपले कोमळ रक्कम खितिजावर सर्वेत पसरले आणि पाव अर्ध्या तासांत सर्व हिमफेन पार वितळवून टाकला. त्यामुळे माझे दुख समूळ

नाहीसें झाले नाहीं, तथापि बरेच कमी झाले.

या दिवशीं सात-आठ वाजण्याच्या सुमारास आम्हीं नेपालचा दुसरा घाट (चंद्रगढी) चढलों. या बाटाच्या मस्तकावरून हिमालयाच्या हिमाळ्यादित रांगा इतक्या स्पष्ट दिसत होत्या, कीं, माझ्या पायांच्या घेऊन जाम्यावर विसरून गेलों.

“ अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा
हिमालयो नाम नगाधिराजा ।
पूर्वपरै तोयनिधी वगाव्य
स्थितः पृथिव्या हृव मानदण्डः ॥ ”

या आपल्या रसाळ वाणीने कविकुलगुरुने ज्याचे वर्णन केले, जो ऋषिमुनींचे निवासस्थान, जो आपल्या साक्षिध्यानें प्रेक्षकांच्या मनांत उन्नत धर्मविचारांची जागृति करतो, त्या हिमगिरीचीं स्वच्छ रजतवत् चकाकणारीं तीं देदीव्यामान शिळरे पाहून भारतमातेच्या कोणत्या पुत्राला आनंद होणार नाहीं? या प्रसंगीं माझ्या मनांत ज्या विचारलहरी उठल्या त्या सर्वोच्च वर्णन करणे शक्य नाहीं. मी गोव्यासारख्या मागसलेल्या प्रांतीं जन्मलों, आमच्या प्रांतांतील मनुष्यांने कार्यापर्यंत प्रवास केला तर मोठेच घाडस केले असें समजात. सहाद्रीचे सुदूरां उल्लंघन आम्हांला किंतु दुर्बळ वाटें! पण त्याच रिथीतील मी आज कोणीकडे आहें? नेपालच्या चंद्रगढीच्या मस्तकावर राहून हिमालयाचीं सुंदर शिळरे मी अबलोकीत आहें! बैं, हें सारे मी मोळ्या घाडसांने किंवा अंगांत अचाट सामर्थ्य आहे म्हणून केले असें नाहीं. माझ्यासारख्या प्रवासास मिणाग विरळा. सामर्थ्य म्हणावै, तर या थोडव्या प्रवासाने माझे कसे हाल झाले हें मी जाणून आहें. तेव्हां आज मला जै नगाधिराजांचे दर्शन झाले तें केवळ बुद्धप्रेमासुळे होय. अशा अनेक विचारपंथरेने माझे मन प्रसुलित होऊन बुद्धावरील माझी श्रद्धा दृढतर झाली. दुर्गारी चंद्रगढीच्या खालीं जेवण करून संध्याकाळीं चारपांचाच्या सुमारास आम्ही दुर्गनाथाच्या घरीं पॉचलों.

दुर्गनाथाच्या पित्याने आणि आजोबाने माझे चांगले आदरातिश्य केले. नेपालच्या प्रवासांत सुग्रास भोजन काय तें याच दिवशीं मला प्रथमतः मिळाले. मी खालच्या मजल्यावर उघडी जागा होती, तेथें निजलों. थंडी फारच होती. पण दुर्गनाथाच्या बापांने एक भटी मोठी नेपाली कांबळ लिली व गवत अंथरून विळाना तयार करून दिला. माझ्याजबल एक लहानशी धावली होती. छांत सोवळ्याने जेवण्यासाठी तिचा उपयोग होत असे. दिने दोने तुकडे करून पायमोज्यांऐवजीं मीं ते दोन्ही पायांस गुंडाळले. त्यामुळे थंडीची बाधा जरा कमी झाली. दुसऱ्या दिवशीं सकाळी लवकर उठून मीं नेपाली स्नान केले, आणि नऊ वाजण्याच्या सुमारास भोजन केले. नेपाली ब्राह्मण मांसाहारी आहेत. दुर्गनाथाला आपण मांस खातों हें मला कळू यावयाचे नव्हते. तेव्हां त्याने आपल्या

आईला सांगून माझ्या जेवणाचा बेत निराळा ठेवला. जेवण शाल्यावर दुर्गानाथ मला घेऊन काटमंडूमधील मुख्य देवतांच्या दर्शनास गेला.

देऊळ कीं खाटिकखाना ?

काटमंडूमध्यें लहानमोठीं पुष्कल देवालये आहेत. पण त्यांत मुऱ्यु दोन आहेत. एक पशुपतिचैं व दुसरें गुह्येश्वरीचैं. प्रथमतः आम्ही गुह्येश्वरीच्या दर्शनास गेलों. गुह्येश्वरीच्या किंवा इतर कोणत्याहि नेपाळी मंदिरांत कळाकुसरीचैं असें विशेष कांहीं आढळून येत नाहीं. गुह्येश्वरीच्या मंदिरावर सोन्याचा कलस व स्थाने वै आहेत. अंतल्या बाजूस एक लहानसा चौक आहे. या चौकांत एका बाजूस एक हातभर स्टीची व दीड हात लांबाची ख्रियोनीची आकृति आहे. ही आकृति अंत दगडाची असावी. पण वरून तिला सोन्याचे रुपडे धातलें आहे. आजबाजूस आपल्या इकडील रहसोबादगडोबासारख्या कांहीं आकृति आहेत. हा सगळा चौक व तेथील दगडी आकृति रक्कानें इतक्या माखलेल्या असतात, कीं, त्या जगेला खाटिकखान्याची उपमा दिल्यास गैर-बाजी होणार नाहीं. आम्ही त्या मंदिरांत गेलों, तेव्हां एक कुळा गुह्येश्वरीजवळच रक्क चायीत होता, तेथील पुजारी कांहीं मंत्र म्हणून गुह्येश्वरीची पूजा करीत होता, व एका बाजूस एक ब्राह्मण शतचंडीचा पाठ करीत होता. तो सगळा देखावा पाहून माझ्या अंगावर कांटा उभा राहिला. इतक्यांत एका पुजान्यानें तीर्थप्रसाद म्हणून एक प्रकारची नेपाळी ताडी आणून दिली. मला प्रथमतः हा काय पदार्थ होता हैं माहीत नव्हते. पण त्याचा तो चमत्कारिक वास आल्यावर मी दुर्गानाथास ही ताडी आहे कीं काय असा प्रश्न केला. त्यानें जेव्हां ती ताडीच आहे असे म्हटले, तेव्हां मी म्हणालों, कीं, “ ही ताडी आम्हीं तीर्थ म्हणून कशी प्यावी ? ” तो म्हणाला, “ तुम्हांस जर प्यायची नसेल तर शिरावर घांसून दोन्ही डोळ्यांस लावा म्हणजे ज्ञालें. ” असे म्हणून स्वतः त्यानें हा विचिकेता. पण ताडी डोळ्यांस लावतांना जेव्हां त्यानें डोळे मिटले तेव्हां माझ्या हातावरील ताडीरुपी तीर्थ फेकून दिले.

आम्ही गुह्येश्वरीच्या मंदिरांतून बाहेर पडल्यावरोबर कांहीं अंतरावर घटाकृति बौद्ध स्तूप आम्हांस दिसला. यापूर्वी बौद्धमंदिर किंवा स्तूप मीं कर्वीच पहिला नव्हता. मीं “ जबळ दिसते आहे ते मंदिर कोणाचे ? ” असा दुर्गानाथास प्रश्न केला, तेव्हां तो म्हणाला, “ हे बौद्धाचे कायसें आहे, पण तुम्ही तिकडे पाहूनच नका. कारण तिकडे पाहिले असतां ब्राह्मणांनी स्नान करावे असे शास्त्र आहे ! ” दुर्गानाथाचे हे शब्द ऐकून मी चकित ज्ञालों ! गुह्येश्वरीच्या मंदिरांत तीर्थरूपधारिणी ताडीचे सेवन करण्यास हरकत नाहीं, पण बौद्धमंदिराचे दुरून दर्शनदेखील अपवित्र ! बौद्ध धर्मांसंबंधानें नेपाळी लोकांत इतका तिटकारा असेल असे मला कधीहि वाटले नव्हते. परंतु दुर्गानाथाशीं यासंबंधानें बाद करण्याचा सोय नव्हती. मीं बौद्धधर्माभिमानी असें त्याला आढळून आले असतां माझ्या छलाला त्याच्याकडूनच आरंभ व्हावयाचा. तेव्हां त्याला प्रत्युत्तर न देतां बौद्ध स्तूपाच्या

बाजूस पाठ फिरवून त्याजबरोबर मी पशुपतिनाथाच्या मंदिराकडे वळलों.

पशुपतिनाथाचे मंदिर एका उंचवट्टावर आहे. हे फारच लहान आहे व तेथें एक मोठें महादेवाचे लिंग आहे. या लिंगास चारहि बांजम चार तोऱ्हे आहेत. येथील पुजारी दक्षिणी ब्राह्मण असतात. अर्थात्, या मंदिराच्या पटांगणांत बलिदान होत नाहीं. पण जबळच जीं गोरक्षनाथाचीं वैगैरे लहानसहान मंदिरे आहेत, त्यांत पशुवध होतो. आश्रयाची गोष्ट ही, कीं, गोरक्षनाथासारख्या साधुपुरुषाची मूर्नीदेखील रक्ताने मावलेली असते. पशुपतिनाथाचे पुजारी कृष्णशास्त्री द्रविड हे आमने गुरु गंगाधरशास्त्री तेलंगा याचे गुरुंधु. नागेश्वरपंत धर्माविकारी त्यांजपाचीं कांहीं काळपथरै शास्त्राध्ययन करीत असत. मी काशीहून निवालों त्या वेळीं नागेश्वरपंतांनी त्यांना भेटून क्षेमसमाचार पुसावा व आपला त्यांना नमस्कार संगंगा असें सांगितले होतें. पण आम्ही पशुतीतीच्या मंदिरांत गेलों, तेव्हां ते पूजेत गुंतले होते. त्यांची पूजा दुगरीं तीन बाजूंत आणत असे. तेव्हां त्या दिवशी त्यांची मेट्र होणें शक्य नव्हते. परंतु मी काशीहून आलों असें त्यांना समजल्यावर त्यांनीं दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं येऊन अगत्य भेटावें असा निरोप पाठविला. पशुपतीच्या मंदिरांतून आम्ही थेट धरी आलों.

दुसऱ्या दिवशीं सकाळी मुख्यमार्जनादि विधि व नेपाळी स्नान आटपल्यावर सहा-सात बाजूंत दुर्गानाथाच्या बापानें नेपाळी अपिलाची पद्धत पाहण्यासाठी मला भीमममशेर (त्या वेळचे कमांडर इन् चीफ) यांच्या बंगल्यावर नेले. रस्यांत दहिंवर पडल्यामुळे मला योडासा त्रास पोंचला. कमांडरसाहेबांचा बंगला म्हणजे एक साधारण तीन मजली घर होते. कंपांड भात्र बराच मोठा होता. आम्ही येथे पोंचलों त्या वेळीं वीस-पंचवीस शिपायांची कवाईत चालली होती. इतक्यांत तिसऱ्या मजल्यावरील एका खिडकीतून खालीं जमलेल्या लोकांना कमांडरसाहेबांनी आपले दर्दीन दिले. त्यांच्या जबळ त्यांचा कोणी कारभारी होता. डोक्याच्या केसांजवळ कपाळावर लावलेल्या भव्य टिळ्यावरून कमांडर-साहेबांनीं (नेपाळी १) स्नान केल्याचे चिन्ह खण्ड दिसत होतें. हे आपणास जरी क्षत्रिय म्हणवितात, तथापि त्यांचा बांधा अधर्यांक्षां अधिक मोंगोलियन बढणावर गेला होता. खिडकी उघडून स्वारी आपले तोड बाहेर काढते न काढते इतक्यांत खालच्या मंडळीत मुजरे करण्याची एकच चळवळ उडून गेली; जो तो आपले गान्हाणे कमांडरसाहेबांपुढे मांड़ी लागला. आम्हांला तर दहांपांच मिनिटे कोण काय म्हणतो याचा थांगच लागेना. शेवटीं एका शिपायांनें कीं दुसऱ्या कोणी अधिकाच्यानें गोंगाट शांत करून एकेकाळा स्वारीसमोर येण्यास हुक्कम केला. तथापि प्रत्येक वादी स्वारीला तिसऱ्या मजल्यावर ऐकून जाण्यासाठी मोळ्यानें ओरडून मुजरे करीत करीत आपले गान्हाणे स्वारीपुढे मांडीत असे. कोणी कोणाला विनाकरण जातिबहिष्कृत केले अशी एक तकार होती. कमांडरसाहेबांनीं ही तकार राजगुरुंकडे नेण्यास हुक्कम केला. दुसऱ्याहि पुष्कल तकारी होत्या. पण त्यांचा एकदम निकाल न करतां आपल्या कारभाच्याला त्या टिळून वेण्यास स्वारीने हुक्कम केला; व कांहीं गान्हाण्यांला तेथ्यातेथेच नकारारी उत्तर देऊन झटपट निकाल करून टाकला.

न्याय देण्याची ही पद्धति मला फार चमत्कारिक वाटली, यांत नवल नाहीं. कारण वकील, जड्ज, हायकोर्ट, इत्यादि गोष्टी या ठिकाणी कांहीं नवहत्या. तथापि या सरल न्यायाने, नेपाली लोकांचे समाधान होत असावै, असें बाटले. निदान हायकोटाचा निकाल मिळे-पर्यंत शेवटची पै, कोर्टाची फी, वकिलाची फी, स्टांप इत्यादिकांवर खर्चून कंगाल होण्याची पाळी नेपाली लोकांवर येत नसावी असा मीं तरक केला. तो मुजव्यांचा विधि मात्र मला आवडला नाहीं.

कृष्णशास्त्री द्रविड यांनी ज्या वेळी मेट्रीस बोलावले होते त्याच्या पूर्वीच पंधरा मिनिट मी त्यांच्या घरी पोंचले. शास्त्रीजोवा पूजा आटपूज आपल्या विज्हांडी जेवावयास बसले होते. ते सरासरी साढेतीन वाजण्याच्या सुमारास मोकळे झाले. गंगाधरशास्त्री वगैरे त्याचे सहाय्याची व नागेश्वरपंत धर्मविधिकारी वगैरे शिष्य यांच्या सर्वांच गोष्टी मला विचारल्या, व मी जेव्हां त्यांचा निरोप वेळून निशाळो तेव्हां पशुपतीचा प्रसाद, गंध आणि बाटवर्चाकरितां नेपाली चार मोहरा त्यांनी मला दिल्या. माझ्याजवळची सर्व शिल्क संपूर्न गेली होती; तेव्हां या अचिंतित लाभाने मला विशेष आनंद झाला. त्यांनी सर्वडीप्रमाणे आणखी एक वेळ आपल्या घरी यावै असें सांगून मला रजा दिली, व आणण वामकुक्षी-साठीं निघून गेले. शास्त्रीजोवांनी दिलेल्या मोहरांतून दोन मोहरा खर्चून मीं एक नेपाली जोडा घेतला, व त्याचा ताबडतोब उपयोग केला. पण तो प्रत्येक पायास दोन-तीन ठिकाणी लागून कातडी निवाली, आणि घंडीने होणाऱ्या वेदनांत या नवीन वेदनांची भर पडली।

बौद्ध स्तूपाच्या दर्शनाला मीं फार असुक शालों होतो. पण दुर्गानाथाला हा विचार कळू देणे इष्ट नवहते, हे मीं माझे सांगितलेले आहे. तेव्हां एक दिवशी भर दुपारी कोणास नकळत मीं या स्तूपाची मेट घेतली. येथे कोणी तरी विद्रान् बौद्ध साधु किंवा गृहस्थ मला भेटेल अशी आशा होती; पण ती निष्फल झाली. स्तूपाच्या आसपास कांहीं तिबेदी साधु फासे टाकून शकून संगत बसले होते, दुसऱ्या बाजूम बकरा मारून सगळ्याच्या सगळाच विकावयास ठेवला होता. हा सर्व देखावा पाहून माझें मन सखेदाश्रयाने भरून गेले. अहा! नेपाळांतील बौद्ध धर्मदेखील या स्थितीला पोंचला काय? नेपालची राजधानी काटमङ्ग शहर तेथें देखील या पवित्र स्तूपाची कोण दशा? मनाचे कसेबसे समाधान करून मीं तेथें कोणी तरी विद्रान् साधु आहेत कीं काय याची चौकशी केली. पण फाशांच्या साहाय्याने शकून सांगण्या साधूंपेक्षां अधिक प्राज्ञ पुस्त्र तेथें नसल्याचे आढळून आले.

नेपाली बौद्ध धर्माची ही अत्यंत खेदजनक स्थिति पाहून माझें मन उद्भिन्न झाले. आतां नेपालांत राहण्यापासून कांहीं फायदा राहिला नाहीं, पण जावै कोठें! बौद्ध धर्माचा जर शोध लागत नाहीं, तर जावै तरी कशाला? कांहीं काल्पर्येत तर मी नुसता विचारमळ होऊन गेलो. इकडे नेपालांतील राजकीय वातावरण परिशुद्ध नसल्यामुळे दुर्गानाथाच्या आजोबांची मीं नेपालांतून लवकर स्वदेर्शी जावै अशी इच्छा दिसून आली, परंतु मला एकाकी पाठविणेहि त्यांना प्रशस्त दिसेना. इतक्यांत बदरीकेदाराहून कांहीं

कावडवाले तीर्थ घेऊन काटमङ्गूस आले व दुर्गानाथाच्या आजोबांची आणि त्यांची पूर्वीची ओळगड असल्यामुळे त्यांच्या मार्फत त्यांची सर्व व्यवस्था टागली. ठिवाणसाहेचांच्या बाड्यांतून दुर्गानाथाच्या आजोबांचे त्यांची कांहीं संभावना करविली. एकंदरीत त्यांना सरासरी १०० रुपयांची प्राप्ती झाली असावी. हे कावडवाले रक्कसौलला घेऊन तेथून हरिद्रावर्पर्यंत रेहवेंने प्रवास करणार होते; कपरण वर्फामुळे नेगळांतून डोमरीमार्गाने या दिवसांत जाणे शक्य नवहते. तेव्हां त्यांच्याबरोबर मीं रक्कसौलपर्यंत जावै, ते मला चांगल्या रीनीने संभाद्धन नेतील, असें दुर्गानाथाच्या आजोबांचे म्हणणे पडले. परंतु रक्कसौलला योंचल्यावर मग कोणीकडे जावै, याची मला नीट कवणा होईना. इतक्यांत एकाएकीं एक विचार सुचला, व त्यामुळे मनाची चंचलता जागच्या जागी निवाली.

बाल्हेरीस असतांना 'काशीयात्रा' या नंबांचे एक पुस्तक माझ्या वाचनांत आले होते. त्यांत गेवेच्या दक्षिणेस पंधरा मैलांवर एक बौद्धांचे मंदिर असून त्यांसंबंधाने कांहीं खटला चालू आहे, इत्यादि अर्थाचा मजक्कर वाचला होता. त्याचे या प्रसंगीं मला स्मरण झाले. नेपालांतून दुसऱ्या कोणीकडे न जातां या ठिकाणीं जाऊन रहावें असा मीं निश्चय केला. माझी कल्पना अशी होती, कीं हे स्थान ओसाड प्रदेशांत असावै, आणि त्या ठिकाणीं जेवणखाण मिळण्याची कांहीं सोय नसावी. तथापि उगासांनी मरण आवै तरी बेहतर, माझें अवशिष्ट आयुष्य मीं या ठिकाणीं बालविष्णुचा बेत केला. आणखी मला अशीहि आशा वाढता होती, कीं, बुद्धगेयस एत्वादा बौद्ध साधु याचेमाठीं आल्यास त्याची भेट होऊन तो बौद्धधर्माचा अस्यास कसा करतां येईल, हे संगेल. जर कोणीच न भेटां माझें देहावसान या निर्जन प्रदेशांत झाले तर निदान वैराग्ययुक्त मनाने मला मरण येईल. काटमङ्ग शहरांतील बौद्धधर्माच्या अवनतांच्या अवलोकनाने झालेली मनाची तळमळ तरी शांत होईल. अशा प्रकारे मनाचा निश्चय झाल्यावर माझा उद्वेग शमला. दुर्गानाथाच्या आजोबाला मीं काटमङ्गूस कावडवाल्यावरोबर जाण्यास तयार आहे, असें ताबडतोब कळविले. कावडवाल्यास निष्पत्ती अद्यापि दोन-तीन दिवस अवकाश होता. तेव्हां मीं शांतपणे नेपाली लोकांसंबंधाने माहिती मिळविष्णांत व साधत्यास बाटवर्चासाठीं अल्य स्वत्य द्रव्य संपादण्यांत वेळ बालवू लागलो.

अघोरीनाथ शालीं या नांवाचे गंगाधरशास्त्री यांच्याजवळ शास्त्राध्ययन केलेले एक नेपाली पंडित काटमङ्गूस पाठशाळेत संस्कृताचे अध्यापक होते. गंगाधरशास्त्र्यांचा शिष्य या नात्याने जशी कृष्णशास्त्री द्रविड यांनी मला मदत केली तशी हेहि करतील अशी आशा धरून मीं त्यांना भेटावयास पाठशाळेत गेलो. ही पाठशाळा काशीच्या पाठशाळेच्या धर्तीवरच चालते, पण काशीच्या पाठशाळेच्या मानाने ही लहान आहे. येथे एकंदर दहा कीं अकरा शिक्षक होते. परंतु काशीच्या पंडितांसारखीं त्यांची प्रसिद्धि नवहती. ते काशीच्या पंडितांच्या तोडीचे असावे, तर दुर्गानाथासारखे नेपाली विद्यार्थीं अध्ययनासाठीं काशीस कां जाते? असो; मीं पाठशाळेत गेलो तेव्हां अघोरीनाथ मला भेटले नाहीत. पण दुसरे एक पंडित भेटले. ते माझ्याशीं मोळ्या आदराने बोलले. परंतु त्यांच्या बोलण्या

वरुन नेपाली पंडित निष्ठांत्रन आहेत असे मला सहज अनुमान करतां आले. मी गरीब विद्यार्थी असून मला काही मदत पाहिजे ही गोष्ट मीं या महातान्या पंडितांस बिलकूल कळूँ दिली नाही. आतां अघोरीनाथास भेटण्यांत विशेष फायदा होता असे नाही. तथापि सहजासहजीं भेटून जावै अशा विचाराने मी त्यांच्या घरी गेले.

काटपंडू शहरांतील एका गळ्यांत अघोरीनाथांचे घर होते. हे दोन मजली होते. पुण्यांतील वाड्याप्रमाणे या घराला घराच मोठा चौक होता. चारी बांग्सु अगदी असं खोल्या होत्या; व त्यांत पुऱ्याळ विन्हाडे होती. मी या चौकांत शिरलो या वेळी येथील घाण काढण्याचे काम चालले होते. काही नेपाली भजूर सगळा मैला कावडींत भरून नेत होते. नेपाली लोक केरकचरा बोहेर न टाकतां मधल्या चौकांतच टाकतात; देहधर्मही तेथेच करितात; व बकन्यामेंढ्यांचे मांस खाऊन हाडेहि याच ठिकांी टाकतात. वर्ष सहा महिन्यांनी ही सगळी घाण सांचली म्हणजे कावडींतून जबळपासच्या शेतांत नेझुन तिचा खत करण्याकडे उपयोग करण्यांत येतो. दुर्गानाथांचे घर शहराबोहेर होते. तथापि शेजारीच सर्व केरकचरा, शेण वैरै सांचवून ठेवण्यांत आले होते. परंतु तेथें मोकळी हवा असल्यामुळे मला फारसा त्रास झाला नाही.

ण अघोरीनाथांच्या घराची ती शोभा पाहून मला अल्यंत वीट आला. एका पडवींत एक-दोन मुळे देहधर्म कीत होती. इतक्यांत वरच्या मजल्यावरून एकाने बकन्याचीं कीं मैंदराचीं हाडे खालीं केंकलीं, पडवींत देखील पाय ठेवण्याची पंचाईत झाली. तेव्हां भी दुरुनव अघोरीनाथ घरी आहेत कीं काय याची चौकशी केली, व नाहींत हें वर्तमान ऐकल्याबोर तो घाणेरडा चौक सोडून पार चालता झालो. पुनः अघोरीनाथांच्या घरी गेलों नाहीं.

नेपाली राज्यव्यवस्था

नेपाली लोक साधारणपणे फार संशयी असतात. परकी लोकांना आश्रय देष्याला ते फार बाबरतात. न जाणो कोणी इंग्रज सरकारचा गुस हेर येऊन आपल्या आश्रयाने आपल्या देशाची माहिती मिळवील, व त्यामुळे आपणाला शिक्षा भोगाची लागेल, असे त्यांना वाटत असावै. त्यांत नुकीतीच नेपालांत राज्यकांती झाली होती. त्यामुळे नेपाली लोकांत मोकळेपणे मला मिसळां आले नाही. दुर्गानाथदेखील राजकीय बाबतींत काहीं एक बोळू इच्छीत नव्हता. तथापि काटपंडूंत त्या वेळी असलेल्या एक-दोन दक्षिणी गृहस्थांकडून व कृष्णशाळी द्रविड यांजकडून नेपाली राज्यव्यवस्थेची थोडीबहुत माहिती मला समजली, ती संक्षेपाने येथे देणे अप्रासंगिक होणार नाहीं.

जंगबहादूर नांवाचा एक प्रसिद्ध पुरुष नेपालांत होऊन गेला. तो शिपायाच्या दर्जी-पासून मुख्य प्रधानाच्या योग्यतेला चढला. त्या काळीं हल्लीं ज्याला पांच सरकार म्हणतात त्या राजवराष्याच्या हातीं सर्व सत्ता होती. पण जंगबहादुराने त्या काळच्या मानकन्यांचा एकदम वध करून सर्व सत्ता आपला बळकावली. राजा केवळ नामधारी झाला. मराठ्यांच्या

इतिहासांत शाहू छत्रपतीनंतर सातारच्या गादीची जी वाट झाली, तीच जंगबहादूरच्या कारकीर्दीत नेपालच्या मुख्य गादीची झाली. तेव्हांपासून जंगबहादूरच्या घराण्याच्या ताब्यांत नेपालची राज्यसूत्रे आली. आपण स्वतः मुख्य प्रधान (याला नेपालांत तीन सरकार म्हणतात, व नामधारी राजाला पांच सरकार म्हणतात.) ही पदवी धारण करून जंगबहादूरने आपल्या भावास मुख्य सेनापति वैरै पदांवर आरूढ केले. १८५७ सालच्या बंडांत जंगबहादूराने इंग्रज सरकारास मदत करून मोठी कीर्ति व तराईजवळचा बराच मुद्दत संपादन केला. जंगबहादूरच्या मरणांनंतर त्याचा मुलगा मुख्य प्रधानाच्या गादीवर आला. पण तो विशेष चलाव नसल्यामुळे त्याचा चुलूतभाऊ वीरसमशेर याने त्याला व त्याबरोबर त्याच्या एक दोन साथ्यांस टार मारून गादी बळकावली. वीरसमशेरचा मागचा भाऊ खड्गसमशेर मुख्य सेनापति झाला. त्याच्या मागचा देवसमशेर काटपंडूचा मव्हर्नर झाला व त्याच्या मागच्या चंद्रसमशेरला त्याच्या खालची दुसरी जागा मिळाली.

वीरसमशेरने नेपाली राज्यांत बन्याच मुधारण केल्या, परंतु त्याचा भाऊ खड्गसमशेर याने त्याला मारून आपण मुख्य प्रधानाची जागा बळकावप्याचा एक कट उभारला. पण हा कट उभकरच उघडकीस आल्यामुळे वीरसमशेरने खड्गसमशेर याला एकदम हद्दपार केले, व त्याच्या जारी त्याच्या मागचा भाऊ देवसमशेर यास मुख्य सेनापतीचे पद दिले. १९०१ साली मार्च महिन्यांत वीरसमशेर निवर्तला. तेव्हां कायद्याप्रमाणे देवसमशेर तीन सरकारच्या पदावर आला. देवसमशेर जरा ख्यालीखुशाली होता, पण त्याला आपल्या राज्यांत शिक्षणाचा प्रसार करण्याची फार इच्छा होती. शिवाय नेपालांतील दास्याचा प्रबात बंद करण्याचाही त्याने बेत केला होता. हिंदुस्तानांतून नामांकित गान-वादनपुळी-पुरुषांना काटपंडू येथे बोलावून त्याने मोठा जलसा केला. या कामीं हजारों सर्ये खर्च झाले. त्याच्या धराण्यांतील मंडळीस त्यावै हें व इतर कुर्त्ये आवडली नाहीत. वीरसमशेरच्या मुलांनी आपला चुलूता चंद्रसमशेर याला सामील होऊन देवसमशेर याला पदन्युत करण्याचा कट केला.

वीरसमशेरच्या दोन मुली नेपालच्या राजास दिस्या होत्या. अर्थात् वीरसमशेरच्या मुलांचे या राजावर फार वजन होते. एके दिवशी त्यांनी देवसमशेर याला असे सांगितले, कीं, आमी आपल्या बडिलांच्या संपतीची वांटणी करणार आहो; तेव्हां तुम्ही स्वतः येऊन आम्हांला योग्य सल्ला देऊन यथायोग्य वांटणी करावी. देवसमशेर आपल्या बडील भावाच्या घरी मोठ्या लवाजम्यासहवर्तमान गेला. बळेवर मुख्य सेनापति चंद्रसमशेर हाहि होता. नेपालचे नामधारी राजा पांच सरकार देहिं आपल्या मेहुण्यांची भांडों मिटविण्यासाठी आले होते. या वेळी देवसमशेरबोर ५०० कौज होती. शिवाय राजेसाहेबांचा लवाजमा, कमांडरसाहेबांचा लवाजमा, असे सारे लवाजमे बाहेर पड्यांगात उमे होते. देवसमशेरचे आपल्या पुतण्यांबळेवर काहीं वेळ संभाषण झाल्यावर

त्यांतील एकजग म्हणाला, “ अपागार्शी कांहीं गोषी एकान्तर्त बोलायच्या आहेत, तेव्हा जरा आंत यावे.” देवसमशेर आपले शरीररक्षक (बॉडीगार्ड) बोहेर ठेवून आंत गेला. तेथें त्याच्या पुतऱ्यांनी आणि त्याच्या साध्यांनी त्याला पिस्तुलांच्या जोरावर चतुर्मुळ केले. इकडे त्याच्या बॉडीगार्डीनी थोर्डी कुरकूर केली, पण त्यांना थंड करण्यास फारसा वेळ लागला नाही. पुढे देवसमशेरकडून दिवाणगिरीचा सक्कीने राजीनामा वेण्यांत आला; व पाच सरकारने ट्रिडकीत उमें राहून तो खाली असलेल्या फौजेस वाचून दाखवून असे जाहीर केले, की, आणण हा राजीनामा स्वीकारला असून आजपासून मुख्यप्रधानाच्या जागी चंद्रसमशेरची योजना करीत आहो, तेव्हां सर्व कारभार त्याने पाहावा. खाली असलेल्या फौजेने पांच सरकारचा हुक्म मान्य करून चंद्रसमशेर, त्यांचे पूर्वीने सेनापति, दिवाण ज्ञालयाबद्दल आनंदप्रदर्शनार्थ ब्रह्मांची सलामी दिली. झाले. विचाऱ्या देवसमशेरची कारकीर्द आटपली. त्याला त्याच रात्री नेपाळच्या तराईत पाठविण्यात आले. ही गोष १९०१ सालच्या जून महिन्यांत घडली.

सध्याचे मुख्य दिवाण चंद्रसमशेर कलकत्ता युनिवर्सिटीची मॅट्रिक परीक्षा पास आहेत. त्यांनी युद्धकलेवरील पुष्कल पुस्तकांचे नेपाळी भाषित भाषांतर केले आहे. त्यांच्याबद्दल विशेष सांगण्यासारखी एक गोष आहे ती ही, की, त्यांना एकच बायको होती. १९०५ साली त्यांची ही प्रथम पत्नी निवर्तल्यावर त्यांनी दुसरे लग्न केले असे ऐकतो. परंतु एकाच काळीं पांच-सहा बायका असण्याची जी त्यांच्या घराण्याची वहिवाय, तिला ते अपवाद आहेत. देवसमशेरने योजलेल्या कांहीं सुधारणा त्यांनी देलील अमलांत आणल्या असल्या. पण त्याचा परिणाम काय होईल हें ते जाणून असल्यामुळे त्यांनी आपला कारभार फारच विघ्नेपणाने चालविला. देवसमशेरचे एकदम उच्चाटण झाले ही गोष फार विलक्षण आहे, अशा अर्थाती टीका कलकत्त्याच्या ‘ अमृतबङ्गार पत्रिका ’ वॉरे इंग्रजी वर्तमानपत्रांनून झाली. पण तिचा परिणाम नेपाळ दरबारावर इष्ट न होतां, या वर्तमानपत्रांना नेपाळी राज्यांत मनाई करण्यांत आली. सारांश, चंद्रसमशेरच्या कारकीर्दीत नेपाळची कांहीं एक सुधारणा न होतां वीरसमशेरच्या कारकीर्दीत जी स्थिति होती, तीच कायम राहिली.

काटमंडूमध्ये मी अवघा आठ-दहा दिवस होतो. कोणत्या दिवशी मी नेपालची राजधानी सोडली, याची आतां पक्की आठवण नाही. परंतु मी दहा दिवसांपेक्षां जास्त तेथें नव्हतो असे वाटते. बाबू शारदाप्रसाद नांवाचे एक बंगाली गृहस्थ तेथें हेडमास्टर होते. त्यांनी मला इंग्रजी एक स्पष्टा दिला. आणखी एक-दोन गृहस्थांनी अल्सवल्य मदत केली. कृष्णशास्त्री द्रविड यांनी मला आणली दोन कीं तीन मोहरा (नेपाळी) दिल्या. एकंदरीत इंग्रजी पांच कीं सहा रुपये माझ्याजवळ जमा झाले. येवढी वाटलची घेऊन दुर्गानाथांच्या आजोबांच्या ओळखीच्या कावडकरांवरोबर मी काटमंडून निघालो.

नेपाळपासून सीलोनपर्यंत

काटमंडूपासून रक्सौलपर्यंत कावडकरांची मला फारच मदत झाली. दुर्गानाथांप्रमाणे ते लांबलांबचा मुक्काम करीत नसत. मी थकलों असे त्यांना दिसून आत्याबरोबर त्यांनी मुक्काम करावा, माझ्या जेवणाची त्यांनी प्रथम व्यवस्था करावी व मला थडीची बाधा होऊन नये घण्यून निवाऱ्याची जागा पहावी. नेपालास जाते वेळीं बीरगंज येथे मी माझे पांच पौडांचे डंबेल्स एका नेपाळी दुकानदाराजवळ ठेवून गेलों होतों, ते परत येतांना घेतले. कावडवाले बरोबर असल्यामुळे सामानाचा बोजा मजबवर मुळीच पडला नाही. रक्सौला पौंच्यावर कावडकरांना मी माझ्या दोन कांबळी, एक तांब्या इत्यादी सामान देऊन मोकळा झालों. आतां एक कांबळ, एक कोट, कांहीं पुस्तके, दोन घोरं, एक फेटा, एक तांब्या, दोन लादीच्या बंड्या व एक डंबेल्सची जोडी, येवढे सामान मजजवळ शिल्लक राहिले.

रक्सौलहून दोन कीं सच्चादोन रुपये खर्चून मी बांकीपुरचे तिकीट काढले, व दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं मोकीपुरास पौंचलों. माझ्याजवळ आठ-बारा आणे शिल्लक होते, पण त्या दिवशीं रात्री मीं फराळ केला कीं नाही याचें आतां मला स्मरण नाही. बहुधा रात्रीं मी उपाशीच राहात असे. बांकीपुरास मी एका मठांत उतरलों. एका ओसरीवर संन्याशी, बैरागी, ब्राह्मण इत्यादी यात्रेकरूचे विळाने पसरले होते, त्यांतच थोर्डी जागा करवून तेथील मुख्य संन्याशाने माझी सोय केली. माझ्या शेजारीच एक दाढीवाला बैरागी होता. त्याला माझ्या आगमनाने संताप आला असावा. माझ्यावर त्याने आपल्या कठोर वाग्बाणीचे संघान धरले. मला त्याच्या बोलाप्याची कारण काय तें समजेना. शेजारी मीं त्याला संगितले, की, मी एक रात्रीपुरता येथे राहणार आहे, येवढ्या वेळेत आपली कांहीं गैरसोय झात्यास क्षमा असावी. हें ऐकून या योग्याचा (जोग्याचा) राग शांत झाला. जी काय गैरसोय होईल ती एका रात्रीपुरतीच होईल असे वाटून त्याचें समाधान झाले असावे !

बुद्धगयेच्या मार्गावर

बांकीपुराहून गेयेस जाणारी गाडी सकाळीं सातआठाच्या दरम्यान निघत असे. गाडीचे भाडे बारा आणे; पण येवढे पैसे मजपाशीं नव्हते. मी उतरलों होतों त्या मठाशेजारीच

एक मंगल्प्रसाद नांवाचे सुशिक्षित कायस्थ राहत होते. माझी डंबेल्सची जोडी घेउन मी त्यांजपाशी गेलों अणि ती विकल वेण्यास त्यांना विनंती केली. त्यांना ती नको होती; पण माझ्या आग्रहास्तव त्यांनी ती बारा आप्यांस विकत घेतली. (ही जोडी मी काशीस असतांना एक स्थ्या दोन आप्यांस घेतली होती.) बारा आणे मिळाल्याबोबर मी ताडडोब्र स्टेशनाबर जाऊन गयेस जाणारी सकाळची गाडी साधली. गार्डीत एका प्रिपुङ्गधारी पंडिताची गांठ पडली. मी गयेस जाणार आहे असें त्याला समजल्याबर तो म्हणाला, “अहो, गथा म्हणजे बकाली शहर! तेथें तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांची दादलागांने फार कठीण. तेथें तुम्हांला नुसतें दारांत देखील उमें राहूं देणार नाहीत. तथापि मी माझ्या एका मित्राचा तुम्हांला पत्ता सांगतो. तो वैद्यकीचा घंडा करतो. तो गयावळांसारखा नाही. माझें नांव सांगितलें असतां तो तुम्हांला आपल्या घरी गाहण्यास जागा देईल.” पंडितजीने सांगिलेल्या ब्राह्मण वैद्याचा पत्ता, व पंडितजीचे नांव मीं टिपून घेतले. पण पंडितजींची गयेवरील टीका मता यथार्थ वाटली नाही. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांस उत्तरण्यापुरती जागा गयेसारख्या क्षेत्रांत मिळणार नाही हें संभवेल तरी कसे? पंडितजींच्या नांवाचा किंवा त्यांच्या मित्राच्या पत्त्याचा उत्थोग करावा लागेल असें मला वाटले नाही. केवळ भिंडेवातर त्यांचें नांव व त्यांच्या मित्राचा पत्ता मी माझ्या संग्रहीं ठेवला. पंडितजींची मध्यल्या एका स्टेशनाबर उत्तरले. मी दुपारी अकरा वाजाण्याच्या सुमारास गयेस पोंचलों.

स्टेशनाबर पॉन्चल्याबोबर गयावळांच्या हेरांनी मता गांठले. जो तो विचारी “तुम्हास पिंडदान करावयाचे काय १” मी भरें, “मी गरीब विद्यार्थी. मला पिंड देण्याचे सामर्थ्य नाही. केवळ एक रात्र मला येथे राहावयाचे आहे. तेवढी सोय लावून दिल्यास मी आभारी होईन” पण मला पिंडदान करावयाचे नाही, हें वाक्य कानीं पडल्याबोबर पुढील हकीगत ऐकून घेण्यास बहुधा कोणी जवळ राहातच नसे. यदाकदान्ति, माझी सर्व गोष्ट ऐकून घेतली तर, या गयावळांच्या हस्तकानीं मला म्हणावें, कीं तुम्ही गरीब विद्यार्थी, त्याला आंही काय कराणार १ तुम्हांला पिंडदान करावयाचे असेल तर बोला, मग तुमची व्यवस्था लागेल; तुम्हाला भामच्या मालकाकडून आम्ही कर्जी स्फुर्ये देववू. ते घेउन तुम्ही पिंड द्या. पण पिंडप्रदान करण्याची इच्छा असल्याशिवाय तुम्हास राहण्यास कोणीहि जागा देणार नाही! मगले शहर हिंडलों, पण नुसतें सामान ठेवण्यास जागा सांपेडेना. मी दक्षिणेकडील आहें असें समजल्याबर एका दुकानदारानें मता सांगितलें कीं, विष्णु-पदाच्या देवलाजवळ कांहीं दक्षिणी ब्राह्मणांची घरे आहेत, तेथें मला आश्रय मिळेल. त्या ठिकाणी जाऊन शोध केल्याबर दक्षिणी ब्राह्मणाचे घर सांपडले. ब्राह्मण तैलंगी असावा. तो घरी नव्हता. दुसरी कांहीं मंडळी जेवत होती. एका बाईने बाहेर येउन तुम्हास काय पाहिजे असा प्रश्न केल्याबर मी म्हणालों, “एका रात्रीपुरता मला आश्रय द्याल तर फार आभारी होईन. माझ्या जेवणास जो खर्च होईल तो मी देईन.” बाई म्हणाल्या, “तुम्हांस पिंड द्यावयाचे आहेत काय?” मी मनांत म्हणालों, “आतां कोणी तरी मला पिंड द्यावयाची पाळी आली खरी!” मी म्हणालों, “मला निदान एक जेवण ज्ञाला. त्याचे पैसे देतों.

दोन-तीन दिवस मी केवळ फरावावर आहें.” बाई म्हणाली, “जेवणाचे पैसे घेउन आग्ही जेवण ज्ञालीत नसतों. पिंड द्यावयाचे असतील, तर बोला. मग सर्व व्यवस्था होईल, नाही तर येथे कांहीं मिळण्यासारखे नाही!” या दक्षिणी बाईला देखील पिंड-दानाने इतकें घेरलेले पाहून गयानगरीत दुपारच्या प्रहरी अन्न मिळण्याची किंवा रात्री वस्तीस जागा मिळण्याची आशा राहिली नाही. मला पिंडदान करावयाचे आहे असें खोटें संगून एवाच्या गयावळाकडून येथेच्च पाहुण्याचार घेतां आला असता व वाटलचाला कांहीं पैसेदेखील उपटतां आले असते, हें मी जाणून होतों. पण हा विचारसुदूरं माझ्या मनाला शिवला नाही. उगाची मरण्याची पाळी आली तरी बेहतर, खोटें बोलावयाचे नाही, हा माझा निश्चय तिळमात्र ढळला नाही.

दक्षिणी ब्राह्मणाच्या बरून निघालों, व गयेतील मध्यवर्ती तल्लावाच्या कोपन्याबर असलेल्या एका दुकानांत बसून मीं फराळ केला. योडी विश्रांति घेतल्याबर मला एकाएकीं पंडितजींच्या वैद्य मित्राची आठवण ज्ञाली. त्याच्या घरी जागा मिळण्याची फारशी आशा नव्हती. तथापि प्रयत्न करून पहावा असा बेत करून सगळ्या सामानाचा बोजा पाठीबर घेउन मीं वैद्यराजांच्या घराकडे वळलों. वैद्यराज दूरच्या एका गल्लींत राहत होते. भ्रमण करीत कीत एकदाचें संध्याकाळीं चार वाजाण्याच्या सुमारास त्यांचे घर गांठले. पण त्यांची गांठ पडली नाही. ते कांहीं कामानिमित्त बाहेरगांवीं गेले होते. त्यांचा एक सोळा वर्षे व्याचा मुलगा घरी होता; त्याने माझा आदरमत्कार चांगला केला. परंतु बडील घरी नसल्यामुळे त्यांच्या परवानगींच्यून मला आपल्या घरी ठेवून घेण्याची जचावदारी घेण्यास तो कबूल नव्हता. “देह टाकुनि नभाप्रति जांगे कर्म त्याहूनि पुढे करी पेंग ||” असा हा प्रकार ज्ञाला. मीं तर इतका थकून गेलों होतों, कीं, पुढे काय करावें हा विचारदेखील मला गोड घाटेना. वैद्यबुवांच्या पडवींत सामान एका बाजूस टाकून मीं क्षणभर निश्चित बसलों, कांहीं वेळानें इकडच्या तिकडच्या गोष्टी ज्ञाल्याबर वैद्यबुवांच्या चिरंजीवास मीं बुद्धगयेनी गोष्ट विचारली. तो म्हणाला, “बुद्धगया येशून सात मैल आहे.” “तेथे रात्र होप्पापूर्वी मीं पोंचेन काय?” असा प्रश्न केल्याबर तो म्हणाला, “सहज पोंचाल.” बुद्धगया गयेहून सात मैल आहे हें मला खरे घाटेना. तथापि गया शहरांत ज्या अर्थी वस्तीला जागाच मिळेना त्या अर्थी कोठें तरी रस्यांत वस्ती करणे चांगले, असा विचार करून मीं वैद्यबुवांच्या चिरंजीवास म्हणालों, “मी आतांच्या आतां बुद्धगयेस जातों, मात्र मला एक मजूर आणून चा. सामान घेउन इतक्या दूर जांगे मला शक्य नाही.” त्याने एक मुसलमान मजूर आणला. पण तो आठ आणे मागूं लागला. मजबवळ एक पावली आणि एक पैसा येवढीच काय ती शिल्लक होती. शेवटी तो चार आप्यांस येण्यास कबूल ज्ञाला.

‘बुद्धगया गयेहून पंधरा मैल आहे’ हें काशीयात्रा नांवाच्या पुस्तकांतील विचार खोटें आहे, असें माझ्या प्रत्ययास आले. वैद्यबुवांच्या मुलाच्या आणि माझ्या मुसलमान कुलीच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धगया गयेहून सात मैलांच्याच अंतरावर आहे. माझा कुली

चांगला माणूस होता. परंतु बौद्ध, हिंदू वैगैरे भेद त्याला माहीत नव्हते. त्यानें मला बुद्ध-गयेच्या महंताच्या मठात नेले. मला वाटले होते, कीं, बुद्धगया बौद्धाच्या तात्यांत आहे. पण येथे निरालाच प्रकार दिसून आला. मठात शिरल्याबरोबर बाहेरच्या बाजूस वैल, उट, धोडे, वैगैरे जनावरे बांधली होतीं. आंत जाऊन पाहतो, तों एका बाजूस देवीची मूर्ति होती, व तिची त्यावेळी शंदनादयुक्त पूजा सुरु होती. महंताचे प्रमुख शिष्य देवीच्या शेजारी ओसरीवर हुक्का पीत बसले होते. संन्याश्यांनी हुक्का ओढप्पाची चाल या दिवशीच मी प्रथमतः पाहिली. (या मठासंबंधाने विशेष माहिती चौदाव्या प्रकरणात आहे, तेव्हां येथे जरुर तेवढीच माहिती दिली आहे.) महंताच्या अग्र शिष्यानें मला दोन-तीन संस्कृत विद्यार्थी राहात होते त्या खोलींत जागा देप्पास हुक्कम केला. मला स्वयंपाक करून जेवण्यासाठी त्यानें फार आग्रह केला. परंतु मी रात्रीचा जेवत नसतों असें याला सांगितल्यावर त्यानें बाजारांतून पेढे, बर्फी वैगैरे लाप्पाचे पदर्थ आणवून ते माझ्या खोलींत पाठवून दिले. हे पेढे म्हणजे नांवाचेच पेढे होते. त्यांत साक्षरेषेवजी गूळच बातला होता. बर्फी तर तोंडात घालप्पाची सोयच नव्हती. मीं या पदार्थाचा फारच योडा भाग खाऊन बाकी सर्व त्या खोलींत राहणाऱ्या विद्यार्थ्यांस वांदून दिले. इकडच्या तिकडच्या गोष्ठी निवाल्या असतां त्या चिनार्थ्यांनी मला असें सांगितले, कीं, येथे धर्मपाल नांवाचा कोणी मग जातीचा भिक्षु आहे. तो महंताबरोबर खटला चालवीत असतो. सध्यां तो कोठे असतो? असा प्रश्न केल्यावर एक विद्यार्थी म्हणाला, “सध्या तो येथेच आहे!”

सीलोनला जाप्याची कल्पना

त्या रात्रीं मला झोप करी ती मुळींच आली नाहीं. धर्मपालाच्या दर्शनाला मी अत्यंत उत्सुक झालों होतों. दुसऱ्या दिवशीं सकाळीं कोणास नकळत मी बुद्धमंदिरांत गेलो. तेथे एक शिपाई होता. त्यानें आंत नेऊन बुद्धाची मूर्ति दाखविली. या मूर्तीच्या कपाळास एक भला मोठा त्रिपुँद्र लावला होता. याचा अर्थ मला समजेना. (चौदाव्या प्रकरणांत बुद्ध गयेसंबंधाने विशेष माहिती आहे. तेथे यासंबंधाने स्पष्टीकरण केले आहे.) पण मी धर्म-पालाच्या दर्शनास उत्सुक झालों असल्यासुळे तेथील वस्त्रंच्या निरीक्षणांत व त्यांच्या इतिहासाची माहिती मिळविण्यांत काळ न घालवितां, मंदिरांतील शिवायास एक पैसा—हाच पैसा काय तो मजजवळ शिल्लक होता—देऊन धर्मपालाच्या वसतिस्थानाकडे वळलों.

मंदिराच्या पश्चिमेस उंचवळ्यावर ब्रह्मदेशाच्या भिदोमिन राजानें तीन खोल्या व त्यांना जोडून एक पडवी बांधली. थीवो राजाला कैद करून रत्नागिरीस आणल्यावर तेथे राहणरे ब्रह्मी भिक्षु स्वदेशी गेले, व तें स्थान इंग्रज सरकाराच्या ताज्यांत आले. नंतर इंग्रज सरकाराकडून तें केवळ राहण्यासाठीं धर्मपालास देप्यांत आले. या वेळी तेथे एक भिक्षु होता. त्याला पाहून हाच धर्मपाल असावा अशी माझी समजूत झाली व त्याला मी हिंदी माषेत म्हणालों, “आपणच धर्मपाल काय?” “मी एक भिक्षु आहें; हा जवळ कोटी दिसतो आहे, तो धर्मपालाचा आहे. सध्यां धर्मपाल येथे नसून सीलोनास आहेत,” असें

त्यानें हिंदी भावेतच उत्तर दिले. नंतर त्यानें मला तेथें असलेली बुद्धाची जपानाहून आणलेली मूर्ति व इतर चित्रे दाखविली.

पालि भाषा ही प्राचीन सयामी भाषा असावी अशी माझी समजूत होती; कारण पालि भाषेतील त्रिपिटक नांवाचा ग्रंथ सयामच्या राजानें छापला आहे असें माझ्या ऐकण्यांत होते. तथापि या भिक्षुला तिची कांहीं माहिती असण्याचा संभव आहे असें वाटून मी म्हणालों, “आपणास पालि भाषेची कांहीं माहिती आहे काय?”

तो म्हणाला, “आमचे धर्मग्रंथ पालि भाषेतच आहेत, व ते विहारांत राहून आम्हास शिकावे लागतात.”

त्यानें सिंहली लिपीत लिहिलेले किंत्येक पालि ग्रंथ मला दाखविले, व त्यांतील कांहीं वाक्ये वाचून दाखविली. ती ऐकून मी मोळ्या आनंदानें म्हणालों, “पालि भाषा म्हणजे जवळजवळ संस्कृतच आहे. ती शिकण्यास मला उशीर लागणार नाही!”

भिक्षु म्हणाला, “तुम्हांस संस्कृत येत आहे काय?”

“कौमुदी, तर्कसंग्रह वैगैरे ग्रंथ मी वाचले आहेत. काव्याचेहि बरेच वाचन आहे.”

“असें आहे, तर तुम्हांस पालि भाषा सहज येईल.”

आपण मला शिकवाल काय? असा प्रश्न केल्यावर तो म्हणाला, “मला चांगल्या रीतीने शिकविंग येगार नाहीं. तुम्ही सीलोनला गेलांत तर तेथे मोठमोठे पंडित आहेत. ते तुमच्या सर्व शंकांवै समाधान करून तुम्हांंडा ग्रंथ शिकवितील.”

“ठीक आहे. मी सीलोनला जाप्यास त्यायां आहें. पण मजजवळ एक पैसादेखील शिल्लक नाहीं. मग सीलोनला जाणे शक्य कर्ते?”

तो म्हणाला, “तुम्ही कलकत्त्यास गेलां तर तेथे ‘महाबोधि सभा’ या नांवाच्या संस्थेकडून तुम्हांस सीलोनला जाप्यास मदत मिळेल. नुकताच एक सिंहली भिक्षु येथे येऊन गेला. तो इतर बौद्ध क्षेत्रांचे दर्शन घेऊन मार्च महिन्याच्या दहाव्या तारखेस कलकत्त्याहून सीलोनला जाप्यास निषिणार आहे. त्याजवळीवर तुम्ही जाल, तर तुम्हांस कांहीं अडचन पडावथाची नाहीं.”

या दिवशीं फेब्रुआरीची २८ तारीख असावी. दहा दिवसांच्या आंत कलकत्त्याला पौँचलां, तर सर्व मनोरथ सफल होतील असें मला वाटू लागले, नव्हे माझ्या मनानें कलकत्त्याच्या मग्निं सीलोनपर्यंत त्याच वेळीं बांब मारली.

पण जडदेहाचे कसें व्हावें? कलकत्त्यापर्यंत चार शये आणि कांहीं आणे आग-गाडीचे भाडे होतें. येवढे पैसे मिळाले असते म्हणजे फारशी अडचण पडली नसती. तेवळ्याकरितां त्या भिक्षुलाच मीं विनंती केली, कीं सध्यां येवढी रक्कम त्यांनी मला चाबी, व महाबोधि समेकडून मला सीलोनला जाप्यास मदत मिळाली नाहीं तरी कलकत्त्याला गेल्यावर माझीं पुस्तके वैगैरे विकून ही रक्कम मी परत करीन. तेव्हां तो म्हणाला, “मजजाशीं कांहीं नाहीं. तुम्ही महंताच्या येथे उत्तरां आहां त्या अर्थी महंत तुम्हांला चार-पांच शये सहज देईल. तो मोठा श्रीमंत आहे.”

त्या दिवशीं मी बुद्धगयेसच राहिलों. मज्जवळ अमरकोशाची काशीमध्ये खोरेदी केलेली एक लहानशी नवी प्रत होती. ती माझ्या खोलीत राहणाऱ्या तिवां विद्याथ्योपैकीं एकाने आठ आषांस घेतली. परंतु कौमुदी वैरे पुस्तके त्यांना नको होतीं. दुपारी मोजन करून मी महंताजवळ गेलों. मला कलकत्यास जावयाचे आहे, माझ्या तिकिटापुरते पैसे द्याल तर मी फार आभारी होईन, अशी त्याला विनंती केल्यावर हो म्हणाला, “मालक मुख्य महंत येथे नाहीत. ते असते तर त्यांनी तुम्हांस मदत केली असती. तथापि तुम्हांला विन्मुख पाठवू नये म्हणून मी येवढी मदत करतो.” असें म्हणून बटव्यांत हात घालून त्याने एक स्थाया काढला, व तो माझ्या हातावर ठेवला. मी मोळ्या नाखुर्हनेने तो स्वीकारला. महंताकडून आणखी कांही मदत मिळाऱ्याची आशा राहिली नाही. तेव्हां मी पुनः भिक्षुजवळ गेलों, व त्याची अनेक प्रकारे विनवणी केली. पण त्याला कांहीं माझी दया आली नाही. शेवटी तो म्हणाला, “तुम्ही हिंदुस्तानांतील लोक फार लबाड आहां. त्यांत ब्राह्मण अतिशयच लबाड. कांहीं दिवसांपूर्वी दोघे ब्राह्मण मज्जाशीं आले, व तुमच्याप्रमाणेच कलकत्याला जाऊन सीलोनला जाऊ असें सांगून आठ स्पर्ये घेऊन गेले. पण ते महानेवि सभागृहांत न जारां कोटे गेले याचा पत्ताचा नाही. म्हणून माझा तुमच्यावर बिलकूल विश्वास नाहीं!” तेव्हां मी त्याला म्हणालों, “माझा तुम्हांस विश्वास न घेल तर माझीं पुस्तके, एक कांबळ व कोट एवढे सामान मी तुमच्या स्वाधीन करतो. याची किंमत करीत कमी दहा स्पर्ये होईल. मला फक्त कलकत्यास जाण्यापुरती मदत करा, व मी कलकत्याला पॉचव्यावर जेव्हां तुमचे पैसे पाठवीन तेव्हां माझीं पुस्तके मला पाठवा.” पण त्याला कांडीमात्र दया आली नाही.

दुसऱ्या दिवशीं मी बुद्धगयेहून निशालों, व रात्रीं गया स्टेशनावर आलों. तेथे एका दिक्षिणी यात्रेकरूची गांठ पडली. त्याला माझी अडचण कल्यून म्हणालों, “मज्जवळ दीड स्पर्या आहे. माझें सर्वं सामान घेऊन मला जर तुम्ही तीन स्पर्ये द्याल, तर मी फार आभारी होईन.” परंतु हा गृहस्थ देखील गयावळांच्या सहवासानें कठिनहृदय झाला असावा. तो म्हणाला, “मी होते नव्हते ते पैसे यांत्रेस खर्च केले. तथापि दोन स्पर्यांस देत असाल तर मी तुमचे सामान घेईन.” मी म्हणालों, “तुम्हांला मी माझें सामान फुकटच दिले असते. परंतु समय कांहीं असा कठीण आहे, कीं मला तरीं करतांच येत नाहीं. तथापि मला तुम्ही तीन स्पर्ये या सामानाची किंमत म्हणून देऊन क्षा. केवळ दान म्हणून द्या.” परंतु त्या गृहस्थास माझी कीव आली नाहीं. माझें सामान विकाण्याची गोष्टहि मीं इतर यात्रेकरूची काढली नाहीं; काणण परकी देशांत अल्य किमतीस मी सामान विकाण्यास तयार आहें, हें पाहून पोलिसांनी मला पफडले, तर सुट्यास बरेच दिक्ष लागवयाचे, शिवाय त्रास व्हावयाचा तो निराळाच.

ती रात्र मीं गया स्टेशनांतच घालविली. दुसऱ्या दिवशीं सकाळीं असा विचार केला कीं, गयावळांची किंवा त्यांच्या सहवासांत राहिलेल्या यात्रेकरूची कल्या माझून कांहीं व्हावयाचे नाहीं. पण नवीन पद्धतीनें शिकलेल्या गृहस्थांची गांठ घेतल्यास ते कांहीं मदत

केल्यावांचून राहणार नाहीत. या प्रसंगी मला उज्जवली येथील प्रोफेसरांची आठवण झाली. पण येथे कालेज नव्हते. तेव्हां गया हायस्कूलच्या हेडमास्टरास भेटून त्याच्या द्वारा कांहीं खटपट करून पहावी असा बेत केला, व वाट पुसीत पुसीत त्यांच्या घराचा पत्ता लावला. गांगोली बाबू (हेडमास्टर) घरांतच होते. माझी सर्वं कहाणी ऐकून घेतल्यावर त्यांनी मला ‘भिक्षा मागां कामा नये’ ह्या विषयावर एक लंबलचक व्याख्यान दिले. वंगाळी लोक मोठे बोलके आहेत असें ऐकत होतों, त्याची प्रतीति या दिवशीं पहिल्यानें आली. बाबूंनी व्याख्यान संपवल्यावर मला आंत नेऊन एक हातमाग दाखविला, व ते म्हणाले, “हे पहा, हातमाग मी मुद्दाम घरांतील बायकांसाठीं आणला आहे. त्यांनी सुद्धा रिकामे राहतां कामा नये, असें माझे मत आहे.” पुनः बाबूंच्या बक्तव्याचा ओघ वाहू लागला, तेव्हां मी म्हणालों, “बाबूसाहेब, मी जरी इंग्रजी शिकलें नाहीं, तरी तुम्ही सांगतां या सर्वं गोष्टी मला माहीत आहेत. परंतु वेळ अशी आणीवाणीची आहे, कीं कांहीं कामासाठीं मला या महिन्याच्या दहा तारखेच्या अंत कलकत्यास पॉचलें पाहिजे; आणि म्हणूनच माझ्यावर हा याच्यनेचा प्रसंग आला आहे. जर तुमच्याकडून मला मदत होत नसेल तर तुमचे विद्यार्थी किंवा इतर मित्र यांजकडून थोडीबदुत मदत करविल्यास मी फार आभारी होईन.” हेडमास्टर म्हणाले, “मी तुम्हांला दुसऱ्या लोकांकडून मदत करू शकाणार नाहीं. जै काय द्यावयाचे असेल तें मी स्वतः देईन. पण माझी वृद्ध आई निर्वतल्यामुळे सध्यां मला दान देतां येत नाहीं. आणली पांच-महा दिवसांनी मी अशौचांतून मुक्त ज्ञात्यावर तुमची संभावना करण्यांत येईल. पण मज्जासून दोन आण्यापेक्षा जास्त कांहीं मिळू शकाणार नाही हें पक्के लक्ष्यांत ठेवा. नाहीं तर तुम्ही माझ्या भरंवशावर बसाल इकडे तिष्ठत !”

गांगोली बाबूंच्या घरून त्यांचे आभार मानून मी चालता झालों. गया शहरांतील गयावळच नव्हत, तर इतर लोक देखील तसेच वस्ताव आहेत अशी माझी समजूत झाली, व आतां एक पळदेखील या शहरांत राहिण्यांत अर्थ नाहीं अशी गांठ बांधून मी स्टेशनचा रस्ता घरला त्या दिवशीं फराळाला चार आणे गेले. बाकी सध्या राहिला. स्टेशनावरील दराच्या तकत्यावरून मध्या स्पर्याच्या अंत कलकत्याच्या बाजूस कोणत्या स्टेशनापर्यंत जातां येणे शक्य आहे हें पाहून घेलें, व एक स्पर्या आणि वर कांहीं पैसे देऊन लव्हीसराई टेशनचे तिकीट काढलें; व एच्यां गाली लव्हीसराईस पॉचलें. लव्हीसराई हें एक नवीन शहर आहे. आगमाडी होण्यापूर्वी येथे कांहीं नव्हतें व मीं या ठिकाणी पॉचलें त्या वेळी येथील किल्येक दुकानें झोंपडीतच होतीं. ती रात्र मीं स्टेशनांतच काढली. दुसऱ्या दिवशीं सकाळीं येथे धर्मशाळा आहे असें समजलें; आणि अल्यासानें मीं तिचा शोध लावला. ही धर्मशाळा म्हणजे एक पडवीवजा जागा होती. तेथे माझी सामान ठेवून मीं स्वस्थ बसलें. इतक्यांत एक मारवाडी जातीचा नोकर आला, त्याने माझी चौकशी केली. मीं एक विद्यार्थी आहें, व कलकत्यास जातों, असें समजूत आल्यावर त्याने कोटून तरी माझ्यासाठीं शिधा आणला. पण तो शिजविष्यास मज्जाशीं

भांडे नव्हते. तेव्हां त्यानें एक मारीचै भांडे आणून दिले, व खिचडी कशी बनवतात हे मला सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या मारीच्या भांड्यांत डाळ, तांदूळ, मीठ इत्यादि पदार्थ बालून मीं लिचडी बनवली. ती किंती उच्चम असावी याची वाचकांनी कल्पनाच केली पाहिजे! कांहीं असो; गयेला फरालावरच दिवस काढला असल्यामुळे मला ती अगदीच स्वल्पी नाहीं असे नाहीं. माझे जेवण नऊ वाजण्याच्या सुमारास आटपले. त्याच दिवशी मीं पुढे जाण्याचा बेत केला.

मी त्या मारवाडी नोकराच्या सांगण्यावरून चार-पांच दुकानांत जाऊन याचना केली. पण लम्ख्यांश कांहीं झाला नाहीं. एका लंबेदर व्यापाच्याने तर दुकानांतूनच माझ्या अंगावर एक पैसा फेकला, व तो म्हणाला, “तुम्ही कलकत्यास जा की त्याच्या पलीकडे जा. मजवाशीं तुम्हांस देव्यास यापेक्षां जास्त नाहीं.” यावरून तरगता बाजार फिरून चार पैसे देखील गोठा करण्याची आशा राहिली नाहीं. तेव्हां जबलच बुलाखीलाल म्हणून एक कायस्य जातीचा वकील होता त्याजपाशीं गेलों. हा मनुष्य सज्जन दिसला. त्याने आपल्या सामर्थ्यप्रमाणे मला एक पावली दिली, व तो म्हणाला, “माझे या व्यापाच्यांशी कांहींएक चालण्याशराहे नाहीं. त्याना विद्येची किंमत ठाउक नाहीं; दुसऱ्याच्या अडचणी ते जाणत नाहींत.” त्याने मला अशी सल्ला दिली, कीं तेथून जबल असलेल्या गिद्धोदर या गंरीं जाऊन तेथील संस्थानिक रावणेश्वरप्रसाद यांस माझी अडचण कळवावी. रावणेश्वरप्रसाद हे मोठे दाते आहेत, ते मला खात्रीने मदत करतील असे त्याचे मत पढले. तेव्हां आणखी विचार करीत न बसतां दुसऱ्या दिवशीं सकाळच्या गाडीने गिद्धोरास जाण्यास निवालों.

बाटेत खैरा या नांवाचे दुसरे एक संस्थान होते. मी थेट गिद्धोरास न जार्ता जमुई या स्टेशनावर उतरलों, व सगसरी सहा-सात मैल चालत तेथील महाराजांच्या राजवाड्यापर्यंत गेलों. पण येथे असा शोध लागला, कीं राजेसाहेब याचकांची चिलकूल भेट घेत नाहींत. परस्परच संभावना करतात; व सगळा तिवस तपश्चर्या केली, तरी एक आप्यायेक्षां जास्त दक्षिणा फार करून कोणाच्या वांद्यास येत नाहीं. तेव्हां निराश होऊन राजवाड्यापासून मागे परतत तेथील बाजारांत एका दुकानीं थोडे पोहे व दोनतीन पैशांचे पेढे घेऊन खाल्ले; व तेथून गिद्धोरास जाण्यास पार्याची निवालों. येथून गिद्धोरास पांच पैल आहे.

संध्याकाळीं साताच्या सुमारास गिद्धोरास पौंचल्यों. महाराजा रावणेश्वरप्रसाद यांनी आपल्या शिवमंदिराच्या मार्गे एक लहानशी धर्मशाळा बांधून बाटमर्ह लोकांस उत्तरण्याची सोय केली होती. तेथे वैरागी वगैरे लोकांची व इतर वाटसरूची व्यवस्था लावून ठेवण्यासाठीं एक मनुष्य ठेवला होता. मी तेथे पोचल्यावरोदर मला रात्रीं जेवावयाचे आहे कीं नाहीं, याची त्याने चौकशी केली. पण मी इतका थकून गेलों होतों कीं, स्वयंपाक करून जेवण्याची ताक्क माझ्या अंगीं राहिली नव्हती. मी त्या मनुष्यास (याला जमादार म्हणत) म्हणालों, “आतां माझ्याने जेवण करवत नाहीं मला कांडी तरी फरालाचा जिज्ञास आणून द्या म्हणजे आले.” त्याने ताबडतोब तेथील पेढे, बर्फी वगैरे मिठाई आणून

दिली. ही मिठाई बुद्धगयेच्या महंताने दिलेल्या मिठाईसारखीच निरास्वाद होती, तथापि फार भूक लागली असल्यामुळे मी ती कशी तरी खाऊन पाणी प्यालों.

दुसऱ्या दिवशीं सकाळीं रावणेश्वरप्रसाद राजाच्या एका आश्रित पंडितास भेटण्यास मेलों. पंडितजीचे झोपडीवजा घर पाहून राजाश्रय करून सुद्धा पंडितजींवर लक्ष्मीची दशा झाली नसावी, असे अनुमान करतां येत होते. पंडितजी बोलण्याचालायामध्ये चांगले दिसले. त्यांनी माझी सर्व हक्किगत मोळ्या आदराने ऐकून वेतली, व ते मला म्हणाले, “तुम्ही सध्यां विलक्षण प्रदेशांत आलां आहां. येथे तुम्हांस मदत करणारे फारच विरळा; तथापि येथील राजेसाहेब थोडी मदत करतील, पण त्यांजपासून आठ आप्यांपेक्षां जास्त अपेक्षा धरण्यांत अर्थ नाहीं. दोन दिवस जेवण बालून जाते वेळी दोन-चार आणे वाटवर्ची द्यावी, अशी त्यांची वहिवाट आहे. पण तुम्ही ज्या अर्थीं काशीहून आला आहां त्या अर्थीं तुम्हांस बार आणे मिळतील असा माझा अंदाज अहे. पण राजेसाहेचांना सध्यां सुतक आहे, आणखी चार दिवस ते तुम्हांस भेटणार नाहींत. तोंगर्येत तुम्हाच्या जेवणाखाणाची व्यवस्था करण्यास मी जमादारास सांगतों.” आतां राजेसाहेचांवर कलकत्याच्या वाटलर्चीसाठीं अवलंबून राहणे शुद्ध वेडेपणाचे होते. मी ताबडतोब माझे मित्र नीलकंठ-भटजी यांस पत्र लिहिले. त्याना माझा सर्व वृत्तान्त कळवून मला लवकर कलकत्यास जावयाचे आहे, व त्यासाठी तीन रुपये तुमच्याजवळ नसतील तर दुसऱ्या कोणाकडून तीरी उसने घेऊन पठवा असें लिहिले होते. त्यांनी पत्र पौंचल्यावर मनिअर्डीराने पैसे पाठविले. त्यांनी पाठविलेली मनिअर्डीराने गिद्धोरेला आस्वावर, तिसऱ्या कीं चवध्या दिवशीं मिळाली. तिचे पैसे वसूल करून मी ते तेथील पोस्टमास्टरजवळच ठेवले. हा गृहस्थ जातीचा कायस्य असून कारच मनमिळाऊ होता. या दोनतीन दिवसांत त्यांची व माझी चांगली ओळख झाली होती.

आतां राजेसाहेचांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नव्हती. तथापि त्यांना भेटून जाणे मला योग्य वाटले. दुसऱ्या दिवशीं ते मृताशौचांतून मुक्त झाल्यामुळे महादेवाच्या दर्शनार्थ मंदिरांत आले होते तेथे त्यांची भेट झाली. पंडितजींने, त्याना एक संस्कृत भाषेत पत्र लिहा, असे सांगितले होते, ते मी लिहून तयार ठेवलेच होते व राजेसाहेचांची भेट झाल्यावर ते त्यांच्या हातीं दिले. संध्याकाळीं राजेसाहेचांकडून जमादारामार्फत एक रुपया मला बिदागीदावल मिळाला, तेव्हां रात्रीच्या गाडीने कलकत्यास जाण्याचा बेत करून पोस्टमास्टरासीं मी पोस्ट आफिलांत गेलों. पोस्टभाफिस स्टेशनच्या रस्त्यावरच होते. पोस्टमास्टराशीं कांहीं वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत बसलों. तो म्हणाला, “बाई क्षाला करतां? गाडीला फार उशीर आहे. रस्ता सरळ आहे. कांहीं वेळ बसू व्यवस्थणे जा.” मी म्हणालो, “रस्ता जरी सरळ आहे, तरी मला तो अपरिचित आहे, तेव्हा येथून दिवस असतांच निवाबे हें बरे.” तथापि पोस्टमास्टराशीं गोष्टी करतां करतां सूर्य अस्तास गेला. मला जरा बाई झाली. त्याने माझे तीन रुपये मला दिले. मला एक रुपयाची मोड पाहिजे होती, तीहि त्याने मला दिली. पण मजपासून एक रुपया

घेण्यास तो विसरला, व घाईमुळे स्पथा देण्यास मी पण विसरलो.

पोस्टमास्तर मला पोंचविष्णासाठी येत होता. परंतु मी त्याला येऊ दिले नाही. त्याचा एक शिपाई तो पाठविणार होता, पण तोहि कोठे त्या वेळी सांपडेना. मलाहि दुमन्या माणसाची गरज भासली नाही. रस्ता मोठा होता व त्या वेळी रस्त्यांत स्टेशनावर जाणारे कोणी तरी भेश्टील अशी माझी समजतु होती. पोस्टमास्तर म्हणाला, “तुम्ही सरल जा. डाव्या किंवा उजव्या हातास वढू नका. म्हणजे ज्ञाले.” त्याच्या सांगण्याप्रमाणे समोरचा रस्ता धरला, परंतु पंधरा वीस मिनिं चालत रेल्वेच्या चाजूच्या तारेवरून उडी टाकून तो कोठे दिसेनासा झाला।

शेवटी कलकत्यास पोंचलो

त्या स्टेशनांटील शिपायांनी रात्री निजण्यास मला जागा दिली. दुसऱ्या दिवशी पहाडेस उडून मी ज्ञाहा स्टेशनाचा रस्ता धरला. रेल्वेच्या बाजूनेच मी ज्ञाहापर्यंत चालत गेलो. गिद्धोरच्या पोस्टमास्तरचा एक रुपया चुक्रन मजजवळ आला याची मला खात्री झाली. पण तेथून कोणताच इलाज करतां येण्यासारखा नव्हता. ज्ञाहाकून कलकत्यास जाणारी गाडी सकाळी आठ-नवाच्या दरम्यान निघत असे. मी येथे तास दीड तास आगाऊच पोंचलो. तोड धुलन थोडा फराळ केला व गाडींत बसलो. आणि संध्याकाळीं सात-आठाच्या दरम्यान हावरा स्टेशनावर पोंचलो. येथून हुगली नदीचा जहाजावर बांधलेला पूल उल्लंघून एकदांचा कलकत्ता शहरांत जाऊन पोंचलो. पण महाबोधि सभेचा पत्ता लागेना. एका गृहस्थाने ट्रामगार्डीन अमुक अमुक ठिकाणी जावे असे सांगितले. परंतु मी भलत्याच ठिकाणी जाऊन पोंचलो व तेथून पुनः ट्राममध्ये बसून धरमतला स्टूटवर आलो. चौकशी अंतीं महाबोधि सभेचे घर (क्रिको नं. २) सांपडले.

याच दिवशी मिस आल्बर्स या अमेरिकन बाईला महाबोधि सभेतरै मेजवानी देण्यांत आली होती. मंडळी जेवून उठली व मी सभागृहांत पोंचलो. त्या वेळी बाबू अघोरीचंद्र चतर्जी नांवाचे एक युहस्थ महाबोधि सभागृहांत रहात असत. कलकत्ता हायकोर्ट ते क्लार्क होते. पण धर्मगाळाची व त्यांची ओळख असल्यामुळे धर्मपालाने त्यांना तेथें राहण्यास परवानगी दिली होती. त्यांनी माझे आदरातिश्य चांगले केले. मला त्यांनी आपल्या खोलीच्याच शेजारी दुमन्या एका खोलीत जागा दिली. मेजवानीला आणलेले काहीं रसगुल्ले शिल्क होते. त्यांपैकी अघोरीबाबूने दोन-तीन मला दिले व काहीं पुऱ्याहि दिव्या. रसगुल्ल्याचा आकार अंड्यासारखा असतो व त्याचा वर्णहि पांदराच असतो. त्यामुळे मला शंका आली. पण अघोरीबाबूनी मला तो निवळ दुधाचा करितात अशी हमीं दिली; आणि ते म्हणाले, “अमेरिकन बाईच्या पंक्तीस आम्ही बसलों म्हणून तुम्हास कदाचित् शंका येईल. पण बाई स्वतः शाकाहाशिणी आहे आणि या मेजवानीत आम्ही सर्वजण हिंदु वहिवाटीप्रमाणे केलीच्या पानावर जेवलों, हेयें हीं पाने आहेत त्यावरून तुम्हाला दिसून येईलच.” बाबूच्या आग्रहावरून त्यांनी दिलेले पदार्थ लाले. नंतर त्यांनी ‘इंडियन मीरर’चे माजी संपादक बाबू नरेंद्रनाथ सेन यांची व माझी ओळख करून दिली. नरेंद्रबाबू मला म्हणाले, की, “तुम्हाला सीलोनास जावयाचे असल्यास तुम्ही सर्टिफिकिंट दाखविली पाहिजेत. एरवी आम्ही तुम्हाला मदत करणार नाही.”

दुसऱ्या दिवशीं प्रथमत: एक रुपयाचीं पोस्टमासी तिकटे आणून तीं साध्या फ्रांतून

शेवटी दुरून आभाडीच्या सिगलाच्या दिव्यासारखा एक दिवा दिसला. सिगलाच्या दिव्यासारखा तो उंच खांचावर होता. पण तो हिरवा किंवा तांबडा नसून सफेट होता. स्टेशन जीरी नमलेले, तरी या दिव्याच्या आसपास लोकवस्ती असेल असे बादून मला समाधान वाढले. पण इतक्यांत बाजूच्या आडवाटेने एक मनुष्य येऊन माझ्यापुढे उभा राहिला. अंधकारामुळे तो माझ्या अगदीं जवळ येईपर्यंत मला दिसला नाही; आणि त्याला पाहिल्यावरोबर चोराने मला गांठलेले याजबद्दल शंका राहिली नाही. तो म्हणाला, “महाराज, तुम्ही येवढ्या रात्री या रस्त्याने कोणीकडे चाललां?” मी म्हणालो, “मी कोठे जातो, याची चौकशी तुम्ही का करतां?” त्याने माझ्या बोलण्याचा रोख ओळखला, व तो म्हणाला, “महाराज, मी गरीब माणूस आहे. तथापि मी चोर नाही. येथे येवढ्या रात्री माणूस येण्याचा संभव नाही, म्हणून मी तुम्हांठा प्रश्न केला.” त्याला मी तेथें कसा आलों हें वर्तमान सांगितले. आम्ही दोवे बोलत बोलत त्या दिव्याजवळ पोंचलो. तेव्हां दो म्हणाला, “ज्ञाहा आणि गिद्धोर या स्टेशनांच्या दरम्यान हें नवीन स्टेशन बनत आहे पण तें अद्यापि तयार ज्ञाले नाही. आजच स्टेशनमास्तर व एक दोन प्यून आले आहेत. आणली चार-आठ दिवसांत या स्टेशनावर गाड्या उभ्या राहतील असे म्हणतात. आज रात्री येथेच तुम्हास वस्तीस जागा मिळेल. मीं तुम्हाला गांवांत नेले असतें, पण गांव येथून लांब आहे; आणि माझ्याबरोबर येण्यासहि कदाचित् तुम्हाला संशय येईल.” स्टेशनाजवळ पोंचल्यावर मी त्या माणसास एक पैसा देऊ लागलों. पण तो न वेता तो मला म्हणाला, “महाराज, आपला आर्शार्वाद असू द्या. मी अत्यंत गरीब आहे. तथापि आपणापासून

गिद्धोरन्च्या पोस्टमास्तरास पाठविलीं, आणि नंतर सीलोनन्या प्रवासान्च्या विचारास लागले, अबोरीबाबून्च्या म्हणण्याप्रमाणे तुतिकोरीनपर्यंत गाडीने जाऊन पुढे आगचोटीने जावै असा बेत ठरला. पण भाड्याचे पैसे कोठून आणावे ? महाबोधि सभेवा कारभार त्या वेळी चास्वचंद्र बोस या बंगाली गृहस्थांकडे होता. त्यान्च्या हाताखालीं दुसरे एक किंदो बाबू (गौव्याला जसा कुण्ड शब्दाचा कुष्ठ असा अपव्रेश होतो, तसा तो ब्रेगालांत किंदो असा होतो) नांवाचे गृहस्थ होते. चास्वाबूने माझ्या सांगण्यावरून मयेच्या भिक्षुस पत्र तिहिले, कीं, “ तुम्ही पाठविलेला मनुष्य येथे येऊन पौचला. पण पुढे त्याला सीलोनास पाठविण्याची व्यवस्था कशी करावी ? ” भिक्षुकडून उत्तर येईपर्यंत चास्वाबूने माझ्या जेवणाची सोय महाबोधि सभेतकै केली. सभागृहांत पद्धो (हा पद्म शब्दाचा अपव्रेश) म्हणून एक नोकर होता. धर्मपाल जेव्हां कलकत्यास असे, तेव्हां त्याचा तो स्वयंपाक करी व इतर कामेहि करी. पण धर्मपाल येथे नसला म्हणजे समागृहाची ज्ञाडलोट व पत्रे पोस्टां टाकावयाचीं वैरैरे किरकोळ कामेत्याला कारावीं लागत. चास्वाबूने त्याजकडूनच माझ्या जेवणाची तजवीज करविली. या दिवशीं अबोरीबाबू आठ दिवसांची रजा घेऊन काहीं कामानिमित्त आपल्या घरीं गेले.

पंच-सहा दिवसांनी मयेच्या भिक्षुवै उत्तर आले. चास्वाबूस त्याने फार दोष लाविला होता. त्याचे म्हणैं असे होते, कीं, धर्मपालाकडून त्याचीच खर्ची त्याला वेटेवर पौंचत नाहीं; त्याला दुसऱ्याचें कर्ज काढून खर्च भागवावा लागतो. मग एका विद्यार्थिला सीलोनला पाठविण्यास त्याजकडून मदत कशी व्हावी १ याप्रमाणे उत्तर आल्यावर चास्वाबू म्हणाले, “ गयेचा भिक्षु तुम्हांस मदत करू इच्छीत नाही. येथे आमच्याजवळहि काहीं जास्त फंड नाहीं. आम्ही तुम्हास तीन रुपये देऊ. येवढावावरच काय शक्य असेल तें करावे. ” तीन रुपयांनी पुरीपर्यंत जाणे शक्य होते. पुढे भिक्षेवर निर्वाह करीत मद्रासपर्यंत जावै व तेथील महाबोधि सभेने मदत केल्यास आगगाडीने व न केल्यास पायवाटेने तुतिकोरीनपर्यंत प्रवास करावा; व आगचोटीपुरते पैसे कोठून तरी मिळवून सीलोनला जावै असा बेत ठरला. चास्वाबूलाही तो पसंत पडला; आणि त्याने मला मद्रासचे महाबोधि सभेचे सेकेटरी एम्. सिंगारावेलू यांस व धर्मपाल यांस अर्शी दोन पते दिलीं. माझा कोट वैरैरे सामान मीं पढो यास देऊन टाकले. फक्त एक लोटा, दोन धोतरे, दोन बंड्या, एक कांवळ व एक फेटा, एकदौं सामान जवळ ठेवले. पुस्तके चास्वाबून्च्या स्वाधीन करून त्याना सांगितले, कीं, मी सुखरूप सीलोनास पोचलों तर पुस्तके पोस्टांतून पाठवून द्या; नाहीं तर महाबोधि सभेच्या वाचनाल्यांत तीं सामील करा. चास्वाबू सभागृहांत रहात असत त्यांनी एक सम्या दिला. नीलकमल मुकरजी हे गृहस्थ महाबोधि सभेचे ट्रैक्सर होते. त्यांच्या घरीं मी पढो याच्चबरोवर गेलों. त्यांनी एकदम १२ रुपयांचा आंकडा घालता. पण रुपये मजपाशी न देतां दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं आफ्या कारकुनावरोवर महाबोधि सभेत पाठविले. त्यामुळे कलकत्याहून निष्पास मला एक दिवस उशीर ज्ञाला.

निवेदित केली. ती ऐकून ते म्हणाले, “ या उन्हाळ्यान्या दिवसांत मद्रासपर्यंत पायी प्रवास करैं म्हणजे शुद्ध वेडेपणा होय. चास्वाबूसारख्यांची या कार्मी तुम्हांला अनुमति मिळाली याचे मला फार आश्रित वाटते. या कलकत्यासारख्या सधन शहरांत तुग्हाला मद्रासला जाण्यापुरते पैसे मिळू नयेत ही मोळ्या लज्जेची गोष्ट आहे ! ” त्या वेळी नरेंद्रनाथ सेन सभागृहांत मिस आल्बर्स बाईचरोवर गोष्टी करीत बसले होते. अबोरीबाबूंनी त्याना माझी सर्व हकीगत सांगितली. कलकत्याहून मद्रासला जाण्यास सरासरी दहा रुपये लागतात, अशी अबोरीबाबूंनी समजूत होती. नरेंद्रनाथ बाबूंनी जेव्हां त्याना मद्रासला जाण्यास किती खर्च येतो असें विचारले, तेव्हां ते म्हणाले, “ सरासरी दहा रुपये खर्च येतो. पैकीं तीन रुपये महाबोधि सभेकडून त्याला मिळाले आहेत. आतां अवघे सात रुपये पाहिजे आहेत. ” नरेंद्रबाबू म्हणाले, “ एवढेच असेल तर सात रुपये मी देतो. मात्र स्टेशनावर जाऊन तुम्ही स्वतः तिकीट काढून त्याला गाडीत बसविण्याची हमी घेतली पाहिजे. ” अबोरीबाबू म्हणाले, “ उद्यां मी स्टेशनावर जाऊन मद्रासाचै भाडे पाय याची नीट नौकरी करून येतो, व मग आपणास काय तें नक्की कळवितो. ”

दुसऱ्या दिवशीं आफिसांतून येताना अबोरीबाबूंनी सर्व माहिती आणली. मद्रासचे भाडे तेरा रुपये आणि काही आणे होते, व थेट कोलंबोचे भाडे बाबीस रुपयांत काहीं आणे कमी होते. तेव्हां अबोरीबाबू मला म्हणाले, “ नरेंद्रबाबूंनी जरी सात रुपये दिले, तरी मद्रासला जाण्यास आणली तीन-चार रुपये पाहिजेतच. त्याच्यापेक्षां येथेल्या येंय पंचवीस रुपये गोळा केले असतां तुहाला एकदम कोलंबोस जातां येईल. दुसरे काहीं श्रीमंत लोक महाबोधि सभेचे मैंवर आहेत, त्यांस विचारून पाहू. त्यांनी जर मदत केली नाहीं, तर मी तुम्हास ओल्लखीच्या काहीं गृहस्थांकडे नेईन. ते तुम्हांस लात्रीने मदत करतील. पुनः मद्रासेस थाचनेचा प्रसंग न येतां तुम्ही कोलंबोस जावै हें उत्तम. ” नंतर अबोरी-बाबूंनी स्वतःच्या सहीने एक इंग्रजी विनंतिपत्र काढले. त्यांत त्यांनी मला कोलंबोस जाण्यास एकदर खर्च २५ रुपये पाहिजे आहे, अशा अर्थाचा मजकूर लिहिला होता. विनंतिपत्राच्या खाली महाबोधि सभेकडून तीन रुपये मिळाल्याचा निर्देश केला होता; व नरेंद्रनाथ सेन यांचा सात रुपयांचा आंकडा घालून दोन रुपये तेव्हांच देऊन टाकले. दुसरे दोधे सिंहली व्यापारी महाबोधि सभागृहांत रहात असत त्यांनी एक सम्या दिला. नीलकमल मुकरजी हे गृहस्थ महाबोधि सभेचे ट्रैक्सर होते. त्यांच्या घरीं मी पढो याच्चबरोवर गेलों. त्यांनी एकदम १२ रुपयांचा आंकडा घालता. पण रुपये मजपाशी न देतां दुसऱ्या दिवशीं संध्याकाळीं आफ्या कारकुनावरोवर महाबोधि सभेत पाठविले. त्यामुळे कलकत्याहून निष्पास मला एक दिवस उशीर ज्ञाला.

सीलोनास प्रस्थान

अबोरीबाबूंनी पंचवीस रुपयांची वर्गणी गोळा ज्ञाल्यावर माझ्या पाथेयासाठी एक

हा सगळा बेत ठरून चास्वाबू आपल्या घरीं गेल्यावर अबोरीबाबू मांवाहून परत आले. सीलोनला जाण्यासंबंधाने त्यांनी प्रश्न विचारत्यावर मीं घडलेली सर्व हकीगत त्यांना

बिस्किटांचा डबा आणला. महाबोधि सभेच्या पुस्तकालयात ठेवलेली माझी पुस्तके व तो डबा एकत्र बांधून मीं एक गांठेडे तयार केले. चास्वावूकडून एक धर्मपालाला, व दुसरे मद्रासचे एम. सिंगारावेलू यांना अशीं दोन पर्वं घेतलीं. मद्रासेस उतराण्याचा बेत नक्की ठरला नव्हता तथापि ब्रोबर पत्र असलेले बरें, अशा अर्थात् चास्वावूचे पूर्वी दिलेले पत्र परत करून नवीन पत्र घेतले. यांत पैशाची गोष्ट नव्हती. जरुर पडल्यास मार्गांतील अडचणीसंवेदनाने माहिती वौरे पुरवून मला मदत करावी, असें लिहिले होतें. याशिवाय अबोरीचावूनी धर्मपालास आणाऱ्या एक पत्र विले होतें. दुसऱ्या दिवशीं म्हणजे ता. १५ मार्च १९०२ रोजीं अबोरीचावूबूरोबर हावरा स्टेशनावर आलों. आबोरीचावूनी एकदम कोळंबोर्चे तिकीट काढून टिले, व मला गार्डींत बसवून ते माशारे गेले.

रविवार ता. १६ मार्च १९०२ रोजीं अकरा-बाराच्या दरम्यान मी मद्रासला पोंचलों. येथे वैच्यापूर्वीच, तुतिकोरीन येथे कलकत्याहून आलेया मंडळीस क्वारंटाईनमध्ये ठेवतात, अशी बातमी गार्डींत एका गृहस्थाकडून समजली. माझ्याजवळ सारा ढीड रुपया होता. दहा दिवस क्वारंटाईनमध्ये पडलों, तर भुकेने मरण्याची पाळी यावयाची. तेव्हां मीं असा विचार केला, कीं, मद्रासेम्हून येट पुढे न जाऊ येथे एक दिवस सुक्काम कागवा, व एम. सिंगारावेलू यांची भेट घेऊन क्वारंटाईनमधून पार पडण्याचा कांहीं उपाय असल्यास पहावा. त्याप्रमाणे मी मद्रासला उतरलों, व मोठ्या कष्टाने सिंगारावेलूचे घर शोधून काढले. यांनी पत्र वाचून माझे आदरातिथ्य चांगले केले. स्नान वैरे करून त्यांच्या बरीं मीं भोजन केले. परंतु आमचा सर्व व्यवहार खुणेने चालला होता. मला इंग्रजी येत नव्हतें, व सिंगारावेलूना हिंटी भाषा अवगत नव्हती. माझे जेवण झाल्यावर कांहीं वेळाने, यांचा भाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता, तो बरीं आला. याला हिंदी बोलावां येत असे. त्याने सिंगारावेलूस माझे काय म्हणणे होते तें कळवले. एक तर मला क्वारंटाईनमध्ये पडल्यावांचून सीलोनला जावयास पाहिजे होतें; किंवा क्वारंटाईनमध्ये राहण्याची पाळी आली तर तितक्या दिवसांचा जेवणखर्च पाहिजे होता. तुतिकोरीन येथे मुदलियार आडनंवाचे एक सिंगारावेलूचे मित्र त्या वेळी हेथ्य आफिसर होते. त्यांना सिंगारावेलूने मला क्वारंटाईनमधून लवकर मुक्त करण्यासाठीं एक पत्र दिले; व आपल्या भावाकडून मला यांनी असें सांगितले, कीं यदकदाचित् क्वारंटाईनमध्ये राहण्याचा प्रसंग आला, तर तुतिकोरीनहून तार करावी म्हणजे माझ्या जेवणाच्या खर्चांपुरते वैसे पाठवून देण्यांत येतील.

संध्याकाळीं पांच-सहाच्या दरम्यान तुतिकोरीन मेल निघत असे. पण माझे तिकीट पसेजरचे होतें. तथापि दूरचा प्रवास मेलने देखील करतां येतो असा एक कायदा असल्याची सिंगारावेलूच्या भावास माहिती होती. तो मला म्हणाला, “ तुगंला मेल फार सोयवार आहे. आम्ही आतांच्या आतां स्टेशनावर जाऊन चौकशी करू, व तुम्हांस मेलने जाऊ आले, तर तुम्ही आजच्याच गाडीनें जा.” आम्ही दोधे एक टांगा करून चार वाजण्याच्या सुमारास स्टेशनावर गेलों. भेल्ला फार उशीर होता. सिंगारावेलूच्या

भावाने परिश्रमाअंतीं असा शोध लावला, कीं, कलकत्याहून एकदम कोळंबोर्चे तिकीट काढले असतां बाटेल त्या ट्रेनने प्रवास करतां येतो. त्याप्रमाणे मला त्यांनी मेल गार्डींत बसवून त्यांच्या ओळखीच्या एका गृहस्थाला माझी काळजी घेण्यासंबंधाने सांगून माझा निरोप घेतला; व मीं त्याचे फार आभार मानले.

गाडी शंभर सव्वाईं मैल गेली नसेल इतक्यांत माझ्यामाणे तिकीट कलेक्टरांचा तगादा लागला. एवाच्या तिकीट कलेक्टराने यावे, माझे तिकीट पहावे, व मला खालीं उतरावयास सांगावे; नंतर मला तामिळ भाषेत किंवा इंग्रजी भाषेत कांहीं प्रश्न विचारावे; आणि मला या दोहीं भाषा ग्रीक किंवा ल्याटिन भाषांइतक्याच अवगत आहेत असें समजून आल्यावर गाडी सुरु होण्याच्या सुमारास ‘ पो पो पो ’ (पो म्हणजे तामिळ भाषेत जा. पण हा अर्थ त्या वेळी मला ठाऊक नव्हता.) म्हणत सुटावै. परंतु या पोपोचा अर्थ काय हें न कल्यासुले पहिल्यापहिल्याने आदचर्यसुदेने पी इकडेतिकडे बघत उमा राही! एका टिकार्णीं तर स्टेशनमास्तरानें कीं त्याच्या असिस्टन्टने पो पो करीत मला स्वतः गाडीच्या डब्बाशीं आणून दार उघडून आंत ढकलले, व दार बंद केले. इतक्यांत गाडी सुरु झाली. दुसऱ्या दिवशीं सकाळीं जै माझ्या हातून तिकीट गेले, तें मला तुतिकोरीनला उतरल्यावर मिळाले. तेथील तिकीट कलेक्टर मजाशीं दोन अडीच रुपये जास्त मागूं लागला. पण मला त्याची भाषा समजेना, व त्याला माझी समजेना. शेवटीं तेथे एक तंजावरकडील देशस्थ ब्राह्मण मेटला. त्याला साधारण मराठी बोलता येत होते. मीं त्याला इत्यंभूत वर्तमान सांगितले. मद्रासेस खुद स्टेशनमास्तराची या गार्डींत बसण्यास मला परवानगी मिळाली असतां आतां मजकूल जास्त वैसे घेण्यांत येतात हें कसे? असा मीं त्याला प्रश्न केला. त्याने रवेचे नियम दाखवून तिकीट कलेक्टरची समजूत घातली; व तो म्हणाला, “ या लोकांना रेल्वेने नियमदेखील माहीत नाहीत. मीं येथे नसतों, तर तुम्हास विनाकारण त्रास झाला असता! ” माझी एकदाची स्टेशनांतून सुक्तता झाली. परंतु बाहेर निषाल्यावरोबर मला हेथ्य ऑफिसर डॉ. मुदलियार यांनी गांठले. यांनी मीं तुतिकोरीन येथे कोणत्या टिकार्णी राहणार इत्यादि चौकशी केली. पण कोठे राहणार हें मलाच माहीत नव्हते. तेव्हां मीं त्यांना सिंगारावेलूचे पत्र दिले. त्यावरून माझा सर्व वृत्तान्त त्यांना समजला असावा. त्यांनी आपल्या कारकुनावरोबर मला एका खाणावळींत पाठविले; व ‘ साधल्यास उद्यांच तुमची येथून रवानगी करू ’, असें आपल्या कारकुनाकडून (याला हिंदी भाषा येत होती.) मला सांगितले.

डॉ. मुदलियार यांनी नेमणूक मद्रास सरकारकडून होती. परंतु सीलोनला जाप्याचा पास देणे त्यांच्या हातीं नव्हते. सीलोन गव्हर्मेंटच्या मार्फत एक युरेजियन डॉक्टर तुतिकोरीन येथे टेवण्यांत आला होता, व तो डॉ. मुदलियार यांनी परवानगी दिल्यावर तपासून सीलोनला जाप्यास पास देत असे. दुसऱ्या दिवशीं मीं डॉ. मुदलियारच्या कारकुनास मेढून पासाची गोष्ट विचारली. परंतु तो मजबवल आठ आणे वक्षीस मागूं लागला. मीं

एक आणादेशील देण्यास कबूल नव्हतो. अर्थात् तो दिवस तुतिकोरीन येथेच काढावा लागला. दुसऱ्या दिवशी पुनः डॉ. मुरलियार यांना भेटलो. मला पाहिल्यावरोवर त्यांना मोठा अचंचा बाटला. इंग्रजीत ते काय बोलले हें मला समजले नाही. त्यांचा कारकून आठ आणे मागतो; व ते दिल्याशिवाय तो मला जाऊ देत नाही असें मीं त्यांना हिंदी भाषेत सांगितले. शिवाय 'एट आनाज' हे शब्द कसेबसे इंग्रजीत उच्चारले. त्यांना माझ्या म्हण-प्याचा मथितार्थ समजला, तेव्हां त्यांनी दुसऱ्या एका कारकूनास माझी व्यवस्था करण्यास सांगितले. परंतु त्या दिवशी पास मिळणे शक्य नव्हते. शेवटी ता. २० मार्च १९०२ रोजी मला पास मिळाला; व त्याच दिवशी संध्याकाळी कोलंबोस जाण्यास निघालो. आग-बोटीत तामिळ कुटींची फारच गडी झाली होती. पण तुफान नसल्यामुळे व रात्री उपाशीच राहिल्यामुळे मला फार त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मचव्यांनून आग्हा उतारू लोकांस कोलंबो बंदरावर उतरविण्यांत आले.

धर्मपाल शेवटी भेटले

धर्मपालाम दिलेल्या फ्रावरील पत्ता दाखवीत पुष्कळ गळवा फिरल्यो, एकदोनदां ग्राम गाडीत बसलो, व एकदाचा धर्मपालाच्या बिन्हाडाचा थांग लावला. त्या वेळी धर्मपाल आपल्या बडिलांच्या बरी राहत नसे. बडिलांच्या दुकानाशेजारीं एका खोलींत राहत असे. कपाळशूलाच्या वेदनेने तो आजागी होता. त्याची भेट घेऊन मी चारखाबूचे व अबोरी-बाबूचे अशी दोन्ही पत्रे त्याला दिली, व सीलोनला येण्याचे कारण काय हें हिंदी भाषेत योडक्यांत सांगितले. परंतु भाषणापेक्षा फ्रांतील मजकुरावरूनच माझ्या येण्याच्या कारणाचा त्याला विशेष बोध झाला असावा. त्याने खुणेनेच मला खान वैरे करण्यास सांगितले. त्याच्या नोकगशीहि सर्व व्यवहार खुणेनेच चालला होता.

धर्मपालाच्या नोकराने माझ्यासाठी एक पाव व एक नुकताच उघडलेला विलायती लोण्याचा डबा टेकलावर ठेवला. दुपारचे दोन वाजू गेले असल्यामुळे या वेळी दुसरे कांही मिळणे शक्य नव्हते. पावांची मला ओळख होती; परंतु लोण्याचा डबा व त्यांतील पिंवळ्या रंगाचे लोणी यापूर्वी माझ्या पावाप्यांत आले नव्हते. मला बाटले, ही एक प्रकारची विलायती मिठाई असावी. मीं सरासरी अर्धा डबा संपविला. धर्मपालाच्या नोकरास माझ्या अडाणीकाणाचा चमत्कार बाटला असल्यास नवल नाही. तथापि त्याने माझा कोण-त्याहि रीतीने अनादर केला नाही. परंतु संध्याकाळी पुनः पाव ठेवतांना त्यावरोवर एका काचेच्या सुंदर भांड्यांत थोडे लोणी धादून तें मजपुढे केले. तेव्हां माझे अशान माझ्या लक्ष्यांत आले. हा मिठाईसारखा लाण्याचा पदार्थ नसून याचा उपयोग तुपाप्रमाणे होत असावा असें मीं अनुमान केले व धर्मपालाच्या नोकरास पावावर त्या पदार्थाचा प्रयोग कसा करतात तें खुणेने विचारले. त्याने तें चहाचे दोन चमचे लोणी पावांच्या सर्व तुकड्यांस सुरीने लात्रून दाखविले. तेव्हांपासून पाव आणि लोणी याचे प्रमाण काय असावै याची मला नीट माहिती झाली.

१२.

विद्योदय विद्यालय

इ सन १९०५ मध्ये जेव्हां फ्रांसिस्क दी आल्मेद हा पोर्टुगीज सरदार सिहळ-द्वीपाच्या किनाऱ्यावर उतरला, तेव्हां त्या द्वीपाची राजसत्ता सात निरनिराळ्या राजां-मध्ये बांटली गेली होती. १९१७ मध्ये गोव्याच्या गव्हर्नर जनरलने कोट्टा येथील राजाच्या परवानगीने कोलंबो येथे एक किला बांधला. त्या वेळेपासून पोर्टुगीजांनी हल्कवळू एक एक पाऊळ पुढे टाकून पंचवीस-तीस वर्षांत समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश आपल्या ताब्यांत आणिला. पोर्टुगीज लोक मुसलमानांप्रमाणे धर्मविडे होते हें सर्वविश्रुत आहे. त्यांनी आपली राजसत्ता कायम करण्याची खटपट न करता रोमन क्याथोलिक धर्माचा सामोपचाराने आणि जबरदस्तीने आपल्या ताब्यांतील मुलखांत प्रसार करण्याचा एकसारखा सपाटा चालविला. सीलोनांतील आपल्या अंमलाखालर्या प्रदेशांत त्यांनी असा एक कायदा केला होता, की, ज्यांची लाने क्याथोलिक धर्मप्रमाणे झालीं नसतील त्यांच्या संतीस त्यांचे कायदेशीर वारस समजाप्यांत येणार नाही. सिहळी बौद्धांमध्ये जातिभेदाचे वंड हिंदू लोकांद्वारा माजले नसल्यामुळे या कायद्याचा परिणाम असा झाला, की, कित्येक गृहस्थ जरी बौद्ध धर्माला मानीत असत, तरी आपल्या संततीला वारसाचे हक्क मिळावे या उद्देशाने रोमन क्याथोलिक पाद्रीकडून ते आपला लग्नविधि करवीत, व आपलीं लाने चर्चाच्या वर्हीत नोदवीत. याप्रमाणे आसपासच्या प्रदेशांत जरी रोमन क्याथोलिक पंथाचीं पांऱमुळे खोल गेलीं नाहीत, तरी कोलंबोसागर्या पोर्टुगीज वस्तीच्या टिकाणी बौद्ध मिळूनै दर्शन दुर्लभ होऊन गेले.

पोर्टुगीजांच्या कारकीदींत सीलोनांत रोमन क्याथोलिक पंथाचा प्रसार करण्याचा सेंट फ्रांसिस्क झेवियरच्या मागोमाग ज्यांनी जिवापाड मेहनत केली ते फादर जुजे वास, ^{१९} हे,

१९ याचे संपूर्ण नाव जोडेफ कायतान व्हाज असून, त्यांचा जन्म १८५१ मध्ये धर्मानंदांच्या गावीच झाला होता. २१ व्या वर्षी आपले शिक्षण संपवून ते पाद्री झाले काही काळ भारतात धर्मप्रसाराचे काम केल्यावर ते सीलोनास गेले. तेथे त्यांनी तेवीस वर्षे धर्म-प्रसाराचे कार्य फार उत्तम रीत्या केल्यामुळे, त्यांचा 'दुसरा झेवियर' असा गैरवाने उल्लेख केलेला त्या वेळेच्या लिखणातून आढळून येतो. त्यांनी सीलोनमधील औषधोपयोगी वनस्पतीवर सिहळी भाषेत एक ग्रंथ लिहिला होता, अशी माहिती मिळते. ते सीलोनमध्येच वारले,

मी ज्या गांवीं जन्मलों त्याच गांवीं जन्मले होते. गोव्यांत रोमन क्याथोलिक पंथाचा उत्तम अभ्यास करून धर्म-प्रसारार्थ ते सीलोनला गेले. परंतु ज्या धर्माचा उच्छेद करण्यासाठी त्यांनी इतकी मेहनत केली, भयंकर संकटे सोसांही, त्याच धर्माचा अभ्यास करण्यासाठी विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गांवचा एक तसुग होतकरू अतोनात कलेश सहन करून सीलोनला जाईल, हें त्या वेळी त्यांच्या स्वप्नी तरी आले असेल काय ! काळ-चक्राची गति विलक्षण आहे सेंट डेवियर आणि फादर जुजे वास यांसारख्या थोर पुस्तकांनी ज्या धर्माचा उच्छेद मांडला होता, त्याला अनुसरारे भाविक लोक खुद यूरोप खंडात नियंत्रू लागेत आहेत; आणि ज्या धर्माचा प्रभास करण्यासाठी बरील साखु पुरुषांनी जिवापाड मेहनत केली, त्याचा इतलीसारख्या माथदेशांतच लोप होत चालला आहे ! आजना फान्म आणि पोर्टुगाल या देशांत रोमन क्याथोलिक पंथाला किंती महस्त राहिले आहे, हें सांगण्याची तरी येणे गरज नाही !

इ. स. १६०८ या वर्षी पोर्टुगाल लोकांच्या ताब्यांतील सिंहलद्वीपांतील सर्वे मुद्रूव डच लोकांच्या ताब्यांत गेला. पोर्टुगालांमारखे डच धर्मवेडे नव्हते. क्यांडी येथील सिंहली राजांनी आणि इतर सरदारांशी तह करून आपला व्यापार वाढविण्याच्या ते खटपटांस लागले. त्यांच्या हातून कोणत्याहि खिस्ती धर्मपंथाला उत्तेजन मिळाले नाही. तथापि कोलंबोमारख्या ठिकाणी रोमन क्याथोलिकांचे वर्चस्व कायम राहिले. इ. स. १७९० या वर्षी डचांचा आणि इंग्रजांचा युरोपमध्ये बेबनाव झाला. त्याचा परिणाम असा झाला, की, इंग्रजांनी डचांच्या सिंहली मुलाखावर स्वारी करून तो सर्वे इ. स. १७९६ साली कावीज केला. पुढे क्यांडी येथाऱ्या श्रीविक्रमराजसिंह राजांचे आणि इंग्रजांचे वांकडे आले. १८०३ साली इंग्रजांनी कवंडीवर स्वारी केली; परंतु डॉगराड प्रदेशांनुन चाल करून जावै लागल्या-मुळे त्यांच्या भैन्यांचे अतोनात नुकसान झाले, व या स्वारींत त्यांना जय मिळाला नाही. सन १८१५ साली एका प्रधानाचे आणि विक्रमराजसिंहाचे भांडण झाले. त्याला कांही कामानिमित्त दुसरीकडे पाठवून राजाने त्याच्या बायकोला आणि मुलांला ठार मारले. विक्रमराजसिंह हा आमच्या शेवटच्या बाजीरावासारख्याच मूळे आणि कूर होता. तथापि त्याला राज्यपदावर अभिषिक्त केल्यामुळे लोकांनी त्याची अनेक दुष्ट कर्मे सहन केली. परंतु त्याच्या या शेवटच्या कृत्याचा त्याच्या सरदारांना फार राग आला. त्यानी त्या प्रधानांमार्फत इंग्रजांशी गुप्त तह केला, व १८१५ साली त्यांना क्यांडीस बोलावून नेऊन आपल्या निर्दय राजाला पकडून त्याच्या हवाली केले. इंग्रजांनी विक्रमराजसिंहाला मद्रास इलाख्यांत कोठेंसे नेऊन ठेविले; व त्याचा मुद्रूव आपल्या राज्यास जोडिला.

याप्रमाणे अनायासे सर्वे सिंहलद्वीपाचा राजसत्ता इंग्रजांना लाभली व दोन हजार वर्षांपासून चालत आलेली, सिंहलराजपरंपरा नष्ट झाली ! त्यांतल्या त्यांत एक समाधानाची गोष्ट बहून आली. इ. स. १८१०, सालच्या मार्च महिन्याच्या दुसऱ्यांत तारखेस विक्रमराजसिंहाच्या सरदारांवरोबर इंग्रज सरकारानें जो तह केला, त्यांत बौद्ध धर्माला इंग्रजी अंमलदारांपासून कोणत्याहि प्रकारे घक्का पोंचतां कामा नये, असे एक कलम होते, व

ते व्यापारी स्वभावामुळे इंग्रजांना सहज पावतां आले. त्यांनी बौद्ध विहारांना पूर्वीच्या राजांनी दिलेली इनामे कायम केली; व उत्सवादिकांत व्यव्यय येंके ठिला नाही. पण बौद्ध धर्म नास्तिक असून तो कुचकामाचा आहे ही कल्पना बहुतेक ब्रिटिश अंमलदारांच्या डोक्यांत कायम राहिल्यामुळे बौद्ध धर्माचें ज्ञान सपादण्याची इच्छा कोणाल्याहि झाली नाही.

जार्ज टर्नरसारख्या शोधक इंग्रजी पंडितांनी आपल्या टाकांचे बौद्ध धर्मविषयीं अज्ञान फार वेळ टिकून डिले नाही. सिंहलद्वीपाची सर्व राजसत्ता इंग्रजी सरकाराच्या ताब्धवात आत्यापासून पन्नास वर्षांच्या आंतंच पालि भाषेतील ब्रज्याच ग्रंथांची इंग्रजी भाषेत भाषांतरै झाली; व त्यामुळे बौद्ध धर्म निवळ टाकाऊ भावे ही कल्पना नष्टप्राय होत चालली. गौतम बुद्धाच्या उपदेशांत पुष्टकच ग्राहांश आहे अशी त्या काळाच्या किंत्येक उदार ब्रिटिश अंमलदारांची समजूत होऊन त्यांनी बौद्ध ग्रंथांच्या अभ्यासाला यथाशक्ति उत्तेजन दिले. सर मयुक्मार स्थामी, जेम्स दा. आविम, रेवरड गोजणे इत्यादि पंडितांनी एकोणि व्याप्य शनकाच्या उत्तरांवीत इंग्रजी भाषेच्या द्वारे बौद्ध धर्मांनी भाषांतररूपानें जी पुष्टकशी माहिती प्रसिद्ध केली, ती सीलोनांतील ब्रिटिश मुत्सद्यांच्या उदार धोरणाचें फळ समजले पाहिजे.

सुमंगलाचार्याचा विहार

या सर्व गोंडीचा खुद बौद्ध लोकांवर कार चांगला परिणाम झाला. कोंडबोनारख्या ठिकाणी आपण बौद्ध आहों असे म्हणण्यास कोणी धजत नसे; तेंयेच आतां बौद्ध विहार स्थापन होऊन लागले. फेर्नाद, सिल्वा इत्यादि पोर्टुगीज नंवें जरी कायम होती, तरी पुष्टक सुधिक्षित व वजनदार लोक आपण बौद्ध आहोत हैं उष्डपॉं कबूल करण्यास डगप्रोनातसे झाले. कोंडबोमध्ये जे नवीन विहार स्थापन झाले त्या सर्वीत मालिगाकंद येये श्री-सुमंगलाचार्यांनी स्थापन केलेला विहार श्रेष्ठ होय. यालाच सर्वां विद्योदय विद्यालय असे म्हणतात. इतर विहारांप्रमाणे केवळ बुद्धाच्या मूर्तीची आणि बुद्ध ज्या वृक्षानांली बरळा होता त्याच्या बीजापासून झालेल्या पिंपळाच्या झाडांची पूजा करण्यासाठी व गृहस्थांना आशीर्वाद देण्यामाटी विद्योदय विद्यालयाची स्थापना झाली नव्हती. येये भिक्षुना आणि गृहस्थाना पालि आणि संम्भृत भाषेचें शिक्षण देण्यांत येत आहे, व त्यामुळे सिंहलद्वीपांतील अव्यंत आळशी झालेल्या भिक्षुवर्गांत धर्मज्ञानाचा अत्यावकाशांतर चांगला प्रसार झाला आहे.

विद्योदय विद्यालयाचे संस्थापक श्रीसुमंगलाचार्य हे गाल्ले शहराजवळ हिक्कडुवे या गांवी जन्मले. सर्व भावंडांत ते अशक्त असल्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना संसारास निरुपयोगी ठगवून लहानपणीच बौद्ध विहारांत नेऊन श्रापणेराचा दीक्षा दिली. त्या काळी ज्या मुनासंवंधानें विशेष आशा बाबत नसे त्याला त्यांनी आईचापै विहारांत एखाद्या भिक्षुच्या स्वाधीन करीत. त्यानें तेंये भिक्षुभावानें आजन्म गाहून विहाराच्या उत्पन्नावर खुशाल पोट भरावें, असा परिपाठ असे. श्रीसुमंगल या नियमाला अपवाद होत. शरीरप्रकृति

नाजूक असतां, व आपल्या विहारांत कोणी विद्वान् भिक्षु नसतां, त्यांनी स्वतःच्या हिमरी-बर पालि आणि संस्कृत भाषांचा अभ्यास केला. हिंदुस्तानांतून कोणी विद्वान् ब्राह्मण आला आहे, असे वर्तमान त्यांना समजल्यावरोबर त्याची गांठ हेऊन मोळ्या आर्जवाने त्याजपार्श्वी असलेली विद्या ग्रहण करावी, असा त्यांनी कम चालविला. विनयादि पालिंग्रंथांचे त्यांनी स्वतः अध्ययन केले, हे ग्रंथ त्यांना इतके उत्तम येत असत, की, वाटेल तो प्रश्न विचारला, तरी त्याचे उत्तर देण्यास ते तयार असत. एकदा मी त्यांच्याजवळ असतांना त्यांचे एक प्रमुख शिष्य व विद्योदय कॉलेजांतील आचार्य तेथें येऊन त्यांनी त्यांना विनयासंबंधाने एक विकट प्रश्न विचारला. त्यांनी त्या प्रश्नाचे तेव्हांच उत्तर दिले, व जवळच एका टेब्लावर पडलेल्या भल्या मोळ्या ताडफत्री पुस्तकाकडे हात करून ते म्हणाले, “या पुस्तकाची अमक्या अक्षरार्थेत (ताडपत्र-पुस्तकावर एक दोन असे आकडे न लिहितां क, का, कि, की अशा बारावडीच्या सर्व अक्षरांनी त्याची गणना करण्याची विहाराट आहे.) पाने चाला. ” त्यांच्या शिष्याने तेवढी पाने चाळव्यावर ते म्हणाले, “सुमारे अमक्या ओळीमध्ये मी सांगतों या प्रश्नाचा खुलासा केला आहे.” त्यांचा हा विनयांग्रंथाचा परिचय पाहून मी चकित होऊन गेलों !

विद्योदय विद्यालयाच्या स्थापनेनंतर थोडक्याच वर्षांनी कर्नल ऑल्काट व मॅडम ब्राह्मणाटस्की आपल्या थियासोफीच्या प्रसारासाठी सीलोनला आली. तेथें कर्नल ऑल्काट यांनी प्रसिद्धपणे श्रीसुमंगलाचार्यांकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, व ते सिंहली बौद्धांच्या उन्नतीसाठी अविश्रांत मेहनत करू लागले. सर्ध्या ज्या शैकळीं प्राथमिक शिक्षणाच्या शाळा बौद्ध लोकांनी चालविल्या आहेत त्या कर्नल ऑल्काट यांच्याच श्रमाचे फळ होय. कर्नल ऑल्काट सीलोनाहून मद्रासेस येऊन त्यांनी तेथेच आपले मुख्य ठाणे केले. सन १८९१ साली त्यांच्या सांगण्यावस्तुन दोन क्यारोलीस या नंवाच्या प्रसिद्ध सिंहली व्यापाच्याचे चिरंजीव श्री. धर्मपाल हे हिंदुस्तानांत आले, व बुद्धगयेच्या बौद्ध मंदिराची अत्यंत शोक्तीय स्थिती पाहून त्याच्या सुधारणेसाठी त्यांनी एक सभा स्थापन केली. कलकत्त्याला ज्या समेत मला आश्रय दिला तीच ही महात्रोधि सभा होय. या समेते अध्यक्ष श्रीसुमंगलाचार्यच होते; व श्री. धर्मपाल जनरल सेक्रेटरी होते. महात्रोधि समेते काय कामगिरी बजावली, व सभेच्या कायीचा हिंदु लोकांवर काय परिणाम झाला, याचा विचार करण्याचे हे स्थळ नव्हे. आमच्या वाचकांना विद्योदय विद्यालयाची आणि त्याच्या संस्थापकांची वर दिलेली सध्यां पुरे आहे. मी आतां मुख्य विषयाकडे बळतों.

धर्मपाल कपाळशूलाच्या वेदनेने आजारी होते, हे मागील प्रकरणांत सांगितलेच आहे. तेव्हां मजबरोबर विद्योदय विद्यालयांत येणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी अनवरतन नंवाच्या तश्ण मनुष्यावरोबर त्या दिवशीं संध्याकाळीं मला श्रीसुमंगलाचार्यांना भेटण्यास पाठविले. अनवरतन याने कलकत्त्याहून धर्मपाल यांस आलेली माझ्यासंबंधाची दोन शिफारसपत्रे आचार्यांना वाचून दाखविली. नंतर आचार्यांनी मला संस्कृत भाषेत कांहीं प्रश्न विचारले. मजकडून मिळालेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले असावै. त्यांनी आपल्या विहारांत

येऊन राहिल्यास जेवणावाणाची सर्व सोय आपण करू, असे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशीं मी विद्योदय विद्यालयांत राहण्यास गेलो. तेथें बौद्धमंदिराच्या मागळ्या ब्राजूस एक खोली होती, ती दुरुस्त करून मला राहण्यासाठी देण्यांत आली.

त्या दिवशीं आमच्या आचार्यांच्या (राहण्याची जागा) मागळ्या पडवींत मला एका चिनीमातीच्या बर्शीतून जेवण देण्यांत आले. मातीच्या बर्शीत जेवण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे त्या जेवणाकडे पाहिल्यावरोबर माझ्या अंगावर शाहरे उमे राहिले. त्या वेळी बुद्धानें राजगृह नगरीत पहिल्याच दिवशीं नानाविध भिक्षेंचे ग्रहण करते वेळी जो आपल्या मनाला बोघ केला त्याची मला आठवण झाली. मी माझ्या मनाशी म्हणालो, “राजकुलांत उत्तम झालेल्या सिद्धार्थ कुमाराला महारावंभारांचे अन्न ग्रहण करनवेळी आपल्या मनाचे दमन करणे शक्य झाले, आणि त्याच्याच धर्म-मार्गाचा अभ्यास करण्यासाठी मी येथे आली असतां माझ्या आश्रयदात्यांनी दिलेल्या अन्नाचा मला बीट यावा हें ठीक नाही.” मोठे आत्मसंयमन करून मीं तें अन्न खाल्ले. दिवसेंदिवस असलें अन्न खाणे माझ्या अंगवळणीं पडलें व माझ्यासाठी उत्तरोत्तर विशेष तरतुदहि ठेवण्यांत येऊ लागली.

सिंहली लोक आमच्या गोमांतकस्थ बांधवांप्रमाणेच सकाळी पेज जेवीत असतात; व भाजीपालायमध्ये नागळाचा फार उपयोग करितात. परंतु त्यांच्यांत एक विशेष प्रकार आहे. तो हा, की, ते भात, पेज आणि गोड पदार्थ खेरीज करून इतर पदार्थांत बाळलेल्या माशांचे तुकडे घालतात. या तुकड्यांना ‘अंबलकाडा’ असे म्हणतात. माझ्यासाठी वरण वैरे मरस्यमांसविरहित पदार्थ, लोकांनी मिक्कूळा दान देण्यासाठी आणलेल्या पदार्थांतून, निराळे काढून ठेवीत असत. पण त्या सर्वीत अंबलकाडा असल्यामुळे मला त्यांचे आगाऊ पृथक्करण करावै लागे. असे असतां एकादे वेळी नुकून अंबलकाडा तोंडांत जाई, आणि

सांडू कंधचिदुचितैः पिच्छुमंदपत्रै-
रास्यान्तरालगतमाश्रदलं त्रदीयः ।
दासेरकः सपदि संवलितं निषादै-
दिंग्रु पुरा पतगरादिव निंजगार । *

या माघ कवीच्या श्लोकाची आठवण होऊन म इ॥ तोंडांतील घांस मला टाकून याचा लागे! पण हल्लहल्ल सर्व घांस बाहेर न टाकतां तेवढा अंबलकाडा टाकून देण्याची मला संवय झाली.

* “ पूर्वीं गरुडानें निषादांचे भक्षण करण्यास आरंभ केला असतां त्यांत एक ब्राह्मण सांपडला व त्यामुळे गरुडाला आपला सर्व घांस ओकून टाकावा लागला! त्याप्रमाणे उंट निंजाचा भावडता पाला यात असतां मध्येच त्याला एक आंब्याचे मृदु पान सांपडले व त्यामुळे त्याने सर्व घांस बाहेर टाकला! ”

दुसऱ्या दिवशी म्हणजे ता. २३ मार्च १९०२ या दिवशी काल्युन पौर्णिमेचा उपोसथ होता. विस्तीर्णे लोकांत जसा रविवारचा दिवस पवित्र समजतात; किंवा हिंदु लोक जसे एकादशीला पवित्र समजतात, तसे बौद्ध लोक उपोसथाच्या दिवसाला पवित्र मानतात. दोन्ही पक्षांतील अष्टमी, कृष्ण चतुर्दशी आणि पौर्णिमा असे महिन्यांतून उपोसथाचे चार दिवस असतात. पण या सर्वोत्तम पौर्णिमेलाच विशेष महत्त्व देण्यात येते. याचे कारण बुद्ध भगवान् याच दिवशी बुद्ध झाला, याच दिवशी काशी येथे त्यानें आपल्या धर्मचा प्रथमतः उपदेश केला, व याच दिवशी त्याचें कुशिनारा येथें महापरिनिर्वाण (देहावसान) झाले, हें असावें. कांहीं का असेना, पौर्णिमेच्या दिवशी विहारामध्ये पुष्कळ बौद्ध उपासक जमून धर्मवित्तनांत काळ बालवात असतात. मला ही गोष्ट माहीत नव्हती. मला वर सांगितलेल्या दिवशीं सकाळी एका अर्धवट संस्कृत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशी बातमी लागली, कीं, सयामच्या राजाचा बंधु भिक्षु होऊन जवळच एका विहारात राहत असतो. त्याला पाहणे शक्य आहे कीं काय, असा प्रश्न केल्यावर ‘ होय ’ असें उत्तर देऊन त्यानें मला संध्याकाळीं तेथें नेण्याचें कबूल केले.

सयामचा राजकुमार राहत होता तो विहार विद्योदय विद्यालयापासून फार दूर नव्हता. सरासरी तीनचार मिनिटांनी आम्ही तेथें पोंचलो. प्रथमतः त्या विहारांतील मुख्य स्थविर वास्कडुवे सुभूति यांची आम्हीं भेट घेतली. पालि भाषेत निष्णात अशी यांची ख्याती होती; पण त्यांना संस्कृत बोलतां येत नसे. तथापि मी जै कांहीं बोललां, तें त्यांना समजले असावें. शेवटी त्यांनी शुद्ध करून छापलेल्या अभिधानप्रदीपिकेची एक प्रत मला दिली, व आम्हांस सयामचा राजकुमार राहत होता त्या परिवेणाकडे पाठविले. राजकुमार भिक्षुला पालि किंवा संस्कृत भाषा बोलतां येत नसे व समजतही नसे. इंग्रजी व क्रैक या दोन भाषा त्याला उत्तम येत असत. सीलोनांत त्याचा सर्व व्यवहार इंग्रजीत चाले. माझ्यांबरोबर गेलेल्या विद्यार्थ्यांस थोडै इंग्रजी बोलतां येत असे. मी जै कांहीं संस्कृतांत बोललो त्याचें त्यानें यथामति इंग्रजीत भाषांतर करून राजकुमाराला समजावून दिले; व राजकुमाराच्या म्हणज्याचा निष्कर्ष अर्धवट संस्कृत भाषेत मला सांगितला. त्याच्या बोलण्याचा सारांश असा होता, कीं, “ राजकुमार मला पाहून फार संतुष्ट झाले; पण संस्कृत समजत नाहीं याजवद्ल त्यांना फार वाईट वाटते. पुढल्या जन्मी हिंदुस्तानांत काशीसारख्या ठिकाणी जन्म घेऊन संस्कृतांत प्राचीण संपादून माझ्याशीं बोलण्यास समर्थ होईन अशी त्यांना आशा वाटत आहे.”

संस्कृतांतून भाषण

राजकुमाराचें व माझें भाषण संपले त्या वेळीं सूर्योस्ताचा-समय झाला होता. विद्योदय विहारात येऊन पहारी, तों लोकांना मोठा जमाव माझ्या पहाऱ्यांत आला. मी त्या विद्यार्थ्यांला म्हणालो, “ हे गृहस्थ येथें कां जपले आहेत ? ” तो म्हणाला, “ आज पौर्णिमेचा उपोसथ आहे. श्री. धर्मपालांने येथे व्याख्यान होणार असे माझ्या ऐकण्यांत

आले होते. पण ते इतक्यांत संपले असावें. ” विद्योदय विहारांतील धर्मशाळेत (धर्मोपदेश करण्याच्या जागेत) मी त्या विद्यार्थीसहवर्वदान प्रवेश करतो न करतो, तोंच मंडळीची माझ्यावर दृष्टि रोली. जो तो हिंदु पंडित, हिंदुस्तानांतून आलेला ब्राह्मण असे कुजबुजे लागला. धर्मपाल माझ्याजवळ येऊन मला संस्कृतांत कांहीं बोला असे म्हणाले. त्यांचे म्हणणे मला नीट समजले नाही. परंतु विद्योदय विद्यालयाचे दितीय आचार्य श्रीदेवमित्र स्थविर यांनी त्यांचे म्हणणे मला समजावून सांगितले. मी म्हणालो, “ व्याख्यान देण्यास माझी तयारी नाहीं. ” पण मंडळीचा फारव आग्रह पडल्यामुळे माझा नाइलाज झाला. देवमित्र स्थविराबरोबर व्यासपीठावर उभा गाहून मी संस्कृत भाषेत एक लहानसे भाषण केले. स्थविरांनी त्याचा अर्थ सिंहली भाषेत जमलेल्या मंडळीस सांगितला.

माझ्या भाषणाचा सारांश हा होता :— त्या वृक्षाखालीं बुद्ध भगवान् बसले होते, त्या वृक्षाचा बुद्धधर्मदेश्या राजाकडून नाश करण्यांत आला. पण महेन्द्राने (अशोक राजाच्या मुलाने) जी त्या वृक्षाची शाखा या द्वीपांत आणली ती अचापि अप्रतिवंश वाढत आहे. त्याचप्रमाणे बौद्धधर्मरूपी वृक्षाची स्थिरत झाली आहे. मूळ वृक्ष हिंदुस्तानांत वाढला, पण त्याचा विषम बुद्धीच्या राजांनी आणि मुस्मद्यांनी नाश केला. परंतु या धर्मवृक्षाची जी शाखा महेन्द्र स्थविराने येथे आणली, ती आज दोन हजारांपेक्षा जास्ती वर्षे कायम राहिली आहे. बौद्ध धर्मांतरावाने विशेष बोलण्यास मला अधिकार नाही. सांप्रत मी केवळ जिशासु आहें. पण श्रीमुसुंगालाचार्य यांच्यासारख्यांच्या शिष्यांवाने बौद्ध धर्मांचे मी लवकरच ज्ञान संपदन करीन, अशी मला बळकट आशा आहे. इत्यादि.

या माझ्या भाषणाचा जमलेल्या मंडळीवर काय परिणाम झाला हें समजप्यांची सोय नव्हती. ते सिंहली भाषेत काय बोलले हें मला समजले नाहीं. पण माझी भाषण संपव्यावर कांहीं बेळाने श्रीयुत धर्मपाल हे कांहीं बोलले, व अनवरतन आपली विलायती टोपी हातांत घेऊन पुढे सरसावला. जो तो अनवरतनाच्या टोपीत पैसे टाकूं लागला ! मला हा काय प्रकार आहे याची नीट कल्याण झाली नाहीं. शेवटी सर्व पैसे गोळा करून एका कागदांत बांधून ते त्याने धर्मपाल यांच्या स्वाधीन केले, व त्यांनी ते मला देण्यासाठी पुढे केले. मी बोंदाळ्यांत पडलो ! इतक्यांत देवमित्र स्थविर पुढे होऊन मला म्हणाले, “ हे पैसे तुमच्यासाठी जमविष्णांत आले आहेत. येथे जमलेल्या स्त्रीपुरुषांनी तुमच्याचसाठी ही कर्णी दिली आहे. तेव्हां तुम्ही हे पैसे घेतले नाहीत तर त्यांना फार वाईट वाटेल ! ” मी ते पैसे घेतले व श्रीमुसुंगल यांजपाशीं गेलों. त्यांच्यासमोर ती पैशाची पुढी ठेवून मी म्हणालो, “ मला ब्राह्मण समजून आपल्या लोकांनी ही दक्षिणा दिली आहे. पण भिक्षुकी कधीच केली नसल्यामुळे ती स्वीकारावी कीं नाहीं, या विचारात मी पडलो ! ” ते म्हणाले, “ तूं गरीब विद्यार्थी आहेस त्या अर्थी हे पैसे वेष्यास शंका धरण्यावें कारण नाहीं. तुला हे पुस्तकांना डप्योगी पडतील. ” मी विन्हाडीं जाऊन सगळा खुर्दी मांजून पाहिला. तो अडीच आणि तीन स्पर्यांच्या दरम्यान होता.

विद्योदय विद्यालयांत राहण्यास गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मी सिलोनी लिपि

शिक्षण्यास आरंभ केला. सगळा पालि ग्रंथसमुदाय सिंहली लिखीत लिहिला किंवा छापला असल्यामुळे तिचा परिचय असणे आवश्यक होते. एका आठवड्याच्या ओंतच सगळीं अक्षरे मला बाचतां येऊ लागलीं व हळूहळू मी त्या लिखीत छापलेलीं पालि पुस्तके बाच्चू लागलीं. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या आरंभी श्रीसुमंगलाचार्य गाले शहरी कांहीं कारणाने जाणार होते. त्यांनी तिकडे जाण्याची माझी इच्छा आहे की काय असा प्रश्न केला. सिंहलद्वीपाची सुष्टिशोभा पाहण्यास मी फार उत्सुक झालो असल्यामुळे मी आचार्यांवरोबर जाण्यास तेव्हाचं तयार झालो.

कोळंबोपासून गालेपर्यंत समुद्रकिनाऱ्यानेच आगगार्डीचा रस्ता आहे. आम्ही हा प्रवास दिवसासच केला. आगगार्डीनून जात असतांना, गोवांत मुरगांव आणि रामाचे भूशिर यांच्या दरम्यान जो सासृष्ट प्रांताचा समुद्रकिनारा आहे त्याची मला आठवण झाली. गाले येथे आमचा दोन-नीन टिवस मुक्काम होता. येथे माझ्या पाहण्यांत एक चमकार आला; तो हा, की, गोव्याला जशी काजूनी झाडे डॉगरवर उगवतात तर्शीच येथे पोफळीची झाडे पाठाचे पाणी न देतां वाढतात. चौकशीअंतीं असें समजले, की, या प्रांतात बारमाही पाऊस असल्यामुळे केळीला, पोफळीला व अशाच प्रकारच्या इतर झाडांना पाणी देण्याची यातायात पडत नाही. गालेहून आम्ही आचार्यांच्या हिकडुवे गांवी गेले व तेथे एक दिवस मुक्काम करून पुनः कोळंबोस आलो. या प्रवासांत पुष्कळ विद्रान् भिक्षूंचा मला परिचय झाला; व किंतुकांनी आणण शुद्ध करून छापलेले पालि ग्रंथ मला मोळ्या आदरानें दिले.

ता. २२ मे १९०२ रोजी वैशाखी पौर्णिमा होती. हा दिवस बौद्ध लोक फारच पवित्र समजतात. कीं कीं, या दिवशी सिद्धार्थ राजकुमार गयेजवळ नैरंजरा नदीच्या कांठीं एका पिंपळाच्या झाडालाली बसला असतां त्याला खण्या धर्मामार्गाचा बोध होऊन तो बुद्ध झाला. पौर्णिमेच्या आर्धी दोन-चार दिवस विद्योदय विहारांत हा दिवस साजरा करण्यासाठी बौद्ध उपासकांहून जव्यत तयारी चालली होती. ध्वजपताका वर्गे उभारून सभामंडप, ग्रंथसंग्रहालय इत्यादि स्थाने शुगारण्यांत आली होतीं या टिवशी ग्रहणण्यासाठी मी एक संस्कृत पद्य लिहिले व तें श्रीसुमंगलाचार्यांना दाखविले. त्यांना तें फारच पसंत पडले. सिंहलमयच्या एडिटरांनी तें सिंहली लिखीत लिहून घेऊन आपल्या पत्रांत छापले. त्यामुळे पुष्कळ लोकांना माझी माहिती झाली व संस्कृत भाषेचा योडावहुत परिचय असलेल्या गृहस्थांनी आणि मिश्नूंनी माझी फार तारीफ केली.

या सिंहली लोकांनी केलेल्या गैरवाचा आणि एकदंर परिस्थितीचा माझ्या मनावर इष्ट परिणाम झाला नाही. मनोवृत्ति जोरानें प्रपञ्चमार्गांकडे वाहू लागल्या. संस्कृत भाषा शिकविण्याचा धंडा पत्करला असता तर दरमहा साठ किंवा म्हत्र रुये मन्त्रा सहज मिळाले असते; व तेव्हाचावर सीलोनांत एकाद्या गांवीं माझ्या कुटुंबाचा निर्वाह मला करतां आला असता. पंतु त्यामुळे पालिभाषेच्या अध्ययनास फांटा चावा लागला असता, आणि पुनः सदेशी जाण्याचा बेत कायमचा सोडून चावा लागला असता.

आमणेराची दीक्षा

पुण्याहून निष्ठेवेळीं मीं दोन निश्चय केले होते; पहिला, कुर्डीत प्राण असेपर्यंत बौद्ध धर्मांचे ज्ञान संपादण्याचा प्रयत्न करावयाचा, व दुसरा, जर या धर्मांचे ज्ञान संपादातां आले तर त्याचा आपल्या महागढू देशांधवांस फायदा करून द्वावयाचा. पण सीलोनांतच अंतःकरणणभूमीवर तुंबळ युद्ध सुरु झाले. या लढाईच्या बातम्या दृश्य युद्धाविक्रया रम्य नसल्यामुळे त्या समग्र देऊन बाचकांना कंटाळा आणण्याची माझी इच्छा नाही. पुण्यास केलेल्या निश्चयाचा जय झाला, व प्रापंचिक विचाराचा पाडाव झाला, एवढी गोष्ट सांगितली भूषणजे पुरे आहे.

सिंहगडावर चढून गेल्यावर सूर्यांजीर्णे शिड्या कापून टाकल्या व आपल्या परत पळ काढूं पाहण्याच्या लोकांना अवरंगजेबाच्या लोकांशी लढप्याशिवाय दुसरा मार्गच ठेविला नाही, ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे. कृतनिश्चयापासून माशार घेऊं पाहण्याच्या माझ्या मनो-वृत्तींना अशा कांहीं युक्तीने ताळ्यावर आणें भाग होते. मिश्नु होण्याने हा प्रश्न सुट्ट्यासारखा होता, व प्रपञ्चाकडे धंबांवांच्या मनोवृत्तीच्या शिड्या कापून टाकल्याला याशिवाय दुसरा उपाय नव्हता. मिश्नु झाल्यावर विहारांत मोकळेपणे राहतां येणे शक्य होते, व विनयादि ग्रंथ शिकण्यास सुलभ पडणार होते. पण या कांमी बग्याच अडचणी होत्या. आहेचा परवानगी लागते, ती मिळाल्यासारखी नव्हती. मला त्यांनी सीलोनला पाठविले त्यांचाही संमति पाहिजे होती. शेवटी श्रीसुमंगलाचार्यांनी बाबू नरेंद्रनाथ सेन यांना पत्र लिहून या कांमी त्यांची संमति विचारली. नरेंद्र बाबूनी आपल्या पत्रांत माझा फार गैरव करून आपली संमति दिली. आईच्या परवानगीसंवेदनानें दुसरा एक शास्त्राधार काढून आमच्या आचार्यांने मला आमणेराची दीक्षा दिली.

बौद्ध धर्मीत आजन्म संन्यासत्र पाळले पाहिजे असा नियम नाही. मात्र जोंपर्यंत मिश्नुभावानें राहील, तोंपर्यंत त्यानें संघाचे सर्व नियम पाळले पाहिजेत; त्यांत कसरू करता कामा नये. सामणेराला अववे दहा नियम पाळावे लागतात.* संषकृत्यांत जरी त्याला हात बालण्याचा अधिकार नसतो, तरी विहारांत पुष्कळ सबलती मिळतात; अध्ययनाची विशेष सोश होते. सामणेर झाल्यावर दुसऱ्या कोणत्याहि भानगार्डीत न पडतां सर्व वेळ पालि ग्रंथ वाचण्यांत घालू लागलू. कांहीं दिवसांनी संस्कृत शिकविण्याविषयीं पुष्कळ मिश्नूंचा माझ्यामार्गे तगादा लागला. त्यांना मीं रात्रीं एक किंवा दोन तास कौमुदी आणि तर्कसंग्रह शिकवीत असें; व भाकी सर्व वेळ पालि भाषेच्या अध्ययनांत घालवात असें.

जेवणाखाण्याची व्यवस्था आश्रमांत होत होती. इतकेंच नव्है, तर मला लागणारीं

* “बुद्ध, धर्म आणि संव,” पान ६५, ६६ पाहा; व “बुद्धलीलासारसंग्रह” पान १६६ टीप पाहा.

पुस्तके देखील गृहस्थांकहून आणि भिक्षुकांकहून मिळत असत. पण या बाबतीत थोडा व्यव्यय आला, तो असा :— मद्रास महाबोधि समेचे सेक्रेटरी श्री. सिंगारावेल कांही कामानिमित्त विलायतेस गेले होते. ते जाताना कीं येताना एक दिवस कोलंबो येथे राहिले व आमच्या आचार्यांना भेटाप्पासाठी विद्योदय आश्रमांत आले. श्रीसुमंगलाचार्य त्यांना भेटले नसावे; पण द्वितीय आचार्य देवमित्र स्थविर यांची त्यांनी भेट घेतली. त्यांजबरोबर इंग्रजी ज्ञाणगारा कोणी तरी सिंहली गृहस्थ आला असावा; नाही तर देवमित्र स्थविरांशी त्यांचे संभाषण झाले नसावे. इकडृश्या तिकडृश्या गोष्टी ज्ञात्यावर देवमित्राचार्यांनी त्यांना माझे वर्तमान संगितले. आपल्या भाषणांत त्यांनी माझी फार सुति केली असावी. तेव्हां सिंगारावेलने अशा अरथांचे उद्गार काढले, कीं, “ हेंदुस्तानीतील ब्राह्मण फार लवाड असतात. त्यांचा विश्वास नाही. हा मनुष्य जरी साधाभोढा दिसला, तरी याचा विश्वास धरू नका. तो ब्राह्मण आहे हें लक्ष्यांत ठेवा.” त्याच दिवशी देवमित्र स्थविरांने हें सिंगारावेलचे महाबोधि समेच्या सेक्रेटरीचे— मत सर्वत्र जार्हार केले. श्रीसुमंगलाचार्यांबर त्याचा कांहीं परिणाम झाला नाही पण कांहीं गृहस्थांचा मात्र माझ्यावरचा विश्वास उडाला.

ही गोष्ट जेव्हां माझ्या कानावर आली, तेव्हां माझी यापुढे गैरसोय होणार याचे वाईट न वाटतां, सिंगारावेलसारख्या सुशिक्षित हिंदी गृहस्थांचे हें आत्मवातकी वर्तन पाहून मला फार बाढे वाटले. ज्या गृहस्थांने मला मोठ्या आदगाने जेवूं धातले, ज्यानें तुतिकोरिनच्या डॉ. मुदलियाराला पत्र देऊन माझी अडवण दूर केली, त्यांनें त्र्यासंबंधाने केवळ ब्राह्मणत्वावरून सिंहली लोकांत गैरसमजूत उत्पन्न करण्यास तयार व्हाचें याचे मला सखेदाश्चर्य वाटले. याच वेळी दुसरी एक गोष्ट घडून आली. जनरल पोकुशिया हे प्रसिद्ध जपानी योद्धे जर्मनीहून स्वदेशी जात असतां कोलंबोला आले. त्यांना आमच्या आश्रमांत कांहीं गरीब जपानी विद्यार्थी पालि भार्येचा अभ्यास करितात, हें वर्तमान समजले; तेव्हां मुद्दाम ते श्रीसुमंगलाचार्यांना भेटावयास आले. त्या वेळी विद्योदय विद्यालयांत कौण्डिन्य नांवाचा एकच जपानी विद्यार्थी होता. बाकी चार विद्यार्थी परिच्छम किनव्यावरील निरनिराळ्या गांवीं राहत असत. पोकुशियाने आचार्यांची भेट घेऊन गरीब जपानी विद्यार्थींनी काढली घेतल्याबद्दल यांचे फार फार आभार मानले, व आपण त्याच कामासाठी मुद्दाम आश्रमांत आलों असें सापेक्षितले. ज्यानें मला मदत केला, ज्याला माझ्या संबंधाने थोडीबहुत माहिती होती अशा हिंदी सुशिक्षित गृहस्थांने माझ्यासंबंधाने—एका हिंदी विद्यार्थीसंबंधाने—विनाकारण गैरसमज करावा, व एका मोठ्या जपानी लष्करी अधिकाऱ्याने ज्यांचे जन्मांत दर्शन घडले नाही अशा जपानी गरीब विद्यार्थीला उत्तेजन मिळावैं म्हणून श्रीसुमंगलाचार्यांची मुद्दाम भेट घ्यावी, या दोन गोष्टींची तुलना केली असतां आमच्या सुशिक्षितांच्या देशप्राचीन्या आड जातभेद कसा येत अमतो हें तेव्हांच लक्ष्यांत येप्याजोरीं आहे.

श्री. सिंगारावेलच्या आगमनानंतर कांहीं थांड्या दिवसांनी विहारांतील जेवणावर

अबलंबून न राहतां मी भिक्षेवर माझा निर्वाह करू लागलो. भिक्षूवैं हें कर्तव्य असल्यासुदृ आचार्य याच्या आड आले नाहीत. भिक्षेला शिजविलेले अन्न— विशेषत: भातच मिळत असे. भाज्या वैरै विहारांतून देप्पांत येत असत. शिवाय सकाळी दूध, तांदळांची पोली (हिला आप म्हणतात; गोव्यांत पोले म्हणून पदार्थ करितात त्यामारखी ही असते) व एक दोन केळीं विहारांतून देत असत. पण सिंहली लोकांचे मुख्य अन्न उकडा भात, तें मला मुळीच पचेना. या जेवणामुळे माझा संधिवाताचा विकार फार बाढला, व पुनः अन्नदेवेने उच्चल खाली. मी अगरीं कंटाळून गेलों. पुस्तके वाचणे हीच काय ती अशा प्रसंगीं माझी विश्राति होती. विहारांत व्यायामाची सोय मुळीच नव्हती. त्यामुळेहि माझ्या प्रकृतीला बराच घोका पौचला.

अशा स्थिरती असतांच मी इंग्रजी शिकण्यास सुस्वात केली. मुंबईहून ‘सेल्फ टीचर’ नांवाचे पुस्तक आण्डून कांहीं इंग्रजी शब्द पाठ केले, व पुढे अभ्यास वाढावा या उद्देशाने सूर्यगोड सुमंगल भिक्षूच्या श्रीवधेनारामांत राहण्यास गेलों. सूर्यगोड भिक्षु मजपासून संस्कृत शिकत असत व मला इंग्रजी शिकवीत, परंतु हा कम एका आठवड्यापेक्षां अधिक दिवस चालला नसावा. त्यांना कामे फार, त्यामुळे मला शिकविष्यास सवड नव्हती. दुसऱ्या एका इंग्रजी शिकण्यांया मुलाच्या मदर्तीने कांहीं दिवस पुढे अभ्यास चालविला. परंतु आणखी एका आठवड्यापलीकडे या दुसऱ्या प्रथनाचीहि मजल गेली नाही. दोन किंवा तीन महिने श्रीवधेनारामांत राहिलों. तेचे समुद्र जवळ आहे. कांहीं दिवस समुद्रस्नान करून पाहिले. पण प्रकृति न सुधारतां अधिक विषडली. जवळच एक हिंदी वैद्यक ज्ञाणगारा भिक्षु राहत असे. त्यानें एक अरिष्ट कीं आसव तयार करून टिळे. पण त्यामुळे माझा रोग अधिकच बळावला, शेवटीं सीलान सोडून एकदांचे कलकत्याला परत जावै असा माझा बेत ठरला.

१३

मद्रास आणि ब्रह्मदेश

महावीर नांवाचा उत्तर हिंदुस्थानांत भोजपुर येथे राहणारा एक क्षत्रिय जातीचा

गृहस्थ श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या पदरीं होता. याला कुस्ती वैरै सर्व मदरीनी खेळ उत्तम येत असत, आणि म्हणूनच मल्हाररावांची याच्यावर मर्जी

जडली होती. पुढे मल्हाररावांची^{२०} मद्रासेस रवानगी झाल्यावर महावीरानें बडोदे सोडलें व दुसऱ्या एका सोबत्यावरोवर फिरत फिरत तो सीलोनला आला. महावीर सीलोनला सात-आठ वर्षे होता. तेथे त्याचे आणि कांहीं भिक्खूने सख्य जडले, व पुढे भिक्षु होऊन तो स्वदेशीं परत गेला. कलकत्त्याला त्याची एक कुटी असे. कलकत्ता शहरीं राहणाऱ्या एका सिंहली ग्रहस्थाने या कुटीत राहणाऱ्या भिक्खूच्या खर्चासाठी दरमहा बीस सधे यावे असे आपल्या मृत्युपत्रांत लिहून ठेवले होते. कांहीं वर्षे ही रक्कम सरकारी टिजोरीतच पडून राहिली होती, ती एकदम त्या ग्रहस्थाच्या मृत्युपत्राचा निवाडा झाल्यावर महावीर भिक्खूच्या हार्ती आली. भिक्षुला पैसे घेऊन काय करावयाचे अशा उद्देशाने महावीराने या पैशांचा विनियोग बौद्धांच्या उपयोगासाठी करण्याचा बेत केला. बुद्धगथा किंवा काशी या ठिकाणी बौद्ध यात्रेकसंस उत्तराण्यासाठी एक धर्मशाळा बांधावी असा त्याचा विचार होता, पण त्या दोन ठिकाणी जेथे बौद्धांची स्थाने आहेत त्यांच्या आसपास त्याला जागाच मिळेना. शेवटीं बुद्ध भगवान ज्या ठिकाणीं परिनिवारण पावला (हें स्थान गोरखपूर जिल्ह्यात कसथा ताळुक्याच्या गांवाजवळ आहे), त्यांच्याजवळ त्याने एक शेत खरेदी करून तेथे धर्मशाळा बांधण्यास सुस्वात केली. महावीराला मिळालेल्या पैशांतून ही धर्मशाळा तयार होण्याजोगी नव्हती; पण कलकत्ता येथील खेजारी नांवाच्या ब्रह्मी व्यापाऱ्याने पदरचे बारा-तेरा हजार सधे खर्च करून ही धर्मशाळा तयार केली. तेव्हांपासून महावीर भिक्षु तेथेच राहत असे.

योगसूत्रे मीं काशीस असतांनाच वाचलीं होतीं. अशा तन्हेचै कांहीं योगशास्त्रविषयक पुस्तक बौद्धवाङ्यांत आहे किंवा नाही हें जाणण्याची मला उल्कूट इच्छा होती. विद्योदय विद्यालयांतील प्रियरत्न नांवाच्या भिक्खूने विशुद्धिमार्गाची एक प्रत देऊन, यांत योगशास्त्राचे चांगले विवेचन केले आहे, असे मला सांगितले. परंतु पालि भाषेचा त्या वेळी विशेष परिचय नसल्यामुळे तो ग्रंथ मला मुल्होंच समजला नाही. पुनः चार-वांच महिन्यांनीं एक ब्रह्मी शिरींत छापलेली या ग्रंथाची प्रत माझ्या हार्ती आली. केवळ ब्रह्मी लिपि शिकण्याच्या उद्देशाने मी हा ग्रंथ वाचला. परंतु त्याची मला इतकी चटक लागली, कीं, मीं त्याचे पहिले कांहीं भाग दोनदां वाचले; व त्यांतील ध्यानभावनादिक प्रकार आपण स्वरु: करून पहावे अशी बळकट इच्छा उटूभवली. परंतु त्यांत वर्गिलेले योग्य निवास-स्थान सीलोनांत सांपडणे कठीण होते. सिंहलद्वीपांत पुष्कळ रमणीय विहार आहेत. सुषिंघैमवाची अनुपम शोभा पाहावयाची असेल तर ती लंकेताच सांपडेल. परंतु अशा रम्य विहारांत मी रहाण्यास गेलों असतों, तर तेथे हिंदी लोकांना अनुकूल अन्न मिळाले नसते, व त्या ठिकाणी पालिभाषा बोलणारे भिक्षु दुर्मिळ असत्यामुळे बोलण्या-चालण्याची

२० हे बडोद्राच्या राज्याचे अधिपती होते. पण नंतर, तेथील रेसिडेंट कर्नेल फ्रेअर यांच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांस १८७५ मध्ये पदस्थुत करण्यात आले. नंतर त्यांस मद्रासला पाठवले होते. तेथेच त्यांचा अंत झाला.

मोठी पंचाईत पडली असती.

वर सांगितलेल्या महावीर भिक्खूचा धर्मदास नांवाचा एक पंजाबी शिष्य बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी सीलोनला आला. सिंहली लोकांच्या जेवणाला तो पाहिल्याच दिवशी कंटाळून गेला. त्यानेच मला महावीर भिक्खूची आणि कुशिनारा येथील धर्मशाळेची वातमी दिली. तेथे गेल्यास माझी सर्व सोय होऊन ध्यानभावनेला मला चांगला अवकाश मिळेल असे त्याचे म्हणणे होते; आणि म्हणूनच प्रथमतः कलकत्त्याला जाऊन मग तेथे जावे, असा माझा विचार होता. परंतु माझा दैवदुर्विपाक न संपल्यामुळे अकलित ठिकाणी करून जावे लागले, हें या प्रकरणांत सांगावयाचे आहे.

श्रीमुंगलाचायीना मीं माझा बेत कळविला. तेहां त्यांना फार वाईट बाटले, व नाखुरीनेच त्यांनी मला परवानगी दिली. जवळ पैसे ठेवावयाचे नाहीत असा माझा निश्चय होता. त्याप्रमाणे बरोबर कांहींएक न घेतां तीन चीवरे (भिक्खूची वक्त्रे) व भिक्षापात्र घेऊन ता. २६ मार्च १९०३ रोजीं मी निशालौं. धर्मगाल यांच्या वडिलांनी मद्रासचे सेकंड क्लासचे तिकीट घेऊन दिले. दुसऱ्या मित्रांनी रस्यांत याण्यासाठी बिस्किटे वैरे पदार्थ तिळे. मद्रासला एग्मोर रद्देशानावरून श्रीसिंगारावेदूत्या बरापर्यंत मी चालत गेलो. योडे थोडे इंग्रजी समजू लागल्यामुळे सिंगारावेलूचे म्हणणे काय, हें समजण्यास फारशी अडवण आली नाही. त्याने मला जेवूं घातले, पण कलकत्त्याचे तिकीट देणे साफ नाकारले. तो म्हणाला, “ येथील सभा दरिद्री आहे ती तुम्हांला मदत करू शकणार नाही.” सीलोनाहून पैसे घेईपर्यंत मला ठेवून घेण्याचे त्याने कबूल केले. पण दुसऱ्या कीं तिसऱ्या दिवशी हाहि बेत बदलला; व मद्रासला एक नवीन संस्था काढून मला तेथेच ठेवण्याची नवी कल्पना त्याने शोधून काढली.

मद्रासमधील अनुभव

सीलोनांतील पुष्कळ मित्रांना कलकत्त्याच्या खर्चासाठीं पैत्रे लिहिली. परंतु दुःखाची गोष्ट ही, कीं, त्यांकडून मुल्होंच उत्तर आले नाही; किंवा उत्तर आले तरी पैशाच्या बाबतीत कांहींच मदत झाली नाही. अर्थात् सिंगारावेलू म्हणेल तें ऐक्यावांच्यून गर्यंतर राहिले नाही. त्यांच्या बराच्या शेजारीं एका कर्नाटकी ब्रह्मणांचे घर त्या वेळी रिकामे होते तेथे त्याने माझ्या राहण्याची सोय केली. जेवण त्यांच्याच वरी होत असे. परंतु या मद्रासी जेवणाने सीलोनच्यापेक्षा माझी प्रवृत्ति अधिक बिघडली. माझ्या अंगीं दिवसें-दिवस त्राण कमी होऊन लागले. तथापि येथे मीं जारीने इंग्रजीचा अभ्यास चालविला. दुसरा शिकविणारा कोणी नव्हता, स्वतःच कोजाच्या साहाय्याने प्रयत्न चालविला.

मद्रास शहरांत त्या वेळी मद्रास महाबोध सभा या नांवाची एक बौद्धसंस्था होती. तिचे प्रो. लक्ष्मीनरसू नाइझ हे अध्यक्ष व सिंगारावेलू सेक्रेटरी होते. वैशाख पैरिंगेच्या दिवशीं बुद्धाला बुद्धपदाचा लाभ झाला, हा दिवस साजरा करण्यापलीकडे ही सभा दुसरे कांहीं करीत नसे. या उसवाला लागणारा खर्च ब्रह्मदेशांतील प्रसिद्ध व्यापारी मोगवरे हे

देत असत. मद्रास शहरांत पाराया (अतिशूद्र) जातीच्या पुष्कळ लोकांनी बौद्ध धर्म स्थीकारला होता. त्यांचे पुढारी पंडित अयोधीदास यांचें जुळत नसे. मी मद्रासेस आत्यावर दीड-दोन महिन्यांनी या सर्व बौद्धांची एकी घडून आली, व त्यांनी रायपेट येथे एक लहानसें घर भाड्यानें घेऊन त्या घराला बौद्धाश्रम असें नांव ठेवले, व माझी तेथे स्थापना केली. तेव्हांपासून प्रत्येक रविवारी संध्याकाळी तेथे बौद्धधर्मावर प्रवचने किंवा व्याख्याने होत असत. विशेषत: मी एखांदे पालि भाषेतील सूत्र वाचून त्याचा अर्थ माझ्या अर्धवट इंग्रजीत सांगत असें, व सिंगारवेल त्यावर तामिळ भाषेत प्रवचन करी. प्रो. लक्ष्मीनरसू हेहि कधी कधी व्याख्यान देत, व मधूनमधून आहेरच्या व्याख्यात्याला आमंत्रण देण्यांत येत असे.

एखाद्या बौद्धधर्मोपदेशकाला आनंद वाट्याजोगे या संस्थेचे काम चालले होते. दर रविवारी पुष्कळ हिंदु आणि खिस्ती लोक आमची प्रवचने आणि व्याख्याने ऐकण्यास येत असत. मद्रासी कर्मठ ब्राह्मणांची देखील आमच्या संस्थेला सहानुभूति मिळत चालली होती. परंतु माझे लक्ष्य या कृत्यांत मुठींच नव्हते. तें वारंवार अरण्यवासाकडे घावत होते. याशिवाय मद्रासी जेवणामुळे माझी प्रकृति फारच विषडली, व बौद्धाश्रमांत जमिनीवरच निजप्याचा प्रसंग आत्यामुळे संधिवाताचा विकागहि बाढला. मध्यंतरीं संस्थेच्या सभासदांनी माझ्यासाठी एक खाट घेण्याचा विचार केला होता. परंतु तो अमंत्रात आला नाही. ओल आणी असता देखील बैठकीची संत्रंजी अंथरून मी निजत असें. अशा स्थितीत मद्रासचा मला फार कंटाळा आला. सिंगारवेलचा स्वभाव मुळापासून चमकारिकच. स्वारी एखादे वेळी चिडली म्हणजे भट्टूनेच बोदून जात असे. एके दिवशी कांहीं संभाषण चालले असतां तो भिक्षुवर घसरला. सर्व भिक्षु निश्चयोगी असून केवळ इजिन्टांतील ममी (ममाळा घालून गाडून ठेवलेल्या प्रेतास ममी म्हणतात) आहेत असें तो भ्रणाला. त्याने मला कैद्याप्रमाणे वागविल्याबद्दल मीहि त्याला वारच बोललो. या वादाने आमची मैत्री तुयली नाही. परंतु मी मद्रास सोडण्याचा मात्र दृढ-निश्चय केला.

ब्रह्मदेशाच्या वाटेवर

मद्रासी लोकांकडून दुसरीकडे जाण्यास मदत मिळणे अशक्य होते, कारण सिंगारावेलने विरोध केला असता. तेव्हां दुसरा कांहीं उपाय शोधून काढणे भाग होते. मद्रासेत कांहीं ब्रह्मी विद्यार्थी राहत असत. ते एकदोनदा मला भेटप्पासाठी आले होते. त्यांचे म्हणणे असे होते, की, 'मी दुसरा कोणी भिक्षु येथे नसतां एकदाच मद्रासला राहतो हें बरोबर नाहीं. ब्रह्मदेशांत पुष्कळ विहार आहेत. तेथे गेल्यास माझ्या अध्ययनास देखील मदत होईल.' हे विद्यार्थी कलक्त्यास जाण्यास मदत करणार नाहीत, याची मला खात्री होती. पण ब्रह्मदेशास जाण्यास त्यांचे साहाय्य होईल असें वाटले, व पंडित अयोधी-दासाच्या मुलाला पाठवून मीं चौकशी करविली. त्यांनी वर्गणी गोळा करून आगवेटीचे

भाडे देऊ असें वचन दिले. तेव्हां लागलीच ब्रह्मदेशास जाण्याची मीं तयारी केली.

मद्रासेस एताचा हद्दपार झालेल्या कैद्याप्रमाणे माझे दिवस गेले. त्यांत थोडे सुख वाटण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे प्रो. लक्ष्मीनरसू यांच्या सहवासान्ना मला थोडा फायदा मिळाला ही होय. प्रो. नरसूदर शुक्रवारीं संध्याकाळीं पांच वाजता बौद्धाश्रमांत येत, व मला वाचण्यासाठी कांहीं पुस्तके बरोबर आणीत. तुळनात्यक अभ्यास कसा करावा हें प्रथमत: मी त्यांच्यापासूनच शिकलो. नग्वेद वैरै पुस्तके त्यांनीं आपल्या कॉलेजच्या पुस्तकालयांतून मला वाचावयास आणून दिली, व आपल्या वाचनाचा संवाद-रूपानें मला चांगला फायदा करून दिला. याशिवाय, त्यांचे वर्तन फारच चांगले आहे, त्यांना कोणत्याहि प्रकारचे व्यसन नाहीं. ते अल्यत मोकळ्या मनाचे गृहस्थ आहेत; आंत एक बाहेर एक अशा वर्तनाची त्यांना किळस येते. मद्रासी सुधारकांत त्यांची पुढारी या नाथ्यानें गणना होते. अशा मनुष्यांसंघानें कोणालाहि आदर वाटणे साहजिक आहे.

सीलोनच्या माझ्या मित्रांनी द्रव्यद्वारा मला मुळीच मदत केली नाहीं, हें माझे सांगितलेंच आहे. परंतु प्रेमानंद स्थविर यांनी माझीं सर्व पुस्तके पासैलनें मद्रासेस पाठवून दिली. हीच काय तीं माझीं उत्तम मित्र असल्यामुळे मद्रासेस त्यांचा मला फार उपयोग झाला. परंतु ब्रह्मदेशास जातांना त्यांचा सांभाळ करणे जरा कटीण होते. तथापि तीं बरोबर घेऊन जाण्याचा मीं निश्चय केला.

आकटोबर (१९०३) महिन्याच्या मध्याला— ही तारीख १२ असावी— मी ब्रह्मदेशास जाण्यासाठी निवालो. पंडित अयोधीदास वैरै मंडळी मला बंदरावर पोंचविष्यास आली होती. त्यांच्या ओळखीचा एक मद्रासी गृहस्थ त्याच आगवेटीने जाणार होता. पंडित अयोधीदास याने त्याची मला ओळख करून दिली, व तो मला संभाद्दन नेवैल असें सांगितले. आमची आगवेट दुपारीं दोन वाजण्याच्या सुमारास निवाली. ब्रह्मदेशास जाणारे मजूर इतके भरले होते, कीं, थर्ड क्लासांत एक इंच देखील जागा नव्हती. हवासुदां मिळण्याची मारामार होती. त्यांतच मद्रासी मजूर खुशाल गत होते, व थट्टमस्करी करीत होते. परंतु आगवेट निघून एक तास झाला नाहीं तोंच माझ्यावरोवरच्या मद्रासी गृहस्थाची उच्ची चाळवून फार दुर्देशा झाली. त्याची विपत्ति माझ्यानें पाहवेना. आगवेटीच्या मैनेजराजवळ जाऊन मी आम्हा दोघांना वरच्या डेक्वर बसण्याची परवानगी मिळविली. तेथे त्या गृहस्थाला आराम वाटला. पुढल्या समुद्रप्रवासांत आम्हांस फारसा त्रास झाला नाहीं.

चौथ्या कीं पांचव्या दिवशी आम्ही रंगुनास पोंचलो. इरावतीच्या मुखाशीं आत्यावर आम्हाला श्रेदागून (स्वर्णचैत्य) स्तूपाचा चक्रकणारा कळस दिलून लागला. या स्तूपाचे मीं पुष्कळ वर्णन ऐकले होते, व त्याच्या दर्शनाला मी उत्सुक झालो होतो. परंतु प्रथमत: राहण्याची व्यवस्था पहावयाची होती, व त्यामुळे मला थेट था चैत्याच्या दर्शनास जातां

येडेना. बंदगवर उत्तरल्यावर मी कोणत्या विहारांत गेलों याची मला बरोबर आठवण नाही. तथापि गोद्विन रोडवरील विवित स्थविराच्या 'अम्बस्तुताराम' नांवाच्या विहारांत गेलों असेन असें वाटते.

ज्या दिवशी रंगुनाम गेलों त्याच किंवा दुमच्या दिवशीं मी मिसेस् लाओंग या ब्रह्मी विकुर्याला घेठावयास गेलों. मि. लाओंग, माजी अकाउंटेंट जनरल याच्या या पत्नी होत. मि. लाओंग जसे ब्रह्म पुरुषांत प्रथमतः इंग्रजी विद्या संपादून पुढे आलेले पुरुष, तशीच त्यांची पत्नी इंग्रजी चांगले येत असलेली पहिली ब्रह्मी ली. या वाईचा बौद्ध धर्मवर फार विश्वास होता. इगंजां ज्ञानामुळे तिची श्रद्धा कल्पित न होतां उज्ज्वल झाली होती, असे म्हणज्यास इरकत नाही. मि. लाओंग यांना धर्माची फारशी चाढ नव्हती; तथापि धर्म-कृत्यांत सदृश हातानें खाच करण्यास आपल्या पत्नीला ते मुर्यांच्या आडकाढी करीत नसत. मिसेस् लाओंगवाईंनी एक मुर्यांची शाळा स्थापन केली व तेथें बौद्ध लोकांच्या मुलींसाठी धर्मशिक्षणाची देखाल सोय केली होती. भिक्षुंना ती पुष्कळ दानधर्म करी. त्यांतल्या त्यांत परदेशी लोक भिक्षु झाले, तर त्यांना ती विशेष मदत करीत असे. आनंद मैत्रेय नांवाचा एक विद्वान् स्कॉच भिक्षु रंगून येथे रहात असे, त्याला लिंगोंगवाईंची फार मदत होत असे. दुसरा एक आँटोनी गुटे नांवाचा जर्मेन गृहस्थ मुद्हाम बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आला होता. त्याला देखील या वाईने बरीच मदत केली. पुढे हा गृहस्थ श्रामणेर होऊन, रंगूनच्या जबलच निमिडाईन म्हणून एक गांव आहे, तेथे चुंडो चाउन नांवाच्या विहारांत रहात असे. मिसेस् लाओंग बाईने माझी देखील याच विहारांत रवानगी केली. कांकी, जर्मेन श्रामणेर ज्ञानत्रिलोक (पालि बाणतिलोक) हा त्या वेळी शाकभुक होता; तेव्हा त्याचे व माझे चांगले जुळेल असें तिला वाटले.

नुकताच पावसाळा संपत आला होता. तथापि मधूनमधून एखादी सर पडत असे. या समर्थी ब्रह्मदेशाच्या सृष्टिवैभवाची शोभा अपूर्वच असते. जिकडे तिकडे हिरवींगार भाताचीं शेते लागून गेलेली. एखाद्या टैकटीवर जाऊन आसपासचा रथ्य प्रदेश पाहून कोणत्या परदेशी माणसांचे चित्त मुवित होणार नाही? याशिवाय ब्रह्मी लोकांची बौद्ध धर्मवर निःसीम श्रद्धा याच दिवसांत व्यक्त होत असते. आश्चिन पैरिंगमेपासून कार्तिक पैरिंगमेपर्यंत निरनिराळ्या टिकाऱीं मोळ्या उत्साहानें भिक्षुंना दानधर्म करण्यांत येतो. ज्या रस्त्यानें भिक्षु भिक्षाग्रहणार्थ जाणार असतील, ते रस्ते घ्यजपताकादिकांनी शृगारण्यांत येतात, व ठिकिठिकाऱीं ब्रह्मी वाद्यांचा ध्वनी कानीं पडतो. स्तूप, चैत्य, बौद्धमंदिर, विहार इत्यादिकांची या दिवसांत डागडुजी करण्यांत येते, व त्यामुळे सर्व धार्मिक वस्तूना या दिवसांत एक प्रकारचा नवीनपणा येतो. हा सर्व देखावा पाहून मला फार आनंद झाला, हें येथे निराळे सांगण्याची गरज नाही.

परंतु माझ्या आनंदाला मर्यादा होती. कुशिनारेला न जातां ब्रह्मदेशाला येणे झाले याचे मत्ता मुर्यांची वाईट वाटले नाही. पण रंगुनांत पाऊल ठेवव्यापासून योग्य आहार मिळण्याचा माझामार पहूंच लागला. गृहस्थ काय किंवा भिक्षु काय, सर्व ब्रह्मी लोक पक्के

मांसाहारी आहेत. पूर्वी ब्रह्मी राजांच्या कारकीर्दीत गोमांसाची मनाई असे. परंतु इंग्रजी अमलांत हा निर्बंध नसल्यामुळे बहुतेक लोक गोमांस खातात. जेथें जेथें मी जात असें तेथें मांसाशिवाय दुसरा पदार्थ ग्रहटला म्हणजे भातच काय तो मिळे. तेव्हां डब्यांतील (condensed milk) दूध आणि भात एवढावारच भोजनकार्य भागवावें लागत असे. चुंडो चाउन विहारांत मी व ज्ञानत्रिलोक या दोघांचे एकसारखे दोन तीन महिने असेच हाल चालले होते. आमच्या विहारांतील भिक्षुंना गांवांतील उपासक मंडळी जॅं अन्न पाठवीत असे, त्यांत भातावांचून आम्हांला दुसरे कांहीं खाण्यासारखे मिळेना. तेव्हां विहारांतील झाडाचा पाला काढून त्यांत कांदा घालून शिजवावा, व त्या काढ्याबरोबर भात खावा, असा क्रम सुरु करणे प्राप्त झाले.

चुंडो चाउनमधील मुख्य आचार्य कुमार स्थविर यांची माझ्यावर बरीच मर्जी होती. ब्रह्मदेशांत श्रामणेरांची कांहींच किंमत नसते. लहान मुले श्रामणेर होतात व दोन-चार दिवसांनी पुनः बरीं जाऊन राहतात. पुनः आठ-दहा दिवसांनी मनांत आल्यास श्रामणेर होतात. माझी पालि भाषेचे ज्ञान पाहून कुमार स्थविरला मला श्रामणेर राहूं देणे योग्य वाटले नाही. मोंगळे या ब्रह्मी गृहस्थाला सांगून त्यांनी माझ्या उपसंपदेची तयारी केली, व मला भिक्षु बनविले. भिक्षु झाल्यावर मी दोनच महिने ब्रह्मदेशांत होतो.

आतां माझा मित्र ज्ञानत्रिलोक (जर्मन श्रामणेर) यासंविधाने दोन शब्द लिहून हें प्रकरण संपवितो. हा गृहस्थ एका चांगल्या कुळांत जन्मला. लहानपणींच याचा कल धर्माकडे असल्यामुळे एकदा तो क्याश्वालिक पाद्रीच्या मठांत पूढून गेला होता. पुढे तसेचणी मौतिकशास्त्राच्या अभ्यासानें तो पक्का नास्तिक झाला. त्याला संगीतशास्त्राचा फार नाद लागला, व शाळेतील शिक्षण पुरें झाल्यावर त्यानें या शास्त्रांत पारंगतता संपादिली. विशेषतः व्हायोलिन (Violin) हें वाय त्याला फारच उत्तम वाजवितां येत असे. ब्रह्मदेशाच्या प्रवासांत या वाद्याचा त्याला फार उपयोग आला. कॉन्स्टिनोपल, पोर्टस्प्यद, सुर्बई वगैरे टिकाऱीं एकदोन दिवस कोठे तरी लोकसमूह जमज्याच्या जागीं व्हायोलिन वाजवून त्याने वैसे मिळवावे, व पुढील प्रवास करावा. एकदा मुंबईच्या बैंड-रॉड्डवर त्याने अर्धा तास व्हायोलिन वाजविले, तेव्हां तेथें जमलेल्या युरोपियन लोकांनी त्याच्या अंगावर नोटा देखील फेकल्या! अर्ध्या तासांत त्याला ४० रुपये मिळाले. उत्तर हिंदुस्तानांत कोठेशी त्याला दरमहा आठदोंस शयांची बैंड मास्तरची नोकी मिळण्यासारखी होती. परंतु त्याचे सारे लक्ष्य बौद्धधर्मकडे लागले असल्यामुळे त्याने ती पत्करली नाही. ज्ञानत्रिलोकांचे चित्त बौद्धधर्मकडे वेधण्याची समग्र कारणे त्याने मला सांगितली नाहीत. तथापि शोपेनहार वगैरे जर्मेन तत्त्वज्ञानांची पुस्तके वाचून बौद्धधर्माविषयीं त्याच्या मनांत प्रेम उद्भवले, अशी माझी समजू झाली आहे.

रंगुनास पौचल्यावरोबर आँटोनी गुटेने (भावी ज्ञानत्रिलोकांने) आपले व्हायोलिन व पेटीमर पदे केंकून दिली, आणि चुंडो चाउनमध्ये तो श्रामणेर होऊन राहिला. त्याची बुद्धि कुशाग्र असल्यामुळे केवळ कोशल्याकरणाच्या बळावर त्याने पालि भाषेचे हळूहळू

ज्ञान संपादन केले. माझी या कार्मी त्याला थोडीशी मदत ज्ञाली; परंतु त्याच्या स्वतःच्या प्रयत्नापुढे तिचे महत्त्व फारसें नव्हते. माझा तो फार कैवार घेत असे. ब्रह्मी लोक हिंदी लोकांमध्ये काळा (काळा) म्हणतात. मला असें कोणी म्हणाला, तर तें त्याला खत नसे. ज्या बुद्धाचे तुम्ही उपासक आहां तो देवतील कला होता असें तो म्हणे. एके दिवशी आम्ही दोघे श्रद्धागून चैथाच्या दर्शनास गेलों असतां एक ब्रह्मी यहस्य इंग्रजीत आम्हांला म्हणाला, “तुम्ही आमचा धर्म कर्वी स्वीकारलांत ?” ज्ञानत्रिलोकानें तुमचा धर्म याचा अर्थ विचारला असतां तो म्हणाला, “आमचा ब्रह्मी धर्म.” त्यावर ज्ञानत्रिलोक म्हणाला, “बौद्ध धर्म ब्रह्मी नसून हिंदी आहे. बुद्ध हिंदुसामानंत जन्मला, एवढेच नव्हे तर त्याच्या धर्माचा प्रमाण हिंदुसामानंत हिंदी लोकांनीच केला. सर्वे प्राचीन पालिवाचाय हिंदी लोकांनीच तवार केले. असें असतां बौद्ध धर्माला तुम्ही ब्रह्मी धर्म म्हणतां ही तुमची निव्वळ चूक आहे.”

ब्रह्मी लोकांचे इतिहासाचे अज्ञान

सामान्य ब्रह्मी लोकांत इतिहासाचे इतके अज्ञान आहे, की, बौद्ध धर्म कोठें उद्भवला याची त्यांना मुळीच माहिता नाही! अशा लोकांशी वाद करून आपला वेळ न दवडप्पासाठीं मी वारंवार ज्ञानत्रिलोकाला सांगत होतों. परंतु त्याचा स्वभाव राहीना. ब्रह्मी लोकांच्या पालि शब्दाच्या उच्चारांची तर तो उघड थड्हा करीत असे. माझ्या उपसंपदेपूर्वीं (म्हणजे मी जेव्हां श्रामणेर होतों) एके दिवशी आम्हांला विहारातील एका मिश्रकळून दहा शिक्षापदांचे ग्रहण करावयाचे होतें. त्याचे पालि उच्चार ज्ञानत्रिलोकाला ठाऊक असल्यामुळे तो आगाऊच हंसू लागला. तेव्हां मी म्हणालों, “हे पहा तुम्ही त्या मिश्रकूने उच्चार ऐकून त्यासमोर हंसलांत, तर त्याला फार वाईट वाटेल व त्यामुळे आमच्या विहारातील मुख्य स्थविरालहि राग येण्याचा संभव आहे.” ज्ञानत्रिलोकानें, आपण हंसजार नाहीं असें कबूल केल्यावर आम्हा दोचे त्या मिश्रजवळ गेलों. विहिवाटीप्रमाणे नमस्कार विधि वगैरे ज्ञाल्यावर त्यानें शरणगमन सांगण्यास आरंभ केला. ‘बुद्धं सरणं गच्छामि’, ‘धर्मं सरणं गच्छामि’, ‘संबंधं सरणं गच्छामि’, याला शरणगमन म्हणतात. मिश्रनें वेढेंचांडे तोंड करून मोळ्या जोगानें पहिले वाक्य ‘बुद्ध्यम् धर्यणम् गिसामि’ असें उच्चारले. तें स्वतः म्हणण्याचे मोहून ज्ञानत्रिलोक एकसारखा हंसत राहिला! विचारादै वेऊन आम्ही आपल्या खोलींत आलों, व पुनः शिक्षापदै वेण्याच्या भानगार्डीत पडलों नाहीं.

बौद्धक्षेत्रांची यात्रा

वाईट अन्नामुळे माझ्या प्रकृतीम फार धरका पोहोचला. वारंवार अतिसाराचा विकार होऊं लागला. तेव्हां ब्रह्मादेश सोहून पुनः कुशिनारेला जाण्याचा प्रयत्न करून पहावा, असा विचार माझ्या मनांत आला. ज्ञानत्रिलोकाला माझा विचार पसंत होता; परंतु कुमार स्थविराला तो विलकुल आवडला नाहीं. पांच वर्षे गुरुजवळ वास्तव्य केल्यावांचून दुसरीकडे जांगीं मिश्रून अप्रशस्त आहे, अशी समजूत प्रचलित होऊन बसली आहे. तिला मूळ त्रिपिटक ग्रंथांत आधार संपादत नाहीं. टाकाकामांनीं, शिष्य पांच वर्षे गुरुच्या विहारांत राहून अध्ययन पुरें ज्ञाल्यावर दुसरीकडे जात, असा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं केला आहे. पण या गोष्टीला देवील पुष्कळ अपवाद आहेत. मुख्य मुद्दा अध्ययनाचा आहे. विनय वगैरे ग्रंथ मला जरेच अवगत ज्ञाल्यामुळे जेंवें चित्तस्वास्थ्य पिचेन तेथें गहण्यास आचार्यांकळून हरकत होऊं नये असें माझें म्हणणें होतें. परंतु “शास्त्राद्वृद्धिवेळांयसी” या न्यायाचे ब्रह्मादेशातील बहुनेक स्थविर भक्त असल्यामुळे व आमचे गुरु त्याचा अपवाद नसल्यामुळे त्यांनी मन मोकळे करून कुशिनारेला जाण्यास म श परवानगी दिली नाहीं. तुला पाहिजे तर जा, असें त्यांचे म्हणणें पडलें. पण त्यांच्या मदतीशिवाय आगवोटीवैं भाडें ब्रह्मी गृहस्थांकळून मिळणें अगटींच अशक्य होतें. मला संबंधां दाखल करण्याचा विधि ज्ञाला त्या वेळीं मोलीन येथील प्रसिद्ध ब्रह्मी व्यापारी मों श्वां यांनी पुष्कळ वैसा खर्च केला; पण या वेळीं कुमार स्थविराच्या अनुमतीबांचून एक कवडी देखाल ते खर्च करणार नाहीत हें मी व्हकें जाणून होतों. म्हणून तिकिकाच्या पैशासाठीं मी त्यांच्याकडे गेलों नाहीं. चितंगांय येथील कांहीं बौद्ध व्यापारी रंगूला रहातात. या लोकांचा आचारविचार बंगाली तंहेचा आहे. केवळ धर्मानि मात्र ते बौद्ध आहेत. त्यांचा आणि माझी साधारण ओळव दोही. एके दिवशी त्यांना भेदून कुशिनारेला जाण्याचा माझा घेत कल्याचा. तेव्हां आगवोटीवैं तिसच्या वारांवैं भाडें आपण देऊ असें त्यांनी मोळ्या आनंदानें अभिवचन दिलें.

योडक्याच टिवसाठीं माझीं पुस्तके वगैरे सामान बरोबर घेऊन रंगूनहून मी कलकत्याला आलों. कोणत्या तारखेस कलकत्याला पोहोचलों याची आठवारा राहिली नाहीं. तथापि १९०४ सालच्या जानुभारी महिन्याच्या आरंभींच मी कलकत्याला पोहोचलों असेन असें स्मरतें. त्या वेळीं धर्मपाल जपान, अमेरिका वगैरे देशांतून प्रवास करीत होता; व

त्याच्या ऐरहिजिरीत महायोग्यि समेवं काम अनवरतन नांवाच्या एका सिंहाली तसण गुहस्थावर सोयचिप्रयंत आले होते. हा गृहस्थ फार अद्वितीयत होता, असे माझ्या ऐकाक्षांत माझाहून आले. परंतु त्या वेळी त्याचा लभावाची पारव होण्यास काही साधन नव्हते. मी समाग्रहात उल्लळो. पण जेवणावाचाची पंचाईत त्या दिवसासपूर्वक मासूं लगाली. अनवरतनें माझी काढजी मुळीच लाईन घेण्यात नाही. मठाहि या प्रसंगी पूर्वीप्रमाणे माझी पुढे काय होईल, याची मुळीच पर्व तदही. हिडुस्तानी, संस्कृत आणि ह्याची या तीन भाषांने व्यवहारपूर्वते शान असल्यामुळे उल्ल हिडुस्तानात कोणत्याहि टिकाणी प्रवास करण्याला मी त्याप्र होते, व मिदेवर निवाह करण्याची माझी तयारी असल्यामुळे माझात पोटपाण्याची अडचण पडणार नाही, अशी माझी दाची होती; आणि यदाकदाचित् अपासमारीची पाढी आली तरी ती सहन करण्यास मी सज्ज होतो, तेव्हा कल्करातील श्रीमंत लोकांची याचना करण्याच्या भरती न पडतो दुसऱ्याकी तिसऱ्या दिवशी कल्ककत्ता सोहून पायवाटेने सुंवर्दधेत प्रवास करण्याचा मीं केल. वारंत कोणी तरी तिकिट काढन दिल्यास आगाहीने प्रवास करावा, नाहीं तर पार्शी चालावै असा विचार होता. अमुकच ठिकाणां आणि अमरकाच दिववासांनी पोंचावै असा निवृत्य मुळीच नव्हता. जातां जातां लोकांच्या रीतिमाती आपणास समजावा, आणि हिडुस्तानाच्या निरनिराळ्या प्रांतांची माहिती व्हाची हेतु होता.

कल्करात्याला असल्यावर दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या हातानें एक झाली व एक सखलादीच मोडे नीवर मी शिवून त्यार केले; आणि माझी सर्व पुरतके अनवरतनाच्या स्वाधीन केली. त्यात माझी गोंवं सोडल्यामधून हिडुन ठेविलेली रोजनिशी होती. ती स्वरूप: कागदात चागली बंधून व मोहोर करून अनवरतनाच्या स्वाधीन केली व नीट व्यवस्थेने ठेवावी असे त्याला कजाकून सापितले. पण त्याच्या निकाळजीफानेते तेवढी रोजनिशीच गहाळ झाली! (इतर पुस्तकापैकी बहुतेक पुस्तक १९०९ साली अभियाल यांने माझी मला फत दिली.) इतरकी सर्व सिद्धता कागदावर एक दोन दिवसांन्या अंतर्च सकाळी सुर्योदयाच्या पूर्वी मी कलकत्ता सोडला, व चाट विचारित हावरा स्वेच्छानपैर्यंत आली. तेथून चंगाळ-नागपूर रेल्वेन्याचा बाजूदू मी हळूहळू प्रवास केला. त्या दिवशी माझ्या क्लॅरिंट खालून अणलेली केळी आणि पाव याचवरच मीं निवाह केला. रात्री केंद्र निजलीं याची आठवण राहिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अंदूल स्वेच्छानबद्ध पोन्हलो. झोळीत कांहीच शिळ्क नसल्यामुळे जेवणालागाची तरतुद पहिल्याने पहावच्याची होती. म्हणून गांवात गेले.

तेव्हे शीतलप्रसाद नांवाच्ये उदार वर्कील रहातात असे मीं कोठेसे ऐकिले होते. कदाचित् आंदूल येथील स्वेच्छानपैर नव्हते मला हैं सापितले असावै. मी सकाळीं आठ वाजाच्याच्या उमरास गोंवात गेले. शीतलप्रसाद आपल्या ओसपीवर कुळारीं सभाषण करीत बसले होते. मला कक्षाला आलू, असा त्यांनी हिदी मार्हेत प्रश्न केल्यावर, केवळ जेवण्यासाठी असा मीं यांना ज्ञाव दिला. त्यांना ही अडाच वाटली असावी! काही

दुसऱ्याची मदत पाहिजे काय वैजै प्रश्न लांनी विचारिले, पण मला दुमर्त तिमेसे काही नको झूसून केवळ एक लेवा पाहिजे, व माझ्या नियमाप्राणे हे चाग दाजाण्याच्या अंत याहिजे, असे मी निश्चून संपितले. त्यांनी मोळ्या आनंदानें जेवण देण्यावै कवून केले. ते गणाले, “एवेहेच पाहिजे असेल तर येथेनु दुमरिकडे जाण्याची मुळीच गरज नाही. येथे रवश वरा. चारा वाजाच्याच्या अंत त्रुहाला माझ्या शक्त्यानुसार भोजन देण्यात येईल.” त्यांच्या सापण्याप्रमाणे मी आंदूल गोंवात त्रुहाल दुमरिकडे न जाता तर त्येच यसन अकरा वाजाच्याच्या सुग्रास स्वानासाठी मला त्यांनी आपल्या नोकरबरोवर नवीन अत्याह त्यार केलेल्या चांगल्या तलवार याठवून दिले, व माझे सान आटेपल्यावरोवर स्वरूप यांवाचा नोकरबरोवर नवीन अत्याह त्यार केली. बंगाली पद्धतीप्रमाणे पुळकळशा भाज्या वैरे पद्धार्थ होते. योजनात्तर त्यांनी मला काहीं द्रव्य घेण्यात की काय, असा पुनः प्रश्न केला. पण द्रव्य जवळ ठेवावयाचे नोही असा माझा निश्चय सांगून व योजनात्तर केल्यावैदुल यांच्यात आभार मार्गुल मी अंदूल स्वेच्छानावर केंपा विचार-आंदूलचा स्वेच्छानावर व असिस्टंट स्वेच्छानावर हे दोनेहि खिरती येहस्थ होते. परतु त्यांनी मला पारच औद्योगिती वागविले. त्या दिवशी सकाळीच असिस्टंट संदर्भात-पास्तरचै आणि माझे संमाझा झाले होते: नेहां मी याळा असा प्रसन केला, की, एवाच्या गाईत गाडीचा डब्बांत बसून मला प्रिदानप्रपूर्यंत जातां येईल की काय? तंत्रांहां देहाणाला, “तुर्ही पैसेजर द्वृतमधून गेलावत तरी प्रिदानप्रूप्याच्या स्वेच्छानावर केंपा विचार-पास्तरचै माझा पारच औद्योगिती अहे उंच म्हणून सोहून देताल. द्यावाय आणा एहाया नाही. माझु संमाझी अहे उंच म्हणून सोहून केंबू.” पण तिकिटावांच्यात प्रवास करणे ओळखावाच्या गाडाला तुमच्यासंबंधानें सांगून केंबू. मला गरत वाटले नाही. मी याळा झाणाले, “गाडीने जर अगल्या व्यावरात चमून मला नेहें तरच मी जाईन, नाहीं तर सभ्या पैसेजांन्याचा डब्बांतन मी तिकेट असल्याशिवाय जाणा नाही.” शेवटी त्यांने माझे हणांने खुद स्वेच्छानप्रतीकावरीले. त्योतेहि मजबूत आंदूल स्वेच्छानावरून प्रिदानप्रूला जाणार होती. त्या देन्हाचा गाई देवील विश्वर्मी पुळकळ सहातुम्ही दावाविली. पण पैसेजर द्वृतमधून जागेर गाई लेक तुम्हाला आपल्या कंपारंटमध्ये घेणार नाहीत, असे तो म्हणाला. त्याच दिवशी दुगारी एक गुडुस द्रूत आंदूल स्वेच्छानावरून प्रिदानप्रूला जाणार होता. गुडुस द्वृतमधून माझी बाण्याची तयारी असल्यास तो गाई चांगल्या ओळखावाचा होता. गुडुस द्वृतमधून प्रिदानप्रूला जाणार होते. स्वेच्छानप्रपूर्यंत मला सुखरूप पोंहोविले, असे स्वेच्छानप्रतीकावरीले, असे स्वेच्छानावरून मिदानप्रूला आलू. त्या देन्हाचा गाई देवील विश्वर्मीच होता असे वाटते. तोह माझ्याची अस्यत स्वेच्छानावरून यागला. आपली बैठक त्यांने मला देऊन टाकली आणि स्वतः उम्हानेच प्रवास केला.

मिदानप्रूला पोहोचव्यातर स्वेच्छानावरून दोन-तीन दिविणी रेल्वे कार-कुंतांनी मी गोठ घेतली; पण त्यांच्याद्वारा पुढच्या प्रवासाला मठत होण्याचे निवाह तिम्हाच्यामुळे स्वेच्छानावरून मिदानप्रूप्य शाहरंत जाणाच्या रस्यावरून मी संथांचे चालूले लागलो. शाहराच्या जवळ पोहोचव्यावर रस्यावरून डाव्या बाबुस एक गाई उम्ही

असेली आहदकळी. तेचे दोन-तीन बंगाळी गहरथ उमे होते. त्यांना शहरांत जणारा रसा हाच की काय, असा मी हिंदी भावित प्रस्तुत केला. त्यांनी, हाच आहे, असे उत्तर दिल्या-वर मी पुढे चालू लागलो. पण त्यावरोवर असलेला दुसरा गहरथ बाईचाहीने मजबूत येणेवून नम्हणाला, “तुम्हांला संखुत भार्षीत येते काय ?” मी महणाले, “होय, संखुत भार्षीत मला चांगले बोलतां येते, व इंग्रजीही मी बोलू शकतो.” तो महणाला, “ही जी आमची गाडी उभी आहे ती आपल्या राजेसाहेबांनी होय. हे राजेसाहेब संखुताचे मोठे मोक्ते आहेत. त्यांनी संखुत भार्षीत एक गंध देखील दिल्या आहे.” मी हणालो, “तुमच्या राजेसाहेबांशी मला कांही कर्तव्य नाही. तथापि त्यांची इन्द्राच असेल तर संखुत भार्षीत बोलण्याला माझी हरकत नाही.”

इत्यरात राजेसाहेब तेचे आहे. हे जातीने बाह्याण असून यांचे नोंबर कुण्ठप्रसाद की दुसरे असेच कांही तरी होते. मिनापुर जिल्यांत यांची मेठी इस्टेट असून खु मिनापुर शहरात एक मंडे घर (जाळा बंगाळ्यांत कचरी असे महणतात) होते. योडा वेळ संखुत भार्षीत संमाणा झाल्यावर राजांने आपल्या कनेक्शन येण्याविषयी मला सांगितले. परंतु मला पार्याच चालू बांधू या, असे मी महणाले. त्यांनी विशेष आश्रह केला नाही. आपल्या बरोचर असलेल्या एका गहरथास माझ्या बरोचर ठेवून ते निघून गेले. ग्रंथ शाल्यावर मी राजेसाहेबांच्या कनेक्शन येहोबलो. ते दुसऱ्या दिवशी गंवाला जाण र होते, व त्यासुलें त्याच रात्री पुष्कर कामेकांजे पहवचाची होती. त्यांची भेट न घेऊ जवळज्या एका पदवीत माझे चीवर पसरू व त्याची दुसरी बाजू पांखून मी खस्थ होणी गेलो. प्रवासांते थळून गेल्यापुढे मला गाठ होणाली. अकरा वाजायाच्या समारास घोष आडांवाचे कर्कील मजपार्शी आले, आणि त्यांनी मला जांने केले. रात्री फारउ करण्यासाठी राजेसाहेबांनी फर आश्रह केला. पण दुर्गांचा चारा बाजल्यानंतर जेवीत नसतो असे संगून मी त्यांचे समाधान केले. दुसऱ्या दिवशी आपल्यावरोवर अपल्यांवर अपल्या गंवारी यावै, असा त्यांती फर आश्रह केला. परंतु माझा प्रवासाचा बेत आर्धीच ठला असल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देता आला नाही. आपल्या मंडळीला संगून मला तागपुण्येत तिकिट मिळावै अशी त्यांनी व्यवशा करून ते आपल्या गंवारी गेले. दुसऱ्या दिवशी मी बोय कर्कील यांजकडे जेवलो, व राजेसाहेबांच्या ओळखीच्या गुह्यावरोवर देवशनावर आले. राजेसाहेबांनी आगि त्यांच्या मिनांने जमलिलेला कर्पाणीतून माझे तिकट देणांत आले, व शिळ्क राहिल्या पैशांतून बांटू त्यांचासाठी स्यांने मिटाई घेऊन दिली.

नागपूर-मुंबई धांचती भेट

दुसऱ्या दिवशी दुपारी नागपूरास पोहोचलो. मिळाईकर शुभवशमन करण्यांत अल्यासुन जेवणाची फिकीर नव्हतीच. परंतु रहावै कोटे व उद्यां कसे होईल याची तेचटी काळजी होती. तसाच रेशनावरुन शहरांत गेले. तेचे प्लेगाचा एकच काहर उद्दृत गेला होता.

लोक घरेदौरे ठाकून बाहेर रहाव्यास मेले होते. तेह्वांना आश्रयस्थान मिळावै फारच कठीण शाळे. कनिष्ठे काणी की असेच दुसरे दोघेविचे जण मला भेटले. ते आपसांत म्हणाले, “ हे कोणी तरी आर्थिसमाजिस्ट गुहरथ असावे ! येथे यांच्या मतांशी म्हणारा गुहरथ कोणी दिसत नाही ! माधवाच याचे तेवढे यांचे स्वागत कराऱील .” त्यांतील एक जण मजबूते बरुन मला घणाला, “ तुम्ही माधवाच याध्ये वर्कील सांगवाहेर रहाव्यास गेले आहेत तेचे जा ; ते तुमची सर्व व्यवस्था कराऱील . ” मी पाळे वर्कील यांचा शोध करात करित संध्याकाळी सहा वाजायाच्या भुमरास त्यांच्या तेव्हूर आकून पोहोचलो. ते केस वालविषयासाठी बोहेगांवी गेले होते व राजीव्या गाडीतै परत येणार होते. मला त्यांच्या काळिंच कंधून ‘ त्यांच्याशी काय काम आहे ? ’ इच्छादि बोंच प्रश्न विचारले. पण सविस्तर उत्तर देण्याच्या भरिस न पडतां मीं योडव्यांत त्यांना सांगितले, की, “ मझें विशेष काम-उत्तर देण्याच्या भरिस न पडतां मीं योडव्यांत त्यांना सांगितले, की, “ मझें विशेष काम-उत्तर देण्याच्या भरिस न पडतां मीं योडव्यांत त्यांना सांगितले, की, “ मझें विशेष काम-कांही नाही. केवळ एक दिवस केंद्रे आश्रय मिळावा के माधवाच वातांना भेटून जावै या पटीकडे देयवर येण्याचा माझा दुसरा हेतु नाही. ” रात्री कांही ग्याण्याविषयी मला त्यांने विचारले. पण मी रात्री जेवीत नसतो असे संगून मी त्यांना तंबूत चीवराच्या शायेवर स्वस्थ होणी गेले.

श्रीयुत पाण्ये वर्कील राजीव्याच गाडीतै आले. आत्यावर माझें बर्तमान त्यांना समर्ज-लेच असावै. पण त्यांनी मला उठविलं नाही. दुसऱ्या दिवशी ते जरा उत्तिराच उठले, व तदर्तेतर माझीं व त्यांची भेट शाळी. मीं, आडवडान ठेवितां, बैदू आहै वरै हकिगत त्यांना निवेसन केली. ते सुधारेने पुस्करे अस्त्रायापुढे माझ्या घर्मंत्रिगच्छल त्यांना वाईट बाटले नाही. ते ग्राणाले, “ बुद्ध शाळा तरी तो आमच्या प्राचीन महापरिकी एक, व त्यांच्या मताला अनुसत्यातै मनुष्यांवरी असें मी मुळीच समजत नाही. मि. ओकाकुरा नांवाचे एक जपानी वैदू येथे आले होते व ते माझ्याच वर्षी रहात असत. आतं तुही डाचा इकडे तिकडे न फिरातं येवेच स्वस्थ विश्राति ध्या व जे कांहीं धर्मचिन्तन करावै यांवै असेल ते येवेच करा. ”

कांहीं दिवस नागपूराला रहाणे मला इच्छा वाटले. श्रीयुत पाण्ये त्यांती माझ्यासाठी एक लहानसा तंचु त्यार करून त्यार करून लाचावर मी निजत असे. पांचांच्या तच्छुरीजांती आणली दोनच्यावर विन्हावै होती. या सर्वे मंडळीकडील मला शोहीधोडी मिळा मिळत असे. पण यांती एक उथल मातीचे मांडे आणून दिले होते, यांती जेवीत असे, व आंधीलीसाठी आणि पाणी भरून ठेवासाठी दुसरा एक डडा होता. आंचवायाचासाठी एक गाडीने होते. तात्यां—

मुगाद्रमत्राचिभवद्यवासंभोगचीवरः ।

तिर्भगेऽविशिष्यमि कदा काषमगोपयन् * ॥

* मातीचे पाण एवढेच माझें वैभव व चौराला वापरत येणार नाही असे चैवर (जवळ ठेवून) मी देहाची परवा न करात निर्मयांने कर्धी संचार करिन !

या शांतिदेवाचार्योच्चा सदिन्त्तेचा लाय थोड़क्या दिवसांत मीं चांगला अनुभव घेतला.
श्रीयुत पाण्ये आणि इतर मंडळी यांच्या तेवप्रसर माझी बहुकृतिका बन्याच अंतरावर होती. तेथे सापाची व चक्र हिस्स प्राण्यांनी अणि चोरांनी पार भीति होती, तथापि रात्रिविषार्ता मीं खुशाल इक्हून तिक्कहे पिरत असे; गवतावर निजत असे. सरासरी आठवडा किंवा दिंद अठवडा मीं येथे काढला. परंतु कायमची वर्ती करणे शक्य नव्हते. रोज निक्षेपाठी चार-पांच मैल चालू जावै यांचे लागले अले, नसते. कां की मुऱ्डव्हलन घनारसरकर्त अणि तेथून कुशिनरेळा जावै, असा. मीं माझ्या मनाशी वेत केला, आणि तो पाण्ये यांता कढविला. त्यावै म्हणै असे होते, की, नागपुरवरुन मीं सरळ बनारसला जावै. पण मीं इणालों, “या केळी मला मुंबईची वाजू, एकवार पहावाची आहे. मीं पुण्याला होतो. परंतु मुंबई पाहिले नाही. येथून जवळ उभरवती आहे ती देखील मला पहावीदी वाटते.” पाण्यांनी विशेष भवित न भवति करात श्रीयुत गोविंद नागरायण कणे, ककील (उमावती) यांना माझासंबंधाने पक्क लिहून मला दुसऱ्या दिविशी उमावतीने तिकिट काढून दिले.

मीं उमावतीस अपरत्रीं पोहोचलै. एवढ्या गर्वी श्रीयुत कणे यांना त्रास देऊन नव्हे इक्हून स्टेशनतील थँडे कलास बेट्टा रूपमध्ये फक्क्यावर इरोंगी गेलो. त्यामुऱ्ऱे दुसऱ्या दिविशी अमांशुचा विकार होउन माझी प्रकृति एकाएकी निवडवली. सकाळी कणे बकळी तर श्रीयुत ददासाहेब लापडै. १ वारी यहू माझांची त्यांनी मला ओढाव करून दिली. तेथे चौदू घमासिंधाने मीं एक व्यारख्यान वाचै असा मंडळीचा आशह पद्यामुऱ्ऱे मीं ‘बुद्धाचा मध्यम मार्ग’ या विषयावर तेथील यिंओसाप्फळ लैंजमध्ये व्यारख्यान दिले. श्रीयुत खापडै अचक्षस्थानी होते. त्यांनी बोळ घर्मावर अनुकूलच टीका केली. एकदरीत व्यारख्यान सर्वे मंडळीला आवडै. परंतु मराठीत बोलाच्या माझा हा पहिलाच प्रसग असत्याकागणाने मीं व्यारख्यान करून वेळेत या विंचन्हेत होतो.

श्रीयुत कणे यांनी सर्वस्व माझा भार घेतला. तिकिटचे पैसे त्यांनीच ठिळे किंवा वरोणीच्या रूपाने गोळा केले, याचा मला पत्ता लागला नाही. मुंबईस श्रीयुत हरि सीताराम दीक्षिण, सौलिस्टर, यांता आगाळ पक्क लिहून त्यांनी माझ्या आगमनाचे बर्तमान कळविले, व उमगवतीहून निष्पापूर्वी तर देखाल केली. एवढे करून देलील त्यांचे समाधान शाळे नाही. ते इणाले, “जर तुमची हस्कत नेसल तर तुमच्या कुऱ्डवासाठी आणि मुलासाठी मी यथाशक्ति काहीं गळकम पाठवीत जाईन.” या त्यांचा

औदार्यविहूल मीं त्यांचे कार आभार मानले, पण देणरी घेण्याचे नाकारले. “माझा मेहुगा डॉक्टर आहे व आपल्या बहिणीचा भार सहन करायाला तो समर्थ आहे; तेव्हा सापाचा आपांची बाळांग् नका,” असे सांगून मीं त्यांचे समाधान केले. सापाचा तीन की चार दिवस उमारावतीला माझा मुक्कम होता. तेथून भुवरेला आले. दादर येथे गाढी बदलून मीं परसपर बांधाला गेलो. श्रीयुत दीक्षिण त्यांनी तेथे गाढी व एक माणूस स्टेशनावर पाठविला होता. त्यांने मला त्यांच्या बरी नेले. त्या दिविशी दीक्षित यांच्या वर्ती कांहीं विकेष कार्य होते, किंवा गविवार गहणून कांहीं पाहुण्यांमधळीस त्यांनी जेवावयास बोलाविले होते यांची मला आता आठवण नाही. तेथे श्रीयुत दामोळकर आडांवाचेचे एक गृहस्थ त्यांच्याकडे आले होते. त्यांनी माझ्या घरांतराविहूल पुकळ दुःख प्रदर्शित केले. विशेष: सारस्वत जातीच एक हुआर मुकळा व सारस्वत जात त्याला मुकळी, याचहूल त्याना असंत वाईट वाटत होते! दीक्षितांनी दुसऱ्या दिविशी मला आपल्याबोरवर मुकळी तेले, आणि एक भाज्याची गाढी करून देऊन त्यांच्या एका नातलगावरबोर मुकळीतील किंवेक प्रदर्शन रसाऱ्ऱ दाववृत्त आणिली. यामुऱ्ऱे मला आणली केळ बालविषयाचे काण राहिले. नाही. त्याच दिविशी रात्रीच्या गाडीने मीं बोलाला गेलो. श्रीयुत दीक्षित यांनी त्यांचे बडेयाचे निव श्रीयुत रामबंद्रद हरि गोखले यांना अगाळक नायांसांसंबंधाने लिहिले, व गर्वी अकाराच्या गाडेला रस्टेशनावर येउन तिकिट काढून देऊन मला गाडीत बसविले.

दुसऱ्या दिविशी सकाळी गाडीन्या वेळी श्रीयुत गोखले बडोदा स्टेशनावर हजर होते. माझ्या पेशावाराविहून त्यांनी मला आपल्या गाडीतून वर्षी नेले. त्यांच्या वरी जेवणालायाची सोय फार बांगली होती. पण एक टिक्कापेंशं जात तंथ मला रहाव्याचे नव्हते. तेव्हा मीं त्याच दिविशी रात्रीच्या गाडीने उज्ज्यविनाश जाण्याचा वेत केला. गोखले यांनी स्टेशनावर येउन उज्ज्यविनाश तिकिट काढून दिले; व अणली कांहीं स्फैये त मला देत होते परंतु ते मीं स्फैक्काले नाहीत.

उज्ज्यविनाशा या वेळी लेण होता. आमचे जुने मित्र केळकर मारतर वैरे मंडळी गांवाचाहेर हवात असत. मीं त्यांच्या कसाजासा पत्ता लाविला. माधव कांलजवळे त्या वेळेचे पिण्यांपूल श्रीयुत लेक्के यांच्या तंबूत किंवा श्रीयुत केळकर यांच्या झोंपडीत राहिले याची बोरवर आठवण नाही. या सर्वे मंडळीचे गुरु शीलनाथ नावाचे एक वैरागी त्या वेळी देवास येथे रहात असत. त्याना अवश्य भेटावै असा सर्वे मंडळीचा आगाह पडला. महणून उज्ज्यविनाश देवासपर्यंत योविस मैलांच्या रस्ता मीं चालत गेलो. परंतु या उंच्युएट मंडळीच्या म्हणण्याप्रमाणे उज्ज्वल घार्मिकणा या डुवामध्ये मला आढळला नाही!

२१. याचे संबंध नाव गोरे श्रीकृष्ण लागवै. बऱ्डाडातील एक नावाजलेले वर्कल, दिक्कांचे अनुयायी, उत्तम वैरे, आणि सामाजिक नि गजकळ य कार्यकर्ते, या नान्याते त्या काळात त्यांची लोकमान्यन्यांच्या लालोवाल गश्य युद्धान्यांत गणता होत असे.

विचारले. परंतु बुवाने ल्याँची आडवांतिडवीं उत्तर दिली ! ल्यावेळी बुवाजी भोगेच्या तरारेत असावे असें बाटले ! त्या दिवशी मी बरोबर दशम्या बोरे बंजलन आले होते, व बारा बाजाप्यारूपीं बाटेत फराळ वेळाच होता व रात्रीं तर जेवावयाचे नव्हतेरच. सरासरी सतत याजाण्याच्या सुमारास शीलानाथाच्या शिष्यांनी धुनीची पूजा कोरे कळून शंख वाजविला. या प्रमंगणी असती वरीरि सर्व शीलानाथाच्याच तंवाच्या होत्या । शोलानाथ हात्वा देव आहे अशी ल्यांच्या शिष्यांचेची ठाम समजूत झाले. असावी असे दिसून आले ! कांहां असो मठा हा सगळा प्रकार फारसा आवडला नाही.

दुसऱ्या दिवशी माझी आणि श्रीयुत गंगाधरशास्त्री या युहाशंखांची गढ पडली. हे देवासन्ना इंग्रजी शाळेले हेडमास्टर होते, व विचायाभिरुद्धीके ते विशेष लक्ष देत असत. ल्यांची कशी व कोटं गांठ पडली हे स्पर्श नाही. पण आपल्या बरी जेवावयास यावै व माझ्या नियमप्रमाणे बास वाजाण्याच्या अंगत सर्व तयारी हेर्विल असे ल्यांची अग्रहार्वक सांगितले. त्या दिवशी अकरा-साहेअकरा वाजतां मी त्यांच्या बरी जेवेलो, व द्युपरीं ल्यांच्या शोऱ्हेत माही एक वारस्थान शाळेले. एकदरीत देवासन्ना प्रवासात शीलानाथाच्या भेटीपेक्षा गंगाधरशास्त्राच्या भेटीका लाप मजा विशेष वाढला.

देवासन्नुन मी इंदुरास गेलें. हा वेत उडजिनीलान ठळा होता. श्रीयुत केळकर यांनी इंदू र येथील श्रीयुत केळकर हेडमास्टर यांस माझ्यासंघाचे लिहिलेच होते त्याप्रमाणे ल्यांची मला एक दिवस नेहून घेतले आणि उडजिनीचे तिकीट देऊन वाजना केले. प्रि. डेक्षणे, श्रीयुत केळकर वरीरि गृहासंगनी वरीगी गोळा कळून मला याहोहेरीस रवाना केले. डॉ. वागांते योन्याच वरीं जाळन उतरले. चार वर्षांनी आमची पुनः भेट शाळायुक्त हो. वागांते यांप अनंद झाला. पण माझा संत्यासी केवा ल्यांना । विशेष अवधाळा नसावा. तथाप माझ्या आदरसकारांत कोणाच्याहि तंहेने ल्यांनी कमतरता पहंच दिली नाही. एक कीं दोन दिवस ल्यांच्या वरीं रहून मी काशीजी जाण्यास निघाले. त्या दिवशी राजवाड्यांत जरीने काम अवलयामुळे ल्यांना स्टेशनवर येण्यास खवड नव्हती, म्हणून . तिकीट काढून देण्यासाठी ल्यांनी आपल्या माझ्यास पाठविले. त्याने तिकीट माझ्या स्वाधीन केहवावर औजाळभर रुद्दे पुढे केले. ते दहा होते कीम होते हे मी मुर्दीच विचारिले नाही. मी ल्याला एवढेच सांगितले, की, तुमच्या या संपर्कांना मला मुर्दीच विचारिले नाही. तुम्ही ते प्रत घेऊन जा, व आपल्या मासंच्या स्वार्थ न करा.

काशीला सारनाथ येथे बोद्ध लोकांसाठी एक ल्यानसे वसतिगृह बांधले आहे असे माझ्या एकाणांत आले होते. त्याप्रमाणे केंद्रीतमेंट्या स्टेशनावर असाल्याक्षोजन मी त्या ठिकाणचा रक्ता घरिला. तेथे उमेंवंकर तंवाचा आमगेर रहात होता. त्याने मल्या जेवण वरौर दिले. पण हे वसतिगृह पुरे न शाळ्यामुळे, तंवें माझा रहाताची सोय वाहवाची नाही, असे तो म्हणाल्या. नव्हां मी म्हणावून, “ कुठितारेला जाण्यास किती माझे पटते व ते मला येण्ये कसे मिळेल ? ” येथेनु कुशिनरेजवड्याच्या ‘तहसील दैतिया ’ या संदेशानाचे माझे एक ल्याला आणि काही आणे घडत होते, ते तुमेंवंकराने आपल्या पदव्ये

दिले व तेशून माझी रवानगी केली.

तहसील दैरियाला मी सकाळी पोहोचले. तेशून कुशितारा तेव्हीस मैल आहे. रस्ता सरळ आहे, परंतु वाटेत जेवणाचे काय हेर्विल लाची थोडी कोळजी होती. पण स्टेशनावर बसून कांही अर्थ नाही असे जाणून मी तडक वाळूलास झुवावत केली. पांच-सहा मैल चाळून गेल्यावर मध्याह्यामध्ये होत आला. तेहां तेशूना गंवात एका क्षणिय जातीच्या जनीनदारच्या बरी मीलेलो. त्याने माझे चांगल्या रीतीने आदरातिथ्य केले. भोजनोत्तर मी पुढचा रस्ता घरिला. रात्री वाटेत एका लोहाराच्या बरीं निजलों व दुसऱ्या दिवशी

सकाळी कुशितारेला जाळन पोहोचलो.

हे स्थान गोरखपुर लिंगायांत कसया तंवाच्या ताळुस्त्राच्या गंगाधरासन्दून दोन मैलांवर आहे. सर्वां याला “ माझा कुशिरका कोट ” , असे म्हणतात. आसपासच्या अडाऱ्या लोकांना येशील बुद्धांशी मूर्ती पाहून मेठा च्यापकार वाटो ! चांगवंचाचा लंगांना इतिहास विळळुन माहील नाही ! माझे सांगितलेलं आहे, की, महावीर मिळूने श्रीयुत देवाजी नंवाचाचा ब्रह्माण्याच्या विषयात वाचावाचा बांधली आहे. महावीर मिळू याच धर्मशाळेत रहात होता. त्याच्याक्षरे ब्रह्म द्वारा गंगाधर मिळू होऊन रहात असे. श्रीयुत देवाजी यांने एक धर्मशाळेवी व्यवस्था प्राह्णासाठी टेकिला होता. महावीर मिळूने माझे स्वागत लंगांले केले, व मला राह्यासाठी एक लोशी दिली. आठां-नव्या दिवस नी त्या बोर्लीत होतो. परंतु माझ्या ध्यानसम्पर्कात तेथे फार अडथळा येते. आस-माझ्या दोळांवाचाहेर विश्वमित्र-मेनकेवै (रविवर्मकृष्ण) एक चित्र टांगले होते. आस-पासच्या देवेंगांवाचानील लोक धर्मशाळां पाहण्यासाठी येत व या निकाकडे पाहून खदावदां हंसत. हंसत जाळें नका, असे मी पुक्कळ वेळां सांगितले. परंतु रोज नव्ही माणसे येळं लाळासामुळे त्याचा कोहां परिणाम झाला नाही. तेव्हां मी महावीर मिळूला हणाली, “ तुम्ही हे चित्र तेशून काढून याकां किंवा निदान दुम्न्या ठिकाणी तरी ते लावा. म्हणजे मला लालासून त्रास होणार नाही. ” पण ते सेजारीच्या माणासांने लाचले असत्यमुळे महावीर मिळूला काढून याकां योग वाटेना ! मीं तें उडांटे कलन ठेवले पुनः सुटूने केले ! कुशिनारेला योण्याचा मुख्य उद्देश्य हस्तला म्हणजे मनस्त्वारथ संपादावै वा पुनः सुटूने होता. पण या एका लहानशा निनाने ल्याला अंतराय केला.

आतां धर्मशाळां सोडिल्याचिवाय दुसरा मार्गच उरला नाही. एके विक्षीं महावीर मिळूना व माझा यासंवंचाने बराच चादविचाद झाला, आणि या संवीचा फायदा घेऊन मी धर्मशाळा सोडिली. बुद्धांच्या मंदिराच्या मागल्या बाजूस मोडक्या इमारतीवर वाढलेले एक रानटी शाळ होते ल्याच्यालाली एक लहानशी जागा तयार करून मात्र होती तेथें राहं लागले. एकच दिवस कसया गंवां बाळून एका बक्किलाच्या वाजवावर मतुरांने तें पुनः सुटूने केले ! कुशिनारेला योण्याचा मुख्य उद्देश्य हस्तला म्हणजे देवेंगांवाचाने ल्याला आणि काही दिवशी घरिला नाही.

शाडाखालीं दोन-अडीच महिने

कुशिनरीला मी १९०५ सालाच्या जानुआरीमध्या २५ तारखेला पोहोचलें. एक-दोन आठवडे बर्मशाळेली नोर्हीत बाल विले व बाकी दोन-अडीच महिने त्या शाडाखाली गेले. माझ्या आयुर्वानील एकांतवासांत बालविलेले हेच पहिले दिवस होत. भगवान् बुद्धाने भगवेष्वरमृतं सापितलेश्या भयभैरवाचा मी प्रथमत: याच ठिकाणी अनुप्रव घेतला. या सूक्ष्मां बुद्ध भगवान्, म्हणतो, “ निश्चूहे, मी चतुर्दशी, अगावाच्या, पौरीमा अणि अष्टमी या दिवशी ज्या स्थानी मूलविकाचाकिंचं फार भय आहे असे समजले जात असे, त्या स्थानी जाऊन रहात असे. रात्री एवादा मेर शाडाखालन बालविलेले लंबूद्द शाळीं पाडीत असे. एवाहें जनवर आसपास येत असे, किंवा वाच्यानें शाडाखाली पाने हालत तिकाहे असत. अवा वेळी माझ्या अंगांत मध्याचा संचार होई. त्या केंद्रीं जा दी इकहून तिकाहे फिरत असे, तर फिरत असतानाच त्या भयाचा नाश करी. उभा असतो जर मढा भांति शाढली, तर उभा असतांच त्या भांतिचा नाश करी, बसलो असतां ती मजपांडी आस्यास तिचा मी बसलो असतांच नाश करी, व अंथरणावर फडलों असतां मला भय बाटलें तर त्याचे मी ताच स्थिरीत दमन करी.” या आणि दुसऱ्या पुढकळ सूक्ष्मां सापितलेश्या गोष्टीचा अनुभव घेणास मला येथे सबूद सांगडली. रात्री मुंगास किंवा लांडो येऊन शाडाखाली वाळूनेल्या पानांखालन धांवून जात, तेव्हां माझ्या अंगवर रोमांच उभा राही. पण या स्थिरीत असतांना भांति वाटे त्या स्थिरीत असतांनाच तिचे मी दमन करी.

महावीर गिळून एक मला अंथरणासाठी गालिचा दिला होता. एके दिवशी माझ्या राहण्याच्या शाडाखालीं शेतांत ते गालिचा पसरून मी निजलो होतो. मध्यरात्रीच्या सुमारास उडून शौचाला गेलो, व येऊन फहातों तों अंथरणाच्या कडेवर पूर्क लांकडासारखा पदार्थ दिसला. मला संशय आल्यामुळे मी चिक्की चाजविली. तेव्हा तेथे असलेला साप हळूहळू निघून गेला. त्या दिवसासून बुद्दमंदिराच्या बाहेर असलेल्या ओळखावर मी निजूऱ लगालो. हा ओटा जमिनीपासून जरा लंब असल्याकाणाने साप वरै अंथरणात शिरणाचा संभव जरा कमी होता. परंतु ओळखाला शाडाखाला वौरे आश्य नमल्यामुळे गर्वीं माझे पांचरुण द्यावाने भिजून झाईची जरमीन कुनैची असल्यामुळे यंगीहि वरीच वाजे.

मृत नाशाचा एक कवीरपंथी साधु जवळच्या वेळेंगांवात रहात होता. तो वारंवार मजपांडी येऊन घर्मचर्चा करीत असे. मीहि त्याला चौदांच्या भयवांची कौरे प्रकार संगत असे. एके दिवशी रात्री माझ्या स्थानाहून दोन मैलांच्या अंतरावर असलेल्या एका समशानांत जाण्याचा आगऱ्या बेत वेळा, व त्याप्रमाणे ती सारी रात्र तेथे बालविली. कोलेहे लांडगे वौरे प्राणी तर या समशानांत होतेच; पण त्याहीपेक्षा माणसांने चरित्रावध्यव, हाहे क्वोरे इतरातः पसरते असल्यामुळे याळा अधिक भयानक स्वरूप आले होते. तेव्हा व तुमना तेवढा इतिहास सात्र वाण। तेल्याने ही लाट करिचिली असून तिच्यावर तो उडी मारत असे. (कृद पडवा था ।) ” शाळें । माझे ल्याख्यान येथेच आडले ।

ध्यान चालविले.

यापूर्वी रात्रावरांत एकदा फिरायाची मला संवित नव्हती असे नाही. अमज्जा सांख्यालगांव अद्यापि जंगलीच आहे. सूर्योस्त आल्यावर बाजाच्या आरोळ्यावर बर्षादून पुष्कळ वेळा तेथे सध्यां देलील ऐकूं येत असतात. या गांवांत रात्री केंद्रीं मी पुष्कळ वेळा फिरलो आहे. समशानभूर्णकहून एकदा जाण्याला मला पर्वा चारू नसे. पण त्या केंद्री मनोहृनि निराळी असे. सर्प, वाई, भूत, पिशाच किंवा चोर आला तरी त्याचा प्रतिकार करण्यास हातांत दाडीके आणि कोयता रहात असे; व वाषावर देवील हल्ला करण्याची माझी सरव त्यापरी असे. कुशिनारेचा प्रसंग याहून फार भिज होता. वैश्वे लांडो आणि कोलेहे इत्यादि बाबू शंतुंचा प्रतिकार केवळ वैरायानें अणि शांतीने करावयाचा होता. तेव्हां रांभी लंडंगा आला असे वाटल्यावर त्याचा प्रतिकार करण्यासाठी मी घांवत नसें; माझ्या शर्यारानें हा प्राणी तुरू तुरू होणार असला तर खुशाल होतो. असा संकल्प करून मी स्वस्य रहात असे. तारख्ये, कुशिनारेच्या आसपास मला जो एक प्रकारचा धार्मिक अनुमळ घेण्यास सांपडला तो अपूर्वीच होता, असे गृहटले पाहिजे.

१९०४ च्या एप्रिल महिन्यांत घर्मपाल जपान, अमेरिका वरै देश फिरून कलुक्याला आला, व तेथून काशीला येऊन तेथे एक औद्योगिक शाळा स्थापन करण्याचा त्यानें प्रयत्न चालविला. मला लाङकहून एकदोन पैकं आटीं तेव्हां काशीला जाऊन त्याला मेटण्याचा माझा वेत टरला. एप्रिल महिन्याच्या अवैरिस मी कार्यास मेळों तर्थे वौदू घर्मशालेच्या जवळपळ एका बडाच्या शाडाखालीं मी एकदोन आठवडे शालविले. घर्मपाल मला घेण्यासाठी शाहरातुन आला होता. त्याच दिवशी तेथे सापताचाचा जवळपळ एका बडाच्या शाडाखालीं मी एकदोन आठवडे शालविले. घर्मपाल होती. ज्या किंकाणी वौदू गुरुंनी उपदेश केला त्याच तिकाणी अशोक राजानं बांधली होती. ज्या किंकाणी वौदू गुरुंनी उपदेश केला त्याच हिंदूपरामी अलै. तेव्हां एक मोठा स्वप्न आहे. ज्येला जमेलेले पुष्कळ लोक ही जागा पाहण्यासाठी अलै. समजावृत्त संगा.” “ यांत मला यश येणार नाही व चिनाकारण जास मात्र होणार, ” असे मी महणालो. तथापि त्याचा फारच आप्रह पडला तेव्हां स्त्रूपजवळील उत्तरव्यावर चहून मी लोकांना उद्देश्य बोलू लागलो :—

“ या स्त्रूपचा इतिहास आपाणाकी बहुतेकस माहीत नसेल. सार्वभैम अशोक राजाने हा स्त्रूप प्रथमत: बांधिला—” इत्यादि कथा सांगण्यास मी आरंभ केला, या मध्यंतरीच त्यांतील एकजण हिंदी मार्जित म्हणाला, “ काय हो, तुम्ही केवळ गण्या ठोकीत आहों ! ” एवढी मोठी तेल्याची लाट आहे, असे आम्ही सतत ऐकत आलूं आहों ! ” एवढी मोठी तेल्याची लाट असांने शेवट नाही व त्याचा इतिहासांत आशार नाही इत्यादि विचार प्रदर्शित करून त्या माणसाच्ये मन बळविण्याची मी लघपत केली. तेव्हां त्याचा दुसरा सांगी दार चिह्नहून गणाल, “ काय तुम्ही सात्र वाण ! तेल्याने ही लाट करिचिली असून तिच्यावर तो उडी तुमना तेवढा इतिहास सात्र वाण ! तेल्याने ही लाट करिचिली असून तिच्यावर तो उडी मारत असे. (कृद पडवा था ।) ” शाळें । माझे ल्याख्यान येथेच आडले ।

श्रेत्रमंडलीत एकच वंशा पिकळा, व माझा प्राज्ञ ज्ञाला, अशी सर्वांनी वाची शाळी ! शेवरी त्या मंडळीत ईजीनिअरवै काम करून पेशान बेटेलो एक गृहस्थ होता तो घर्मगालास म्हणाला, “ अमच्या लोकांना प्राचीन इतिहासाच्या गोष्ठी सांगण्यात अर्थ नाही. आण असेरिका, जपन वैरी देश भिसून आलां आहां. तेथेसा लोकांच्याद्वारा घर्मगालाते डंडोगांधंयाद्वारा फोट्ही सांगाळ तर त्याचा अल्यवत्प भुयीग होईल. ” घर्मगालाते बोलण्याते कबूल केल्यावर त्या युवस्थाने मातीच्या दिग्गजवर चवून प्रासादिक भाषणाते घर्मपालाची जपमेत्या लोकांस ओळखव करून दिली. नंतर घर्मपालाते दिलेले व्याख्यान त्याने हिंदी भाषेत लोकांना समजावून संगितले. पण त्याचा परिणाम व्हावा तसा ज्ञाला नसावा, अशी माझी समजूत आहे. तथापि गडवून न करता त्या लोकांनी ते ऐकून घेऊले, हेच मंटें माझ घटले नाहोजे !

ज्यात वैद्य घर्मचा प्रापार ज्ञाला, उर्यातील लोकांनी हिंदुस्तानाचाहेहील चीन घेरे देशांत त्या घर्मांची पाताका फडकाविली, त्याच देशांतील लोकांनी हे शोचनीय अशान पाहून माझें मन अलंयत उदासीन ज्ञाले. औढ घर्माचिं अशान गांडू या; पण इतर सर्व ज्ञालांत महाराज किंवा दंगाल यांन्यापेक्षांहि काढीचुकितारा वैरी प्रदेशांतील दोक फारच मागसलेले आहेत. काढी शाहगंत जे कांही शास्त्रिंपडित असतील ते असेत. पण शहरावाहेर दोन अगर चार मैलांच्या अंतरावर पाहिले असतां सर्व देढऱ्यापाड्यांतून भयंकर अज्ञान पसरलेले दिसून येते. या दहा ज्ञाला वर्षीत कांही सुधारणा ज्ञाली असल्यास नकले. पण त्या वेळी आमच्या प्रांतापेक्षा उत्तर हिंदुस्तानांतील लोक फारच मागसलेले होते, व मोठमोळ्या गांवांतून देवील प्राचिनिक शिक्षणाची व्यवस्था ज्ञालेली नव्हती. सेड्यापाड्यांतील ब्राह्मण लोकांनाही लिहिंतावाचनात केत नसे ! सही करितो येणे नहणजे मोर्ती विद्वा असे समर्वले ज्ञात असे ! प्राचीन काढीं सर्व सुधारणांमध्ये अणी असलेल्या या मध्यदेशाची अशी वेदजनक रिष्टिपाहून कोणाचा देशहितेच्युला कळवळा येणार नाही ! मी ज्ञा वडाच्या ज्ञाडावाली रहत असे, तेथे जबद्यच एक जेन मंदिर आहे. त्याचा बोहेर लांबकलचक सोपे वारेन्हेले आहेत. गर्वी मी सा सोऱ्यांचर निजित असे. जेन मंदिराच्या पुजारी तेशून कांही अंतरावर असलेल्या घर्मशाळेत रहात होता; व जबद्यच गांवांतील एक मनुष्य आर्किओलॉजिकल खाल्याते तेर्हील दगड घेरे कोणी नेंक नेयत म्हणून दरमहा चार कीं सावेचार रुपेचे पार देलन टेचिला होता. तो कर्दी कर्दी मला म्हणत असे, कीं, त्या मंदिराच्या आसपास भयंकर मुर्वेतें आहेत व सूर्योरानंतर तेशून ज्ञालाला लोक घावरत असतात. त्या ठिकाणी निजाचाचे सोहून घर्मशाळेत निजाचे असाहि त्याने मला अदेश केला, पण मीं ते ठिकाण सोडले नाही.

नि... ८

उत्तर हिंदुस्तानात उद्हळा अरंयत कडक असते. एके दिवशी दुपारी मी त्या बडाच्या ज्ञाडावालीं बसलें असता मंदिराच्या पलीकडून्या बळज्ञान पाणी घेऊन चालला होता. त्याला मीं माझा कंपंडन्हून योडै पाणी बळायास सांगितले. पण तो नम्रपै म्हणाला,

“ महाराज, आण म्हणतां तसे करितो येत नाही. ” मला बाटले, कीं, चांदेत योडै पाणी दिल्याबद्दल काम करावे इतर गडीलोक व्याजवर रागावतील, म्हणून तो पाणी देत नसावा. तेव्हा मी म्हणाले, “ मला पाणी दिस्वाते तुडै वर कोणताहि प्रकारे उक्तसावा होत असेल तर ते मला देऊन कोसु. ” तो, बडा ज्ञाली ठेवून, माझ्या पायां पहून म्हणाला, “ महाराज ! ओजळभर पाणी दिस्वाते माझें उक्तसावा ते काय होणार ? पण मी आता दर्श सांगावो, कीं, मी जातीचा चांगार आहे, आणि म्हणूनच अपल्यासारख्या उच्च वर्णातील पुरुषाला पाणी देऊन मी पाप बोहे इच्छीत नाही. ” मी म्हणालो, “ रोहिदास हा देवील चांगभारच होता, तरी त्याला सर्व जातीचे लोक मानीत असत. तशीत मी जातिनेद मातणारा मनुष्य नाही. तरी जात कोण आहे, हे मी जाणू, इच्छीत नाही. केवळ मला पाणी पाहिजे आहे आणि ते दिलेस म्हणजे पुरे आहे. ” या प्रकार त्याला मीं पुष्करू उपदेश केला तेव्हा निश्चर होऊन पुन: एकवार पायां पहून तो म्हणाला, “ आपण चांदेल तो उपदेश करा, किंवा आणाला मीं अपराधी वाटत असेल, तर माझा येथें गळा काया. पण हे पाप मात्र मला करावयास सांगूनका ! ” शेवरी उन्हांदून जैन घर्मशाळेच्या बांतील विहिवर जाऊन मला तेशील पुजाच्याकडून पाणी बेणे भाग पडले.

या एका गोर्धीचवून योप, अमेतिका, वैरी देशांतील हलक्या बांची व इकडील महार, सांग वैरी लोकांची रिष्टिकी पिज्ज आहे, व तिकडीची सुधारणा इकडे आण-वायास किती प्रयास करावे लगतील, हे सहज दिसून येण्यासारखे आहे. पञ्चमकडील गरीब लोकेत आण ज्ञालाच्या नियमप्रमाणे नीच शाळां आहों अशी भावना सुर्वीच नाही. समाजाच्या फ्रांतिम रचनेमुळे आपण खालच्या दजाला पोहोचालो आहो, व या रचनेत फेक्यास आपली उकात त्यातै शाळी पाहिजे, असा लाचा दट ग्रह आहे. परंतु आमच्या इकडील महार, मांग वैरी लोकांना आपण ज्ञा रिश्तेतील जमलो, तीच रिष्टियोग्य वाटत आहे, आणि पालादा सुधारणावरी शांपाडला तर तो अशीम-चरण करते अशीहि त्यांनी वेडगळ समजूत होणे शक्य आहे. या लोकांत शिक्षणाचा प्रसार झाल्याचांचून हजारों वर्षांच्या संस्कारांतीनं जनलेल्या त्यांच्या वेडगळ समजूतीवर हळ्ळा करून पाहणे शहाणपणाचे नाही. सतीच्या चिक्षणासाठावा कांही, तरी प्रकार हिंदूसानात सुरु झाल्याचांचून माणासलेल्या लोकांच्या उन्नतीची आशा करून लायं होय. एक-दोन आठवडे त्या ज्ञाडावालीं बालवून कासीच्या कॅटोन्सेम्प्यांचे अम्पाळ ज्ञा बंगलांत रहात होता तेथे मीं रहावयास गेलो. तेथेहि मीं दोन आठवडे बालविले, व जूत माहिन्याच्या आरम्भी घर्मशाळाच्या संगण्यप्रमाणे मीं बुद्धगेये गहावयास गेलो. तेथेहि रहणारा एम. पी. सुमंगल तंबाचा भिजु कोटे दुसरीकडे गेला होता. घर्मशाळाला त्याच्या वासगी वर्तीताचा संशय आल्यावरून त्याला तेशील काढण्यात आले होते, व एका सिंहाली

उगासकाच्या स्वार्थीन तेरील व्यवस्था केली होती. मला त्या उपसकाने फार चांगल्या रीतीने बणाविले. थर्मागल महिन्याला वेणाऱ्या लकडीमार्टी पैसे परसर त्या उगासकापाऱ्या पाठवीत असे; व तोच सारा हिशेब पहात असे. मला कोणत्याहि प्रकारै जेवणाळाखालाची व्यवस्था पहावी लागत नसे. जेवण झाल्यावर तीन वाजांच्याचा दुमाराला मी नैरंजरा नदीच्या वाढवींवरीं बनत असे व औढऱ्यांचं सांगितलेले व्यान-

मावनाहिक प्रकार करीत असे.

आता येथे या स्थळाची योई माहिती देणे अप्रश्नु होणार नाही. बुद्ध भावननाने बोधिरसग्रन्थत २३ अमरानना बुद्धग्रेवेच्या आमापास महा वैष्णव ओर तपश्चर्मी केली. मुगांच्या किंवा कुटिल्याच्या काळ्या वर त्याने पुकळ दिवस काढले, डोणांनी केली, सर्व कांही केले; पण निवाणाचा लाभ होईता. तेव्हां दे हंडिनाचा मार्ग सोडून देऊन तो हव्याह असत त्याना असंत वाईट वाटले, व आपूर्वी ज्याला गुरुमानन मानीत होतो, तो हा गौतम दांगी निवाळा असे गृहण बुद्धगुरुला सोडून ते वाराणसीला निघून गेले. तेव्हां आपना गोविस्तव्य तंथ्रच राहिला. आणि देहला लागणारे अन्त ग्रहण करून त्याने अपेले घंघंनितन पूऱे चालविले. वैशाली नैणिसेच्या निवर्की सुजाता नंवाच्या द्यात्रिया कन्येने दिली दुधाची लीर प्रहण करून राजांमध्यी बुद्धग्रेवेच्या मंदिराला टेकून असेलेल्या पिठळाच्या झाडांचाली* देऊन तो ध्यानस्थला तत्त्वज्ञानाचा पूणी बोध क्षाला, आणि मारांच्या सर्व सैन्याचा पराभव करून पांढऱ्यांचे सुरस वर्णन केले तो मंबुद्ध शाला. प्रथंतारी बोविस्तव्याच्या माराबोरोबर झालेल्या युद्धांचे सुरस वर्णन केले आहे. ते कसेहि असे; पण बुद्धगुरुच्या परिनिधिनांतर या स्थळाला फारच महर्व आले असावे. अनेक राजांनी आणि श्रीमंत लोकांनी येथे पुकळ नेंदिं, सूप आणि विहार बांधिले होते. यापैरी मुख्य मंदिर सोडून बहुतेक सर्व इमारती जापिनिच्या उदरात गडन होऊन गेल्या अहेत. इ. स. पांचव्या शतकात सिल्होपिणीला प्रसिद्ध महानाम राजाने येथे एक मोठा विहार चांगून त्याच्या आंतराचे नक्कीकाम केले होते, व यांत मोळे आणि माणिकं बगविली होती, अशी आखवायिका आहे. या विहाराची जगा अशापि दाखविण्यात येते. पण तेथे मातीच्या दिगांचाचून दुसरे काही दिसून येत नाही.

२२. “ गोधि ” म्हणजे मनुष्याच्या उद्धरणाचे ज्ञान; आणि ते मिळविण्याचा प्रयत्न कणारा प्राणी [सत्य] तो ‘ बोधिसत्त्व ’. गैरुमाला त्याच्या जन्मपासून त्यास संशोधिज्ञान होईफैलत, हे विशेषण लावित असावे.

* या झाडालाली बुद्ध बसला होता ते झाड एका दुष्ट राजाने ते दुष्ट राकले, अशी वदता आहे, पण आता त्याच जागी उगवलेले त्याच झाडाचे रोप आहे.

बुद्धग्रेवेतील मंदिराची दुर्दशा

मुळ मंदिराचीहि हीच स्थिति होत म्हालजी होती. मंदिरावर बुद्धाची कोरे झावै वाहून शिवराचा एक भाग कोमळून पडला होता, व आसासाचे परंपरां तुऱत जाऊन मंदिर बुद्धाच्या पोटांत लुत होपाच्या बेंतात होते. पंतु १८७६ साली हिवाळ्यात ब्रह्मदेशाच्या मिंदो सिद् राजाने मंदिराच्या दुरुस्तीसाठी तीन ब्रह्मांची अधिकांच्यांने एक मंडळ बुद्धग्रेवेला पाठविले. स्त्री मंडळानेते तेथील मंहंताच्या चिनारानें या मंदिराची डागडुजी कण्यात आरंभ केला. परंतु विद्विश सरकाराला ही गोष आवडली नाही! ब्रह्मदेशाचा राजा पुकळ ऐसा लावै करून विळळ्या फेरफार करील अशी सरकाराला भीति पडली, व सरकारानें मिंद राजाने पाठविलेल्या मंडळाला या कार्यां हरकत केली. पुढे दोन्ही दरवारांमध्ये प्रत्यवहार होउन असा ठाव शाळा, की, विद्या सरकारानेच मूळव्या कठेचा विश्वाड न होऊंदे देतो मंदिराची डागडुजी डागडुजी करावी, व त्या कामीं केपारा लावै ब्रह्मदेशाचा राजाने याचा एका इंग्रजी इंजिनिअरच्या देवरेलीवाली या मंदिराची डागडुजी कराऱ्यात आली. याच प्रसंगी सरकाराने डॉ. राजेदलाल मित्र यांजवडून बुद्धग्रेवेली समग्र माहिती गोळा करून ती पुस्तकल्याने प्रसिद्ध कराविली; आणि तेथील मूर्तीची आणि इतर प्राचीन वसंताची देवरेल प्राचीनांची आव्याप्ती एक कामगार (custodian) नेमला.

मिंद राजाने एक लाहूनर्की घंगेशाळा (Rest-house) बांधून तेथे आपल्या तफै दोनशीन ब्रह्मी मिश्यु ठेवले होते, व बुद्धग्रेवेतील बुद्धाहिंदंची यांत्रिकी ब्रह्मदेशाचून पाठविली होती. येथील मंहंताचा मंदिरीवर तावा होता; तथापि त्याचेवे ब्रह्मी मिश्युवै फूंची घांकडे आले नाही. इंग्रज सरकाराने १८८६ च्या जानुअरीत यिचा राजाला पदच्युत करून ब्रह्मदेश हिंदी साम्राज्याला जोडला; त्या वेळी बुद्धग्रेवेचे मिश्यु निराश्रित होऊन निश्यानें स्वेदेशी गेले, व मिंदो मित्र राजाकडून आलेली ज्ञाहिंगांची मार्कुंडी मंहंताची दुर्दशा ताऱ्यांत गेली, ती अशापि त्याजगारांच आहेत. तेव्हांगमूर्त महंताचा त्या ओमाड मंदिराची किंमत दिसून आली, व त्याच्यावर आपले स्वामिव अधिकांचिक मिळविण्यास त्याने सुखवात केली.

१८९१ साली घर्यालू पर्याप्त कर्नल औल्कोट यांजवडून बैद्र घेणाऱ्याची यात्रा किंवा उन्या कोणी बैद्र मंदिराची काळजी घेणास नसव्यासुऱ्ये परंपरांत ज्ञाल माजत चालले होते, आणि गांधीच्या लोकांची शौचविधि करण्याची हीच जगा झाली होती! लहान गोरे मंदिरात शिळून बुद्धाच्या मूर्तीच्या चैथन्यावर यथेच्यु खेळत असत, व दाढ केसून तेथल्या कामची नासाही करित असत. मंहंताने नंवाळा एक शिपार्ड ठेविला होता. पंतु तो मंदिराच्या रक्षणाच्या बाबतीत मुर्दंच लक्ष्य आसे! केवळ बैद्र यांत्रिकहंगी बुद्धाच्या मूर्तीपै ठेवल्या वरसंकडे त्याचे विशेष लक्ष्य असे! ही सर्व इर्दशा

पहुन धर्मपालाचे नित या बौद्धाच्या अर्थत पवित्र स्थानकडे वेढेले गेले, आणि परत स्वेदशीं जाऊन या मंदिराच्या कोरिंटोना लोकितावस्थेशीं लानें एक समा स्थान केली. तिचेच नांव ‘महाबोधि समा’.

१९३३ साली धर्मपाल महाबोधि समेवा सेकेटी या नायांनें अमेरिकेत शिकागो येई भरलेल्या पारिषदेम हजर गाहिला. त्यामुळे युरोपियन आणि हिंदी लोकांनं त्याचें बरेच वजन वाढले. अमेरिकेहून परव येताना तो जपानला आला; व तेथून एका प्राचीन मंदिरांनं त्यानें एक उच्चाक बुद्धमूर्ति आणली. ही बुद्धगया येथील मंदिराच्या बरव्या मजल्यावर स्थापित करावी, असा खांचा इडा होता. परंतु मंहताला ही गोष्ठ कक्षून आली, आणि त्याने फर विरोध मांडला. ही बुद्धाची भूर्ती गया शहरात वर्ष सव्या वर्ष पहुन राहिली होती. तेवढी धर्मालांने एके दिक्षिणी पहाडिला ती तेथून बुद्धगयेला केली. हे वर्तमान वाच्या मजल्यावर स्थापिली, व दोर्घा मिथ्यावा वेळन पूजेला सुखवात केली. हे मंहताला समजतांच त्याने आणल्या दिग्ंरांना पाठवून मोठा दंग केला, व ती मृत्ति तेथून उडवून बाहेर फार गडवू उडली. गर्वने मंत्रिस्ट पि. मंकुरफसन् नांवीं धर्मपालाच्या आणि चाहरातहि फार गडवू उडली. गर्वने मंत्रिस्ट पाठविले.

धर्मकिरितां कोर्टकर्वेचया

या सांगव्या गडवडीत धर्मपालाच्या कांही मिनिनी मंहताचर फियर्द करावी, असी सळ्हा दिली. पंतु सीलोनमधील माझे गुरु श्री. भुमंगलाचार्य (महाबोधि समेवे अध्यक्ष) वरै विचरी माणसे लेला करण्याच्या विक्र तोरी. तरी त्यांनी चैकशी करण्यासाठी एक मिंहली बौरिस्टर सीलोनहून गेवेला पाठविला. त्याचेहि मत स्वतंत्रांत पहुं नये असेच होते. तथापि धर्मगालाने आपल्या हिंदी आणि हंगजी मिन्हाच्या धीराचर मंहताचर फियर्द ठोकली. मंहत फारच श्रमंत असल्याकरणानं त्याने सुप्रसिद्ध दे. मनमोहन बोध यास आपल्या तफै विकली करण्यासु मुहाम कलकत्त्याहून आणिले. पण दोर्टो मैक्सफर्मन्-साहंवानी बौद्धांचे हक्क खरे उपकृत मंहताच्या चार शिंयंता शिक्षा ठोठावल्या. तेथून महाताने दि. जांडाकाहे अपील केले. त्यांत कांही दिक्षा कायम होऊन कांहीत थोडा फेरफार करण्यांत आला. तेथून मतमोहन बोध यांनी हा खलला कलकत्ता फियोर्टिकेड नेला, आणि कलकत्त्याच्या देवी आणि इंग्रजी प्रांतानु फार चढवळ केली. बुद्धगयेच्या मंजिस्टेट्यांने आणि जपाने दिलेल्या निकाळाने जपानी बोद्धमसिंधानाने पहात आहे अशा प्रकारचे धोरण चे. बोधांनी धरिले! त्या केलीं बोद्धमसिंधानाने लोकांत विलक्षण समजीती प्रवालित असल्यासुमें, धर्मपालाचिष्ठी तिरकाराशुद्धि उत्तम होण्यास अवकाश लागला नाही. शेवटी हायकाटील खटला बास्टिस चानदी आणि नीफ जस्टिस यंजमोर आला. त्यांनी आपल्या निकाळांत बौद्धाच्या मंदिरात पूजा वरैर करण्याचा हक्क अवाधित चालला आहे ही गोष्ठ कचल केली; पण मंहताच्या

संपत्तीशिवाय नवीन मृत्ति तेश्च स्थापन करण्यास बौद्ध लोकांस अधिकार नाही, असे मंहणून बालच्या कोरिंटोना डिलेला निकाल फिरुन टाकला, व मंहताच्या दिग्ंरांना दोघुसुक केले!

या खटल्यात धर्मपालाला अतेनात वर्च आला. महाबोधि समेवे जमविनेला तीम चाळेला हजारांचा फूड या खटल्यापार्या गमावला. त्यामुळे सीलोनहून दोरे देशांतील वैद्योकींचे मत धर्मपालाचिष्ठी असेवै कल्पित झाले. महाबोधीच्या कामासाठी सीलोनहून पैसे मिळल्यास त्याला मारगमार पहुं लागली. ब्रह्मी लोकांची मात्र त्याच्याचरची अद्दा कमी झाली नाही. या खटल्यानंतर देवील त्यांनी त्यास बरीच मदत केली. इकडे मंहताचीहि धर्मपालाचर असंत वक्रदृष्टि आली. नवीन धर्मशाळा बांधायासाठी त्याने धर्मगालाडा कांहीं जमान देण्यावै कक्षूल केले होते. विक्रीचा कागद देवील झाला होता. पण पहिल्याने धर्मगाल आपास स विरोध करूं पहात आहे अशा गुणागुण मंहताच्या कर्तीं आल्याचे बरव त्याने तो कागद गिरिट होऊं दिला नाही. नंतर हा विरोध बाढत जाऊन त्याचे पर्यवेक्षन वर सांगितलेल्या खटल्यात झाले.

आंतीं या बुद्धगेच्या दैव व मंहताच्या बौद्धांच्या मंदिराचा हक्क मिळाला कसा, यानंबंध तें चार शब्द सांगणे गेवजबाबी होणार नाही. शहाजहान बदलवाहा गादीवर देण्याणन् पंजाबांत राहणारा तिरी नंबाच्या दैव पशंतील एक सन्यासी येळन या मंदिराच्यांना पंजाबांत राहणारा प्रदेशांमधील वस्ती नसे. आसपासचे विहार आणि इतर इमारती मंद्दून पहुन त्यांजवर भयंकर जंगल घाढले होते. त्यांत साप तर असलच, पा वाजाशाप स्वे हृष्ट प्राणहि रहात असत, असे ग्हणतात. त्या संन्याशाने या निंजन प्रदेशात नदीच्या कांहीं आपनी शोणीही बायकी. हक्कहरु त्यांची कौर्ति आसपासच्या गांवांत पसरून त्याला बरीच मोठी शिखायाच्या मिळाली. त्याचा एक शिश शहाजहानच्या दरवारात होता. त्याच्या बरजनहून गेवेला मंदिरजवळ असेलेले दोन गांव चिक्षिस मिळाले. तेवंगास्यनून त्या संन्याशाच्या मुख्य चेख्याचा मंहत असे गृणॄ लागले. मंदिराच्या आसपास माझून घडलेल्या इमारतीच्या विटांनी आणि दगडांनी मंहताने आपासाठी आणि आपल्या शिर्यासाठी एक मोठा मठ बांधिला. मंदिराच्या समेवीती अशोक राजाने कोरीच तंभाचे बैंकेण केले होते, त्यांतील बहुतेक लोंब व मंहताने आपल्या मठाच्या उपयोगांत आणले; आणि बुद्धाच्या किंवेक मूर्ति उलटी तोडे करून मठाच्या व मठाच्या चाहेर असलेल्या फिर्नीत बसवून दिल्या। लोई कर्हन यांनी पुणाणस्तुरक्षणाचा एक कायदा पास करून मंहताला अशेकाचे संस्म पुतः जागयावर ठेवण्यास भाग पाडले, परंतु बुद्धाच्या आणि बौद्धमतवाच्या किंवेक मूर्ति मंहताच्या मठाच्या भिर्नीत अद्यापि गडप होऊन बसल्या आहेत। कालक्रकाचा फेरा किंती विलक्षण आहे याची प्रतीति या ठिकाणी उत्तम येते! !

याप्रमाणे या स्थावावर मंहताचा हक्क स्थापित शाळ्यामुळे येथील परिशेषति फारच विलक्षण बनली आहे. बौद्ध लोक सरकारच्या मदतीनं आपले हक्क हिरावून बंतील अशी

भीति वाटत असत्यमुऱ्ठे तो बौद्धांशिष्यी नेहमी सांकित असतो. सरकारिहि या चावरीत हात खालूं इच्छित नाही, व निश्चित असे काहिच घेरण टेक्कीत नाही! तैदू लोक बुद्धाच्या मूर्तीची पूजा करित असतात; मृणूत महंतांने त्या मूर्तीला एक भला मोठा निपुंग लावून विष्णुचा नववा अवतार बनविले! व त्याची श्रुतिस्मितपुणोक्त पूजा आपला एका ब्राह्मणाची नेमणूक केली! येणेकून आण तैदू लोकांना अंत न देतां बौद्धांशीती मंदिर खुलूं ठेवण्यास भाग पडले! परंतु महंताची त्रिपुंग लावण्याची बाहिवट तशीच कायम ठेविले! बुद्ध संन्यासी होता, व तो गंधमाळादिक धारण करित नसे. तेव्हां मूर्तीला निपुंग लावूला पाहून बौद्ध लोकांना फार बाईट बास्ते. महंताला हि आपला मनोरथ पूणीपूणी सिद्धीला गेला नाही घण्टन दुःख होते; व सरकारलाहि काही या पक्षाच्यून आणि कधी त्या पाशकहून निवेदनाची किंवा दुसऱ्या कोणतया तरी प्रकार उपसर्ग पौचतो. सरकारवर चिह्नन जाऊन महंताने ब्रह्मी विश्रातियुह अपल्या ताड्यांत देण्याचिपी देट सेकेटरिवर व धर्मगालावर फिरार्द केली होती. तसेच धर्मपालवह महंताला बुद्धाच्या मूर्तीला तिटक वैरी लावण्याची परवानगी दिल्याच्यावहल सरकारावर वर्तीमानपत्रावहल कडक ठिका करित असतो. सारंग, या ठिकाणी मंहत, बौद्ध आणि सरकार या तिंचाच्या सतेवै पिंशण झाले. असत्यामुऱ्ठे बुद्धाच्या तेक्की आणि तदनंतर काही शरतके नांदत असेली शातता आजला नांदांै शक्य नाही!

महंताला मेटाचासीटी मी एक-देन बेळां गेलो. त्याने माझै आगतस्वपत फार चांगले केले. मला रोज द्विधासामग्री पाठवीत जाईन, असेहि तो न्हणाला. परंतु त्याच्या देणांची मला गरज नव्हती. मी त्याला मृणाली, ‘आपल्या या देणगावहल मी फार आभारी आहे. पण तिचा मला सध्यां उघेयेग नाही. या गांवांतील लोक फार अडाणी आहेत, आणि त्याच्या दिक्षाचासी धर्मपुरु या नाथाने महत करणे आपले कर्तव्य आहे. राजेवजवाहचार्चनी या आपल्याला मोठांनीचा देणाया दिल्या आहेत, त्या केवळ याचकाळा तुपत करण्यासाठी नसहू देशांत विद्येचा आणि ज्ञानाचा प्रसार द्वावा व्हणून दिल्या आहेत. जपनांतील बौद्ध मिश्र विद्येच्या प्रसरार्थ कार मेहत करित आहेत. ‘सिंगनंजी’ नांचाच्या बौद्ध पंथाच्या धर्मांशिकाच्याने खुद आपल्या मुलाला जानांजंसाठी विलयतेस पाठविले आहे. परंतु आपले द्विष्य गृहयाण करून संन्यासी होऊन शेतीभातीकडे पाहण्याचिष्याच दुमरे काही काम करित असल्याचे दिसत नाही! ते अंसंद्या; परंतु खुइ या आपल्या रहाण्याच्या ठिकाणी गरीब लोकांसाठी एक हिंदी शाळा देलील नाही! ही स्थिति शोद्वनीय नाहीं काय? जपान, यूरोप, अमेरिका यांनी देशांतून शीमंत लोक हे स्थळ पहण्यास आले असतों येथेल मुळे त्यांच्यापूऱ्ठे हात पसरतात आणि पोदावर हात माळून त्यांच्या पायां पडतात! त्यांच्या गाईसमोर लोटांगोहि बालतात! हा प्रकार आपां हिंदी लोकांना अंतेन लज्जासद वाढला पाहिजे! विशेषत: आणा येथे मुख्य मणवितां त्या अर्थी या मुळांच्या वर्तनाची पुष्करदर्शी जवळदरी आपलावर पडते, हे

लक्ष्यांत ठेविले पाहिजे.”

अशा अर्थावै बराच वेळ बोली झाले. परंतु महंताला त्यामुऱ्ठे वाईट न वारतां त्याने आपली अनुमतिच प्रदर्शित केली. आपण एतांही शाळा काढाऱ्यास मदत करीन: निदान यांसंवर्षी काही विवार करीन, असे तो न्हणाला. परंतु महिनामध्य त्याने मला होय किंवा नाही हे कस्यविले नाही! तेव्हां दोम नांचाचे एक सरकारी कस्टोडिअन त्या तेथेहोते त्यांस महंतागशीच्या चावरीत मीं चौकशी करण्यास सांगितले. चौकशा अंती त्यांनी मला खुलासा दिला तो असा :—

“बैधी त लोकांसाठी शाळा उघडणे महंताला इट वारत नाही. को की, हे लोक त्याकृत त्यार झाणे असता प्रजांती काण्याशास लाजवीनी, व त्यामुऱ्ठे मंहताची फार मोरी पैरेसेय होईल! आजुवृजूनी शेते पेश्याला बोहेम्यन लोक आणावे लागतील.”

महंत या कामी मदत करण्यास त्यार नमजला तरी हरकत नाही, आणा स्वतः प्रयत्न करून पाहावा, या उद्देशांते आपल्या चावरीत काढकसर करून कांही चिलक पाड्यासार्ही मीं निंहीली उपासकास सांगितले, आणि धर्मालासह शाळेच्या कामीं कांही नदत करावी असे लिहिले. त्येच वैसे चैक्कन विकाविले असतां पांच रुपये दरमहा देण्याचे ठारिले. तोहि या गोईल! गरीब मुलांना कुकट विकाविले असतां पांच रुपये दरमहा देण्याचे ठारिले. मात्य झाला. पण मुळांची पालक फारच निकारी. ते पाक्यापेशिस्ती आणि प्राथमिक पुस्तके हि देईनात. तेव्हां उपासकाला गेला पाठवून प्राथमिक पुस्तके वैरी समान पुस्तके हि देईनात. तेव्हां उपासकाला गेला पाठवून प्राथमिक पुस्तके वैरी समान आणविले. पण ही बातमी महंताला लापत्ती, तेव्हां त्याने फार मोठा विरोध आरंभिला ! त्याला महंताने धर्मकी दिली, की, जर त्या पंतोजीचा भाऊ महंताकडे कारकून होता. त्याला महंताने धर्मकी दिली, की, जर त्याच्या भावावै त्यांना फुकट विकाविण्याचे काम केले तर त्याला व त्याच्या भावाला बुद्धगयेहून हांकून देण्यांत येईल! विचार तंतोजी बाबून गेला, व माझ्याशी केलेला करार पाळतां येत नाही, असे त्याने रघु सांगितले! तेव्हां अपेक्षेला पाढ्यापेशिस्ती आणि पुस्तके हि देईनात. तेव्हां उपासकाला गेला पाठवून प्राथमिक पुस्तके वैरी समान आणविले. पण ही बातमी महंताला लापत्ती, तेव्हां त्याने फार मोठा विरोध आरंभिला ! त्यांचा पात्ता काढांती आला. मरणसमर्थी तो हरिण म्हणाला, “या रक्ताते आजवर माझें पोणा केले तेच नक्त कमतशिळामुऱ्ठे माझ्या बातास कारण शाळे! ” अमन्या संन्यासी वैरी धर्मप्रवाचक समजले गेलेल्या लोकांसंबंधांने बोलण्याचा प्रसंग आला ग्हणाजे अशाच तच्छेच उद्गार तोडांतून निवाळ्याचांचून रहाणार नाहीत! या तेक्की पुस्तके छापाची तेशून लेगलंत पढण्यास मुक्का केली, पण रक्ताची धार लागून राहिण्यामुऱ्ठे पारख्याला त्याचा पात्ता काढांती आला. मरणसमर्थी तो हरिण म्हणाला, “या रक्ताते आजवर माझें पोणा केले तेच नक्त कमतशिळामुऱ्ठे माझ्या बातास कारण शाळे! ” अमन्या संन्यासी कठां अभितव्यांत नव्हती त्या वेळीं संन्यासीच्या आमत. या लोकांच्याच्याने ग्रामस्थूल्यांची शील किंतू उजव्याल काळून होते, याची साक्ष दुरनसंग, फाहेत वैरी वित्री प्रवाशांनी आपल्या प्रवासक्षुरांत दिली आहे. पण आजवला तेच संन्यासी आमच्या प्रातीला आड येत आहेत! आणि कांही अंती आमच्या

विप्रजावस्थेला तेच काण्ठीभूत झाले आहेत, असे महरत्यास याकमे होणार नाही. महंताच्या बहिशारीच्या हक्काने उपरिथ फेळेल्या या विलक्षण परिस्थिती रहाऱ्ये गेलें. हे डिकण ईस्ट इंडिया ऐलेक्या विलक्षण तांबाच्या स्टेचानाप्रसूत सेड्या मैर्लेवर आहे. बुद्धाच्या वेळी हे माश देशाचे राजधानीचे शहर होते. यश्वरूप, पांडव, वैभव वैरी टेकड्यांनी हे वेरले आहे. येथे आंत जापानाच्या वाटेवर एक ऊन पाण्याचा क्षार आहे. याला बुद्धाच्या वेळी 'तपेदा' असे हणात असत. पुढे काही अंतरवर सद्वपर्णी नांवाची पक गुहा आहे. बुद्धाच्या परिनिर्णणानंतर महाकाशयप स्थविरानें येथेच यांच्यें मिळेली समा बोलावृत्त धर्मविनायिदि बुद्धाच्या अदेशाचा संग्रह केला. मिळेल्या समेचार्टी अंतरशुरु राजाने या गुहेच्या द्वाराची मोठा मंडळ भारिला होता, असी आस्थारिका आहे. बुद्धानंतर शेवड्याच वर्षी राजगृहात उतरती कळा लागली. नंदांनी आपली राजधानी पालिपुनाला नेली व त्यागीरे राजगृह ओसाड पडले. अथापि हे स्पान ओसाडव आहे. एका उकासीन पंथाच्या संस्काराने डवडळ्यांत अपला मठ वराचिला आहे. तथापि बुद्धाच्याना महंतप्रमाणे याचा संबंध या स्थावांनी नाही. येथे मापाशाचा राजवाडा होता. ती जगा जासंधाच्या प्रासादांनी आहे, असे संधारांत येते, आणि ऊन पाण्याच्या क्षयाला असेच दुसरे कोही पैरागिण स्वल्प हेऊन ब्राह्मणलोक याचेक्यांकदून पैसे उरटीत असतात ! तथापि गयेसारखे या स्थळाला महरत्याआलेले नाही. आप्ही येथे एक दिवस घालदून पुन: बुद्धाचेला आले. तेथून मी आणि उपासक कुशिनारिला गेले.

कुशिनारेतील एक महिना

या वेळी हिंशल्याला सुखवात होण्याचा बेतांत होती. भृष्णु मी माझा पूर्वीच्या जागेवर एका चीवराची लहानकी झोपडी बनविली व तीत एक खाट ठेवून देऊन तेथें राहू लागलो. चाहुमर्सांत बुद्धाचेला याहिल्यामुळे माझ्या एकान्तव्यासांत बाबाच व्यायामाला होता. महंताच्या आणि त्यांच्या बुद्धाचेली बालवावे अनेक दुक्कुति बाबाचार कानवंवर घेऊन लागल्यामुळे शांततेचा मंग होई. तेव्हांनुन: सात-आठ महिने तरी एकान्तव्यासांत बालवावे, अशी हढ आकांक्षा झाली. या वेळी चाहुमुन नांवाचा एक तस्ता बळी मिळु कुशिनारेला रहत असे. खारारी याने बाबाच पैसा लार्ज कूचून संकुत व हिंदी भाषा शिक्कप्रस्त त्याला वरीच मदत केली होती, व महावर मिळेल्या मार्गे कुशिनरेच्या धर्मशाळेची व्यवस्था स्थान्याकडे येणार होती. याने मला अशी सल्ला दिली, की, एकान्तव्यासांत दिवस

बालवावयाचे असल्यास मंडोलेला जावै. तेचे डवडळ्य 'सगाई' नांवाचा एक पहाड आहे. महंताच्या बुद्धाने उपरिथ असल्यास वरेच मिळु रहात असतात. चंद्रगणि योड्या दिवसांपूर्वी ब्रह्मदेशाहुन आला असल्यामुळे माझा त्याच्या संगाश्वर तेव्हांच विश्वास बसला, व युन: ब्रह्मदेशाला जाणाचा मी बेत केला. तथापि एक महिना कुशिनारिला राहून नाही.

येथील लोक फारच चोरटे आहेत अशी समजहू आहे. महावर मिळु धर्मशाळेसाठी १५०० रुपये बरोबर बेऊन तहशील दैरियाहून येत असतां वारंते यांत त्याची गाई उल्या पाहून चोरांनी वेळांनी भरलेली त्याची देणा ठांबविली ! धर्मशाळा बांधायापूर्वी महावीर मिळु व त्याचा एक शिष्य एका शिपडीत रहात असत. राजी चोराने झोपडीचे कूड तेहून महावर मिळेला उशावालीं असलेले रेशमी चीवर लंबविले ! दुम्याचा एका प्रसारी तर त्यांनी बुद्धाच्या मंदिरावे कुळूप तोहून कंचेहिंचातील गजकुमाराने बुद्धमूर्तीच्या अंगाश्वर बातलेले बहुमोल कपडे चोहून नेले ! व एका शेतात पुरुन ठेंविले ! पुढे पांच-सहा माहिन्यांनी दोलिसांना ही चोरी सांगडली.

असे हे लोक असून यांचा औद लोकांकी बराच विरोध दिसून येत असतां, माझ्याची फारच निराळ्या यीतीचे त्यांचे बरित असे. मी माझी चीवर व मिळापात्र कोर्टेहि टाळून जात असें. तथापि त्यांना कोणीहि हात लावित नसे. पुन: कुशिनारिला येऊन राहिल्याचर गांवातील लोक मोळा प्रेमावन नेलेला नेलेला जेवूं बाळित असत. माझ्यांनी या लोकांनी असें की वागावै, याचा उलाडा बरेच दिवस मला करतां आला नाही. एके दिवशी गांवात एका शेतकऱ्याच्या बरी अनन्यग्रहण करून परत येत कळसां वार्टेत हात पुण्याचा माझा एक लहानसा डुखाल वाली. तो मुलाने तेऊन अपल्या आईंगपारी दिला. ही गोष शेवाच्यापाजांन्यांना समजली तेव्हांत ते त्या बाबीवर उठेले. 'त्या बुवाचे वज्र चोरून आणून, तूं आमच्या गाबावर मोर्ट संकट आणणार आहेस की काय ?' असें भृष्णु लांती तिचा पिण्ड्या पुरिचिला ! बिन्हरी बाई तशीच भर लन्हांदून घांवतधर्यावत मज्जापारी आली आणि पायां पूळून गृणाली, "हे रस्यांत पडलेले वज्र तुमचे आहे, हे न जाणून माझ्या मुलाने उक्कून बरी नेले त्याच्वाल मला क्षमा करा. अमण्या गांवातील लोकांनी माझ्याचर विनाकारण त्योरीचा आळ आणिला आहे." ते वज्र मी तिलाच देऊन टाळेले व तेथील एका शेतकऱ्यांमुळे संगितले, की, त्या वृद्ध बाईला किंवा तिच्या मुलाला त्रास देऊन कळा, मी ते माझा खुर्खांतेच तिला देलेन याकले आहे. दुम्या एक शेतकऱ्यांमुळे येऊन मला गणाला, "तुझी या जेगलांत गरीचे एकटे राहतां, याला काय गृणावै ? सूर्यासानंतर येथून एकटे जापास आमची छाती होत नाही; कंकी या जागी भांकर देवता रहात असतात." मी महणाले, "अशा देवतांकडून माझी अकल्याण होणी शक्य नाही. त्या माझी, शाळे तर, रक्षण करतील नाही तर स्वस्य रहतील ! मला अपाय कावयाच्या नाहीत." या दोन गोईवरून माझाविष्यां वाटत अवलेला आदर भीतीपसून उत्तम शाळा असावा अशी मला शंका आली, अणि

चौकरीअंती ही गोष्ठ लरी ठाली.

या गांवात पुकऱ्य युरेलेते न उढऱ्यानी रेवगा होया. तोना बाळून देखासाठी गांवच्या लोकांनी एका सुपसिद्ध पंच क्षम्यास आणिले. यानें मंचाने भारेले. तांदूळ ओर्झिल घेऊन एका खाटेवर आरोहण केले, व चार माणसांकडून असा या जागी भुजालेलंची तांदूळ मरीत मुट्ठेन. पण जेव्हां ते माझ्या रहायच्या स्थानाकडे आले, तेव्हां एकाएकी खाटेवरहन जमिनीवर पडले! पुढे मंत्रावै कृत्य आपापावर त्यानें असा खुलासा केला, की, ‘सगळ्या यशस्विशानांने अपलवाला दमन करतां अले, पण बुद्धमंत्रिग्रन्था मागल्या बाजूस ती देवता गाहते, तिने आपला पराजय केला !’ तेव्हां अशा भयकर देवतनच्या स्थानाजवळ जो रहणारा आहे त्याला अशा देवतांवर अणि त्यांच्याहिपेक्षा कमी दर्जनच्या भुतों-खेतांवर तोवा चालवितो येत असला पाहिजे; आणि जर कांही चोरी करून अशा माणसाचा अमाव केला, तर तो एका दिवसात सर्व भयकर देवता गावावर आणुन सोडील ! पण गांवात रोगाई उडनन शाल्यास नवाळ कसले? ! या एका विचाराते भिठत बाळून गांवातल लोक माझाशी अत्यंत नम्हणे वागत असत, व मझा अपारव कणे बातक आहे असे समजत असत !

महार्खीर मिश्न्या शिर्य ब्राह्मण मिश्र दोळांनी अंध शाळा होता. देन्ही दोळांनी मोतिंडु शाल्यामुळे लाचाचा! दृष्टि अजिंवात जायाच्या वेताल आली होती. मी याला नेऊन कसया येथील घोंगाली डोक्याला दाखविले. तो झणाला, “ दोळांनी मोतिंडु शाळा आहे व तो काढायासाठी या बुवाला गोलपुला नेव्हे पाहिजे.” तेव्हां एक प्रणागा, मी व तो वृद्ध मिश्र असे तिंचण गोलपुला गेटो. दृष्टेवाने, ज्यान्या हालून वरेच मोतिंडु काढांयांत आले होते, तो डोक्यर तंशून गेला होता, व त्याच्या जागी दुसरा मिहिल सर्जन आला होता. यु. पी. मधील होपिलें किनी घागोई असतात हे मी मागल्या एका प्रकणात मागिलेच आहे. या हास्पिटलात देखील रोगांची कृती वैरव्यवस्था होती. या प्रांतातील लोकांहि फार अडाणी. एकाळा दुसर्याचे अनन्य चालावचाचे नाही. ब्राह्मण जरी स्वयंपाकां ठेविला, तरी त्याच्याच जातीच्या कांही लोकांना त्याच्या हाताचै अनन्य पसंत पडत नाही. तेव्हां लोकांकडूनहि हास्पिटलात चिकडे त्यांनी वरैर करण्यात येते.

आमही तेश्ये पोहोचलो त्याच ठिक्की इद्द मिळून्याचा एका डोळांनील मोतिंडु काढ-प्यांत आला. पण मोतिंडु काढायापूर्वी जी काढलेली दोयांत येते तो मुट्ठीच बोयांत आली नाही. मीहि या बाबतीत अनन्य असल्यामुळे मला कांहीच बोलतो आले नाही. असिस्टंट सर्जंत माहेवाविलद कुरुकर करात असे. पण सोहेच अधिकारी पदल्यामुळे तोहि गप बसला. माझी त्याची कांगली ओळख आली. गोरग्युला मी शाल्याच घरी ऊचीत बरैच वाण करण्यात येते.

बृद्ध मिश्न्यी सेवा कराऱ्यासाठी भरोवर नेवेस्या मुलाला ठेवून व असिस्टंट सिविहिठ

सर्जंतला त्याची काढलजी वेष्यास सांगून मी आवस्ती वैरि प्राचीन उद्देश्ये प्राचीन उद्देश्ये नेणे. बोरोड वैसे ठेवावाचे नवहोते, महणून पेस्टरन्सी साया दिव स्थानांनी तिकिटे जवळ ठेवून व त्या मुलाकडून आगाडीचे तिकिट विकत आणुन मी बलरामपुला नेलो. तेथे मी सकढीं पोहोचली. या ठिकाणी एक महाराजा रहात असतो. याचे वर्षांचे साठ सत्तर लाखांचे उत्तम आहे. मला त्याजांपासून कांही मिळवावयाचे नवहोते. परंतु उसर हिंदुस्तानी-तील इतर राजेजवाड्यांप्रमाणे यांनेहि पांयसंयंची कांहीं सोय केली असावी असे वाहून मी घेत राजवाड्याकडे गेलो. पहरेक्यांतीं मला मजजाव तर केलाच. पण तेथें दुसर्या कोणिहि माझी दाद घेतली नाही. शेवटी त्या राजाच्या पुरेहिताचा मुलगा मला भेटला, व त्यानें मला आपल्या घरी नेऊन जेवावयास बातले. मोजनेतर मी शावर्तीचा रसता घरला. या स्थळाला आलो सहज महात असे गहणहोत. हे स्थान बालरामपुलान दहा मैलवर आहे. मी संध्याकाळी पांचाच्या सुमाराला तेश्ये पेहोचलो. यातां या ठिकाणी पतुयाची वस्ती मुट्ठीच नाही. सगळे जंगल शाळे आहे. जवळ अचिकवती नदी (जिला आता रावती असे गहणहोत) वहात आहे व आपासाचे सुर्जिसौदर्य फारच वाचावण्यासारखे आहे. येथे अदायापिणिकाच्या आरम्भाची (विहाराचा) जागा प्राचीन उद्देश्ये नेण्याचे ठिकाणी नोडून बोर्च उपयुक्त शिळालेले आहेत. आक्यालीचिकल लाखानें कांही मोडक्या इमारती लोदून बोर्च उपयुक्त शिळालेले सांपडते. सध्यां या ठिकाणी नोडून बोर्च उपयुक्त विटावे आणि मार्तीचे ठांग पडेले हे स्थळ पाहून मी माझारे रस्तांतील एका गांवात येऊन निजालों व दुसर्या ठिकाणी तांत्र एका ब्राह्मणाच्या घरी लेवण करून संप्रहारी असलेल्या (पोस्टाच्या) तिकिटांतून कांही लिकिटे एका गुहस्थाला वेऊ उक्काचाराचे तिकिट घेतले. हे स्टेशन नेपाळच्या सरहदीजवळ आहे. येथून बुद्धाचे जन्मस्थान सरासरी सधीभ मैल ऑहे. मी सकाळीच्या या स्टेशनावर पेहोचलो. पाचात ब्रह्मी बहाणा होता. प्रवासात यांचा उपयोग न होतों अडथळा काव्यास लागला. महणून मी स्टेशनमास्तरगाळा इणालो, ‘ या वहाणां मी आपल्या ऑफिसांत टेलिंग या वहाणा राहं देण्याची मेहेश्वरीनी करा.’ स्टेशनमास्तर ब्रेगाली गृहस्थ होता. तो इणाला, “ वहाणा ठेवायासाठी मुर्तीच मताही नाही. पण तुम्ही जातो कोठून ? आला कोठून ? इच्छा दीपी जाणण्याची माझी इच्छा आहे. योडा बेळ जर येण्ये राहात फार आमरी होईन. सध्यां मला स्टेशनाचे जसरीचे काम असल्यामुळे पंचारा वीस मिनिटांत मी आपांस मेटदो.” असे महणून आंत जाळन तो बांधूर्वाईने आपले काम करू लगला. मी बाहेरच्या बांकावर जमत राहिलो. अध्या तासाच्या आंत तो पुनः बाहेर आला, आणि गहणाला, “ मी आतां मोकळा आलो. आतो आपली हकीकत मला सांगा.” मी त्याला थोड्यांत माझा उद्देश्य तेव्हां तो महणाला, “ ब्रह्मदेशाहून कांही याचेकरू येथे आले होते. येथून बुद्धजवळाचे स्थान फारच दूर आहे असे मला समजेले आहे. या याचेकरूनी गोष्ठ ठीक होती. कां की, याचेकरूनी याचेकरूनी गोष्ठ ठीक होती. कां की,

असत्यमुळे खांडांनी भाड्याच्या खाट्यानंदून तेथर्योत प्रवास केला. पण तुम्हांला पायी एवढा तुम्हांला मध्यार्थी जरा थांवाचास सांगिले. येथून सोहरतांजपर्यंत नवीन रेल्वे दाईन झाली आहे, परंतु पैसेंजर ट्रेन सुरु क्काळी नाही; केवळ गुडस ट्रेन मधूनमधून जात असतात. येते एक कायदयथ जातीचा रेल्वे स्टेंओफ-कीपर आहे. याला आज-उद्या येण्यादून आहे की काय, हे माहित असेल. जर ट्रेन मिळायासाठी असेल तर तुम्ही सोहरतांजपर्यंत गुडस ट्रेननेच जा. तेथे सोहासिंग नांवाचा एक शक्तिय जातीचा जमिनदर आहे. तो फरच सज्जन असून प्रवासी ठोकांना उपयोगी पद्यामुळे दक्ष असते. आमचे नाव सांगिले असतां तो तुमच्या नेपाळी तराईतील^{*} प्रवासाची चांगडी व्यवस्था लावून देवेल.

ही स्टेशन-मास्टरची सल्ला मला पसंत पडली. तेथां त्याने स्टेंओफ-कीपरला बोलावून आणून, माझी व्यवस्था लावांत येईल की, काय, असा प्रश्न केला. स्टेंओफ-कीपर फार सज्जन मतुर्य होता. त्याने मला सोहरतांजपर्यंत सुखरूप पोहांचविण्याचे कदूल केले; एव्हैन नव्है, तर त्या दिवरी जेवणाचाही व्यवस्था आपल्या बरीच केली. भोजनोत्तर एक लाईस सोहरतांजला जाणी होती. तिजमधून त्याने मला तेथे पोहांचते केले. संद्याकाळीं पांच वाजाण्याच्या चुमारास मी सोहरतांजल देवशनावर नोहोचलो व तोचडोब तेथून सोहरतासिंग बाबून्या बरीं गेलो. बाबूने आपल्या बहिराईस अरुंदून नवाचा आदरसाला नांगला केला. व आपल्याशी असलेले बैद्यमसंवंधाचे एक दोन अंश मला दावाविले. हे प्रश्न बोढ यावेकरूनी याला नज्जर केले होते; आणि याचिवाय बोढ घमन्या माहितीनीं एक-दोन पुस्तके खाजपासी होती. गर्भी मला जेवावाचे नव्हते. तथापि त्याने माझी सोय आपल्या पद्याच्या एका पंडिताच्या बरीं लावून दिली. पंडितजीला संस्कृत भाषा साधारण अवगत होती तथापि मी काशीहून अध्ययन करून आलो असत्यमुळे, त्याने माझ्यादी बाबुद्द असंभिले नाही! याचिवाय त्याच्या आश्रदाताने मला त्याज कडे पाठविले असत्यमुळे त्याला कोणचाहि प्रकारू मला वाईट वाईल, असे वर्तन करून कफायेदेशीर नव्हते. दुसऱ्या दिवरी पंडितजीने घर्कीपर्यंत रसेई करवून जेव्हे धावले. कच्ची रसेई असली तरी मध्या चाढली असती, पण या ब्रह्मण पंडिताला तसेच काणे प्रस्तु वाटेला. असो.

* किमालयाच्या पायध्याचा प्रदेश, जो त्रिटिश सरकारकडून नेपालला मिळाला, त्याला तराई इण्ठात. [†] दक्ष, पुरी, आणि पीठ वरैरे न लावलेली भाऊं, याला उत्तर हिंदुस्तानात वाचावाचा पायध्याचे असें हगणतात. भात किंवा तांडुकाचा दुसरा पदार्थ असला तर ती कच्ची रसेई होते व पवित्र माणसाला चालत नसते.

कपिलवस्तु – लंबिन्दीवी यात्रा

भोजनोत्तर मी कपिलवस्तुला जाण्यास निशाले. सोहरतासिंगबाबूचा कांही दिवस येथे राहायाच्याहूल आग्रह होता. परंतु ‘वृद्ध मिश्यांग गोरखपुराला ठेवून आलो असत्यमुळे मला बाईचाहीने पतल जाणे भाग आहे,’ असे सांगितल्यावर त्याने विदेश आग्रह केला नाही. पण नेपाली तराईत माझे फार हाळ होतील हे जाणून आपल्या आश्रित कुळ्यांपैकी एक प्रामाणिक नव्ही त्याने माझ्यावरोबर दिला. त्या न्हावाचाजवळ शिवायसमग्री व इतर संवर्चसाठीं एक रुथ्या बाबूने दिला. येथून कपिलवस्तुदै स्थान सात मैलंबंवर आहे, पण ते ओमाड असून त्याच्यावर शाळवळ्याचे मोर्ट अरण्य आहे. जबक निलिवा नांवाचा एक गोव बसला आहे. या गोवाच्या शेंगांचा शाळवळ्या स्मारकासाठी उभारलेला एक शिलासंभंग मंडळून पडला आहे. त्याला येथील लोक निगली असे हणतात, क त्यावरुनच या गोंधाळा निलिवा हे नंंव पडले आहे.

सोहरतांजलासून दोन मैलांन्या अंतगवर नेपाली सरहद द्यागते व तेथून पांच मैलांन्या अंतगवर निलिवा गांव आहे. पण नेपाली राहाईतील रस्ता इका वाईट आहे की, संगतां सोय नाही. शेतांनून लहान लहान बंधायावरन रस्ता होता व त्या चेंटी शेतात पुकळ पणी संठलें होते. कांही मिनिं चालत्यावर, बंधारा वाहून गेलेल्या टिकाणी पाणांदून जावे लागे. अशा चिकट वाढेले आग्रही जरी सोहरतांजलहून लवकर निवाळी होतों तरी स्मर्तसाच्या पूर्वी अर्धा एक तास निलिवाला पोहोचलो. माझी पिवळी चीवरे पाहून तेथेले लोक आहो दोघांना घरंगत बसून देईनात. शेवटी तो नाही झणाला, “तुम्ही या लोकंजवळ मर्लीच कांहीं मार्गूं-नका. मी स्वतः बाळन जवलदळा बरंत चौकशी कहून येती, तोर्पत मागारिवरच उंमे रहा.”

न्हाव्याचा अदेश ऐकिल्याबाबूच्युन दुमरे गांवेतरच नव्हते. सोहरतां एका सधन शेतकूनचावै बर होते तेथे जाळन त्याने, बसलेल्या मंडळीस सांगिलें, की, मला सोहरतांनून येथे पाठविले आहे, आणि आपलां माझी व्यवस्था पाहायासाठी बोलेवर दिले आहे. सोहरतांबाबूची बोली जमिनदारी नेपाली तराईत असत्यमुळे त्याला हे लोक फार मानीत असतात. तेहां यांचे नाव ऐकिल्यावरोबर त्यांनी मला बोलावून नेतृत फार आदरसक्कर मंडिला. ते पाहून मी झणालो, “युहस्थहो, कांही मिनिंपूर्वी माझ्यादी तुम्ही बोलेल्हि इच्छीत नव्हतां, पण तेच तुम्ही आतं माझा एवढा आदरसक्कर करित आहां.” त्यांतला एकजण झणाला, “महाराज, तुमचा हा विलक्षण केष पाहून आग्रही आवाहन गेलो. अशा मनुष्याला आश्रय दिला असतां नेपाली सरकार आग्रांला दंड करील अशी भीति पडली! तुमच्या इंश्जी अमलसारावा हा अंमल नाही. येथे भट्ट्यासल्या गोंधाळाहि फिलून वागावै लागते. कशायासाठी दंड होईल, आणि कशायासाठी होणार नाही, हे आग्रांला कांहीच सांगाती येत नाही! पण जेव्हां आग्रही सोहरतांबाबूचे नंव देकिले तेव्हां आमचे भय गेले. नेपाली सरकारांतहि सोहरतांबाबूचे वजत असत्यमुळे

त्यांच्याकहून आलेल्या इसमास आश्रय दिला असतां आगहाला झोका नाही, याचहूल आमची पक्की खाची झाली; आणि महणून आपला सकार क्रमास आगदी सज्ज शाळे.

या लोकांच्या महाप्राप्तीं नेपाळी अधिकान्यांकहून यांना चास होत असेल की नाही, हे मला संगती येत नाही. तथापि एवढाचा पाडुभाला आश्रय दिल्याने यांच्यावर गेंडेल असे वायत नाही, पण नेपाल सरकारचा मुख्य दोष महाला भणिजे या लोकांत विकाशाचा प्रसर विलक्षल क्षालेला नाही. या तराईतील लोक अमेघ्या वैरे प्रांतीलोकांसारखेच आहेत, नेपाली लोकांसारखे नाहीत. हिंदुस्तानी लोकांची येथे वसाहृत केली आहे. पण उत्तर हिंदुस्तानातील त्यांच्या सम्यासेयन्यांडतके हे लोक मुहारेलेच नाहीत. विकाशाच्या वाचांतीत लोकांत होत नाहीत. त्यांच्या समाजसेला आहे, हे मार्गे सांगितलेच आहे. तथापि हिंदुस्तानी लोकांत अतिशीर्षे आगतस्वागत कांगलें केले जाते. पण या नेपाली तराईतील लोकांत हाहि गुण वसत नाही. हे लोक फारच कूर आहेत, व हुस्त्याच्या कर्षीहि अपेगी पदावचाचे नाहीत, असे मला माझ्या चरोवचा न्हावी किंविदा महाला. तो जरी नेपाली सरहदीवरील गऱणारा होता—आणि कराचित त्यावै आप्त या प्रदेशांत असें संभवीत आहे—तरी त्याला या लोकांचे एक प्रकारै सम वाटता होते. काही असे, आमांच्या सोहतसिंगण्या नंबाचा फार उपयोग झाला. जेथे जेथे गेले तेथें न्हावाने अगांडव एवढाचा सधन शेत्याचार शिधासमग्री वैरे सर्व आहे, पण सोहरतवारू! हन आलो आहे, व आमन्याचेरोवर शिधासमग्री वैरे सर्व आहे, पण राहण्यास जागा तेवढी पाहिजे, असे सांगावै, व मग आपोआप आमची जेवणालाच्याची सर्व व्यवस्था लागावी, असे होत असे.

निनिया गंधारुन लेंविन्देवी पूर्वला चौदा मैलावर आहे. गाढी एका शेतकान्याच्या वरी निजून दुसऱ्या दिवदर्दी आगीही सकाठीच लंगिन्देवीला पोहोचलेलो. लंगिन्देवी गांव बुद्द भगवंतीचा जन्मस्थानपासून दक्षिणेला देन मैलाच्या अंतरावर वसलेला आहे. प्रथमतः आगी हांगिक्के न जाता या स्थानाकडे गेलो. बोद्ध प्रथंत या ठिकाणाला लंगिन्देवीन असे घटलें आहे. येथे इमारतीचे विच्छिन्न अवयव आणि यांच्यावर वाढलेली शाहेचुडूपै यांशिवाय दुसरे काही दुक्ष दृश्य पडत नाही. आगीही अशोकाचा शिलासंभ पाहण्यासाठी गेलो. “येथे भागान भुद्ध जन्मला; महणून आणा स्वतः येऊन पूजा केली व हा शिळासंभ उभाला,” अशा अशोचा मजकूर या शिळासंभावर कोरेलो आहे. काही वर्षपूर्वी हा शिलासंभ आकर्णीजिकल लालानांते एका ठिगावेस लोडून काढिला. त्याचा वरचा माग मोडून पडलेला आहे व लालांचा आठ अगर दहा कुटंबां तेवढा तुकडा उमा आहे. त्या लक्ष्यांत उरुन तो शिळालिल वाचला तेवढा माझ्या डोळ्यांनु आंसवै गऱ्याली. विचारांनी हावी मोळ्या विस्मयातै माझ्याकडे पहत उमा राहिला होता! पाहण्यासाठी गेलो. “येथे भागान भुद्ध जन्मला; महणून आणा स्वतः आवांचे जन्मस्थान लंगिन्देवी, विकावस्थेत का होईना— मला दर्शन घडले याचहूल फार आनंद झाला. परंतु तो फार

वेळ टिकायाजोगा नवहोता.

या मरीच्या आणि विंद्याच्या ठिगावेस माझादेवीनी पूर्ण शोभून काढून विचार एक लहानसे मंदिर बांधायंत आलेले आहे. हे मंदिर नेपाली सरकारने बांधलेले आहे, किंवा दुम्न्या कोणी बांधलेले आहे, हे मला माहीत नाही. येथे एक नेपाली राज्यांतील लिंवेटी लमा रहत होता. त्यांते मंदिर काढलेला काही चिन्हे व तिलिंवेटे मंत्र अद्यापि कायम होते. माझादेवीनी मूर्ति ब्रिन्च विच्छिन्न शानेली आहे. तथापि चैद्य पुराणांतीरी वर्णल्याप्रमाणे बुद्धजन्माचा देवाचा या मूर्तीत दाखिलेला दिसतो. ब्रह्मदेव स्वतः येऊन जन्मलेल्या बालकाचै ग्रहण करितो इत्याटि प्रकार या मूर्तीत कोरेला आहे. पण सखेदाश्वयाची गोष ही, की हिला लंगिन्देवी असे नाव देऊन येथेच्या लोकांवै हून चिंप्रदान करायांत येते ! नेपाली मरकारांतूनहि पुष्करनदेश प्राणांचा वध कराविण्यांत येतो ! नेपाली शहेरची जागा तुमरी गराने गराने गराने माझेली होती ! तो किळक्षणा देवाचा पाहून माही मन असंयंत उद्दिश झाले. जिने डगाच्या दुःखाचे ज्ञान कणाऱ्या आणि प्राणिमात्रांविषयी अतंत कसणा वागिविणाच्या हिंदुम्थानंतील शेष विमूर्तिला जन्म दिला, त्याच फळवाळक मतेच्या मूलपूर्वे शेषकडे प्राणी बळी देण्यांत याचे यासराले अशान, यासराला अविचार आणि यासासाठी खेळप्रद गोष दुसरी कीणती ! पण माझ्या हातमध्ये ही परिस्थिति बदलायाला कांहीच उथ नकहत; आणि ननाला पुक्कलसे बर्डीट वांदू देण्याते कांहीच फळविणिति होण्याचा संमव नकहत. तेहां प्रकावर ते स्थल पुनः पाहून, कसेच्यास मनाचे सांचन करित मी लंगिन्देवी गांवांत गेलो.

लंगिन्देवी गांवी कोणाच्या वरी जेवलें आणि पुडे कसकसा प्रवास केला याची मला अलां आठवण राहिली नाही. याचैवै कारण पुन पुन्हा माझ्या मनातू माझादेवीच्या मंटिर-समोर पाहिलेला देवाचा उमा रहात असे, व त्यामुळे एक प्रकारचा निरक्षामय उद्देश होत असे. तार्याचे भागाचापाहून मी व तो न्हावी उसकाचाजापर्यंत चालत आलो. न्हाव्याजवळन्या पैशाच्या किंवा तिशाचासमग्रीचा कांहीच लळय झाला नाही. गोरखपुलाचा जाण्यास लागणाच्या तिकितासाठी स्टेशनमास्टरजवळ तेवढे स्त्र॒य मी आगालक्च टेविले होते. तेहां पैशाच्या मला सुल्लीच गरज नवही; गहणून तो यथा आणि ते सर्वे समान त्या न्हाव्यालाच देऊन राळिले व स्टेशनाचावर येऊन मं गोरखपुरचा गस्ता घरिला. आमच्या वृद्ध मिश्युना टोळ्या पर विवहून गेला. त्याचहूल त्याने देंवतारालाच नवहे, तर मलाहि पुस्तक देष ठिला ! पण बहुलेली गोष पुनः केंद्र याक्षय नवहोते. त्याला वेऊन मी पुनः कुचिनारेला आले, व त्याची धर्मशास्त्रेत शासना करून व्याख्याप्रवासाच्या तथारीस लागले.

या एका वर्षात मी निरनिक्षया ठिकाणी फिलो; निरनिक्षया युहस्थाना मेटांगो. तथापि मुख्यतः वर सामित्रत्याप्रमाणे कुचिनारा, बुद्धाचाया, राजगृह, आवस्ती, कलित्रस्तु आणि लंगिन्देवीन या स्थांबांची याचा मला बडली, गहणून या प्रकरणाला ‘बैद्यसेनाची याचा’ असे नाव दिले आहे. या सर्व क्षेत्रांत बुद्धाचे जन्मस्थान लंगिन्देवी, बुद्धपदाचा

लाभ आलेहे थ्यान बुद्धग्रथा, मावंताने पहिला उपदेश केलेले थ्यान सासाठ, व परिनिर्णयस्थान कृशिनारा, ही चार क्रैंक लोक अलंत पवित्र मानतात. *

१६.

गुनः ब्रह्मदेश

चंद्रमुनीने खेजारी याला पन पठवून कल्कत्याहून ब्रह्मदेशाला जाण्याला लागणाऱ्या स्वचाली आगामक्ष व्यवरथा वेळी होती. माझ्याकरोजर बुद्धग्रथेला असलेला सिल्ही उपासक होता असे वाटते. तो कुंचितारेला अला होता, व तेथून त्याला हिंब्रह्मदेशालाच जाबाबाचे होते. तहशील दौरियाहून कल्कत्याच्या तिकित्याच्या खर्व महावीर भिक्षुने देवविला. या वेळी कल्कत्याला मी एक-देवत दिवसच होतो. तेथून रंगूला गेली, तेथे माझी व ज्ञानविलोकाची गोळ पडली. त्याला हि मंडलेला जाऊन कांही दिवस सगाईन्या डोंगरात रहाव्याचे होते. त्याप्रमाणे आम्ही दोवेण मंडलेला गेली, व सगाईला जाऊन कूऱ गर्जेद याच्या विहारात राहू लागला.

येथे लहान औंचड्या असून चार-पांच गुहाहि लोदलेल्या होत्या. अशा तनेवे विहार या दोगंतं पद्मासाठ तरी निष्पर्तील. मंडलेल्या, आणि सगाई गांवाच्या लोकांच्या आवेत. त्या गुहस्थाकहून अनन्तसमग्री पोहोचविण्यात येते. येथे कोहीं दरशावीलधारिणी संघासी चक्षुन येथिल भिक्षुना अनन्तसमग्री घेऊन भिक्षुना शिजविलेले अब्ब देत असतात. किंवा आवेत. त्या गुहस्थाकहून अनन्तसमग्री घेऊन भिक्षुना देत असतो. व कांही ठिकणी विहारांत एवादा उपासक अब्ब तयार करून भिक्षुना देत असतो. व स्वतःचाहि निवाहि करीत असतो. संन्यासी खिळाची आश्रम भिक्षुन्या आश्रमांसाहून

* इच तथागतो जातेति...इष तथागतो अनुतं समासेवेषि अभिसंषुद्देति... इष तथागतेन अनुतं धम्मचक्रं पवित्रिति...इष तथागते अनुपादिसेसाय निष्वानवाचातुया परिनिष्ठुतेति आनंद सद्ब्रह्मस कुलपृष्ठस दरसनोयं संवेजनीयं ठांनं।। —महापरिनिष्वानसुख.

॥ क हा ब्रह्मी माहेत बहुमात्राचक शब्द आहे. तो भिक्षुन्या किंवा प्रसिद्ध गुहस्थाच्या नांचामार्ये लावृतात.

ब्राच्याच अंतरावर असतात, व तेथे अवेळी भिक्षुनाच नव्हे तर इतर गुहस्थानाहि जाणाची मनाहि असते. अशा एका आश्रमांत २५० पासून ३०० पर्यंत संचारी बाया रहावत असे संगतात. या आश्रमाची जी मुख्य बाई होती, ती ब्रह्मदेशांतील एक प्रिसिद्ध ब्राच्यांतील असून तिला चिपिक-विशेषतः अभिवर्णपितक उत्तम अवगत असे. या शेवटला शंखांतील कांहीं प्रवर्णांत तिला उमर्ती तोंडाठ येत असत, व त्यामुळे बैद्ध तत्त्वज्ञानांसंबंधाने तिच्याची बोलाल्यास साधारण भिक्षु पार कवळत असत.

अक्षा संन्यासी लिंयांचा एक आश्रम आमच्या विहारपात्रून ब्राच्याच अंतरावर तदीच्या कांहीं होता, मी व ज्ञानविलोक तेथं भिक्षेता जात असू. तेणा सकाळीं दहा वाजाच्या आंत आटपत असे; व बाकी साग दिवस व्यानभावतातिक करण्यासाठी आगहांला सबृह सापेहे. खान करण्यास शिकविणारा उत्तर नांवाचा एक स्थविर या प्रदेशात रहावत होता. त्याजवळज्ज जाऊन आम्ही खानाचा सार्व (कर्मस्थान) विक्क लागलूं. त्याला आगामी भाषा समजत नसे व पाणी भाषाशिद्दि त्याला भड बोलता येत नसे. तेव्हां आमच्या दोजारच्या विहारांतून पालि भाषा जाणारा एक तश्च भिक्षु बरोजर वेडून आम्ही लाजकडून आवंत असू, तो तेव्ही भाषेत बोले त्याच्ये भाषांतर तस्या भिक्षु पालि भाषेत करी व मग मी ज्ञानविलोकाला तो मजकूर इंग्रजीत समजावृत संप्रे. प्रथमतः उत्तराचार्याने आगहांस ‘अरहं’ हा शब्द बही लिंगित डोळ्यांसमर मांडून त्यावर थान करण्यास सापितले. त्याप्रमाणे आम्ही निरनिराळ्या ठिकाणी भिक्षु ध्यानाळा सुखात केली. दोन दिवसांआड अमन्वे अतुमव अनाचार्यां फळवावाच्याचे असत. आमच्या विहाराचार्यांमध्ये मागाच्या भाजला एक फार उंच टेकडी होती व त्या टेकडीच्या प्रसराक्षर एक लहानशी नोडकी गुहा होती. तेथे जाऊन मी सारा दिवस ध्यान करीत वसत असे. तेव्हून लालीं इरावती नदीवै मध्य तात आणि त्याच्या आसपासचा प्रदेश दिसत असे. सूर्योस्ताच्या समर्थी तर येथून अत्यंत सुंदर देलावा पाहावास संपादे. ज्ञानविलोक दुसऱ्या अग्नान ठिकाणी जाऊन बसत असे. परंतु त्याच्ये चिन्त ध्यानातहे लागेना. ‘अरहं’ यांतील ‘अ’ त्याच्या डोळ्यांसमर नटी येही. परंतु ‘र’ वर पोचतो न पोचतो तोंच त्या ‘र’ला रोपणे फुटून त्याचे सर्व बनत असत। आणि पुढे ध्यानाला मोळं विद्य होई! मला या शब्दावै नोट ध्यान काळिं येऊ लागले. आगार्यां आपचे अनुमव सापितले, तेव्हां याने आगहांला पुढली पायरी दावविली, ती अशी की, या शब्दावर ध्यान करातोकरता घेऊ भिक्षू जे देलावे डोळ्यांसमर येतील त्यांवै नीट अवलोकन करून ते आणणाला कल्पवावे. माझ्या डोळ्यांसमर प्रथमतः दोन पांढरी कमळे व नंतर अस्ताला जाणारे सूर्यमंडळ हीं येही देलावे चांगले आवेत, व यांजवळच ध्यान करीत असावे, असे सांगितले. परंतु ज्ञानविलोकचे देलावे घड रथाच्या डोळ्यांसमर रहात नसत, व ते चांगलेही नसत. कधीकाची त्याला जेवणावेच

पदार्थ दिसत, तर कर्हीकर्ती साप दिसत असत. या बेळी जेवणासंवेदाने अमने शेष्ठे बहुत हालच होत असत; च पकंदरीत परिस्थितीमुळे व्याचै निवत कंहीसे भ्रात शाळे होते. उदाहणादाखल यासंबंधी एक गोषु संगते. या गुहेत आही रहात होते तिला दरवाजा नवहत आणि असत तरी तो बंद करून निजीं शब्दान् नवहोते. कां की, हवा येण्यास दरवाजाचिवाय दुसरा मार्गच नवहत. या गुहेने दोन भाग होते. पक आंतला भासी सामान मावण्यासारखे नवहोते. बाहेरचा भाग येडासा संद होता. तेथे एका खालेचर मी निवत असे व अंतल्या चांडूला जानविलोक एका खालेचर निवत असे. तो आंतल्या चांडूला निवत असे याचै कारण चाव वौरे विच प्राणांचं भय हे असावे. एके दिवशी रात्री निजावयास जाण्यावूरी मी लाला सहज घेणे म्हणाले, “ समजा, या गुहेचा दरवाजा कोमऱ्यान लाहूर काढतील. पण तोंयेत या अंदारकोटीत गुदमरुन पडावै लागेल ! उमन्या खोलीला याहुनहि जास्ती घोका आहे; कां की, या पर्वताच्या पोर्यात ती बरीच अंत विरली आहे ! ” या माझा भाषणाचा जाईना, आणि मला म्हणाला, “ जर तुम्ही अपली जाण मला देत असाल तरच मी वेशे रहातो; नाही तर मला या गुहेत रहांगे नको ! ” मी माझी जाण मोकळी कस्तूर थाळा दिली. दोघांनी अपल्या लाटा बदलल्या व जागाहि बदलल्या.

जानविलोकाचे याप्रमाणे ध्यानाकडे विशेष लक्ष न लागल्यामुळे, तो सगाई सोहून पुनः रंगतला गेला. पण मीं सगाईलाच रहाण्याचा निश्चय केला. कुशिनगेहून १९०४ सालच्या डिसेंचर महिन्यात प्रथमतः मीं सगाईला आलो. जानविलोकाचे व मीं तेचे दोनतीन महिने काढले. १९०५ सालच्या मार्च महिन्याच्या सुमारास जानविलोक पुनः रंगतला गेला. याच सुमारास मला जेवणाची अधिकांशक मरामार पहं. लागली. आगांला अब देणाऱ्या संन्यासिनी लिया येशून हस्तहळू दुसरीकडे गेल्या. या लिया व कांहां नियु येये केकड हिवाळा घालविण्यासाठी येत असतात. हिवाळ्यात हा प्रदेश सुवरकाम असतो; रंडीची फागळी चांग होत ताही. पण उन्हाळा सुरु झाल्यावरोक येशील लडक संतप्त होऊन फारच तास होत असतो, व पाण्यवेहि वेच हाल होतात. आमच्या विहारांतील एक दोन मिंझुंस्वेरिज करून वाकाचे मार्च महिन्याच्या सुमाराप दुसरीकडे गेले, व जे जिल्लक होते यांना ग्रिझेसर्ट सगाई दरहात जावे लागे. ते शहर आपन्या विहारापून अहीचतीन मैलांच्या अंतरावर होते. तेथे भिक्षास्त करून निवाहापूरते अब मिळालाची मारमार पहे; व येण्याजायाचे श्रम माझा आदेक्याचा बाहेर वे होते.

आमच्या दोजारी पांडवाशिवाचा विहार होता. तेथे मला एक लहानकी झोण्डी मिळाण्यासारखी होती, व या ध्यानाचे पुण्यकळ गृहस्थ विषय असल्याकाऱ्यानें जेवणाची

पंचाहृत पडत नसे. दिवाय स्थविर व याचे शिष्य शाकाहारी असत, व विहारांतच सर्व भेजनाची मिळता केली जात असे. मी ध्याविजवल जाऊन, मला आश्रय शाळ की काय, आसा प्रश्न केला. हा स्थविर पालि भासैत असंयत निषगत होता असी द्याति होती, पण माझी पालि याचा लाला समजेना, आणि ती नीट समजत नाही हे कवूल करून त्याचा आवेदना ! तेव्हा तो संतापून अर्धवर पालि भासैत मला म्हणाला, “ तुमचे पालि भासैचे उच्चार फार वाईट आहेत. च वांगचं संकृत रीतीने उच्चार न करता तुम्ही ब्रह्मी * पद्धतीने करीत चला. ” लालवर मी म्हणालो, “ महाराज, आमच्या उच्चारांप्रमाणेच मिळी लोकांचे उच्चार आहेत. तेव्हा बही लोकांचे उच्चार आहेत असेच कांही म्हणां येत नाही. तथापि उच्चारांसंबंधाने वादविवाद करायाचे मला प्रयोजन दिसत नाहीं. अशेवर दृष्टे ठेवून वागवें असा बुद्धुवृक्षाचा उद्देश आहे. » तेव्हां माझे उच्चार जरी आणास पसंत नसते तरी शब्दांने सार प्रश्न करा घणजे शाळे. ” लालवर पांडवस्थविर आणखीही संतापून म्हणाला, “ तुमचे आणि सिहाली लोकांचे उच्चार जुळताव यांत कांही नवल नाही. अशा उच्चारांनीच हिंदी आणि सिहाली लोक बौद्धधर्मप्रसूत पदित होत वाळेले आहेत ! हिंदूसानांत महंमदी, खिस्ती इत्यादि धर्मांचा जोराने प्रसार होत आहे, व सर्व वैदिक वैद्यधर्मांचा मुक्ते आहेत; आणि सिंहलद्वीपांतही खिस्ती धर्माचा प्रसार जोराने होलं लागला आहे ! ”

या ध्याविरासी पालि शब्दांच्या उच्चारांसंबंधी ल्यासत बादाविचाद करण्यापासून कांही निषेछ व्यवयाचे नाही असे जाणून याचा मीं निरोप घेला. पण जाती जाती, मला हाण्याला होपडी मिळेल किंवा नाही, असा आणली एकचार मीं प्रश्न केलाव. स्थविरांने, विचार करून दुसर्या दिवशी काय ते कढवीन, असे संग्रह माळा निरेप दिला. दुसर्या दिवशी, जाण मिळूने शक्य नाही, असे त्यांने संग्रह पाठविले ! शाळे ! माझ्याच विहारांत सर्व घोंदाळा केला !

मंडालेत्रिल वास्तव्य

आलों दुसरीकडे कांही खटपट करून पहावी म्हणून कोणाच्याशा ओळवीने मी एका टैकडीच्या मस्तकावर असलेल्या विहारात गेला. तेथे एक मध्यम क्याचा मिळू व दोघोंतेवे लहान श्रामणेर रहत असत. त्यांने जाग देष्याचे कवूल केले, परंतु जेवणाची व्यवस्था मात्र व्यावयाची नाही असे सापितले ! तेशून एक मैलांच्या अंतरावर करितात.

* असं हि ताशो सरणे अचोच न व्यजने लोकहिते महेसि ।
तस्मा अकल्या रातिमक्करेसु अस्य निवेसेय मति मुतीमा ॥

— कंवाचितरणी.

नदीन्द्रा कार्यात् काही संन्यासी बाया रहात असत, व नदीन्द्रा बरच्चा बाजूला एक गांवहि होता. होता होईल तों या डिकार्णी गहून आपणें कर्मिशान पुढे चालवावैं असा मी बेत केला. पंथरवीस दिवस केसेबसे गेले; पण डोंगर चढाऱ्याउल्याचा मेहमतीने आणि ब्रह्मी लोकांन्या तेळकट वैरे अझानें मला एकाएकी भंकंकर ताप आला. या विहारंतील पाणीहि फर बाणेहू देते. एका भेळा हैंदात पावसावैं पाणी सांतविलेले असे, व दुसरा पावसाळा येंवैपर्यंत ल्याचाच उपयोग करण्यावै येहि. जोण्यात लाळी जाण्यावै सापर्य असे तेपर्यंत इगवाती नदीहैं पाणी गियासाठी अणीत असे. परंतु तापानें आजारी द्वाल्यावर हैंदानें पाणी पिण्यावंचून गवतर गहिले नाही. तें तापवून गवकून पीत असे. तथापि माझानें ते पिववेना. चार-पाच दिवस असे द्वाल काटियावर मी या स्थळाला अवैत कंडाळलों, व थोडे वैरे वाटल्याचोबर एकदाचा माझा देह नेऊन मंडाले शहरात मंडाले.

मंडाले येये मी क निलोक या नांवाच्या स्थविराच्या आश्रमांत रहात असे. त्याला पाढि भाषा शुद्ध बोलतां येत असे, व सुैवानें त्याने उच्चारित आमच्याच्चरणावै असत ! आपणे ब्रह्म पाळवायाचिष्यां ल्याकी फर ख्याति असे. एखादा मिळु सकाळी उशिरां उठला तर तो गृहणत असे, कौं ‘मंडाले शहरंतील लहान लहान पोरी गहिलो’ उद्धु तुमच्यासाठी अन्न शिक्कीत असतात, आणि तुम्ही या अन्नावर निर्वाह करून खुशाल झापा घेऊ, याची तुम्हांला लाज वाटव्यास पा हिले !’ उचितरं उठणाच्या मिळुपाठी त्यानें एक दंड ठरविला होता. तो असा कौं, आश्रमांतील शाहाल्ला त्यांनी पाणी आलावै, व बुद्धाच्या मूर्तीसोर अमुक बऱ्ये पाण्यानें भरून ठेवावे. एके दिवरी सकाळी स्वतः निलोकाचायन है करीत होते. तेळवां मी ग्हणाली, “गुरुजी, आज आणा दंड कर्म करीत आह, हे काय ?” ते मणाले, “आज मी उरीगं उल्लों महणू हे कर्म करीत आहे.” मी ग्हणालो, “पण हा नियम आपाका शिघ्राना पाळवायासाठी केला आहे, तो आपणा स्वतःस कसा लागू पैलू ?” आचार्य म्हणाले, “अथुमन् आणु जो कायदा करतो, तो मोडऱ्यासाठी नव्हे. जोण्यात चांगल्या कायद्याला मान देऊन आणा चालतो, तोण्यातच आणली उच्चति होते. कायदा आपां सर्वांपेक्षां उच्च स्थाने आहे असे समस्त ल्याप्रमाणे आणही सर्वांनी मनःपूर्वक वापाळे पाहिजे.”

दुसऱ्या एका दिवरी निलोकाचायनांना मंडाले शहरंतील कर्तमय रस्यांतून मिळेनार्थी फिरत असतांना मी पाहिले. बवाला साठ बावै शालेले हे शुद्ध स्थविर भर पावसांतून आणि चिकलादून फिरत असतांना पाहून मला मोठा अचबा बाटला ! विहारंत आल्यावर मी यांना ग्हणालो, “गुरुजी, आण आज पालस असतांना मिळेनार्थी स्वतः गोलं हे कसे ?” ते म्हणाले, “आयुष्मन्. मी जर स्वतः गेलो नाही तर विहारंतील सर्व मिळेना पुराण्याजोंने शास्कभाजी, आमटी वैरे पदार्थ पिष्ठत नाहीत. तस्मा मिळेना गांवांत कोणी ओढवात नमस्यामुळे त्यांची दाद लागत नाही, व केवळ कोरडा भात देऊन यांची रवानगी करण्यात येते; आणि मृणूनच किंविहि पारकस असला कोरडा भात देऊन यांची रवानगी करण्यात येते;

व रस्ते चिखलानें मरलेले असले तरी मी भिळेला जात असतो. मी भुग्यास अज्ञ लावै आणि तस्या मिळेनी तुमता कोरडा. मात लावा, हे माझ्यानें कसे पाहेवेल ?” ही गोष्ट येथे सांगण्याच्यावै काऱण है, कौं, निलोकाचायन लितके कडक असत, तिलकेच ते दयाळू असत, हे आमच्या वाचकांस समजावै.

निलोकाचायनींची माझ्यावर फार फार मर्जी असे. मी पाहुण असल्यामुळे मला यांती पहांदेला उडप्पाचा नियम लागू केला नव्हता. विहारंत शाळेले करण्याचे कामगिह माझ्याकडे दिले नव्हते. गांवांतील काहीं गृहस्थाना सोंगून मला रोज हिंदी पद्धतीने बनविलेली शास्कभाजी वैरे मिळाली अशी व्यवस्था केली होती. सरासरी दहा-चारा गृहस्थांच्या बर्मी मी जात असे, व योहीथोरी मिळा घेऊन परत विहारंत येत असे. मंडाले शहरंत दहा ज्वार गिळु असल्यामुळे, व तेशील लोक फारसे श्रीमंत नमस्यामुळे पुक्कळ मिळेना मिळाले कार कठिन जाते. येंद्यांमर दर्द फिरावी, तेळवां कोर्टे पोटापुरता भात गोळा होतो. आपटी आणि भाष्या मिळविणे हैं काम तर नवीन मिळेना जबवलज्जवल अशक्यन आहे. तथापि मी परदेशी आणि नवीन मिळु असल्याहि माझे येथे उत्तम चालत असे. मंडाले शहरंतील पाणीहि चांगले. तेळवां एकंदरीत मला येच सांगई-पेशा बैरे वाटले. पण काहीं दिवसांनी बहाल लोकांनी तयार केलेले अन्न प्रकृतीस मानवत नाही, आसा अनुभव आला. एक तर येथे दृश्य, दृप, वौरे रिनग पदार्थ बहुशा मिळतच नसत दुसरे, सगळ्यां भाज्यांत तिळ्यावै तेल वापलेल जात असे. काहीं पदार्थात तर कन्कवेच तेल असे. त्यामुळे मला फार चास होऊ लागला. मंडालेली हवाहि मे महिन्याच्या सुमारास फारच कडक असते. तेळवां मी तेशून मे माहिन्यांत मोळमिन् येच जाण्याचा बेत केला.

बैद्धवर्माच्या प्रसारासाठी एक सभा मंडालेला त्या लेली स्थापन शाळेली होती. मिळेना मदत करावी, व्यास्थाने याची, बर्बी भावित वैदूर्यसंबंधाने पुस्तके प्रतिदिन करावी, वैरे कामे ही सभा करीत असे. या समेते रंगतपर्यंत मला तिक्किट काढून लिले, पुढला प्रवास मीं बोर्टिंगन केला. मंडाले आणि मोलिमिन् या दोन शाहरंत विहाराच्या बाबूतीत जमीनअस्थानाचे अंतर ! मंडाले शाहरंत ब्रह्मी राजाच्या बेलेवे जरी विहार घरले तरी यांची तुळना मोलिमिनच्या करतो येण्यासाठी नाही. येशील व्यापारी फार श्रीमंत असल्यामुळे यांनी मोठोमोठाले विहार बनविले आहेत. या विहारं-तून सोन्याच्या बाबूची कामे केलेली आहेत. पण मंडालेलारव्वे येथे मिळेना मात्र नाहीत ! पवडा मोठा विहार, पंतु यांत रहाणारे मिळु चारपांच असावयावै ! येथे मिळेना पुक्कळ मिळेले. चारुमास्यांत पुक्कळ दिक्कणी सार्वजनिक दान देण्यात येत. दानहि मिळेना एकएक गही बरोबर घेऊन जावै लागेत !

मी येथे क सागर स्थविराच्या वैजयंत नांवाच्या विहारंत रहात होतो. हा विहार फार मोठा आहे. पंतु मी स्वप्नाच्या जावळ एक लहानशी लोळी होती त्या लोर्डत रहात असे. या दिवरी वालस नसे त्या दिवरी दुणरी मी जवळच्या टैकडीचर जाऊन चसत

असे. येशून खालचा देवाचा असलं रमणीय दिसत असे. या विहारातहि माझा जेवणाचे हाळ तेसेच पुढे चाढू होते। निर्मासमल्य लेवण मिळून्यून दुरापास्त असल्यामुळे उकडीलेला सुगावर, भातावर、आणि डॉब्यात सांठाविलेल्या लोणावरच निवाह करावा लागे. मधुरतमधून दर्ही मिळत असे, व कांहीं दिवस एक हिंदुस्तानी शिगई माझ्यासाठी वरण पाठवते होता. इतके कष्ट भोगावे लागत तरी मंडालेपेक्षां येथे माझे दिवस बेरे गेले, चाहुमार्स्य संपर्यावर प्रशास्त्रामी नावाच्या स्थाविराते मला आकाशा विहारात हावायास आंमंत्रण केले. सारर स्थाविराच्या प्रवातातीने भी केंथे रहावायास गेले. प्रशास्त्रामी स्थाविराला मी ‘सुखदोव’ ब्लाकण शिकवित असे, व तो मला अभिमर्घीसंग्रह शिकवी. परंतु या ठिकाणी पुन: तेळमय अनन्याचे प्रहण कराऱ्या भाग पडल्यामुळे माझी प्रकृति बिघडली. एका पारखी डॉक्टराचे औषध करून पाहिले, पण युग पडला नाही. जिवाला कागदी केटाळून गेले. एके दिवशी डॉक्टराने पायाला चोळायासाठी एक औषध दिले होते. त्यावर विष (Poison) असे लिहिले होते. त्या रात्री हैं औषध विळन याकून देवाचा अंत करण्याचा विचार माझ्या मर्तोत किंतीदा तरी आला! शोरटीं ती बाटीं खिडकीवारे चाहेर ओटून याकून मी झोरीं गेलो!

‘विहारांनु’ नावाच्या वेटांत रहावायास गेले. तेथे अरण्याच्छादित एका टैक्टीवर लहानशा झोरींहीत रहात होतो. कांहीं अंतरावर दुसरे मिशु रहात असत. पण रात्रीं मी माझ्या शोरींहीत माझी प्रकृति नीत राहीना. मोलमिनपाशद्वाला बाजूला असलेल्या पांच सहा मैलांच्या अंतरावर एका जंगलांत लांकडाळ्या कांहीं युंदर शोपड्या असत तेथे कांहीं मिशु रहात. त्या ठिकाणी पाण्याचे शोरींही फार दूर होती, व या अरण्यांचे वाषाचें प्यार भय असे. परंतु या हिल प्रार्थाचा मला चास पांचवाला नाही. मात्र माझा जेवणाचे अतिशय हाल झाले. मिक्केनाटीं दोन-अदीच मैलांच्या अंतरावर जावै लागे, व एवढे करूनहि भावाचिवाय दुसरा पादार्थ क्वचित्तच संपेटे. मांस, मासे वरीे पदार्थ मिळत असत; पण यांचा मला उपयोग काय?

तासर्य, बद्दलेशांत मिशु होऊन चारसव्य करणे जवळजवळ अशिव्य आहे, असा मला अनुभव आला. मिशुला आपले अनन्य शिजवितां येत नाही, आणि दुसऱ्याने दिलेल्या अनावर मला निवाह करितां येत नाही, अशी स्थिति प्राप्त झाली तेव्हां हिंदुस्तानात राहिलेले दिवस कोटे तरी कंठावे असा मी वेत केला. पण प्रकाशामी वरीे स्थिविरांचे मध्यां पडले, की, हिंदुस्तानात चौदू मिशु नाहीत, तेव्हां एकक्षया मिशुला तेथे विनवाच्या नियमांप्रमाणे रहात येणार नाही. आलं अणली मिशुल संपाळणांत अर्थ नाही, असे दिसून आलेयामुळे मला ते सोहळन देण्यास मोकळीक द्या, अशी स्थिविरांता विनंती केली. मला बरोवर ऐसे ठेवावे लगातील; कधीं कधीं स्वतःच अन्न स्वतःच त्यार करावै लागेल; कधीं चारा वाजून गेल्यावर जेवण्याचा प्रसंग येईल, तेव्हां मिशुचे सर्व नियम माझ्याकडून

पाळले जागार नाहीत; मिशु योय मार्गांनि मला मिशुव सोहळून जाऊ द्या, असे मी भणाली. प्रशास्त्रामी स्थिविराते मला या कार्यी अनुग्रहादन दिले, व माझ्यासाठी कांहीं भावीं वरून त्यार करण्याचा उपक्रम केला. पण शोरटीं निवारपरवर्तन झाल्यामुळे तो मला महाला, “ तुमचे मध्यांने नवे आहे. तथापि आमच्यासमोर भिशुव सोडण्याने आम्हाला विशद वाटेल; मिशु फलक्कच्याला जाऊन तेथे संघांदून बाहेर पडण्याचा विध करावा.” हे स्या स्थिविराचे मध्यांणी निश्यायामुळे आणि कांहीं अंशी त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे मला मान्य करावै लागले.

वर्हांदेशाहालून कलकर्त्याला येण्याला मला मुळीच आयास पडले नाहीत. आगचेरीवै भावै वरून अनायासे मिळाले. रंगतहून आगचेरीचा प्रवास सेंकड कलांगांतून केला. १९०४ च्या जानुआरीपासून १९०६ च्या जानुआरीपर्यंत ही जी मी दोन वर्ष बालविली, त्यात देहाचे अनेक प्रसंगी हाल झाले हैं वर सागितलेच आहे. पण मनाची उन्नती मात्र बरीच झाली. चिताची एकाश्रता साधण्याची हव्यहूदू संवय झाल्यामुळे अभियासासरवे विकट ग्रंथाहि मला समजून वेण्यास अवकाश लगला नाही. फावल्या बोळंत पुकळ यालि ग्रंथ माझ्या वाचनांत आले. विशुद्धिमार्गाचे पहिले एकदोन भाग तर मी दोनतीनदा वाचले. याशिवाय अनेक देश पहाण्याची आणि अनेक स्थिविराता भेटण्याची संधि मिळाली, व तद्दरारा जागाचा जाग अनुभव आला.

१६

परावर्तन

गोंवे सोडल्यापासून ब्रह्मदेशांतून १९०६ सालाच्या जानुआरीत कलकर्त्याला येईपैर्यंत जो काळ गेला तो केवळ रिक्षांतून गेला, असे म्हरुले पाहिजे. या काळात बैद्धधारीचे जान संपादने हेच काय ते धेय डोळ्यांसमेव होते; पण आलं सापलास बैद्धधार्माच्या जानाचा प्रसार करण्यासाठी शोडीवाहुत लक्ष्यात राही अशी इच्छा अद्भूत होऊन्यांतून लागली. तथापि कोणत्या मर्गांने गेले असतां दिल्ल्यानाला माझा कांहीं उपयोग होईल, हे निविस्तरणे समजेता. कलकर्त्याला आल्यावर उमरवर्तीला जाऊन तेथे कांहीं वेच रहावै, व मग साधाव्यास पुण्याच्या बाजूशा जाऊन कांहीं खटपट करावी, असा विचार होता. परंतु एका आकस्मिक गोर्धमुळे माझ्या परावर्तनाला अचित वर्णण लागले. ते कसे, हे

या प्रकरणात सांगावयाचे आहे.

हरिनाथ देंची ओळख

कठकरायाला कपाली दोल्यांतील असंत गलिकुच वर्सीत बैद्ध धर्माकुरु नांचाचा एक विहार उकडाऱ्याचा बांधवांचं आला होता. तेंचे बुद्धाची मूर्ति स्थापन केली होती, एवढळा-वहूनच या जागेला विहार हे नांव देण्यात आले असावे! माझ्या समजांतीने तर ही जाग विहार या संैखेला अगदीच अपाप्त होती. अस्तु, या अर्थी कलकट्यात उत्तरायास दुसरी सोयाचार जागा नव्हती (कॅं कॅं, महालेहि समेची भाड्याची जागा सोडीनी असल्यामुळे सर्व सामान काशीला नेणांत आले होते; तेव्हां तेथें उत्तरात येणे शक्य नव्हते) सा अर्थी मी या विहारात उत्तरालौ. दोन दिवस विंशांति घेऊन पुढल्या प्रवासाला लागावै, अजा लेणावै तेथे गाहिलौ. कृष्णवराण अणि गुणलक्ष्मीर नांवाचे वितांग येशील दोन मिशु येथे रहात असत. त्यांचा आणि श्रीयुत हरिनाथ दे या गृहस्थाचा वराच परिचय होता. पालि भाषा शिक्षासंबंधाने याची खटपट चालली होती, आणि म्हणूनच तो मधुनमधून या विहारात येते असे. पूर्ण नांवाचा दुसरा एक ब्रह्मी मिशु जवळच एका भाड्याच्या धरांत रहात असे. त्याचा व हरिनाथ देव्या चांगालाच परिचय होता. हा मिशु सीलीनांत असताना मला ओळखत असे, व पुढे ब्रह्मदेशांतहि मी असताना माझ्यांतर्वर्ती याला सर्व गोरी ऐकून माहित होत्या.

मी एक दिवस धर्माकुर विहारात बालविला न घालविला तोंच कृपाचरण आणि गुणालेकार मिशु माझ्या जाण्यासंबंधाने डस्कु दिमू लागले! मी त्यांना संगितले, की, मला त्यांजकडून वैशाची घरी अपेक्षा नाही; केवळ विश्रांतिसाठी एखादुसरा दिवस मी तेथे रहणार आहे. आणली कोहां दिवस रहावै असा विचार करादाचित् शाला असता, परंतु त्याची उसुकता पाहून मी खरित तेशूत जाण्याचा बेत केला. म्हणजे सोमवारचा दिवस रहून मंगळवारच्या गाडीने नागुणकडे जाणार होते. परंतु माझा हा बेत कर्मिधरमसंयोगाने सोमवारी पूर्ण मिश्कला समजला. त्याच दिवशी त्याची व माझी कलकट्यांत परिह्याने गांठ फडली असावी. त्यांने तबडोब जाऊन हरिनाथ देला संगितले, की, तुम्हाला पालि शिकावयाचै असेल तर सीलेन किंवा ब्रह्मदेश या ठिकाणीहि संपङ्गार नाही असा एक मनुष येणे आला आहे. पण तो उद्यांच दुसरीकडे जाणार आहे.

हरिनाथ दैन्या बर्सी त्या दिवशी त्याच्या भावाचे लग्य होते, व यजमानगांचे काम स्वतः त्यानेच केले. याला हा निरेय लम्हाचार्यांत गुंतला असलांना समजला, व शोहिंदी मोक्षीक मिळाल्याबोरोबर तो तसाच मजापारी आला, आणि मला म्हाला, “आपण येश आणग्ही एकदोन दिवस तरी नहा. म्हणजे मला काय पाहिजे असेल ते सर्व सवित्तर संगेन. आज मी माझ्या भावाच्या लग्नान्या गडवावीत आहे. तुम्ही उद्यांच दुसरीकडे जाणार आहां, असे समजावावून मी येणे आले आहे, आणि त्याचा दिवस रही

येणे राहून माझे म्हणणे ऐकून व्यावै, अर्थी विनंती आहे.”

श्रीयुत हरिनाथ देने दुसऱ्याहि पुरुष गोरी या वेदी संपरितव्या. ‘आपण सेवेटवा मेवर आहो, इंगितशाचा प्रौढेसर आहों व पालि भाषिता प्रसार कराऱ्याची आपाणाला उकंठा आहे,’ याने सांगितेल्या गोरीचा माझ्याचर पारस्या परिणाम ज्ञाला नाही! बंगली बाबू, फार करून बढवूने असतात व त्याचाकडून कोणतेहि काम मिळीला जाणे मुश्कील असते! विशेषत: गोदावरीसंवंधाने त्यांना आस्था असेल, हे मुर्त्यांच संभवत नाही, असे माझे त्या वेदी मत होते तथापि हा एवढा योगेत्या युहस्य एक दिवस राहण्यासाठी विनंती करितो आहे. तर एक दिवस रहायाचा आपवै काय जाते, उद्यां जाणार याच्याविवेकी आणली दोन दिवसांती जाईन, असे प्रानंत आणून मी मंगळवर्षांहि वर्षांकुर विहारांत राहिल्ले.

येणे श्रीयुत हरिनाथ दे संबंधात योहिंदी माहिती देव्या अनुचित हेणार नाही. ही माहिती जी मला माझाहून मिळली होती तरी ती वाचकांच्या सोर्यासाठी येचून देऊन याकरों. भूतनाथ दे नांवाचे कायथ्य जातीचे एक बंगाली युहस्य स्थवःच्या मेहनतीने शिकून नी. एल. परिक्षा पास झाल्याचर रायपुर (C. P.) येचे वकिंडी करात असत. त्याचे योरहे अपय दरिनाथ होते. लहानकपी हा मुलगा फार बाबन्डत असे. म्हणून बापाने त्याच्या शिक्षणाकडे मुर्तीच लक्ष पुराविले नाही. पण त्याला शिक्षणाची हौस फार. आईजवळ बंगाली बापालळ्या शिकून त्याने बंगाली ग्रंथ वाचाच्या सुख्यात केली. अईला योरहे हिंदी येत असे. तेहिं तो शिकला; नंतर एका मिळान्याजवळ जाऊन इंग्रजी निहिंलागला. आठ वर्षांचा झाल्याचर बापाने याला शाळेत पाठविष्याचा विचार केला. पण पहातो तो याची तीनहि भाषांत वयाच्या मानाने चांगली प्रगती झालेली। तेव्हां बापाने बरीं विश्वक घरीरे ठेवून व स्वतः शिकून हरिनाथ देव्या शानंत चांगली भर पाडली. बारा वर्षांचा झाला नाही तोंच हरिनाथाची इंग्रजी भाषेत उत्तम प्रगती झाली, व तेरगद्या की चैदाव्या वर्षी कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या मैट्रिक परिष्कृत पास्त होऊन त्याने स्कॉल-सिस्टीच्या सर्व परिक्षामध्ये माझा विषयांत हरिनाथाने चागली कर्ति मिळवली.

एम. प. शास्त्राचर याला हिंदुस्तान सरकारची स्कॉलरशिप मिळवली, व तो इंडिया गेला. प्रथमप्रमळ: सिविल सर्विस रीक्षा पास होण्याची त्याने लाटपट केली. पण गोपित विषयांत व कायद्यांत थोडा कज्चा असल्यामुळे व कदाचित् दारूचांजीच्या व्यासनात सापेद्यामुळे तो या परिषेत नापास झाला. परंतु न सोडांत केविज युनिव्हर्सिटीची वी. प. डिग्री मिळविष्याची त्याने लाटपट केली. कलकत्ता युनिव्हर्सिटीत लैटिन भाषा घेऊन तो पास झाला होता. येचे ग्रीक, लैटिन व इंग्रजी या भाषांत त्याचा पाहिला आला. याचिकाय फैन्च, जर्मन आणि अरबी या भाषांचे त्याने उत्तम शान संपादिले, कोणतीहि भाषा अवगत करून नेण्यास त्याला विल्च लागत नसे. अरबी भाषेचा कोश त्याने उत्तम पठ केला होता, असे एक युहस्य संगत असे! इंग्रजी भाषेत तर तो गव्ह

आणि पद्ध दोऽहीहि फारच उच्चम लिहीत असे. कैविजन्या ची. ए. च्या परिषेत पास शान्त्यावर इडियन दुःखक्षेत्रल उद्गत सिद्धिसमयं त्याला नोकरी मिळाली; व प्रथमतः डाका कॉलिंगांत त्याला इंजिनीचा भोफेसर नेमधांत आले. त्यांतेत सरासरी एका बर्षीत त्याचे वर्हील निवरले. नी कलकत्याला अलौं, त्याच्यापूर्वी हरिनाथ देखी येणिडेसी कॉलेजात वर्हील शान्ती होती; व घरमध्ये दृष्ट्यासे एका भाऊच्या बरांत तो रहात होता.

ठळव्यापमां दुम्न्या दिव्यांती तो मठा पुनः ऐट्या व त्यांने कलकत्याला निदान तीन होण्याची माझी माझी उक्त इच्छा आहे. त्या परीक्षेचे बहुतेक गंथ मी वाचले. अहं. पंतु अड्हमालिनी' हा गंथ मला मुझीच समजत नाही. पुकळ भिझूना मी विचरून पाहिले. जर्मनी वैरो टिकाणी पुकळ पडिठाना लिहिले. पंतु या कामी कोणार्चाहि मदत ज्ञाली नाही; आणि सध्यां होत नाही. तेव्हां मेहाचारी कलन देन वहिन्यांच्या आंत हा ग्रंथ मठा समजावून चा, आणि मग दुम्परिकडे जा. तुऱ्हांला जे कांही पाहिजे असेल ते मी देण्यास तयार आहे.”

मी झणालें, “तुऱ्हांला मदत करण्याची माझी इच्छा आहे; पंतु या विहारात गहनु तें काम करणे शक्य नाही. मला दुकानांत रहाण्याची फार मंथय लागली आहे, आणि येथे तर गरजिवस लोकांचा जमाव असतो. तेव्हां माझायामठी जेवै फारकी गडवड नसेल, अशी एकादी जागा घ्याल, तर मी तुमच्या दुम्परिकडे देन महिने येणे राहीन.”

हरिनाथ देने ही गोष्ट तेव्हांच कबूल केली. त्याच्या सासऱ्याचे घर त्याच्या बाराजवळ होते. तेव्हे देन लोख्या बराजवळेरेल पटांगांत निगळ्या होता. त्यांचा घराची संकेत नदहता. मला त्यांने त्या लोख्या दागवळल्या. त्या पसंत नसत्या तर दुसरे एवाहै सर भाङ्गानें घेण्याने तो तशार होता. पंतु त्याच्यावर विनाकारण खर्च लाढू नसे, झणून मी जागा पसंत केली. आणि ताचडतोब तेंथे रहाण्यास गेली. हरिनाथ देवै घर जवळ असलयासुऱ्ये मी तेंयेच लेण्यास जात असें. १९०६ च्या मार्च महिन्याच्या १५ तारखेपैकी मी येणे होतो. या अवकूपीत हरिनाथ देला अड्हपालिनी हा ग्रंथ उचम प्रकारे समजावून दिला. पाणि केस्ट सोसायटीनं प्रसिद्ध केलेल्या प्रतीत मी त्याला देंकांडो तुका दालवून दिला. ते सर्व पहनून तो फारच खून त्याला व कलकत्यापच रहाण्याविषयी मला आप्रह करू लागला.

या अवशिष्ट दुम्न्या एका यहिन्याची आणि माझी हरिनाथ देच्या घरी मैत्री जडली. हे ग्रहस्थ प्रेसिडेन्सी कॉलेजपांचे इंग्रजी भाषिजे अभ्यापक असलेले श्रीयुत मनमेहन घोष होत. त्रिगालांगील प्रसिद्ध मुधारक राजनारायण चमू, यांच्या भुलीने हे चिरजीव यांचे बडील इंडियन मेडिकल सिद्धिसमध्ये असत. बडील बंधु कुचिचिहारच्या महाराजांचे सेकेटरी होते, व घाकटे बंधु श्रीयुत अभ्यापक घोष बडोदा संस्थानांत दोज्या दुःख्यावर होते, व पुढे कलकत्या नेशनल कॉलेजचे प्रिन्सिपल झाले. शेवटले बंधु चारिद घेण

यांना, माणिकतोळा बाऊच्या कटांत सांपडत्यामुळे जन्मलेप काळव्या पाण्याची शिक्षा शाळी होती. २३ मन नोहन घोण यांचे इंग्रजी भाषिजे प्राचीण इतके हेतै, की त्यांची कविता छुट इंहंडातहि फारच वाराण्याली गेली होती. १९०६ साली या यहिन्यावर एक मोठे संकट ओढवले होते. त्याच्या पल्तीला नेव लागून ती अल्पवस्थ स्थिरीती होती. चिचाव्याल, स्वभावतः व कवि पडलयासुऱ्ये, हा प्रसंग फारच दुःख शाळा होता. अशा स्थिरीत त्याची व माझी मैत्री जडली. मी त्याला वाचायासाठी माझाजवळ असलेले कांहीं बोदू अंग महिने तीव्री तो माझायाझी चर्चा दिले. ते त्याला फारच आवडले, व तेव्हांपून घैरवंसंबंधाने तो माझायाझी चर्चा करू लागला.

सिकीमला भेट

मार्च प्रहिन्याच्या १५ तारखेनंतर कलकत्ता सोडून सिकीमला जाण्याचा माझा वेत ठाळा. हेतु हा, की, दिशेकील बैद्धधर्माची जशी माहिनी मिळवली, त्यां ती उत्तरेकडील बैद्धधर्मसंवंधानेहि मिळवितो याची. हरिनाथ हे यांनेच या कार्यी सर्व मदत केली. १९०५ साली दिसेवर महिन्यात ताशीकामा कलकत्याला आला. तेव्हां बुद्धधर्मांचे दिसेवर महिन्यात ताशीकामा कलकत्याला आला. तेव्हां बुद्धधर्मांचे दिसेवर महिन्यात ताशीकामा कलकत्याला आला. त्या प्रसंगी सर्व कामांत हरिनाथ कुरा समेपार्फ त्याचा बराच गौवऱ करण्यात आला होता. त्या प्रसंगी सर्व कामांत हरिनाथ देनेच पुढकार घेत्या होता, व कैंप्यन औकेनार, सिकीमाचे रेसिडेंट प्रिं. व्हार्ड व्हार्ड व्हार्ड यांची त्याचा चांगला परिचय शाळा होता. तुऱ्हमार्गीकुर समेपार्फ सिकीमला महाराजकुमाराला आणि स्वतः प्रिं. व्हार्ड याला अशी दोन पैंग यांने मला दिली.

२३ बंगालमधील भागाल्यारू संस्थानातील त्या काळातील नावाजलेले डॉक्टर फुलांग घोष यांचे मनमोहन घोष, अरविंद घोष, आणि चारिद घोष, हे तिंबेही पुन होते. त्यांचे शिक्षण संपूर्णपैकी इंग्लंडात झाले होते. मनमोहन यांनी भारतात परतत्यानंतर इंग्रजीने प्राध्यापक महणून शिक्षणकार्यास वाहून घेत्या. ते इंग्रजीने उचम काळी होते. त्यांचे देने प्राध्यापक महणून प्रसिद्ध आहेत. अरविंद आयु. सी. प्रसु. च्या प्रीक्षेत दुसरे आहेत. प्राध्यापक महणून राहिल्यामुळे ते आयु. सी. प्रसु. होऊ याकले नाही. अश्वारोहणाच्या परिद्वेष व्हार्ड न राहिल्यामुळे ते आयु. सी. प्रसु. होऊ याकले नाही. भारतात आल्यानंतर बडोही भेट्यानात काळी काळ वरिष्ठ नेकर न तेथील कॉलेजात प्राध्यापक महणून काम केल्यावर ते राजकारणकडे वळले. नंतरच्या काळात, क्रांतिकारक, राजकारणी, इंग्रजी भाषितील कली, लेवक, संपादक, एक जगद्विद्यात येणी, एका अभिनव तंत्रज्ञानातै प्रवर्तक, आणि पांडिती येथिल आश्रमाचे संस्थानक, अशा अनेक कार्यामुळे त्यांचे नाव अजागाम होऊन बसले आहे.

बारीद घोष हे त्यांच्यापेक्षा शाकटे. तेही क्रांतिकारक होते. माणिकतोळा प्रकरणात त्यांच्या दोंडावरही खाले होते. चावू चिचरंजन दास यांनी त्यांच्या चाचवाचाचे काम केले. या खल्यात अरविंदांना एक वर्षाची सर्वकुमारीची आणि शारिद्रा जन्मलेप काळ्या पाण्याची शिक्षा शाळी.

मनमोहन धोष यांने दर्जिंगा येथील सरकारी हायकूच्छ्या हेडमास्टरला आगारुच एवं पाठदृन ल्यान्या वरी माझी उत्तरायची माझी सोय केली. कापड्यालूरयाचा खर्च हारिनाथ देणेव केला.

नंतर मार्चेन्या २० तारखेन्या उमरास मी कलकत्याहून निवालो. जब व वैसे खोरे ठेवावयाचे होते; व जेवणहि वेटीअवेळी करावे लागले असरे, हणून निष्पत्याच्या पूर्व-दिवशीच मी विधिपूर्वक भिक्षुसामा त्यांने केला. दार्जिनिंगर्येत आगार्हीचा प्रवास असव्यामुऱ्ये मला कोणत्याहि प्रकारे ताप शाळा नाही. परंतु दार्जिनिंगहून सिकिमपर्यंत प्रवास पाची करावयाचा होता, व प्रदेश फारच अपरिचित असल्यामुऱ्ये केवळ तिवेटी मजुरांवर विश्वास याहून हा प्रवास करणे मला इष्ट बाटले नाही. तेव्हा हेडमास्टरानें सिकिमपर्यंत मला पैनविष्णुसाठी आपला मार्दी बोरवर दिला. माझे कपडे पुस्के, वरीरे सामान नेण्यासाठी दोन भोवित्या नजूर करण्यात आले, व मी, हेडमास्टरचा मार्दी आणि हे दोने मजूर असे चैनेजण सिकिमच्या रस्याला लागले. वारेत लेण्याच्या करण्यासाठी माळव्याचा फारच उपयोग शाळा.

एका वर्षपूर्वी यंग हसंबंडवै सिस्कन तिवेटीत गेले होते, व त्यासाठी तिकिमवरून साधारण रस्ता तयार करण्यात आला होता. तेव्हा रस्त्यात आगार्हा विशेष त्रास झाला नाही. मात्र एका ठिकाणी एका तिवेटी माणसाचा खून झाला होता व त्याचे गेले रस्त्याच्या बाजूला संपटले होते. त्या दिवशी सुर्यासी भुजत्याचा आगार्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तेव्हा तिवेटी लोकांच्या कांही झोऱड्या होता. परंतु त्यांत वस्ती कलै घोऱड्याचे वाटल्यावरून मी थेट सरकारी डाक बंगलाकडे गेलो पण तेथील शिपाई मला आंत राहू देणेन. तो घणाला, “आजचा रात्र तुम्ही बाहेर ओऱ्यावर पाहिजे तर निजा, पण सिकिम सरकारच्या प्रवानगी विवाय तुंहांला आंत राहू देता येत नाही.” मी घणालून, “मी सिकिमच्या महाराजकुमारांकिंच उत्तरांगर आहे. त्याचा राजवाहा जेर मला राहवयाच मिळणार, तर मग यांकिंथ डाक बंगलांत पक रात रहायाचा हरकत कां असावी ! ” गरीब विवारा शिपाई, महाराजकुमार वरीरे बळांचा मंडळीची नावे ऐ-एस्ट्रा-बरोवर गांगरून गेला, व त्यांने लोगेच दरवाजा खुला कूलन अमध्ये सामान वरीरे ठेव प्यास आगाहंस मोकळीक दिली ! त्या रात्री दोहरी भोवित्या मजुरांना बाजूला निजवून माळव्याला आंतस्या बाजूला निजिविले, व मी थवून गेल्यामुऱ्ये स्वरूपी गेलो. या एका गोर्धीशिवाय वारेत सांगण्यासारखी दुसरी गोष घडून आली नाही. सिकिमला पौकड्यावर मी थेट राजकुमाराच्या तंगत्यावर गेलो, व बोर्डकमार्ग सभेच्ये त्यांचा दिले. पक वाचून त्यांने अपलयाच बंगलांत एका बाजूला माझी रहायाची व्यवस्था कूलन दिली. जेवण माझ्याच देवरेवीवाली त्याचा एक नोकर बनवीत असे. येथे एक नवीन ढेंगले हृष्णविष्णुल खूल तिवारेहे होते. त्याचे हेडमास्टर दव संदप् कांजी या नांचावे भोवित्या गृहस्थ होते. त्यांच्याजवळ म तिवेटी भाषा शिक्ष्याच्या प्रथल केला. परंतु त्यांना विशेष सचड नसल्यामुऱ्ये व माझ्याहि अंगी पूर्वीप्रमाणे

चिकाटीने मेहनत करायाचे सामर्थ्य न राहिल्यामुऱ्ये माझ्या हारून तिवेटी अकरांच्या ओऱ्याप्रीकृते शिक्ष्याचे काम इत्यासारमें पार पडूने नाही. विशेषत: येथे रहायाची मठा एक प्रकारची चीडीच आली. मी जेव्हा हरिनाथ देव येथेन येथील रेसिडेंट पि. व्हाईट यांस भेटावयास गेलो, तेव्हा यांनी घटले होते, की, ‘येयत्या परिस्थितीचा हुरांजा लवकरच कृताऱ्या र्येंदू, येथील बोर्डकमार्गला उज्ज्वल तर नाहीच, पण उलट येयत्या लोकांना बोर्ड घणता येईल की नाई याचीच शंका आहे.’ या गोर्धीचा नवाहि लवकरच अनुभव आला. सिकिमच्या मठांनुन गाई माळून विकूना सांस चापायाची बहिवाट होती ती उकीच वंद करण्यात आली होती. तथापि डुके वरीरे प्राणी माळून, त्यांच्यावर निर्वात करायाला येथील लायाला मुऱ्याच दिक्कत वाढत नसे. याशिवाय या लोकांची रहाणी इतकी गालिंडू आहे, की, त्यांनी शिजविलेले अल्ल लाण्याचा नाला कंटाळा येई.

बेडकाची भाजी

सिकिमच्या राजानें बनविलेल्या एका मठांत खूद तिवेटांनू एक लापा येऊन राहिला होता. हा लोंगला विद्वान आहे, अशी त्याची स्वाती होती. त्याला हिंदुस्तानी भाषाहि बोलता येत असे. त्यांच्या शिष्याला तर हिंदुस्तानी भाषा बरीच अव्यात असे. एके दिवशी त्या शिष्यानें घुरऱ्या तरफै डेवायासाठी मला अमंत्रण केले. मी त्याला महाराष्ट्र, “मरय किंवा मांस मला चालू नाही. तेव्हा तुम्ही उगाच मला आश्रह करू नका.” तेव्हां मी तो घणाला, “त्याच्वाट हरकत नाही. आग्या त्याची व्यवस्था करू.” तेव्हां मी आमंत्रण स्वीकारले, व दुपरी त्याच्या मठांत जेवावयास गेला. आमने माळून त्यांच्यां जवळ त्यांच्या गुरुना व मला अशी दोन भक्त्यां ताहे ठेवयांत आली होती, व तार्द-जवळ दोनदोन निर्नीतातीच्या पेलवांदून कांही पदार्थ ठेवायांत आला होता. तो पदार्थ पाहिल्यावरूपेर मला माळून त्यांच्या वायला. तेव्हां मी घणालून, “लामासाहेच, वैं मांस असावै असे विसर्ते ! ” त्यावर मोळ्या आश्रवचिकित मुद्रेने तो लापा जीम * बोहेर काढून घणाला, “आण मांस किंवा मरत्य खात नाही, असे माझ्या शिष्याक्कोर सांगून पाठविले, तेव्हां मी मुद्रामत्सा पदार्थ कां तयार करिन ! आणामार्फी मोळ्या प्रयासांने ही माजी तयार केली आहे ! ” मी महाला, “लामाजी, ही माजी तरी कोणत्या पदार्थाची आहे ? ” लापा घणाला, “ती नुस्ती बेळकांची आहे ! तुम्ही मुऱ्याच संशय घर्ं नका ! हिंदुस्तानींल मोळ्या बेडकांप्रमाणे येथेन फेडूक घाणेरहे नसतात ! मी आज केवळ तुम्हाचासाठी हे बेडूक जंगालांत घरून आणावयास लावूने ! ” मी आश्वयेत मम होऊन बोद्यावरूप डलो ! विचारा लापाहि विरिप्रत होऊन खरील

* शमा माळव्याची किंवा आशवर्य दालवाचायांवै असतां तिवेटी लोक जीम बोहेर काढीत असतात !

आला । इतक्षया प्रथासानें तथार केलेली भाजी पाहुण्याच्या पसंतीस न यावी हे कोई त्याला उकडेना । असो. शेवटी मी केवळ त्याच्या मिहिलार थोडा दुध भात लाल्ला. लामानें बेडकाच्या भाजीबर येणेऱ्ऱु ताच पण तोहि औषधाप्रमाणे मला लाला लाला. लामानें बेडकाच्या भाजीबर येणेऱ्ऱु ताच दिला । मात्र मधूनमधून मला त्या पद्धर्थाचा आखावा घेता आला नाही, याच्यात तो दुःख प्रदर्शित करित असे ! देन-चार दिवसांनंतर तेथेला महाराषणाने मला केवळासाठी आंपंचण केले. तेव्हा मला सांगावै लागले, की, मी मांस, मासे किंवा बेद्दुक्कहि खात नसले; पुढीले नव्हे तर कोणत्याहि प्राण्यावै मी मांस खात नसले ! न जाणो, बेद्दुक खात नाही, असे हृष्टांते तर दुसऱ्या एका उंदरासारख्या प्राण्यावै भाजी तातांत असावयाची !

मी सिर्फीमला निघून आल्यावर एपिल महिन्यांत हरिनाथ देहि वडदानन्या महाराजावरेइर विलायतेला गेला. जाताना एडनहून त्याने मला पुनः कलकरपाला प्रत येण्याविषयी एक पत्र लिहिले. त्याचा माझाच्यावर ग्हाणाजोगा परिणाम झाला नाही. पण श्रीगुरु मनसोहन घोषाचे दुसरे एक पत्र आले. यंत्र त्याने सिकिमला ग्हाणायापसून कोणतोहि देशकार्य साधावयाचे नाही, व कलकरपाला आल्यास नवीन उत्तम ज्ञानीतीला बौद्धधर्माच्या ज्ञानानें चांगले बळण लागेल, अशा अर्थाचा मजबूत होता. या पत्राचा मात्र माझ्या मनावर विलळण परिणाम झाला. आजायेत गनावनांत आणि बोद्ध विहारात दिवस बालविले तेवढे पुरे शाळे; यापुढे तरी काही स्वदेशसेवा होण्यासारखी असेल तर ती अवश्यमेव करावी, असा मी अंतरकरणपूर्वक विचार करू लागले.

या स्वदेशसेवा करणे कोही सोंपे नाही. उगाच लोकहिताचा आव आणण्यांतहि अर्थ नाही. मी एवाचा युनिहस्तियाचा शेळ्येट नसल्यामुळे किंवा परंपरात चालत असलेल्या एवाचा संस्कैचाहि मला पाठिंचा नसल्यामुळे माझ्या हातून लेक्कहित कितपत साधेल याचा अंदाज करतो केईना. लोकहित चाजला गाहूं या; पण आसाहित तरी साधेल की नाही याची मला राका आली. कलकरपाला असतांना दौँ. पी. के. रोय इत्यादि बळ्या मंडळीला मेदून भेदून कलकरपाला एखादा पालि कल्यास सुरु करण्याचा माझा विचार त्याना कठविला. त्या बेळी मला जेवण आणि ग्हाणाची जागा यांच्याचेवीज दुसऱ्या पदार्थाची जरुरी नव्हती. चौरां ब्रह्मदेशहून मिळाली असती. परंतु तेवढ्यालाहि या लोकांची सहाय्यति मिळाली नाही, किंविहून बोद्धमसंवर्धी त्यांचा एक प्रकार तिटकराच दिसून आला. हरिनाथ देनी मला मदत होती. पण त्याचा कोणाहीही घरमविविधास नसल्यामुळे केवळ स्वार्थासाठी त्याने माझा उपयोग करून घेतला असता; आणि ही गोष देन महिन्यांच्या परिच्याने मला चांगली होती ! आतां मिश्रभाव सोडल्यामुळे मला पैसे वेगे वेण्यास हरकत राहिली नव्हती. तेव्हा स्वतःन बंगलातील कांगांनी मंडळीची सहाय्यति मिळवून सेवावृत्तीच्या घोप्त मार्गाने पालि भाषेच्या प्रसरार्थ खपपट करून पाहावी, असा मी निश्चय केला.

जर सेवाच पक्काव्याची असेल तर शक्य असल्यास आपल्या कुंडवळा मदत का-

करू नये, असे वाढून कुंडवळाची स्थिति काय आहे, हे जाणण्यासाठी गोव्याला मी एकदेन पैवै किहीली. श्रीगुरु विष्णु माईंक योस अपमन्या विलार्नी चौदासे ल्यांचे कर्जवत निहून दिल्यावै माझाला एका प्रश्नांत साप्तिलेच आहे. तेव्हा त्या कर्जाची वाट काय शाळी, वरै प्रश्न त्याना पहिल्या प्रवांत विचारले. त्यांचे उत्तर असे आले, की कर्ज फिटले तर नाहीच, परंतु चृश्याव वर्षाचे व्याज देणे आहे, तथापि माझ्या बरस्या मंडळीला माझ्या पक्काने बराच आनंद झाला आहे— इत्यादि. मी मद्रास सोडल्यापासून बरी प्रकाहि पत्र लिहिले नाही; त्यामुळे मी मेलो असेन, अशीच सर्वांची समजूत होती. पण ती या पत्राने नव झाल्यामुळे मंडळीला आनंद होणे साहजिक होते.

नेशनल कॉलेजाची ल्यापाना

११०६ च्या शुरुई महिन्यांना हरिनाथ ऐ विलायतेहून परत आला, व मला पुनः एकवर कलकरपाला येण्याविषयी त्याने आशहाचे पत्र लिहिले. लोकप्रवाहांत उडी टाकून पाहावी, असा माझ्या मासाचा पुकळ आढेवेचे घेतल्यानंतर एकदंतचा निश्चय ठराला, व मी शुरुई मंडिनाअवैर कलकरपाला आले. आल्याचरोबर हरिनाथ हे वरेवर प्रम. प. ला लायगारा ‘येराण्या’ हा ग्रंथ वाचायास सुख्खात केली. पण आतो त्याच्यावर अवरंदून रहाण्यावै कारण नव्हते. याच बेळी सर शुद्धस चानर्जी, हांगे. ग्रासविहारी धोष २५ वरै महिन्यांने कलकरपाला नेशनल कॉलेज मुरुर करण्याची योजना केली होती, व हे कॉलेज ऑफस्टच्या १५. तारखेस उघडणार होते. या कॉलेजांत पालिमार्गाचा शिकाय वोल्वा साठी मी बरीच लटपट केली. या कार्मी श्रीयुत मनमोहन यांचे मला फारच साहाय्य शाळे. त्यांनी श्री सत्येनाथ यागोर यांची मला भैर करवून दिली, व श्री. टारोगरनी, युद्ध आदी थोडी होती तरी, नेशनल कॉलेजच्या विषयांप्रकांत पालि भाषाहि दावल करून घेतली. मला पार मात्र पार थोडा गुणजे अवश्य ३० शये देण्याचे ठाळिवै. पारां कांही का असेना, काम करून दाखविष्यास सवड मिळाली, घवड्यांनेच मला पार आनंद झाला, व १९०६ च्या ऑगस्ट महिन्याच्या १५. तारखेपासून-गणजे नेशनल कॉलिज उघडल्यापासून मी तेव्हे पालि अध्यापकांचे काम काळाणली.

परंतु ही गोष देला विलकृत आवडली नाही. आपलां काळविल्यावांचून व आपल्या

२५. च्या काळातील कॉमेसचे एक नाचाजलेले पुढारी. कॉमेसचे ते दोन वेळा अध्यक्ष शाळे होते. १९०६ मध्ये चुरत येणे, आणि १९०७ मध्ये मद्रास येणे. पार हुशार वर्काळ गृहणून रासविहारिचा संचय भारतात गवावा होता. कलकरपाला विद्यार्थींच्यांचा बळाच फाळ प्राचिन असा संचय होता, आणि मणपूर्णी या विद्यार्थींचा त्यांनी अनेक लालांची देणारी दिली होती. कलकरपाला विद्यार्थींचा त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही दबीची दिली होती.

विचारबांधुन मी या नवीन संख्या मिलालों, हे त्याला स्वलं नसाचि ! तो गळाला, “ नेशनल कॉलेज ही संख्या ब्रिटिश सरकारन्या चिमद्द आहे, व मी तर सरकारी नोकर आहे. तेव्हां माझे आपले कसे उमेल ? आणणाला नोकरी करावणी असती, तर मी याहूनहि पुकळ पर्टनें वांगली ब्रून दिली असती. परंतु या संख्येशी तुम्ही संघंव जोडल्यामुळे मला यापुढे कांहीच करतां येणासारखें नाही.” मी गळालों, “ नोकरी मिळविणे हा कांही माझा मुल्य हेतु नाही. ज्ञान्या प्रवाहांत मिळकून कांही कामगिरी करावी, व सगळ मागांने चालून साधल्यास माझ्या उडुक्काला कांहीं मदत करावी, अशा उद्देशाने मी ही नोकरी पक्करली आहे. सर गुद्यास बानरजी, डॉ. रासविहारी दोष वैरे सरकारला प्रिय शास्त्राचे कांहीच कराण नाही. शिवाय संस्था किंती ज्ञाल असली तरी असे असले सरकारला माझा विहीम येण्याचे कांहीच कराण नाही. शिवाय संस्था किंती ज्ञाल असली तरी असे असले असून माझ्या दोस्तीने पालिमाहिंतुन ज्ञालणा शोका येत असेही तर मी आजवच तुमचे वसे दोहन दुसरीकडे ज्ञाले. तुमचे अज मीं कांहीं दिवस तरी खालै आहे, आणि महाराष्ट्रीय या नाशाने तुम्हाला नुकसान घेवील, असे वर्तन कराणे मला फारच लाडिलाये वाटाते.”

थमनिंद, १९२४

गोष्ट निकारवर आली तेव्हां हिताय मोड्या विवक्षेत्र पडला, आणि गळाला, “ संख्यां तुम्ही माझ्या येथून जाऊन नक्का. प्रथमतः मी माझ्या मिळांयांची नौकरी करून पहातों, अणि जर सरकारची इतराजी होईल, असे वाटले तर दुम्हास कठवितो.” या देऱ्या भाषांत मला विशेष महत्व घाटले नाही. सरकारची इतराजी होणार नाही, हे त्याला पक्के माहीत असायास पाहिजे होते. मी त्याच्या गळालांप्रमाणे त्या दिवशी व्याच्याच बर्मी राहिलो. दुपश्या दिवशी तो मला गळाला, “ काळ आपास वाईट वाटपायासारखे मजकळून वर्तन बडले, त्याबहुल मला दुःख होते. चौकशीं अंती तुमचा नेशनल कॉलेजचा संचर मञ्च कोणाऱ्याहि रितीने चांदू याकणार नाही, असे मला समजले. तुम्ही माझ्या बर्मी गळून नेशनल कॉलेजमध्ये खुशाल काम करित जा.” एव्हेच नव्हेदे, तर त्या दिवसपासदून दे गेसिडेस्टी कॉलेजला जाऊना, आपल्याच गाडीनुन मला नेशनल कॉलेजांत पोहांवूनीत असे !

नेशनल कॉलेजांत मला पुकळसे विद्यार्थी सांपडले नाहीत. तथापि जे पांचसहा विद्यार्थी असत, त्यांतील बाढुनेक मेहनती होते. त्यांकैं दोवे १९१५ साली होवंडे युनिव्हर्सिटीच्या हिन्द्या वेळून आले आहेत. वैशाळ्या संघंवाने मान गळाला फायदा नव्हात. विच्छाड कराण्याची पाळी अल्ली असती तर तिस द्याये मला एकळ्याला पुले असते की नाही, याची दंकाच आहे.

प्रथमतः कॉलिजचे प्रिनिसपाल श्रीयुत अरविद दोष हे होते. पण लक्करच ‘ वंदे मातरम् ’ पत्राच्या लाटलांत संपडल्यामुळे त्यांती आपल्या जागेचा राजीनामा दिला, व प्रिनिसपालचे सर्वे काम श्रीयुत सरीशांद्र मुकर्जी यांजकडे आले. माझ्या संघंवाने यांना फार संशय घारत असे. मला नेपाल्याचा वेळीहि यांनी बाब विरोध केला, असे

डॉ. चामुंदेव अ.
सुखठणकर





माझ्या ऐकांण्यांत आले होते. पुढे प्रिनिस्पॉल झाल्यावर यांनी मला बौद्धधर्मसंबंधाने कळासांत काही शिकवतां कामा नये, अशी सक ताकिद दिली ! तेव्हां मी म्हणालो, “असे असेल तर पालीचा कलास लक्कर बंद कराल तेव्है चागले, कां की, बैद्धधर्माची संबंध न येणारा ब्रंश पालि मार्शेत विठाला.” तेव्हां ते म्हणाले, “बंशात असेल ते शिकविण्यास हरकत नाही, परंतु मुलांना ‘बौद्ध व्हा’ असा अपेक्षा करू नका.” मी म्हणालो, “मी बौद्ध धर्माचा मिशनरी या नावाने या कोळजांत आले नाही. जर आहे ते मात्र यथायोग्य समजून देत जाईन, व त्याच्या आड जर तुम्ही बेत असाल, तर मी आजव राजीनामा देऊन मोकळा होतो.” यानंतर प्रिं मुकर्जीची जाग पाहीन. परंतु जे ग्रंथात खटका उड्याचा मुठीच प्रसंग आला नाही. कोळिजातील विद्यार्थ्यांची माझ्याचिष्ठी फार चांगले, मत झाल्यामुळे मुकर्जीनाहि आपणेह मत बदलावै लागले, व शेवटी शेवटी होता !

सात वर्षांनंतर गोमतकात

११०६ सालाच्या ऑक्टोबर महिन्यांत गोचाला जायाचा मी बेत केला. पालित आडनावाचे एक गृहस्थ माझ्याबरोबर मुंबईला आले. पण तेच्यू थोडे आजारी पडल्यामुळे गोचाला जाण्याचा बेत तहकून करून ते पुनः कलकत्तेयाला गेले. आग्नी वार्टेत नागपुराला दोन दिवस श्रीयुत माधवराव पांड्ये यांजकडे उतरलो होतों व तेश्वन उमराबदीला श्रीयुत गोविंदराव काणे यांना भेटण्यासाठी आले. त्या वेळी श्रीयुत काणे म्हणाले, “डॉ. भांडारकर यांची तुम्हांस मेटण्याची फार इच्छा आहे.” मी गोविंदराव म्हणाले, “ही गोष्ट असंभवनीय दिसते. कां की, माझ्यावर ते फारच रागावले होते.” लोणावळा येथे याची मेट शाळी, या वेळी बोलतो बोलतां सहज तुमची गोष्ट निशाळी. हॉक्सर सोहेच म्हणाले, ‘अहो, तो तरु अगदी वेडा दिसतो ! त्याची गोष्ट येथे घेऊन गेल्यावर काढता ?’ नंतर मी त्यांना तुमचे सर्व वर्तमान निवेदित केले. पणि भाषिचे तुम्ही कांगले आयन केले. आहे, ती गोष्ट समजलयाच्योकर तुम्हांला पाहण्याची त्यांना फार उक्कुक्का शाळी आहे, आणि त्यांनी मला सांगितले आहे, की, जर तुम्ही या बाजूला पुनः परत याल तर आपास अवश्य भेटावयास सांगा.”

प्रार्थना समाजातील व्याख्यान

दॉ. भांडारकर यांना भेटण्यास मी नाखूप होतो, असे मुर्दीच नाही. त्याची माझ्यानि... १०



विष्णु रा. नाईक

वर इतराजी असती तरीहि पुण्याला आलों असतां, मी त्यांता मेट्हयांचून गेणे नसतो. पण या प्रसंगी मुद्दाम पुण्याला जाणे राखून नव्हते. ‘‘हण्डून मी म्हणालों, ‘‘मला मुक्केहून शेट गोव्याला जावयाचे असत्यामुळे त्यांता भेटण्याची सबवड हवयाची नाही.’’’ पांतु त्याच दिवसांत मुंबईच्या प्राथंतासमाजाचा चार्पिक उत्सव मुरु होता, आणि ही गोष काणे यांना माहीत होती. डॉ. भांडारकर तेथे असताल, असे पहित घरन यांनी प्राथंतासमाजाचा रक्तावर तार पाठविली. या खेपेस उमरावाहीस व्याख्यान वौरी देण्याच्या भरीन न पडतो मी तेथून येट सुंवर्दिला आळें. श्रीशुत (आतां डॉक्टर) देवदत्तराव २५ भांडारकर वे मला भेटण्यासाठी रेस्त्रेनवर आले होते. पण त्यांनी माझी चुकामुळ क्षाली. मी आणि माझे निवापित गिरावच पोटीजी चर्चेजवळ असलेल्या मुलनिवासात उतरलो आणि लवकर लेण आटदून मी एकटाच पो. श्रीशुतं भांडारकर यांच्या भरी मेळों. डॉक्टरसाहे वा वेळी सानाला गेले होते. पांच-दहा मिनिटांनी ते स्नान आटदून नोवावर करण्यापूर्वी स्नानाच्या वेळी धालण्याचा झगा (चाथ-रोव) घालून बाहेर आले, आणि ताबडोव संभाषणास कुरुवात झाली. या दिवशी तिरनिराळ्या गृहस्थाची निराळ्या संतविचिन्हावर चार व्याख्याने प्रार्थनासमाजातक व्याख्याची होती. डॉक्टरसाहेवरीनी मलाहि याच वेळी बुद्धचरित कथन करण्यास सांगितले. वरीच वर्ष मारी भावेत बोलण्याचा परिचय नव्हता, त्यापि त्यांच्या आप्रवासतव बुद्धचरितवर चार शब्द बोलण्याचे मीं कबूल केले. सध्याकाळी व्याख्यानाच्या वेळी माझी लोकांस औलेलन करून देतांना डॉक्टरसाहेवरीनी माझा पूर्वेतिहास, व पुण्याला असताना मला आणा केवळ तरणा होतकरू समजत असू; पण एवढ्या चिकाटीतै काम करायाचे साहस माहिया अंगी असेल, याची कृपयाना आपणास करतो आली नाही, वौरे मजकूर संगितला. माझे भाषण कसे झाले असेल हे मला संगरात येत नाही. पण डॉ. भांडारकर यांच्या प्रस्तावनेमुळे माझी मुंबईतील लोकांना-विशेषतः प्रार्थनासमाजाच्या समासदांना-चांगली ओळख झाली. त्यानंतर कफ्कस्याहून उंवहा जेवहा मी मुंबईस येत असे, तेव्हां तेव्हां समाजांतील गरमं हन आश्रमांतच उत्तर असू.

दोन दिवस मुंबईस गहून मी चोटीने पांजीम व तेयून होई करून रात्री मुरांवास सोलो. हुमच्या दिवशी सकाळी प्रसर संखवालीस न जातां महागांवास आलो. आमचे चिरंजीव, तेही प्राच्यविद्यापंडित आणि लेवक होते. यांनी संशोधनपर अनेक ग्रंथ विहिते. १९३८ मध्ये आलाहांद येथे भर्लेल्या इंडियन हिस्टोरिकल कॉमिशनचे नियमक्षमान त्यांना वेष्यात आले होते. हिंदूस्थान सरकारच्या प्राच्यविद्याच्याचे नियमक्षम इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्डम कर्मानानेचे ते बाबाच काळ पदविकारी होते. कलकत्ता विद्यापीठाने त्यांम डॉक्टरेट विळी होती. श्रीशुतं हे देवदत्तांचे मोठे चंद्र तेही संस्कृत भाषेचे तत्त्व होते आणि मुंबईत प्राच्यांपक या नावाने शिळणास्त्रेत कार्य करित होते.

२५. सुप्रियद संशोधक आणि प्राच्यविद्यापंडित रा. गो. भांडारकर यांचे हे चिरंजीव, तेही प्राच्यविद्यापंडित आणि लेवक होते. यांनी संशोधनपर अनेक ग्रंथ विहिते. १९३८ मध्ये आलाहांद येथे भर्लेल्या इंडियन हिस्टोरिकल कॉमिशनचे नियमक्षम इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्डम कर्मानानेचे ते बाबाच काळ पदविकारी होते. कलकत्ता विद्यापीठाने त्यांम डॉक्टरेट विळी होती. श्रीशुतं हे देवदत्तांचे मोठे चंद्र तेही संस्कृत भाषेचे तत्त्व असावारी होते आणि मुंबईत प्राच्यांपक या नावाने शिळणास्त्रेत कार्य करित होते.

जुने आत भिकू नाईक यांनी मला या वेळी कारब चांगल्या रीतीने वागविले. श्रीशुत विष्णु नाईक हेहि ऐपाने वागले. हे व मी गाडी करून संखवालीस गेले. तेव्हे माझा आमसप्ताची वार्ता पूर्वीच समजली होती. मला मंडळीने बांगली पोषावांत पाहिज्यावरोबर एकदम रव्व्यास तुकडात केली! शेवटी श्रीशुत विष्णु नाईक यांनी सर्वांचे समावान केले.

फार दिवस वरी राहात येणे शक्य नव्हते. ऑक्सीजर भावित्यांतील द्यापूजेची सुट्टी संपूर्णपूर्णी मला कफ्कस्याला जावयाचे होते. म्हणून मी वरी दोनतीन दिवस राहून मड्हांवाळा आली. माझे कुंडंच मजबूरीवर कफ्कस्याला जाप्यास सिद्ध शाळें. फुरु माझी मुलगी माझा दाढीला इतकी बाबूल गेली, की; ती आमच्यावरोबर येथास कबूल होईता. मड्हांवाहून तिला आजीच्या वरी (चिलीस) पाठवून देऊन मी व मझे कुंडंच कफ्कस्याला आले.

आगमन्या आगमनाची वार्ता हविनाथ दे यास तोरेनेच देण्यात आली होती. आमच्यासाठी त्याने अपल्याच वरी स्वयंपाकाला वरीर निरली जापा साफसूफ करून तेव्हेच अपन्या रहायाची सर्व लवकरा केली. दरमहा तीस लवये पापार अगदी बेलाचा होता. तथापि ब्राह्मे भाई, जाळ्याचा कोळसे, इच्छादिकांसाठी आगांबंस कांही वर्चे पडत नसल्यामुळे आपाचे जेमतेम भागत असे. पण दिसेवर महिन्यात कुंडंच आजारी पडल्यामुळे तिला पुनुन गेल्यास पौंचवाचे लागले. या प्रसंगी आलेला सर्व हरिताथ देने विद्यापीठाचे लेवकवार

१९१० च्या अद्वैतिस एम. ए. परिक्षेचा निकाल लागून हरिताथ दे त्या फरीक्षेत पालि भार्येत पहिज्या चांगला तास आला. नंतर जिस्टिस मुकर्जी^{२५} यांच्या मदतीने त्याचा शुनिहर्स्टीच्या स्विकृतेमध्ये प्रवेश शाळा. युनिव्हर्सिटीच्या कायाच्याप्रमाणे काहीं लेवकवार नेमण्यात येणा होते. चांत पालि माषेचा लेवकवार मला नेमण्यांत यांवे, अर्दी हरिताथ देने लेवपंत चालविली, आणि युनिव्हर्सिटीत यांवै वजन फार असल्यामुळे त्याने ती पारहि पाडली. वुहुतेक सर्वे लेवकवार अनेकरी होते. मी व सलवत सामाश्रमी या देवांना मात्र दरमहा १०० लवये घावे, असा ठारव आला होता. १९०७ सालच्या जुै महिन्याप्रमाण मी लाच जागेवर रु. शाळी. पण आगांक्व जरिस आशु-तोष मुकर्जी यांना भेदन, ‘मी युनिव्हर्सिटीत काम करू लागलो तरी नंशानल कोलिजचा

२६ यांचे संरूप नाच सर आशुतोष मुकर्जी. हे कलकत्ता हायकोटचे न्यायाधीश होते. कफ्कस्या विद्यापीठ निमिण करण्याचे श्रम यास आहे. त्यांनी या विद्यापीठाचे कार्य सतत तीस वर्षे केले. त्यांनी बांगली भाषेल माझ्यम झणून माझ्यमिक अभ्यासक्रमात आणि तसेच उच्च असावारीही, स्थान मिळद्वून दिले.

संबंध सोडणार नाही, असे सांगितले होते. त्यांनी या कार्मी मुर्दीच हरकत केली नाही. ते म्हणाणे, “युनिवर्सिटीच काम तुम्ही बेळवर केले भएणि शाळे. इतर कामात तुम्ही किती बेळ घालवितां, याचा विचार करण्याचे. सिंडिकेटला काण नाही.” ही नोकरी प्रिलाल्याबरोबर मी नेशनल कॉन्सिङ्चर काम पारांचांकून करू लागले, व ते कलकरत्याला असरमित सोडले नाही.

कलकरत्या युनिवर्सिटीत नोकरी पक्कल्यामुळे माझा पैशासंबंधानें वराच फायदा झाला. प्यार आणि त्याचिकाय परं क्षक्ष का नाथाने मला ६०० पासून ९०० रुपये मिळत असत. परंतु मनाजांमे काम माज माझ्या हातून झाले नाही. लेक्करर या नाथाने मला आठवड्यांन तीनच तास शिकवावै लागे. त्यांतहि जे दोघे-तिंच विश्यार्थी असत त्यांना पाळि मार्वेत गरंगनाता संपादयाची उकट इच्छा नव्हती. केवळ कर्सेव्से पास होकर दिल्या! मिळवाचा, व आपला प्यार वाढावा किंवा एखादी नव्हन नोकरी मिळवाची, याकडे च यांचे लक्ष्य विशेष दिसून आले. एकदरीत कलकरत्याला राहण्यापासून कीर्ति मिळविण्यालीकडे वरा फायदा झाला, असे इणांतून येत नाही येथे मोळ्या कांत्यांत संपादलेले पाळि मार्विचे चान हिदुस्तानात पेरावै हेच माझे आयुष्यांतील मुख्य काम आहे, असे मी समजत होतो, व अडूसाहि समजत आहे, हे लक्ष्यांत टेंविले पाहिजे. घण्टून कल्करत्याला इतर बाबतीत डरी मरा युक्त फायदा होण्यासरवा होता, तरी तो मला असंत नैग वाटाअ.

आता बडिलांच्या— अंशात: तरी— या क्रांतीनुसूत होण्यासाठी हा सेवाधारी पक्कल्यांते फेडण्याच्या कामात हि मञ्च विळकूल यशा आले नाही. प्रथमत: जे फैने मिळाले ते कांही वर्षांचे देंगे असलेले व्याज केळण्यात गेले. नंतर घण्टां १९०७ च्या अंगस्ट महिन्यांत बडिलांच्या जपितीवर एक खटका उपरिथत झाला. चार्कीस वरपामार्ये एका सोनारचा व आमच्या बडिलांचा कांही जमिनीचा तंदा होता. पण गेल्या चाढीस वर्षांत तो पुन: उद्दलाच्यांचे आगांठा तरी माझीत नव्हते. १९०७ सार्ही आमच्या दोजारच्या गांवांतील श्रृंगुत राम नाईक बाणवरीकर यांने सोनाराचे सर्व हक्क त्यांच्या वारसांप्रमूळ घेऊन दोठा खटका उपरिथत केळा. १९०७ च्या हिंसेवर महिन्यांत सुरत येथील कोर्टेश्याला गेलो. पण दुट्टेचाची गोष्ट ही, की, राम नाईकाने निकाल लावण्याचा उहेशाने गोव्याला गेलो. वरील राहन मी केवळ या लटल्याचा तडबोरीने निकाल लावण्याचा बडील बंधवर फौजदारी खटला केला होता, व सरकारांनुसूत जामिनीचा ताचा घेतला होता. आमच्या आपलेशंच्या मताविकूद त्याच्या बर्णी जाऱ्हन, लटल्याचा आपासांत निकाल लावण्या, अशी मी त्याच्या वडील मावळा विनंती केळी. परंतु तिचा परिणाम काही झाला नाही. उलट राम नाईक त्या जामिनीची मलतीच किमत सांगून लागला. तेव्हा आपचा पक्ष खरा, हे कोर्टानुसूत सिद्ध करून घेणे आहासं माग पडले. गोव्याला बहुतेक जनीनदर लोकांनी आमच्यातो पासी दिल्या. त्याचे साक्षीदार महटले घण्टे चारपाच

महूर होते. तेव्हा डिस्ट्रिक्ट जाडजाने आणि हायकोटरने आपल्याच तरफै निकाल दिला.* बडील बंधवर लावण्याला फौजदारी डिस्ट्रिक्ट कोर्टात लोटा ठाळा, हे सातें योग्य झाले; परंतु या कार्मी कलकरत्याला मिळविलेले बहुतेक सर्व ऐसे घालविंगे भाग पडले. जबद्दल जबद्दल १००० रुपये या लटल्यांत बुडले. तेव्हांचे वडिलाचे कर्जे माझ्या हातून पिटेल की काय, याकिंवरी माझ्या मनात तीव्र शंका उपरिथत झाली. मी तुनिवहिरिंत नोकरी पक्कराली न पक्कराली तोंच माझ्याची लहानपणी सलवाने वाणाराअरा असा मनुष्य आपल्याच विरुद्ध लटला विकल्प घेतो काय, आणि दूसर विचार न करतां नोटे साझेदार गोद्या करून कोर्टात भांडतो काय ! या सर्वांचा विचार केला भएगे माझे मन अलंत उद्दिन होत असे. गोव्याची परिस्थितीच इतकी विलश्या झाली आहे, की, तेथील हिंदू लोकांना आपले हिताहित करांत आहे, हे कढूगेहि मुकिळ क्षाले आहे. अशा सिस्तंत बाडिलाचे कर्जे फेडिन जामिनी मोकळवया केल्या तरी त्याची गत काय होईल, आणि आहांला किती खाटले करावे लागतील कोण जागे ! असे वाहन या कार्मी मी बहुतेक उदासीन झालू. हरिनाथ देंच माझ्यावर प्रेम होते, यांत झाला नाही. १९०६ साली मी त्याच्या बरी होतीं तेव्हां केवळ माझ्या भिडवातर त्याने आपले मध्यपानाच्यै व्यसन सोडून विल्ले होते, माझ्या आगमनाने हे शिवायतेर बहुन आले, असे बाहून त्याची झांडे हि माझे फार आभार मानीत असे. बैदू घमच्या पठानाने आपला मुशाला सुशाले, असे एका लेंगित्याने सांगितले होते, व त्याच्यावर तिचा विकास होता. परंतु १९०७ साली हरिनाथ देंची बदली हुाली कॉलेजच्या प्रिन्सिपेलेच्या जागी झाली, व तेथे त्याचे व्यसन पुस्तकूल झाले. पुढे त्या कॉलेजच्या जागेवर असताना इंशिरियल लायब्रारीच्या मुख्य अविकासाची जागा झाला मिळाली. त्या वेळी त्याचा पालर एक्टम दरमहा ११०० रुपये झाले. ही जागा मिळाली. ही जागा कारण झाली, असे तो गृहणत असे, पालि भारीत प्रावीण संपदाल्याने लांडी विशय कोल्लटोने यांची त्याच्यावर मर्जी बसली. विशय कोल्लटोने व्यवस्थापूर्वी अवलम्बन देला विचारीत असत. त्यांच्याच खटपटाने श्रीयुत देला एन्टंड मोठी जागा मिळाला. देव्हं भरमरात पाहून प्रदान कार आमंद होत असे. पण त्याच्यावर त्याचे व्यसन बाढत चालू आहे, असे कांपकांपाऱ्ये एकून माझे मन लिल्न होत असे. हुग्ली-हुन तो परत आपल्यावर मी त्याच्या बरी गहातव नव्हतो. घर्मिलाने महारोधि समेताई पुनः मूळचीच जागा भाड्याने घेतली होती. तेथे कांही दिवस मी गाहिलौ; व नंतर कांही दिवस बालींगंज येथे श्रीयुत अंजिकाचरण सेन यांच्या बरी गहातव असे. येथे असताना एके निवासी हरिनाथ दे यास मेटायासाठी मी कलकातामुळे गेलो. या करांत देव्हं दरमहा तवट लागे माझे देलन एक भांडी खोली नंतली होती. दोन-तीन महिन्यांनी जर्मनीहून दौऱ्या देला. पिशल येणार आहेत, त्यांच्यासाठी ही खोली अडवून ठेविलो आहे, असे

* हे दोन निकाल मी अमेरिकेत असताना झाले.

तो झणे. मी गेलों त्या बेंडी तेर्हे आणवी एकदोन बंगाली पंडित लाला मेटाणासाठी आले होते, व खाचे देवी भुवणानमित्र होते होते. हरिनाथ देवी त्या दिवशी आपन्यासमोरच आपला व्यसनाचे प्रदर्शन केले. त्याने अतिकम केला, असे मुळीच नाही.

पंडु, पूर्वी तो चोरुनमारुन कोणाला न कठवत दाऱु पीत असे. पण त्या दिवशी उघडपणे याला, एवढें काय ते. या गोर्ध्वाचा माझा मनावर तीव्र पराणाम झाला. यापुढे जितक्या लडवकर कलंकता सोडांयेईल तितकै चांगले, अदी माझी हड समजू झाली.

कलंकरायात कव्याच लोकांक्या आणि माझा ओळदी झाल्या होत्या. हरिनाथ देवन्या प्रतिष्ठांतील कांही वडे लोकहि मला चवहात असत, असे माझा ऐकपणत आले होते. पंडु उघडपणे किंवा गुप्तपणे या लोकांची मी कधीहि संज्ञंध देविला नाही. त्यांत कांही सदाचरणी आणि उदार मनाची माणसे होती. तथापि केवळ हरिनाथ देला वाईट वाईल हे जाणून मी त्यांची तोड औळवाहि जोडशी नाही. मी त्यांच्या पशाला जाऊत मिळाली असतों तर कदाचित् माझा फायदा झाला असता. परंतु अशी वाढुलाची वृत्ति स्वीकार-प्याचा मला असंदत तिटकारा असल्यामुळे तिची उसी कल्पनाहि माझ्या मनाला शिवली नाही. आता हरिनाथ देला ताळयावर आणुन सन्मार्गाला लालवाड्याचा प्रयत्न माझ्या आयोक्यावाहेरचा होता, व त्यामुळे मला एकच रस्ता नोकळा होता व तो हा, की कलंकता सोडून दुसरीकडे जावै. सारंसं, ज्या उद्देशानें मी येथे तोकरी पफकरिती, तो उद्देश सपल झाला नाही; बंगलवांतील विद्यारथ्यांने कल्पणा हातून महणाऱ्याजोने कल्पणा होण्यासारखे दिसेना, आणि ज्या मिनाने एवढी मदत करून मला पुढे आणले, त्याचाहि पाय दिवसेदिवस बोलाते जात असून त्याला वर आणाऱ्याचे माझा अंगी सामर्थ्य नाही; या सर्व गोईनीं माझा मनांत फार काहुर माजूस राहिले, व कठकक्ता सोहऱ्यन आपल्या शरन्युसर कर्तव्याकडे घेऊण्याची उर्कंठा लागली. या प्रयत्नात अचानक कसें या आले हे पुढील प्रकरणांत सांगवायाचे आहे.

श्रीमंत गायकवाड महाराजांचा आश्रम

१७

श्रीमंत म्याजीराव गायकवाड, बडोदाचे महाराज, हे विद्यापिय राजेरजवाळ्यांत अग्रणी आहेत, अशी त्यांची ख्याति पृष्ठावरी माझ्या देक्यांत आलीच कलंकत्याला आगमन झाले. तेव्हां अथर्वन लोळन्या भेदीची मला फार इच्छा झाली. श्रीयुत सर्वेदिनांश टागोर आशृ. सी. एस.; यांची व माझी नेशनल कॉलेज सुरु शाल्यापासून चांगलीच अंठलव क्षाली होती. त्यांत सर्वसाधारण महाराष्ट्रीय लोकांसंबंधी त्यांच्या मनांत एक प्रकारची आदारुद्दि वसत असे. तेव्हां मी त्यांच्याजवळ जाऊन, ‘मला बडोदाच्या महाराजांची ओळव करून याळ काय?’ असा प्रश्न केंगा. त्यावर ते म्हणाले “महाराजांगेशा दिवाण श्रीश्रुत रोमेशचंद दात^{२७} यांची व माझी फार चांगली अंठलव आहे, व त्यांच्याच मार्फ निंते दुमची आणि महाराजांची गाठ शाळून देणे चांगले होईल.” त्याच दिवशी किंवा दुपन्या ते स्वतः मला नकून रोमेशचंद दत्त यांच्या बरी गेले. परंतु रोमेशचांगली, ‘माझ्या आणि महाराजांच्या भेदीच्या माझ्या नाही. त्यांच्या गायकवाडांना चांगला ओळवातों, आणि उल्यां सकाळीं सातांच्या शुभरास बाल्यात नाहीत, ’ इथादि उडवाडवीची उर्कंठे देऊन शीतूत टागोर याना व मला चार्टेस लावले। तेशून बाहेर पडतेनी मला तर महाराजांच्या भेदीची चिल्कूल आशा राहिली नाही. पंतु यापोर मला म्हणाले, “तुम्हाला वाईट वाढूं देणे नका; मी स्वतः महाराज गायकवाडांना चांगला ओळवातों, आणि उल्यां सकाळीं सातांच्या शुभरास आलोत, तर आपा दोवेंहि महाराजांच्या भेदीला जाऊ.”

त्यांच्या संगण्यप्रयाणे दुन्या दिवशी नंश र१९ स्टोअर रोड, चालिंगज येथे त्यांच्या बरी गेले. आपन्या रोजवानें ते तसेच बाहेर निघाले. मी ल्यांच्यासाठी गाडी

२७. हे बंगालमधील प्रारंभीच्या काळातील आशृ. सी. एस. अधिकारी होते. विद्यापू. अभ्यासू. इतीचे आणि एक उत्तम लेखक हणून ते ल्यावेळी ओळवाचात येत. त्यांनी ईश्वरी आणि चंगली वाड्याच्या चिपुल असून ते उच्च दर्जीने आहे. त्यांच्या कांहीं काळंवळ्या वि. सी. गुरुं यांनी मराठीत आणलेल्या आहेत. ते शासमेचेही अध्यक्ष शाळे होते.

आण्यास सख्त* झाले. परंतु यांनी गाहीत वस्तो साफ नाकारले. सकाळी मैळ दीड मैल चालण्याची आपाला संवय आहे, व चालव्याचियाच चैन वडत नाही, तर्से घणून ते माझ्यावरेवर पारीच आले. त्या दिवशी यायकवाड महाराज सकाळीन वाहेर कोटे गेले होते. अर्थात आमनी भेट झाली नाही. पण श्रीमंतीचे प्रायवेळे एकदोन घृताखंड्या पणिम चांगला झाला असावा, असे शेवढी झालेल्या एकदोन घृताखंड्या माझांच्यान दिसून आले. महाराजांची खानंतर राजवाङ्कामध्ये भेट झाली. त्या प्रमर्शी ते घणाले, “ कलंक्ता सोऱ्हन इक्के कांही काम करण्याची तुमची आहे काय ? ” भी मणाले, “ त्यांच्याच आशितपेकी एकाहोंडा गहस्यांती श्रीयुत मनुभाऊंता वारंवार आठवण देऊन, दुसऱ्याचा की तिसऱ्या दिवशी माझी भेट बडवून आणिली. महाराजांना दहां-पंधरा मितिद्यावेशां जास्त अवकाश नव्हता. तेहां मला निरोप देण्याची ते घणाले, “ तुम्ही एकदा बडवेद्याला या. पुकळ गोई तुमच्याची मला बोलवायाची सोबत असां येते मला फार कांमे असल्यामुळे अणली पांच मिनिने बोलवायाची आहोत. तरी वीस-नंवऱ्यास दिवस कलंक्ता सोडवतां यांनी दरी मला बडवेद्याला बोलाविले होते, तरी वीस-नंवऱ्यास दिवस कलंक्ता सोडवतां आला नाही. पुढे नेशनल कालंक्तानु कांही दिवसांची सुटी वेउन कुंडवाला पेढोच-विण्यासाठी मी गोव्याला गेलो व तेथून नव्हेद्याला गेलो. श्रीयुत गवऱ्यी रुद्रानाम शिरावंचकर या गुहरयाची व माझी कलंक्ताला चांगली ओळख झाली होती. या बेळी (सन १९०७ साली) ते असिस्टंट लानगी कागमारी होते. बोडीवास दुसरीकडे कोटे ओळख नसव्यासुऱ्ये यांच्याच बरी उतरले. मला तेथे बोच दिवस गावावे रागले. प्रथमतः महाराज दुसरीकडे चिकरीत गेले होते, व नंतर यांची तुलती की काय वारली. एवेच आठ-दहा दिवस महाराजांची भेट झाली नाही. पण मी इतके दिवस येथे आहे, असे त्याना समजतांच चुलतांच्या सरणानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला मेरीसाठी राजवाड्यांत बोलाविले. चराच वेळ सभापाण झाल्यावर ते घणाले, “ चुलतीच्या मुद्यमुद्दे प्रसिद्धपणे तुमचे व्याख्यान वारे राजवाड्यांत करतो येत नाही. तथापि पुनः या वाजूऱ्या आलंत, तर मला भेटस्वाच्छून जाऊन काका.” माझा जाण्यायेप्याच्या वर्चासाठी १६० रुपये यांनी खातांदून देवविले, व माझी खाक्की केली.

कलंक्ताला गेल्यानंतर माझा बढोदै सरकारद्यां मुळीच प्रत्यवहार गाहिला नाही. परंतु जबल्जवळ एका वर्षांने हुजूक्कामदाराच्ये एक पत्र आले. महाराजसरकार मध्यनमधून तुमची आठवण काहीत असलत व या बाजूला आल्यास तुम्ही बडवेद्याला बेउन मेटवै, अवी त्यांची इच्छा आहे, इथादि मजकूर होता. त्या चेळी कालंक्ताली काम टाकून जातां येते शक्य नव्हते. तेहां मी विहिले, की, ‘ सध्या महाराजस हेऊना मेटतां येणे शक्य नाही. पंतु उन्हाऱ्याची सुटी झाल्यानंतर मेटतां येईल. त्यापूर्वी महाराजांची स्वारी कोटे आहे, याची चौकशी करून मी मेरीस येईन.’ उन्हाऱ्याच्या सुटीत मी गोव्यास

गेलो व तेश्च बहुतेक उऱ्हाळा थालविला व नंतर जुई महिन्यांत बडेद्याला जाऊन महाराजांची भेट वेतली. या बेळी यांनी मला एक व्याख्यान देण्यास सांगितले, व त्याप्रपत्ती ते न्यायमंदिरात करविण्यांत आले. स्वतः महाराज हजर रहाणार होते; भंतु आयत्य बेळी यांना हजर रहातां आले नाही. माझ्या व्याख्यानाचा श्रीतंमंडळीकर पणिम चांगला झाला असावा, असे शेवढी झालेल्या एकदोन घृताखंड्या माझांच्यान दिसून आले. महाराजांची खानंतर राजवाङ्कामध्ये भेट झाली. त्या प्रमर्शी ते घणाले, “ कलंक्ता सोऱ्हन इक्के कांही काम करण्याची तुमची आहे काय ? ” भी मणाले, “ त्यांचा मिळवून श्रींत होण्याची मला मुळीच इच्छा राहिली नाही. माझ्या अवडीचे काम मला मिळाले, आणि निवाहापुरता पैसा मिळाला तर ते मला हवै आहे.” ते मणाले, “ तुम्ही येथे येणन रहत असाल तर तुम्हाला मी सर्व पक्कां मदत करण्यास तयार आहे.” भी मणाले, “ मी बडेद्यालाच रहावै, अर्थी अट महाराजांची शाळूंन त्येची मी योंते असलाले तरी बैद्यप्राचार्य ज्ञान अभ्यास महाराज बाध्यावना करून देणै, या माझ्या कलंक्यास मुकळार नाही. तेहां पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी गहन माझे काम मला करू यावै व निवाहापुरती येउदून मला मदत वहावी.” त्या बेळी महाराजांनी निश्चयामक असे कांहीच सांगितले नाही, व ते त्या दिवशी की दुसऱ्या दिवशी पुण्याला निवृत्त रोले. मीठी कलंक्ताला गेलो. पंचां-वीस दिवसांनी पुण्याहृदून महाराजांच्या प्रायवेट संकेटरीची अर्जेट तार आली. तिचा इरुई असा— “ तुम्ही महाराजांतील कोणाच्याहि शाहरीं रहात असाल तर तुम्हाला जाहोदै सकारात्मन दरमहा ५० रुपये मिळतील, व ही मदत तीन वैष्णवंत चारू गाहील. मात्र बर्णन एतावै पुस्तक बडोदै सरकारासाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे.” ही तार गोव्याला जाऊन बरीच हिहून आली. त्यामुळे अशिरा मिळाली. इतक्यांत संकेटरीकहून पहिल्या तारेच उत्तर तावडतोव पाठवावै, अशी दुसरी एक तार आली. हरिसाथ दे व जांतिस सुकर्जी यांस माझा उद्देश कलंक्तून महाराज सरकारांनी देऊ केलेले वेतन मी स्वीकारावै, व तारेच त्याचे आग्रह मानिले. मात्र पक्कांने मी ऑक्टोबर महिन्यांत पुण्याला जाईन, असे काढविले होते. एक महिना कलंक्ताला स राहायास हरकत नाही, असे त्याचा संकेटरीकहून उत्तर आले.

कलंक्ताला माझी व ऑक्टोबर मोग चा दू या बही यहस्याची ओढवत शाळी होती. त्यांने मला मुहाम ब्रह्मदेशाला बोलाविले होते. जर मी तिकडे गेलो तर मला त्रिपितक ग्रंथांतील लापून प्रसिद्ध कालेला सर्व भाग देण्याचे त्यांने कवूल केलेले होते. संदेश्वर अवी त्यांची इच्छा आहे, इथादि मजकूर होता. त्या चेळी कालंक्ताली काम टाकून जातां येते शक्य नव्हते. तेहां मी विहिले, की, ‘ सध्या महाराजस हेऊना मेटतां येणे शक्य नाही. पंतु उन्हाऱ्याची सुटी झाल्यानंतर मेटतां येईल. त्यापूर्वी महाराजांची स्वारी कोटे आहे, याची चौकशी करून मी मेरीस येईन.’ उन्हाऱ्याच्या सुटीत मी गोव्यास मी मुद्रम गेलो. आतां जरी मी संघात नव्हतो, तरी स्थविरांनी माझा फार चांगला आदरसकार केला. मोग चा दू यांनी सरासरी २५० रुपयांची पाळि पुस्तके मला तजर

* त्यांची गाही कांही कारणामुळे त्या दिवशी मिळाल्यासरदी नव्हती.

केली. या पुस्तकाचा मठा अजून चांगला उघेग होत आहे. किंवद्दुना, या पुस्तकांचा चांचून माझे गेंधे पडीपर्यंत असते; व पालि भाषा शिकाविण्याच्या कामां पास अडवला शाळा असता.

कलकुकत्ता विचापीठ सोडावे की सोडू नये?

सर्वेंजर असेर बहारेशहून मी परत कलकुकत्त्याला आले. माझा गैरहजेरीत तेथे निराळाच प्रकार बहून आला होता. युनिव्हिसिटीने माझा पापार दरमहा १०० रुपये होता तो २५० रुपये केळा आणि माझकहून तीन वर्ष कलकुकत्त्याला राहीत, अशी हीमी मागितली. हे सर्व हरिनाथ दे आणि जरिट्स मुकुर्जी याच्या खटपटाते शाळे असले पाहिजे. मला हे समजून आल्यावर श्रीशुत देला मी म्हणाले, “ तुमच्याच विचाराते मी बडोयाचे वेतन स्वीकारिले, आणि आतां तुर्हीच माझ्या वचनाविरुद्ध वाणायास मला लावतो हे कसे ? ” भवति न भवति होऊन रोकटी मला वेळुन श्रीशुत हरिनाथ जरिट्स मुकुर्जीके गेले. जरिट्स मुकुर्जीताही मी हाच प्रश्न केळा. ते म्हणाले, ‘ तुमच्या जाणाला त्या वेळी आगी अडवळा केळा नाही. पण आज आगाहास असे दिसून आले आहे, की, तुम्हेच कलकुकत्त्याला रहांगे शाळे असतां पालि भाषेचा प्रमार विशेष होईल, व एवढ्याचिपर्यां आगी ही तुर्हांस येथे रहायाचिपर्यां आगाह करीत आहो. आतां पाच आमचे वचन मोहून तुम्ही येशून जाता कामा नये.’’ त्या हिव्हाजी जरिट्स मुकुर्जी यांना होय किंवा नाही, असे स्वृत उत्तर न देतो, “ विचार करून काय ते कठवितो, ” असे संग्रह विनाहारी आले.

माझ्या मताची स्थिति इतकी चमकारिक आली होती, की, संगती सोय नाही. एका बाजूस दरमहा २५० रुपये पापारचा लोभ, व दुसऱ्या बाजूस स्वकर्त्त्यासु मुकुर्ज्याची भीती, यांच्या दरभयान माझ्या मनाते पुळक्क हेळकावे वाले. पण रोकटी कर्तव्याला न मुकुर्ज्याचा निश्चय हट झाल्यासुम्हेच मला फार अनंद झाला. दुसऱ्या दिवशीच सर्व पुलक्के पेटीत भरून ती श्रीशुत आगंदराव माडगांवकर यांच्या मार्फत मुंबईला रवाना केली; आणि त्यांचे वडील श्रीशुत २८ दिनानाथराव माडगांवकर यांना मी म्हणाले, “ आज तुद्धाचा असे संग्रह विनाहारी होले.

माझ्या मताची स्थिति इतकी चमकारिक आली होती, की, संगती सोय नाही. एका बाजूस दरमहा २५० रुपये पापारचा लोभ, व दुसऱ्या बाजूस स्वकर्त्त्यासु मुकुर्ज्याची भीती, यांच्या दरभयान माझ्या मनाते पुळक्क हेळकावे वाले. पण रोकटी कर्तव्याला न मुकुर्ज्याचा निश्चय हट झाल्यासुम्हेच मला फार अनंद झाला. दुसऱ्या दिवशीच सर्व पुलक्के पेटीत भरून ती श्रीशुत आगंदराव माडगांवकर यांच्या मार्फत मुंबईला रवाना केली; आणि मान मिळाला. आगंदराव, कृष्णराव, बळंवंतराव वरैरे माडगांवकर, ही सर्व एका वरातील आगंपंडी होती.

२८. हे गेल्या काळातील मुंबईतल्या सर्वे सामाजिक ति घार्मिक चळवळीत दीतानाथ माडगांवकर या विरंजिवांता, नंतर मुंबई हायकेटचि न्यायार्थीचा हायाचा मान मिळाला. आगंदराव, कृष्णराव, बळंवंतराव वरैरे माडगांवकर, ही सर्व एका

आणि बोधिसत्त्वाच्या अनुकंपेन मी लोभावर विजय मिळविला, म्हणून मला आमंद वाढत आहे ! ”

परंतु हरिनाथ देला कांहारी तीरी सांगां प्राप्त होते. तेव्हांचा याला भेदून मी म्हणाले, “ श्रीमंत गायकवाड महाराजांचा निरोप येशून माझाविणे मला गस्त वाढत नाही. मी त्यांना मेहूर, जे कांहारी होईल, ते तुम्हांस कळवितो. तौपंखंत सिडिकेटला मी निश्चयात्मक असें उत्तर देत नाही. ” हरिनाथ देवं मला श्रीमंत महाराज गायकवाड यांस देण्यासाठी एक पत्र लिहून दिले. त्यांत, माझ्या कलकुकत्त्याला रहायापासून फार काढवा आहे, इत्याहादि मजबूत होता.

डॉ. बुद्धस याचा प्रथम परिचय

जरिट्स मुकुर्जी व हरिनाथ दे यांचा निरोप घेऊन मी १९०८ च्या ऑक्टोबर महिन्यांत मुंबईला आलेल; आणि पूर्वी निश्चय केल्याप्रमाणे माझा राजीनामा कलकुल्या युनिव्हिसिटीच्या रजिस्ट्रारकडे पाठवून दिला. दे व जस्टिस मुकुर्जी यांनाहाहि फ्रांसारे कलविते, की, आपला मी फार आपारी आहे; त्यापि केवजू पैशासाठी मी युनिव्हिसिटीचा नवीन ठारव मास्य केळा असें अपश्य पद्धरी येईल, या भीतीने राजीनामा देत आहे. श्रीमंत महाराज गायकवाड यांनी मला प्रतिबंधच केला असला किंवा नाही, हे मला माहीन नाही. हा प्रश्न मी खाणा विचार करूनही नाही, इत्याहादि.

मुंबईला माझी व डॉ. बासुदेव अंतर्गत सुलतानगढे २९ यांची याच वेळी प्रथमत: ओळख आली. श्रीशुत कृष्णराव, माडगांवकर आणि यांचे कनिष्ठ बळंवंतराव पाडगांवकर यांचीहि याच लेपेपस चांगली ओळख आली. या ओळखीचे पैचव्हासान ल्यारित मैरीत आले. माडगांवकर यांनी मला रहायासाठी आपला बोरिवली येथील चांगला दिला. तेथें सहकुटुंब एकदेव महिने राहिलो. याच वेळी डॉ. जेम्स एच. बुद्धस (James H. Woods), अमेरिकेतील हावर्ड युनिव्हिसिटीचे प्रोफेसर संस्कृत भाषेचा अभ्यास वाहविण्याच्या उद्देशाते या प्रांतात येऊन गाहिले होते. ते जमनीत अस्ताना डॉ. शुक्लांठारावच अभ्यास करीत असल. माझ्यासंवंधानें डॉ. सुखाळाकरांचे ल्यांच्याची बराच वेळ संमापण झाले होते. तेव्हांचे मला पाहायाची त्यांना फार उल्कला झाली. मी मुंबईला आलों त्या वेळी त्यांच्या कुरुंगाची तब्बेत नाडुरुत होती; म्हणून ते माझेतराला रहात असल. ल्यांच्या विनंतीवरून डॉ. सुखाळाकर व मी तेव्हे जाऊन याचा मेटलो. नंतर तोव्हेवर महिन्यात ते सहकुटुंब ताजमहाल हांतेलमध्ये येऊन राहिले, व तेथून रोज पालि भाषा शिकायासाठी बोरिवलीला येत असल.

डॉ. भांडारकर, त्या. रानवे वरैरे मंडळीच्या मूळ सहाय्यकांपैकी होते. यांच्याच, गोविंद दीतानाथ माडगांवकर या विरंजिवांता, नंतर मुंबई हायकेटचि न्यायार्थीचा हायाचा मुद्दाम ल्यांच्यासाठी प्रथेनामजासामाजिक चिन्हाव केले. भाड्याचा वरैरे वरैने

२९ यांच्यासंवंधीची माहिती पुढे आली आहे.

त्यांनी दिला. आपणाला ताजमहाल होटेलात ऐकन शिकतावै, असे त्यांनी डॉ. सुखटां कंगारफेट चोल्यां चालविले होते. पण त्यांनीच त्याजा परसपर निरेख केला. शिकविण्यासाठी मी त्यांच्या कडे जागार नाही, व असला प्रश्न केलेला स्थानेवै तुकमान होईल, असे समजव्यापुढे त्यांनी मला यासंवर्धी मुर्दीच विवारले नाही. मात्र मंबळू येऊन रहायास निंती केली, आणि त्यांच्या सोयीसर्वी मीहि ती माय फेली. अमन्या बिन्हाडाची सर्व जब्लाजुळव डॉ. सुखटगकर यांनी परसपर केली. अर्थात् मला चोरिचीच बिन्हाड मंबळू आणण्यापलीकडे दुसरी मेहनत पडली नाही.

डॉ. ब्रूस फेटु आरो १९०९ अप्रैलपर्यंत राहून जपानव्यापा मागानि स्वदेशी परत गेले.

मार्च महिन्यांत मंडळीला गोंधाला याठकून माझे कायमचे बिन्हाड पहाण्यासाठी मी पुण्यास आलो. प्रथमतः सदाशिव घेठेत एका लहानशा भांत कांही दिवस काढले, व नंतर रघिवार घेठेत एका घरांत वरच्या मजल्यावर रहात होते. या अवधीत माझ्याकडून रहणण्यासाठी मेहनत झारी नाही. तथापि 'विशुद्धिमार्ग'चा बराच माग मी देवतागारी लिंगित लिंगून काढला. 'बोधिन्यर्थ-अवतारा'चं मराठी भाषांतर त्यार केले. एक लहानासे पाळि व्याकरण संकृत भाषेत लिहिले आणि बडोदे वेळाल निरनिराळ्या ठिकाणी पांच व्याख्याने दिली. त्यांतील तीन व्याख्याने "बुद्ध, धर्म आणि संघ" नावाच्या पुस्तकरूपाने आपून प्रसिद्ध काली आहेत.

१९१० च्या फेब्रुआरी महिन्यात डॉ. ब्रूस यांजकडून निकाहीने पत्र आले, की हार्दै युनिव्हर्सिटीत माझी प्रोफेसर मि. वाजन याने चालविल्या विशुद्धिमार्गाच्या संसाधनाच्या कार्यांमाझ्या मदरीची जरूरी आहे, व ताबडोतोव ऐण्याची तयारी करावी. आगचेटाने वरीर कसे याचे, याची सर्व माहिती त्यांनी याच पत्री देऊन ठेविली होती, व आपला तरीचा पता आणि अमुक रुपांचावहल घुणेचे शब्दहि देऊन तरिनेच वैसे मागणिव्यापास लिहिले होते. त्याप्रमाणे १८८० सधी मी तरेने मापविले आणि शीमंत महाराज गणेशकवाड यांची प्रवतनगी चक्रन अमेरिकेच्या प्रवासाची तयारी चालविली. महाराजाहि याच प्रसंगी जगतवरून अमेरिकेला जाऊ देणे. ते मला आपणाक्कोरवर येण्यास सांगत होते, पण अमेरिकेचे वैसे माझ्या हाती आल्यामुळे आणि इंग्लॅंडून पूऱ्ये जाण्याची दयानिस्था परसपर डॉ. ब्रूस करणार असल्यामुळे तसें करता आले नाही. मी इंग्लॅंडच्या वागांने जाणेचा माझा वेत निहित केला. महाराजामाहेंचांनी विशेष आशह न करतां दोऱ्या संतोषाने तिकडे जाण्यास मला परवानगी दिली. एव्हेच तव्हे, तर कांहीं अळवण पडल्यास तरेने कल्याच, अवश्य मदत करू, असेहि अभिवचन दिले. याशिवाय बुद्ध, धर्म आणि संघ हे पुस्तक छापण्यासाठी घरणून मला त्यांनी एकदम पांचदो संस्थांची देणगी दिली.

दरमहा २१० रुपयांची नोकरी सोहऱ शीमंत गायकवाड महाराजांनी ठिलेला ५० रुपयांच्या वेतनाचा खीकार केल्याबद्दल मला कर्वाहि पक्षात्तप झाला नाही. हे वेतन स्वीकाराले नसेते तर डॉ. ब्रूस यांची गांठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची दरमहा २१० रुपयांची नोकरी सोहऱ शीमंत गायकवाड महाराजांनी ठिलेला ५० रुपयांच्या वेतनाचा खीकार केल्याबद्दल मला कर्वाहि पक्षात्तप झाला नाही. हे वेतन कॅपनीच्या आग्रोटीने इंग्लॅंडचा मार्ग बांधला. बंदाचार यांने मिन शीयुत बद्धवंतराव कैरी मंडळी आली होती. याच बोटीने महाराजा होल्डकर विलायतेला

संविसांगली नमती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर याचा निकट संवंध बडला व त्यांच्या प्रवतनाते मुंबई युनिव्हर्सिटीत पालि भवित्वा प्रवेश करतो आजा. महाराष्ट्र देशांवांची सेवा करण्याची माझी उक्त इच्छा अंशतः तीने दूर होण्यास श्रीमंत गणेशकवाड महाराजांचाच आश्रय कारणीभूत झाला आहे, आणि या प्रांतात पालि भाषेच्या प्रसाराचे पुकाळद्दसे श्रेय ल्याना देणे योग्य आहे.

१८

अमेरिकेतील प्रवास

उचाच्या आयुष्याची बाबीस नेवीस व्यापै गोंधारासरख्या मागासलेल्या प्रांतात गेली व त्यांतरहि बहुतक व्यापै काळीतील मठांत किंवा बोंडविहारात गेली, त्याच्याचार अमेरिकेचा प्रवास करण्याची पाळी येंगे व्हणजे जरासें विलक्षण इटलीने टेब्लवर वापण्याची संबय नाही, बृद्ध बालण्याचा अभ्यास नाही, युरोपियन पद्धतीने टेब्लवर जेवण्याचा प्रसंग नाही, अशा परिस्थितीत माझ्या मनाची स्थिती कझी झाली असली, याची वाचकांनीच करून करावी. परंतु अपरिचित देशांतून प्रवास करण्याचे बरेच प्रसंग गुरुरके असल्यामुळे व कलकत्ताला असतांना कांहीं पिंवांची युरोपियन थाटाची गळुणी माझ्या अवलोकनात आली असल्यामुळे मला या नवीन प्रवासाचे वाटावै तिक्कै भय वाटले नाही.

या वेळी डॉ. सुचठगकर लाहोरला दयाळसिंग कौलिजीत अध्यापकांवै काम करीत असत. माझा अमेरिकेन जाण्याचा निश्चय झाल्याचार एकदंत ते मला बेडन मेटले. मी अतिशय घांदलीत असल्यामुळे "बुद्ध, धर्म आणि संघ" या पुस्तकाचीं शेवटली पुकाळेही त्यांतीच तपासली व शुद्धिपत्र तयार केले. विलायतेच्या प्रवासांत काय याच जिनसा आवश्यक आहेत, यांची एक यादीहि त्यांनी तयार करून दिली. या यादीप्रमाणे श्रीयुत बद्धवंतराव माझगांवकर यांनी जिनसा लेदी करण्यास मला मदत केली. पुण्याच्या स्वेच्छनाचार माझ्या वरच्या मंडळीच्या शेवटले दर्शन घेऊन मी सुंबृहस गेली, व तेथून तारीख २३ पायल १९१० रोजी मांत्युआ (Mantua) नावाच्या पी. अँड ओ. कॅपनीच्या आग्रोटीने इंग्लॅंडचा मार्ग बांधला. बंदाचार यांने मिन शीयुत बद्धवंतराव कैरी मंडळी आली होती. याच बोटीने महाराजा होल्डकर विलायतेला

जाण्यास निघाले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या भगिनी श्रीमंत सौ. सिताचार्ह याही अचंचा वाटला ! यांनी तर त्याला मराठीत असा प्रश्न केला कर्त, “ तुम्ही देशस्थ ब्राह्मण होत्या. मला ही गोप सुर्खीच माहित नव्हती, व असती तरी सार्वभाषणस्तु कांही विक्रिए फायदा शाळा असता, असेही नाही. पण माझे मित्र प्रार्थनासमाजाचे मिशनरी श्रीयुत विडल रामजी शिंदे^{३०} यांना ही गोप माहित होती, व केले. डॉ. सुवरणकर यांनीहि इंडिव्हॉल बन्याच गुणांसंबंधाने लिहून ठेविले होते. याशिवाय डॉ. बुड्स यांनी लिहवपूल येथे एका माजी आचर्छीकला माझी व्यवस्था लावध्यासाठी लिहिले होते.

आपवेटीवर मला जी संकट कलास केचिं निमिळाली होती, तिच्यांत एक कैन जातीचा इंडिहॉला जाणारा विशार्थी व त्याचा जातीचा पारीस येथे जवाहिरांचा शंदा करण्यारा व्यापारी, असे दोघे उत्तर होते. पहिल्या विवरां कांही कांही मंडळीला समुदाची हवा बाधून प्रकृति अस्वस्थ होत असते; पण मला प्रदासहून व कलकत्याहून रेणुला जातीता व तेशून पत येताना तीन-चार दिवस आगचोटीत बालविषयाची संख्य असेल्यासुम्हेच या प्रवासांत मुठीच त्रास शाळा नाही. एव्हेच नव्हे, तर मुंबईस दोन विवस शैवाला वारंवार होत असून मला थोडासा तापही आला होता; पण अरबी सुमुद्रात २४ तास प्रवास केळावरोबर प्रकृतीला आराम वाढू लागला. आपवेटीवरील लोणी आणि पाव इत्यादि सांधे अल्ल तर माझ्या प्रकृतीला फार मानवले. सकाळी उठल्याबरोबर चहा, कांही फळे व विस्किट किंवा पावाचे दोन तुकडे, एव्हेच निले. नंतर १० वाजतां जेवण (Breakfast), पुनः १ ला न्याहारी (Lunch), नंतर ४ ला चहा, पुनः ७ ला उत्तम जेवण (Dinner) आणि रात्री १० ला थोडासा फराळ (Supper) असे. या सर्वांचा कांही युरोपियन प्रवासी पूर्ण आस्वाद होत असत. पण तसा प्रकार माझ्याकडून बदला असता तर संग्रहणीचा विकार विकोपाला जाऊन देवावसान होण्याची पाळी आली असती. पू. व दुमरे हिंदू प्रवासी दिवसांदून दोन-तीन वेळी अगदी बोलावैच अल्ल वात होतो. आमन्यासधै एक तक्षण देशस्थ ब्राह्मण होता. तो पात्र कुरोपिण व्रावाशांता हार जात नसे. पहिल्याच विवरां त्यांने हॉम (Ham) आणि बीफ (Beef) वोरे पदार्थांच ताव मारण्यास तुरवात केलेली पाहून आर्हा सर्वोस असंद

^{३०}. हे अलंत घेयवाई आणि त्यागी गुहस्थ होते. त्यांनी कफ्ऱुसन कोलेजातून प्रार्थनासमाजाचा कार्यास वाहून घेतले. प्रार्थनासमाजाचा मदतीने ते औकसफोरै येथे जाऊन तुलनात्मक घर्मनि अध्ययन करून आले. त्यांनी असरमुख्यात निवारण्याचे कार्य फार कळवलीने केले. त्यांनी किलेक संस्था, शाळ्य, वसतिग्रहे स्थापन करून, चालवली. ते गजकीय चळवळीतही भाग घेत असत. नगापूर कैंपसनंतर महाला गांधींनी यांना कैंपेस वर्किंग कमिटी घेतले होते.

अचंचा वाटला ! मौं तर त्याला मराठीत असा प्रश्न केला कर्त, “ तुम्ही देशस्थ ब्राह्मण होत्या आणि पहिल्याच विकारी आपवेटीवर हे अमेश्य पदार्थ त्यांना हे कर्म ? ” विक्रिए फायदा शाळा असता, असेही नाही. पण माझे मित्र प्रार्थनासमाजाचे मिशनरी श्रीयुत विडल रामजी शिंदे^{३०} यांना ही गोप माहित होती, व उद्देश्यांत यांनी तेव्हांपासूनच मंडळीतील होटेलांत जाऊन हे पदार्थ लाघाची मीं संवय करून घेतली ! ” हे ऐकून आहेची चूप बसले.

माझ्या केविंतमध्ये असलेला ऐन ल्यापारी आपवेटीवरील अज्ञाता मुद्दीच विवत नसे. चहा, विस्किट किंवा पाव एव्हेच पदार्थ मात्र तो वात असे. वार्की आपासाठी हठदर्दीची भुक्ती बालूत तशीर केळेल्या पुकळ दिवस टिकणाऱ्या भुक्त्या, इतर मेवामिठाई, आणि अंबी, संदै, मोसंबीं कीरे फळांच्या दोन-तीन कंरड्या त्यांने बरोबर घेतल्या होत्या. त्यांच्यावर तो आपला निर्वाह करी. दुसरा जैन विचार्थी इतका कंरंठ नव्हता. पण मांस पाहिले, कीं, तो फळसर असे. आणीची बापता आडनंवाचे होत्यकर नव्हता. महाराजांने विश्वक (हेहि जातीने तैन आहेत) या बोटीवर होते. तेहि मास्थमासुंचित विवहित पदार्थ सेवन करीत असत. मला स्वतला मासे त्वाण्यास अडळण नव्हती; परंतु बाधून प्रकृति अस्वस्थ होत असते; पण मला प्रदासहून व कलकत्याहून रेणुला जातीता व तेशून पत येताना तीन-चार दिवस आगचोटीत बालविषयाची संख्य असेल्यासुम्हेच या प्रवासांत मुठीच त्रास शाळा नाही. एव्हेच नव्हे, तर मुंबईस दोन विवस शैवाला वारंवार होत असून मला थोडासा तापही आला होता; पण अरबी सुमुद्रात २४ तास प्रवास केळावरोबर प्रकृतीला आराम वाढू लागला. आपवेटीवरील लोणी आणि पाव इत्यादि सांधे अल्ल तर माझ्या प्रकृतीला फार मानवले. सकाळी उठल्याबरोबर चहा, कांही फळे व विस्किट किंवा पावाचे दोन तुकडे, एव्हेच निले. नंतर १० वाजतां जेवण (Breakfast), पुनः १ ला न्याहारी (Lunch), नंतर ४ ला चहा, पुनः ७ ला उत्तम जेवण (Dinner) आणि रात्री १० ला थोडासा फराळ (Supper) असे. या सर्वांचा कांही युरोपियन प्रवासी पूर्ण आस्वाद होते असत. पण तसा प्रकार माझ्याकडून बदला असता तर संग्रहणीचा विकार विकोपाला जाऊन देवावसान होण्याची पाळी आली असती. पू. व दुमरे हिंदू प्रवासी दिवसांदून दोन-तीन वेळी अगदी बोलावैच अल्ल वात होतो. आमन्यासधै एक तक्षण देशस्थ ब्राह्मण होता. तो पात्र कुरोपिण व्रावाशांता हार जात नसे. पहिल्याच विवरां त्यांने हॉम (Ham) आणि बीफ (Beef) वोरे पदार्थांच ताव मारण्यास तुरवात केलेली पाहून आर्हा सर्वोस असंद

माझ्या केविंतमध्ये असलेला ऐन ल्यापारी आपवेटीवरील अज्ञाता मार्फत मजबूत असलेले श्रीयुत शिंदे यांचे पक, श्रीमत सौ. सीताचार्ह यांचे पाठवून दिले. त्यांनेतर दुस्याच विवरी त्यांनी मला भेदेवयास याचै, असा निरोप पाठविला. भूस्थमासुंचित जाणीची विश्वक (हेहि जातीने तैन आहेत) या बोटीवर होते. तेहि आगचोटीवर हा पदार्थ क्वानित्वाचे मिळून घेतला तेहां आमां तिचांजांचे मोजनप्रसंगी जुळत असेही विश्वासी आहो तर यांना तापही आला होता; पण अरबी व्यवस्था असे. दोन-तीन दिवसांनंतर चाफ दुझईचा सागून डाळूमात मिळून घावीहि आहो व्यवस्था करून घेतली. पाच, लोणी, फळे, आणि वरणभात, एव्हां पदार्थावर आमचा योगदेश निट चालला.

आपवेट तोंबळ्या समुद्रांत पोहांच्याबरोबर श्रीयुत बापता यांच्या मार्फत मजबूत असलेले श्रीयुत शिंदे यांचे पक, श्रीमत सौ. सीताचार्ह यांचे पाठवून दिले. त्यांनेतर दुस्याच विवरी त्यांनी मला भेदेवयास याचै, असा निरोप पाठविला. भूस्थमासुंचित जाणीची विश्वक (हेहि जातीने एकदोनदा मेटलॉ. वारंवार फर्स्ट क्लासात जाणे मला आवडत नम्यामुळे मी तिकडे जाणास कंगाळत असे. परंतु एके विक्री भूस्थमासुंचित यांने यांनी तिकडे जाणास कंगाळत असे. आगचोट नम्यामुळे सांगेली व्यवस्था असेही यांनी तिकडे तुकान आले व यांमुळे संताचार्हांमाहेव फार बाबरुन गेल्या. माझ्यापासून तिकट काढलेले होते. त्यांना कोणी सांगितलेले, की, विसेकेच्या उभागरांत याहिपेक्षा भुक्त्यांने होत असतात. तेहां यांनी तिकट बदलून मासेलवरकून जाण्याचा बेत निश्चित केला. पण या कांपी मोठी अडळण असी होती, की, महाराजा होत्यकर यांचे युरोपियन गाहिन्यन व इतर बोरोवरीची मंडळी, या सर्वांचांसी मासेलवरकून यांच्या स्पेशल ट्रैनमध्ये व्यवस्था केली होती त्यांनीकी प्रवास गृहस्थाला मार्फत ठेवून संताचार्ह यांच्या बेण्यास सांगता आले असते. परंतु त्यांने काणगांत आले नाही, हे मला ठाऊक नाही.

मासेलवरून क्याणित्येतच काय ती अडळण होती. तेहां सौ. सीताचार्ह इनी महाराजांच्या गार्डिन्यांच्या एकमप्रेसनी गोठ पडणार होती. यांनी किलेक संस्था, शाळ्य, वसतिग्रहे स्थापन यांना संगृत आपले तिकट बदलून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो गुहस्थ तिळा एकमीला येथास अदुमति देईना. शेवटी हिंते माझे नंव तुम्हे केले. तेहां गाहिन्यनें मला

विचारले, कैंसी, या बाइच्या सामानाची वैरी जबाबदारी तुऱ्ही घेण्यास तयार आहां काय? मी म्हणालो, “मी अगदी नवव्हा मुश्य आहे. तथापि माझ्याकडून होण्यासारखी सर्व मदत मी कांसान.” दुसरा कांही मर्याने अडवण पडवल्यास तार कौरे करा, असे भागून मासेल सेव्ये महाराजांसहवर्तमान स्पैशल ट्रेन्चा मार्ग घरिला. सौ. सीताबाईनी पदरचे पैसे भरून माझेहि तिकीट बदलून घेतले होते. अग्नोरीवर ही गोप बद्दून आल्यासुऱ्हे कास्स देशमधून एक दिवसाचा धांवता प्रवास कारणाचे संधि मला संपऱ्हली.

या दिवरी मासेलस बंदरांत आही उतारले, त्याच दिवरी पडवर्ह बादशाहांचे निघां बृत आमच्या कानी आले. सौ. सीताबाईकरोवर इंदिराबाई नंबाची त्यांची एक मुळाची होती. या दोघीजणीचे पुकळवून सामान होते. बंदरावावर अशी अडवण उपरिथित झाली, कैंसी, त्याच्या जरतारी ड्याङ्यावर वैरी भग्यकर जफार मार्ग लागले. देवरी सर्व पेढ्या न उघडतो, त्या तशाच बंद करून थोमस कुकन्यापांफत परपर इंडेला सीताबाईसहेच उपरिथित आल्या. माझी ट्रॅक मला लिंग्हपूळ येथे थोमस स्फुरण्या ऑफिसांत मिळेल, अशी व्यवस्था केली. एवढे शाल्यावर गंवांत जाऊन प्रथमतः कुकन्या उपरिथित आणि नंतर मासेलस शहर पाहण्यास गेलो. सीताबाईच्या उपरिथित सोय पहिले, आणि नंतर नोकासाचा वार काळजी वातत असे. हैडब्ल्यू कौरे नोकासाचा वार होते. त्यामुळे हैडब्ल्यूची त्यांना फार काळजी वातत असे. योग्यांने, “तुमच्या बैगमध्ये जवाहीर आहे, याचा संशयहि कोणाला येऊ देऊन नका; ताहीं तर येथून स्वावेने पार पहण्याची आज्ञा बाल्यावयवास नको.”

योमस कुकन्या मार्फत मासेलसची प्रसिद्ध स्थळे पाहून संध्याकाळी आम्ही एका उपाहरगृहात गेलो. कुकन्या इंटरप्रिट बरोवर होताच. आमच्यासाठी हैंदिखाव्याला संग्रात त्यांने ताज्या वाटायाची उसल वैरी पदार्थ तयार करविले. या उंगलिप्रिटेच आग्हाला भोजनोचर स्टेशनावर नेऊन तेथे कुकन्या दुसऱ्या पका एंजाच्या स्वार्थीन केले, व त्या एजाने फस्ट कलासच्या उभ्यांत जागा पाहून दिली. कुकन्ये इंटरप्रिट आणि एंजंट यांनी आमच्या विसर्ताल दहाविस प्रॅक तरी कमी केले असतील, असे वादतो! आमच्याविकै जसें विक्रीसाचे बंद आहे, तसेच ते कान्सांतहि असावे, असे दिसून आले.

कान्सांतील आपांड्या फारशा सोरीविर नाहीत. आम्ही जरी फस्ट कलासचे ज्ञान होतो, तथापि निजायाची सोय मुळीच नव्हती. जेमेसम इसण्याप्रती जागा होती. दुसरे दोन-तीन उतारु आमच्या उभ्यांत होते. त्यांपैकी एक मुसलमान विचारी होता. त्याला कान्सची चांगली माहिती असल्यामुऱ्हे त्याचा आग्हावस जागला. उपयोग झाला. यानंतर थोमस कुकन्या एंजाला शारण जाण्याचा प्रसंग आला नाही. आम्ही परिसला जाऊन पोहोचलो. एका स्टेशनावरून दुसऱ्या स्टेशनावर जाण्यासाठी आम्ही परिसला जाऊन पोहोचलो.

आम्ही एक मोटरगाडी उरविली व पारीस शहरांतून त्यांने प्रवास करून आमच्ये स्टेशन गाठले. मुसलमान विचाराशीत बाझेतील कांही स्थळे दावविली. परंतु खाली उतरून तीं नीट पहाय्याला आग्हाला अवकाश नव्हता. क्यालेला जाणाच्या गाडीच्या पारिसमधील स्टेशनाला लागूनच एक मोठे हैटेल आहे. तेथे आग्ही सर्वरीं अथाहार केला. मी जरी पैसे देत होते, तरी त्या तरुण मुसलमान विचाराशीत ते न खेती स्वावत चिल दिले. परिसहून क्यालेला आम्ही कोणत्या वेळी पोहोचलो, हे आलां नीट आठवत नाही. परंतु तेथे पी. अऱ औ. ची. सेशल ट्रेस (या द्यानेने होक्कर महाराज गेले ती) व आमची प्रवर्तप्रेस यांची गाठ पडणार होती, असे मला आठवते. कादाचित् महाराज आमच्या पूर्वीच ईंश्वर चैनल उतरून पर्हीकडे गेले असावे. परंतु होक्कला ते ज्या गाईंतून जाणा होते, त्याच गाईंतून आग्हालाहि जावियाचे होते. तेव्हां त्या स्टेशनावर मी त्यांच्या रेशेव ड्यावाची चैकरी करून सौ. सीताबाईना व त्यांच्या मुळीला तेश्ये पोहोचवाच केले, व मी जवळल्याचा दुसऱ्या एका ड्यावात बसलो. स्टेशनावर अतिवाय गर्दी होती. माझे सामान घेऊन येण्याच्या व माझी मर्यादेरी त्रुकामुळ होऊन तो मल्लीकडे व्यापार, पण रेवरी सर्व गाईं बुऱ्हल्यून त्यांने मला शोषून काढिले, आणि सामन नाश्या स्वाधीन करून गऱ्हणाला, “ पहा तुमच्या कांहीं वस्तु कमी जास्ती शाल्या असत्या तर.” सर्व ठीक आहे, असे पाहून त्यांची मुजुरी त्याला देऊन खाला केले.

लंदनच्या वैरिंग कौस स्टेशनपायंत मी एकल्यानेच प्रवास केला. तेश्ये एक-दोने पंजाबी विचारी सांपडले. सांतील एकजणा माझ्यासारखाच अपरिचित होता. चेस्ग क्लॉसच्या हैटिलांत अडाया शिळिंग देऊन एका रात्रिपुरी एक लोली बेतली. दुसऱ्या दिवशी सांकाळी तेशून प्रयण करण्याचा विचार करून एकदम लिहरपूलु निघाले. असे कण्यांचे कारण एवढेच कैर्ण, दॉ. ब्रुस यांचे मित्र लिहरपूले आचेहीकन यांची माला मदत मिळून कोणत्या तिकाणी रहावे, असेकिला जायाची आगवाट कर्धी मिळेल व्यारे सर्व गोष्टी समजाळी. लिहरपूल्या स्टेशनावर पैंपवल्यावरोवर डॉ. ब्रुस यांचे पक्ष हातांत वेळून, त्यांत लिहिलेल्या आचेहीकनचा पता मी ज्याला त्याला विचारला. परंतु असे समजायांत आले, की, हा आचेहीकन मलून एका काशपिण्या जास्त काढ लोटला होता ! तेव्हा एका गाडीवाल्यांने मला गाईंतून भुइ लिहरपूल्या विशपाच्या बरी नेले; व तेश्ये आचेहीकन कोण आहे, याची चौकरी करण्यास सांतिले. चिशपाच्या बरी दारंत गाई उमी राहिल्यावर बोहर आली व त्यांनी मला आंत चोलाविले. आपल्या दिवाणतान्यत बसावयास बुर्ची बोगेर वेळून त्यांनी प्रश्न केला की, आणा कोणती मदत देऊन शकेन. मला आचेहीकनचा पता माहिजे, असे सांतिलत्या-वर ते म्हालाले, “ आचेहीकन सद्यां ह्यात नाहीत. पण त्यांच्याएवजी तुम्हाला मला कांही मदत करता आली तर अवश्य सांगा.” मी म्हणालो, “ मी या देशांत नुकताच

आलों आहें, तेव्हां मला अनुकूल असें एवढै होईल आपल्या माहिरीतले असेल तर सगा. आहाही हिंदु लोक बहुतेक शाकाहारी असतों, हे आपल्या ऐकांणांत आले असेलच. ” निवासाहेच म्हणाले, “ हिंदू शैकांचिष्यां मी पुळक वाचले व ऐकाले आहे. तेव्हां त्यांच्याचिष्यां मला चांगला आदर वाटो. माझ्या रोजारीच ईप्रस्तु होटिल आहे.

तेव्हे ग्रुपची व्यवस्था फार चांगली राहिल. तकांत कांही अडवण पढली तर मी जवळ माहेच. मला येऊन सांग म्हणजे मी दुसरी सोय पाहीन. ” खांती आपल्या हातांनीच माझा ओहरकोट चढविला, व बाहेर येऊन मला ईप्रस्तु होटेलमध्ये बेळन जाण्यास गाडीवात्यास सांगितले.

विश्वाप्माहेच बरांत गेल्यावर गाडीवाला मोळ्या अंचव्यासे म्हणाला, “ हे गहस्थ या शाहराचे विशेष असून तुमचा एवढा गौरव करितात, हे पाहून मला आहश्वर्य वाटते! ” मी म्हणाले, “ घोर लोकांचा ते स्वभावच आहे. ” नंतर माडीवात्यासे ईप्रस्तु होटेल-जवळ गाई उमी कूसन नेशेल मैनेजराला, विश्वाप्माहेवार्नी मला पाठविले असून माझी व्यवस्था चांगली ठेवा, इत्याटि ज्ञावून सांगितले. त्याचे ठारांक पैसे त्याला दिले, तेव्हा कांहीएक कुरकूर न काहतां माझा निरोप वेळून तो चालुता झाला.

आगांवेटीवर हिंदी गहस्थ भेटल्यामुळे कांहीतरी कूरमण्यक होत असे. मजजवळ वाचण्यासाठी पुस्तकेहि होती. पण मासेस्त येथे ती सर्व पेटीत भरून थेंगेस कुकुच्या ऑफिसमध्ये पाठविली गेल्यामुळे कूरमण्यकै कांहीच साधन राहिले नाही. अपरिचित तिकाण असल्यापूर्वे चाहे! फिरव्यालाहि जागी जगा धोक्याचे वाटे. थोपस कुकुच्या ऑफिसमच्च शोध लावून सामानाची चौकटी वेली. परंतु सामान अद्यापि याव्याचे होते. होटेलमध्ये कांही पुस्तके वाचण्यासाठी ठेविलेली असत; पण त्यांत मला आवडाऱ्याजोपी कांही नव्हारी. वर्तमानवरूपे वाचीत असे; पण त्यांत बहुदृक एडवर्ड लाद्याहांचा मुख्यसंविधाने लेव असत, व इतर लेव मला इंतेलचे गाडकाण नीट. माहीत नसल्यामुळे चांगले.

तसमजत नसत. सारंश, या होटेलात एक दोन दिवस मला कैद्याप्रमाणे वाटले. “ मला कोटून आलांत, ” बोरी प्रदन कूलन माझी ओळख कूलन घेलेली. इंतेलांत आपण होउन ओळख कूलन घेणारा, असा हा पहिलाच गहस्थ पाहून मला सांदें आहश्वर्य वाटले. पण पूळे चौकटी अंती हा इतिहा यहस्थ नमून डव होता, व तो व्यापार-सांगी लिहरपूला आज्ञा होता, असे आदाळून आले. दुसरेस येथील एका पेटीवर तो मुनीम होता, व तेशून कांही काणदपव येईपर्यंत यालाहि लिहरपूला दिवस कंठाव्याचे होते. अशा रीतीने “ समानशाले व्यसनेशु सख्यं ” या न्यायाने अमचे दोषाचै चांगले जुळले. त्यांने मला शहरातील तिनिशले भाग दाखविले, कांही स्वस्त व चांगली उपमाहायर्हेहि दाखवून दिली. सकाळवै जेवण तेव्हें ईप्रस्तु होटेलमध्ये घेलेलं पाहिजे, असा त्या होटेलचा नियम होता, बाकी कोठिहि जेव्यास हडकत नव्हारी. तेव्हां मध्यून-

मध्यून दुस्र्या एकाव्या शाकभाजी निक्कणाच्या उपाहारयहांत जाऊन आहाही आमची भुग्या बरांत करित होतो.

हा काळी मार्करी कोण?

एके दिवशी माझा डच सोबती मला झणाला, “ ईकिया लोक जारी फार श्रीमंत आहेत तरी येथे दारिद्र्याहि पुळक आहे. मजुरांची स्थिती गहणण्यासाठी चांगली नाही. मी बाजी व्यापारी आहें तरी काळी मार्करी इत्यादि ग्रंथकारांचे म्हणणे मला पूर्णपै मान्य आहे. ” मी रहाणाले, “ हा काळी मार्करी कोण? ” लावर नोळ्या चकित मुद्रेने तो झणाला, “ वा: [काळी मार्करी तुम्हांला माहीत नाही?] अहो, तो आइनिक सोशियालिस्टप्रमाण संस्थापक. इंतेलचांतील केर, हार्डप्रश्नति मंडळी ल्याचेच अनुयायी होत. ” मी रहाणाले, “ पा हे सोशियालिस्टप्रमाण तरी काय आहे? ! अमर्नाहि हिंदुतांनीत अशा तन्हेची चलवळ सुर्दीच नाही. ” तो झणाला, “ युरोपांत चार आठवडे बालविवाचरोबर या चलवळीचिष्यी तुम्हांस आपोआप माहिती होईल. तथापि जर तुमची इच्छा असेल तर चला, मी तुम्हांला या विश्वावरसी कांही पुस्तके घेलन देतो. पांचसहा फेस बर्चे केले, की, तुम्हाला सोशियालिस्टप्रमाण काय आहे, हे समजाव्याप्त उद्यावर लागावयाचा नाही. ” असें गहणून त्या युहस्थाने मला जबरन्यांचा दुकानी तेले व तेथे लॅन्चफर्ड (Blatchford) याची एकदेव पुस्तके वेळान दिली. लंगिली ‘Merry England’ हे पुस्तक (याची अवधी तीनचं फेस किंमत होती) मला फारच आवडले. अमेरिकेला योहोचायापूर्वी मी तेनदां वाचवले. पण तेव्हांने सोशियालिस्टप्रमाणी माहिती मिळविण्याची माझी इच्छा दुणावली. अमेरिकेला गेल्यावर मी निरानिराळ्या ग्रंथकारांचे सोशियालिस्टप्रमाणपुस्तक लेव व ग्रथ वाचवले, आणि जॉन सार्गों यांनी लिहिलेले काळी मार्करी यांचे चरित्रहि समग्र अवलोकन केले.

डॉक्टर बुडस यांनी लेलेंद कंपनीपासून लिहरण्यातून घेत नॉस्टलला जाण्याची माझी व्यवस्था कूलन ठेविली होती. पण ज्या दिवशी मी लिहरपूला आलो, त्याच दिवशी या कंपनीची आगावेट निवून गेली असव्यामुळे मला आठदहा दिवस दुसऱ्या आगावेटीची बाट पावात बसणे भाग घडले. माझे डच सोबतीहि टैपरस्त होटेलमध्ये दुकाना एका डिकाणी रहाण्यास गेले. तेव्हां संधंतरी मैनेजर पाहून यावै, असा वेत फैलन सर्वे समान टैपरस्त होटेलमध्ये ठेवून आणि बेळने कपडे बरोबर घेऊन मी तिक्के लेले. डॉ. सुखांगकर यांनी आपले चासरे रे. विश्व योगा ईर्षा (स्ट्रॉन्ज फार सुर होते) पोहोचवले. मी आपल्या घरावा पचा लालव्याचालू. रे. साहेबांनाहि तेव्हा चमकार वाटला! त्यांनी रहाण्याची घोरे ल्यावस्था. आपल्याच घरी केली, व मध्यून एका दिवसांत सगळे भैचेस्टर शाहर फिरवून आणले.

दुमच्या दिवसी ते मला युनिटीअन कॉलेजच्या प्रिंसिपॉलकडे वेळन रोले. माझी ओळख करून देणंगा ने. विश्व यांनी सांगिले, की, हे अमेरिकेला पालि भाषेतील प्रश्नांचे संशोधन करण्याकरितों जात आहेत, वैरी. त्यावर प्रिंसिपॉल घ्याले, “या लंगाली लोकांन्या भाषांकिरी अमेरिकन लोकांना एवढे प्रेम कां असावे ?” इतक्यांत ते उद्दून जेण्याची तयारी करण्याकरितां गेले. ऐ. विश्व याकाहारी होते, व मल्याहि मांस चालत नाही, असे यांनी जेहां संशितले, तेहां प्रिंसिपॉलसाहेब म्हणावत, “तुम्ही बासावारु लोक येथे काय कामाचे !” मला यांचे वर्तन विलळूल आवडले नाही.

टेच्यावर माझ्या जेऊरीच पक्क विश्वार्थी बसला होता. तो माझे बरेच समाधान करण्याचा प्रयत्न करू लागला. मी घणालो, “एका खार्मिक कॉलेजच्या प्रिंसिपॉलचे हे असे वर्तन, तर सामान्य इंजिन अधिकारी गरीब रयेतेशी करू वागत असील, याची कल्याच केंद्री. पाहिजे, गेल्या शालकांत अशा तपेहेवै वर्तन खाले असेल. परंतु हिंदी तक्का पिंडीला हा प्रकार मुळीच व्यवत नाही. बेळीअनेही हिंदु लोकांकिरी तिरकारा व्यक्त केल्याने आणण हेहु ठरतो, असे जर बळ्या इंग्रज लोकांना वाटत असेल, तर ती यांची चूक आहे !” प्रिंसिपॉलसाहेब जवळव असल्यामुळे यांना हे माझे माण तेहुं गेले असल्याचा संभव आहे. योजनेत्तर ऐ. विश्व यांना व मला माईबीरिठ एका दिवाणावांचंत नेऊन तेथे सर्वज्ञ बनल्यावर ते म इयाकडे वळून सौम्य मुंद्रेने गृणतात, “मी तुम्हाला कांही मदत नक्हती व नाही. विश्वसोहानीं अतिशय आग्रह केला नसता, तर मी येथे आलोहि नसतो. यांचा मी पाहुणा असल्यामुळे मला येथवर येळन आपास विनाकारण तसदी देणे भाग घडले.” नेत्र कांही नेत्र इकड्यातिकड्या गेडी कूलन प्रिंसिपॉल-साहेजांनी आगांस निरोप दिला. कॉलेजच्या दरवाजापायेत ते आगांला पोहोचविषयांती आले, व तेथे पुन: रोक-हैंड वैरी करून यांनी आपास निरोप घेला. आणलीहि दोन-तीन दिवस मधी मैनिस्टर शहरात बालविले. पण ते विश्वसाहेजांच्या बाईच्या वाई यांनी मला खोली पाहून दिली. मैनिस्टर जवळ चाहीस मैलावर लीथम नांवाचे गोव आहे तेथे श्रीशुत रामचंद्र विळु नाडगांवकर (बळवतराव यांचे बडील) रहात असत. दोन-तीन दिवस मैनिस्टर लायला भेटांगावर लायला तेशून मैनिस्टरला न येतां मी फरख लिहूपडला गेले, व दोन-तीन दिवस राहून ठाळेल्या दिवसी लोकां लेलेड कूपनीच्या ‘डेढ्होनिनय’ आगवेदीने जॉस्टनला जाण्यास निशाले. त्यो दिवसांत अमेरिकेला जाणेर फारसे उत्तर नसतात. मे जून महिन्यांतून अमेरिकेहून पुळकू प्रवासी युरोंगात येत असतात; पण युरोंगांनु जाणारे फारव थोडे. आमच्या आगवेदीवर अवै आठ दहा उत्तराच होते. डॉ. बुड्यु यांनी माझ्यासाठी डेक्करवी सणव्यांत उत्तम लोकी रिक्कवै कूलन ठेविली होती. या लोकीत तीन वर्ष किंवा

विज्ञाने होते. परंतु उत्तर मी एकदयाच होतो. समुद्र इतका शांत होता, की, आगवेदी जांगू काय, एखाद्या मोळ्या तलावंतनव जात आहे, असा भास होई. अमेरिकेन्या जवळपास नोहोचल्यावर धुक्याचा माव फार यांत शाळा. धुक्यामुळे आपमासच्या आपवेदी दिसत नसत, व यांना इदू देण्यासाठी वारंवार जोराने जिती याची लागत असे. अशा निवाडी नावाडी लोक कौंग-हॉर्न (Fog-Horn) असे झणतात. पण यामुळे रात्री निजेला थोडा बाघ येत असे. एक-दोन दिवसांनंतर तोहिं प्रकार आमच्या अंगवळणी पडला.

बोर्सटनच्या जवळ आमची आगवेद येत चालूल्यावर बायरलेस टेलिफोनीचा एक अधिकारी (एक तस्ता इंग्रजी ग्रहस्य) माझ्याशी विशेष सल्ली करू लागला. त्यांने, “मी कोंते जातो, कोटून आलों,” वैरी सर्व माहिती मजवाबदू काढून वेतली. आमची आगवेद धरक्यावर लागल्यावरांवर करूम ऑफिसचे अधिकारी आमच्या तापासणाला आले. मी त्या वेळी माझ्या सामानाच्या बांधाबांधीत गुंतलं होतो. इतक्यांते—द्युभांडिकून ऑफिस आस्याची वर्दी मिळाली. माझ्याजवळ ५० डॉलर आहेत की काय ? असा सुख्य अधिकारीच्याने प्रश्न केला. मी घणालो, “माझ्याजवळ ८० डॉलर आहेत. आणली जास्ती पाहिजे अमले तरी धरक्यावर उत्तरल्यावर माझ्या मिळाकून मिळायासरखे आहेत.” तो मण्णाला, “असे विचारत्यावृद्धल वांडू देलं नक्का. आमच्या सरकारचा हा कायदा आहे. डॉलर दावविष्याची जखल नाही. कांकी, तुमच्या बचनावर माझा भरंतसा आहे.” एवढा संघाद शाल्यावर मी धरक्यावर यांच्या येशास थेडा विलंब द्याला. तथापि पांचवळा मिनिट झाली नाहीत तोच ते तेंदू आले, आणि त्यावेदेव वरंतमानवाचे एक-दोन बातमीदरहि मजवाबदू येऊन थाडकले ! त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा एकसारखा वर्षाव केला ! होविल्यू युनिव्हिसिटीत जाणेर तुम्हीच हिंदी ग्रहस्य आहात की काय ? इथिं प्रश्न विचारण्यास सुखाव लेल्यावर, मला वाटले, की, डॉ. बुड्यु यांनीच ही बातमी वरंतमानपांती दिली आसवी; व माझ्या शंकेवै समाझान करून घेण्यासाठी त्यांना मी तसा प्रश्न केला. पण ते म्हणाले, “मला वरंतमानपांतीचे बातमीदर मुळीच भेटले नाहीत, आणि मेटेले असते तरी यांना मी दाद दिली नसती. पण तुमच्यावृद्धल कालूनच्या बहुतेक वरंतमानपांतून बातमी प्रसिद्ध झाली होती. आतं आमच्या वरंतमानप्रकारगांनी तुमच्या विचित्र आणि काल्पनिक फोटो त्या बातमीबोरेवर प्रसिद्ध केला नाही, हे तुमचे भाग्य समजा !” हा खुलासा ऐकून वायरलेस टेलिफोनीचा अधिकारी माझी चौकशी कां करीत होता याचवृद्ध संशय गाहिला नाही. बातमीदरांना डॉ. बुड्यु यांच्यावर हवाला देऊन मी मोकळा आलों. डॉ. बुड्यु यांनी जातां जातां त्यांची शब्दांनी बोल्यावणे केली. तथापि माझा पता यितून घेऊन तो त्यांनी आपल्या विशांत टाफून दिलाच !

माझे सर्व सामान एका एक्सप्रेस* कंपनीच्या ताबऱ्यात देऊन डॉ. बुड्स यांनी मला हार्दिंग युनियन कळवांत नेले. तेथेच कांही दिवस रहाण्याची माझी सोय करण्यात आली होती. पण चार पांच दिवसांत प्रो. ल्यान्सन आणि डॉ. बुड्स यांच्यामध्ये कांही ठारव होऊन मला वॉरेन हाउस (Warren House)मध्ये एक खोली देण्यात आली. ही खोली फार तेरसपीची होती. मला तेथे रहांचे अगदीच पसंत पडेना. तेव्हा डॉ. बुड्स यांनी माझ्याबरोबर जाऊन फेटन हालू या नांवाच्या इमारतीत एक चांगली खोली पाहून दिली. तिचे भांडे दरमहा साठ स्वेच्छे असे.

आप्रमाणे रहाण्याची व्यवस्था ज्ञात्यावर प्रो. ल्यान्सन यांजबरोबर ‘विश्वादिमार्ग’चे काम करण्यास सुखात केली. प्रथमत: एकदोन आठवडे माझ्या कामाचे त्यांना फारसें महरव वाटले नाही. आरंभी आरंभी तर वॉरेन फॅंडार्न नांवाच्या इमारतीत एक चांगली नाखू देते, असे डॉ. बुड्स यांनी मला सांगितले. पण माझी उपत्यक्ताया यांना समजल्यावर पक्कदर खर्चासाठी ८०० शॉ डॉलर दर वार्षिक देण्याचे त्यांनी कवळ केले. पुण्याच्या विन्हाड-व्हर्चसाठी दरमहा साठ स्वेच्छे पाठावे लागत असत; व इताचे भावै वगैरे सर्व मागवून लव्हची तोंडसिल्डवणी करणे फार मुक्कलीचे पडे. तथापि, आशा रिहर्तीत मी आठ-दहा महिने काढिले.

प्रो. ल्यान्सन यांच्याशी खटका

‘विश्वादिमार्ग’चे शुद्धीकरण संतावाबरोबर कैविजला (हॉर्विला) रहाण्याचे नाही, हा माझा विचार डॉ. बुड्स यांना मी पुढकवळद्या बोहून दाखविला. प्रो. ल्यान्सन यांनी मला वॉरेन हाउसमध्ये खोली देण्यानेव लव्हचासाठी अगदीच थोडी सक्कम हेण्यानेव ताबूष केले. अहे, ही गोष त्यांच्या लक्ष्यांत आल्यामुळे त्यांनी मला प्रत्यक्ष आग्रह न करतां मि. ओकाकुरा नांवाच्या जापानी यहूस्थाकडून अप्राह चालिविला. ओकाकुरा बैरस्टन वेळील म्हुदियमच्या ओरिंटल शाळेन्हे मुख्य अधिकारी होते; अणि यांची व माझी चांगली दोस्री होती. पौरस्य लोकांविशिष्यी ते फार प्रेम वाढवीत असत हे एक; व मी चौदू होतों हे दुसरे, अशा दोन कारांमुळे ते माझ्यावर विशेष प्रेम करीत असत. एकदं त्यांनी मला डॉ. बुड्स यांच्या सांगाप्रमाणां हॉर्विला अणली कांही वरै रहाण्याप्रिया आग्रह चालविला. तेव्हा मी त्यांना बडलेले इंथर्सूट वर्तमान सांगितले. ते ऐकून त्यांना फार वाईट वाटले. मी हिडुस्तानांत असताना कांहीएक करार बैला नाही, ही चूक शाळी असे लांबेचि मत पडले. आणि ते महणाले, “ आतं बडलेली गोड कांही परत येत नाही. तथापि ल्यान्सन जर तुझांला योस्य रीतीने वागविष्यस तयार नाहीत, तर तुम्ही परत स्वेदेझी जा; व या कार्मी लाणगळा पैशांची मदत मी तुम्हांस ताबडतोव करतो. जर

* एक्सप्रेस कंपनी गणजे सामान इच्छित स्थळीं पोंचिविणारी कंपनी. अशा कंपन्या अमेरिकेत पुक्कल आहेत; आणि सामानाचे मोठे डाग यांच्याचमार्फत पाठवावे लागतात.

बुड्सची इच्छा असेल तर होर्विल युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंटला हि भेदून मी बडलेली गोष ल्यांच्या कांनंवर बालजांनी.”
मैसिसहैटन्हैट हे ओकाकुरामार्फत कागाळी नेंवे मला इच्छ वाटलेले नाही. परंतु प्रो. ल्यान्सन यांनी फ्रैंसेडॉटमार्फत करारवामा लिहून विला नाही तर ओकाकुराच्या मदतीनं खडेशी जाण्याचा बेत करून, सधि मिळवांच ल्यान्सनपांशी गोड काढली. ते फार चिडले. तथापि माझ्या मुंबईहून निवाल्या दिवसासाठून दरमहा पांचवै स्थावे ग्रहणजे दरवर्षीत नाम्यप्रमाणे मुंबईहून निवाल्या दिवसासाठून दरमहा पांचवै स्थावे ग्रहणजे दरवर्षीत दोन हजार दोलरवै वेतन मला मिळावै असे ठारले व त्या दिवसासाठून माझ्या ल्यांच्यासाठी देण्यात आलेले पैसे बजा जातो एकदम साताशे आठशे बॉलर माझ्या हाती आले. ही रक्कम मी एका बैंकेत ठेवून दिली. त्यांतर दरमहाचा फार युनिव्हर्सिटीचा ट्रैक्सर (Bursar) कडून नियमानें माझ्या हाती येत असे.

दुसरा प्रश्न, विश्वादिमार्गचे एडिटर या नालांने ल्यान्सनचे व माझे अर्थी दोन्ही नांवे मुंब्युक्कावर प्रसिद्ध व्हार्ली, हा होता. ओकाकुराचे ग्रहणां होते की, या प्रश्नाचा निकाल पागराच्या प्राआवरोवरच लाभून थावा. परंतु तसेच केलेले असतो ल्यान्सन अविश्य नाखू होतील, व मुर्दीच कार कराणार नाहीत, याची मला लाजी होती. तेव्हा हा प्रश्न तसाच मोळम गाहूं देणे मला इच्छ वाटले. परंतु शेवटी काम पुरै ल्याल्यावर ल्यार-मनला, मुलव्युष करेंसे लिहिणाऱ्या आहां, असा प्रश्न केला. त्यांनी अपाले नंबर पडिलर म्हणून प्रसिद्ध करणार असून वैनेन्सनचा हस्तलिहित प्रतीच्या साहाय्याने व माझ्या मदतीने हे काम केले आहे, असे मुलव्युषावर बालाग्या असेस्यमाने संशिगितले. मी गणार्हो, “ असे करणे कधीची गस्त होणार नाही. बॉलरतच्या असंख्य तेहतीने आणि औदयातीने हे काम केशवर अलें आहे. त्यांतेच स्थापन केलेल्या फॅंडार्न माशा पार आजवर देण्यात आला. तेव्हा एक तर वॉरन-ल्यान्सन- कोसंची अशा त्रयीच्या नांवाने हा प्रथ प्रसिद्ध व्हारावा, किंवा निकल वॉरनच्याच नांवाने प्रसिद्ध करून आधीची केलेले फेरफर तेव्हेच प्रसावावेनेत याचे. ” ही गोष प्रो. ल्यान्सन यांना विकूल रुद्धानाही. ते माझ्यावर इतके संतापले, की, मला त्यांनी शिव्याशाप देण्यात अंग केला.

त्या दिवसासाठून ल्यान्सननी भेट ध्याक्याची नाही, असा मी निश्चय केला. ते कांहीतीरी डुमांड रचून मला गोल्यांत पाहीतल अशी शंका येढुन डॉ. बुड्स यांना मी बडलेला सर्व प्रकार सांगितला. याच्या पूर्वीच स्वेदेझी जाण्यासाठी आगेशेदीचे पेसे कौरे भरून तरीवा ४ जानेवारी रोजी न्यूयॉर्कहून निवाल्या हंबुर्ग अमेरिकन कंपनीच्या “ हंबुर्ग ” नंबाच्या आगेशेदीच बालाग्या रिश्वांहे करून ठेवण्यात आली होती. पण दहान्यारा दिवसांपूर्वीच बरील प्रकार बहून आला. त्यावर डॉ. बुड्स यांचे असे ग्रहणां पडले, की, ताबडतोब न्यूयॉर्कला जाऊन राहिलेले दिवस तेचे बालवावे, गणार्हे भय बाल्यावरामास नको. ही सल्ला मला मुळीच आवडली नाही. माझ्या पुक्कल मिळाना मला भेटावाचाचे होते, व पुक्कलांच्या बरी आमंत्रणहि होती. हे सर्व सोहऱ्या

देउन एकदम पळ काढावो, ही गोष मला अर्थंत लाज्य वाटली, व मी डॉ. बुड्स यांना महणाऱ्यो, “ ल्यानसनचा सूह उगविण्याचा उंदेश असेही तर छुशाळ उपारू या. मी खाला घावरत नाही. संकटे शेतीली, ती सहज फरण्यास मी तयार आहे. परं पुढकरम न्यूयॉर्किला पद्धन जावे, असे भिनेपांचे वर्तन मी कधीहि कणार नाही. ”

यानंतर मी स्वत्सपणे अगवेटिवी वेळ जवळ वेईपैट कैविजावाच गाहिले. सापाळ्या मित्रांची आमंत्रणे स्वीकारली, भेदी देतल्या वा माझ्या सामन्यसुमानाची जुळवाडुक्क शांतपणे केली. या मुदतीत प्रो. ल्यान्सन यांनी मला दोन-तीन आमंत्रणावै पाठविली. पंतु त्या पांत काहींतरी भय बालांत असेही बाटून मी ती मुळीच उघडली नाहीत, व ती आगवेटिवर पोहोचायाही मी उघडणार नाही, असा त्यांना डॉ. बुड्स यांच्या माफित निरोप पाठविला. मला लांती पुन: हो. बुड्स यांचकडून आपल्या वर्षी जेवावयास आमंत्रण केले. पण मी एकदा यांच्याकडै जागायास कबूल नाही; डॉ. बुड्स् मजबूरोवर आले तरवे मी येईन, असा निरोप पाठविला. ताशर्व, दोबूर्पर्त प्रो. ल्यान्सनची व माझी लांत्या बरी किंवा इतर टिकाणी शांतपणे भेट झाली नाही. अगवेट निषिण्याला पंतु देन-चार शब्द घोषणपालीकडे विशेष संवाद आला नाही. अगवेट तीनचार दिवस असतोंत मी कैविज सोडले. हे चार दिवस न्यूयॉर्क शाहरात शालूनून ते शहर नीट पडावे, असा मी बेत केला होता. डॉ. बुड्स यांनी न्यूयॉर्क येथील हॉर्विंच कल्यांत उत्तरपांची सर्वं सोय आगांठाच कूलन ठेविली होती. व्हाइसब्रुक नंचाचा एक ज्यू. विद्यार्थी हॉर्विंच्हा असे. ल्याचा शाप व मारू न्यूयॉर्क शाहरात रहात असल. व्हाइसब्रुक याच्या प्रवापमाणे लांती स्वेच्छावर येउन मला योधून काढून हॉर्विंच कल्यांत नेले. मी जोपर्यंत न्यूयॉर्क शाहरांत होते, तोपर्यंत लांपर्की एकानं येउन, मला कोउंत ही फिरावयास वेउन जावे, असा क्रम ठेविला होता.

एके दिवशी मला प्रि. व्हाइसब्रुक यांने हिंगेट्रोमध्ये नेले. हिंगेट्रोम हैं एक मध्य शिष्टर असून येथं जांतील निरंगराड्या भागात चाळलेले प्रकार दाखविण्यात येतात. उदाहणार्थ-हिंडस्तानांतील महाराजांच्या दस्त्याला वौंरे निश्चान्या, किंती तरी द्वारे हच्ची, बोडे, जबड्यास ताजमहालाच्या आकाराच्या कांहीं इमाती वौंरे प्रकार दाखविण्यात येतात. ल्यान्सन तुकांच्या मुलुकांतचा इतनाता, त्याच्या ईरकडों बायका, कांहीं विलक्षण कसरती वौंरे देवावें दाखविण्यात येतात. हत्ती, बोडे, उंट इत्यादि सर्वीच प्राणी आणि पांचपन्नास वायका, पांचपन्नास पुरुष, अशी सर्व एकाच ठिकाणी या ऊंची विष्टर्यात फ्हायास सांघटात. याप्राणे न्यूयॉर्क शाहरातील पुकळ ठिकाणे पाहून उलेल्या दिवशी आगवेटिवर चढली.

अमेरिकेतील दिनचर्या येथं अमेरिकेत असताना माझी दिनचर्या कही होती, यासंबंधाने थोड्यांसे सांगणे अप्रस्तुत होणर नाही. पहिल्यांने हार्विंच्हा फेलन हॉलमध्ये रहात असताना, माझ्या विष्टर्यात फ्हायास सांघटात. याप्राणे न्यूयॉर्क शाहरातील पुकळ ठिकाणे पाहून उलेली आगवेटिवर चढली.

अमेरिकेतील दिनचर्या

येथं अमेरिकेत असताना माझी दिनचर्या कही होती, यासंबंधाने थोड्यांसे सांगणे अप्रस्तुत होणर नाही. पहिल्यांने हार्विंच्हा फेलन हॉलमध्ये रहात असताना, माझ्या विष्टर्यात फ्हायास सांघटात. याप्राणे न्यूयॉर्क शाहरातील पुकळ ठिकाणे पाहून उलेली आगवेटिवर चढली.

जेवायाची सोय तेथेच करण्यात आली होती. युरोपियन पद्धतीप्रमाणे दिवसांवत तीनदा लेवण आणि दोनदा वहा वेत असें. येथे बहुतेक मांसयुक्त पदार्थ असल्यामुऱ्ये उकडलेले बटारे, पाव, लोणी इत्यादि पदार्थांच्या मला निवाह करावा लागे. जेवणाचा लवर्च दरमहा १६ दोलर्स (४८ लाये) पडत असे. पण ही स्थिति समाधानाकारक बाटली नाही. याच इमर्गरिंत एक चिनी विचारी रहात असे. त्यांने मला सांगिले, की, असे करण्याची काहीं जल्ल नाही. आपल्या आवडीने पदार्थ दुकानदाराकडून मागविले असतों ते आपल्या विचारांडी पैंचते करण्यांत येतात, व आणाला अति स्वस्त किंमतीत सावें लेवण गिळते. हा उपदेश मला परला व ग्रो. ल्यान्सन यांच्या मापांत मि. वॉरेन्सा बाहिणीच्या डेरीट्रूट रेल एक कवचांट दृश मागविण्यात आले, आणि ब्रेड व्हाइट तांवाचा दोयांसारखा गाहांचा पदार्थ मिळत असतो, तो एका डुकानदाराकडून मागवून बहुतेक देन वेळज्ञा निवाह याच पदार्थावर काळ लगाली.

सकाळी उडव्याबोरोवर मी दोन ब्रेड व्हाइटची विस्किटे आणि यालाभर यंड रुब घेत असें. नंतर पो. ल्यान्सन यांच्या लायररिंट ८।। ते १२।। पैर्ट काम करीत असे. उडाळव्याच्या पुन: विचारांडी येत्या दृश घेऊन त्याशाम करण्यास जात असे. आणि घंडाळव्याच्या दिवसांत अगदी नियमांते होडी व्हालिविधाया व्यायाम करीत असे, आणि घंडाळव्याच्या दिवसांत जिम्मानांयांत जात असें. दुपरचीच केळ पसंत करण्यांचे करण असे होते, की, व्यायामासाठी अंधोल रागवयाची ती बोट-कूलवाप्रमध्ये एका मोठ्या खोलीत करावी लागे. आणि या वेळेव्याया दुस्याच्या बोटी येणे गेले असतां, विद्यार्थ्यांची फार गर्दी असे. सगळे विचारी नमनच स्वान करीत असत, व पलाही तसेच करावे ठारे. पण सर्व लोकांसमक्ष नमन स्वान करणे, आपल्यांचा संकारांच्या विलद असल्यामुऱ्ये मला ते अगदीच आवडत नसे. दुसरी अडचण होडी मिळायाची होती. पण १२ ते २ पैर्ट बहुधा मी आवडत जात. दुसरी अडचण होडी मिळायाची होडी पिळव्याला आणि एकात्मात स्वान एकटाच कूलचामांचे जात असल्यामुऱ्ये जात अवाहानी उडव्याती. येथे प्रोफेसर करण्याला चांगली सुवड मिळे. जिम्मानांत स्वानाची उडव्याती. लोकांची एक नियांती खोली आहे, ती मला देण्यांत आली होती. पंतु नियनिरन्ती व्यायामाची सावेंते मिळायाची उडव म सधि १२ पासून २ पैर्टच व्हाट होती. तेव्हां नेव्हेहि मी याच कैली जाऊन त्याशाम करीत असे. व्यायामासाठी एकात्माचा दुकानात जाऊन कलमिश्वर रोटीचा तुकडा आणि एक यालाभर कोको घेत असे. संध्याकाळातील व्हावेंड लायररिंत व्हाइटचा तुकडा आणि एक यालाभर कोको घेत असे. रात्री बहुधा विश्विड्यामार्गील कठीण पाठांचा नियंत्रण करण्यात येतात आलेले दुसरे लारे शोधून काढायात वेळ जात असे.

राविरारी मात्र या दिनचर्येत परक पडत असे. या दिवर्ची बहुनेक अमेरिकन ग्रहण उद्दिश्यां उडवात. तथापि दी सारांत्या तुमाराला उडव असे. प्रो. ल्यान्सनच्या बरी माझ थोडा उडवारा जात असे. तेथे १०।। किंवा ११ व्हाजेपर्यंत काम करून कुठल्या तीरी चर्चमध्ये-न्हुमा ऑपलटन च्यापलमध्ये सर्वन ऐपल्यास जात असे. हे च्यापल हॉवर्ड

युनिवर्सिटीं असून येथे चिकित्सा भेदभाव राखणाऱ्यात येत नाही. यू. उणदेशाळा-
लाहि (Rabbi) अमंत्रां करून त्याचे घोषप्रेदश करविण्यात येतात. अमेरिकेतील
प्रसिद्ध घरोपदेशकांची बेंध्या व्याख्याने ऐकायाला चांगली समर्थन होत नस्तात. तेव्हा उन्हां-
असल्यावर मात्र येथे नियाच्या विश्विकाय चांगली समर्थन होत नस्तात. करविण्यात येतात. अमेरिकेतील
द्यूगाच्या मुट्ठांत दुसऱ्या कोणत्या तरी चर्चमध्ये मी समर्पन ऐक्यास जात असें. या
दिनकरी संख्यकाळीं चौस्तन येथील निनिराळ्या संसांस्तुन होणारी व्याख्याने ऐकायात
जात असें. म्हणजे एलांडा गविवारी रेशांच्यालिस्ट समेच्या माफेत होणाऱ्या व्याख्यानाला
हजर राहिलो, तर दुसऱ्या गविवारी सोशियालिस्टचंच्या समंतल व्याख्यानाला हजर
रहात असें कधीकरीं व्याख्यानांच्या वेळा भिन्न असल्यामुळे एकाच विवरी दोनतीन
व्याख्याने ऐकायाला समिच सापेंडे.

माझ्या वाचवाचा। मुख्य विषय डहला म्हणजे समाजशास्त्र (Social Science)
हा होता. या विषयावरची मी अनेक पुस्तके वाचाली; पुस्तकांची विक्रत देखील घेतली.
किंवडुना यांचे मला वेडच लागले होते, असे म्हणाऱ्यास हरकत नाही. या वेळी ' मुजाब-
पाचिकेत ' आणि ' सुशराकांत ' सहकारितेच्या तत्त्वावर मुंबईच्या स्थिरांती कर्ती
सुव्याङ्गा करतां येढेल, या विषयावर मी कांही लेवहि लिहिले. हिंदुस्तानांतील मनुष्यांच्या
समाजशिक्या अपव्याप्ताला आला बाबून याचा उपयोग शारीरिक आणि मानसिक उत्ता-
कडे कसा करून घेतां टाईल, याचा मी सतत विचार करीत असें. विचारप्रमाणे कृति
करून दाखविण्याचे आमचा देश हे क्षेत्र नव्हे, किंवा तेव्है माझ्या अंगी सामर्थ्येहि
नाही, हे मी जाणून होतो. तथापि अशा विचारांनी किंवा पाहिजे तर स्वचारांनी म्हणा—
माझ्या मनाला अप्रतिम आनंद होत असे, व अद्यापि हिंदुस्तानांतील दारिद्र्याने पीडिलेल्या
लोकांची रिच्यते करी मुश्तारां येढेल, व आमच्या मागसलेल्या देशांच्यांना शिखणा—
दिक्कांचे फायदे कसे निळतील, याचा विचार करून मला अंतें प्रिय वारते, व क्षणभर
या विचारात मी माहें शारीरिक आणि मानसिक आणि मानसिक आणि मानसिक

तेव्हा अमेरिकेला जोप्पासून मला सर्वां मोठा फायदा झाला असेल, तर समाज-
शास्त्राची गोडी लागली हा होय. हिंदुस्तानात असतीं तर केवळ धार्मिक विचारांत माझे
आयुष नेले असते. ' शरीरिमांदं खलु धर्मेनामधनम् ', या तत्वाची मला लाचीने
विस्मृती घडली असती. परंतु अमेरिकेला जाणाने मला हे तत्व विशदांने कळून याचा
पिचिमेकडील शास्त्रांनी केलेला ऊहापेह समजून घेण्याची संधि मिळाली. याचा अर्थ
असा समर्जून येचे, की, ' शरीरिमांदं खलु धर्मेनामधनम् ' किंवा ' अशाद्वयन्ति भूतानि ', या
तत्वाचा माझ्या मनावर पूर्ण पाडा वसला. पण पूर्वी या तत्वासंबंधाते जे माझे सोळा
आणे अशान होते, ते नष्ट होऊन याला मी यायांच्या महाव देऊ लागले, एवढैच.
धार्मिक उत्तरांशिकाय मानवजातीची उन्नति होणार नाही, हे तत्व मला आजलाहि
मात्र आहे. पण शरीराची अवघेलना करून किंवा शारीराला विषम स्थितीत ठेवून धार्मिक
उन्नति करतां येणे जवळजवळ असरम आहे.

युक्ताहारविहाराच्य युक्तेष्टस्य कर्मसु ।
शुक्लस्व ज्ञाववेदव्याप्त योगो भवति दुःखहा ॥

हे तत्व सर्व समाजालाहि लागू केले पाहिजे. तसेच ' वस्ति करेनी बाजारी '
स्थिरविसी मी ब्रह्मवारी ॥ ' या उक्तीत गोविलेल्या तत्वप्रमाणे मनुष्यांची उन्नति धरि-
स्तिवर अवचळून आहे, हेहि लक्ष्यात घेतलं पाहिजे. उक्ताहारणार्थ, प्रवादा चारा तास
कान करून जेपतेस पोटां नितिविगारा व अंतें गलिंडु चाळीत रहणारा मजूर
आणी धार्मिक उन्नति कराणी करून वेगर १ प्रथमतः लाचे उक्ताहारविहार होतेल,
असा बंदीचरत करण्यात आशा आहि, व तदरंगत धार्मिकोला बाघक अशा गलिंडु
चाळीतून काढून याला मोकळ्या डिकाणी ठेवण्यात आले पाहिजे. असे शाळे तरच
दाळवाजी वारे व्यसने मुद्दन धार्मिक मार्गात त्याची प्रगति होणे संभवतीय आहे.

आमुऱ्याची सुरुवात आणि शिक्षण

उ न रा धे

खास अशा एका उद्देशाने लहान वयातच घर्मनंदांनी एक वराच मेटा असा प्रवास केला. मराठी बाबांस आपल्या हा प्रवासाचा वृत्तात सादर करावा ल्हा प्रमुख उद्देशाने, त्यांनी आपला 'निवेदन' हा पहिला ग्रंथ, १९२४ साली प्रसिद्ध केला. पण महाराष्ट्र अणी गुजरात^१ मध्येही हा ग्रंथ 'आत्मविवेत्र' या अर्थाते प्रसिद्धीस आला. मराठी साहित्याचा आढावा वेताना महाराष्ट्रीय साहित्यिक निवडक अशा आत्मचरित्रपर ग्रंथात हा 'निवेदन'चा समावेश करतात.^२ या ग्रंथाच्या पाहिल्या दोन-तीन प्रकरणांत त्यांनी 'बालप्रतिष्ठित' काही गोषी^३ मह आपल्या गतजीवनाची काही थेडी माहिती दिलेली आहे. पण ती उपेद्यातदाखल आहे, असे स्वतःच घर्मनंद महणतात.^३ तेव्हा हा यांच्या ग्रंथात त्यांची पूर्विका पूळेपणे विशद झालेली नाही हे वेगळे संगणाची गरज नाही. त्यांच्या जीवनाच्या हा बाजूसर शक्य तेवढा जास्त प्रकाश पाडण्याचा प्रथम प्रस्तुत प्रकरणाद्वारा करण्यात येत आहे.

ताव आणि गाव

घर्मनंदांच्या आडनाचापणेण, यांच्या वैशिक्तिक, म्हणजे ज्याला आपण पाळव्यातील [Christian] नाव मणतो, त्यामगेही योडासा इतिहास आहे. गोमन्तकात आडकून बिणाच्या एकेदर आडनाचात अथवा याला आणा कुळामध्ये म्हणते त्यांत, कारपूरक, पालेका, गुंजीकर, अशी स्थलवाचक नावेच जास्त प्रमाणात आडकून येतात. याच्या माणोमाण, प्रमुदेसाई, सरदेसाई, नाईक, इत्यादी अधिकारदर्शक, आणि शेणवी, कासत, केणी, श्वासराती व्यवसायदर्शक आडनावै येतात. गेल्या शतकामध्ये मुंबईत स्थाईक झालेले गोमन्तकाय, यथील प्रेषेस अनुसून भाऊ दांजी, दादाचा पांडुरंग,

१. गुजराती मावेस्ये 'निवेदन'चा अनुवाद 'आपवीती' या नावाने प्रसिद्ध केला आहे.

२. दादेजा पंडुरंग : ले. अ. का. पिंयोळकर, या ग्रंथातील रा. कृ. लण्. यांचा आत्मचरित्रविषयक निंंद्य, पा. ३१

३. 'निवेदन'ची प्रस्तावना, मागे पाहा—पान ३

ज्ञानाथ शंकरशेट, अशा पितृनामांचा कुलनामाप्रमाणे अध्येग करीत असत. पण ही प्रथा प्रवृत्त गोपनकात प्रवारात होती असे कठोर आडवळन घेत नाही. इन्व्हनिशनन्या काढवात संस्कार झाले अशीच काढ्यात वन्याव कुलनामांत बदल बद्दून आलेले दिसून घेतात. धार्मिक छळ्यामुळे अनेक गोपनकांची बाऊनांगी बाऊनांगी नंतरचा काढात सगळे रिखस्थावर वाव्यावर ही कुटुंबे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी बाऊनांगी नंतरचा काढात सगळे आलेले अथवा परतेलेले ‘अमके-कर’ म्हणून त्यांस औल्याव्यात येळ लागले. तेच त्यांचे नाव नंतर कुलनाम म्हणून प्रचारात आले. उदाहरण ‘सुखाळाकर’ आणि ‘गुंजीकर’ ही दोन कुलनामे घेता घेतात. सुखाळाकर हे मूळचे ‘शेणी’ आणि गुंजीकर हे मूळचे ‘कंकोरे’ होते. ते अनुक्रमे ‘सुखाळाण’ आणि ‘गुंजी’ ह्या गावाहून प्राप्तले होते.

स्वीकृत कुलनामे

आणखी एक प्रकारच्या कुलनामाचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. ती म्हणजे स्वीकृत करून घेतलेली नवीन कुलनामे. गोपनकांचीत अदी उदाहरणे जरी फार नसली, तरी अगदीच नाहीत असे मान नव्हे. काशिनाथ युनाथ मिन या भुव्या काढातील ‘मनोरंजन’ या नावाजेलेल्या मासिकान्या संपादकांचा या दृश्याते उल्लेख केला पाहिजे. त्यांचे मूळ आडनाव आजगावकर असे होते. हे गोपनकातील बारदेशा बधायातील होते. पण “पुढे बंगाली वाईमयाईची परिच्य शाळ्यावर बंगाली पद्धतीचे ‘मिन’ हे आडनाव घारण करायाची त्यांची लहर लगाली.”^४ – आणि आता हे आडनाव प्रचलित होऊन बरतलेले आहे. दुसरे उदाहरण म्हणजे गोपनकातील ‘नायक’ हे कुलनाम धारण करणाऱ्या मंडळीचे। साठ-भरत वर्षांपूर्वी ही सर्वच मंडळी ‘नाईक’ होती. धर्मानंदाचे एक नातेवाईक युवाव लक्षण नाईक दांववाडकर, यांनी आपले नाव ‘नाईक’ चे ‘नायक’ असे करून, या प्रथेसुखात केली.^५ हे मडगावातील त्या वेळज्या हिंदू समाजाचे एकमेव पुढरी. त्यमुळे मडगावात हर जी चार-पाच दांववाडकर वराणी होती, त्यांनीही ही प्रथा स्वीकारली. आजही गोपनकातात नाईक या कुलनामाची मंडळी जरी बरीच असली, तरी ‘नायकांचा’ मरण मडगावात जास्त प्रमाणाने दिसतो, याचे काणा हे!

कोसंबे

वरील विवेकावरून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, गोपनकांची आज जी अनेक कुलनामे दिसून घेतात ती सर्वच मूळकालीन कुलनामे आवेदत, असे निश्चकणे

५. प्रिय आणि अग्रिय : ले. अ. का. प्रियोल्कर, पा. ५६.
५. माई देसाई स्मारक ग्रंथ, पक्षाची : पा. ६०६.

सांगता घेत नाहीत. ज्या मूळ नावावर इन्व्हिशनन्या काढवात संस्कार झाले अशीच जास्त दिसून घेतात. कोसंबे हे नावही अशाच प्रकारचे आहे.

“कोसंबे हे आमच्या धारणाव्ये मूळ नाव नव्हे... कोसंबे मूळचे लोटलीचे; आडनाव शणै, म्हणजे आमवै आडनाव ‘शणे लोटलीकर’ असे असावयास पाहिजे. पौरुषीजांच्या बेळी झालेल्या बाटाजाटीत शणै लोटलीकराता सौदेकर संस्थानिकाचा आश्रय घारावा लागला. ज्या ठिकाणी ते जालन गाहिले, त्या गांवचे नाव कोसंबे होते. कदाचित हे नाव कोवाची नगरीवरून आले असेल. पण त्याला काळीही पुरावा नाही. कोसंबी गांवच्या नावावरून शणै कोसंबे नाव पडले,” असे स्वरूप धर्मानंद घण्टात.^६

कोसंबे हे गाव सोंदेकरांच्या प्रदेशात होते असे धर्मानंदांनी मूळटेले आहे. नवकी कोठे होते याचा खुलासा ते करू शकलेले नाहीत. त्याचे विरंजीव दामोदर कोसंबी हेई इतिहास-संशोधक होते. त्यांनी आपच्या पूर्वजांच्याची वौरे रे माहिती मिळविल्याचा प्रयत्न केला होता, हे त्यांच्या लिखावरून दिसून घेते. पण तेही कोसंबे गाव नवकी कोठे होते या प्रशास्कर उडेड पाह शकलेले नाहीत. त्याचे विरंजीव दामोदर कोसंबी हेई धर्मानंदांनी सर्वसाधारण प्रेस अनुसरून आपले कुलनाम स्थलवाचक असावे असा समज करून घेतला असावा, असे गोपनकातीली काही चिचारवंताचे घणणे आहे. प्रसिद्ध लेवक आणि ‘मारतमिन’ या मासिकांचे संपादक ना. मा. नायक यांच्या मंत्रे कोसंबी हे नाव अधिकार अथवा लक्षसायादशीक होते, असे आहे. ते घणतात : “अडीच्या हजार वर्षांपूर्वी जे आर्य गोद्यात आहे. आणि सासाई महालात लोटली गावची बसाहट ज्यांनी स्थान केली, त्या जमातीत कोसंबी यांचा पूर्वज होता. त्या बेळी त्यांना अमुक ‘शार्मन’ असे घणण. पुढे ते ‘शेणी लोटलीकर’ जाले. प्रत्येक गावात शामसंसर्थांचा कारभार जाले. लोटलीकर्या ग्रामसंसर्येत कोशांचिकाऱ्यी म्हणून यांच्या एका पूर्वजांची निवड शाळी, आणि त्यांनंतर ‘कोशांभी’ हे उपनाव त्यांस प्राप्त झाले. ‘कोशा’ किंवा ‘कोष’ घणजे लवजिना, आणि त्यावरील अधिकाऱ्यी म्हणजे लवजिनदार, तोच कोशांभी अथवा कोशांची. ”^७ गोमंतकास-संशोधक पिसुलेकर यांनाही ‘कोसंबी’ हे नाव स्थलवाचक आहे असे वाटत नव्हते. गोमंतकात फादर हेरास यांना सांडलेला बुद्धान्या प्रस्तुत लेवकाने या नावावद्दृश्यातील बोलताना, कोसंबी हे नाव बौद्ध सूर्णीतिल बाटत असत्यामुळे,

६. खुलासा : प्रकाश साप्ताहिक : प्रकाण १ ले, ता. १-८-३७.

७. ना. मा. नायक यांनी पत्रदारे प्रस्तुत लेवकाकडे व्यक्त केलेले मत.

एवाहे खेडे गोमन्तकात एका काळी होते, अथवा अडूही आहे, असे ठरेले तरी, अशा एवाचा शुल्क खेडेचे नाव कुलास म्हणून कोणी स्वीकारिल असे वाढत नाही, असे लाचि मत होते.

पण हस्तीच एका गोमन्तकाच्या मराठी नकाशावर « कोतंत्री » या नावाचा गव अध्या सेहे दखलक्षेले प्रस्तुत लेवकाच्या निर्दर्शनास अले आहे, ते 'केपे' महालाच्या उत्तरे च्या टेकास असून, 'असोळदे' गावाच्या शेजारी दाखवण्यात आलेले आहे. हा माग पूर्वी सौंहेकाच्या ताज्ज्ञात होता. हा नकाशा करोवर आहे असे घरन कालल्यास, 'कोतंत्री' या अपभ्रंश 'कोसंधी' ते हेणे कठिण नाही !

'घर्मी' या नावाचा इतिहास

धर्मानंदाच्या जन्मापूर्वी नांच्या बरावर एक दखला पडला होता. या प्रसंगी नांच्या मातुर्भाना रववडेलोरांचा मार सहन करावा लागला होता. यासुले या आजारी फुल्या अग्नी अद्या स्थिरीतच धर्मानंदाचा जन्म शाळा. या बटनेवी माहिती धर्मानंदाच्या शब्दानंदातच या ठिकाणी हेणे योग्य होइल. ते म्हणतात :

“ अमर्वी आते आमच्याच बर्गी चिन्हाव करून रहात असे. तिच्या विघ्वा मुलीपाची वरेच दागदागिने होते. त्याच वेळी एक कीर्तन वीरे करणारे रामदाव नंवाचे जोवा आमच्या बर्गी रहत असत. त्याच्या भजनाला बरीच मंडळी जमत असत. त्या लोकांकडून किंवा दुसऱ्या कोणाकडूनहि आमच्या दागिनंदाच्या वर्गाकडून कुड्हयाळीस ठेवले; आणि आमच्या रोजाच्या पाच-सप्त हारोडेलोराना आणून कुड्हयाळीस ठेवले; आणि आमच्या रोजाच्या एका मणाच्या सहाय्याने आमच्या जातया काहीन घेऊन त्या दरोडेलोराना ठिल्या. एके दिवशी छुद दरोडेलोराच साच्या वेगामध्ये येणून आमचे घर पाहून गेले; परंतु अमर्वे बर्गील आणि तुलते वरी असताना दरोडा बालांनी खोक्याचे आहे, हे ते पक्के जाणून होते. म्हणून आजारीपाच्ये किंवा असेच दुसरे कोंहां निमित्त सांगून मगत घाड्याच्या बरारेजारी एका नाळाचान्या रिकाच्या कोठित ते पहून राहिले.

“ देन किंवा तीन आठवड्यांनी आमचे बर्गील आणि त्रुक्ते कामानिमिच बाहेगांवी गेले असती, संधि साधून दोरोडेवर मध्याचीन्या सुमारास तुल्याच्या बराच्या बाहेरच्या दाराची बीळ काहीन आंत शिरले. त्या रात्री आमच्याकडे कोंही पाहुणे, आतेचे चिरंजीव लाहू लाड इयादि पुरुष मंडळी होती. परंतु दरोडेलोराना

^८ गोमन्तक बुक हेपो, नवा-गोवा, यांती प्रकाचित केलेला.
^९. गोमन्तकात मात्रिक-जाहुटेपणा करणाचाल 'बाडी' म्हणतात. त्याच्या अंगात वारे संचराले म्हणजे तो भूत-पिण्याचांसंकंबी विचारलेला प्रशंसनी उतरे देतो.

एक तेव्हॆ आमच्या मावाचे भय होते. आंत शिरल्याच्योवर प्रशस्त: खार्मी लाचा शोव चालविला. त्या वेळी आमचे भाऊ अडूरा वर्पिचे होते. लांची नीज गाढ. बरांत लोर शिरल्यावर ते जागे झाले. माणचा दरवाजा गंतलां आला नाही. एका कोपाचांत द्वृग्न बसले. चोरांनी त्याना शोधून काढले व इल्का मार दिला की, त्यांना उमे राहण्याचे समर्थ राहिले नाही. लांता व इतर सर्व पुरुष आणि बायका मंडळीना चोरांनी रामदास रहत होते त्या बासर्वात एका मोळ्या लोर्डित गोळा केलेले, व त्यांच्यावर एक पाहरा दुसरा दोरोडेलोर बाहेर पाहरा देत होता; आणि बाकीच्यांनी नासधुस वाळवली.

“ देन-तीन तासांत लांतीं पेढ्या वैरे कोहून याकल्या; तेलाच्या आणि तांदंडाच्या वरप्पा ओरेन याकल्या; बायकांच्या गळव्यांतील मंगळस्त्रै देवील तोहून वेली. आमच्या तुलतीच्या दागिनंदाचा कंडंडा एका कोपाचांत पहाला होता. त्यांच्यावर आमच्या आतेपावाने सूप टाकले. ते मात्र चोरांनी उच्चदून पाहिले नाही. एवेंट सापेंटे कहून शाल्यावर लांतीं आमच्या आर्हाला उच्चदून तेल्याचा प्रयत्न केला. पण तिने विडिकाच्या लांकडी जबाळा असी बह मिठी मारली की, ती दोबां चोरांना सुटेना, तेहांनी बंदुकीच्या दस्त्यानें तिला बेदम मारले. चार महिन्यांनी गोरेद, आमच्या भाववयानें तिच्या पोटाला बह मिठी मारली, व आर्हाने सर्व मार पठिवर घेतला... ” ^{१०}

धर्मानंदातच बंधू या मारावून लवकर वेरे झाले. पंतु लांची आई फार आजारी पडली. लांच्या या आजारातच धर्मानंदाचा जन्म झाला. ते फार दिवस ज्ञातील असे कोणास वाढले नव्हते. काण एक तर आर्हाच्या आजारातच लांचा जन्म झाला होता, आणि दुसरे घणजे त्याचे इतर काही माळ जमानंतर महिन्याच्या आलच मरण पावले होते. तुलते धर्मानंदाच्या बाडीत तसे काही बहून आले नाही. बाळंतकानंतर धर्मानंदाच्या आई चार पाच महिने आजारीच होती. लांच्यांत नाव व्योरे ठेवण्याच्या खटपटीत कोणी पडलेल नाहीत. लांच्यप्रमाणे आई आजारी असत्यामुळे लांता बोहेरचे दुष घावे लागे. हे बाहेचे दुष हवाजे— देण्याचे, घर्मिचे आहे असा अर्थ कलन, लांचा ‘धर्माचा’ (दानाचा) आहे असे म्हणत. अथवा शेवटी ‘धर्म’ हेच नाव जायम झाले. आपल्या नावाची पुढील काळात झालेल्या स्थिरंतरांची माहिती धर्मानंद उढीलप्रमाणे देतात :

“ मला बाटते, की मडगांवच्या शाळेत पहिल्या इयेतेत असताना शाळामास्तरातै माझे नाव ‘धर्माजी दामोदर’ असे लिहिले असावे; व ते एकोणिसंशेरी साळापैत॒ पराडी कागदोर्की होते. पंतु, पोर्टुगीज दस्तऐच्यांत माझे नाव धर्म (DORMA)

^{१०} खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्रकाश दुसरे, ८-८-१९३७.

असेच असे. पुणे सोडव्यावर मी ‘धर्मनन्द’ हें नंब घेतले. परंतु पुन्हा काशीला असतांना ‘धर्म दासेदर कोसऱ्ये’, याच नांवाने मी ओळखला जात असे. एकोणीमध्ये देन साळीं मी बैद्र आमणेर आलों, तेह्या सुंगलाचार्यांनी मला ‘धर्मनन्द’ हेच नंब दिले.

“ मद्रास इलाख्यात जसे प्रथम गांवाचे नंब लावण्यात येते, तसेच ते सीलोनांतहि येत असते.... त्या दृष्टीने पाहिले असतां माझे नांव ‘साकावाढ धर्मनन्द’ व्याव्यास, पाहिजे होते. पण कोसऱ्यी हे नांव मला अधिक अनुकूल वाटले. काण ते इतिहासप्रसिद्ध कैशामध्ये नगरीचे पालि खापान्तर होय. पूर्व एकोणीमध्ये सहा साळीं कलकत्ता वेशील नेशनल कॉलेजात नोकी धर्मव्यावर ‘धर्मनन्द’ हे पालील्यान्तर सोहऱ्या मूळ संस्कृत ‘धर्मनन्द’ याच नांवाचा मी कोसऱ्यी हे आडव्याव तसेच ठेवले. ” ११

याशिवाय त्यांची अणवी दोन वर्षपुढी नावे प्रचलित होती. बाबतील लहानथेर मंडळी त्यांस ‘बापू’ म्हणत असत, तर शेजारी, मिळंडळी, त्यांस ‘भोनी’ या नावात हाक मरीत.

धर्मनन्दाचे पूर्वज

विहोन्नर नांवातील पंचगोडीतमत दहा ब्राह्मणांची सहासह कुळे प्रथमत: गोमन्तकात वसाहतीस आल्याचा उलेल्व सहादिल्लिड्वात मिळतो. आर्य लोकांचे दक्षिणेतील हे आगमत खिस्तपूर्व सातव्या शतकानंतर द्याले असे दौँ. भांडारकर यांचे मत आहे. १३ शा. नि त्यानंतर आलेल्या ब्राह्मण-कृतियांच्या कुळांतीं, या प्रदेशातील निरनिगले गाव वसाहतीस योग्य करून, त्या ठिकाणी आपआल्या कुळदैवतांच्या स्थापना केल्या. या वेळेप्रस्तव त्या प्रयेक गावातील लागवड, द्यवस्था, संक्षण, लर्व, इयादी. गोष्ठी सामाधिक पद्धतीने होण्यास मुख्यात शाई. यातून ‘आज कोमुनिदादी’ हणून ओळखण्यात येणाऱ्या ग्रामसंस्था असिल्यात आल्या.

या काळात कैडिप्प अणी वसंगांनी ब्राह्मणांची लोके असली, त्यांनी तेथील लोके गाव पसंत करून तेथे आगली वसाहत केली. तसेच, बरोबर आणलेल्या श्रीरामनाथ या आपल्या कुळदैवतांचीही तेथेच स्थापना केली. या कुळदैविक धर्मनन्दाचे घराणे असून, ते कैडिप्प गोनाचे आवेद.

गोमन्तक पौर्णीजांच्या ताळ्यात आल्यानंतर १५४१ पासून तेथील हिंदुच्या धार्मिक

छायास मुख्यात शाली. १५६० साली गोमन्तकात इक्किंचित्तम (धार्मिक न्यायसभा) स्थापन आल्यानंतर तर धार्मिक अस्याचार कल्पसाम पोचवेते. तेथील विद्याप नि मिशनरी यांनी पोर्निज अधिकारांच्या साहाय्याने धर्मनन्दाचे बद्धजवाहरीच केली असे नव्हे, तर हड्डंची देवचंटे मोडणे-बाढणे, आणि इतर सर्व प्रकारे हिंदूचा छळ कराणावे सच चाहू केले. अशा या परिस्थितीत तेथील हिंदू एकव भारी मोकळा गाहिला.—आणि तो म्हणजे गोमन्तक सोहऱ्याना आपली देवघैवते वंजल देवजागाच्या मुस्लिमानी आणि हिंदू मुलांच्या आश्वास जावे लागले. १५६६ मध्ये रायगडाचा वेंटुरीज फिळेपर दियेणु रुद्धीगाया याने लोटली गावातील श्रीरामानाथाचे देऊळ जाळून याकून, तेथील हिंदुच्या छळास मुख्यात केली. त्यामुळे नशील हिंदूस तो गाव सोडव्यावाय गांतंतर शाहिले नाही. ही सर्व मंडळी आपल्या देवासह देवजाग्या सौंदर्यक अंदून रुद्धीगाया प्रदेशात येउन रथ्याविक शाळी. हा प्रदेश नंतर व्याकाळात पथन अंदून आणि नंतर फोडे महाल गृहणून भोदव्याप्त येऊ लागला. या भागातील गांदिवडे गावी त्यांती श्रीरामनाथाच्या मूर्तीची स्थापना केली. याच भागात धर्मनन्दाचे पूर्वज स्थाविक शाळे, ज्या गावी अस्या वेळज्यात ते स्थायिक शाळे तेच नव्ह नंतर लांच्या ब्राह्मणाचे कुळनाम करून शाळे, याचा वर उलेल्ल आहेलाच आहे.

आदिलशाहाच्या दरबारातील कोसंबी

आता या कोसंबी गावात स्थाविक शाळेल्या धर्मनन्दाच्या मूळ पुलांची ओळख धर्मनन्दाच्याच शाळांत कहून घेऊ या. ते सांगातात : “ या वेळेविंशत लोटलीकर किंवा कोसंबे यांच्या धर्माण्यांत विष्णु नंवाचा एक पुल जमला. त्याची आई-चांवे लहानफारंतच निवरली. त्रुत्याकडून सांगल तीट होईना तेव्हां तेथून निघून तो बांदिवडे या गांधी आला व नांगोळी नाईक यांच्या आश्रयाला गाहिला. नांगोळी नाहीकाळा त्याने खवहरांत अस्तंत चांगलो मदत केली. शेवटी नांगोळी नाहीकाळे आल्या एकुलत्या एक मुलीचा त्याचार्यी विवाह लालून दिला व त्याला बरजांवई केली.

“ विष्णुचे लग्न शाळ्यावर नांगोळी नाहीकाळा एकामागून एक असे चार मुलो शाळे. यायेने सासुसास-याचे जांव्यावरील ऐस कमी होत गेले, व विष्णुला सामुरवासाचा कंटाळा आला. त्याने विजापुला येऊन आदिलशाहाहाचा दरबारात नोकरी घरली. ज्याचा दुश्यार असल्यामुळे आदिलशाहाची त्याने लौकरच मर्जी संपादन केली.

“ एके दिवशी आदिलशाहा आपल्या बजिराबोर बुद्धिवले खेळत असतांना भलताच डाव टाळीत आहे असे वादून विष्णु लाकळाला. बादशाहा गृहणाला काव शाळे? हा कांही बोला नाही. बादशाहा डाव तसाच टाळून उठला. त्याने विष्णुला बाजूला नेतृत विचारले, तेव्हां त्याने या डावांत बादशाहाची कंटी फजिती

११. चुलासा : प्रकाश साप्तशिक, प्रकाश दुसरे, ८८-१९३७.

१२. Early History of Deccan : Dr. R. G. Bhandarkar, Bombay Gazetteer, Vol I, Part 2, p. 141.

काली असली, हे समजावृत्त सांगितले. बादशहाच्या मर्जीत आणली भर पडली. रोपटी बादशहाने अंदून महालीनी देसकी देऊन याला गोळास पाठवले... याने त्यांना (आपल्या मेहुष्यांना) आपल्या भावासारखे लेखून या मिळविलेल्या नवीन इनमाचे चार हिस्से त्यास दिले, व एक आण टेला... (त्या काळापासून) नागोजी नाईकांच्या बरांत चार हिस्से आणि आभास्या बरांत एक, असे अंदूनच्या देसकीचे पांच हिस्से होते. १११३

बराणवाकरील आपत्ती

विष्णु, कोंसंबे आदिल्याहाने बहाल केलेली देसकी ल्हीकाळून परत आल्यानंतर बांदिवडे गावाच्या जवळव असेलेल्या ‘आगापूर’ या गावी स्थायिक झाला. येथील वराचे भग्नावशेष घरांनिंदांच्या काळात होते. नंतरच्या काळात या बराणाच्यावर वरीच संकटे आली. बराण्यातील बहुतेक पुल निरक्षर आणि व्यसनी निपजेले. रामचंद्र झाणे कोंसंबी हे घरांनिंदाचे आजोबा; ते व्यसनी नवहते. पण निरक्षर, अंदंत सांधे, आणि भोवळ्या खंभावाचे होते. यामुळे त्यांच्या चुलुतभावांना यांना धाकावयडा दाळविणु आणि नंतर कर्जे काढाऱ्यासाठी उघोगा करीत असत. अशा सहायाचा ते तरी ती किंती काढ टिक्कार ! थोड्याच काळात सर्व इस्टर्ट तर बुडालीच, पण त्याच्यावर बंदूक रोखून, कागदपत्रांवर खाला घेणे शक्य होत होते. अशा सहायाचा नंतर कर्जे काढ टिक्कार ! थोड्याच निश्चितीत किंती ही श्रीमंती असली शिवाय बराणाच्या किंमती वस्तु आणि दागदगिनेही नाहीसे झाले. याचा परिणाम म्हणजे रामचंद्र कोंसंबंद्याना आपल्या पाच मुलांना वेऊन गाव सोडणे मग झाले.

सीताजाई, हे घरांनिंदांच्या आजोरचे नाव. या मडगाव येथील नाईक रांतवाळकर बराण्यातल्या होत्या. त्या फार मेहनती होत्या. दोन्ही बांदूक्हून मोठ्या बराण्यातल्या मोठेणाचा मुळीच अभिमान नव्हतो. मेहनतीला तर त्या कांवीच लाजवळ्या नाहीत. मंदूर बायकाविरोद्ध या स्वतःही काम करीत. खांनी मेरेपक्त अंगमेहनत केली. सीताजाईचे सणु, राया, पुंडिलीक आणि रामकृष्ण, असे चार भाऊ होते. या काळात, या मूळच्या श्रीमंती बरीच खालवली होती. यामुळे या भावांकैकी राया याला वेणे येशील गामा या नावाच्या विसर्ती जमीनदारकडे मुकादमाची नोकी घरावी लागली. त्यामुळे या नाईकांचे संबंध कुंडबच ‘वरेण’ या सासदी महालातील गावात गऱ्हण्यास गेले.

वर उलेलेखित गामा या जमीनदाराने काही काळानंतर मुसाब महालातील साखवाळ हाही गाव पोरुंगीच सरकारकहून मवत्याने चालवण्यास घेतला. एका काळी त्यावरी नदीच्या तोडावर असलेला हा गाव चांगला भरभराठीच्या स्थितीत होता. पण नंतर इंगिनशिवायनच्या घार्मिक छळामुळे, आणि त्याच काळात तेथे आलेल्या प्लेशाच्या सारीमुळे, तो

गाव ओस पडला होता. राया नाईक याचे घराणे वेणे वेऊन घेणे वेऊन गाहिले त्या काळात, साखवाळ घेणे परत थार्डिंथोही वस्ती होऊ लागली होती. पण याचा सरकारला मोठासा सारा निकळ नसे. इण्ठून सरकाराने तो गाव ठिलाव करून मवत्याने दिला. आणि अशा नित नेस्तावाळ हा गाव गामाच्या तोड्यात आला. आणि त्याने तो नंतरच्या काळात राया ताईकाचा धाकटा भाऊला भाऊलीक यास मवत्याने दिला.

घरांनिंदाचे आजोबा रामचंद्र कोंसंबी यांस आपले पाच मुलो वेऊन घर सोडाऱ्याचा प्रसंग कसा आला हे मागे सांगिलेले आहे, ते साखवाळ घेणे आपल्या मेहुष्याच्या घरांनिंदाचे आजोबा रामचंद्र कोंसंबी यांस आपले येऊन गाहिले. पुंडिलीक हे उरी पुंडिलीक नाईक यांच्या आशयाने, गामाच्या एका बागेत येऊन गाहिले. शेजाराच्या गावी, दामेली साखवाळची व्यवस्था पाहात होते तरी त्यांनी साखवाळच्या शेजाराच्या गावी, दामेली घेणे, अपेळ घर केले होते. त्यांती रामचंद्र कोंसंबी यांच्या मुळांगैकी एका मुलाला, म्हगजे घरांनिंदांच्या वडिलांना दामोहरी आपल्याकडे ठेवून घेतले होते. तेथे लांना मामाकहून शेतीची आणि अंगमेहनतीची कामे शिकता आली. आणि बयात आल्यावर साखवाळ घेणे वेऊन वडिलांस मदत करणे, आणि त्यांच्या निवाननंतर स्वतंत्रपणे शेती व्यवसाय करणे, आणि तो बाढविणे, त्यास शक्य आले.

वडिलांचा व्याप घरांनिंदाची संसाराची तुग कसा प्रकारे सांभाळझी याचे वर्णन स्वतः घरांनिंदांनी केले आहे. ते म्हणतात :

“ आमच्या वडिलांचा व्याप बाढव नेला. गांवांत नाशळांच्या चोन्या होत. यासाठी गांवच्या वडिलांची राखणाराती कोणाला तरी द्यावी लागे. त्यात थोडे पैसे व टर हजाराला तेहीस नाश निळत असत. आमच्या वडिलांकडे गर्खाणदारीने वेरीच वाहे आले. मूळच्या घरांत राहुन हें काम चालवणे कठीण होऊ लागले; तेव्हांचा त्या बराण्या उरेस सरासरी देण मैलांच्या अंतरावर त्यांच्या मामांकहून निळालेल्या जमिनींत लांती एक नवीन कोठी बोवळी. त्यात ते आणि आपने घाकटे चुलते रहात.

“ पूढे थांकवाळ त्रुत्यांनी नाशळाचा शंदा सुल केला. लांना श्वा जागेत रहणी अंधुकूल होते. कारण, येशून कुडवाळाचा चावार व आपलीनी लाई जवळ पडते; व रस्ताहि जरा बरा होता. होतां होतां याच कोठीच्या आजडावाळून आपने घाकटे चुलते येण्यन स्थायिक शाळे.

“ वडिल तुक्ते घंकदेचा कोंसंबे, मूळच्याच बरांत राहू लागेले. त्या बराजवळच्यांची वाणी आणली दोन जापिनी ते बडील बंधु असल्याकरणानंते लांच्याच नवीन आपल्या वडिलांनी घरेतिल्या होत्या. आमचे घाकटे चुलते व बडील नवीन जागेत स्थायिक शाळाननंतर बडील बंधुवळ दिले हिस्ता मार्गू लागेले. परंतु मामांच्या

सांगण्यावरून हिस्सा न घेता वडील बंधूच्या नवाचर असेलेल्या सर्वच जर्मिनी त्यांच देऊन टाकस्या; आणि दोघा बंधूनी आपल्या प्रयत्नांती बरीच इस्टेर कमावली.

“ कांही काळांने आमचे थाकटे उलोहि विभक्त झाले. त्यांचे कुदंब महाले म्हणजे त्यांची पती व पक्कुली एक मुळगी. आमच्या बडिलांना एकंदरीत सहा मुळे.^{१५} पहिले गमचंद कोसेवे व त्यांतर पांच मुळी. दरम्यान कांही मुळो जन्मले. परंतु खांतील एकही जाल नाही. आमच्या घराच्या वाटण्या शाळ्या. दक्षिणेची बाजू उल्लचाकडे व उत्तरेची बाजू. आमच्या विस्ताराही जरासा मेडा असे. आमचा प्रांच मोठा असल्यासुळे आमच्या घराचा विस्ताराही जरासा मेडा असे. आदृतच बुलव्याच्या घरांत जाण्याला दरवाजा होता. १६ ”

धर्मांदंदंच्या बडिलांचे नाव दामोहर असे होते. धर्मांदं हा त्यांचा देवढाऱ्या मुळगा. त्याचा जन्म कशा परिस्थिती झाला होता याचा उलेलु मार्गे आलाच आहे. गोमन्तकाची परिस्थिती होती, हे लक्षात घेणे अगण्याचे आहे.

तसेच शिक्षासंवंधीही माहिती दिलेली आहे.^{१७} १६ पण सर्वसाधारणणे त्यांच्या मतावर झालेल्या संस्कारांची कलमा येणासाठी त्या काळीची गोमन्तकाची परिस्थिती कशा प्रकारची होती, हे लक्षात घेणे अगण्याचे आहे. पोर्टुगीज सचाचांनी गोमन्तकाचे जे विस्तीकरण केले ते केवळ धार्मिक दृष्टीने नव्हे. ते सांकुक्तिक, राष्ट्रीय नि सुखात: राजकीय दृष्टीने होते. गोमन्तकालील मारतीय संस्कृती नष्ट करून त्यास पाञ्चाल्य संस्कृती दिल्याने तेशील जवता प्रति-नोर्तुगीज बनून ती नोर्तुगीज सामाज्यात कायमची राहील, असे त्यांस चायत होते. पण त्यांनी तेषील भातीय संस्कृती नष्ट करूणाच्या केलेल्या प्रथलांस तोडीस तोड अशी उगायोजना तेशील हिंदूनी करून, संस्कृती जिंवत ठेवणाचा प्रयत्न केला. जे त्यांना उवळ रिश्या नि सार्वजनिक रिश्या करणे शक्य नव्हते, ते त्यांनी बरोबर चार मिंतांच्या आत कसे केले, याचे वर्णन गेल्या विहीरील एक गोमन्तकाय लेवळक, भांड देसाई, पुढीलप्रमाणे करात.

“ जेवण शाळ्यावर गांवी घरांतील सर्व मंडळी एकत्र वसून वाचन करीत. हरिवृशपैकी कोणी विडण्या बांधत, कोणी हिरेच लिहीत, कोणी अर्थ सागत. चायका आडोशाची जागा घरून पत्रावळी लावीत, वाती वळीत, भाजी निवडण्याचे काम

करीत. एका बाजूसू धूपाचै पावाई पात्र, आणि शेवटी वांटण्याकरितां क्वचित् एवाहै वेळी लिहात. असा जुना थाट होता. श्रवणवाचनाची गोही असणाऱ्या बंडुतेक घरांतून हा प्रकार चालू होता. यामुळे लहानपणाप्रमाणे कशा, भाया, मर्म-स्थळी, त्यांचे ज्ञान होत असे. ”^{१९}

अशा या वाचावणात धर्मांदंचे कुरुतीचे असुख गेले. या वेळेप्रमाणे संतवाच्य त्यांच्या वाचनात वेळन त्यांची त्याना गोही लावली. अशा या ‘चेरेले’ विद्यापिठातच धर्मांदंचे सुकृताचे शिक्षण आले. या वेळी मनावर झालेले संस्कार त्यांस त्यांच्या पुढील असुखात मार्गदर्शक ठाळे. तुकारामाच्या अमंतांची आवड आणि बुद्ध-भावाचांनी प्रथम ओळच, त्यांना प्रथम याच विद्यापिठाद्वारा झाली. वाचनाची गोहीही त्याना याच विद्यापीडाने लावली. हा वाचनाचा त्याना नंतरच्या काळात संकृत शिक्षणाच्या दृश्याने फार उपयोग झाला. मोरांपत, वासन, इयाहिंदांच्या काळातून संस्कृत शब्दांचा भरणा भग्नू आहे. या संस्कृत शब्दांची ओळच त्यांना लहानपणीच झाली होती. त्यामुळे पुढील काळातील त्यांचे संस्कृत शिक्षण सुलम झाले. “ १८९० सालापासून १९१९ असेर मी बर काही शिक्षणी असेन तर ते केवळ वाचनाने, ”^{२०} असे धर्मांदंती नमूद करून ठेवलेले आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण

धर्मांदंती आपल्या शिक्षणाची त्रोटक माहिती आपल्या ‘निवेदनात’ ठिकितकाणी दिलेली असली, तरी ती प्रवासाच्या वृत्तान्तात मिसळली असल्यामुळे बाचकांच्या सहजपणे लक्षात येत नाही. नंतरच्या काळात गुरुरात विद्यापिठात असलताना पुष्कळ ज्ञा ‘आणण अभ्यास कसा केळा, ’ असा त्यांस प्रश्न विचारित असत. त्यांस ही माहिती ‘निवेदनात’ दिली आहे असे उत्तर दिल्यास, तेवळाते त्यांचे समाधान होत नसे. पद्धतशारी आणि क्रमशः कोणत्या तरी शिक्षण-संस्कृत अथवा एकाचा शिक्षकाकडून धर्मांदंती शिक्षण घेतेहोते असे कोणेच आठडून येत नव्हते. तेवळा एवढे त्यांनी मिळविले तरी कसे हे जाणून घेण्याची कोणासही इच्छा होणे शक्य आहे. याकरिता ‘धर्मांदंती’ आपल्या शिक्षणासंबंधी गोही माहिती नंतरच्या काळात आपल्या ‘बुलाला’ मध्यन दिली आहे. त्यात आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुखवात कशी झाली ते ते पुढीलप्रमाणे सांगतात.

झेपेतिल अन्यास

“ जेव्हा मी चार किंवा पांच वर्षांचा होतो तेव्हां त्या काळाच्या वाहिकांप्रमाणे पाठीवर खूल घालून ‘श्रीगणेशाय’ इत्यादि लिहावयास शिक्षणे. रात्री आपल्या

१५. हा वेळपैकी कोणी विडण्या बांधत, कोणी हिरेच लिहीत, कोणी अर्थ सागत.

१६. खुलासा : प्रकाश साताहिक, प्रकरण दुसरे, ८ आगस्ट १९३७.

१७. माई देसाई सारक शंथ, ’पक्षाची : पा. ५५३

१८. खुलासा : प्रकाश साताहिक, प्रकरण तिसरे, १५ ऑगस्ट १९३७.

बर्दी जेवायला कार उचीर होई; व मी लैकर निजत असे. जगरस्सीने उठवून मला पटवार बसवित, आणि मी प्रावत्तीवर 'श्रीगणेशाय' लिहिणाऱ्य मुख्यात करी, असे संगत! परंतु मी काय लिहित असे, आणि काय लेवित असे, याची मला मुळीच आठवण नसे. हे सगऱ्ये झोरेत व घडून येई. ”

कान पिराळ्याला

“ आमचे आतेमाझ व मेहुणे लाहू दादा लाड यांनी मला प्रथमत: मोर्दी लिहाव्यास रिकविले. त्यांचे अझर चांगले असे. तेच वज्ञा मला लागले. त्या वेळची मला एक गोष्ट आठवते. लेखणी दोरीत ठेवत जाऊ नकोस असे. मला त्यांनी दोन-चारदो सांगितले. असावे, पण माझया संविधीप्रमाणी मी ती लेखणी दैरीतच सोडून देत असे. एके ठिकविची मला आठवण देण्यासाठी त्यांनी माझा कान पिगळला. तेव्हांगासुन दौरीत लेखणी सांहून नवे, याची मला पक्की जाणीव शाळी. दुसऱ्या कोणिहि दौरीत लेखणी ठेवत दिली, तर तो प्रसंग माझ्या ढोळ्यां-समोर उभा राही, व ती ताचडतोब काढून मी खाली ठेवित असे.

“ गोवंत जर माझे कांही रिक्षण शाळें असेल तर ते आरोब्यावरच्या राघोवा गोपाळ प्रमुळ यांच्या शाळेत होय. या शाळेत मी आवधा तीन महिने होतो; तरी गणित वैराशिकार्फत शिकल्यां. तिसऱ्या इत्यंतेतील किंविता मी कळी पाठ केल्या नाहीत. दुसऱ्या तीन-चार मुलांनी घटलेल्या ऐकल्या की या मला पाठ येत असत. गणिताशिक्षाय दुसरा कोणताहि विषय मला विशेष अविजूत होता असे नाही. ”

“ त्यांतर चाराक्या वर्षी मला शाहापुरास विहिणीच्या बर्दी पाठविवार्थत आले. शाहापुरच्या शाळेत मी कांही विशेष शिकलो असे नाही. दुसऱ्या इथेंत मला असविष्यत आले होते. शोजारीच पांचव्या इपतेचे कलास होता. त्या मुलांना जी उदाहरणे शाळण्यात येत असत ती मी पाठीवर लिहून बढुधा त्या मुलांच्या-पूर्वी विनचूर सोडवून त्या मास्तराला नेळून दाखवीत असे. मला दुम्हच्या इथेंत बसविष्यत आले ही चूक केली, असे ते फृणत. तथापि परंशा होईपैत मला वाट पाहावी लागली. दुसऱ्या इत्येचेच्या फरीझेत सर्वे मुलात मी पंडिला आले, यात मुळीच आरवर्य तवहेते त्यांतर नवीन वर्षी सुरु ज्ञान्यावर मला पांचव्या इथेंत व्यापांत आले. तेथेहि माझा वडुषा पहिला नंबर असे. या वर्गात मी फार तर एक दोन महिने होते. तापाने आजारी पडल्यामुळे मला पुन्हा बर्दी आणण्यात आले, आणि तेथेच माझा अस्यासकम संपला. ” १९

बर सोडल्यांतरचे शिक्षण

पुण्याला आल्यानंतर १९०० सालच्या जानेवारी महिन्यात त्यांनी संकृत शिक्षणाला आरंभ केला. पण पुण्यात असेपैत रघुवंशाचा अर्थ समजप्रवृत्तकाच त्यांचा संस्कृताचा अभ्यास शाळा. कागदीस पोचल्यानंतर मात्र त्याव बाळाच्या आंकडोवर महिन्याप्रमाणे त्यांनी फार चिकाटीने अस्यास केला. असंत जरुरीच्या कामाचित्तवय एक शुणेदेशील त्यांनी कुकट शाळाला नाही. असंत जेवायाला जात असलानासुदा बरोबर एल्यादे अभ्यासाचे पुस्तक घेऊन ते कसे जात, आणि जेवायाला उचीर असला तर तेवढा बेळ वाचनात ते कसे बालवीत, याची माहिती ‘निवेदनात’ त्यांनी दिलेलीच आहे. ते काशी-मधील आपल्या अस्यासकमाची माहिती पुढीलप्रमाणे देतात.

“ कागदीमध्ये मी अवघा एक वर्ष आणि चार महिने होते. पैरों पहिला महिना जम बसविष्यत गेला, व मध्यंतरी पंक्ता-नीस दिवस आजारात गेले. बाकी एक वर्ष व दोन महिने मी अस्यास केला. सर्वांसाधारण माझा अस्यासकम येणेप्रमाणे होता :

“ सकाळी साताच्या सुप्रापास मी नागेश्वरपंतोच्या बर्दी जाऊन त्यांजप्रमाणे पुण्याला तास कीमुरीचा पाठ वेत असें. नंतर सरसरी १० वाजेपैत इतर चिदार्थ्याचे पाठ एकत वेसें, व येताना बांटेत रामाच्या मंदिरांतील एका छोळ्या पुस्तकाल्यांत अर्धे पालग तास मराठी वर्तमानात्रै बाचीत असे. दुपारी गंगावराशाळ्याचे सावत्र-बंधु लक्षणगाळी हे आमचेकरंगक साहित्य व दरशाने यांच्यावरील प्राथमिक गंध बाचीत असत. मध्यंतरी सविजिप्रमाणे एक तास लक्षणगाळी सोलापुकर यांच्या पाशाफी ही कैमुदी शिकत होतो.

समाधानाचा मार्ग

“ एक दोन महिनेपैत सिद्धान्त-कैमुरीचा अर्थ मला मुळीच समजला नाही. शेकडा विचारस्था तर गुरुजी महणत, ‘धडा पाठ करा, म्हणजे तुम्हांला सर्व कांहीं समजेल.’ पंतु सर्व समजसाधित्वाय पाठ करणे म्हणजे वेळेचा तुम्हात अपव्यय आहे, असे मला वाटे. शेवटी माझा शंकांचा विचार मीच करून लागले; व त्यांच्या समाधानाचा मार्ग शोधून काढला, तेव्हां मला कैमुरीतील सर्वे आपेक्षा पाठ वेळे लागली.

“ कोळंबो उथील विद्योदय विचालयात माझ्या पालि भाषिच्या अस्यासाळा सुख्यात शाळी. श्रीसुंदराळाचार्य माझे गुरु होते व्ये, तथापि वार्षिक्यामुळे त्यांना फार वेळ शिकवितो येत नसे. संस्कृत भाषा त्यांचा चांगलीच अव्यात होती, तरी त्या भाषेत अस्याचित वोळता येत नव्हते. यामुळे त्यांना जास्ती त्राप देणे योग्य वाटले नाही, आणि शिक्ष्य तेव्हें गंध मी स्वतःच वाचून काढले.

“ विद्योदय विद्यालयांत असलानाच मुंबईहून ‘सेलफटीचर’ नांवाचे मराठी पुस्तक मागवून मीं इंग्रजी भाषा शिकायस आरंभ केला. कांही दिवत श्रीवर्धन-राम नांवाच्या विहारात रहत होते. तेथे कृशिअस पेरेरा हा तस्य मुलगा मला इंग्रजी शिकवीत होता. त्याबळ्हुन मीं आठ-दहा घडे डिक्कलो असेन. १९०३-५०-६० शब्दांपैकी हे नवहोते. येथे शिकिंचिगारा तर कोणीन नवहोता. श्री. निंगारा-वेल्हून वायवल आणून देऊन वाचवायस सांगितले. त्याचा अर्थ नीटसा समजत नवहोता. तरी. कसाक्सा अभ्यासक्रम चालू. ठेवल. सिगारवेळू. आणि प्री. लक्ष्मी-नरसू. वे जोळत ते ऐकून इंग्रजीचा परिचय वाढला.

“ हे इंग्रजी भाषेचे टट्युंजे शान मला ब्रह्मदेशांत फार उघेयी घडले. नेण्या वार्तीमध्ये संभाषण करणारे मिळु अगदीच योडे आडले. तेहो इंग्रजी समजते नसते तर ट्यवहाराला फारच अडचण पडली असती. जर्मन आमणेर बानचिलेक याच्यावरोधर रहते असल्यामुळे इंग्रजीचे शान बोरेच वाढले. तो मला शिकित होता असे नाही. परंतु सारा दिवस इंग्रजीतच वोलत होतो; व तो डे कांही इंग्रजीत वाचित असे, द्याजिविधी माझावरोवर चर्चा की. ब्रह्मदेशात मी या खेपेला अवघ तीन महिने होतो. ” २०

खुरी सांगडली

धर्मांदंदानो उत्तर हिंदुस्थानात चन्द्राच ठिकाणी केळेल्या प्रवासाचे वर्णन मगे आलेल आहे. त्या वेळी कृशिनारा आणि बुद्धगया येणे असलाना यांनी पुक्कल कैदूचाक्क्या वाचेले; आणि तो कम यांतर ब्रह्मदेशातही चालू. ठेवला. या काळात यांनी जी विचित्र विषयाची अनेक ठिप्पो करून ठेवली होती, ती लांगं नंतरच्या काळात मंथेलेवात फार लग्याऱ्यी पडली. मौलमन येथेल प्रजासत्तामीने दिलेल्या मदतीची माहिती धर्मांनेंद लालिल प्रमाणे देतात :

“ पालि भाषेतील अभिमर्मिकाची भाषा सोपी आहे. त्यातील बहुतेक शब्दांचे अर्थ सांतच दिलेले आहेत. परंतु त्या ब्रेंथांचा संदर्भ समजांने फार कठीण आहे. त्याला दोन साधने आहेत. एक चिशुदिमगांतील चौदावा परिच्छेद, व दुसरे अनुद्दाचाराची अभिधामहस्तांग होती. ही दोन्ही प्रकरणे जरी मीं वाचली होती, ती लांतील खुबी मला समजली नवहोती. ती नोलमीन वेथील प्रशास्त्रामी स्थविराते समजावून दिली. तीन किंवा चार आठव्हे लांतीं मला अभिधमहस्तांग ह विकाविला; पण तो अशा गीतांनी की, जणे काय त्याची किल्लीच माझ्या स्वार्थान केली. ” २१

रशियन भाषेचे ज्ञान

धर्मांदंदाना गशियाला जाण्याचा योग आला होता, आणि ते एक वर्ष रशियात राहून आले होते, याची माहिती पुढे वेणारच आहे. पण यापूर्वीच त्यांनी आपला अमेरिकेतील दुसर्या वेळेच्या बास्तव्यात रशियन भाषेची ओळख करून घेतली होती. या गोष्टीचा त्यांना नंतरच्या काळात, रशियात गेल्या वेळी, बराच अपेक्षा शाळा हे वेगळे सांगण्याची गरज नही. प्री. लेवो वीनर या नावाचे मूळचे पोलंडचे गिहिवासी असलेले यहुदी ग्रहस्य या काळात होविई विद्यार्थिठांली स्लावह माधवाची अध्यापक होते. त्याची आणि भर्मांनांची चांगली मैत्री डुर्दली होती. या नैत्रीमुळेच प्रवासातीली वरेस्या भास्तगडीत न पडता त्यांच्या वागती जालन धर्मांनेंद ब्रूम-शर्कत होते. प्री. वीनरनाही त्याबद्दल अनंतच वाटत असे. हा रशियन भाषेचा वर्ण आठाड्यातून तीन तास वाले. या भाषेचा अपण कसा केला हे धर्मांदंदानी पुढील शब्दात सांगितले आहे :

“ कलासला घेणे त्यार करून जाण्याचे प्रयोजन नव्हते. काणग प्रो. वीनर मला कवचित्यात प्रश्न विचारीत असत. तथापि रशियन माझा जाण्याचासार्थी पांच सहा महिने मीं पुरी प्री मेहनत केली. दिवसांनून पांच-सहा तास संशोधनाच्या कामांत बालबाबायाच्ये, आणि मधुमेहाते तर प्रकृती अशक्त झोलेली, अशा स्थिरीत शरीरां-वर ताण पडणे साहिजिकच दोते, परंतु मी त्याची कांहिंच पर्वी केली नाही. वर्गातेले घेणे तर राहुन चाला. त्याच्याच्याहेव्हे एक कूळद्वेषी सोर्वे वाळूमय मीं वाचून टाकले. काही ठिकाणी अर्थ समजाना नाही, तर प्री. वीनरला विचारां येत असे. ” २२

ज्ञानाचा चमत्कार

धर्मांदंदान्यांचा बाहिलंगचे दोस्त, ते बुद्धीने अपारीच मंद आहेत आसा समज करून वेळेच्या दुसरात होणारी त्यांना विडिलांना सांगत असत. स्वतः धर्मांदंदाना ही ‘सामान्य चापाची पूर्ण निराशा होण्याचितका मीं मंद आहे,’ असेच त्या वेळी वाढत होते. उलट त्याचे बहील मात्र धर्मांनेंद दुश्यात निवृतील, — निश्चन गंवचा कुरकणी होण्याचितके, — अर्दी आशा बाळगून होते. २३ धर्मांदंदानी प्रकंदर सात वर्ष शातसंप्रदानार्थी पाशियांची केली हे लेरे। पण यातील त्यांचा किती वेळ आणि काळ अन्यासात नव्ही शाळा याचे मोजमाप केल्यास, त्यांनी दाववलेली बुद्धीची शेप गळण्जे एक चमत्कार ठरला, यात रांकाच नाही! हीं भांडरकरंसारखे संस्कृतज्ञ आणि त्या भाषेचे अनुमती अस्यापक, यांनी केवळ संस्कृत शिक्षणाला धर्मांदंदाना सात वर्षे लागतील असे सांगितले होते. २४ पण कोठेही क्रमसः शारतोक्त आणि पद्धतशीर शिक्षण न मिळाले

२२. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्रकरण ३ रे, २२-८-१९३७.

२३, २४. प्रारंभ-पाने उ आणि २९ पहा.

धर्मांदेत, संकृत, पाली आणि इंग्रजी, या भाषांचे उपस्ते शान्तच नव्हे तर, अंयंत गहन अशा पाली ग्रंथांचे मर्म, मोठमोरुका विचारिंतरुन शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पंडित वा संशेस प्राप्त शान्तिया विद्वानांही समजावून संगाळावून तोंत्रे,-प्रत्यक्ष साक्षात्कारी ज्ञान, या सात व्याख्याकारी काळात संपादनत एक्षात घेतल्यास, वर त्यांच्या साधनेते उद्देशून वापलेला ‘‘चमत्कार’’ हा शब्द अंतिशोऱ्याचा नमून वस्तुस्थितिदर्शक आहे, असेच मुणावे लागेल !

२०

जीवनकार्य : शैक्षणिक

सात व्याख्याखालदृश्य तपश्चर्देन्द्रियंतर संपादित ज्ञानाच्या प्रसाराच्या कार्यास धर्मांदेतांनी १५ आगस्ट १९०६ पासून कलकत्ता येथून सुखात केली. या वेळी त्यांच्या व्यास तुकीच तीस वर्षे पूर्ण झाली होती. प्रथम, व्याख्याकाच्या चलवर्तीतून निवालेल्या नेशनल कॉलेजात, आणि नंतर कलकत्ता विद्यालयात पाली भाषेचे अध्यायक गृहणून जबळ जबळ सव्या वर्ष त्यांनी कार्य केले. पण या कामाने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना सर्वं भारतात बौद्ध ज्ञानाचा प्रसार करावयाचा होता. त्याच रिता कलकत्ता विद्यालयाने त्याचे वेतन वाढवून ठोन्यासे पक्षास संप्रयोग केले असताही, विद्यापिठाची नोकरी सोडून, बडोद्राच्या महाराजांनी देऱु केलेली मासिक पक्षास दृश्यांकन ते महाराष्ट्रात १९०८ च्या ओळटोबर महिन्यात प्रतले.

यानंतरच्या काळात १९१० च्या फेब्रुवारीपैकी, प्रथम एक वर्ष मुंबईत गाहून होऊ उड्युस यांना पाली शिक्षिक्याचे काम केल्यावर, पुढास राहून प्रश्नावेळान, व्याख्याने देणे वर्तीने करीत भरतानाच, त्यांस अमेरिकेस जायाची संघी करी आली, आणि या संघीचा फायदा घेऊन, त्यांनी अमेरिकेस जाऊन तेथील हावेई विद्यालीठांतील प्रो. ल्यानु-मन यांस ‘विद्युद्धिमगा’च्या संपादनाच्या कार्यात मदत करून १९१२ च्या मेलुवारी महिन्यात ते भरतास कसे प्रतले, ही सर्व इकीगत ‘निवेदना’च्या दोषटक्या प्रकाशात आलेलीच आहे.



पत्नी, माणिक,
दामोदर आणि
मनोसा,
यांच्यासह



पत्नी – वाळावाई

अंचेरावून उजेडात

धर्मानंदांनी ज्या वेळी ज्ञानसंपादनार्थ काढीस जाण्याचा विचार करून पुणे सोडले^१ त्या वेळी त्यांनी ‘वेडा तऱ्या’^२ महणून संमाचारा काली होती. गोमन्तकातील एका मागास्तेलेचा स्वेच्छात जननास आलेला, मारिबोत वाढलेला, प्राथमिक शिक्षासुद्धा द्यवरिथतपेणे पूर्ण करून न शकलेला, आणि आयुष्याची वोरीस वर्षे केवळाच उलटून गेलेला असा हा तरुण, अवृच्या सात वर्षांच्या काळात संकृत, पाली आणि इंग्रजी ह्या भाषा, आणि यावरीवराच्या वौद्ध धर्माच्या शान संपादन करील, असे कोणास सहजासहजी वाणी शक्य नव्हते. मुळातच वय वाढलेले, यात केवळ संस्कृत शिक्षाप्यालाच सात वर्षे लागलील असे डॉ. भांडारकर यांच्यासारख्यांनी सांगितलेले, असे असलाई, हा तसुण फक्त संस्कृताच नव्हे, तर संस्कृतानंतर पाली शिक्षणाही संगदान करण्याची उमेद बाळगले, अशा माणसास वेडात काढणाऱ्यास कसा दोष देता येहील ?

पण असी ही अशक्य वाण्यारी गोष्ट धर्मानंदांनी शाक्य करून दाखवली. आणि त्यांनी मिळविलेल्या प्राविष्ट्याची दखल कल्कत्वा विचापिठानेच नव्हे, तर अमेरिकेन्या हार्वर्ड विचापिठानेही वेली. ह्या वेळेपासून धर्मानंदांची फृहदहळू प्रसिद्धी होण्यास मुख्यात झाली. त्यांचा डॉ. भांडारकरांनी प्रार्थनासमाजात केळेला सत्कार, बडोद्राच्या महाराजांनी बडोद्यात त्यांची केलेली व्याख्याने, या गोर्धनीही त्यांचा परिचय बनाव लोकांस हेण्यास हातभार लावला.

फर्युणन कॉलेजशी संबंध


१९१२ साली धर्मानंद अमेरिकेतून फल आत्यावर त्यांनी फर्युणन कॉलेजात नोकरी घरावी असे त्यांस विडून रामजी शिंदे यांनी सुचवले. एवढेच नव्हे तर ह्या कल्याणेतुसर धर्मानंदांची शिफारस करून त्यांनी फर्युणनचे प्रोफेसर केवळाच त्रानिकर यांस पडवी लिहिले. पुण्यात पाली भाषेच्या प्रामाण्यास चांगला अवसर आहे असे धर्मानंदस वाटल्यामुळे, यांना ही करूपना पस्त पडली.

काही दिवसांनी शिक्षापाल रुद्रानाथ पुरोगेश्वर पांजोये यांचे धर्मानंदांना प्र आले, त्याचा इत्यर्थ असा : “फर्युणन कॉलिजात आप्ही तुम्हांस कायमचे नोकर ग्रहण घेण्यास तयार आहेत. तहव्यात मेंत्रांचा पार आतां आपही १०० रुपये करून घेतला आहे. पण तुम्हांस ७०, सध्ये निक्कीत, व तुम्ही निदान पांच वर्ष कॉलिजात शिक्षिण्याची अट मान्य केली पाहिजे.”^३

१. १ मार्च १९०० रोजी.

२. मार्गे-पान १४५ पा.हा.

३. खुलासा : प्रकाश साताहिक : प्रकरण ४, ५, साप्टेंबर १९३७.



या पत्रासंबंधी आपले शाळेले मत व्यक्त करून कोणत्या विचाराने ही नोकरी आणा स्वीकारली, हे घमनिंदु पुढील शब्दांत सांगतात :

“फर्युसन कॉलेज म्हणजे त्यागमृतक प्रकृतीचा अकृष्ट नमुना असे आगऱ्यास वाढे. आगरकर, गोडवळे, कवे, पांजपे, इत्यादिकर्त्ती केळेचा त्यागाची बांधून वाढून ‘घन्य घन्य’ असे उद्याग आमच्या तोऱ्हन निष्ठत. परंतु चरील पकाने मी जरा बोटाळलो. मी, बी. ए. प्र. ए. नव्हतो, तेव्हांमुळे तह्यात समासद करून घेऊं येत नाही, यांत वारूं कांही नव्हते, पांच वर्षे सेवा कराणाची अटहि योग्य होती. पण आपण १०० समये चेत असून तुळ्हाला तेवढे ७५, समये देणार आहोत, हे काय कोहे ते मला उमेना. मला डिग्नया नाहीत, पण इतर प्रोफेसरांप्रमाणे कुटुंब आवैच कीं नाही. त्याचा पार त्याचा मन वाढविण्यासाठी नसून त्याच्या गरजा भगविण्यासाठी असावयास पाहिजे. ‘सेव्योऽहमस्मृतिं मानो’ महाने (Superiority Complex) मी मोठा हा अभिमान तर तह्यात समासदं दिल पहात नाही ता ? नाही तर, तुळ्हाला तेवढे ७५, समये देऊं याची उपतिलोगेना.

“डेक्कन एज्युकेशन समेचे तह्यात समासद कोणत्या दिसेने जात आहेत हा विचार निष्पत्त होता. ७५, समये दरमहा बोकून नोकरी करावयाची कीं नाही हे मला ठवाचव्याचै होते. एक तर ही नोकरी पक्कल्यानें महागळांत पाली भाषेचा अत्य प्रमाणांकात का होईना— प्रसार करतां येणे शब्द वाचते, व डुसरे, डेक्कन एज्युकेशनच्या सेवेत तह्यात समासदं त्यापेक्षा दरमहा २५, समयाचा खार्थ्याचा आयतीन संधी होती. पण खाच कसा चालवाचा ? “आही गविचार घेऊंतील मोती चौकांत एका चिंगवोळ्या बरांत पहिल्या मजल्यावर रहात होतो. माझे दरमहा सहा रुपये. अमेरिकेन्या राहणीचा अनुभव वेळून आल्यावर हे घर अप्रशस्त वारूं आदौं साहजिक होते; आणि दुसरी सोयीवर जागा थेड्या. माडकांत मिळाली तस्ती. त्याचिवाच मुळांच्या निकाणाचा वाढता खर्च होताच. तेव्हा दरमहा ७५, स्वयंत आमने भागेल करें, याचा विचार करूं आवश्यक होते. हावंडे युनिवर्सिटीकूऱ्हन निकाळेल्या वेतनांतून निकडता व मुंदीपर्यंतच्या प्रवासाचा खर्च करून आणि विडिंचे अर्ज फेहून चाची दीड हजार रुपये राहिले. दरमहा २५, समयाची तृट आल्यास हे रुपये पांच वर्षे पुण्यासारखे होते. महणून जास्त विवरवेत न पडतो मी पांच वर्षेपुरती डेक्कन एज्युकेशन समेची सेवा रद्दीकारली.”

ही गोष्ट डॉ. मांडारकर आणि बोड्यांचे महाराज गायकवाड, या दोघांसही पसंत पडली नाही. ही गोष्ट बडली त्या वेळी डॉ. मांडारकर इंदुरासु आपल्या मुलकडे डॉ. प्रभाकर-

मुळे, वेळ विवस गाहणार होते. नोवेलीवर हजार होण्यापूर्वी त्यांनी मेट व्याची म्हणून घमनिंद ईंदुरास गेले. घमनिंदाचा हा बेत आव वेळी त्यांस समजला त्या वेळी, “मला विचारून नोकरी स्वीकारली असरी तर बरे शाळे असते. फर्युसन कॉलेजात तुळ्हाला काही विद्यार्थी मिळीली, व त्यांशोरे पाली भाषेचा थोडाच्याकूऱ्हन प्रसार होईल. तह्यात समासदही तुळ्हांस सैजव्याते वागवितील. परंतु ७५, स्वयंत तुमचे कसे भाषणार ११००-प्रमाणे आळीचित लागेत राहणे आता तुळ्हांला आवडणार नाही, व प्रमच्याही बाढता आहे, याचा तुळ्ही काही विचार केला आहे काय ? तह्यात सभासदंचा खर्च ७५, स्वयंत भागत नाही, म्हणून त्यांनी आपला प्यारा १०० रुपये करून घेतां आहे,” असे उद्याग त्यांनी काढले. यावर घमनिंदांनी आपल्याकडे असलेल्या दीड हजार खांयांची गोष्ट त्यांस सांगितली, आणि, “डेक्कन एज्युकेशन समेच्या सेवेत एवढा लाग करण्याला हरकत कोणी ? मला त्यात आनंद आहे,” असे सांगितले. डॉ. मांडारकरांनी नंतर त्या प्रश्नाची विशेष चर्चा न करता ‘अंगठित कार्यात यशस्वी व्हा’, असा लांस आशीर्वाद दिला.

याच काळीत बडोद्याचे महाराज मुंदीवर आले होते. त्यांची घमनिंदांनी तेथे जाळून मेट घेतली. त्यांस आव वेळी घमनिंदांनी आपला बेत सांगितला, त्या वेळी त्यांसही डॉ. मांडारकरांनी वाटले, ते म्हाणाले, “हे तुळ्ही काय केलेंदे ? नोकरी ख्याकारण्यापूर्वी तुळ्ही मला नेटायला नको होते काय ? अमेरिकेला हावंडे युनिवर्सिटीत नोकरी करून आलांत, आणि आतों दरमहा ७५, रुपये आपली किंमत टरविता, हे तुळ्हांस योग्य वाटते काय ?”^{१४} यावर घमनिंदांनी त्यांचे पुढील शब्दांत समाधान करण्याचा प्रश्न केला :

“महाराजांनी होवे, आल्यावोरमधील मी आणास मेटल्यांनी नाही ही त्यक्त शाळी. तिजवड्हल मात्र शामा कारबी. परंतु फर्युसन कॉलेजात नोकरी पक्कराण्यात माझी चूक शाळी असें वाटत नाही. पारावरून किंमत त्याचांयात आली तर आगरका, गोलेप्रमुळीची किंमत फारच कमी ठेणेल ! मला वाटतेंकी, माझ्या कायविरुद्ध नाही तर किंमत ठेणेल, पारावरून ठेणार नाही. माझ्या कायांवरूपांत यश आले नाही, तर निदान मोळ्या पायारांने खालून घेताचा फायदा करून घेताला, हा आल्य तरी येणर नाही.”^{१५} या जब्दांनी महाराजांनी समाधान शाळे की नाही ही जारी घमनिंदांना समजले नाही, तरी महाराज रागावले मात्र नाहीत. फर्युसनमध्ये शिकाण्या पाळीच्या विद्यालयांस काही कॉलरचिपा द्याव्या अशी या वेळी घमनिंदांनी केलेली विनंती, महाराजांनी माझ्ये केली. आणि परं गेल्यावर दर महिन्याता पंधरा खांयांच्या देन, आणि दहा खांयांच्या दोन, अशा चार स्कॉलरशिपा दिल्याते पक्क त्यांनी प्रिं परंजपे यांस पाठवले. हा स्कॉलर-

^५, ६. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ४, ५ सप्टेंबर १९३७.

हिंपा, भमनिंद या कॉनेक्जात असेपर्हत चालू गाहिल्या.

प्रसार पाली भाषिता प्रसार

फर्युर्मन कॉर्नेजने १९१२ मध्ये पाली भाषा शिक्षण्यास सुखात केली. त्या नेव्हेन्या सुखात एक कल्यास, आणि कॉलेजात, या भाषेच्या शिक्षणास सुखात करणारे तेच पहिले मुंबई प्रांतील एकंदर कॉलेजात, या कॉलेजात, या कॉलेजात आले. या विद्यार्थ्यांकी बहुतेकांनी संस्कृत माषा कठीण जाते गृहणून पाली घेतली होती. अशा विद्यार्थ्यांना परिश्रम तर भमनिंदाना करावे लगावतच, पण हीरिनाथ दे किंवा ल्यानमन यांस शिक्षणिष्ठांतके हे अध्ययन यांस उत्तेजक बाटत नव्हते. काण त्यामुळे यांच्या स्वतःच्या शानात काही मर पडत नव्हती.

७. ‘फर्युर्मन कॉलेज मेंगेझीन’ खंड ३, नं. १, पा. ३६-३७, एप्रिल १९१२ च्या अंकांत Editorial notes मध्ये संपादक प्रो. बामन गोविंद काळे हणावत :

“ Pali has lately been included in among the classical languages that may be taken up by students appearing for various arts examinations of our University. A knowledge of Pali is essential to every one who may wish to make any research into the religion, philosophy and history of India.

Mr. Kausambi is recognized as a profound Pali scholar and it has been the great ambition of his life to familiarize the people of the Maharashtra with that Classical Language and bring out editions of Pali works with vernacular translations for the benefit of the public.

On his return from America in February last, he expressed a desire to do something in our college in pursuance of his cherished object. Conscious of the importance of a knowledge of Pali to students aspiring to do research work in ancient history and philosophy and aware that our College ought, of all similar institutions, to be the first to introduce the teaching of that language, the Society jumped at the idea, which it would not have been able to carry out, if it had been entertained earlier, unless the cheerful services of a scholar like Mr. Kausambi were at its disposal. Professor Kausambi has already commenced his work and, it is gratifying to find that he has secured a good number of students from all Classes. He also teaches a class of senior boys in the New English School, and they will find themselves well advanced and equipped when they come up to college for their higher education.”

यापूर्वी काही योडेच दिवस, मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली होती. हे बहुत येण्यास भमनिंदानेच प्रवस आणि त्यास डॉ. भांडारकरांची मदत, ही काणणीमुळे ज्ञाली होती. न्यू इंडिया स्कूलात एक कल्यास, आणि कॉलेजात, प्रिव्हेट, इंटर, आणि बी. ए. करिता कल्यास, सुल करापात आले. या विद्यार्थ्यांकी बहुतेकांनी संस्कृत माषा कठीण जाते गृहणून पाली घेतली होती. अशा विद्यार्थ्यांना परिश्रम तर भमनिंदाना करावे लगावतच, पण हीरिनाथ दे किंवा ल्यानमन यांस शिक्षणिष्ठांतके हे अध्ययन यांस उत्तेजक बाटत नव्हते. काण त्यामुळे यांच्या स्वतःच्या शानात काही मर पडत नव्हती. तथापि पाली भाषेचे शोहे तरी शान विद्यार्थ्यांस होत आहे, यातच समाधान मात्रन ते हे काम मोळ्या निणेने करीत असत. या दृष्टीने याहिल्यास यांचा एम्. ए. चा वर्ग मात्र फार आवडीचा ज्ञाला होता. त्यातील विताम्हा वैज्ञानिक राजवाडे, परग्राम लक्षण वैद्य, विताम्हण विनायक जोती, पुरुषोचम विश्वनाथ बापट, नारायण केशव भागवत वर्गी विद्यार्थी संस्कृत तर होतेच, पण पाली मार्षिंजे ज्ञान संगदाऱ्यासही ते पार उत्कृष्ण होते. भमनिंदाना पार कमी होता आणि त्यामुळे यांची वरीच तारांचढ उडत असे, हे वेळेच संगणायाची गरज नाही. पण या गोरीबद्दल भमनिंदानी आपल्या सहाही वर्षांच्या काळात फर्युर्मनन्या संचालकांकडे एक चकार शब्दही काढला नाही. पण प्रि. पाराजे यांना याची जाणीव असे वाटेते. कारण यांनी भमनिंदानीं इच्छा नसतानाही यांस पाली मार्षिंजे परीक्षात्व स्वीकारण्यास भाग पाडले, आणि यांस कॉ-ऑपेरेड फेलोशी नेमण्याची लक्टपट केली. सहा व्याख्यांतर भमनिंदानी दुसऱ्यांदा अमेरिकेस जाण्याचा बेत केला तेहा, अमेरिकेस न जाता फर्युर्मन कॉलेजातच राहावे. असा त्यास त्यांनी आश्रह तर केलाच, पण याचिवाय यांचा पापार तहाह्यात समाप्तंदांतका म्हणजे १०० रुपये करण्याची तारारीही दाववली. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या समाप्तांनी दावविळेया सौजन्याचा फायदा घेऊ भमनिंदाना का शासन ज्ञाले नाही, हे आता भमनिंदान्याच शब्दात पाहू या :

“ ...काण त्यापूर्वीच डॉ. बुझ यांस मी बचन देऊन चुकले होतो. आर्थिच भरालचीची ओढताण आणि यात महायुद्धामुळे महागाई एक्सप्रारब्धी बाढत चालेली. एकांदे पुस्तक लिहिलें, तर ते प्रसिद्ध करायास पंचाईत घडू लागली. येळन ज्ञालन फर्युर्मन कॉलेजात पाली शिक्षणिष्ठांकडे दुसरा भागदायक अवधारण राहिला नाही. तिकडे हो. बुझ सहाकृत्व कानांत लढाईला मदत करायांत घुरले होते. या परिस्थितीचा यांता कंटाळा आला असाचा, आणि हार्दिं युनिभर्सिटीच्या अख्यांतीनी त्यांस पतल बोलावले. तेव्हाप्रसूत यांती

८. डॉ. सर रामकृष्ण गो. भांडारकर यांचे चरित्र : ले.- श्री. ना. कलांदिकी, पा. ४२१.

मला अमेरिकेस येण्यावहाल आओह मुरु केळा. द्याच च पञ्चवहार झाल्याचर माझा नोकरीचा सुदूर संपत्त्याचर अमेरिकेस येतो, असे मी त्यांस लिहिले. ”

दुसऱ्यांदा अमेरिका

अद्या प्रकारे धर्मांदांनी अमेरिकेस जाण्याचे जरी नव्यां केले, तरी डेवकन एजु-
केशन सोसायटीने धर्मांदांचा राजीनामा न स्वीकारत, त्यांस लेन वर्षांची विनापारी राजा
दिली. आपल्या जागी आपले पहिले विद्यार्थी गडवावै यांचे नाव त्यांनी सोसायटीला
सुविळिले होते. पण राजांचेनाच सोसायटीचा तहहवात समाप्त होणे इष्ट वाढले नाही,
ठिंगे धर्मांदांच्या जागी वापटांनी अद्यापक फृणून नेमणूक केली, आणि त्यांस तहहवात
समाप्तदही करून घेऊन.

अमेरिकेस जाण्याचे मुख्य कारण

महायुद्धामुळे आर्यिक चागचांग वाढली होणी आणि लव्हांची तोडमिळवणी काण्याची
मारगमार काली होणी. द्या जरी गेणी त्याचा अमल्या, तरी फक्त हा नोंदी टाळव्याकरिता
धर्मांद अमेरिकेस जाण्यास प्रवृत्त झाले होते, असे मान नव्हे, त्यांनी आपल्या पहिल्या
मेंदीत हवात वेतलेले हेण्टी वारनचे ‘विशुद्धिमग्नाचे’ संस्करण यो. त्याचमनत्या
दुग्राहामुळे तसेच पहन राहिले होते. ते काम पुरे करून छापून प्रसिद्ध काण्याची
परिस्थिती उत्पन्न काली आहे असे चाटलामुळेच, डॉ. बुझ संचया आग्रहास बळी
पडण्याचे धर्मांदांनी ठरवून, अमेरिकेस जाण्याची केली.

धर्मांदांची मेठी मुळी नाणिक या वेळी प्रिडिह्यस परिक्षा पास झाली होती. तिला
बरोबर नेण्याचे धर्मांदांनी पहिल्याप्रसन्न ठरवले होते. काण लिला तेथे कोणत्याही
कॉलेजात प्रवेश मिळणे शक्य होते. त्याचा मुळ्या दामोदर या वेळी तिस्री इतरा पास
झाला होता. त्याला बरोबर नेण्याचा धर्मांदांचा इरादा सुखवालीस नव्हता. पण याच
वेळी त्याच्या कुंदंचाची प्रकृती एकाएकी विशुद्धी. खायुले धर्मांदांना पुण्याचे विद्वांड
चंद करून अणल्या पर्नीस गोल्याचा पाठिजो भाग झाले, दामोदर हा चराज अशक
होता. त्याला पुण्यात एवाचा वसतिहवात ठेवणे शक्य नव्हते. महणून शेवटी त्यालाही
अमेरिकेस नेण्याचे ठरवण्यात आले.

या वेळी धर्मांद आपल्या दोन्ही मुळांसह १९१८ च्या १० ऑक्टोबराच अमेरिकेस
जाळन पोचले. युद्धाचे दिवस असल्यामुळे बोट सिंगापूर, बरान, वौरे बंदरांता भेटी देत

चार महिन्यांनंतर अमेरिकेस जाळन पोचली. या वेळी ते चार वर्षे आपल्या दोन्ही
मुळांसह तेथे राहिले. या मुख्य काम करण्याच्या उंदशाने ते गेले होते ते, ‘विशु-

मग्ना च्या संस्करणाचे त्यान्मन यांच्या आडमुळेणामुळे याही वेळी होऊ शकले नाही.
पाळी विकवणे आणि इतर पाली गंधार्वांचे संस्करण करणे, अशीच कासे या वेळी धर्मां-
दांनी केली. हा वेळी एन्ट्स पराक्षेंवी तथारी करीत होता. त्याला आणली एक वर्ष तेथे
दामोदर या वेळी एन्ट्स पराक्षेंवी तथारी करीत होता. त्याला अणली एक वर्ष तेथे
राहावे उगले असें. त्याकरिता डॉ. बुझमुळे त्यास दमाहा दर्वासाती पाठिजो सम्बोधी
मिळतील, ति जरूर पडल्यास स्वेदेशी येण्यासही तीनशे—साउंडेनशे डॉल्स मिळतील,
अशी व्यवस्था करून धर्मांदांनी मुलीसह २१ ऑगस्ट १९२२ रोजी मारतात आगमन
केले.

धर्मांद, माणिकमह मुंबईत पोश्चल्यांनंतर शोळ्याचा दिवशानी त्यांच्या पत्नी गोव्याहून
मुंबईम आल्या. धर्मांदांनी चोरिवलीस विहार केले. अमेरिकेस जाताना विवेदीचंधू०
ह्या गृहसंगइहून आणि माडगावकरंगइहून धर्मांदांनी कर्ज काढले होते. हे पैसे एतते
करावयाचे होत, तसेच दामोदरची एक वर्षांची भरी सोय करून ते आळे होते, तरी
त्याची ह्या पुढली दरमहिला दोन—अडीच्यो स्वेच्छापाठिक्याची सोय करावयास पाहिजे
होती. याकरिता चांगलंदर्शी नोकरी करण्यादिवाय त्यांना गंधंतर नव्हते.
त्यात माणिकला सहजरिह्या नोकरी मिळत डॉ. वा. अ.
सुखठाकर या काळ्याचा असलाचे
‘मुख्य पत्रिकेची’ वातमीमुळे करून होते. त्याचे धर्मांदांना पक आले, त्यात
“आहित्याप्राप्त सुपारिटेंडेण्टची जागा रिकामी आहे. दुसरीके चांगली जागा मिळेयते
ती स्वीकारण्यास हरकत नाही,” असा मजकूर होता. लानुसर धर्मांदांना
घेऊन इंदूराला गेले आणि डॉ. सुखठाकरंगांवी विचारविनियम करून माणिकला ती जगा
स्वीकारवयास लावली. आपली तर्फी आणि दोन मुळी यांनाही धर्मांदांनी तेथे पोचवले,
माणिकला अवघा दोनशे खाचे पापर होता. बराचे भावे नव्हते. परंतु या फारारू
फारशी चवन होण्याचा सभव नव्हते. तोकरी शोधाच्यांच्या शाब्दीतही त्यांना बन्याच अडकणी
होता. त्याला पुण्यात एवाचा वसतिहवात ठेवणे शक्य नव्हते. त्यांनी बनारस विद्या-
पीठात चौकेशी करून पाहिजे होते, पण त्यातून काही निणन झाले नाही.

१०. गिरजांचंकर विवेदी आणि त्यांचे बंधू मुंबईत व्यापार करीत होते. ते
डॉ. सुल्तानकांचे निव होते. युद्धाचा काळ असल्यामुळे डॉ. बुझ संचाकडून येणार
असलेल्या पैशांना विवेदी झाला होता. तेहा साग्रही त्यारी होजून सुद्धा पैशामुळे धर्मांदांचे
जाणे लंबांचीवर पह नव्ये म्हणून या विवेदी चंधूनी त्यांस मार्ज असलेली खक्कम जाग्याच्या
वेळी दिली होती.

गुजरात विद्यापीठ

पण याच वेळी एक घटना बहुन केत होती. महासा गांधींनी या काळात राशीय विद्युषणांची एक संस्था अहमदाबाद येथे काढली होती. या संस्थेची वाढ करून तिला गुजरात विद्यापीठ असे नाव संस्था इले होते. याचे दोन भाग यांनी केळे होते. पहिला भाग सर्वसाधारण विद्युषण देणारा. हा चालूव होता. या भागाचे प्रमुख, प्रथम आचार्य शिंदवांनी होते, आणि नंतर आचार्य कृपलानी आले. दुसऱ्या भागास 'पुरातत्व मंदिर' असे यांनी नाव दिले होते. या भागात जून्या वाड्याचाचे संचोषन होणार होते. आचार्य मुनि जिनविजयजी हे जैन वाड्याचाचे आणि प्रकृत, संकृत, वौरे भाषांचे अस्यासक, यांच मंदिरात येऊन काम करूणसाठी महासार्वांनी पाचारण केळे होते. ते या वेळी पुण्यात एक जैन विद्युषण आणि प्रकाशन संस्था चालवीत होते. पुण्यात यांची निधमांदंडांची ओळख झाली होती. घर्मांदंडांचा 'जातक-कथा, भाग १८' हा अंग त्याच काळात शुनिवार्ही असाऱ्या आणि प्रकाशित केला होता. गांधींन्न्या भेटीस सावर-मती येथे गेले असताना मुर्तीनी घर्मांदंडाचे ताच महासार्वांना बुचवले होते. महासा-र्मांदी १९१६ सालीच्या घर्मांदंडांची ओळख झाली होती. यांस 'घर्मांदंडाचे नाव पंतपूळे, आणि यांच विद्यापीठ आणाऱ्याचे काम गांधींनी मुतिंजीवर सोपवले.

याच वेळी घर्मांदंडानाही गुजरात विद्यापीठ स्थापन झाल्याची माहिती कोणाकडून तरी समजली. यांची काकासाहेब कालेकरांकडे जुनी ओळख होतीच. या वेळी काकासाहेब आणि मो. रसिकलाल परेक वे या गुजरात विद्यापीठाचे संयुक्त विण्यास होते. परेक वे घर्मांदंडाचा काळात फाँसुसनमध्ये शिकत होते. यामुळे तेही घर्मांदंडां ओळखात होते. घर्मांदंडांची लिहिलेल्या फास, काकासाहेडांनी गुजरात विद्यापीठात जागा मिळाल्याची शक्यता आहे असे कल्याण सावरमतीला लांस चोलाडून घेले. या लिकाणी वल्लभगांड पटल वौरे, मङडळीशी विद्याविनियम होऊन पुरातत्त्वमंदिरात घर्मांदंडांची मासिक साडेतीनहो सफावर नेमणूक आली. पंडित शुक्लाली, रामनारायण पाटक, मोळी अचडूल जाफर नाहावी, हरी नारशयन आचार्य, बेचदास दोई, गोपालदास, जित-विजयजी, अशी विद्यान मङडळी पुरातत्व-पंदिरात काम करूणासाठी महासार्वांनी गोळा केली होती. या सर्वांना मासिक दोनरो-पक्कास उपर्युक्त वेतन द्यावाचाचे ठरले होते. पण घर्मांदंडां मात्र यांची गरज लक्षात घेऊन शंभर रुपये जास्त देण्याचे महासार्वांनी ठरवले होते.

महासार्वांना मुनि जिनविजयजी अथवा घर्मांदं यांपेकी कोणीती पक्काने पुरातत्व-पंदिराचे आचार्यांद स्वीकारावे असे वाटत होते. मुनिजीना पुण्याच्या संस्कृती जवळदरीही साध्यावयाची होती. मङडून घर्मांदंडां लाचाहल विचारणात आले. पण 'हे स्थान स्वीकारून वडेजावादिवाय काही साध्य होणार नाही' असे घर्मांदंडां



दानांदर



माणिक


बाटल्यामुळे, त्यांनी ते स्वीकारले नाही. १६ शेवटी मुनि जिनविजयजी आचार्य झाले. १९२२ च्या नोवेंबर महिन्यापासून धर्मानंदानी गुजरात विद्यापिठातील आपाह्या कामास सुखात केली.

धर्मानंदानी मंदिरात तीन वर्षे कार्य केले. ते महाविद्यालयात एक दोन तास पाली शिकवत असत; आणि राहिलेला काढ संशोधनात बालवीत असत. 'बौद्ध संवाचा', परिचय, 'समाधि-पार्ग', 'बुद्धचरित', हे अंग धर्मानंदानी या काळातच लिहिले. प्रथम ते मराठीत लिहात असत, आणि नंतर त्यांचे गुजरातीत भाषांतर करून प्रसिद्ध करण्यात येई.

या तीन वर्षांच्या काळात त्यांचे सहकारी पंडित सुवलालजी आणि पंडित वेवर-दासजी यांच्यामुळे धर्मानंदांचा जैन वाहू-प्रायार्थी बराच परिचय झाला. निपिकात जैनांमधीं चराच मजकूर आहे. त्याचा नीट अर्थ समजून घेणे धर्मानंदाना यामुळे दरव्य आले. पंडित सुवलालजी यांनी अपल्या 'दर्शन अने चितन', या गंथात आण फाटी भाषेचा परिचय धर्मानंदांकडून करून घेतला असे लिहिले आहे. प्रा. रसिकलाल पोरेख हेही याच काळात धर्मानंदांकडून पाली मार्ग शिकले. धर्मानंदांसंबंधी माहिती गोळा करण्याकरिता अहमदाबाद येशे प्रस्तुत लेवकांने मुनि जिनविजयजी, प. शुलालजी, प. बेवरदास दोऱ्या, प्रा. रसिकलाल परिचय, या धर्मानंदांच्या पुणतस्व मंदिरातील सहकाऱ्यांच्या भेटी वेतल्या. प्रा. पारिज यांनी तर इतर सर्व मंडळी आज ८० येथा जास्त व्याची आहेत. "धर्मानंदांसोबत बालवेळी तीन वर्षे, संशोधन, चर्चा, ज्ञानाची देवेचव, अशा प्रकारे फारच आंदोलन गोरेली; आग्हाता त्यांच्यामुळे पुणकडच गोर्ध्याचे शान मिळाले," असे उद्गार त्यांनी प्रस्तुत लेवकाशी काढले.

अमेरिकेच्या तिसऱ्या मेरिचे आमंत्रण

गुजरात विद्यापिठात कार्यास सुखात करून धर्मानंदाना आता तीन वर्षे पुरी आली होती. याच दरम्यान त्यांना अमेरिकेस परत येण्याचे निमंत्रण करून डॉ. डृष्ट यांचे पत्र आले. त्यात प्रौ. ल्याचमन सेवानिवृत्त क्षाले. असल्याचे कवळइन, ल्यामुळे 'विशुद्धिमण्याचे संस्करण पुरे करण्याची आलेली ही सभी स्थीकारण्यास त्यांस अपहृतपूर्वक लिहिले होते. 'विशुद्धिमण्याचे', संस्करण पुरे व्याचे असे धर्मानंदाना मनापसून बाटत होते. पण आता यांच्यापुढे अणाली एक प्रश्न उग्रिश्यत झाला होता. दामोदर यांचे अमेरिकेतील हायस्कूलचे शिक्षण युरे झाले होते. एक तर त्याला परत बोलावून त्याच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था येणेच करणे, अथवा तेथे जाऊन त्यास तेथील कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळवून देणे, आग्याचे होते. तेव्हा अमेरिकेस जाण्याचे ठत्यास ज्या ज्या अनेक गोरीचा झुलासा करणे आवश्यक होते, त्यांसंबंधी डॉ. डृष्ट यांच्याची



पत्रव्यवहरस धर्मनिर्दर्शनी युखात केली. महात्मा गांधीच्या कानावर ही गोष्ट गेली होती. त्यावहलची चर्चा त्यांच्याची करायची धर्मनिर्दर्शना याच समाप्तस संघी मिळाली.

गांधीजीची चर्चा

गांधीजीची धर्मनिर्दर्शनी पहिली ओळख आचार्य द्वयलानी यांनी काळ दिली होती. धर्मनिर्दर्शन फूर्झेसन कोंडिजात असेताना द्वयलानी पुण्याला आले होते. काकासाहेब कालेक्टर यांच्या सांगाळ्यावरून लांनी धर्मनिर्दर्शनी त्या वेळी भेट घेऊन त्यांची ओळख करून घेतली होती. यानंतर आणली एक देन वेळा ते पुण्यास आले त्या वेळी धर्मनिर्दर्शनी त्यांस अपल्याकडे उद्घारदून घेतेले होते. अशा रीतीने दोघांची निन्मी जुळून आली. १९६६ साली गांधीजी पुण्यास आल्या वेळी द्वयलानी त्यांच्यावरूप होते. याच वेळी द्वयलानीनी धर्मनिर्दर्शनी गांधीजींशी ही पहिली भेट बडवून आली.

यानंतर धर्मनिर्दर्शन युजरात विद्यापीठात काम करू लागल्याचर गांधीजीचा जास्त परिवय होण्याची त्यांस संधी मिळाली. १९६५ मध्ये पुण्यास समूह इंस्टिल्युटचे गांधीजींचे अंगेसाठ शाळे. यावेळी मुनि जिनविजयनिर्जनवरूप धर्मनिर्दर्शनाच्या भैरवीस गेले होते. या वेळी त्यांचा जो थोडासा संवाद द्वाला तो पुढीलप्रमाणे :

गांधीजी : तुम्हात रांकरलाल वैकर तुमन्या संबंधी वोलत असत. वौद्ध वाह्यप्रयाचे तुम्ही मोठे पंडित आहात असे ते म्हणत.

धर्मनिर्द : वौद्ध वाह्यप्रयाचा भी बराच अस्यास केला आहे खरा; परंतु त्याचा संजाणारे आणा. भी तुम्हात भरवाही आहे ! तुकारामबोवांनी म्हटले आहे, ' साहस्रेच्या गोण्या बैलाचिया पाठी, त्याची शेवटी करवाही, मालाचे पै पेटे वाहताती उंट । तयालागी काटे भक्षावया. ' १२

धर्मसंकट

यानंतर शोऱ्याच दिवसांत गांधीजीची राहिलेली शिक्षा रद्द करण्यात आली आणि ते मुंबईस जुहू शेट नरोत्तम सुरारबी यांच्या बंगल्यात जाऊन गाहिले. त्या ठिकाणी आपल्या भेटीस गांधीजींनी धर्मनिर्दर्शना बोलावले. त्या वेळी त्यांच्यात जे बोलणे शाळे, त्याची माहिती धर्मनिर्दर्शन देवतात :

“ ... आणि त्याप्रमाणे मी लांना मेटलौ. संध्याकाळी वेळ होती. मला वेळन ते फ्राव्यवयास गेले. ही संधि साडून भावदूसीतेसंबंधाने नी म्हणालौ, ‘आण्य गीतेत अहिंसा आहे, असे प्रतिपदन करतो ते मला पुढत नाही. लोकमान्यांचे गहणणे यापेक्षा संश्चिक दिसते. अर्जुनांने आपल्या भाऊ-बंधानां मारण्याचे नाकारले, तेव्हां श्रीकृष्णांने त्याला उद्देश केला. असेही सं

त्याचा मोह नष्ट झाला, आणि त्यांने आपल्या प्रतिष्ठियांचा संहार केला. यांत अहिंसा कोठे येते, हे संमजत नाही. अहिंसेता या श्रवण्यांचा आशाशरावर अवलंबून ठेवणे अगदीच घोक्याचे आहे.’ गांधीजी म्हणाले, ‘भावदूसीतेचा अर्थ मी निराळा समजाते. लोकमान्यांनी केलेले स्थायीकरण सर्वोनाच पसंत पेढल असे निराळे अर्थात आण्यां की शिरावे ? निराळेच्या पंडितांनी नाही.’ मी रुळालै, ‘या द्वादशत आण्यां की शिरावे ? निराळेच्या पंडितांनी निराळेच्ये अर्थ कफलन बोलू तर मांडल राहवै. हा त्यांचा घंडा आहे. आपलाचा सलाखांच्या आणि अहिंसेच्या माणीने राजकाऱ्य करून चालवता येते हे सोदाहरण दाळखून द्यावयाचे आहे. त्याला श्रवणाचे आधार असो वा नसो. आपला प्रयोग लोकांना पटला म्हणजे शाळे. ’

“ तेवढ्यावरच हा संवाद आटोपला, आणि त्यांनी एकाएकी मला प्रश्न केला की, ‘तुम्ही पुण्यापत्र अमेरिकेस जाण्याच्या विचार की करतां ?’ माझ्या उत्तराची वाट न पहातो ते घणालै, ‘अमेरिका ही भोगभूमि आहे, हे मी जाणतो. ऐश-आरमाच्या बघु त्या देशांत पुकळ निकाता. हे कशाला, इंसंड देश जरी अमेरिकाइतका संघर्ष नाहीं तरी तेश काय कमी चेन चालते ? लंडनमध्ये कर्धांकीचे चैनवाज लाने होत असतात; आणि त्यांत पैसांचा भयंकर चुराडा होतो. यास्तव वाह्यप्रयाच देशांना मी भोगभूमि, आणि आमच्या देशाला मी कर्मभूमि इगातो. काणण येथे भोगांनी साधने कर्मी असू आपल्या लोकांसाठी कष्ट सहन करण्याला चांगली संधि आहे.’

“ मी म्हणालै, ‘माझा अमेरिकेला जाण्याचा हेतु भोग भोगांच्याचा नव्है. मी दोन खेपा, आणि सरासरी साहिंयांच चौं अमेरिकेत राहुन आलो आहे. तेथेले भोग मला कर्धाहि आषडले नाहीत. त्या मोरागेशां येथे कष्ट सहन करणे मला अधिक मुख्यावरूप होठल. परंतु सध्या तरी सधि नाही, पर्युसन कोंतेजात दरमहा पाझारांसै स्थांवरूप सहा कोंतेजात मी तोकरी केली. आणि आरां आपल्या नंबावक चालेलेला गुजरात विद्यापीठात येऊन मला दरमहा साहेतीनवै सध्यावै लागतात ही मोठिच आपती वाटते. हिच्यामुळे माझ्या जिवाला चैन पडत नाही. मुल्या अंगेशिक्त नसता तर अगदी योऱ्या प्लावरवर मला कम करता आले असते, आणि मी समाचानंतर राहू द्वकलो असतो. का सध्यांचा परिस्थिती माझ्या मनांत चांगचार असा विचार येतो की, मुलांवै शिक्षण पुरे होईपर्यंत अमेरिकेत राहून पैसा कमवावा, व मग निर्धिचतपणे विचापीठाची सेवा करावी.’

“ गांधीजी म्हणाले, ‘तुम्ही मोठा पापा वेतो यावदल मजवाली कोणीच तक्रार केली नाही. ही तुमची स्वतःची तक्रार आहे. आणि ती पी समजूं शक्तीं पंतु हे घर्मसंकट आहे असे समजा. ’ १३

दामोदर यांचे ख्याती आगमन

हार्वर्ड विद्यापीठाने अमेरिकेतील काही निवडक हायस्कुलांना मान्यता दिली होती. आणि त्यांनुन जे वरच्या श्रेणीत पास होत असत त्या विद्यार्थ्यीना एन्ट्रन्स परीक्षेशिवाय हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळे. अशा हायस्कुलांकैकीच दामोदर शिकत होता ते केंत्रिज हायस्कूल होते. दामोदर वरच्या वर्गात आलेला असल्यामुळे त्याला हार्वर्डमध्ये प्रवेश तर मिळालाच, पण त्याशिवाय एक स्कॉलरशिपही मिळाली, पण त्याला घरची आठवण होऊन त्याचे लक्ष अभ्यासाकडे लागेनासे झाले. तेव्हा धर्मनिंदानी डॉ. बुद्धमना तार करून दामोदर यास भारतात बोलावून घेतले.

धर्मनिंदाना, दामोदर यास हिंदुस्थानात कोणत्याही शिक्षणसंस्थेत पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळेल असे वाढत होते. त्यामुळे त्यांच्यावरील खर्चाचाही बोजा कमी होणार होता. त्यांनी आपले कर्ज तर एव्हाना फेडून टाकले होतेच! हे सर्व लक्षात घेऊन, धर्मनिंदानी आपले वेतन गुजरात विद्यापीठातून एकदम दिडशे समर्थांनी कमी करून घेतले. अशा रीतीने जरी ते एका धर्मसंकटातून सुटले होते, तरी त्यांच्यापुढे एक नवेच संकट घेऊन उमे राहिले. दामोदर यांनी अमेरिकेत दिलेल्या परीक्षेला भारतातील कोणत्याच विद्यापीठाने मान्यता दिलेली नव्हाती. त्यामुळे येथे त्यास कोणत्याही कॉलेजातून प्रवेश सहजासहजी मिळणे शक्य नाही असे दिसून आले. स्वतः एका विद्यापीठात काम करीत असल्यामुळे, आपल्या मुलास खास अशी सबलत कोणत्याही विद्यापीठाकडे मागण्यास धर्मनिंद तयार नव्हते. यामुळे शेवटी अमेरिकेस जाप्याचाच विचार त्यांना नक्की करावा लागला.

१९२६ च्या जानेवारीमध्ये दामोदरसह ते अमेरिकेस पोचले. दामोदर याची हार्वर्ड-मध्ये शिक्षणाची नि राहण्याची सोय करून दिली, आणि तेथे फक्त एक वर्ष राहून, ते १९२७ च्या सर्टेंग्रेमध्ये परत आले. ह्या एका वर्षांनी 'विमुद्धिमगा' चे सगळे संस्करण पूर्ण करून आणि ते छापूनही घेण्याचे काम संपवले होते.

रशियाची सफर

अमेरिकेची तिसरी सफर संवृत्त भारतात प्रत्यानंतर, आपल्या पत्नीची भारतातील तीर्थयात्रा करण्याची मनीषा त्यांनी पुरी केली. एकदोन महिने या तीर्थयात्रेत शालविल्यानंतर धर्मनिंद गुजरात विद्यापीठात जाऊन राहिले. या ठिकाणी ते चार-पाच महिने होते. राहण्याच्या जागेशिवाय या वेळी धर्मनिंदानी दुसरे काही विद्यापीठाकडून घेतले नाही. एवढेच नव्हे तर स्वतःमार्टी एक जे स्नानगृह या ठिकाणी त्यांनी बांधून घेतले, त्याचा १०० रुपये वर्च स्वतःच केला. या काळात विद्यापीठासाठी त्यांनी दोन पुस्तके तयार केली. 'माजिझमनिकायाच्या' पन्हास सूत्रांचा सारांश, आणि 'सुत्तनिपाताचे' मराठी भाषांतर. यांची नंतर गुजराती भाषांतरे विद्यापीठातर्फे, पुंजाभाई जैन ग्रंथमालेतून

प्रसिद्ध झाली.

याच काळात पं. जवाहरलाल नेहरू रशियाला भेट देऊन आले होते. त्यांचा रशियासंबंधीचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात लेनिनग्राड येथे बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक संस्था स्थापन झाली असल्याची वगैरे माहिती त्यांनी दिली होती.^{१४} हा मजबूर वाचून धर्मनिंद बुचकळ्यात पडले. सर्व धर्मीवर उठलेले बोल्डेविक् बौद्ध संस्था स्थापन करण्यास परवानगी कशी देतात ^१ चीन जपान वगैरे देशांतील बौद्धाना बळवण्याचा तर त्यांचा हेतु नसेल ना ^१ या संस्थेत काम करण्याची संधी सापडली तर सहजासहजी सोविहेट रशियात काय चालले आहे, याचा योडासा अनुभव मिळेल, असे त्यांस वाटू लागले. त्यांनी जवाहरलालजींना पत्र ठिहून त्यांचा सल्ला विचारला. त्यास आलेल्या उत्तरात, धर्मनिंदानी रशियाला अवश्य जावे, तेथील अनुभव फार उपयोगी पडले, असे त्यांनी लिहिले होते. याचवरोबर जवाहरलालजींनी धर्मनिंदाना मॉस्को येथील इतर राष्ट्रांची सांस्कृतिक संबंध ठेवणाऱ्या संस्थेचा (VOKS) पत्ताही पाठवला होता.^{१५}

प्रो. श्वेबोत्स्कीशी ओळख

जर्मनीच्या बॉन येथील विद्यापीठात, धर्मनिंदांचे स्नेही डॉ. वा. अ. सुखणकर, रशियाचे प्रो. श्वेबोत्स्की, आणि अमेरिकेचे डॉ. बुद्ध, यांनी प्रो. याकोवी यांच्यापाशी विद्याभ्यास केला होता; आणि म्हणून ते साहिजिकच परस्परांना गुरुवंधू मानीत. नंतरच्या काळात, १९१० साली प्रो. श्वेबोत्स्की आपला न्यायशास्त्राचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. हे शिक्षण त्यांनी मुंबईत नित्यानंद स्वामी यांच्यापाशी घेतले. या त्यांच्या मुंबईतील, वास्तव्याच्या काळात ते बाटकोपर येथे आपले गुरुवंधू डॉ. सुखणकर यांच्याबरोबर गहात होते. डॉ. सुखणकरांमुळे धर्मनिंदांची प्रो. श्वेबोत्स्कीशी त्या वेळी ओळख झाली होती. याची आठवण आता धर्मनिंदाना झाली. त्यानी, 'VOKS'ला एक पत्र पाठवलेच, पण त्याशिवाय दुसरे एक पत्र श्वेबोत्स्कीनाही पाठवले.

दोन्ही पत्रांची उत्तरे आली. 'VOKS'ने बौद्ध संस्थेसंबंधी सर्व माहिती लिहिली होती. श्वेबोत्स्की धर्मनिंदाना विसरले नव्हते. 'अठरा वर्षांनंतर तुमचे पत्र आले, आणि

^{१४.} खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. १०, १७ एप्रिल १९३८.

^{१५.} As this article is written, the newspapers announce that the Leningrad Academy of Sciences has founded an institute for the study of Buddhist Culture. The Institute is compiling an Encyclopaedia of Buddhism, and an International Congress for the study of Buddhist Culture is going to be convened. —Young India, 9th August 1928, Page 267.

तुम्ही मुखरूप आहात हे जाणून मला फार आनंद झाला. तुम्ही आमच्या देशात आलात तर तुमचे आम्ही यथायोग्य आदरातिथ्य करण्याचा प्रयत्न करू, १६ असे त्यांचे उत्तर आले. या त्यांच्या पत्रावरून ते तेथील बौद्ध संस्थेचे अध्यक्ष होते, हेही धर्मानंदांना समजले. तेव्हा धर्मानंदांनी तेथे जाण्याचे नक्की केले. त्या काळात परस्पर मुंबईहून रशियाला जाण्याची सोय नव्हती. म्हणून धर्मानंदांनी बर्लिनद्वारा रशियास जाण्याच्या इरायाने, ३ मार्च १९२९ रोजी मुंबई सोडली.

रशियाची अकाडेमी ॲफ सायन्सेस

धर्मानंद लेनिनग्राडला पोचले त्या वेळी त्यांना वेण्यास बौद्ध संस्थेचे चारही सेक्टरी आले होते. अध्यक्ष प्रो. इचेबोत्स्की त्या वेळी बाहेर गार्वी गेले होते. त्यांनी परत आत्यावर त्यांची राहण्याची सोय आपल्याच घरी केली.

‘ॲकाडेमी ॲफ सायन्सेस’ ही झारच्या कारकीर्दीत स्थापन झालेली संस्था. रशियात जे शाळज्ञ किंवा भाषाकोविद असत त्यांना या संस्थेत प्रवेश मिळे. एकदाचा या ॲकाडेमीत प्रवेश मिळाला की अध्यापनाची कटकट त्यांच्यामागे रहात नसे. पूर्ण वेळ अभ्यास-संशोधनात त्यांना झालवता येत असे. इचेबोत्स्की यांनी प्रथम संस्थेच्या सभासदांना पार्टीच्या निमित्ताने आपल्या घरी बोलावून त्यांची धर्मानंदांशी ओळख करून दिली, आणि नंतर त्यांस या संस्थेत पाली भाषा शिकविण्याचे काम दिले. यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांची लेनिनग्राड विद्यार्थीठातही नेमणूक करण्यात आली.

इचेबोत्स्कीबोरोबर सुख्खातीच्या झालेल्या पत्रव्यवहारात, त्यांनी धर्मानंदांना जरी अगत्य-पूर्वक रशियात बोलावले होते, तरी त्यांत आर्थिक दृष्ट्या मात्र धर्मानंदांचा मोठासा फायदा होणार नाही, हे कल्पविष्यास ते विसरले नव्हते. पण धर्मानंदांचा तेथे जाण्याचा उद्देश हा आर्थिक फायद्याकरिता नसल्यामुळे, त्यांनी या गोषीस विशेष महत्त्व दिले नव्हते. पण प्रत्यक्षात ॲकाडेमीकडून मिळाणारे शंभर-सव्वाशे रुचल्स त्यांना आपल्या खर्चास लागणाऱ्या रकमेपेक्षा जास्तच होऊ लागले, आणि तशातच त्यांची विद्यार्थीठात नेमणूक झाल्यानंतर आणती दोनशे रुबलसूची त्यांत भर पडली. या पैशाचे काय करावे हाच त्यांच्यापुढे प्रथं होऊन बंसला. या रशियन चत्रनाचा रशियाचाहे उपयोगही नव्हता. पण शेवटी तेथील परिस्थिती समजून घेण्याना जो त्यांचा मुख्य उद्देश होता, तो साध्य करण्यात या रकमेचा त्यांनी उपयोग केला. लेनिनग्राड, मास्को, बगैर शहरे तर त्यांनी पाहून घेतलीच, पण त्यांचिवाय तेथील लोकांच्या रहणीचा वौरे त्यांनी अभ्यास केला. तसेच त्यांनी तेथील मोठमोठाली ग्रंथालये आणि वस्तुसंग्रहालयेही पाहून घेतली. आणि अशा तज्ज्ञाने एक वर्ष रशियात राहून १९३० सालच्या सुख्खातीस धर्मानंद परत आले. इचेबोत्स्की आणि इतर मंडळीकडून त्यांनी तेथे जास्त काळ रहावे असा आग्रहपूर्वक

प्रथल झाला. पण तेथील हवा प्रवृत्तीच्या दृष्टीने धर्मानंदांना न मानवत्यामुळे त्यांनी भारतात परतप्प्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेची चौथी सफर

रशियाहून भारतात आत्यावर धर्मानंदांनी गांधीजींच्या सत्याग्रह मोहिमेत कसा भाग घेतला याची माहिती पुढे येणारच आहे. या वेळी धर्मानंदांना शिक्षा होऊन तुरंगावास भोगावा लागला आहे ही बातमी अमेरिकेस डॉ. बुड्स यांस समजताच, त्यांनी तेथून १०० दॉलर्स धर्मानंदांच्या मुलीकडे पाठवून देऊन त्यांची तुरंगात योग्य व्यवस्था ठेवप्यास कळवले होते, याचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आणि नंतर ते तुरंगातून मुट्टल्याचे कळताच, धर्मानंदांच्या मार्गे लागून आग्रहपूर्वक डॉ. बुड्सनी त्यांस अमेरिकेस बोलावून घेतले होते. ही त्यांची अमेरिकेची चौथी सफर. या वेळीही धर्मानंद तेथे एका वरप्रिया जास्त दिवम राहिले नाहीत. १९३१ च्या ॲक्टोवरात ते तेथे गेले, आणि १९३२ च्या ॲक्टोवरअखेर परत आले. या एका वर्षात इतर काही राहिलेली पाली ग्रंथांच्या संस्करणाची कामे त्यांनी पुरी केली. ‘विसुद्धिमग्याचे’ इंग्रजी मार्गातर करण्याचे हार्वर्ड विद्यापीठाने उरवले होते. त्या कामाकरिता धर्मानंदांनी आपले विद्यार्थी पु. वि. बापट यांचे नाव त्या विद्यापीठास सुचवले होते. बापट यांनी त्या कामास तेथे जाऊन १९२९ मध्येच सुख्खात केली. धर्मानंद आता थकत चालले होते. प्रकृतीही बरोबर राहत नव्हती. त्यामुळे डॉ. बुड्स यांच्या आग्रहास बळी न पडता तेथील एका वरप्रिया वास्तव्यानंतर ते परतले होते.

धर्मानंदांच्या अलौकिक जीवनाचे अवलोकन केल्यास, त्यांनी आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ शानदानाच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात वेचलेला दिसून येतो. पण याचा अर्थ मात्र हा नव्हे, की आपला देश आणि समाज यांच्या हिताचे इतर कोणतेही कार्य करण्यास ते तथार नसत. उलट, अशा प्रकारचे कोणतेही कार्य त्यांच्या विचारसरणीस पटणारे असले तर ते ते आपण होऊनच स्वीकारीत, आणि ते शक्य

तितके निर्दोष आणि परिपूर्ण व्हावे याबदल झटत. अशा कार्यापैकी महात्मा गांधींच्या सत्याग्रह-मोहिमेत त्यांनी घेतलेला भाग, आणि पार पाडलेली कामगिरी, हे एक आहे. यासंबंधीची माहिती या टिकाणी सविस्तरपणे देणे अगथ्याचे आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका

धर्मानंदांची महात्मा गांधींशी प्रथम भेट ते पुण्यात आत्मावेळी १९१६ मध्ये कशी ज्ञाली, याचा उल्लेख मागे आलाच आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक दिवंगत झाले, आणि भारतीय स्वातंत्र्यकार्याची धुरा महात्माजींनी उचलली. या वेळी त्यांनी असहकारितेची रणभेरी ऊऱ्यान कार्यास सुरुवात केली, या वेळी धर्मानंद अमेरिकेत होते. पण तेथे असतानाही त्यांचे लक्ष भारतातील राजकीय बडामोडींकडे लागू राहिले होते. महात्माजींनी सत्य नि अहिंसा या दोन तत्त्वांच्या समन्वयाने जे सत्याग्रहाचे तंत्र अस्तित्वात आणले, त्यात त्यांस बुद्धाच्या शिंकवणीचा आशय दिसून आला. यामुळे ते एकदम महात्माजींच्या चढळवळीकडे आकर्षित झाले असत्यास नवल नाही. १९२२ मध्ये भारतात आत्मानंतर त्यांनी गांधीजींच्या ‘गुजरात विद्यापीठात’ काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महात्माजींच्या तत्त्वज्ञानाचा आणि कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करण्याची त्यांस संधी मिळाली. कॅग्रेसच्या अधिवेशनांना तर ते न चुक्ता हजर रहात असत.

नव्या विचाराचे संस्कार

हा वेळपर्यंत धर्मानंदांचे वास्तव्य पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत झाले होते. अमेरिकेच्या पहिल्या भेटीतच-बाटेत, प्रवासात असतानाच,-समाजवादी विचारसरणीची त्यांची ओळख कशी घडून आली, ते त्यांनी मागे सांगितलेच आहे. यासंबंधीचे जास्त स्पष्टीकरण ते पुढीलप्रमाणे करतात :

“... १९१० सालच्या मे महिन्यापैत समाजसच्चावाद म्हणजे काय ह्याची मला नुस्ती कल्पना देखील नव्हती. आमच्या सामाजिक मुघारणा म्हटल्या म्हणजे मुख्यवेकरून बालविवाह बंद करणे, विश्वांना पुर्निविवाह करण्यास मोकळीक असणे व जातिमेद मोडणे हा असत; आणि राष्ट्रीय मुघारणेचे, ‘होम रुल’ मिळवणे हे होतें. बहुजनसमाजाच्या दारिद्र्याचे आणि अज्ञानाचे प्रश्न गौण समजले जात असत. स्वराज्य मिळाल्यावर ते आपोआप सुटणार आहेत, असे आमच्या पुढाच्यांस वाटत होते. अर्थात् समाजवादाच्या तत्त्वज्ञानाची महती कोणालाच ठाऊक नव्हती. रशियन क्रांती ज्ञाल्यानंतर काय ती ही परिस्थिति बदलली.

समाजवादाच्या मार्गावर मी अकसात् आलो. पहिल्या खेपेस अमेरिकेस जात असती लिंबूरपूरलाच... समाजसच्चावादाची माहिती मला मिळाली. तेव्हांमासून सोशॉलिश्मवरील लहानमोठे ग्रंथ वाचण्याचे मला नुसरते वेड लागू राहिले.

अमेरिकेला पोहोंचल्यावर शक्य तितक्या त्वरेने मीं सोशॉलिस्टांच्या संस्थांचा शोध लावला. डॉ. बुड्स यांचे मेहुणे आणाला खिश्चन सोशॉलिस्ट म्हणवीत असत. त्यांच्याकडून मी बरीच माहिती मिळवली, आणि सोशॉलिस्टांच्या बुक डेपोंत मिळणारी उपयुक्त पुस्तके विक्र वेऊ त्यांतील शक्य तेवढीं वाचून काढली. काळं मासांसाठी मुख्य ग्रंथ ‘कॅपिटल’ मात्र मला समजला नाही. पण त्याच्या बहुतेक सिद्धान्तांचा सार मला इतर ग्रंथकारांनी केलेल्या स्पष्टीकरणावरून समजून घेता आला.”^१

विचारक्रांती

ह्या नव्या विचारांचे संस्कार वेऊनच धर्मानंद अमेरिकेनून परतले होने. ह्या विचारांचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम ते पुढील शब्दात सांगितात :

“ह्या नवीन तत्त्वज्ञानानें माझ्या विचारांत विलक्षण क्रांति घडून आली. मठभर इंग्रजांमोर आमच्या पराक्रमी राजेरजवाड्यांचा टिकाव कां लागत नाही, आग्ही आमच्या इतिहासाचे कितीहि गोडवे गाइले तरी त्याची पुनरावृत्ति होणे कां शक्य नाही, त्यांच्या किंवा गणपनीमारवद्या धार्मिक उत्सवाच्या आधारे आजचैं राज-कारण लढऱ्यां पहाणे कसें निश्चयोपी ठरते, इत्यादि प्रश्नांचा आपोआप उलगडा आला.”^२

अशा प्रकारे झालेल्या भारताच्या पराधीनतेच्या कारणाच्या उलगड्यातून, त्यांस भारताच्या सुरुकेना जो मार्ग दिसू लागला, तो पुढील स्वरूपाचा होता :

“... आतं यापुढे जो आम्हांस संग्राम लढावयाचा आहे, तो जुन्या इतिहासाची ढोलकी वाजवून लढता येणार नाही. या ढोलक्यांना इतिहासज्ञ इंग्रज घावाले तर ते मूर्ख ठरतील. खरें सामर्थ्य कामगांधींच्या संघर्षानेत सामावलेले आहे, आणि त्याच्या आड येणारा स्वदेशाभिमान सुदैवानें अद्यापि हिंदुस्थानांत बद्धमूल झालेला नाही. जात्यभिमान आमच्यामध्ये आहे, पण समाजवादाच्या तत्त्वासमोर लढायाइतका तो बलवान नाही. त्याला मूठमाती देऊन समाजाचे दैन्य दूर करण्यासाठी हिंदुस्थानवारीं श्रमजीवीं समाजवादाच्या तत्त्वाला अनुसरून संघर्षना करण्यात आली, तरच इंग्रजांना येथे रहावें की न रहावें [To be or not to be] याचा विचार करावा लागेल. स्वकीयांच्या चार-सहा खुनांना ते दाद देतील हें संभवनीय नाहीं.”^३

समाजवादाच्या प्रसाराचा प्रयत्न

समाजवादाच्या प्रसागने भारताच्या राजकारणाला योग्य दिशा लागेल, असे त्यांस

१, २, ३. खुलासा : प्रकाश साधाहिक, प्र. ६ वे, १४ नोव्हेंबर १९३७.

वाट होते. पुण्याच्या 'सुधारकात' आणि मुंबईच्या 'सुबोध पनिकेत' सहकारी तत्वास अनुसरून कामगारवर्गाची सुधारणा करी करता थेईल, या विषयावर त्यांनी काही लेख या काळात प्रसिद्ध केले. या विषयावर त्यांनी संधी मिळेल तेव्हा व्याख्यानेही दिली. १९१२ साली पुण्याच्या 'वसंत व्याख्यानमालेत' न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेवाली त्यांनी दिलेल्या व्याख्यानाचा विषय 'काळे मार्क्स यांचे चरित्र आणि मते' हा होता.^५ प्रसिद्ध कथ्युनिस्ट पुढारी श्री. अ. डांगे, यांनी 'सोशलिस्ट' नावाचे पत्र काढून समाजवादी विचारसरणी प्रथमतऱ्यांचे लोकांसमोर मांडण्यास सुरुवात केली, ती १९२२ मध्ये त्यांच्याच पुरस्काराने, भारतीय कथ्युनिस्ट पार्टीची कानपूर बेळे स्थापना होऊन, या नव्या तत्वज्ञानाच्या प्रसारास पद्धतशीर सुरुवात झाली, ती १९२५ मध्ये यावरून धर्मनिंदांनी या विचारांच्या प्रसाराचे सूतोवाच, यापूर्वी दहा-चारा वर्षे केले होते, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

पण एकंदरीत श्रमजीवी समाजाची संघटना घडवून आणण्यास माणसाची ज्या प्रकारची मानसिक आणि प्राकृतिक ठेवण असावी लागते, तशी धर्मनिंदांची नव्हती. दारिद्र्य आणि शरीरिक कष्ट यांस त्यांची सदाच तयारी असे. पण जनतेत मिळून—मिसळून वागणे आणि गरज असल्यास त्यांच्या धक्काबुद्धीत शिरून संघटनात्मक कार्य करणे, त्यांस जमणारे नव्हते. या गोष्टीची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. तेव्हा, आपल्या हातून नसलें, तरी समाजात पुढारी म्हणून वावरत असलेल्यांकडून अशा प्रकाराचे कार्य घडवून आणावे असे त्यांस वाढू लागले, आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती ते पुढील प्रमाणे देतात.

"लोकांत मिळून वागणे माझ्यानें कर्तीहि झालें नसते. यास्तव मी असा विचार केला की, हे प्रवाराकार्य आमच्या पुढाऱ्यांच्या मार्फत करून घ्यावे. त्या वेळी लो. टिळक मंडालेला कैदेत होते; व त्यांचे आसन श्री. नरसिंह चिंतामण केळकर यांनी मंडित केले होते. १९०९ साली पुण्यास असतांना त्यांचा व माझा परिचय घडून आला. त्या सालाच्या गणेशोत्सवांत त्यांनी मला एक व्याख्यान देण्यास लाविले. तेव्हांपासून मी त्यांना मधून मधून भेटत असें. अमेरिकेस जाण्याच्या तयारीत होतीं तेव्हां, आपल्या बरीं जेवण्यास आमंत्रण करून त्यांनी मला प्रेमपूर्वक निरोप दिला. अमेरिकेस असतांना ते मला केसरी नियमानें पाठवीत असत. अशा पुढाऱ्यांच्या हातीं काळे मार्क्सचे तत्वज्ञान देण्याने महाराष्ट्राचाच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानचा फायदा होईल असें वाढून, सोशलिंगम-वरचे कांहों सोपे ग्रंथ मी त्यांजकडे पाठविले. यथायोग्य प्रसंगी आण त्या ग्रंथांचा उपयोग करणार आहोत, असें त्यांनी मला लिहिले.

"एकदोन आठवड्यांतच एका केसरीत मुंबईच्या धनिकांना दूषित रक्तांच्या

४. चित्रमय जगत् : जून १९१२.

गांठीची उपमा दिलेली माझ्या वाचनात आली; व सोशलिंगमचा तात्यासाहेबांवर चांगला परिणाम होऊं लागला आहे हे पाढून फार आनंद झाला. पण ह्या उपमे-पलीकडे समाजवादाविषयीं दुसरे कांहीं पुढच्या अंकांतून दिसून आले नाही."^६

आत्यंतिक राष्ट्रप्रेमामुळे उत्पन्न होणाऱ्या संकुचित वृत्तीमुळे कलह माजतात, युद्धे होतात, आणि जागतिक शांतीवाच विषदते याची जाणीव बुद्धाच्या शिकवणीमुळे त्यांस पूर्वीच झाली होती. गांधीवादात त्यांस बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अंश दिसत असे, तर मार्क्सवाद हा बुद्धाच्या तत्वज्ञानास पूरक आहे असे त्यांचे मत होते. यामुळे या दोन्ही वादांवदल धर्मनिंदाना फार मोठे आकर्षण वाट होते, यात शंका नाही. पण याचा अर्थ असा मात्र नव्हे, की ही दोन्ही तत्वज्ञाने त्यांनी अंधश्रेद्धने मान्य करून, आपले वैशिष्ट्य गांधी आणि मार्क्स, यांच्या भक्तीत पूर्णपणे बुडवून टाकले होते. या दोन्हीतील उगिंवांची त्यांस पूर्णपणे जाणीव होती. चिकित्सकवृत्ती आणि स्वतंत्र विचारसरणी हा धर्मनिंदांचा स्थायीभाव होता. आणि या दोन्ही वादांच्या प्रचाराचे जे थोडे-बहुत कार्य त्यांनी केले, ते आपल्या या स्वतंत्र विचारसरणीस मुरड न घालता !

भारतीय कॉंग्रेसमध्ये जरी अनेक नवे-जुने गट कार्य करीत होते तरी १९२९ पर्यंत तरी कॉंग्रेसची प्रकृती बहुतांशी राष्ट्रवादीच होती. कॉंग्रेसने समाजवादी ध्येय स्वीकारावे असे धर्मनिंदाना वाट असे. १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली. ही निवड जाहीर होताच धर्मनिंदानी जवाहरलालांची भेट घेऊन आपले विचार त्यांच्यापुढे मांडले. आणि प्रत्यक्ष लाहोर येथील अधिवेशनात जवाहरलाल यांनी अध्यक्षपदावरून आपण समाजवादी असल्याचे स्पष्ट करून समाजवादाचा ज्या वेळी पुरस्कार केला त्या वेळी धर्मनिंदाना बराच आनंद वाटला, असे मुनि जिनविजयजी संगतात.^७ ते दोवेही या अधिवेशनास हजर राहिले होते. धर्मनिंदानी नंतरच्या काळात सत्याग्रह-मोहिमेत जो भाग वेतला तो ह्या भूमिकेवरूनच.

सत्याग्रह

भारतीय कॉंग्रेसच्यातफे स्वातंत्र्य-सत्याग्रहाचे सेनानी या नात्याने महात्माजींनी २ मार्च १९३० रोजी व्हाईसरॉयकडे ११ मागप्यांचा लिलिता पाठवला, आणि नंतर १२ मार्च रोजी स्वतः ऐशी सत्याग्रहाच्या तुकडीनिशी बेकायदा मीठ तयार करण्याच्या रूपाने सावत्रिक सत्याग्रहास सुरुवात केली. या वेळी काही दिवसांपूर्वीच धर्मनिंदरशियाहून भारतात येऊन पोचले होते. हा गांधीजींचा सत्याग्रह 'दांडी-मार्च' या नावाने

५. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ६ वै, १४ नोव्हेंबर १९३७.

६. प्रस्तुत लेखकाशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत.

जगप्रसिद्ध आहे. या मोर्चाने सर्व राष्ट्र नवचैतन्याने भासून टाकले. सर्व सेड्यांपाड्यांनुन स्वानंच्यरणाच्या घोषणा होऊ लागल्या. धर्मानंद पुण्याळा वगैरे जाऊन नुकतेच मुंबईत आले होते त्यांनी सत्याग्रहात भाग घेण्याचे ठरवले. त्यावृद्धलची माहिती ते 'खुलासा' - मध्ये^७ पुढीलप्रमाणे देतात.

“ खिले-पाले येथील छावणीतील कार्यकर्त्यांचा आणि माझा बराच निकट संबंध असल्यामुळे मी तिकडे वारंवार जात असें. एप्रिल महिन्याच्या, मला वाटते शेवटच्या आठवड्यांत, महाराष्ट्र सत्याग्रह मंडळानें आपली वैठक पार्याच्या छावणींत आणली. त्यांच्याशी विचारविनियम करीत असतां असें समजून आले की, शिरोडे येथील छावणीच्या प्रमुखांना, श्री. देवगिरीकर, श्री. अप्पासोहेर पटवर्षीन व श्री. राऊत, यांना सरकारने पकडल्यामुळे ती छावणी डॅमकूऱ लागली आहे. या कामी माझा हातून थोडीबहुत मदत होईल असे वाढत्यामुळे मी ताबडतोव तिकडे जाण्याचा बेत ठरवला आणि महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाच्या चालकांकडे बरोबर नेण्यासाठी एक पत्र मागितले. आतां देतों, संध्याकाळी देतों असे म्हणून शेवटपर्यंत त्यांनी पत्र म्हणून दिले नाही. ‘तुम्ही जा, आम्ही पत्र मालवणाच्या छावणींत पाठवतों, आणि तार देखील करतों,’ असें ते म्हणाले.

“ मी मालवणाला जाण्याचा बेत नक्की करून तुकळों होतों. आणि अशा वेळी महाराष्ट्र-मंडळाच्या या धरसोडीच्या वर्तनाचा विचार करण्यास सवड नव्हती. परंतु मालवणाला बोट पोंचते रात्री १।।-२ वाजतां. आणि त्या वेळी खाली उत्तरून कुठे तरी बसून रहाण्यास जागा मिळागर किंवा नाही याची देखील शंका वाटली. श्री. प्रभाकर माडगांवकर यांचा व श्री. वाघ यांचा कांहींपा परिचय होता. श्री. माडगांवकरांनी वाबांकडून आपल्या नातलगांना अशा अर्थाची मोषम तार करवली – ‘एक गृहरथ आजच्या बोटवरून मालवणाला पोंचवार, त्यांना बोटीवर भेटून घरी न्यावै.’

मालवण येथील छावणी

“ माझ्याच्यरोबर श्री. विश्वनाथ रंगाजी सांखोळकर नांवाचे वाढी संस्थानांतील एक गृहस्थ होते. त्यांचा व प्रभाकरांचा चांगला परिचय असल्यामुळे या तारेची माहिती त्यांना आगाऊन निळाली होती. मात्र त्यापूर्वी त्यांची व माझी मेट झाली नसल्यामुळे मला ते प्रत्यक्ष ओळखत नव्हते. त्यांनी होऊनच माझी ओळख करून घेतली, आणि सांगितले, ‘वाबांच्या मंडळीला मी चांगला ओळखतों. ते बोटीवर येतील तेव्हां मी तुम्हाला उठवीन. तोंपर्यंत तुम्ही स्वस्थ झोपा. पण जर कोणी आला नाहीं तर वेगुल्याला जाण्याएवजी मी मालवणालाच उतरेन, आणि तुमची आला नाहीं तर वेगुल्याला जाण्याएवजी मी मालवणालाच उतरेन, आणि तुमची

व्यवस्था लावून मग वेगुल्यास जाईन. तुम्ही निश्चित असा.’ श्री. सांखोळकर त्या रात्री झोपले नसावेत. मालवणन्चे बंदर आत्याबरोबर मीहि जागा झालो. बरोबर फारसे सामान नसल्यामुळे बांधाबांध करण्यास विठ्ठल लागला नाहीं. दोबे गृहस्थ येऊन ‘मुंबईच्या वाबांकडून कोणी गृहस्थ आलेत काय?’ असें विचारीत सुटले. सांखोळकर त्यांची बाट पहात होते. ते ताबडोब त्यांना घेऊन माझ्याजवळ आले व म्हणाले, ‘ते दोबे वाबांच्या घरचे आहेत, ते तुमची सर्व व्यवस्था करतील. त्यांचे घर छावणीच्या शेजारीच आहे. आज रात्री त्यांच्याकडे रहा; त्यांना सकाळी छावणींत जा. मी आतां येथे न उतरतां वेगुल्यास जातों.’ माझी चांगली काळजी घेतल्याम्हाल श्री. सांखोळकरांचे आभार मानून त्या गृहस्थांबरोबर मी श्री. वाघ यांच्या घरी गेलो.

“ दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाबांच्या मंडळीने छावणींत पोंचवले. छावणी म्हणजे श्री. बापूसोहेर समंत यांचे घर. तें सर्व त्यांनी सत्याग्रह-मंडळाच्या हवाली केले, आणि त्यांनंतर त्यांना तीन महिन्यांची शिक्षा होऊन ते रसागिरीच्या तुसंगांत गेले. इकडे या व आज्ञाज्ञाजूद्या सर्व छावण्यांची व्यवस्था श्री. अण्णासोहेर सहस्रनुदे यांच्याकडे होती. ते दुसऱ्या लहान-सहान छावण्या पद्धाण्यासाठी बाहेर गेले असल्यामुळे छावणीची व्यवस्था दुसऱ्या कोणाकडे तरी सौंपविण्यांत आली होती. त्यांच्याकडे जाऊन प्रथमत: मी चौकशी केली कीं, महाराष्ट्र-मंडळाकडून तार किंवा पत्र आले आहे कीं काय? मला नकारार्थी जगाव मिळाला; आणि या छावणींत रहावें कीं न रहावें या विचारांत पडलों. पण त्या दिवशी तेथे राहिल्या-शिवाय गत्यंतर नव्हते. कोणे जावै याचा विचार करण्याला तरी अवकाश पाहिजे होता. परंतु, माझ्या आगमनाची बातमी आपोआपच गांवांत पसरली. मालवणची कांहीं शिष्ट मंडळी मेटावयास आली. एका गृहस्थांनी दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. तेव्हां मी म्हणाले, ‘महाराष्ट्र-मंडळाकडून या छावणींत कांहींच निरोप आला नसल्यामुळे येथे मला फार दिवस रहातां येणे शक्य नाहीं. उद्यांच मी दुसरीकडे जाण्याच्या विचारांत आहें. तेव्हां आपले आमंत्रण स्वीकारावें कसें?’ ते म्हणाले, ‘तुम्हाला छावणींत रहावें आवडत नसलेले, तर आमच्या घरी चला. थोडीशी अडचण आहे खरी, तथापि कशी तरी व्यवस्था करू. परंतु मला वाटते कीं, येथे रहाण्याला सुर्खीच हरकत व्हायची नाहीं. जेवणाल्याच्याची व्यवस्था मी करतों. माझा मुळगा आपल्यासाठी रोज घरून जेवण आणील. निदान दोन दिवस मालवणाला राहून मग दुसरीकडे जावै अशी माझी तुम्हांस विनंती आहे. येथे माझ्यासारखे दुसरेहि बेरेच गृहस्थ आहेत कीं, ज्यांनी तुमचे नांव ऐकले आहे. पण तुम्हाला प्रत्यक्ष पाहिले नाहीं. तेव्हां त्या सवीना तुमच्या भेटीने फार आनंद होईल.’

मंडळीच्या प्रयत्नानें छावणीत एक सभा भरवण्यांत आली. आणि त्या समेत मीं भाषण केले. भाषा संपदावर कांही मंडळीचा असा आग्रह पडला, कीं निरनिराळ्या भागांन मीं आणवी दोन-तीन व्याख्यानें द्यावीं. तेथील मराठे व भंडारी लोक बरेच पुढारलेले आहेत; आणि माझ्या व्याख्यानागसून त्या लोकांची संषटना होणे शक्य होईल, असे त्यांचे म्हणणे होते. माझ्या प्रयत्नानें मालवणन्या लोकांचे कितपत द्वित होईल यांचे जरी मला अनुमान करतां आले नाही, तरी या सामान्य जनेचा उरिव करून वेण्यानें माझ्या ज्ञानांत थोडीबहुत भर पडेल याविष्यीं शकाच नव्ही; म्हणून या मंडळीचे आमंत्रण मीं आनंदानें स्वीकारले.

“ दुसऱ्या कीं तिसऱ्या दिवशीं रात्रीं एका मिठागराच्या बाजूला मोळ्या समेत व्याख्यान चालू असतांनाच शिरोड्याच्या छावणीतून श्री. आत्माराम भास्कर पंडित व्हे आले. त्या दिवशी श्री. अण्णासाहेब सहस्रबुद्धेहि हजर होते. सभा आणो-पल्यानंतर त्यांचे व श्री. पंडित यांचे बराच वेळ संभाषण झाले. इर्याथ हा होता कीं, शिरोड्याची छावणी बंद होण्याच्या वेतांत आहे. गांवचे लोक संतुष्ट नाहीं; स्वतः अण्णासाहेब तिकडे जाऊन राहिल्याशिवाय छावणी चालणे शक्य नाहीं; परंतु अण्णासाहेबांना मालवणकडे बन्याच छावण्यांची दखरेख पाहावयाची होती. तेव्हां त्यांनी माझ्याकडे बोट दाखविले. परंतु कोणत्याहि छावणीचा अधिकारी होण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. होतां होईल तों माझ्यां स्वयंसेवकत्व सोडाव्याचे नाहीं असा विचार होता. तथापि अण्णासाहेबांनी बराच आग्रह केल्यामुळे मीं थोड्या दिवमांसाठी शिरोड्याच्या छावणीत रहाण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी दुगारीं निघून तिकडे रात्रीं ७-८ वाजण्याच्या सुमारास पैनव्हांना.”

शिरोड्याच्या छावणीत

“ आमच्या आगमनाची शिरोड्याचे लोक मोळ्या उत्सुकतेने वाट पहात होते. श्री. पंडित अण्णासाहेबांना घेऊन आल्याचे समजल्याबरोबर आजूबाजूचे सर्व लोक सत्वर देवलाच्या मंडपांत गोळा झाले. आणि पुढे छावणीची व्यवस्था कशी काय लागणार यासंबद्धीं पृच्छा करू लागले. त्या समेत अण्णासाहेबांनी लोकांना माझा परिचय करून दिला, आणि सर्व गांवकच्यांच्या संमतीनें तूर्त छावणीचा अधिकार माझ्याकडे देप्यांत यावा असे सुचवले. श्री. पंडित यांनी त्यांच्या म्हणाऱ्याला दुजोरा दिला, आणि हा बेत सर्वोना पसंत पडला असे वाटले. कारण कोणीहि विरोध केला नाही.

८. धर्मानंदांनी पंडित यांच्याशी झालेली ही पहिली भेट. यानंतरच्या काळात ‘बहुजन विहार’ वरैर धर्मानंदांनी केलेल्या कार्यात पंडित यांची त्यांना बरीच मदत झालेली आहे.

“ छावणीचे सर्व काम श्री. पंडित पहात असत. मला तेवढे रात्रीचे व्याख्यान आवें लागे. जेवणाखाण्याची व्यवस्था पाहण्यासाठी डॉ. भागवत होते. स्वयंसेवक तीस की पसतीस असावेत. त्यांपैकीं एक ८-१० स्वयंसेवकांची लहानशी तुकडी रेडी गांवांत ठेवली होती. स्वयंसेवक खेड्यांत जाऊन थोडाबहुत प्रचार करीत. परंतु त्यांची कांहीच आवश्यकता नव्हती. गांवच्या लोकांचा उत्साह अप्रतिम दिसला. कुठेहि सभा भरवली, तरी हजारों माणसे येत. रात्रीच्या समेता तर शिरोड्याच्या देवलाचा मंडप गच्च भरून जात असे; आणि कधीं कधीं लोक बाहेहि उमे रहात ! ”

शिरोड्याचा सत्याग्रह

१२ मे ते २२ मे पर्यंत शिरोड्याचा सत्याग्रह चालू राहील असे ठरले होते. आणि त्यानुसार घरके वरैर वाटण्यात आली होती. ११ मे रोजी जवळ जवळ पाचशे स्वयंसेवक येऊन दाखल झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंसेवकांनी निरनिराळ्या मिठागरांवर हल्ले केले. त्या वेळी टीडीशेहून अधिक स्वयंसेवक पकडले गेले. दुसऱ्या दिवशीच्या सत्याग्रहाच्या वेळी पोलिसांनी वेताच्या छडीचा उपयोग केला; आणि काही स्वयंसेवकांनीही पोलिसांच्या हातून सुटण्याचा प्रयत्न केला. या दिवशी बरीच मंडळी पकडली गेली. ता. १४ मे रोजी सत्याग्रह सुरु झाला त्या वेळेपासूनच वातावरण बिघडत चालले होते. ता. १५ रोजी धर्मानंदांनी आपल्या तुकडीसह सत्याग्रहात भाग घेतला. त्यांनी आपल्या तुकडीला सरळ रस्याने मिठागरावर नेले. तेथे पोचताच कलेक्टरनी धर्मानंदांना पकडण्याचा हुक्म केला. त्यानुसार त्यांस पकडून दूर नेऊन पाचसहा सदस्य पोलिसांच्या पहाऱ्यात ठेवण्यात आले; आणि नंतर लाटीबंद पोलिसांनी धर्मानंदांनारोबर असलेल्या स्वयंसेवकांवर लाटी चालवली. त्यांच्यानंतर सोमण यांची तुकडी आली. या वेळीही सोमण यांना पकडून बाकीच्यावर लाटीचा हल्ला केला. यामुळे ते खबरले. त्याचे वर्णन धर्मानंदांनी पुढालग्रमाणे केले आहे.

लोक खवल्ले

“ हा नवीन प्रकार पाहून रेडी आणि शिरोडा गांवांतील मराठे लोक अतिशय क्षोभले. एकदोघेजण तर कलेक्टरवर हल्ला करून त्याचा प्राण घेण्याच्या बेतांत होते ! लोकांचा जमाव एकसारखा वाढत चालला होता. आणि मी दूर अंतरावर पाहाऱ्यांत असल्यामुळे माझ्याबहुत कांहीं होण्याजोगे नव्हते. केवळ उदास वृतीने मी त्या उद्धृत्यावर जनसमूहाकडे पाहात गाहिले. तरी बरै कीं श्री. आ. भा. पंडित कैद झाले नव्हते. त्यांनी एक-दोन गांवच्या गृहस्थाना ब्रोकर घेऊन मोळ्या मिनत-बारीने लोकांना माझे हटवले. ‘मेहेंद्रावानी करून माझे व्हा ! ’ हे त्यांचे शब्द मला स्पष्ट ऐकूं येत होते. आणि ते व त्यांचे साथीदार हात फैलावून पुढे सर-

सावणान्या लोकांना आडवीत होते. हें पण मी पाहात होतों.

शेवटची चढाई

“ इतक्यांत गांवच्या गुहस्थापैकी कोणीतरी त्या देखाव्याने उद्भ्रांत होऊन छावणीकडे धांवत गेले आणि सेनापति गोखल्यांना महणाले, ‘तुम्ही येथे स्वयं-सेवकांना घेऊन बसलां आहांत कसे ? . तिकडे पोलिसांनी लाढ्या चाळवून स्वयं-सेवकांचे प्राण वेतले !’ या बोलप्याने सेनापति देखील उद्भ्रांत झाले; आणि त्यांनी होते नव्हते तेवढे स्वयंसेवक बरोबर घेऊन एकदम चारी बाजूनी मिठागरावर हल्ला चढवला ! आम्ही अहिंसात्मक सत्याग्रह करीत आहोत, आणि त्या कार्मी शांतीची अत्यंत आवश्यकता आहे, हे ते पार विसरून गेले । मराठे लोक जसे एखाद्या किल्ल्यावर हल्ला करीत असत, तशा प्रकारचा हा त्यांचा हल्ला होता, आणि तो या प्रसंगी अगदीं शोभण्यासारखा नव्हता हें सांगायला नकोच.

“ आमचे स्वयंसेवक जेव्हां सैरावैरा चिखलांतून मिठागराच्या बाजूने धांवू लागले, तेव्हां पोलिसांनाहि चेव आला, आणि त्यांनी वेसुमार लाटी चालवली. दानदेशांतील एका स्वयंसेवकाला तीस-पस्तीस जखमा झाल्या. तो जरी पूर्णपणे आजहि सशक्त दिसतो, तरी त्या लाटीच्या मारामुळे त्याचे पाय अशक्त झाले आहेत.

माझी सुटका

“ सगळे स्वयंसेवक चीत झाल्यावर कलेक्टरसहेवांनी लाटीहल्ला बंद करविला, श्री. सोमणांना कैदेत ठेवण्यास सांगितले, आणि मला सोझून दिले. तेव्हां मी त्यांना महणालों, ‘हें तुम्ही काय करता ? एकदा मला कैद केल्यावर माझी चौकशी होऊन माझ्या अपराधाबद्दल मला शिक्षा होणे योग्य आहे. तुम्ही जर मला पकडून तुमच्याबरोबर नेले नाही, तर मी तुमच्या समोरच मीठ लुटीन आणि मग तुम्हांला मला पकडावै लागेल. हा उपद्रव टाळण्यासाठी आतांच मला कैदेत ठेवा !’ यास कलेक्टरने पुढील उत्तर दिले, ‘तुमच्यावर लाटीहल्ला होऊ यावथाचा नाही एवढ्याचरसाठी तुम्हांला कैद करवले. पण आतो तुम्हांला कैदेत ठेवण्याची अवश्यकता नाही. कोर्टासमोर तुम्हांला उभा करणे किंवा न करणे ही माझी मर्जी. तुम्हांला मीठ न्यावयाचे असत्यास पाहिजे तेवढे घेऊन जा.’ यावर दुसरा कांहीं इलाज नव्हता. उदासीन मनानें मी छावणीत आलों.

जखमी स्वयंसेवक

“ लाटी-हल्ल्याने जखमी झालेल्या स्वयंसेवकांना डॉ. दलवी यांनी व त्यांच्या बरोबर आसपासच्या गांवांतील रेडक्रॉस स्वयंसेवकांनी उचलून जवळच्या समर्थ

आश्रमांत नेले. तेथें त्यांची शुश्रूषा करायाला डॉ. सामंत, डॉ. भागवत, वगैरे मंडळी होती. त्यांनी व श्री. पंडित वगैरे छावणीतल्या मंडळीनें ती रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी वेगुले येथील मिशनरी डॉ. इव्हेन्स, कांहीं नसेंस व औषधे घेऊन आले. मात्र त्या रात्री मला समर्थश्रमांत जाऊन जखमी स्वयंसेवकांची शुश्रूषा करणे मुळींच शक्य झाले नाही. मी इतका थळून गेलों होतो की, छावणीत आलों तेव्हां माझ्याने उमे राहवेना. अंथरुणावर पडून राहिल्याचून गत्यंतर नव्हते. दुसऱ्या दिवशी सत्याग्रह बंद केल्याचे जाहीर करणे आम्हांस भाग पडले.

शिरोड्याची शांतता

“ अशा परिस्थितीत महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाच्या कैदेत असलेल्या सभासदां-कडून मला एक बरेच मोठे पत्र आले. त्याचा इत्यर्थ असा होता की, तुम्ही येथें जी कामगिरी बजावली ती प्रशंसनीय असल्यामुळे यापुढे महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाचे सर्वाधिकार देऊन तुम्हाला आम्ही महाराष्ट्राचे सर्वाधिकारी नेमतो.

“ शिरोड्याचे बातावरण प्रक्षुप्त झाले होतें; आणि मी तिकडे गेल्यापासून लोकांना सत्याग्रहाची भूमिका समजावून देण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट खरी. परत जेव्हां लाटीहल्ला सुरु झाला तेव्हां माझ्या उपदेशाचा सामान्य जनतेवर झालेला परिणाम टिकाव घरून राहिला असता की नाही याची बळकट शंका आहे. ज्या सत्याग्रही स्वयंसेवकांना गांवच्या लोकांनी आपल्या देवळांत जागा वगैरे देऊन आदराने मदत केली, त्याचिन आपल्या दोळ्यांसमोर सुड्डे पडत आहेत हें पाहून त्यांपैकी कांहींजणांनी तरी खात्रीने अत्याचार केला असता. ही आणीबाणीची वेळ कोणी राखली असेल तर ती पंडित व त्यांचे साथीदार यांनीच होय.

सत्याग्रहात इतिहासाची भेसल

“ अशा रीतीनें शिरोड्याची परिस्थिती बरीच अनुकूल असत्यामुळे आपल्या हातून सत्याग्रह महात्मा गांधीच्या तत्वाला अनुसरून कसा तरी पार पडला. पण तेवढ्याने शेफारून जाऊन महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाचे सर्वाधिकारपद स्वीकारणे निव्वळ साहसर्कर्म झाले असते. जिकडेतिकडे सेनापति आणि सरदार भेट्ले म्हणजे प्रसंग कठीण यावयाचा !

“ महाराष्ट्राच्या इतिहासाला नसतेंच महत्त्व आल्यामुळे त्याचे मिश्रण सत्याग्रहात झाले. महाराष्ट्रांतील अनेक सत्याग्रह-शिविरांतून आणि सभांतून शिवाजीचे व तानाजीचे पोवाडे गाण्यांत येत होते. त्यांनी केलेल्या पराक्रमाचा अर्थाभर्थी सत्याग्रहाशी कांहींच संबंध नव्हता. तरी एवढे भाग्य समजाले पाहिजे की त्या वेळी मिठागरावर हल्ले न करता सिंहगडावर बोरघडी चढवण्याची दूस निघाली नाही ! परंतु सभेच्या आरंभीच शिवाजीचे आणि तानाजीचे पोवाडे गाऊन त्याच सर्वें

निःशब्द प्रतिकाराचे महत्त्व प्रतिपादणे अप्रस्तुत बाटत होते; आणि त्याचा परिणामाहि श्रोत्यांवर व्हावा तसा होत नव्हता. पण पोळाडे चेंद करणे कोणालाहि शक्य झाले नसते. अर्थात् अशा प्रसंगी महाराष्ट्रसत्याग्रहाचे धुरीगत्व पक्करणे घोक्याचे होते हें मला स्वप्न दिसले. आणि महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाने देऊ केलेली सर्वाधिकारी ही पदवी मीं नम्रणे नाकारली.

बसवाले नुकसान सोसप्यास तयार

“या बाबतीत माझी वाणीक योग्य होती याचा अनुभव शिरोड्यासच आला. महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाचे सभासद आणि त्यांच्या बोरर तीस-पस्तीस स्वयंसेवक मिठागरावरील कवेरीत कैद होते, हें वर सांगितलेंव आहे. रत्नागिरीचा तुळा भरून गेल्यामुळे त्यांना तिकडे पाठविता येईना; आणि बेळगांवला पाठविण्यास आजबाबूच्या गांवांतून एकदेखील बस मिळेना. पुरुष बस गाड्या होत्या, परंतु पोलिस त्या जबरदस्तीने आपल्या ताब्यांत घेतील या भयाने मालकांनीच त्यांची चाके वगैरे काढून कुठे तरी लपवून ठेवली होती. तेव्हां कलेक्टरसाहेबांनी सावंतवाडीला जाऊन तेथल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून तीन बसगाड्या आणल्या आणि त्या सावंतवाडीच्या हर्दीतच ठेवून दिल्या.

“सावंतवाडीची हद आमच्या छावणीपासून अवघी फलंग-द॒ड फलंगच्या अंतरावर असत्यामुळे गांवच्या लोकांना ही बातमी ताबडतोव समजली. आणि बसवाल्यांपाई जाऊन त्यांनी बसगाड्या कशासाठी आणल्या आहेत याची चौकशी केली. या बसगाड्या पोलिसांना बेळगांवला पोंचविण्यासाठी आणल्या आहेत, असेहा द्वायव्हर म्हणाले. सावंतवाडीच्या पोलिस अधिकाऱ्यानें तशी त्यांची समजूत घातली होती. गाड्या महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाच्या सभासदांना आणि त्यांच्याबोरर असलेल्या स्वयंसेवकांना बेळगांवला नेव्यासाठी आणल्या ही गोष्ट जेव्हां बसवाल्यांना समजली तेव्हां ते गावकन्यांना म्हणाले, ‘आम्ही आमच्या गाड्यांची चाके वगैरे काढून टाकतो, टायरना भोके पाडतो आणि येथून पळ काढतो. नुकसान झालें तरी हरकत नाही.’

बसगाड्या मोडण्याचा बेत

“गांवकन्यांपैकी दोये गृहस्थ भर दुपारी हें प्रकरण घेऊन माझ्याकडे आले; आणि त्यांनी बसवाल्यांना तसें करप्यास परवानगी द्यावी असा आग्रह धरला. त्या वेळी कांही प्रतिष्ठित सत्याग्रही पाहुणे छावणीत होते. ते व सेनापति गोखले वगैरे मंडळी एकत्र जमली आणि या प्रकरणावर चर्चा सुरु झाली. मीं त्यांची समजूत बालण्याचा बराच प्रथत्व केला. पण बहुतेकांचे मत बसगाड्या मोडावयास लावणे योग्य आहे असेहा पडले. एक तेवढे श्री. पंडित या प्रकरणी माझ्या बाजूचे

होते; तथापि ह्या च्वैत त्यांनी भाग घेतला नाही. ह्या प्रसंगीं मी महणालो, ‘सावंतवाडीच्या पोलिस अधिकाऱ्यानें किंवा कलेक्टरसाहेबांनी बसवाल्यांना फसवून इकडे आणले असेल, पण त्यांना आपल्या गाड्या मोडून फक्त जाप्यास सांगणे हें अगदींच अयोग्य होय. उन्हाळ्यामुळे व मिठाच्या तापाने महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाच्या सभासदांची व त्यांच्याबोरर असलेल्या स्वयंसेवकांची कशी दैना होत आहे हें तुम्ही पाहतांच. आमच्याकडे पाणी आटत चालत्यामुळे पटकीचा रोग येण्याचे भय आहे. आणि सावंतवाडीला पाणी मुबलक असून हवा चांगली आहे तेव्हां या सर्वोना सावंतवाडीला जाऊ देणे योग्य नव्हे काय?’ या युक्तिवादाचा फारसा परिणाम झाला नाही असें दिसून आले. तेव्हां मीं म्हटले, ‘इतक्यांत तुम्ही त्या बसवाल्यांना आपल्या गाड्या मोडण्यास सांगूनका. मला एका तासाचा अवकाश द्या. मी गोव्याच्या हर्दीत जातों मग माझ्या मार्गे जै तुम्हाला योग्य चाटेल तें करा. मी येथे असेपर्यंत या छावणीचा अध्यक्ष या नात्यानें माझ्या म्हणण्याला तुम्ही मान दिलाच पाहिजे. मी येथून गेल्याचरोबर वाटेल तसें बागण्यास तुम्ही मोकळे आहां.’ या निवाणीच्या बोलण्यानें मंडळी ताळ्यावर आली. गावकन्यांनी जाऊन बसवाल्यांची समजूत घातली कीं, सत्याग्रही केंद्रांना घेऊन त्यांनी निदान सावंतवाडीपर्यंत जावै. पुढे जाणे कीं न जाणे त्यांच्या मर्जीनी गोष्ट.

कैद्यांना सावंतवाडीस नेले

“त्याप्रमाणे मोटारवाल्यांनी आमच्यापैकीं राहिलेल्या कैद्यांना सावंतवाडीला नेले. पुढे जाप्यास ते कझूल न झाल्यामुळे या कैद्यांना जबलजबल दोन आठवडे सावंतवाडीलाच ठेवणे भाग पडले. त्यांच्यावर पहारा असा नव्हताच. एका रिकाम्या पडलेल्या पोलिसाच्या बराकीत त्यांना ठेवण्यांत आले होते. जेवणखर्च सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळत असे. सकाळ-संध्याकाळीची प्रार्थना चालू होती. हवापाणी चांगले असत्यामुळे सर्वोच्ची प्रकृति उत्तम राहिली. तेवढ्या वेळेपुरते सरकारच्या खचनिं चालणारे जण काय हें एक सत्याग्रह शिविरच बनले!

शांततेचा सुपरिणाम

“सत्याग्रही कैद्यांना जिकडेतिकडे पाठवून दिल्यानंतर क्षुळक कारणास्तव पोलिसांनी रेडी गांवांत शिरून थोडीशी जोर जबरदस्तीची चुणूक दाखविली. तथापि लोक शांत राहिले. आणि कलेक्टरसाहेबांनी लष्करी पोलिस काढून घेतले. तरी रेडी व शिरोडा गांवावर प्युनिटिव पोलिसांचा पाहाग ठेवून अकरा हजार स्वप्नांचा कर लादण्यांत आला. तो वसूल करणे फार कटीण झाले. अवघे २५० स्वप्ने वसूल झाले. इतक्यांत गांधी-अर्विन तह झाला. रेडी व शिरोडा

येथील लोकांनी सत्याग्रहाच्या प्रसंगी अत्याचार न केल्यामुळे त्या तहान्वयें युनिटिव होलिस उठवण्यांत येऊन वसूल केलेले रु. २५० त्यांचे त्यांना परत देण्यात आले.

मुंबईपरत

महाराष्ट्र सत्याग्रह-मंडळाच्या सभासदांना आणि त्यांच्याबोरोवर असलेल्या स्वयंसेवकांना सांवंतवाडीस नेल्यानंतर शिरोड्यास दहा-बारा स्वयंसेवकांना ठेवून बाकीच्यांना आपल्या बरी पाठवण्यात आले. पंडित आणि डॉ. भागवत छावणीची व्यवस्था पाहण्यासाठी शिरोड्याला राहिले आणि पावसाळा जबळ येऊन ठेपला असल्यामुळे धर्मानंदही मुंबईपरतले.

कामगारवर्गात कार्य

शिरोड्याहून परतल्यानंतर धर्मानंदांनी आपला मुक्काम विलेपाले येथील छावणीत ठेवला होता. तर्थे तरुण स्वयंसेवकांसाठी एक क्लास चालत असे. हा क्लास मधूनमधून ते चालवीत. त्यात गशितात घडून आलेल्या राज्यकांतीपासून भारतास काय शिकता येईल याविषयीचीच बहुधा चर्चा चाले. सत्याग्रह जरी काही महिने चालू होता तरी मुंबईतील कामगारवर्गात त्याचा प्रसार झाला नव्हता. हे काम मुंबई प्रांतिक कमिटीने त्या सालच्या जुलै महिन्यात हाती घेतले, आणि त्या कामावर धर्मानंदांनी योजना केली. त्यांच्या मरतीला पाच-सहा तरुण होते. परळ भागात त्यांनी शिंग्रिं उघडून कार्यास सुरुवात केली.

कामगारांनी सत्याग्रहाच्या नियमांना अनुसरून सर्वत्र शांततेने मोळ्या प्रमाणात या चळवळीपद्ये भाग घेतला. कोठेच त्यांच्याकडून अत्याचार घडला नाही. बोडपदेवला एकदा पोलिसांनी गोळीबार केला तरीदेखील कामगारांनी शांतपणा सोडला नाही. धर्मानंदांनी कामगारवर्गात या काळात केलेले कार्य सरकारच्या डोळ्यांत खुपण्यासारखे झाले, यात शंकाच नाही. या घटनेस उद्देश्यम, “त्यांना इतकी कडक शिक्षा देण्याच्या मुळाशी (याच्हलची माहिती खाली येईलच) वांद्याच्या मॅजिस्ट्रेटच्या मनात प्रोफेसर महाशयांना (म्हगजे धर्मानंदांना) मजूरवर्गात जे फार मोठे वजन आले आहे त्याचे सलणारे शत्यच विशेषत: असावे असे मानण्यास जागा आहे,” असे जे गोमन्तकारील ‘हिंदु’^९ पत्राने उद्गार त्या वेळी काढले होते, ते खरे होते यात शंकाच नाही.

पार्ली छावणीचे प्रमुखपद आणि शिक्षा

या वेळी पार्ली छावणीचे प्रमुख अवदुष्टा शेट हे होते. त्यांस १९३० च्या सप्टेंबर

महिन्यात सरकारने पकडून सहा महिन्यांची सजा दिली होती. तेव्हा हे प्रमुखत्व कमिटीच्या इच्छेनुसार धर्मानंदांना स्वीकारावे लागले. छावणीच्या नियमांनुसार कामे चालू असतानाच ऑक्टोबरच्या १० तारखेस व्हॉयसरोयचा नववा वटहुकूम जाहीर झाला, आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे पाचच्या सुमाराळा या छावणीवर छापा येऊन धर्मानंदांना सर्वे स्वयंसेवकांसह पकडण्यात आले, आणि फार विलंब न लावता त्यांची कोर्टी चौकशी करून त्या सर्वोंस निरनिराळ्या मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या. धर्मानंदांना एक वर्षांची सक्रमजुरी आणि दोनशे स्पष्टे दंड आणि हा दंड न दिल्यास आणली तीन महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

ठाण्याचा तुरुंग

त्याच रात्री धर्मानंदांना आणि काही स्वयंसेवकांना ठाण्याच्या तुरुंगात पाठवून इतरांस येरवड्यास पाठविण्यात आले. यानंतरची माहिती धर्मानंदांनी पुढीलप्रमाणे दिली आहे.

“त्या वेळी श्री. बाळासोहेब खेर, श्री. शंकरशंक देव, स्वामी आनंद वगैरे मंडळी ठाणा जेलमध्ये होती. मलाहि ‘बी’ क्लास असल्यामुळे त्यांच्याच वॉर्डीत ठेवण्यात आले. हा वॉर्ड काळ्या पाण्यावर जाणाऱ्या कैयासाठी बांधण्यात आला होता. कोठडीच्या खिंडक्या फार उंच असल्यामुळे कोठड्यातून हवा खेलत नसे. पहिल्या रात्री मला अशा एका कोठडीत बंद केले, तेव्हांमी मी मध्यरात्रीच्या सुमारास कासाचीम होऊन गेलो. दुसऱ्या दिवशी जेलच्या डॉक्टरने मला हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतले; आणि दोन दिवसांनंतर वॉर्डीत परत पाठवून बाहेर निजण्याची परवानगी दिली. तेव्हांपासून कैंटैनून सुटेपर्यंत मी बाहेर निजत होतो. आणि यंडी पूऱ्यु लागल्यानंतर कोठडीत निजलों तरी दरवाजा बंद करण्यात येत नसे. त्यामुळे जेवणालांग फारसे चांगले नव्हते तरी, माझी प्रकृति एकंदरीत बरी राहिली.

सुटका

“आम्हांला पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच वटहुकूमालाली मुंबई कॉण्ट्रेस कमिटीचे सर्वांगीकारी श्री. नगीनदास मास्तर यांस पुण्याला पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध मुंबईच्या बार ऑसोसिएशनने मुंबई हायकोर्टिकडे अपील केले. त्यांत श्री. मास्तर तर सुटलेच, आणि बिसाड्बाईने केलेली या वटहुकूमालाची अंमलबाबणी कायदेशीर नाही, तेव्हांया हुक्मान्वये ज्यांना शिक्षा झाल्या असतील त्यांच्या केसीस फेरतपासणीसाठी हायकोर्टिकडे पाठवाव्या असाहि याच निकालांत हायकोर्टिने हुक्म दिला. त्याचप्रमाणे आमनी केस हायकोर्टिकडे गेली. सरकारच्या वतीने खुद ठाण्याच्या कलेक्टरने साक्ष दिली. तरी देखील हायकोर्टिने आम्हांस दोषमुक्त ठरवून सोडले. आमच्या केसचा निकाल

नाताळच्या सुटीपूर्वी झाला. आणि ही सुटी संगून हाथकोर्ट पुन्हा उघडल्यानंतर त्यांना या वटहुकुमान्वये पकडण्ठांत आले होते, त्यांच्या केसीस हाथकोर्टसमोर फेगतपासणीसाठी निघाल्या; आणि त्यामध्ये ते निर्दोष ठरून कैदेतून सुटले. पुढे मार्चन्या तिसऱ्या तारखेस गांधी-अर्विन तह झाला. आणि त्याप्रमाणे सर्वच सत्याग्रही कैदी तुसंगतून मुक्त झाले! ”


‘बहुजन विहार’

धर्मनिंदांनी आणग होऊन स्वीकारलेली आणि यशस्वी रीत्या पार पाडलेली आणली एक कामगिरी म्हणजे मुंबईतील परल विमागात त्यांनी स्थापन केलेला ‘बहुजन विहार’. या विहारास ‘बुद्ध विहार’ हे नाव न देता त्यांनी त्यास ‘बहुजन विहार’ असे नाव का दिले, हे समजणे मोठेसे कठीण नाही. त्यांना या विहाराद्वारा प्रामुख्याने बौद्ध-ज्ञानाचा प्रसार करावयाचा होता हे तर खरेच, पण त्याशिवाय आणलीही एक गोष्ट त्यांस या ठिकाणी करावयाची होती.

समाजवाद आणि साम्यवाद यांच्याकडे धर्मनिंदांचा किती ओढा होता हे आणग पाहिलेच आहे. या दोन्हीतील अपरिग्रहाचे तत्व हेच त्यांना वाटणाऱ्या या वादांबद्दलच्या आकर्षणाचे कारण होते. पण त्याच बरोबर त्यांच्यासारख्या अवैरवादी बैदाला या वादातील हिंसेचा मार्ग मान्य नव्हता हे वेगळे संगप्याची गरज नाही. बहुजनांची संघटना करून चातुर्यामाच्या मार्गाने समाजातील आर्थिक विश्रमता दूर करण्यात आली पाहिजे असे त्यांस वाटे. पालै येथील सत्याग्रह छावणीचे मुख्य असताना याच विचारांचा प्रचार करून त्यांनी कामगारवर्गास सत्याग्रहात भाग घेण्यास यशस्वी-रीत्या प्रवृत्त केले होते. याचीच एक बाजू म्हणून, त्याच मार्गानि श्रमजीवीवर्गामध्ये अस्तित्वात असलेला स्पृश्यामृदश भेद नष्ट करून त्यांच्यात समता प्रस्थापित करता येईल की काय, हे त्यांस पाहावयाचे होते, आणि गृहणनच ज्या भागात श्रमजीवीवर्गांनी बहुसंख्य वस्ती आहे त्या ठिकाणी हा आश्रम त्यांनी स्थापन केला होता.

३ मार्च १९३० रोजी धर्मनिंदांची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर ते चौथ्यांदा अमेरिकेस गेले आणि १९३२ च्या ऑक्टोबरमध्ये परतले; ही माहिती मार्गे आलीच आहे. येताना ते रशियावरून आले. या वेळी फक्त दोनच आठवडे ते रशियात होते. या वेळात जुन्या मित्रमंडळींना भेटणे आणि तेथील परिस्थिती लक्षात घेणे एवढेच काम ते करू शकले. दोन वर्षांमागे तेथील जनतेची जी परिस्थिती होती त्यापेक्षा या वेळी ती बरीच सुधारली आहे असे त्यांचे मत झाले.


भारतात परतल्यानंतर पृथील दोन वर्षे बहुतांशी करून त्यांनी पुण्यातच काढली. त्यांचे लेवन वाचन चालूच होते. त्याचबरोबर त्यांच्या मुलाने पुण्यात बर बांधण्याचे काम हातात घेतले होते. त्यावर देवरेत्वं कराण्याचेही काम धर्मनिंदांनी या दोन वर्षांत केले. या काळात एक विशिष्ट ग्रंथ लिहिण्याचा त्यांच्या मनात असलेला विचार प्रत्यक्षात आणावा



मुनि जिनविजयजी




धर्मनिंद आणि डॉ. जेन्स एच. डुड्स



प्रवेशद्वार

बहुजन विहार, मुंबई



सभागृह

असे त्यांनी ठरवले, आणि त्याची थोडीबहुत पूर्वतयारीही पुण्यात असतानाच केली. या नंतर, “ १९३४ सालच्या ऑगस्ट महिन्यांत मी बनारसला जाऊन राहिलो. तेथें सहा महिने हिंदु युनिवर्सिटीत पाहुणा होतो. त्यानंतर काशी विद्यापीठांत आठ-नऊ महिने राहिलो. विद्यापीठाच्या चालकांनी माझ्यासाठी एक लहानसें घर बांधून दिले होते. त्या घरात गहन मी ‘ हिंटी संस्कृति आणि अहिंसा ’ हें पुस्तक लिहिले, ” या शब्दांनी ते या आपल्या ग्रंथ-लेखनाची माहिती देतात. या ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी नंतर १९३५ च्या अखेरीस केले.

‘ बहुजन विहार ’ ही धर्मानंदांच्या मनात घोळत असलेली फार जुनी कल्पना. त्याबद्दल आपल्याजवळच्या मंडळीकडे बन्याच वेळा त्यांनी चर्चा केली होती. आ. भा. पंडित हे त्यांचे शिरोङ्गाच्या सत्याग्रहापासूनचे फार जवळचे असे स्नेही. वरील ग्रंथ प्रकाशित करून धर्मानंद मोकळे झाल्यावर त्यांनी या विहाराचे काम हातात घ्यावे असे त्यांस बाट होते. त्यांचा मुंबईत शेअरब्रोकरचा धंदा होता. त्यामुळे मोठमोळ्या व्यापाऱ्यांकडे त्यांचा संबंध येई. त्या काळातील एक सुप्रसिद्ध व्यापारी आणि दानशूर गृहस्थ जुगलकिशोर बिर्ला, यांच्या कानावर पंडित यांनीच हीं गोष्ट घातली. बिर्ला शेट धर्मानंदांना ओळखत असत. बौद्ध धर्माविषयी त्यांस बराच आदर होता. कुशिनारा, सारानाथ, कलकत्ता, दार्जिलिंग वगैरे ठिकाणी त्यांनी बौद्ध यात्रेकरूकरिता धर्मशाळा, बुद्धमंदिरे वगैरे बांधलेली होती.

पंडित यांच्याकहून धर्मानंदांचा विचार समजाताच, धर्मानंदांना बोलावून त्यांच्या ह्या कार्यास मदत करण्यास आपली तयारी आहे असे बिर्ला शेट यांनी सांगितले. त्यांची एकच अट होती; आणि ती म्हणजे धर्मानंदांनी स्वतःच्या देखरेखीखाली हे काम पुरे करावे. धर्मानंदांनी महात्माजींचा सल्ला घेऊन हे काम हातात घेतले. आ. भा. पंडित त्यांस सर्व प्रकारची मदत करण्यास तयार होतेच ! १९३६ च्या सुखातीला कामास सुरुवात करून, एका वर्षांच्या आत विहार बांधून तयार झाला. त्याचे उद्घाटन २६ जानेवारी १९३७ रोजी झाले. या विहाराच्या प्रवेशद्वाराच्या खांत्रावर एक दगडी फलक बसविला असून त्यावर पुढील माहिती कोरलेली आहे :

“ जुगलकिशोर बिर्ला यांनी जमिनीकरितां ११००० रुपये दिले, श. दा. प्रभावळकर यांनी स्तूप बांधून दिला, मे. राबळ कंपनीने टाइल्स बसविले, आ. भा पंडित यांनी टेब्ल, खुच्या वगैरे सामान दिले, आणि कोरा आणि भट इंजीनियर्स यांनी आपली फी घेतली नाही. ”

धर्मानंदांच्या नावाची नोंद मात्र या विहारात कोठेच नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. धर्मानंदांनी १९३९ च्या अखेरपर्यंत या विहारातून आपल्या मनाग्रमाणे काम केले. त्यांना या विहाराबद्दल फार आपुलकी वाटत असे. “ माझा नवा प्रंच

‘हणजे हा विहार,’ असे त्यांनी एका पत्रात म्हटलेले आहे.^{१०} या ठिकाणी त्यांची दर शिवारी प्रवचने होत असत. त्याशिवाय पाली शिकविण्याचे, बौद्धज्ञान समजावृत देण्याची वगैरे कार्येही या ठिकाणी होत असत. “एक महार विद्यार्थी संस्कृत भाषा घेऊन बी. ए. ला पहिल्या वर्गात आला. तो सध्या एम्. ए. साठीं पालीचा अभ्यास करतो. रोज एक तास त्यास शिकवितो.” असे त्यांनीच नोंद करून ठेवलेली आहे.^{११}

इतका प्रिय असलेला हा विहार धर्मनिंदांनी तडकाफडकी १९४० च्या सुरुवातीस सोडून दिला. याची माहिती पुढे ‘आठवणी’च्या सदरात येणार आहे.

२२

धर्मनिंदांचा वाग्यज्ञ

बौद्धधर्माच्या प्रसाराचे कार्य हातात घेण्याच्या उद्देश्याने कलकत्ता विद्यापीठातील प्राध्यापन-कार्याचा राजीनामा देऊन १९०९ साली धर्मनिंद पुण्यास येऊन स्थायिक झाले. या वेळी त्यांनी बडोद्याचे महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा आश्रय स्वीकारला होता.^१ १९१० मध्ये महाराजांच्या इच्छेनुसार बढोदा येथे बौद्ध-धर्मावर त्यांनी पाच व्याख्याने दिली. यांपैकी तीन व्याख्याने ‘बुद्ध, धर्म आणि संब’ या छोऱ्याशा ग्रंथाद्वारे त्याच साली प्रसिद्ध केली. हा त्यांचा पहिला ग्रंथ. त्यानंतर त्यांनी जे अनेक ग्रंथ लिहिले त्यांची अशा रीतीने सुस्वात १९१० साली झाली.

बुद्ध हा पौराणिक देव?

या काळात सर्वसाधारणपणे सामान्य लोकांत बौद्धधर्माविषयी बरेच अज्ञान होते. बुद्ध हा एक पौराणिक देव आहे—दशावतारांपैकी एक अवतार आहे अशी बहुतेकांची समजूत असे. या समजूतीचा उगम आणि विस्तार, त्या काळात कथाकीर्तनातून, विष्णु-

१०. २३-६-१९३७ चे विष्णु रा. नाईक यांस लिहिलेले पत्र

११. ३-७-१९३७ चे विष्णु रा. नाईक यांस लिहिलेल्या पत्रात.

१. बडोद्याचे महाराजांचा धर्मनिंदांशी संबंध कसा आला ह्या माहितीकरिता मागे १५१ ते १५२ ही पाने पाहा.

पुराण आणि भागवत यांच्या आधाराने ज्या कल्यनारम्भ कथा ऐकावयास मिळत त्यातच होता.

इंग्रजी भाषाभिज्ञ अशी जी त्या वेळची मंडळी होती, ती तर प्रामुख्याने पाश्चात्यांच्या ग्रंथांवर नि संशोधनावर अवलंबून असणारी. पाश्चात्य देशांतून संस्कृतादी भाषा, भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या अभ्यास-संशोधनास सुस्वात होऊन, हा वेळपर्यंत दीड-दोन शतके होत आली होती. या पाश्चात्य पंडितांच्या बरोबरीचे स्थान पटकावणारे डॉ. भांडारकर, कुटे, तेलंग, वैद्य, राजवाडे यांसारखे संशोधक नंतर भारतात निर्माण झाले. पण या पाश्चात्य पंडितांनी काय, किंवा भारतीय पंडितांनी काय, अतिप्राचीन अशा मूळ पाली ग्रंथांचे संशोधन करून, बुद्धचरित्राचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा खराखुरा परिचय करून घेण्याचा प्रयत्न, तो वेळपर्यंत केलेला दिसून येत नाही.

संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे बौद्ध धर्माची माहिती देणारे ‘ललित विस्तार’, अश्वघोष-कृत ‘बुद्धचरित्राचाय’, आणि ‘सद्धर्मपुंडरीक’ हे संस्कृत ग्रंथ पाश्चात्यांच्या परिचयाचे झाले होते. तसेच पाली भाषेतील जातकांच्या प्रस्तावनेतील ‘बुद्धचरितकथन’ हे ही त्यांच्या अवलोकनात आले होते. हे सर्व वाङ्मय महायान पंथाचे. त्यातील बुद्धाच्या ब्राह्मणासंबंधीच्या सांगितिलेया कथा, चमकारिक नि असंभवनीय अशा आहेत. अशा ग्रंथांच्या आवारेच पाश्चात्यांनी आपले सुरुवातीचे ग्रंथ लिहिले. प्रो. सेनार या फ्रॅन्च पंडिताने तर सूर्योदयापासून बुद्ध दैवताची कल्पना निघाली, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

त्यातल्या त्यात मैक्समुलर याचे गुरु प्रसिद्ध प्रॅन्च पंडित बुर्नैफ, यांनी आपल्या लिलाणातून योग्य साधनसामग्रीच्या अभावी या धर्माची सांगोपांग माहिती करून घेणे त्यांस शक्य झाले नाही तरी—बौद्धधर्म केवळ त्याज्य असून तो विचारात घेण्यासारखा नाही, अशी जी किंत्यकांची समजूत होती तिला ढळ पोचवली. यामुळे डॉ. विल्सन-सारखे खिस्तमक्तही नंतर बौद्धधर्माचा अभ्यास जास्त करूद्याने करू लागले.

येथील इंग्रजी भाषाभिज्ञ मंडळीवर या गोष्टीचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. याचे प्रत्यंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या उद्गारांत सापडते. ते आपस्या बाणकवी-वरील निंबंधात घण्टात :

“... यांची [बुद्धाची] मर्ते कोणती होतीं, यांचा उदय, प्रसार व लय केवळां झाला व कशामुळे झाला, वगैरे गोष्टी इतिहासकारांस मोठा मनोरंजक विषय होता, पण आतां बोलून उपयोग काय? मागलीच दिलगिरीची गोष्ट पुन्हां एकवार येथे सांगितली पाहिजे कीं, इतिहासाच्या अभावास्तव या महालाभास आपण एकंदर जगासह अंतरलो. असो; बुद्धाविषयीं जरी आपांस कांहीं माहिती नाहीं, तरी एवढी गोष्ट स्पष्ट दिसते की, त्यांची बुद्ध लोकोत्तर असावी. कां कीं

२. बुद्ध, धर्म आणि संब: ले. : धर्मानंद कोसंबी, पा. २

त्यांचा प्रतिपक्षांनी म्हणजे ब्राह्मणांनीहि त्यांस ईश्वराचा साक्षात् नववा अवतार गणला !”

बुद्ध हा पौराणिक दैवत नमून ऐतिहासिक व्यक्ती आहे याची पूर्ण खात्री होण्यास, १८९६ साल उजाडावै लागले. या साळी डॉ. पयुहर यांस नेपाळच्या तराईतील उंचिनिदेवी या गावात एक अशोकसंभं सापडला. या स्तंभाचा उल्लेख चिनी प्रवाशांनी पूर्वी आपल्या लिखाणातून केला होता. पण तो कोठे आहे याची हा वेळपर्यंत कोणासच जाणीव नव्हती; या स्तंभावर अशोक राजाचा पाली आलेल जो आहे, तो असा : “ देवाच्या प्रियदर्शी [म्हणजे अशोक] राजाने आपल्या अभिषेकास वीस वर्ष झाल्यावर येथे शाश्वतमुनि बुद्ध जन्मले होते म्हणून स्वतः येऊन पूजा केली. चारी बाजूंस शिलासंभाची भिंत बांधिली, आणि हा शिलासंभं डमारिला; हा ठिकाणी भगवान् बुद्ध जन्मले होते म्हणून हा लुंबिनी गांवाचा कर माफ करण्यांत आला ... ”^३ वरैरे या शिलालेखातील माहिती प्रकाशित झाल्यावर घात पाली ग्रंथांकडे प्रकषणाने वलले.

पहिल्या ग्रंथाची प्रस्तावना

धर्मानंदाच्या या ग्रंथास, त्यांचे एक परमस्नेही डॉ. बासुदेव अनंत सुखटणकर, पीएच. डॉ. यांनी प्रस्तावना लिहिली होती.^४ त्यातील खालील उताऱ्यावरून, आपल्याकडे

३. बुद्ध, धर्म आणि संघ, ले. धर्मानंद कोसंघी, पान २.

४ वर, डॉ. सुखटणकर यांनी प्रस्तावना ‘ लिहिली होती, असे म्हटलेले आहे. ‘ होती ’ असे म्हणण्याचे कारण, पहिल्या दोन आवृत्त्यांत [१९१० आणि १९२४] असलेली ही डॉ. सुखटणकरांची प्रस्तावना, ‘ धर्मानंद कोसंघी ट्रस्ट ’ ने प्रकाशित केलेल्या तिसऱ्या आवृत्तीत [आगस्ट १९७४] समाविष्ट केलेली नाही. याचे कारण काय ! प्रकाशकांनी याबद्दल काहीच खुलासा केलेला नाही. [संपादकाचे नाव दिलेले नसल्यामुळे प्रकाशकाचा उल्लेख करावा लागतो.] तसेच पहिल्या दोन आवृत्त्यांत ‘ सूचना ’ या शिर्षकाद्यांनी स्वतः जोडलेले प्रासाविकाही या ट्रस्टच्या आवृत्तीतून काढून टाकण्यात आले आहे. यात विशेष जर काय आहे तर तो काकासहेब कालेलकर यांनी त्रिहिलेला धर्मानंदांसंबंधीचा परिचयवजा अंडीच पानी लेला !

कोणताही ग्रंथकार आपल्या ग्रंथास स्वतःची अथवा दुसऱ्या कोणाचीही प्रस्तावना जोडतो, त्या वेळी, तसे करण्यात याचा खास असा काही हेतू असतो. धर्मानंदाचा हा ग्रंथ कथा-कादंबन्यांसारखा लिलितखरूपाचा नाही. तो संशोधनपर असा ग्रंथ आहे. या विषयावर लिहिलेला त्या काळातील हा पहिलाच भराठी ग्रंथ ! अशा जुन्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमुळेच बुद्धाच्या अस्तित्वाबद्दलची जाणीव आणि त्याच्या चरित्राची योडीबहुत

या काळात बौद्ध धर्मविर केले जाणारे लिखाण कशा प्रकारचे असे याची कल्पना येते. ते म्हणतात :

ओळख पाश्चात्यांना शाळी. संशोधक बुद्धाने ज्या वेळी एखाद्या जुन्या ग्रंथकाराच्या समग्र साहित्याचे आलोडन करावयाचे असते, त्याची मते, विचार, प्रतिपादनाची पद्धत, एवढेच नव्हे तर त्याच्या भाषेचासुद्धा विकास कसा काय झाला याचा शोध व्यावयाचा असतो, त्या वेळी संबंधित ग्रंथाच्या प्रस्तावना, निवेदने, उपोद्घात, एवढेच नव्हे तर प्रकाशकाने जोडलेले ‘ दोन शब्द ’ ही फार उपयोगी ठरतात. अशा गोष्टी सार्थं खुलासा न करता एखाद्या ग्रंथातून समूल काढून टाकणे हे त्या ग्रंथकर्त्यास अन्यायकारक तर ठरतेच, पण त्याशिवाय वाचकांसही अंधारात ठेवून त्यांच्याशी प्रतारणा केल्याचा दोष प्रकाशकांस लागतो.

डॉ. सुखटणकरांची ही प्रस्तावना लहानशी जरी असली तरी ती फार महत्वाची होती. कारण :

१. धर्मानंदांनी १९१० मध्ये अमेरिकेस जाप्याच्या गडबडीत असतांनाच हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या प्रासाविकांत डॉ. सुखटणकर यांनी हा ग्रंथ बाचून ‘ उपयुक्त सूचना ’ केल्या एवढेच नव्हे, तर त्याची पुर्फे वाचप्याचें आणि त्यास शुद्धिपत्र जोडिण्यांवैही काम त्यांनीच केले, असे धर्मानंदांनी म्हटलेले आहे. डॉ. सुखटणकर हे एक विद्वान् प्राध्यापक होते. या ग्रंथाच्या बाबतीत धर्मानंदांना त्यांनी उपयुक्त सूचना केल्या हे त्यांच्या पेशास आणि विद्वत्तेस धरूनच झाले. पण याशिवाय, पुर्फे वाचणे आणि शुद्धिपत्र जोडणे हीं सर्वसाधारणपणे कोणीहि करूं शकतील अशीं कामे करण्यासहि, हे विद्वान् गृहस्थ पुढे येतात, त्यावरून ते धर्मानंदांविषयी किंती आदर बाळगत होते याची कल्पना येते.

२. धर्मानंदाच्या अमेरिकेच्या वाच्यांमुळे आणि १९२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ निवेदन ’ या त्यांच्या ग्रंथांमुळे, त्यांच्या विद्वत्तेचा आणि कायाचा बराच गववा भारतात आणि भारताचावेरही झाला. पण त्यापूर्वी, १९१० मध्ये, ज्या वेळी फार थोडे लोक धर्मानंदांना ओळखत होते त्या वेळी, या आपल्या प्रस्तावनेद्वारा धर्मानंदांची मराठी वाचकांस ओळख करून देणारे डॉ. सुखटणकर हेच पहिले पुरुष ! त्या वेळच्या एका विद्वान् गृहस्थाचें धर्मानंदांसंबंधीचे मत समजून घेणे आजच्या चिकित्सक वाचकांस खनितच उद्बोधक झाले असते.

३. १९१० पर्यंत बौद्धधर्मजिह्वा कोणत्या प्रकारचे ज्ञान भारतात होते आणि त्या वेळी या विषयावर लिहिले जाणारे ग्रंथ कशा प्रकारचे असत, याचे विवेचन जे

“ बुद्ध व बौद्धधर्म यांकडे पाश्चात्य पंडितांचे लक्ष अलीकडे वरेच लागले आहे. पालि व संस्कृत भाषांत बौद्धधर्माचे जै बाह्यमय आहे त्याचे अध्ययन ते अत्यंत परिश्रमाने कीरीत आहेत; व या विषयावर सर्व पाश्चात्य भाषांत पुष्कळ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. भगवान् बुद्धांनी केलेल्या उदाचत उपदेशांचे ज्ञान तिकडे पसरत आहे व त्याविषयी त्या लोकांचा आदरहि सारखा वादत आहे. बुद्ध

डॉ. मुख्यठगकरांनी त्या प्रस्तावनेत केलेले आहे, तें महत्वाचे असून, आमच्या अभ्यासकांस तें फारच उपयोगी ठरले असते.

याच्चबरोबर तिसन्या आवृत्तीचे [‘धर्मानंद स्मारक ट्रस्ट’ने प्रकाशित केलेल्या] वैशिष्ट्य म्हणून त्यांत शहून गेलेल्या अनेक त्रुटी आणि प्रकाशकांनी तिच्यावर केलेले गैरवाजवी संस्कार यांचाहि या ठिकाणी उल्लेख करणे आवश्यक ठांते. करण तसें न केल्यास या ग्रंथाविषयी वाचकांच्या मनांत गोंधळ तर उपन्न होईलच, पण त्याशिवाया ग्रंथकर्त्याच्यादलही गैरसमज होण्याचा संभव आहे.

१. पहिल्या दोन आवृत्तींत असलेल्या तळांपींचर या तिसन्या आवृत्तींत पूर्णपैणे बहिष्कार टाकलेला आहे. पूर्वीच्या दोन्ही आवृत्त्यांत लहानमोळ्या ३७ दीपा होत्या. एदाच्या संशोधनपर ग्रंथांत, ग्रंथकार कोणत्या उद्देशाने दीपा देतात, त्यांचा उपयोग नि महत्व कोय, याचे विवेचन या ठिकाणी आप्ही केले पाहिजे असें नाहीं.

२. १९२० साली पारंपरिक भाषेत लिहिलेला हा ग्रंथ, त्याचे आधुनिकीकरण करण्याचा अक्षय असा प्रयत्न करण्यांत आलेला आहे. साच्या अनुस्वारांना एकजात छाट देण्यांत आला आहे— अर्थमेदाचा सुद्धा विचार ने करता ! न्हस्वदीर्घाच्या बाबतीतहि वाराच गोंधळ !

३. मूळ आवृत्तींत धर्मानंदांनी देव, संत, यांचा उल्लेख अनेकवचनी केला होता. त्या काळात तशी पद्धत होती : असे सर्व अनेकवचनी उल्लेख या तिसन्या आवृत्तींत एकवचनी करण्यांत आलेले आहेत.

४. आणि सर्वोत्तमेदेकारक गोष्ट म्हणजे या आवृत्तीची पुरुके तपासण्याच्या बाबतींत भलताच गलथानपणा झालेला आहे. ग्रंथांतील वाक्यंच्या वाक्यंच्ये आणि ओढीच्या ओढी गायब झालेल्या असून, त्यामुळे ग्रंथांतील मजकूर सुसंबद्धपैणे समजणे अशक्य होऊन बसले आहे. धर्मानंदाच्या दुसऱ्या एका ग्रंथास [पांशुनाथाचा चातुर्याम धर्म, पान १५] लिहिलेल्या प्रस्तावनेत आचार्य काकासाहेब कोठेलकर म्हणतात : “ ते [धर्मानंद] अशा बाबतीत [शुद्धलेखनाच्या बाबतीत] अतिशय चौकम असत. त्यांना यक्किचित चूकही खपत नसे ! ” एकंदरीत अभ्यास वाचकांना ही मोडतोड केलेली तिसरी आवृत्ति बाजूस सारून झुन्या आवृत्त्या धुंडाळीत बसण्याशिवाया गर्यांतर नाही ! ”

आमच्या देशांत अवतीर्ण झाले, त्यांचे शिक्षण आमच्या लोकांतच झाल्याने त्यांनी पुढे शिकविलेल्या धर्मांचा पाश्चात्याच पूर्वजांच्या विचारांवर रचिलेला आहे; त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी आपल्या धर्मांचा प्रसार ज्या भाषेत केला, व अजूनहि बौद्धांचे धर्मग्रंथ ज्या भाषेत आहेत, ती आमच्या देशांतील भाषा, असे असून बुद्धांसंबंधी माहिती मिळविण्यास आम्हास पाश्चात्यांच्या तोंडाकडे पहावें लागते ! आमच्या देशांतील परिस्थिति, आमची प्राचीन विचारसरणी व पालि व संस्कृत ग्रंथांचे हृदगत, पाश्चात्य लोकांना पूर्णपैणे समजणे अत्यंत कठीण. शिवाय बौद्ध धर्मग्रंथांचा विस्तार फार मोठा व त्यामुळे त्यांचे अध्ययनहि त्यांच्या हातून अजून पूर्णपैणे झालेले नाहीं. यामुळे त्यांच्या ग्रंथांत बरेच दोष आढळून येतात हें साहजिकच आहे. हे ग्रंथ वाचून इकडच्या चार गोष्टी, तिकडच्या चार गोष्टी, व त्यांत स्वतःच्या कल्पनांची भर बालून निर्माण झालेले आमच्या देशी भाषांतील या विषयावरील ग्रंथ.”

बौद्धावद्दलचे तीन ग्रंथ

दाते यांच्या सूत्रीवरून तर असे दिसून येते की, मराठीत १९१० पूर्वी बुद्धांसंबंधी नाव घेण्यासारखे असे तीनच ग्रंथ प्रसिद्ध झाले होते. पहिला १८८३ मध्यला : ‘ बौद्ध धर्मांचा संस्थापक साख्यमुनि गौतम यांचे चरित्र ’ हा वासुदेव लक्षण आठवले यांचा, -५२ पानांचा; दुसरा १८९४ मध्यला : ‘ श्रीजगदगुरु गौतमबुद्ध चरित्र अथवा महाभिनिष्क्रमण ’ हा गोविंद नारायण काणे यांचा,— १०० पानांचा; आणि तिसरा १८९८ मध्यला : ‘ गौतमबुद्धांचे चरित्र ’ हा कृष्णराव अर्जुन केळुमुकर यांचा,— १५८ पानांचा.

यांपैकी काणे यांचा ग्रंथ Edwin Arnold कृत Light of Asia च्या आधारे लिहिलेला होता. आनेंवळ यांचा इंग्रजी ग्रंथ आणि त्याच्या आधारे काणे यांनी तयार केलेला ग्रंथ, या दोनींबद्दल, “ सुलांत आहे त्याच्या एकचतुर्थीश इंग्रजीत बठला नाहीं, व इंग्रजीच्या एकचतुर्थीश मराठीत आला नाहीं,” असे उद्गार डॉ. मांडारकर यांनी धर्मानंदांकडे काढले होते.^५ राहिलेले दोन ग्रंथ डॉ. मुख्यठगकर म्हणतात त्याप्रमाणे, इकडच्या चार गोष्टी, तिकडच्या चार गोष्टी गोळा करून लिहिलेले. १९१४ साली, त्या काळचे प्रसिद्ध भाषाशास्त्र डॉ. पां. दा. गुणे यांनी धर्मानंदांच्या एका ग्रंथावरील अभिप्रायात, “ बुद्धाविषयी आमच्या लोकांना बुद्धाच्या नांवापुढे व तो निरीश्वरवादी होता, या पलीकडे फारशी माहिती नसते, ”^६ असे म्हटलेले होते. यावरून धर्मानंदांनी ग्रंथलेखनास सुस्वात केली, त्या काळात, बौद्धज्ञानाची इकडील परिस्थिती काय होती याची कल्पना करता येते.

५. मागे पान ३१ पहा.

६. बुद्धलीलासारसंग्रह : ले. धर्मानंद कोसंवी.

‘बुद्ध, धर्म आणि संघ,’ हा ग्रंथ छोटासाच आहे. पालहाळ लावून लिहिण्याची धर्मनिंदांनी पद्धत नव्हती. आवश्यक आणि निश्चित तेवढेच ते लिहीत. पण त्याचवरोवर हातात घेतलेल्या विषयाचे अनेक पुराव्यांमह सवोळ प्रतिपादन करण्यात ते कोणतीही कमतरता ठेवीत नसत. एकंदरीत पाहिल्यास त्यांस प्रिय असलेल्या विषयावर त्यांनी आपल्या आयुश्यात जे दोन डक्कनांवर ग्रंथ लिहिले, त्यांची प्रस्तावनाच ठाराची अशीच या ग्रंथाची ठेवण आहे. धर्मनिंदांनी त्यात, “सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा मोळ्या कुशलतेन संग्रह केला आहे, व त्या होईल तेवढ्या सुगम करून वाचकांपुढे मांडल्या आहेत; व कांही कांही गोष्टीत तर, बौद्धधर्माच्या स्वरूपाची कल्पना या लहानशा पुस्तकाच्या द्वारे जरी येईल तशी पाश्चात्यांनी लिहिलेल्या मोठमोळ्या ग्रंथांच्या वाचनानेहि येणार नाही.”^७

पौराणिक पंथांत ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन दैवते प्रमुख मानली जातात. खिंस्ती धर्मातीही असेच आहे. त्यात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांना महत्त्व दिले जाते. या दोन्हीपेक्षाही प्राचीन असलेल्या बौद्ध धर्मातीही, बुद्ध, धर्म आणि संघ या त्रीयांची श्रेष्ठत्व देण्यात येते. यास या धर्मात ‘रत्नत्रय’ अथवा ‘त्रिरत्न’ अशी संज्ञा आहे.

अनेक सद्गुणांनी अलंकृत अशा बुद्धाचे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते. त्याग आणि तपस्या, दमन आणि शमन, शांती आणि अहिंसा, यांचा अन्यत्र दुर्लभ असा एकनित संयोग बुद्धात झालेला होता. अशा या धर्मप्रवर्तकास, त्रिरत्नकल्पनेत पहिले स्थान प्राप्त झाले.

या त्रिरत्नापैकी दुसरे रत्न म्हणजे बुद्धाने उण्डेशिलेला धर्ममार्ग. शील, समाधी आणि प्रश्ना, ह्या या मार्गाच्या तीन पायऱ्या. यांनाच अधिशीलशिक्षा, अधिचिन्तशिक्षा आणि अधिप्रश्नाशिक्षा, असे म्हणतात. या तीन शिक्षांत संगृही बौद्धधर्माचा अंतर्भूत होतो.

‘संघ’ हे या त्रिरत्नापैकी तिसरे रत्न; धर्माच्या अभिवृद्धीसाठी संघ स्थापण्याची कल्पना जगात पहिल्यांदा अस्तित्वात आणण्याचे श्रेय बुद्धाला आहे. सर्वस्वाचा त्याग करून जगाच्या कल्याणाकरिता कष्ट करण्यास तयार असलेल्यांस, धर्मिक विचार-आचारांचे योग्य ते शिक्षण देऊन, त्यांच्याकडे बौद्ध धर्माच्या प्रमाराचे आणि प्रचाराचे कार्य सोव्हले. या मिक्षुसंघात शिस्तशीरणेचे कार्य करण्यांत उच्चनीच भावना नव्हती; वर्णभेद, जातिभेद, लिंगभेद नव्हते; आणि त्यासुके, या संघाच्या स्थापनेनंतर थोळ्याच काळात, हा धर्म अत्यंत फोफावला. धर्मनिंदांनी ‘त्रिपिटक’ या मूळ पाली ग्रंथाच्या आधारे या त्रिरत्नांचे अगदी सोप्या भाषेत प्रामाणिक दर्शन या ग्रंथांत करून दिलेले आहे.

७. बुद्ध, धर्म आणि संघ : लै. धर्मनिंद कोसंधी, प्रस्तावना, पा. २२.

बुद्धलीलासारसंग्रह

‘बुद्धलीलासारसंग्रह’ हा १९१४ मध्ये प्रसिद्ध झालेला धर्मनिंदांचा दुसरा ग्रंथ. बोधिसत्त्वाच्या कथा, बुद्धचरित्र आणि बुद्धाचा उपदेश, अशा तीन भागांत बुद्ध-संवंधीच्या काही कथा या ग्रंथात संग्रहित केलेल्या आहेत.

ब्राह्मणी धर्मप्रमाणे चौदृधर्मातीही पुनर्जन्माची कल्पना गृहीत घरलेली आहे. बौद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी साधक बुद्धाला ‘बोधिसत्त्व’ असे म्हटलेले आहे. ‘बोधी’ म्हणजे ज्ञान आणि ‘सत्त्व’ म्हणजे प्राणी. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपले सारसर्वस्व वेचणारा प्राणी, असा या शब्दाचा अर्थ. सिद्धार्थ बोधिसत्त्वाच्या जन्मात दान, शील, मैत्री, इत्यादी दहा परमितांचा अभ्यास करतो; भूतदयेसाठी आपल्या प्राणांचे अनेक-वेळा बलिदान करतो; आणि अशा प्रकारे अनेक जन्मांचे फळ म्हणून त्यास शेवटी बुद्धत्व प्राप्त होते. या ‘बोधिसत्त्व’ अवस्थेतील बुद्धाच्या अनेक कथा पाली साहित्यात आहेत. त्यांपैकी आठ कथा, या ग्रंथाच्या पहिल्या भागात रुपांतरित करून दिलेल्या आहेत.

अंतिम जन्माच्या चरित्रिपर अशा पंथरा कथा दुसऱ्या भागात, आणि बुद्धाच्या उपदेशाच्या—विशेषतः वादविवादद्वारा उपादित केलेल्या सिद्धान्तस्त्री अशा पस्तीस कथा तिसऱ्या भागात देऊन, हा ग्रंथ पुरा केला आहे.

या ग्रंथास डॉ. भांडारकर आणि डॉ. पां. दा. गुणे यांनी आपले अभिप्राय-लेख जोडलेले आहेत. “हा ग्रंथ सर्वोत्तम आदरणीय आणि संग्राह्य आहे,” असे सांगून डॉ. भांडारकर म्हणतात, “कोणत्याहि धर्माचे प्रवर्तक आणि तत्संबंधाने प्रसिद्धीस आलेले साधुपुरुष यांनी केलेल्या अद्भुत चमकारांविषयीं कथा त्यांच्या अनुयायांत प्रचलित असतात, आणि धर्मग्रंथांतहि त्यांचा उल्लेख असतो; त्यांचा सर्वथा परित्याग करतां नये. कां कीं, त्यांत कधीं कधीं तथ्याचा अंश असतो, आणि तो नसला तरी त्या कथांच्या योगें अनुयायीवर्गाच्या मनाची स्थिती, आणि ज्या काळीं त्या कथा प्रवृत्तीत आस्या त्या काळाच्या चालीरीति, यांचे ज्ञान होण्यास त्या फार उपयोगी असतात.”

या सर्वंच कथा ‘त्रिपिटक’ या ग्रंथाच्या आधारे लिहिल्या असून, त्यांच्या प्रस्तावनेत, “बुद्धचरित्राच्या रुग्णाने पालि बाद्धायाचे दिग्दर्शन करण्याचा उद्देश असल्यामुळे, या गोष्टींची ऐतिहासिक झाननी केलेली नाही,” असे धर्मनिंदांनी म्हटलेले आहे.

१९१७ ते १९२५

१९१७ ते १९२५ या काळात धर्मनिंदांचे एकंदर चार ग्रंथ प्रसिद्ध झाले. ‘लघुपाठ’ हा त्यांचा लहानसा ग्रंथ १९१७ मध्ये प्रसिद्ध झाला. मुंबईतील एक बुद्धभक्त स्नेही डॉ. आनंदराव नायर यांच्या इच्छेम मान देऊन त्यांनी हा ग्रंथ तयार केला. डॉ. नायर यांनाच तो धर्मनिंदांनी अपेक्षा केला आहे.

बौद्ध धर्मीयांस नित्यपाठास उपयोगी उत्तील अशा बौद्धसुत्रांचा त्यांच्या मराठी अनुवादासह या ग्रंथात संग्रह केलेला आहे. सौलोनमध्ये तेथील बौद्धधर्मीयांत 'परित्त' नावाचा अशा प्रकारचा ग्रंथ त्या वेळी प्रचारात होता. तो मूळ त्रिपिटकावरुनच तयार झाला होता. त्यातील 'आठ आणि इतर दोन, अशा दहा सूत्रांचा हा 'लघुगाठ' बनलेला आहे. याची दुसरी आवृत्ती १९३७ मध्ये मुंबईत धर्मनिंदांनी 'बदुजन विहार' स्थापन केल्यानंतर प्रकाशित झाली. याच विहाराने ती प्रकाशित केली.

१९१८ मध्ये धर्मनिंद दुसऱ्यांदा अमेरिकेस गेले. तेथे ते चार वर्षे होते. १९२२ साली तेथून परत आत्यावर त्यांनी गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्व मंदिरात संशोधन-अध्यापनास सुरुवात केली. या काळात त्यांचे 'निवेदन' आणि 'जातक-कथा, भाग १ ला,' हे दोन ग्रंथ १९२४ मध्ये, आणि 'समाधिमार्ग' हा १९२५ मध्ये प्रसिद्ध झाला.

'निवेदन' हा ग्रंथ सुरुवातीसच प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेला असत्यामुळे त्यांतील मजकुराबद्दल सविस्तरपणे लिहिल्याची गरज नाही. तसे पाहिल्यास या निवेदनातील काही भाग १९१२ ते १९१६ या काळात गोमन्तकातील 'भारत' या सप्ताहिकातून प्रसिद्ध झाला होता. पण त्या वेळी पहिल्या महायुद्धास सुरुवात झाल्याने भारताचे प्रकाशन अनियमित झाले, आणि शेवटची पाच प्रकरणे प्रकाशित होऊ शकली नाहीत. शेवटी तो सर्वच ग्रंथ दामोदर र. मित्र यांनी आपल्या 'मनोरंजन ग्रंथप्रसारक मंडळी'तैफे प्रकाशित केला. याच वर्षी या ग्रंथाचा 'आपवीती' हा गुजराती अनुवादी प्रसिद्ध झाला.

पाली भाषा आणि बौद्धधर्मांचे तज्ज्ञ या नात्याने सुविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पंडितांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन वेळा अमेरिकेस जाऊन आलेले धर्मनिंद हे पहिलेच भारतीय असत्यामुळे, इकडील लोकांत त्यांच्याविषयी बरेच कुठूल उत्पन्न झाले होते. 'निवेदन' आणि 'आपवीती' या दोन्हीमुळे व्यक्तिश: धर्मनिंदांची आणि त्यांनी केलेल्या तपश्चयेंची ओळख सर्वांस झाली, आणि त्यामुळे हे दोन्ही ग्रंथ त्या काळात बरेच गाजले. गांधीजीचे एक सहकारी किशोरीलाल मशरुवाला यांनी एका पत्रात धर्मनिंदांच्या या ग्रंथासंबंधी पुढीलप्रमाणे उद्गार काढलेले आहेत:

"उनकी 'आपवीती' [गुजराती] आपने पढी है या नहीं? बहुत पढने योग्य है। सत्यधर्मकी खोजके लिए पुरुषार्थी सुमुक्षु क्या क्या करेगा और कितने कष्ट उठायेगा इसमें तवारीख है। और बादमें जो उन्होंने प्राप्त किया उसे जगतको वितरण करनेके लिए भी उन्होंने जीवन थक जाय तब तक परिश्रम किया है। बहुत बडे भंडारमें से अच्छेसे अच्छे मोती चुन चुन कर उन्होंने

हमें दिला दिये हैं। वे बडे संत पुरुष हैं। यह एक भाषालंकार नहीं, सच बात है।"

बुद्धाच्या 'बोधिसत्त्व' अवस्थेतील कथांसंबंधीचे विवेचन मागे आलेच आहे. 'जातक' या शब्दाचा अर्थ 'जन्मासंबंधी' असा होतो. अशा कथा बौद्धाच्या 'खुदकूनिकाय' च्या दहाव्या भागात आहेत. या कथाचे स्वरूप लोकसाहित्याशी सहवर्मी असे असून माणसांप्रमाणेच पशुग्रस्तांच्याही कथा त्यात आहेत. त्रिपिटक ग्रंथावर सिंहली भाषेत टीका लिहिल्या होत्या. त्यांना अटटकथा असे म्हणत असत. इ. स. च्या पाचव्या शतकात बुद्धबोधाचार्यांने ह्या अटटकथांचे पाली भाषेत रूपांतर केले.

अशिया खंडात बौद्धधर्माच्या प्रचारासाठी ह्या जातक अटटकथांचा फार चांगला उपयोग झाला. इराण, अरबस्तान, या मागर्नीने या कथा युरोपात पोचवत्या. जागतिक कथासाहित्याचा उगम जातक कथांत आहे असे बनूक या ... पंडितांचे मत आहे. या कथांमुळेच पाश्चात्यांचे लक्ष बौद्धधर्माकडे वळले. बुद्धकालीन भारतातील समाजधर्म, राजनीती, भूगोल, आर्थिक स्थिती, चालीरीती, इत्यादींचे दर्शन या कथांतून होते. तसेच संची, अंजठा, वेळळ आणि इतर अनेक बौद्धकालीन शिल्पांतून या कथा चिनित झालेल्या आहेत.

धर्मनिंदांनी अटटकथांतील निवडक १५ कथा 'जातक-कथा संग्रह : भाग १ ला' या ग्रंथात मराठी स्वरूपात संग्रहित केल्या आहेत. याच भागात पुढील भागही लकवरच प्रसिद्ध होणार असल्याचे जाहीर केलेले आहे. पण हा दुसरा भाग अजूनही प्रसिद्ध झालेला नाही. अनुवादित केलेल्या या कथांच्या २ न्या नि ३ न्या भागाचे हस्तलिखित-बाढ सध्या मुनि श्रीजिनविजयजी, जयपूर, यांच्याकडे आहे.

समाधिमार्ग

'समाधिमार्ग' हा १९२५ मध्ये प्रसिद्ध झालेला धर्मनिंदांचा सहावा ग्रंथ. या वेळी ते गुजरात विद्यापीठाच्या 'पुरातत्व मंदिरा' शी संबंधित होते. आपला हा ग्रंथ त्यांनी त्या विद्यापीठाचे महामात्र किशोरीलाल मशरुवाला यांना अर्पण केलेला आहे.

८. धर्मनिंदांचे निधन ४-६-१९४७ रोजी सेवाग्राम येथे झाले. त्यापूर्वी दहाच दिवस मशरुवाला यांनी बारडोलीहून बळवन्तसिंहजी यांना धर्मनिंदांची चौकशी करून लिहिलेल्या पत्रातील वरील मजकूर आहे. बळवन्तसिंहजी हे त्या वेळी गांधी-आश्रमाचे व्यवस्थापक होते. धर्मनिंदांची काळजी घेण्याचे काम गांधीजीनी त्यांच्याचकडे सोपविले होते. वरील आपल्या पत्रात मशरुवाला यांनी सेवाग्रामाचा येऊन धर्मनिंदांची सेवा करता येत नाही यावळून खेद व्यक्त केला आहे. बापूके छायामें : ले. बळवन्तसिंह प्र. २९, पा. ३९४.

योगसाधना ही भारतीयांची फार प्राचीन अशी आध्यात्मिक विद्या. तिचे मुख्य

प्रयोगेन मोक्ष मिळविणे हे होते. बुद्धाच्या धर्ममार्गीत या योगसाधनेचे महत्त्व मान्य केलेले असले तरी ते गौण असे आहे. बुद्धाने स्वतः आठार कालामाचा 'राजयोग', आणि त्या काळी मगध देशात प्रचलित असलेला 'हठयोग', यांचा अभ्यास केला होता, नि अनुभवही घेतला होता. पण आपल्याच्या सुखावर भर देणारी कालामादिकाची समाधी, किंवा आपलेच दुःख वाढविणारी हठयोगी समाधी या दोन्ही त्याच्या परंतीस उत्तरात्या नाहीत, आणि त्याने खास आपला मध्यम समाधिमार्ग दाखवून दिला.

पाली भाषेतील 'विसुद्धिमग' या ग्रंथात या समाधीचे विस्तारपूर्वक विवेचन केलेले आहे. पण तो ग्रंथ फार मोठा असल्यामुळे, त्यातील विवेचन सारांशरूपाने या ग्रंथात देऊन, धर्मनिंदांनी बौद्धांच्या समाधीचा—समाधानाचा प्राचीन मार्ग, वाचकांस दाखवून दिला आहे.

बौद्ध संघाचा परिचय

१९२६ च्या जानेवारीत धर्मनिंद तिसऱ्यांदा अमेरिकेस गेले. तेथे जाप्पापूर्वी 'बौद्ध संघाचा परिचय' हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांनी तो आचार्य काकासाहेब कालेलकर यांस अर्पण केला आहे.

'त्रिपिटक' हा बौद्धधर्माचा पाली भाषेतील मुख्य ग्रंथ. त्याचे जे तीन विभाग आहेत त्यापैकी 'विनयपिटक' हा एक. 'विनय' म्हणजे आचरणाचे नियम.

बोधिसत्त्वाने प्रवज्ञा घेतली आणि घर सोडून तो 'हितकर मार्गाचा' आणि श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा बोध' करून वेण्यासाठी आठार कालमाकडे गेला. त्याने त्याला चार ध्याने नि त्यावरच्या तीन पायऱ्या शिकविहा. पण तेवढ्याने बोधिसत्त्वाचे समाधान झाले नाही. तेथून तो प्रसिद्ध अमणनाथकांचे तत्त्वशान जाणून वेण्यासाठी राजगृहाला आला. तेथील सर्व संप्रदाय तपश्चर्येला महत्त्व देतात असे त्यास दिसून आले. त्याच्या-प्रमाणेच तपश्चर्या करण्याचे ठरवून तो उरुवेलेला आला. या ठिकाणी त्याने राजयोग, हठयोग, उपोषणे वगैरे स्वरूपाची तीव्र तपश्चर्या सात वर्षे केली. पण त्यातही त्याचे समाधान झाले नाही. ती निरर्थक असल्याची त्यास जाणीव झाली.

यानंतर बोधिसत्त्व परत साध्या ध्यानमार्गाकडे वळला. तीव्र तपश्चर्येहेबजी साध्या ध्यानमार्गनेच तत्त्वबोध होण्याची शक्यता त्याला आता दिसू लागली. एका वैशाखी पौर्णिमेच्या रात्री, बोधिसत्त्वाला आपल्या साध्या ध्यानमार्गीत मग्न असताना, तत्त्वबोध झाला. त्या वेळेपासून त्यास 'बुद्ध' ही संज्ञा प्राप्त झाली. त्याला झालेला तत्त्वबोध 'चार आर्य संख्ये नि तदन्तर्गत अष्टांगिक मार्ग', यात सामावलेला होता. त्यांचा उपदेश त्याने आपल्या बरोबरीच्या चार सार्थीना केला. या उपदेशाला 'धर्मचक्रप्रवर्तन' म्हणतात.

आपगास सापडलेल्या या नव्या धर्माचा सर्व लोकांत प्रसार करण्याचा त्याने विचार केला आणि त्याकिंता संघाची स्थापना केली. सुखातीस फक्त पाच भिक्षु असलेला हा संघ नंतर फार झापाण्याने वाढत गेला. त्यांच्या अनुयायांची संख्या अशा रीतीने बाढू

लागल्यावर, त्यांचा निवास विहारांतून होऊ लागवा. त्यामुळे भिक्षु-भिक्षुर्णीच्या आचारा-संबंधी नियम काण्याची जम्हरी बुद्धाला भासू लागली. तसेच हा संघ कार्यक्षम व्हावा, आपल्या पक्षात त्यात एकोपा रहावा, आणि त्याच्याकडून जनतेची सेवा योग्य प्रकारे अव्याहत होत रहावी, म्हणून ही नियम करण्याची गरज त्यांस भासू लागली. याकरिता बुद्धाने जे आचार संविधान सांगितले, त्याच्या संग्रहास 'विनयपिटक' म्हणतात.

'बौद्ध संघाचा परिचय' या ग्रंथाद्वारे सारख्याने वरील माहिती मराठीतून वाचकांस सादर केली असून त्याच्या शेवटी बुद्धसमकालीन श्रावकसंघातील व्यक्तींची संक्षिप्त चरित्रे दिली आहेत. बौद्धकालीन भारतीय समाजाचे दर्शन या ग्रंथातून फार उत्तमपणे घडून येते. त्या काळातील वेषभूषा, राजनीती, आचारविचार, भिक्षु आणि गृहस्थ कसे राहात होते, या सर्वांची माहिती या ग्रंथात मिळते. त्याच्यप्रमाणे काळै, वेळू, वगैरे लेण्ठांतून सापडणाऱ्या कोरीव शिल्पाचा अर्थ समजप्यास, आणि चिनी प्रवाशांनी त्या काळी लिहिलेल्या प्रवासवर्गनांतील माहितीचे स्पष्टीकरण होण्यास हा ग्रंथ फार उपयोगी आहे.

हिंदी संस्कृती आणि अहिंसा

धर्मनिंदांनी आपल्या लेखनास सुरुवात केली ती एक विशिष्ट हेतू मनाशी धरून. "सामान्य लोकांना उपयोगी पदप्यासारखे बौद्ध वाज्य देशी भाषांतून तयार करणे," हा तो हेतू. वर उल्लेखित 'बौद्ध संघाचा परिचय', ह्या त्यांच्या सातव्या ग्रंथापर्यंतचे सारे ग्रंथ याच उद्देश्यास अनुमरुन त्यांनी लिहिले. यानंतर सात-आठ वर्षांनी प्रसिद्ध केलेला 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' हा ग्रंथ मात्र पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे.

प्रस्तुत ग्रंथातील आतापर्यंतच्या लिखाणावरून धर्मनिंदांचे लोकविलक्षण चरित्र वाचकांच्या लक्षात आलेच असेल. अल्य वयातच त्यांना बुद्ध भगवानाची ओळख झाली. अर्यंत विकाटीने आणि अनेक विपतींना तोंड देत त्यांनी बुद्धाचा कल्याणकारी धर्ममार्ग समजून घेतला. त्यांस तो पटाळा, आणि त्यांनी तो आचरणातही आणला. एवढेच नव्हे तर या धर्माचा प्रसार करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून, आपल्या पुढील आयुष्याची तब्बल चाळीस वर्षे त्यांनी त्रिलंडात बौद्धज्ञानाचा अलंड उद्देश आणि प्रचार केला.

त्यांचे तत्त्वशोधक मन मात्र एवढ्यावरच थांबले नव्हते. ते याचबरोबर नवे नवे संस्कार ग्रहण करीत होते. अमेरिकेत त्यांचे येऊन जाऊन एकंदर साडेसात वर्षे वास्तव्य झाले. या ठिकाणी त्यांची समाजशास्त्राची ओळख झाली. त्याचा त्यांनी सखाल अभ्यास केला. याच अभ्यासातून मार्क्सीग्राण्डीत समाजवादाशी त्यांची ओळख झाली. तो त्यांस ग्रहणीय वाटला. नंतर रशियात केलेल्या एका विषाच्या वास्तव्यामुळे तेथे चालू असलेल्या नव्या समाजरचनेचा प्रयोग त्यांस फार जवळून पाहावयास मिळाला. भारतातील गांधीग्राण्डीत विचारप्रणालीनेही त्यांच्या मनाचा पगडा वेतला. गांधीजींच्या समग्र जीवनव्यापी अहिंसेच्या आणि सत्यग्रहाच्या महान प्रयोगात स्वतः सामील होऊन, त्याचाही त्यांनी अनुभव घेतला.

अशा प्रकारे शालेल्या मनोविकासाच्या परिणतावस्थेत धर्मानंदांनी जे तीन महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले, त्यांमुळे ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’, हा एक ग्रंथ आहे. आपल्या ह्या मूलग्राही अशा ग्रंथाचा उद्देश स्पष्ट करताना, प्रस्तावनेत धर्मानंद गृहणतात :

“ सामान्य माणसाच्या अन्तःकरणाला भगवान् बुद्धानें निगा नसलेल्या शालवनाची उपमा दिली आहे. भगवान् म्हणतो, ‘मिशु हो, समजां की एखाद्या गांवाजवळ किंवा नगराजवळ एक शालवन एरंडांनी आच्छादित होऊन गेलेले असेल. एखादा माणूस त्याची सुधारणा व अभिवृद्धि करू इच्छील. तो त्या वनांतील बाकडीं विनाशक झाडे तोडून बाहेर काढील, व जंगल साफ करून शालवृक्षाच्या सरळ रोपांना वाढू देईल. तेणेकरून तें शालवन कांहीं काळानें वृद्धिगत होईल. त्याचप्रमाणे, मिशु हो, तुम्ही अ-कुशल विचारांचा त्याग करा, व कुशल विचारांची वाढ करण्यास झाला. तेणेकरून तुमची अभ्युक्तता होईल.’ ”^९

“ ह्या उपमेतील एरंडाच्छादित शालवनासारखी हिंदी संस्कृतीची स्थिति ज्ञाली आहे. शेंकडो वर्ष तिची हेठलांड करण्यात आल्यासु तें तिच्यांत कुसंस्कारांवै रान माजूर राहिले आहे, आणि तें तोडून टाकल्याशिवाय तिच्यांतील सुंस्कारांचा विकास होणे शक्य नाही. तिच्या संशोधनकार्यीत भावी संशोधकांना जर प्रस्तुत पुस्तकाचा अल्पस्वल्प उपयोग झाला, तर माझ्या परिश्रमाचे सार्थक होईल.”

बुद्धिवादी दृष्टिकोणाने भारतीय संस्कृतीचे आरंभापासून आलोडन केलेल्या या ग्रंथात धर्मानंदांनी बाबिलोनियन, आर्य, नि दास, या तीन लोकांच्या संस्कृतीच्या मिश्रणाने मूळ वैदिक संस्कृति कशी बनली, तिचा विकास कसा होत गेला, मानवांना देवपण कसा आला, इत्यादी गोष्टींचा निःपक्षपातीपणे परामर्श घेऊन, नंतर ते अहिंसाधर्माच्या विवेचनाकडे वळले आहेत. त्यांच्या विवेचनाची दिशा पुढीलप्रमाणे :

मोळेसला परमेश्वराकडून मिळालेल्या आजांत अहिंसेचा समाधेश आहेच. परंतु ती यदुवी लोकांपुरतीच होती, हे जुन्या करारावरून स्पष्ट होते. तशा तन्हेची अहिंसा सर्व प्राथमिक जनसमूहांत असेच. वेदकालापूर्वी भारतीय तपश्चर्येचाच अंश मानीत नि प्राणिमात्रांना दुववू नये असा तिचा अर्थ कीरत. देवकी कृष्ण हा सुद्धा अहिंसा धर्माचाच भक्त होता.

आर्योंच्या स्वान्यांतर सिंधुदेशात यज्ञागांच्या संस्कृतीचा विकास झाला. परीक्षित आणि जनमेजय यांच्या कारकोटीत तिचा गंगा-यमुनेच्या प्रदेशात फैलाव झाला. त्यानंतर एका शतकाच्या आत जैन तीर्थकर पार्श्वनाथ याने अहिंसेच्या यामाला सत्य, अस्तेय, नि अपरिग्रह, या तीन यामांची जोड देऊन अहिंसा धर्म व्यवहार्य केला. पण ही त्यांची अहिंसा तपोमिश्र होती. त्यानंतर सरासरी दोनशे वर्षांनी शक्य मुनीने तपश्चर्येपासून

९. मजिझमनिकाय—कक्ष्यापमसुत्त

अहिंसेला मोकळे केले आणि तिची सांगड प्रशेखी बालून दिली. यामुळेच अहिंसा धर्म इतका कार्यक्षम झाला की, भारतातील त्या वेळी अस्तित्वात असलेली यज्ञागांची संस्कृती पार लोपून गेली. एवढेच नव्हे तर या नव्या अहिंसा धर्माने सर्वंघ आशिशा खंडावर आपला प्रभाव प्रस्थापित केला.

यामुळे ब्राह्मणांना यज्ञायाग सोडावे लागले. पण यज्ञायाग सोडले तरी आपले वर्चस्व या ना त्या रीतीने कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न ब्राह्मणांनी चालूच ठेवला. अहिंसा धर्मची पुरुस्कर्ते श्रमण, आरंभी बुद्धाने बालून दिलेल्या नियमाप्रमाणे अत्यंत साधेपणे रहात नि सामान्य जनांच्या हितसुलार्थ झटत. परंतु नंतर विहारांना नि अपाश्रयांना राजेरजवाड्यांकडून इनामे मिळू लागली. यामुळे श्रमण सुवासीन बनून परिणामी आपल्या पंथाच्या अभिवृद्धीसाठी सोळ्यानाऱ्या दंतकथा रचू लागले. पुराणांना यामुळे जोर चढला, नि ब्राह्मणांनी याचा फायदा घेऊन श्रमणसंस्कृतीचा पराभव केला. या वेळेपासून आजकाळची पौराणिक संस्कृती उदयास आली.

या विवेचनानंतर पाश्चात्यांच्या सहवासाने पौराणिक संस्कृतीचे दोष कसे उघड होऊ लागले, आणि भारतात धार्मिक, सामाजिक नि राजकीय बाबतीत निनिराळे प्रयोग कसे सुरु झाले, याची सारभूत माहिती त्यांनी दिली आहे. अर्थात्त भारतीय संस्कृतीच्या विद्यमान स्वरूपाचे विवेचन करताना त्यात समाजवाद, साम्यवाद आणि गांधीवाद याबद्दलचे आपले विचार त्यांनी मांडलेले आहेत.

त्यांना महात्माजींच्या सत्याग्रहाचा प्रयोग फार श्रेष्ठ वाटतो. परंतु प्रशेचे योग्य पाठवळ न मिळाल्याने तो सर्वस्वी यशस्वी होऊ शकला नाही असे त्यांचे मत आहे. या दोन्हीच्या समत्वावर मानवी हित अवलंबून असल्याचे प्रतिष्ठान त्यांनी केले. शेवटी त्यांनी जगात चिरंतन शांतता आणि सौख्य प्रस्थापित होण्यास गरज असलेल्या नव्या मानवधर्माचे स्वतःचे असे सामाजिक तत्वशान प्रकट केले आहे. या त्यांच्या महत्त्वपूर्ण तत्वशानाची जास्त छानानी पुढे प्रकरण २३ मध्ये येणार आहे.

‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ हा धर्मानंदांचा ग्रंथ दिसायला फक्त २३२ पानांचा लहानसाच असला तरी, पु. म. लाड यांच्या शब्दांत संगावयाचे झाल्यास, “भारतीय संस्कृतीचा आरंभापासून इतका व्यापक आढावा घेऊलेले व जागतिक संस्कृतीशी भारतीय संस्कृतीचा अनुवंध जोडणारे एवढे मूलग्राही विवेचन मराठींतच काय पण अन्य भाषां-तहि क्षितिच आढळेल. हे पुस्तक म्हणजे नाना कल्पना-सिद्धान्तांच्या मूळ स्वरूपांतील हिंद्यांची खाण आहे.”^{१०}

भगवान् बुद्ध

“ बुद्ध भगवंताच्या २५०० व्या परिनिर्वाण जयंतीच्या निमित्तानें बुद्धावर बर्दीच

१०. ‘आकाशगंगा’ : पु. म. लाड, पा. २२.

पुस्तके व इतर लिखाण प्रसिद्ध झाले. पण परशोधित सत्याचे दर्शन घडवणारा ग्रंथ म्हणून प्रस्तुत ग्रंथाचे प्रथम स्थान यक्किचितहि ठळले नाही. किंचत्तु ना इतरांच्या लेखनाला हा ग्रंथ आधारभूत ठरला.” असे प्रा. श्री. ना. बनहड्डी, ‘भगवान बुद्ध’ या धर्मानिंदांच्या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने भणतात. ११

या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती १९५७ मध्ये आणि तिसरी आवृत्ती १९७४ मध्ये प्रसिद्ध झाली. पहिली आवृत्ती पूर्वीं आणि उत्तरार्ध अशा स्वतंत्र दोन भागांतून १९४० मध्ये प्रसिद्ध झाली होती. आज सव्यस वर्षे उलटल्यावरही या ग्रंथाचे वर उल्लेखित स्थान नि अद्यायवत्त्व, अजूनही टिकून आहे असे भणता येईल.

प्रकाशन क्रमाने ‘भगवान बुद्ध’ हा धर्मानिंदांचा दहावा ग्रंथ. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथानंतर पांच वर्षांनी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. या मध्यस्था काळातील जवळ जवळ सांडेतीन-चार वर्षे धर्मानंद मुबईत ‘बहुजन विहार’ स्थापण्याच्या कायरित गुंतलेले होते. नाही म्हटल्यास या काळात टॉलस्टॉयकून Ivan The Fool या नावाजलेल्या कथेचे त्यांनी केलेले मराठी रूपांतर १९३८ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.

बुद्धाच्या २५०० व्या महापरिनिर्वाणाच्या जयन्तीच्या निमित्ताने भारतीय साहित्य अकादेमीने भारताच्या (मराठीशिवाय) बार्काच्या १३ राष्ट्रीय भाषांतून प्रस्तुत ग्रंथाची भाषातरे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. आणि याकिरिता आलवलेल्या योजनेनुसार त्याच्या हिंदी अनुवादाची छापील प्रत २२ मे १९५६ रोजी राष्ट्रपतीना नजर करण्यात आली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. भीमराव रामजी अंबेडकर यांनी आपल्या दोन लाख अनुशायांसह नागपूर मुकळामी बौद्धधर्माची दर्शका घेतली. या प्रसंगाही सर्वमान्य अविकृत ग्रंथ म्हणून या धर्मानिंदांच्या ग्रंथाला प्रसिद्धी मिळाली.

पाश्वनाथाचा चातुर्थीम धर्म

थानंतरचे राहिलेले दोन ग्रंथ म्हणजे ‘पाश्वनाथाचा चातुर्थीम धर्म’ आणि ‘बोधिसत्त्व नाटक’ हे होते. हे दोन्ही धर्मानिंदांच्या निधनानंतर ‘धर्मानंद स्मारक दृष्ट’ ने १९४९ मध्ये प्रसिद्ध केले.

‘चातुर्थीम धर्म’ म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह, या चतुष्पूर्यीचा धर्म. जैनांचा पाश्वनाथ याने हा धर्म प्रथम प्रचलित केला. तसे पाहिल्यास या धर्माचा उगम क्रहियुनीच्या अहिंसा धर्मांतून झालेला आहे. बुद्धाने त्यास समाधीची आणि प्रज्ञेची जोड देऊन, त्याचा विकास केला. खिस्ताने यदुदी लोकांच्या यहोवाच्या आधारे त्याचा पश्चिमेकडे प्रचार केला. त्याला अंगमेहनतीची जोड देऊन, सत्याग्रहाच्या रूपाने राजकीय क्षेत्रात देखील तो कसा प्रभावशाली करता येईल, हे महाभास टॉलस्टॉयने

११. ‘भगवान बुद्ध’: ले. धर्मानिंद कोसंवी, पा. १.

विशदपणे दर्शविले; आणि महाभास गांधींनी त्याचे प्रत्यक्ष प्रयोग करून ते सिद्धीला जातात हे दाखवून दिले. चातुर्थीम धर्माचा हा उगम, विकास, त्याचे पुरस्कर्ने, त्याचे प्रयत्न वगैरे किंतीतरी मोठा प्रांत धर्मानिंदांनी या लहानशा ग्रंथात आक्रमिला आहे. आणि विशेष म्हणजे सर्व धर्मांतील गुणदोष यांची चर्चा मोकळ्या मनाने करून शेवटी, जगाचा तरणोपाय कशात अग्ने हे त्यांनी दाखवून दिले आहे.

या ग्रंथाच्या शेवटी पाश्वनाथाच्या ‘मारणांतिक सल्लेखना’चा थोडक्यात उहापेह धर्मानिंदांनी केला आहे. ‘मारणांतिक सल्लेखन’ म्हणजे आमरण उपवास. असाध्य व्याधीमुळे, किंवा जरेमुळे, शरीर दुबील क्षाले तर जैन साधू आणि गृहस्थ उपवास करून प्राण सोडीत असत. पाश्वनाथाने देखील याच विधीने संमत शिवरावर देहत्याग केला अशी जैन वाइमयात कथा आहे. धर्मानिंदांनी या व्रताचा पुरस्कार केला असून, रोग्यांनी आणि जराजर्जरांनी हे व्रत पालून देहत्याग केला तर समाजाचा पुष्कळ व्यव वाचून, समाज प्रकुलित राहील, असे त्यांनी प्रतिपादन केलेले आहे. आपणास पटलेल्या या विचारानुसार स्वतः वागून पाश्वनाथाप्रमाणेच धर्मानिंदांनीही शेवटी देहत्याग केला याची महिती पुढे येणारच आहे.

या ग्रंथास, धर्मानिंदांसंबंधी आणि त्यांच्या एकंदर कार्यसंबंधीचे विवेचन करणारा ‘द्वरा समाजधर्म’ या नावाचा काकासाहेब कालेलकरांनी लिहिलेला एक निबंध जोडलेला आहे.

बोधिसत्त्व नाटक

साधुचरित, त्रिलंडपंडित, पालिवाड्मयविशारद, बौद्धतत्त्वशासाचे मर्मश, विद्वान टीकाकार, असे ज्यांचे वर्णन करण्यात येते, त्या धर्मानिंदांनी आपल्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात एक नाटकही लिहिले होते, असे कोणास सांगितले तर त्यास आश्चर्यं वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि तशात जर त्याने धर्मानिंदांचे ‘निवेदन’ वाचलेले असेल तर हे आश्रव्यं साधेसुवे राहणार नसून त्यास धक्का देणारे ठरेल! याचे कारण धर्मानिंदांनी आपल्या ‘निवेदनात’, त्यांस कोणीही नाश्वदेष्टे म्हणावे इतक्या कडकपणे गोमन्तकीथांच्या नाश्वद्यसनावर टीका केली आहे.

एलादे शाश्वत, सनातन, नि विश्वव्यापी सत्य, जगाच्या गळी उत्तरविष्यासाठी नाटक हे प्रभावी साधन कसे आहे हे जगातील मोठमोळ्या नाश्वदेषकांनी दाखवून दिले आहे. “बोधिसत्त्वाच्या चरित्राची रूपरेखा एकदम ध्यानांत यावी.” या उद्देशाने आपण हे नाश्वक लिहिले असल्याचे धर्मानिंदांनी या नाटकाच्या प्रस्तावनेत म्हटलेले आहे. तसे पाहिल्यास, बुद्धाच्या चरित्राची रूपरेखा त्यांनी लिहिलेल्या ‘भगवान बुद्ध’ इत्यांची त्यांच्या ग्रंथांतून आलेलीच आहे. पण त्याचे गोष्टीकरिता हे वेगळे नाटक लिहिण्याचे कारण काय?— याचे स्पष्टीकरण काकासाहेब कालेलकरांनी या ग्रंथास जोडलेल्या ‘सयुक्तिक उपर्याति’, या आपल्या ‘निवेदात पुढीलप्रमाणे किले’ आहे:

“ भक्तम ऐतिहासिक पुराव्यावांचून एक वाक्यही लिहावयाचें नाहीं अशा वृत्तीने आजनम ज्यांनी बोलण्या-लिहिण्याचे काम केले, त्यांना गैतम बुद्धाच्या गृहत्यागाची आणि प्रवज्याग्रहणार्चा नवीन व सयुक्तिक उपतिष्ठ सुवली असतांना, आणि ती उपतिष्ठ वरी असावी असें वाटण्याइतका पुरावा मिळूनहि तो अपुरा असल्याची रुद्ररुद्र लागली असतांना त्यांनी काय करावे ? शेवटी त्यांनी आपली उपतिष्ठ या नाटकाच्या रूपांत मांडून संतोष मिळविला.

“ ज्या राजपुत्राने लहानपणीच लिपि शिकून घेऊन सर्व शास्त्रांत प्रवेश करून घेतला होता, शस्त्रविद्येत ज्याने प्राचीण्य मिळविले होते, आणि ज्याला लग्न होऊन एक मूळहि झाले होते, त्याला जरा, व्याधि आणि मरण यांची कल्पनाच नसावी आणि त्यांचे दर्शन होतांच त्याला घर सोङ्गन जाप्याची बुद्धि व्हावी हें देखील अनैतिहासिक आणि असंभवीय वाटते. आणि त्या राजपुत्राला जन्म मुऱ्यु, जरा आणि व्याधि यांचे जे औषध सांपडले तें देखील जगांतील भौतिक जरा, व्याधि आणि मरण त्यांना दूर करू शकले आहे असेहि नाहीं. तृष्णानाशाने वासनामूळक दुःख दूर होतील, सम्यक् आजीवाने किंतेक व्याधि ठळतील. सम्यक् कर्मनिंदाच्या योगाने पापाकडील ओढा नाहींसा होईल. सम्यक् दृष्टीने मोह दूर होईल. पण प्रत्येक शरीराच्या बाढ्याला असलेले मरण कांहीं टळणार नाही. ज्या मरणाचे दर्शन राजपुत्र गैतमाला झाले होते तें मरण तथागत बुद्धाला देखील ठळले नाही !

“ यावरून असेंच समजले पाहिजे की, ज्या गोष्टीची तळमळ बुद्धाला लागली होती आणि ज्या दुःखाचा परिहार त्याला सांपडला तें केवळ शारीरिक दुःख नसून तें सामाजिक दुःख होते. माणस-माणसांतील व्यवहार जर शुद्ध असला आणि व्यक्तीचे जीवन जर असामाजिक नसले तर व्यक्ति आणि समाज दोवेहि सुखी होतील.

“ नेहमीच्या व्यवहारांत जे चुकीचे आदर्श बाळगले जातात आणि राष्ट्रां-राष्ट्रांच्या व्यवहारांत जी नैतिक शिथिलता आढळून येते त्याचा उपाय बुद्धाला सांपडला आणि तो त्याने लोकांना जन्मभर उपदेशिला. पारलैकिक इतिहास-भूगोलाच्या कल्पना लोक पुराणांतून बाचतात. स्वतःन्या चुकांचे खापर दैवाच्या अथवा दैवी व्यक्तीच्या मार्थी फोडतात आणि भोगविलासांनी क्षीण ज्ञाव्यानंतर दुसऱ्या टोकाला जाऊन देहदंडन करणे हाच तरणोपाय आहे असें मानतात, आणि ज्याप्रमाणे इहलोकीं राज्यकर्त्यांना लांच देऊन कायद्याला धाव्यावर बसवितां येते, त्याचप्रमाणे देवदेवींना यज्ञयागादिकांची लांच देऊन कर्माच्या आणि कर्मफलाच्या सार्वमौम सिद्धान्ताच्या कचाळ्यांतून सुटून जाप्याची आशा बालगतात.

“ या सर्व गोष्टींवै वैश्यर्थ्य सिद्धार्थाला पटले आणि त्याने मनुष्यजातीला या भ्रमजालांतून सोडविण्याचा प्रयत्न केला.

“ या दृष्टीने पाहतां धर्मनिंदांनी मांडलेली उपतिष्ठ अधिक सयुक्तिक वाटते. आणि म्हणावेसे वाटतें की, गैतमाच्या वैराग्याला कागण कांहीहि झालेले असो, प्रस्तुत नाटकांत दिलेल्या उपतिष्ठीनंतरच बुद्धाचा उपदेश आपल्याला अधिक चांगल्या रीतीने पटतो.”

धर्मनिंदांनी लिहूत प्रसिद्ध झालेल्या एकंदर लहानमोळ्या १२ ग्रंथांची धावती ओळख वर करून देण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी वरेच मुऱ्य लेखनही केलेले आहे. हे विविध विश्वांवर असून, तें विविधज्ञान-विस्तार, मनोरंजन, सुधारक, केसरी, सुबोध-पत्रिका, भारत, रवंसेवक, प्रकाश वर्गेरे पत्रांतून नि नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहे.

खुलासा

मुंबईत १९३७-३८ या काढात ‘प्रकाश’ नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. त्याचे संपादक, प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बाळकृष्ण कुलकर्णी हे होते. ते धर्मनिंदांचे चहाते होते. त्यांच्याच आग्रहावरून धर्मनिंदांनी ही लेखमाला लिहिली. या लेखमालेत आत्मचरित्रपर अशी काही माहिती आहे.

या ‘खुलासा’ संबंधी काहीसा गैरसमज झालेला दिसून येतो. ‘निवेदन’ या ग्रंथशिवाय आणखी एक आत्मचरित्रपर ग्रंथ ‘खुलासा’ या नावाने प्रशिद्ध झालेला आहे, असा समज झालेला दिसून येतो. याचे कारण काकासाहेब कालेलकरांनी अशा अर्थाचे केलेले उल्लेख असावे. त्यांनी, ‘पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म’ या ग्रंथास जोडलेल्या आपल्या ‘खरा समाजधर्म’ या निवंधात, “बैदूषिद्या प्रात करण्यासाठी आणि तिचा फैलाव करण्यासाठी स्वतः काय काय केले हें त्यांनी ‘निवेदन’ आणि ‘खुलासा’ या आत्मचरित्रपर दोन ग्रंथांत नमूद करून ठेवले,” असे महाराष्ट्रे आहे. असाच उल्लेख त्यांनी धर्मनिंदाच्या ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या ग्रंथास जोडलेल्या परिचयवजा निवंधात केलेला आहे. हे त्यांस मिळालेल्या सुकीच्या माहितीमुळे बऱ्यून आले असल्याचे प्रस्तुत लेखकास हल्लीच काकासाहेबांकडून समजले. हल्लीच्या काढात गोमन्तकात धर्मनिंदांवर काही लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. त्यांतील एकदोन ठिकाणी धर्मनिंदाच्या दोन आत्मचरित्रपर ग्रंथांची नोंद झालेली आहे. ती काकासाहेबांच्या उल्लेखाच्या आधारेच असावी.

‘प्रकाश’ साप्ताहिकाचे अंक आज जवळ जवळ दुमिळ झालेले आहेत तेव्हा त्यात प्रसिद्ध झालेल्या ‘खुलासा’च्या रूपरेखेची थोडक्यात नोंद या ठिकाणी करून ठेवणे योग्य होईल. ‘खुलासा’ची एकंदर ११ प्रकरणे १ आगस्ट १९३७ ते १८ सप्टेंबर १९३८ या काढात खालीलप्रमाणे क्रमशः प्रसिद्ध झालेली आहेत :

प्रकरण १ ते ४ : धराण्याचे मूळ गाव, नाव, आणि आजी, आजोबा, चुलते, वडील यांची माहिती; स्वतःचे नाव, शिक्षण, अभ्यास वैरै; कर्युसन

કોલેજાતીલ અધ્યાપકાર્ય; પુણ્યાત સ્વતઃચે ઘર વગેરે.

પ્રકરણ ૫ વ ૬ : અમેરિકનાંપસનું શિક્ષણાંગ્યા ચાલીરીતી; તેથીલ લોકાંચી સ્વાબળંબનાચી નિ સ્વચ્છતેચી આવડ; સમાજવાદાચી માહિતી; બુદ્ધ તત્ત્વજ્ઞાનચા વિકાસ આણિ બૌદ્ધાંચા હિંસેવિરુદ્ધ પ્રયત્ન; કાઈ માર્કસચે તત્ત્વજ્ઞાન આણિ ત્યાવર પુણ્યાત સ્વતઃ દિલેલે વ્યાખ્યાન.

પ્રકરણ ૭ તે ૧૦ : અમેરિકેચી દુસરી સફર આણિ પ્રવાસાચી માહિતી; અમેરિકેલ અનુમબ આણિ પ્રો. લ્યાન્મનસંબંધી માહિતી; ગુજરાત વિદ્યાપીઠાતીલ અધ્યાપકાર્ય, ગાંધીજીચી મેટ્ટ; અમેરિકેચી તિસરી સફર; રશ્યાચી સફર આણિ તેથીલ સર્વસાધારણ માહિતી.

પ્રકરણ ૧૧ વે : સત્યાગ્રહાત્મક ભાગ વેતસ્યાચી વગેરે માહિતી; અમેરિકેચ્યા ચૈથ્યા સફરીચા આણિ ‘બુજન વિહાગ’ બદ્લના ધારતા ઉલ્લેખ.

ટીકાત્મક આણિ ભાષાંતરિત ગ્રંથ

‘વિસુદ્ધિમગ્ના’ચે સંશોધન આણિ સંસ્કરણ ધર્માનંદાની હાર્દિક વિદ્યાપીઠાચ્યા વિદ્યમાને કેલ્યાચા ઉલ્લેખ મારે આલાચ આહે. યા ગ્રંથાચે સંસ્કરણ નાગરી લિપિંત સુંવર્દી યેથીલ ‘ભારતીય વિદ્યાભવનાને’ પ્રસિદ્ધ કેલે અસુન, ત્યાવરીલ ટીકાત્મક સંસ્કરણ સારનાથ યેથીલ ‘મહાબોધિ’ સોસાયટીને પ્રસિદ્ધ કેલે આહે.

ત્યાંની કેલેલ્યા ‘સુત્તનિપાત’ યા પાણી ગ્રંથાચે ભાષાંતર પ્રથમ વિવિધજ્ઞાનવિસ્તારાત્મન ૧૯૩૭ સાલી ક્રમશ: પ્રસિદ્ધ જ્ઞાલે હોતે; તે ૧૯૫૫ મધ્યે ‘ધર્માનંદ સ્મારક ટ્રસ્ટ’ને નંતર ગ્રંથરૂપાને પ્રસિદ્ધ કેલે. તસેચ ત્યાંને શાન્તિદેવાચ્યા ‘બોધિચર્ચયાચતાર’ યા ગ્રંથાચે ભાષાંતર ના. કે. ભાગવત યાંચ્યા ‘ધર્મચક્ર’ યા માસિકાત્મન ૧૯૪૮ સાલી ક્રમશ: પ્રસિદ્ધ જ્ઞાલેલે આહે. પણ તે અજૂન ગ્રંથરૂપાને પ્રકાશિત જ્ઞાલેલે નાહી.

ગુજરાતી ગ્રંથ

ધર્માનંદાને ગુજરાતી ભાષેતહી ગ્રંથ પ્રસિદ્ધ જ્ઞાલેલે આહેત. ધર્માનંદ તે પ્રથમ મરાઠીત લિહીત અસત આણિ નંતર ગુજરાતી ભાષેત ત્યાંચા અનુવાદ કરણ્યાત યેરે. ત્યાંચ્યા પ્રકાશિત જ્ઞાલેલ્યા ગુજરાતી ગ્રંથાંચી ખાલીલપ્રમાણે નોંદ મિલ્યે :

૧ સુત્તનિપાત	પ્રકાશક :	ગુજરાત વિદ્યાપીઠ
૨ ભાગવાન બુદ્ધના પચાસ ધર્મસંવાદો	”	”
૩ બુદ્ધચરિત	”	”
૪ બુદ્ધલીલા	”	”
૫ બોધિચર્ચયાચતાર	”	”
૬ ધર્મચક્રપ્રવર્તન	”	”
૭ આપગૃહિતિ	નન્દજીવિષન પ્રકાશન મંદિર,	સુંવર્દી

૮ અમિધર્મ [વ્યાખ્યાન]

- ૧ ભાગવાન બુદ્ધ
- ૧૦ બૌદ્ધસંબનો પરિચય
- ૧૧ સમાધિમાર્ગ
- ૧૨ જાતક કથાઓ
- ૧૩ અમિધમ્મથ સંગ હો
- ૧૪ ધમ્મપદ

ગુજરાત વિદ્યાપીઠાચ્યા ‘પુરાતત્ત્વ’ હ્યા ત્રૈમાસિકાતહી ધર્માનંદાને સંશોધનાત્મક લેખ પ્રસિદ્ધ હોત અસત.

હિંદી આણિ ઇતર ભાષા

હિંદી ભાષેત ધર્માનંદાંચે ખાલીલ તીન ગ્રંથ પ્રસિદ્ધ જ્ઞાલે અસલ્યાંચી નોંદ મિલ્યે.

૧ ભાગવાન બુદ્ધ અનુવાદ : શ્રીપાદ જોશી પ્રકાશક : સાહિત્ય અકાડેમી, દિલ્હી

૨ પાશ્વનાથ કા ચારુપામ ધર્મ “ ” ” ” રાજક્રમલ પ્રકાશન, સુંવર્દી

૩ મારતીય સંસ્કૃતિ ઔર અહિસા ” ” ” ” પં. વિશ્વનાથ દામોદર, હેમચંદ્ર મોડી પુસ્તકમાલા, સુંવર્દી યાશિવાય મલ્યાલમ, ડર્ટુ, સિંધી, બંગાલી, તામાલ, તેલગુ આણિ કન્નડ, યા માધાંતુન ધર્માનંદાંચા ‘ભાગવાન બુદ્ધ’ હા ગ્રંથ સાહિત્ય અકાડેમીને પ્રસિદ્ધ જ્ઞાલેલા આહે. તસેચ સીલોન યેથે તેથીલ ભાષેત ધર્માનંદાંચ્યા ચાર-પાચ ગ્રંથાંચે અનુવાદ જ્ઞાલે અસલ્યાંચે સમજતે.

૨૩

ધર્માનંદાની વૈચારિક જીવનયાત્રા

બૌદ્ધજ્ઞાન સાધ્ય કરુન વેણાસાઠી ધર્માનંદાની સદત સાત વર્ષે પ્રખર સાધના કેલી.

યાસંવંધીચી માહિતી પ્રસ્તુત ગ્રંથાંચ્યા સુશ્વાતીંચ્યા પ્રકરણાંતુન ત્યાંચ્યાચ શબ્દાત ‘નિવેદિત’ જ્ઞાલેલી આહે. નિષ્કાંચન સ્થિતીત એહ્યાગ કરુન કાઢી, સારનાથ, કુશિનારા,

लुभिनिवन, कपिलवस्तु, इत्यादी बुद्धाच्या आयुष्यातील चिरस्मरणीय घटनांनी पावन ज्ञालेल्या क्षेत्रांतून त्यांनी केलेली पायपीट; नेपालच्या उत्तर शेकापासून ते सीलोनच्या दक्षिण शेकापर्यंत कणाकणाने बौद्धज्ञान गोळा करीत केलेला प्रवास; याच उद्देशाने दोन वेळा केरळ्या ब्रह्मदेशाच्या वाच्या; ज्ञानसाधनेवरोबरच यमनियमांचे डोंगर ओलांडून तपःसाधनेचाही घेतलेला नव्हतर अनुभव; आणि अशा प्रकारे अतर्क्य हालभपेषा सोशीत पुरी केलेली आकांक्षा, याची अतीव विस्मयकारक माहिती त्यात आलेली आहे.

आधुनिक बुद्धघोष

तसुण पत्नी आणि जन्मास येऊन तीन महिनेसुद्धा पुरे ज्ञालेले नाहीत अशी तान्ही कन्या, यांचा त्याग करून धर्मानंदांनी ज्या वेळी घर सोडले, त्या वेळी त्यांचे वय तेवीस वर्षांचे होते. “किंतीहि संकटे येवोत, किंतीहि विपक्षि भोगाच्या लागेत, बुद्धोपदेशाचें मला ज्ञान ज्ञाले म्हणजे माझ्या जन्माचे साफल्य ज्ञाले,”^१ अशा या तीत्र जिज्ञासेनेच त्यांसं संसारावर लाय मारून फकिरी पत्करण्यास प्रवृत्त केले होते. या त्यांच्या आकांक्षेनुपर शेवटी त्यांच्या जन्माचे साफल्य ज्ञाले ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याकरिता त्यांनी विषदी किंती भोगाच्या निं त्यंजवर किंती संकटे आली, याची कोणाही सामान्य माणसास कल्याणसुद्धा होणार नाही. पु. म. लाड यांना तर ह्युएनस्थांगादी चिनी प्रवाशांनी धर्मज्ञानार्थ घेतलेले कष्ट, धर्मानंदांनी घेतलेल्या कष्टांपेक्षा फिके वाढतात.^२

धर्मानंदांनी घेतलेल्या कष्टांची माहिती ‘निवेदना’तून बाचत्यावर, बोधिसत्त्वाच्या साधनेचे वित्र डोळ्यांपुढे उमे राहिल्याशिवाय गहत नाही. त्याने ‘बुद्ध’ ही संज्ञा प्राप्त होईपर्यंत सतत सात वर्षे तपचश्रेष्ठेत, हालअपेषांत आणि भ्रमणात द्यतीत केली होती. तसेच ज्ञानसाधनेनंतर धर्मानंदांनी आयुष्यभर जे कार्य केले, त्यासंबंधीची सापेक्षतेनेच बोलावयाचे ज्ञाल्यास, चौथा शतकात होऊन गेलेल्या एका बौद्ध भिक्षुचा येथे उल्लेख करावा लागले. या भिक्षुने केलेल्या कार्याशी, इतिहासाची पुनरावृत्त ठगाची इतके धर्मानंदांवे कार्य, समानधर्मी असत्याचे दिसून येते.

‘महायान’ हा बौद्ध पंथ इसवी सनाच्या सुरुवातीस अस्तित्वात आला. या पंथाच्या बौद्ध आचार्यांनी भगवान बुद्धाने प्रचलित केलेल्या पाली भाषेला डावलून संस्कृत भाषेला जबल केली. आपले बौद्ध वाच्यात ते आता संस्कृत भाषेतून उत्पन्न करू लागले. यामुळे साहजिकच पाली भाषेच्या हेळसांडीस सुरुवात झाली. आणि अशा रीतीने उणेपुरे चौथे शतक उजाडेपर्यंत ही भाषा नष्ट होण्याची परिस्थिती उत्पन्न झाली. अशा वेळी या पाली भाषेस जीवदान देण्याचे महत्कार्य या भिक्षुने केले.

‘बुद्धघोष’ हे आहे या भिक्षुचे नाव! त्याचे सविस्तर असे चरित्र उपलब्ध नाही.

१. मार्गे पान २० पहा.

२. आकाशगंगा : ले. पु. म. लाड पा. १९.

पण त्या काळातील बौद्ध लिखाणातून विखुरलेली अशी त्याच्याबद्दलची बरीच माहिती मिळते. या माहितीवरून हा बुद्धघोषाचार्य साधासुधा भिक्षु नव्हता, तो प्रकाण्ड पंडित होता, आणि त्याने केलेली पाली भाषेची सेवा फार मौलिक होती, असे दिसून येते. ‘विसुद्धिमण्ग’ हा पाली भाषेतील संशोधनपर पंथ, त्याचाच! हा ग्रंथ इतका महत्वपूर्ण आहे की, त्यास बौद्ध धर्म-साधनेच्या विश्वकोशाचे स्वरूप प्राप्त ज्ञालेले आहे. बौद्ध धर्मची समग्र ज्ञान या ग्रंथात सापडते. त्याने केलेली आणखी एक फार मोठी कामगिरी म्हणजे, सिंहली भाषेतील ‘अडकथा’ त्याने पाली भाषेस उपलब्ध करून दिल्या. ही त्याची, पाली भाषेच्याच नव्हे तर बौद्ध धर्माच्याही दृष्टीने अत्यंत महत्वाची कामगिरी होती, असे मानण्यात येते.

बौद्धधर्मीयांचे प्रमुख असे जे ग्रंथ आहेत, त्यांच्या समुदायास ‘त्रिपिटक’ असे नाव आहे. तीन घेण्यांतून हा संग्रह विमाजित केला गेल्यासुळे, त्यास हे नाव पडले. या तिन्हींचे आणखी पोटविभाग असून, सर्वच संग्रह महाभारतापेक्षा तीनपटीने मोठा आहे. या त्रिपिटकातील वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्याची आगामीच पद्धत सिंहलद्वीपात होती. प्रथम वाक्याचा सरल अर्थ सांगून, नंतर हा अर्थ घराव्या कथेच्या सहाय्याने जास्त स्पष्ट आणि परिणामकारक करणे, अशी ती प्रथा. हळूहळू या कथा लोकप्रिय होऊ लागल्या, आणि काळांतराने त्या लिहून टेवण्याचीही प्रथा सुरु झाली.

बुद्धघोषाचार्याने सिंहलद्वीपात जाऊन तेथील भाषा प्रथम आत्मसात केली; आणि नंतर सिंहली भाषेतील तेथील अडकथांचे भांडार पाली भाषेत रूपांतरित करून ते भारतात आणले. हे रूपांतर पाली भाषेचे भूषण ठरावे इतके उत्तम वठले. भारतात त्याचा त्रिपिटकाहितकाच आदर होऊ लागला. यासुले त्या काळातील बौद्धाचार्यांना पाली भाषेकडे दुर्लक्ष करणे अशक्य होऊन बसले. त्या वेळच्या बौद्धवाङ्मयातून बुद्धघोषाचार्यांचा उल्लेख ‘बौद्ध जगातील सूर्य’, ‘पाली भाषेचा उद्धारकर्ता’, अशा गौरवपूर्ण शब्दांनी केलेला आढळून येतो. यावरून त्यांचे हे कार्य पालीभाषेचे महत्व पुनरुत्तम प्रस्थापित होण्यास नक्कीच कारणीभूत झाले असले पाहिजे, यात शंका नाही.

बुद्धघोषाचार्यांच्या काळानंतर चौदांपंथा शतकांनी पाली भाषेला अशीच वाईट परिस्थिती पुन्हा एकदा प्राप्त झाली. या परिस्थितीस तोंड देण्याचे कार्य धर्मानंदांनी केले. या कामी त्यांनी आपल्या आयुष्याची चाळीस-पंचांचीस वर्षे रुची बातली. तसेच पाहिल्यास बुद्धघोषाचार्याला पाली भाषेच्या न्हासालाच प्रामुख्याने तोंड यावे लागले होते. उलट धर्मानंदांच्या काळी पाली भाषेवरोबरच बौद्धधर्मज्ञानही भारतातून पूर्णपणे नष्ट झाले होते. या दोन्हींच्या पुनरुज्जीवनाचे कार्य त्यांस करावे लागले.

धर्मानंदांची कामगिरी

धर्मानंदांनी प्रथमत: अध्यापनकार्यास वाहून घेऊन आपली शिष्यपरंपरा उत्पन्न केली. पाली ग्रंथांचे अनुवाद, संशोधन नि संपादन, स्वतः करून इतरांसही करण्यास त्यांनी

प्रवृत्त केले. भारतातील विद्यारीठांतून पाली भाषिला मान्यता मिळवून देऊन, तिला भारतात पुनश्च आदरणीय स्थान प्राप्त करून दिले. तसेच बौद्धधर्मज्ञानाचे पुनरुत्थान त्यांनी भारतात तर केलेच, पण त्याशिवाय या धर्माचा संदेश अमेरिकेत आणि रशियातही पोचवला. यामुळेच भारतातील विद्यानांनी, बुद्धधोषाप्रमाणेच त्यांचाही ‘बौद्धधर्म, तत्त्वज्ञान, आणि साहित्य यांच्या पंडितांचे पंडित’,^३ ‘भारताचे या युगातील बौद्धगुरु’,^४ ‘निंदांपंडित’,^५ आणि ‘आधुनिक भारताचे बुद्धधोष’,^६ यांसारख्या गैरवपर शब्दांनी उल्लेख केलेला दिसून येतो.

या गैरवास पात्र ट्रावी. अशीच धर्मानंदांची कामगिरी होती यात शंकाच नाही, पण ते तेवढ्यावर समाधान मानून थांकले नव्हते. त्यांनी संबंध आयुष्य जे ज्ञानसाधनेत घालवले, त्याचा उद्देश एक पठित पंडित व्हावे, अथवा जुन्या काळातील आचार्याप्रमाणे आत्मवोध संपादून स्वतःची बौद्धिक पूर्णविस्था गाठावी, एवढाच मर्यादित नव्हता. ते शेष दर्जीचे विचारवंत होते. परमार्थाचे अथवा मोक्षाचे वेड त्यांस नव्हते. त्यांना लोक-कल्याणाची अनिवार ओढ होती. कोणत्याही सत्कार्याची सफलता त्यामागे असणाऱ्या तत्त्वज्ञानावर अवलंबून असते हे त्यांना इतिहासाच्या परिशिळनाने शिकविले होते. त्यांच्या अंतर्यामी एक आगेच तत्त्वज्ञान आकार वेऊ लागले होते. बौद्धधर्मज्ञानाच्या पायावर पाय रोवून त्यांचे मन कल्याणकारी विश्वसमाजाच्या अंतिम लक्ष्यांकडे झोप घेत होते.

कल्याणकारी विश्वसमाज

धर्मानंदांच्या जीवितकार्याचा उच्च विंदू त्यांचा विचारधारणेत सापडतो. १९०६ मध्ये ब्रह्मदेशातून भारतात परतल्यावर कलकत्ता येथे त्यांस आपल्या जीवितकार्याचा पहिला संदेश मिळाला. “साधल्यास बौद्धधर्माच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी थोडीबहुत खटपट करावी.”^७ अशी अंतःप्रेरणा त्यांना या प्रसंगी झाली. त्यानुसार वागून त्यांनी बौद्धधर्मज्ञानाचा प्रसार करा केला याची हकीकित मार्गे आलीच आहे. हे प्राध्यापन नि लेलन या दोन मार्गांनी करताना, त्यांस पूरक असे संशोधन नि चिंतन, त्यांस करावे लागले. त्यातून त्यांस मानवज्ञातीच्या हितासाठी बौद्धतत्त्वज्ञानाचा राष्ट्रकारणाशीच नाही तर विश्वकारणाशीही समन्वय साधणे अगल्याचे आहे, असे दिसून आले.

३. प्रा. श्री. ना. बनहड्डी यांनी ‘भगवान बुद्ध’ या धर्मानंदांच्या ग्रंथास जोडलेल्या ‘ग्रंथकार-परिचय’ या लेखात, पा. १०.

४, ५. पु. म. लाड यांनी ‘आकाशगंगा’ या आपल्या ग्रंथात अनुक्रमे, पान १७ आणि पान २०.

६. मुनि जिनविजयर्जी यांनी प्रस्तुत लेखकास दिलेल्या मुलाखतीत.

७. मार्गे पान १३५ पहा.

या नव्या जाणिवेचाच एक भाग म्हणून गांधीजीच्या सत्याग्रहाच्या महान प्रयोगात ते सामील झाले. स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. त्यांना भासताचे स्वातंत्र्य हवे होते ते आशियाच्या उत्थानासाठी, नि आशियाचे उत्थान हवे होते ते संबंध मानव-जातीच्या कल्याणासाठी. गांधीजीच्या चलवलीचा प्रत्यक्ष अनुभव त्यांस फार उपयोगी ठरला. सुदैवाने याच काळात त्यांना प्रश्नात्तर्यादेशातून चालू असलेले राजकारण, अर्थकारण, आणि विचारप्रवाह, यांचे जबळून निरीक्षण नि अभ्यास करण्याची संधी मिळाली. अमेरिकेत साडेसात आणि रशियातही एक, असे एकंदर साडेआठ वर्षांचे त्या देशांतील वास्तव्य त्यांस ज्ञानवर्धक ठरले, समाजवाद आणि साम्यवाद यांचा सखोल अभ्यास करणे त्यांसशक्त्य झाले. दोन्हीचा क्रियात्मक अनुभव वेण्यासही त्यांस मिळाला. आणि अशा प्रकारे अनुभव नि विचारमंथन, त्यांतून जो अंतिम जीवितकार्याचा साक्षात्कार त्यांस झाला, तो ‘अहिंसा’ आणि ‘अपरिग्रह’ यांच्या समन्वयाने होऊ शकणाऱ्या विश्वसमाज धर्माचा! त्यांची ओळख प्रस्तुत प्रकरणातून आपणास करून ध्यावयाची आहे.

कर्तृत्वाची पार्श्वभूमी

मानवी जीवन हे मोठे गूढ आहे. मानवाची बुद्धी, प्रश्ना, कर्तृत्व, यांचा उदय नि विकास कसा होते याचा कार्यकारणभाव सांगणे मोठे कर्तीण. धर्मानंदांनी आपल्या वयाच्या तेविसाव्या वर्षीची आपणांस अभिप्रेत असलेल्या आदर्शजीवनाचा आरावडा निश्चित केला, आणि त्यानुसार आपले जीवनशिल्प बदलिण्याच्या इराशाने घर सोडले. त्यांना एवढ्या लहान वयात हे सामर्थ्य कोठून प्राप्त झाले^८ त्यांच्या अंतर्यामी ही अकांक्षा कशी उमलली^९ तसेही पाहिल्यास गोमन्तकातील एका खेड्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा! अशा या मुलाच्या मनात ह्या दिव्य आकांक्षेचा कसा प्रादुर्भाव झाला^{१०} या प्रश्नास, या मुलाने आपल्या पुढील आयुष्यात जे असामान्यत्व प्राप्त करून घेतले, त्याचे उपजत्र बीज त्याचे अंगी होते, असे उत्तर मिळेल.

पण हे मान्य करूनही एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे ती ही की, फक्त बीज चांगले असले म्हणजे त्यातून अंकुरणाऱ्या वृक्षाला, सुवासिक, गोमटी, आणि स्वचर अशी कुळेफळे येतातच असे मात्र नाही. त्यास मशागत, जमीन, खतपाणी, गाऊस, वातावरण, आही गोष्टी उत्तम प्रतीक्ष्या लागतात. या जगात जन्मास येणारी प्रत्येक व्यक्ती, काही प्ररणा, काही प्रवृत्ती वरोदर घेऊन येते. हे गुण अथवा शक्ती सुखातीच्या काळात तरी सुप्तावस्थेतच असतात. त्यांचे अस्तित्व सहजा कोगच्या लक्षात येत नाही. पण नंतर, त्या व्यक्तीच्या विकासावरोदर त्या शक्तीही वाढू लागतात. आणि विशेष म्हणजे, त्यांचा बगवाईटपणा त्यांच्यावर ज्या प्रकारच्या सामाजिक नि शैक्षणिक संस्कारांचा परिणाम झालेला असतो, त्यांच्यावर अवलंबून असतो.

योर पुष्टोंच्या चरित्रांकडे पाहिले तर सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, ते

जन्मतःच थोर नसतात. या बाबतीत महात्मा गांधींच्या जीविताकडे पाहिल्यास या गोष्टीचा प्रत्यय येतो. त्यांच्या “...वयाच्या पंचविसाळ्या वर्षापूर्वीत त्यांना कोणीहि पाहिले असतें तर त्यांच्या अंगीं काहीं अलौकिक गुण किंवा असामान्यत्व असल्याचे सहसा कोणाच्या प्रत्ययास आले नसतें,” असे आचार्य जावडेकर यांनी महात्माजींसंबंधाने म्हटलेले आहे.^८

खंडनाथांसारखे श्रेष्ठ कवी जीवनास दिव्याच्या ज्योतींची उपमा देतात. थोडासाच प्रकाश फेकीत मंदपणे तेबणाऱ्या या ज्योतीत तसे पाहिल्यास फार मोठी शक्ती सामावलेली असते. ती साऱ्या विश्वाला जसा प्रकाश देऊ शकते, तसाच दाहीही देऊ शकते. हे सर्व तिला लाभण्याचा पाश्वंभूमीवर अवलंबून असते. असेही कधी कधी होऊ शकते की, योग्य पाश्वंभूमी न लाभल्यामुळे ती ज्योत कालांतराने विश्वान नष्टप्रायही होते. तेविसाच्या वयापूर्वीत धर्मानंद ज्या वातावरणात वाढले, जे संस्कार त्यांच्या मनावर झाले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या अंगी सुन्दरपणे वसत असलेल्या प्रवृत्तींवर परिणाम करणाऱ्या ठरल्या असल्या पाहिजेत, यात शंकाच नाही.

तुकारामाचा पूल

अगदी लहान वयातच धर्मानंदांच्या मनावर संत तुकारामाच्या शिकवणीचा परिणाम झाला होता. सोळा-सतरा वर्षांचे असतानाच तुकारामाच्या चरित्राची अनेक वेळा पारायणे त्यांनी केली होती; आणि त्यांचे अभंगही पाठ केले होते. आपले जीवित वाया जाणार असा हृद्देश त्यांना लहानपणीच जडला, त्या वेळी तुकारामाच्या घोलांनीच त्यांस सावरुन घरले. दारिद्र्य, मृत्यु, अशा आपतींना तोंड देण्याचे प्रसंग धर्मानंदावर लहानपणीच आले. त्या वेळी तुकारामाच्या उपदेशानेच त्यांच्या मनास शांती प्राप्त करून दिली.

‘दोन्ही इपरी एकच नाद। सगुण-निर्गुण नाहीं भेद रे,’ अशा शब्दांत दैत-अदैत यांची चर्चा म्हणजे शुष्क पांडित्याचा वाद, ‘भ्रमाचा संवाद’ असे प्रतिपादणारे; फक्त मानवतेचाच नव्हे तर मानवांच्या समतेचाही हँडा फडकावणारे; रुद्दिजन्य जातिव्यवस्थेला ठोकरून गुणकमचे श्रेष्ठत्व प्रतिपादणारे तुकारामाचे तत्त्वज्ञान, धर्मानंदांनी पूर्णपणे आत्मसत केले होते.

कवी रेव. ना. वा. टिळक हे आपणास खिस्ताकडे जाण्यास तुकारामाच्या पुलासारखा उपयोग झाला असे म्हणत असत. बौद्धधर्माने भारतीयांमध्ये लोकसेवेची प्रेरणा उत्पन्न केली. स्वतः दुःख भोगूनही दुसऱ्याची सेवा करावी या बौद्धधर्माच्या शिकवणीचे पडसाद नंतर मराठी संतांच्याही वाड्यातूनही उपटले. “बुद्धाची तोंडओळख होण्या-पूर्वीच बौद्धावताराचे दर्शन तुकारामामार्फत धर्मानंदांनी घेतलेले होतें,” असे पु. मं.

८. जीवन- रहस्य : ले. आचार्य शं. द. जावडेकर, पा. १६

लाड म्हणतात.^९ एकंदरीत टिळकांना काय नि धर्मानंदाना काय, आपापल्या उद्दिष्टांकडे पोचण्यास ‘तुकारामाचा पूल’ सहाय्यभूत ठरला असे म्हणता येते.

मराठी भाषेचा पाश

‘बहुजन हिताय, बहुजन सुवाय’ हा महाराष्ट्रधर्म तुकारामाची संतांनी उपदेशिला. यानंतर इंग्रजी अमदानीत याशात्त्व विद्येच्या संस्कारामुळे, महाराष्ट्रात सांस्कृतिक प्रवोधनास सुखाव झाली. धार्मिक नि सामाजिक सुधारणाचे विचार प्रवृत्त करणारे या नव्या युगाचे पहिले पुरुष म्हणून लोकहितवाढी गोपाळगव देशमुख आणि जीतिराव फुले हे ओळखल्यात येतात. यानंतरच्या पिढीचे अधर्यू मांडारकर, तेलंग, रानडे हे होत. यांनी नेमस्त अशा सर्वोगीण सुधारणावादाचा पुरस्कार केला नि त्यास तास्तिक अधिष्ठानही मिळवून दिले. यानंतरची पिढी म्हणजे चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांची. यांनी आपापल्या परीने कार्य करून, धार्मिक, राजकीय आणि सामाजिक विचारांना निर्णयिक स्वरूप प्राप्त करून दिले. महाराष्ट्रात सामिमान आणि राष्ट्राभिमान उत्पन्न करून फार मोठी जाणूती करण्याचा मान या तिंबांना पोचतो.

तसे पाहिल्यास महाराष्ट्रातील या सांस्कृतिक प्रवोधनाचा सहजासहजी असा फारच थोडा संबंध गोमन्तकाशी येत होता. आजच्या काळासारखे नियमित परस्पर दलगवळण दोन्ही प्रदेशांत त्या काळात नव्हते. पोर्टुगीजांच्या धार्मिक छळांच्या काळापासून या दोन्ही प्रदेशांतील सांस्कृतिक नि व्यावसायिक संबंध संपुष्टात आले होते. पण अशा ह्या परिस्थितीत सुद्धा गोमन्तकीयांस महाराष्ट्राकडे आकर्षित करणारा असा एक बळकट पाश अस्तित्वात होता. —आणि तो म्हणजे मराठी भाषेचा। पोर्टुगीज राजकर्त्यांच्या सर्व प्रकारच्या बंधनांना नि दडपशाहीला तोंड देत, लपूनछून का होइना, गोमन्तकीयांची मराठीची सेवा सतत चालू होती. संतवाढ्याचा राबता तर रोजचाच घोरोघर चालू होता. याशिवाय महाराष्ट्रात प्रत्यही उत्पन्न होणारे वाड्याच्या चोरूनमारून मिळवून घोरोघर वाचले जाई. सुवैवाने धर्मानंद चौडांपंधरा वर्षांचे होईपर्यंत पोर्टुगीजांची दडपशाही बरीच सौम्य झाली. महाराष्ट्रातील मराठी वाड्याच्या सुलभपणे गोमन्तकात येऊ लाग्ये, आणि प्रत्यक्ष गोमन्तकातही वाड्यायनिर्मितीस आणि नियतकालिकांच्या प्रकाशनास वर्गेरू सुस्थात झाली.

धर्मानंदांच्या चरित्राकडे पाहिल्यास जात्याच ते थोडेसे वैराग्यशील, अंतमुऱ्य आणि तर्कनिष्ठ वृत्तीचे असल्याचे दिसून येते. वाचनाच्या आवडीघोरोघरच बुद्धीवर नि वित्तावर झानाचे संस्कार करून कुशलांची उपसंपदा मिळविण्याची तळमळही त्यांच्या मनात लहानपणायासूनच दिसून येते. या वयातच ज्ञानाइतकेच शीलाचे महत्त्व त्यांम वाढत होते. त्यामुळे वेश्या, दारू आणि जुगार, या समोवतालच्या इंद्रजालांचा त्यांच्यावर परिणाम

९. आकाशगंगा : पु. मं. लाड, पा. १७.

होऊ शकला नाही. जांबाबली गावी शिमग्याच्या उत्सवास गेले असता, इतर कोठे जागा न मिळाल्यामुळे आपल्या आप्टांबरोबर तेथील एका कलावंतिणीकडे कसे उत्तरावे लागले, आणि नंतर त्या ठिकाणी उत्तरलेल्या इतर तरुण मंडळीचे चालू झालेले चाले, आणि त्यात भाग वेण्यास त्या कलावंतिणीकडून होत असलेला आग्रह, हे सर्व सहन न होउन धर्मनिंद उत्सव संपेपर्यंत न थांवता, दुसऱ्याच दिवशी घराकडे कसे परतले, याची माहिती मागे आलीच आहे.^{१०}

दिसेल ते बोलावे आणि साधेल ते करावे

वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, काही खास अशा गुणांची प्रवृत्ती धर्मनिंदांच्या स्वभावात लहानपणापासूनच दृग्गोचर होत होती. हे कसे काय धडून आले हे सांगणे मात्र कठीण. एलांगा गुरुच्या प्रभाव लहानपणीच त्यांच्यावर पडला होता, अथवा धरातील वडीलधार्या माणसांकडून त्यांना तसे बढण लावण्याचा खास असा प्रयत्न झाला होता, असे म्हणण्यास काहीच आधार मिळत नाही. तेव्हा, त्यांच्या अंगात मूलतःच तसा दैवी स्फूर्तीचा कंद होता, अथवा पूर्वजनमीच्या संस्कारांचा हा परिणाम आहे, असेही बाटल्यास म्हणता येईल. काही का असेना, लहाणपणीच अत्यंत योग्य प्रकारे कमावली गेलेली धर्मनिंदांची मनोभूमी, तुकारामाने खोल्वर ओली केली, आणि अशा या भूर्णीवर यहन्हेने बुद्धप्रेमाचे बीज पेरले गेले, असेच म्हणावे लागते।

“ माझें वाचन जसजसें बाढत गेलें तसेतसा माझा असंतोष वाढू लागला. विष्णुशास्त्री, आगरकरप्रभूति थोर पुरुषांनी यथामति आपल्या देशाची सेवा केली व आपल्यास धन्य म्हणवू घेतले. पण माझ्या हातून त्यांच्यासारखी कृत्ये होण्याची आशा आहे काय? त्यांची विद्रोहा कोठें? त्यांचा उत्साह कोठें! त्यांचे धैर्य कोठें! पण मी या सर्व गोष्टीना आंचवलो. ”^{११} या उद्धारावरून दिसून येते की, चिपळूणकर, टिळक, आगरकर यांच्या विद्रोहेचा, स्वाभिमानी वृत्तीचा, आणि विशेष म्हणजे त्यांनी जी आजन्म सेवेची स्वार्थ-त्यागी प्रथा आचरणात आणली तिचा, धर्मनिंदावर फार मोठा परिणाम झाला होता. हे तिघेही पाहिल्यास समाजस्वातंत्र्यावरोबरच राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे. पण यांपैकी पहिल्या दोघांनी, विशेषत: टिळकांनी, राजकारणाकडे जास्त ओढा दाववला. त्याकरिता टिळकांनी, राष्ट्रवादाची कास धरली. राष्ट्रीय अहंता हीच सर्वसाधारणणे कोणत्याही राष्ट्रवादाचा कणा असतो. साहजिकच त्याकरिता, भारतीय प्राचीन तत्त्वज्ञान, संस्कृती, इतिहास, शिवाजीचे कार्य, रामदासांचा महाराष्ट्रवर्म, पेशवेकाळीन मराठी साम्राज्य, इत्यादी अभिमानाच्या गोष्टीची मशागत करून राष्ट्रवादाची पेरणी त्यांस करावी

१०. मागे पान १४ पहा.

११. मागील पान १० पहा.

लागली. याच कारणामुळे चातुर्वर्ष्यवस्था नि जातिभेद यास खंबीरपणे विरोध दर्शनिणे त्यास शक्य झाले नाही.

आगरकरांनी अनुसरलेला मार्ग याच्या उलट होता. शुद्ध बुद्धिवाडी विचारमरणी पत्करून आगरकरांनी आपले लक्ष समाज-सुधारणांवर प्रामुख्याने केंद्रित केले होते. त्यांनी पुरस्कारिलेला सामाजिक ध्येयवाद स्पेनसर वौगेरे पाश्चात्य पंडितांच्या आधुनिक विचारसरणीवर बरावसा आधारलेला होता. त्यांचे विश्वविषयक तत्त्वज्ञान भौतिकवादी होते; ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल ते अज्ञेयवादी होते; व्यक्तिस्वतंत्र्य आणि समता यांचे ते कटूर उपासक होते; त्यांनी ‘धर्म’ हा मानवतेच्या ऐहिक सुवर्संवर्धनाचा मार्ग असत्याचे प्रतिपादून, त्याचा परलोकाशी असलेला संबंध तोडून टाकला होता. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेविली पाहिजे, ती ही की, आगरकरांचा हा बुद्धिप्रामाण्यवाद पूर्णपणे उसना नव्हता. त्यांना जुन्या संस्कृतीचा अभिमान नव्हता असे नव्हे. पण त्यांतील अनिष्ट गोष्टीचा त्यांस दुर्भिमान धरावयाचा नव्हता. समाजजीवनातील प्रत्येक रुढी, आचारविचार, यांची शास्त्रीय दृष्टीने छाननी करून त्यांतील विसंगती त्यांनी दाखवून दिली. शास्त्रप्रामाण्य तर त्यांस नियाळस मान्य नव्हते. यामुळे आगरकरांचा, ‘महाराष्ट्राचा गौतम बुद्ध’ असा उल्लेल विद्वान लोक करतात.^{१२} आगरकरांचे बरेचसे विचार बुद्धाच्या शिकवणीशी मिळतेजुळते होते.

धर्मनिंदांची वैचारिक मनोवृत्ती मूळचीच कशी तर्कनिष्ठ होती, याचा उल्लेख मागे झालेलाच आहे. तर्कनिष्ठा हे बुद्धिप्रामाण्याचे मुख्य ब्रीद. तिला धर्मनिष्ठा, परंपरावाद, अंधश्रद्धा, व्यक्तिपूजा, इत्यादी गोष्टी वर्ज्य असत्यामुळे, बुद्धिप्रामाण्य स्वीकारणे म्हणजे एक कठीण वत स्वीकारण्यासारखे आहे. कारण बुद्धिप्रामाण्यवादाचांना आपली मते स्पष्ट-पणे बोलून दाखवावी लागतात, ती कठोरपणे आचरणात आणावी लागतात, आणि तसे करताना लोकप्रियता गमावण्याची तयारी दाखवावी लागते. अशांना मुस्मैसिरी, सारवा-सारव, या गोष्टी तर पूर्णपणे निश्चिद असतात.

आगरकर हे अशा प्रकारचे कडे बुद्धिप्रामाण्यवादी होते, आणि समाजशाली वृत्ती-मुळेच धर्मनिंदावर त्यांच्या विचारांचा फार खोल्वर परिणाम झाला होता. आगरकरांचे अनुकरण करून आगदी लहान व्यातच त्यांनी ‘दिसेल ते बोलावे व साधेल ते करावे,’ हे वत स्वीकारले होते.^{१३} धर्मनिंदांनी घर सोडले त्या वेळी आपल्या पुतऱ्यांना एक उपदेशपर पत्र लिहून ठेवले होते.^{१४} त्या पत्रावरून आगरकरांच्या विचारांचा त्यांच्या मनावर किंती परिणाम झाला होता याची कल्पना येते. एवादे तत्त्व मान्य झाले म्हणजे

१२. प्रा. च्य. कृ. टोपे यांचा ‘नवभारत’, आगस्ट १९६६, आगरकरांवरील लेख, पान ७६.

१३. मागे पान १५ पहा.

१४. मागे पान २२ पहा.

ते फार कठोरणे ते पाळीत असत. त्यांनी लहानपणीच स्वदेशीचे ब्रत स्वीकारले होते. गोमन्तकात स्वदेशी कपडे मिळत नसत. अशा परिस्थितीत लोकांकडून होणाऱ्या हेटाळणीस न जुमानता, त्यांनी मिळेल तसले ओबडधोवड कपडे वापरून आपले स्वदेशीचे ब्रत काटेकोरणे पाळले. तसेच, त्या काळात, त्यांस तोङ द्यावे लागलेल्या एका ग्रामण्य प्रकरणाचा येथे उल्लेख करता येईल. आतुन प्रायरिच्चत घेऊन मोकळे होणे त्यांस शक्य होते. पण तत्त्वनिष्ठेस जागून धर्मानंदांनी प्रायरिच्चत घेण्यास नकार दिला, आणि कायमची बहिष्कृती पत्करली.^{१५}

त्यांच्या जीवनाचे चार खंड

धर्मानंदांच्या जीवनाचे सर्वसाधारणपणे चार खंड पाडता येतात. जन्मापासून भर सोडी-पर्यंतचा एकोगर्तास वर्षीचा काळ, हा सुख्यार्तीचा कालखंड. यास पूर्वतयारीचा, अथवा आपल्या अंतश्शूल्याची क्षितिजे विस्तृत करून, भावी जीवितकायाचा वेव घेण्यात गेलेला कालखंड, असेही म्हणता येईल. पुढील दोन कालखंडांस पूरक ठेरेल अशी पार्श्वभूमी जी धर्मानंदांनी पहिल्या कालखंडात संपादित केली, त्याचे विवरण वर आलेलेच आहे. या काळात जोपासलेले बौद्धज्ञानसंपादनाचे स्वग्र, धर्मानंदांनी त्यापुढील सात वर्षीच्या (१९०५ ते १९१२) कालखंडात साकार केले. त्याच्यापुढील वीस वर्षीचा काळ तिसऱ्या खंडात मोडतो. या काळात त्यांनी बौद्धज्ञानप्रमाणाचे कार्य केले.

दुसऱ्या नि तिसऱ्या कालखंडात त्यांनी केलेली बौद्धज्ञानमाध्यना आणि त्याचा प्रचार याची सविस्तर माहिती या ग्रंथाच्या पहिल्या भागात निवेदित झालेली आहे. यानंतरचा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा कालखंड १९३२ पासून सुरु होतो. याच वर्षी ते असेरिकेची आपली चौथी नि शेवटची भेट संपत्रून परत आले. १९३५ मध्ये त्यांनी आपला ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ हा महत्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला. आपल्या जीवनाच्या परिणावस्थेत उमजलेले विश्वसमाजाचे तत्त्वज्ञान त्यांनी या ग्रंथाद्वारा प्रथम प्रकट केले. धर्मानंदांच्या जीवनाचा हा चौथा नि शेवटचा कालखंड या काळात त्यांनी ‘भगवान बुद्ध’; ‘पार्श्वनाथाचा चातुर्शीमध्ये धर्म’, आणि ‘बोधिसत्त्व नाटक’ असे, आणली तीन संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले. या ग्रंथांनुवाही आपल्या सामाजिक तत्त्वज्ञानास पूरक असेच विचार त्यांनी मांडलेले आहेत. याच त्यांच्या विचारांचा यापुढे आपणास परिचय करून घ्यावयाचा आहे.

जग लहान झाले

गेल्या दोन-तीन शतकांत झापाळ्याने झालेल्या विज्ञानाच्या वाढीतून मानवाच्या भौतिक परिस्थितीत आमूलाग्र असे परिवर्तन घडून आले. या काळात लागलेल्या अनेक शास्त्रीय

शोधांमुळे होकायंत्रे, तारायंत्रे, आगवेटी, आगगाड्या, विमाने, यांसारखी शीघ्रगामी सांस्कृतिक विनिमयाची साधने उपलब्ध झाली. देशकालाच्या सरहदी त्यामुळे आवळल्या जाऊन एकमेकांच्या जवळ आल्या. जगातील भिन्न भिन्न समाजांचे संबंध सहजसुलभ होऊन जग पूर्वी होते त्यापेक्षा लहान झाले! आणली एक महत्वपूर्ण गोष्ट विज्ञानाने घडवून आणली ती म्हणजे, औद्योगिक क्रांती! या क्रांतीमुळे सरंजामशाहीची जागा भांडवलशाहीने घेतली. यामुळे जगातील समाजांचे आर्थिक संबंध काही अंशी निगदित झाले, तर काही अंशी त्यांच्यात विरोध उत्पन्न होऊन स्पर्धेस सुखात झाली.

सरंजामशाहीच्या जागी भांडवलशाही येण्याची प्रक्रिया सर्वच देशांत एकाच वेळी अथवा एकाच प्रकारे होते असे नाही. औद्योगिक प्रगती आणि भांडवलशाहीची बाढ ही एकमेकांस पूरक अशीच असतात. काही देशांत अजूनही सरंजामशाही रंगाळत असून तेथे भांडवलशाहीस खन्या अर्थने सुखातही झालेली नाही. यामुळेच आपणास काही राष्ट्रे औद्योगिक विकासाच्या शिवरावर पोचलेली दिसून येतात, तर इतरांच्या या मार्गाने वाटवालीस नुकतीच सुखात झालेली दिसून येते. असा हा या राष्ट्रगळात दिसून येणारा विषम विकासाच, त्यांच्यातील स्पर्धेस नि संबंधित कारण होतो.

त्यांच्या स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेण्यासारखे असते. प्रत्येक विकसित देश आपल्या बाजारपेठेत दुसरा प्रतिस्पर्धी शिरू नये म्हणून जेवढी काळजी घेतो, तेवढाच तो, कन्चा माल सुलभणे मिळविण्यासाठी, आणि आपल्या देशात तयार झालेला माल सुलभणे विकासाठी, दुसऱ्या देशातील बाजारपेठा आपल्या ताब्यात आणण्याच्या प्रयत्नात असतो. एका बाजूने तो आपल्या देशातील बाजारपेठांत प्रतिस्पर्धी शिरू नये म्हणून संरक्षक जकातीची भिंत उभी करतो, तर दुसऱ्या बाजूने आपल्या ताब्यात असलेल्या बाहेरील बाजारपेठा आपल्या ताब्यात कायमच्या रहाव्या म्हणून त्या बाजारपेठांच्या देशांवर आपले आर्थिक आणि विशेष म्हणजे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करतो. याप्रमाणे आपल्या देशाचाहेर आपल्या हक्काच्या अशा बाजारपेठा उत्पन्न करणे, यासच वसाहती स्थापन करणे असे म्हणतात.

अशा प्रकारे जगातील बाजारपेठांची बाटणी ज्या मोळ्या भांडवलशाही राष्ट्रांमध्ये होते त्यांना सामाज्यशाही राष्ट्रे म्हणून ओळखतात. या सर्वांतच जगांतील बाजारपेठांची बाटणी सारख्याच प्रमाणात झालेली असते असे नाही. त्यामुळे जास्त वसाहती असलेली राष्ट्रे जास्त गव्हर झोतात, आणि आपल्या बाजारपेठा कोणी हिरावून नेऊ नये म्हणून आपली प्रतिकारशक्ती वाढवू लागतात. आणि राष्ट्रगळांतील बाजारपेठांच्या अशा ओदाताणीतून, स्पर्धेतून, आणि संघर्षातून, जागतिक युद्धाची ठिणगी पडते.

राष्ट्रवाद

भारतातील इंग्रजी राजवटीमुळे भारतातील जनतेचा पश्चिमेशी निकट संबंध आला. इंग्रजी शिक्षणामुळे आचारविचारांच्या देवाणवेवाणीस सुखात झाली. पश्चिमेकडील

नवीन विचाराचे वारे भारतात सर्वत्र पसरले. भारतातल्या विचारवंतांत नव्याजुन्याचा झगडा सुरु झाला. पाश्चात्यांइतकी आपलीही सुधारणा झाली पाहिजे याची जाणीव होऊन त्याकरिता प्रयत्न होऊ लागले. काही विचारवंत धार्मिक नि सामाजिक सुधारणांवर जास्त भर देऊ लागले. टिळकांसारख्या विचारवंताना राजकीय सुधारणाच जास्त महत्वाच्या वाढू लागल्या. परकीय सत्तेच्या अंतशिवाय कोणतीच सुधारणा शक्य नाही असे ते प्रतिपादू लागले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची सर्वोगीण सुधारणा होईल, असा टिळकांचा दृष्टिकोण होता. त्यांनी राष्ट्रवादाची कास धरून भारताची राष्ट्रीय अहंता वाढविष्याकरिता केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख मागे आलाच आहे.

लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, देशभिमान ही मानवी मनवी एक प्रबल भावना असते. आम्हे घर, आपला गाव नि आपला देश, यावद्दल सर्वोनाच आपुलकी वाटत असते. त्यामुळेच आपल्या देशाकरिता स्वार्थाच्याग करण्यास मनुष्य तथार होतो. देश किंवा राज्य यांच्या व्याख्येत सर्वसाधारणपणे भूवभाग, लोकसुमादय, शासनसंस्था, सार्वभौमत्व, बौरे घटकांचा समावेश होतो. या घटकांस आत्मीयतेची आणि एकात्मनेची जोड ठिली म्हणजे तो देश अथवा राज्य, 'राष्ट्र' या संज्ञेस पात्र ठरते. दोबळणे, वांशिक एकता, एक धर्म, भौगोलिक एकता, एक भाषा, एक संस्कृती, राजकीय आकांक्षांची एकता, ही सर्व राष्ट्रीयत्वाची लक्षणे, असे मानण्यात येते. तसेच या विचारसरणीने राष्ट्र, राष्ट्रभिमान, आणि राष्ट्राचा उकरण, या कल्पनांचा पुरस्कार प्रामुख्याने होतो, त्या विचारसरणीस 'राष्ट्रवाद' ही संज्ञा देण्यात येते.

'राष्ट्रवाद' ही संपूर्णपणे एकजिनसी कल्पना नव्हे. एकाच भौतिक नि ऐतिहासिक वाढीच्या पातळीवर असलेल्या देशांच्या राष्ट्रवादाचे बाह्य स्वरूप चव्याच वेळा सारखेच याटने ही गोष्ट वरी. पण तो पूर्णपणे एकाच साच्याचा असतो असे मात्र नाही. तो भौगोलिक, आर्थिक, राजकीय, बौरे सत् आणि असत् अशा परस्परविरोधी प्रवृत्तीचा आविष्कार करणाराही असतो. स्वातंत्र्यपूर्व भागतातील 'राष्ट्रवाद' आणि हिटलरकालीन जर्नेन 'राष्ट्रवाद' यांचा एक उदाहरण म्हणून उल्लेख करता येतो. एक होता सरंजामशाहीतील जुनाट आचारविचार, परंपरा, भैवभाव, यांच्या त्यागाचा प्रयत्न करणारा; शाळे, कला, उद्योगधंडे, लोकशाही, संस्कृती, इत्यादीच्या वाढीस हातभार लावणारा; धर्मसंस्थांचे प्रस्थ कमी करणारा; आणि भारताच्या स्वातंत्र्याकरिता शऱ्यारा प्रागतिक स्वरूपाचा राष्ट्रवाद; तर दुसरा होता, द्वेष, स्वार्थ, क्रौय, यांस बळी पडलेला, आणि साम्राज्यलालसेने सगळ्या जगास महायुद्धाच्या खार्डित लोटणारा, अत्यंत विकृत नि प्रतिगामी स्वरूपाचा !

पहिल्या महायुद्धापर्यंत राष्ट्रवादाची भावना ही त्या काळातील एक प्रभावी शक्ती असल्याचे मानण्यात येई. राजकीय दृष्ट्या राष्ट्रीयत्व म्हणजेच सर्वोन्नत नि सर्वोत्तम धेय आहे अशी त्या वेळीची सर्वसाधारण समजूत होती. 'राष्ट्रीयता' ही मूलभूत प्रेरणा नसून केवळ एक संपादित प्रवृत्ती आहे, याची जाणीव कोणासच नव्हती. राष्ट्रभक्तीने जवळजवळ

वेढाचेच स्वरूप घेतले होते. जगातील निरनिराळी लहानमोठी जी स्वतंत्र राष्ट्रे होती, ती आपला देश, आपली संस्कृती, आपले राष्ट्रपुरुष, आपली शक्ती, यांवद्दल काल्यनिक अभिमानाने फुगूत गेली होती. माणुसकीची भावना ही देशभक्तीदून मोठी आहे हे पूर्णपणे विसरून, नि उच्छृंगलपणाच्या आहारी जाऊन, पहिले महायुद्ध त्यांनी ओढवून घेतले होते. हे फल विकृत राष्ट्रवादाचे होते हे जरी खरे असले, तरी हा विकृतपणा त्या देशातल्या त्या वेळच्या भांडवलशाहीच्या विशिष्ट परिस्थितीचा आविष्कार होता हे लक्षात ठेवले पाहिजे.

पहिले महायुद्ध

१९१४ साली पहिल्या महायुद्धाने पेट घेतला. या युद्धाने युरोपातील भौतिक नि मानवी संपत्तीचा अतोनात संहार केला. त्यात जितांइतकेच जेत्यांचेही नुकसान झाले. या युद्धनंतर उपनिंदा आर्थिक परिस्थितीला आणि राजकीय अरिष्टांना सगळ्याच जगाला तोंड द्यावे लागले. विज्ञानाच्या सहाय्याने मानवी संस्कृतीच काय तर संपूर्ण मानवजातही नष्ट करणे शक्य आहे, हे या पहिल्या महायुद्धाने दाववून दिले. महाभारत काळात कुस्युद्रात भाग घेण्यास अर्जुनाने प्रथम नकार दिला होता. त्याचे कारण, 'युद्ध म्हणजे कुलक्षयाचे साधन; कुलक्षयाने कुलधर्म नष्ट होते, आणि कुलावर अधर्माचा पाढा बसतो; कुलक्षया विष्टदतात; आणि शेवटी ते सर्व कुलच नरकाचा धनी बनते,' असे त्याने दिले होते. पण शेवटी हे कुस्युद्र झालेच आणि अर्जुनासही त्यात भाग घ्यावा लागला. या युद्धाचा परिणाम कलियुग अस्तित्वात येण्यात झाला असे मानण्यात येते. युद्ध म्हणजे समाजविष्टन. याची जाणीव कुस्युद्र कालात होती, आणि ती सत्य असल्याचे हळूच्या काळी झालेल्या महायुद्धानी दाववून दिले आहे.

प्रतिक्रिया

पहिल्या महायुद्धानंतर, युद्धाची कारणे नाहीशी करण्याच्या अनेक योजना जगापुढे आल्या. अशा योजनांपैकी वास्तवात आलेली एक योजना म्हणजे 'राष्ट्रसंघ'. आपसांतील तंदे युद्ध न करता सलोख्याने मित्रवाचेत ह्या उद्देश्याने राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती. याशिवाय या युद्धानंतर पुढील पंचबीस-तीनी वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा, आंतरराष्ट्रीय मजूरसंघ, आंतरराष्ट्रीय शांतता परिषदा, आंतरराष्ट्रीय न्यायालय, यासारखेही बरेच प्रयत्न झाले. पण या सर्व गोष्टीचा काहीच उपयोग झाला नाही. १९३९ पर्यंत जग पूर्वपदावर येऊन, त्यास आणखी एका भीषण युद्धास तोंड द्यावे लागले. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्याकरिता केलेले वर उल्लेखित प्रयत्न फसले. याचे कारण जगातील लहानमोठी राष्ट्रे अपेक्ष्या हक्कांवर मर्यादा घालून घेण्यास तयार नाहीत हे ग्रामुख्याने होते. तेव्हा अशी ही हिंसक वृत्ती आणि साम्राज्यलालसा अनिवार्यपणे उत्पन्न करणारी नि टिकवून ठेवणारी समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलून टाकण्याची गरज

जगातील विचारवंतांना भासली असल्यास नवल नाही. भारतापुरतेच बोलावयाचे ज्ञाल्यास नवी कल्याणकारी जागतिक समाजव्यवस्था कशी असावी याची रूपरेखा जगापुढे मांडण्या-न्या महात्मा गांधी, मानवेद्रावाथ रोय, आणि विनोबा भावे या प्रमुख भारतीय विचारवंतांवरोवरच धर्मानंदांची ही उल्लेख केला पाहिजे. त्यांच्या रूपरेखांचा अंि.म उद्देश जागतिक स्वास्थ्य हा एकच जरी असला तरी तपशिलात भिन्नत्व होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

शांततेचे जागतिक प्रयत्न

पहिल्या महायुद्धानंतर जगात काथम स्वरूपाची शांतता प्रस्थापित करण्याचा 'राष्ट्रसंघ'-रूपी प्रयत्न कसा फसला याचा उल्लेख वर आलाच आहे. त्यानंतर दुसरे महायुद्ध होऊन गेले. राष्ट्रसंघाचे जनकत्व पहिल्या महायुद्धास देण्यात आले तर 'युनो'चे — संयुक्त राष्ट्रसंघाचे — जनकत्व दुसऱ्या महायुद्धास यावे लागते. ही 'युनो' संघटना ज्या उद्दिष्टांकिता अस्तित्वात आली ती उद्दिष्टे तिच्याकडून सफल झालेली नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांतील काही राष्ट्रांस असलेला वेस्टोचा (नकार अधिकार) अधिकार हे होय. त्यामुळेच आज युनोन्या मानवी हक्क सनदेचे विडंबन चालू असलेले दिसून येते. पहिल्या महायुद्धानंतर त्याच्या कारणमीमासेस योड्याच काळात सुरुवात झाली. त्या प्रकारचे आणखी महायुद्ध पुन्हा होऊ नये असे जगात सर्वांसच बाटू होते. विचारवंतांनी जगात शांतता प्रस्थापित होऊन मानवी जीवन सुरक्षा व्हावे म्हणून त्या काळात आपल्या नव्या समाजमार्गाच्या योजना जगापुढे मांडल्या. तीच रिस्ती आताही दुसऱ्या महायुद्धानंतर उत्पन्न झालेली दिसून येते. दिवसेंदिवस विधवंसनाच्या अस्त्रांच्या बाबतीत जग फार झागाठाने प्रगती करीत आहे. त्यांच्या उपयोगाची वेळ पुन्हा उद्भवली तर जगाची काश परिस्थिती होईल याची कल्पना करणे कठीण नाही. अशा परिस्थितीत जगातील विचारवंत जागतिक शांततेच्या विचारात गुंतले असल्यास नवल नाही.

एक काळ असा होता की, त्या काळात सर्व जग एका समाजव्यवस्थेलाली आणण्याची कल्पना कोणासही शक्य कोटीतील बाटत नसे. अशा कल्पना आदर्शवादी (Utopian) म्हणून डिंडकारण्यात येत. पण ही परिस्थिती आज राहिलेली नाही. उलट आज अशा जागतिक समाजव्यवस्थेशिवाय गर्येतर नाही असे वाढू लागले आहे. जाती, वर्ग, देश, राष्ट्र, यांत जग विभागलेले राहणे योग्य नाही, हेही मत आता मान्यता पावू लागले आहे. एवढेच नव्हे तर, कोणास आवडो न आवडो, जग एक आहे या भावनेने जगातील लोकांच्या मनाचा ताबा केव्हाच घेतलेला आहे. अमेरिकेच्या 'न्यूयॉर्क' या नियतकालिकानेही अशाच अर्थाचा अभिप्राय एकदोन वर्षांमागे व्यक्त केला होता. ^{१६}

१६. 'There was a time when the notion of a world order was thought to be utopian vision. We can see now that, in

या न्यूयॉर्करच्या सूत्रास धरूनच रिचर्ड फाक या विद्रान लेलका ने 'ए स्टडी ऑफ फ्यूचर वर्ल्डस' या ग्रंथात, असिल मानवी जीवन सुमहा बनविणे शक्य असल्याची आपली भूमिका हल्लीच मांडली आहे. हा ग्रंथ म्हणजे एकच्यादुक्ष्यात्मा प्रयत्न नाही. तसे असते तर त्यास एवढे महत्व देण्याची गरज नव्हती. कारण जागतिक स्वास्थ्यावर व्यक्तिशः विचार मांडणेरे ग्रंथ आजकाळ वरेच प्रसिद्ध होतात. पण प्रस्तुतचा रिचर्ड फाक यांचा प्रयत्न, 'इन्स्ट्रूट ऑफ वर्ल्ड ऑर्डर' या संस्थेके झालेला आहे. जागतिक स्वास्थ्य-संशोधन हे ह्या संस्थेचे घेय आहे. कानेंजी एनडाळमेंट आणि रॉकफेलर फार्म-डेशन यांच्या सहाय्याने ही संस्था चालविष्ट येते. या संस्थेने 'दि वर्ल्ड ऑर्डर मॉडेल प्रॉजेक्ट,' या नावाची एक योजना आखली आहे. त्या योजनेनुसार प्रकाशित होणार असलेल्या ग्रंथांपैकीच वरील एक ग्रंथ आहे. १९९० मधील जगाची घडी, संबंध जग हा एक बटक आहे असे समजू बसवावयाची ज्ञाल्यास काय केले पाहिजे, ह्याचा विचार वरील ग्रंथात केला आहे.

या ग्रंथातील विवेचनात खोलवर जाण्याचे प्रयोजन आपणास नाही. कारण, एक तर यात सूचित केलेल्या सर्वच कल्पना ताबडतोब अमलात येणाऱ्या नाहीत असे ग्रंथकारच सांगतात, आणि दुसरे म्हणजे, एक जागतिक लोकसभा असावी, आणि या लोकसभेचे धोरण अमलात आणण्यावरिता एक सुरक्षा टाळ असावे, अशा ज्या दोन प्रमुख सूचना या योजनेत आहेत, त्या अमेरिका, रशिया, आणि चीन, यांना आपल्या संचेवर बंधने लाढून घेण्यास संगणाऱ्या असल्यामुळे, मांजराच्या गळवात घाट कोणी नि कशी वांधावी हा महत्वाचा प्रश्न उपस्थित करण्याचा आहेत. असे जरी असले तरी जगात वेळोवेळी युद्धांच्या रूपाने होणारी सामुदायिक हिंसा, कशी कमी करता येईल, जगाची आर्थिक नि सामाजिक सुरिस्थिती कशी प्रस्थापित करावी, मानवाची प्रतिष्ठा कशी बाढवावी, भौगोलिक आणि नैमित्तिक हानी कशी थांबवावी, वरैरे प्रशंसाचा अभ्यास नि सशोधनपूर्ण विचार जो या ग्रंथातून झालेला आहे, तो फारच मौलिक स्वरूपाचा आहे.

या टिकाणी 'ओमनन्द्या घोषणेचा' उल्लेख केल्यास अप्रस्तुत होणार नाही असे वाटते. हॉल्ड देशात ओमन येथे काही विचारी तश्च एकत्र आले. त्यांनी आजच्या जगाच्या परिस्थितीचा विचार केला. त्यास जगाच्या स्वास्थ्याकरिता जागतिक समाजव्यवस्था अस्तित्वात आणणे अगाध्याचे आहे असे मनोमन बाटले. त्यांनी त्यानुमार एक

many respects, it is a hellish necessity. As for man's old dream of the world's becoming one, that whether we like it or not, occurred years ago.'

—The New Yorker, Dec. 10, 1973, P. 38.

मसुदा^{१७} तयार केला. या मसुद्यात, जगास नव्या समाजव्यवस्थेची गरज भासत असल्याचे नमूद करून, ती न्याय्य, मानवाच्या प्रतिषेद आणि समानतेस जपणारी, आणि पृथ्वीच्या भौगोलिक रिथीस आणि नैसर्गिक साधनसामग्रीस सुसंगत ठरणारी असावी, असे विचार मांडले आहेत. या मसुद्यानुसार जगाची नव्याने समाजरचना घडून येण्याकरिता प्रयत्न करण्याचीही प्रतिज्ञा, या मंडळीने या वेळी केली होती. ही गोष्ट १९७२ मध्ये घडली. या तरुण मंडळीचा हा मसुदा नंतर 'ओमनंदी घोषणा' या नावाने प्रसिद्धीस घेऊन बराच गाजला.

धर्मानंदाच्या काळात आणि आजच्या काळात कमी-अधिक पंचेचार्यीस वर्षांचे अंतर पडले आहे. त्या काळापेक्षा आजच्या काळाने आंतरराष्ट्रीय भावनेच्या दृष्टीने बरीच पुढंची मजल गाठली आहे. ती किंती प्रमाणात याची कल्याना यावी म्हणून बरील दोन घटनांचा थोडासा विस्तारपूर्वक उल्लेख केला आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. आंतरराष्ट्रीय भावना आज बऱ्याच प्रमाणात जागृत झालेली असली तरी, प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने राष्ट्रवादावर मात करण्याइतकी मात्र ती प्रबल अजून झालेली नाही.

चातुर्याम हेच आमचे दैवत

पृथ्वीवरील मानवी जीवन स्थिर, सुवी, नि उन्नत व्हावे, आणि तिथे शाश्वत शांतता नांदवी, याकरिता ज्या आदर्श समाज-व्यवस्थेची गरज आहे, ती साध्य करण्याचा

१७. "Some young people who gathered at Ommen, Holland, in 1972 drafted a statement of purpose which they called the declaration of Ommen. The simplicity and the directness of the Declaration provides a suitable signpost to the Future :

The group of Ommen,

Recognizing the oneness of the world and interdependence of humankind;

The need of a systematic analysis of the world's problems;

The need to take account of long-term consideration;

Aware of the present conflict of humankind against itself and of humankind against nature;

Resolves to promote values, policies, and actions at all levels to establish a sustainable, just, and equitable global society consistent with the dignity of the human person and the finite resources and capacities of earth."

—North America, No. 52, April 1973. P. 73.

मार्ग, 'चातुर्याम हेच आमचे दैवत,' ह्या ध्येयवाक्याने धर्मानंदांनी घोषित केला आहे. त्याच्या या कल्याणकारी विश्वसमाजाची उभारणी; अहिंसा, सत्य, असत्ये आणि अपरिग्रह, या चार नीतितत्त्वावर झालेली आहे. हिंसा, असत्य, सत्ये आणि परिग्रह, यांच्यायोगे कोणत्याही राष्ट्राचे हित झाल्याचा दाखला इतिहासात नसल्याचे सांगून, "सध्याच्या गुंतागुंतीतून आणि अर्थंत विकट परिस्थितीतून पार पडल्याला सर्व राष्ट्रांना हा एकच उपाय आहे की, त्यांनी आपल्या धोरणाला या चातुर्यामाची कसोटी लावून पाहावी. शस्त्रांच्या द्वारे आम्ही हिसेची तयारी करीत आहोत की नाही? इतर राष्ट्रांना ठकविष्यासाठी आम्ही असत्याचे प्रयोग करतो की नाही? दुसऱ्या राष्ट्रांना लुटून म्हणजे स्तेयाच्या द्वारे आम्ही संपत्ति गोळा करतो की नाही? आणि आमच्या परिग्रहामुळे आम्हाला ह्या आणि अन्य पापांचा अंगीकार करावा लागतो की नाही? याचा विचार सर्व राष्ट्रांतील पुढाऱ्यांनी अवश्य केला पाहिजे. ह्या चातुर्यामाच्या कसोटीला जर त्यांची कूर्ये उतरलीं, तर जगांतील बरींचरीं दुःखे नाहीरीं होतील आणि सर्व राष्ट्रांत सुख शांति नाढू लागेल," अशी त्यांनी घ्याही दिली आहे; आणि शेवटी जगातील राष्ट्रांप्रमाणेच सर्वेसाधारण जनतेलाही आपल्या कर्तव्याची जाणीच देताना ते म्हणतात, "आम्ही गरिबांनी आणि श्रीमंतांनी चातुर्याम धर्म हेच आमचे दैवत आहे असे जाणून लोकांत त्यांची भक्ती वाढेल व तद्वारा लोक सुखासमाधानानें नांदू लागतील, यासाठी कायावाचामने झाटले पाहिजे. चातुर्याम धर्म हाच खरा चतुर्मुखी ब्रह्म आहे, आणि त्याच्या आराधनेतून आमचा व इतरांचा मोक्ष आहे. या चातुर्याम धर्मरथाचीं अहिंसा-दिक चार चाकें आहेत. त्यांत कांही न्यूनाधिक झाले किंवा त्यांच्यापैकीं एखादें चाक मोडले, तर हा धर्मरथ चालणे शक्य नाही. यास्तव केवळ श्रद्धेवर अवलंबून न राहतात ह्या चार चक्रांचे वारंवार निरीक्षण करून तीं अव्याहत चालू राहतील असा आम्हीं सतत प्रयत्न केला पाहिजे. हाच खरा कर्मयोग होय."^{१८}

पादवर्णनाथाचा चातुर्याम धर्म प्रामुख्याने याच चार तत्त्वावर आधारलेला होता. बुद्धाप्रमाणेच पादवर्णनाथाच्या विचारसरणीचा परिणाम धर्मानंदावर झाला होता, हे त्यांच्या लिखाणातून दिसून येते. या चार यामांचा उगम वेदांतून अरथवा उपनिषदांतून झाला असल्याचे मानणे करून चुकीचे आहे हे दाखवून देऊन, वेदपूर्व काळी तपस्वी ऋषीं-मुर्मींच्या तपोधर्मात या चार यामांना कसे स्थान होते, पादवर्णनाथाने आपल्या शिष्यांसह ते सार्वजनिक करण्याची खट्टपट करून सामान्य लोकानाही या यामांचे शिक्षण कसे दिले, आणि शेवटी महावीर स्वामीनेच नाही तर बुद्धानेही आणि इतर अमणांनी या धर्माचा प्रसार कसा केला, ही सर्व माहिती धर्मानंदांनी आपल्या ग्रंथांतून विशद करून सांगितली आहे.

१८. पादवर्णनाथाचा चातुर्याम धर्म : ले. धर्मानंद कोसंबी, पाने ९२-९३, ९५-९६.

आणि असे असताही धर्मनिंद स्वतःस अभिप्रेत असलेली जागतिक समाजव्यवस्था अस्तित्वात आणण्याकरिता जगाने जैन अथवा बुद्ध धर्म स्वीकारावा असे प्रतिपादन न करता, वर उल्लेखित चार यामांचा स्वतंत्रपणे पुरस्कार करतात, याचे कारण काय ?

सांप्रदायिकतेची जोड आणि प्रज्ञेचा अभाव

चातुर्यामधर्म पाश्वनाथाने प्रचलित केला. बुद्धाने त्याला समाधीची निप्रशेची जोड देऊन आणि महावीराने त्यात ब्रह्मनर्वं व्रताची नित तपश्चर्येची भर घालून, आपापल्या धर्मांचा प्रसार केला. पण या महापुरुषांनी अशा प्रकारे जी शुद्धतर्वे जगापुढे मांडली ती पुढे तशीच शुद्ध राहिली नाहीत. या धर्मांना ऐहिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी त्यांत अनेक दुष्ट प्रवृत्ती घुसडल्या. बौद्ध आणि जैन धर्मांना सांप्रतची दशा येण्यास त्यांनी स्वीकारलेली सांप्रदायिकताच प्रामुख्याने कारण झाली.

बुद्ध आणि महावीरस्वामी यांच्या वेळी श्रमणांची सर्व मदार जनतेवर होती. सामान्य लोकांकडून त्यांस भिक्षा भिळे. एखादा मध्यमवर्गीय त्यास एखादा विहार बांधून देई. राजेलोक त्यांस आदराने वागवीत आणि आपल्या राज्यात राज्यात राज्यास मोकळीक देत. पण याच्यापेक्षा, राजेरजवाढे अथवा श्रीमंत लोक यांच्याशी जास्त सलगी ते ठेवत नसत. ही परिस्थिती अशोक राजाच्या कारकीर्दीपासून बदलली. त्याने स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला आणि श्रमणसंघाना मोठमोठे विहार बांधून देऊन त्यांचा मानमरातव वाढवला. राजाकडून आणि श्रीमंतांकडून मदत वेऊन आपला योगक्षेम चालवण्याची या श्रामणांना सवय या काळापासून लागली. ते आलशी बनले. त्यांचा साधेणा सुटला. साधेणा पुटल्यावर परिग्रह, आणि त्यामागोमाग हिंसा आलीच. श्रीमंतांना खूप ठेवण्यासाठी श्रमणालोक वाटेल त्या दन्तकथा रन्नू लागले. ईश्वर आणि आत्मवाद यांचीही त्यांस कास धरावी लागली. जैनांनी तर जातिमेडही स्वीकारला. अशा परिस्थितीस पोचेलेला धर्मांचा पुरस्कार करण्याऐवजी धर्मानंदांनी शुद्ध स्वरूपातील चातुर्याम तत्त्वावर भर दिला असत्यास नवल नाही. हे चार याम काय आहेत ते आता पाहू या.

पहिला याम अहिंसा :

‘अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः।’ मानवाच्या अंतरात अहिंसेची प्रस्थापना झाली म्हणजे त्याच्या सान्निध्यात येणाऱ्याच्याही चित्तात वैर नाहीसे होते, असे आपल्या योगशास्त्रात संगितलेले आहे. कारण त्या काळात कायिक पीडेवरोवरच वाचिक पीडा-म्हणजे दुसऱ्यास कुचेष्टा, निंदा, मर्मभेदक भाषण वगैरेद्वारा दुःख देणे, आणि मानसिक पीडा-म्हणजे दुसऱ्याविषयी हिंसक विचार मनात आणणे, या दोन्ही गोष्टीचा अहिंसाव्रताच्या पालनात समावेश होत होता. अशा प्रकारचे अहिंसाव्रत तप आचरणाच्या स्वरूपात बुद्धकालापूर्वी एक-दोन शतके तरी अस्तित्वात होते, आणि तेसुद्धा रानावनातून वस्ती करून राहणाऱ्या क्रृषिमुनीमध्ये. ते या व्रताचा प्रचार करण्याच्या भानगडीत पडत

नसत. कारण रानात कोणापुढे प्रचार करणार, आणि शहरातून तर ब्राह्मण यज्ञयाग आणि फुहिंसेत गुंतलेले !

जैनांचा तेविसावा तीर्थेकर पाश्वनाथ याने अहिंसेची सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या तीन यामांची सांगड घालून, तिला सामाजिक बनवले. इतक्या प्राचीन काळी अहिंसेला सुसंबद्ध बनवून सर्व समाजात तिचे महत्त्व पटविष्याचा प्रयत्न करणारे पाश्वनाथ हेच पहिले, नंतरच्या काळात बुद्ध आणि महावीरस्वामी यांनी या यामांचा स्वीकार करून त्यांचा जोरदार प्रचार केल्यामुळे वैदिक हिंसा बंद पडली. पण पुढील काळात या दोन्ही धर्मीयांनी आपले धर्म राजाश्रित केल्यामुळे त्यांना सांप्रदायिक स्वरूप प्राप्त होऊन त्यांच्या अहिंसाव्रताचे स्वरूप पार बदलून गेले. जैनांनी पुढे पुढे तर अहिंसेचे तत्त्व पराकोटीला नेऊन पोचविले. जीवजंतू तोंडात जाऊन हिंसा होईल म्हणून तोंडावर कपडा बांधण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पण याच्यावरोवर राजे लोक युद्धे करून मानवाची हिंसा करतात याच्याकडे ते दुर्लक्ष करू लागले. बुद्धाने अहिंसा ही मानवधर्मास अनुसरून योजिली होती. मनुष्यांकडून मनुष्यांची जी हिंसा होते ती त्याला नष्ट करावयाची होती. पण नंतरच्या बौद्धांनी अहिंसेचा विपर्यास केला. अशा प्रकारे अहिंसा धर्माला विकृत स्वरूप येत गेले, ते इतके की, आजकाल काळावाजार करावा, चोरटे व्यवहार करावे, लोकांना पिलून यथास्थित पैसा मिळवावा, आणि नंतर सुंयांना सावर बालावी, पांजरपोल काढावे, देवळे बांधावी, हॅस्पिटले काढावी, हाच अहिंसेचा अर्थ होऊन बसला आहे.

महात्माजींचा अहिंसाधर्म

पार्श्व नि बुद्ध यांनी अहिंसेचा प्रवाह बदुजनाकडे बळविष्यान्चे कार्य केले. अहिंसेला त्यांनी सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पण त्या काळात अहिंसेचा राजकीय क्षेत्रात प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचा अहिंसाधर्म सांप्रदायिक डबक्यात कोंडला गेला नि त्याच्यामोवती पुराणांचे कुरण माजले. चालू शतकात या प्रवाहाला राजकारणाकडे बळविष्याचे महान कार्य महात्मा गांधींनी केले. ते ‘सत्याग्रह’ नावाचे एक अभिनव तत्त्व घेऊन राजकारणात उतरले. त्यांच्या ‘सत्याग्रह’ या शब्दात अहिंसा आणि सत्य या दोन तत्त्वांचा समावेश होतो. या दोन प्राचीन तत्त्वांमध्ये महात्माजींनी नवा आशंक भरला, आणि ती तत्त्वे सत्याग्रहाच्या स्वरूपात वैयक्तिक पाठीवरून सामुदायिक आचारात रूढ करण्याचा प्रयत्न केला. यातून वेरेच साधले गेले असले तरी संपूर्ण साध्य हाताशी येऊ शकलेले नाही, असे धर्मानंदांचे म्हणणे आहे. या सत्याग्रहाला अपरिग्रहाची जोड मिळाल्याशिवाय तो टिकाऊ होणार नाही, एवढेच नव्हे तर तो उलट राष्ट्रीयतेच्या गर्तेत पहून अपायकारक ठोरेल असे त्यांस वाटते. ^{१९} हे कसे, त्याचे विशेष स्पष्टीकरण पुढे येईलच.

१९. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा.’ ले. धर्मानंद कोसंबी, पा. ३१८-३२५

दुसरा याम सत्य :

जे चांगले, शास्त्र, सचोटीचे, काल्पनिक नव्हे, प्रामाणिक, असे सर्वसाधारणपणे अनेक सत्याचे अर्थ संगता येतील. मनुष्याने केवळ आपल्या समजुटीप्रमाणे यथार्थ बोलणे अथवा आपल्या बुद्धिवादी दृष्टिकोणास पणारे बोलणे, यासही सत्य बोलणे असेच म्हणण्यात येते. पण वस्तुस्थिती अशी असते की, एकाचे सत्य ते दुसऱ्याचेही सत्य असतेच असे नाही. अवाधित सत्यासत्य ठरवणे ही गोष्ट फार कठीण. आपणास आपल्या समजुटीप्रमाणे वाटणारे सत्य असे म्हटल्यावर, आपली समजूत तीच दुसऱ्याची समजूत असे यहीत धरत्यासारखे होते. आत्मसापेक्ष सत्य नि जगाचा व्यवहार यांत विरोध पदोपदी येतो, आणि त्यामुळे सत्याला गौणत्व प्राप्त होते.

महात्मा गांधींची सत्य जाणून घेण्याची पद्धत याहून वेगळी आहे. आपल्या अंतरातील ध्वनी जे सांगेल तेच सत्य असे ते मानत होते. पण मानवी मनाचे व्यापार अनेक माध्यामातून होत असतात आणि सर्वोच्चा मनाचा विकास सारखाच झालेला नसतो, याची त्यांना जाणीव होती. म्हणून ते म्हणत की, “ज्याप्रमाणे शास्त्रीय प्रयोग करणाऱ्यांना शास्त्रीय शिक्षण-क्रमातून जाणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात प्रयोग करू इच्छिगारांनी काटेकोर शिस्तपालानाची पूर्वतयारी करून तो अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे.”^{२०} यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. महात्माजीच्या मताप्रमाणे सत्यशोधन हा अध्यात्माचा एक भाग आहे ही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काम सर्वोसंच साधणारे नसून, सत्यशोधन कार्यास पात्र ठरलेल्यांचे, म्हणजे फक्त तज्ज्ञाचेच काम आहे!

धर्मानंदांच्या मते फक्त एकेची सत्याचाच उपदेश करून चालणार नाही. ‘इंद सच्च मोक्षमज्जं.’ [हेच काय तें सत्य इतर झट.] अशा आग्रहाने युद्धे होतात, तेव्हा कोणत्याही सत्याची जाणीव करून धावशाची असल्यास त्याचा विचार अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह, या तीन यामांच्या अनुसंधानाने झाला पाहिजे, असे त्यांचे मत होते. हे तीन याम आणि सत्य परस्पर साधक नि पोषक असल्यामुळे, त्यावर अधिष्ठित असलेलेच सत्य सर्वमान्य होऊ शकेल. आज डेमॉक्रसीचा उदोउदो करणारी राष्ट्रे अणु-बॉम्ब तयार करून आपला परिग्रह वाढविण्याकरिता त्याचा उपयोग करू पाहतात. अशा प्रकारची डेमॉक्रसी सत्यावर आधारलेली आहे असे कसे म्हणता येईल? – असा ते प्रश्न करतात.^{२१}

तिसरा याम अस्तेय :

स्तेय म्हणजे चौर्य. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. पण चातुर्याम धर्मात अस्तेयाला

केवळ चोरी न करणे याच्याहीपेक्षा जास्त व्यापक अर्थ प्राप्त होतो. हाच व्यापक अर्थ धर्मानंदांना अभिप्रेत आहे. आपण कष्ट न करता समाजातील संपत्तीचा आणि इतर फायद्यांचा उपभोग घेणे, आवश्यकतेपेक्षा अधिक धनसंग्रह करण्याचा प्रथल करणे, कष्ट-जीवीवर्गांच्या श्रमाने निर्माण होणाऱ्या संपत्तीचा अपहार करणे, ही सर्व स्तेयाची विविध स्वरूपे आहेत.

सर्वसाधारणपणे चोरणे अथवा लुटणे हे निषिद्ध सर्वच मानतात. चोर अथवा लुटाऱ्याले जे असतात, ते आपल्या अशा कुत्याचे समर्थन सहसा करू शकत नाहीत. पण आपल्या समाजात दिसून येणाऱ्या व्यापारी लुटीचे असे नाहीं. काळाबाजार करून, अधिकाऱ्यांना लाच देऊन, चोरटा माल विकत घेऊन नि विकून, आणि अशा प्रकारे व्यापाराच्या नावालाली अनेक अयोग्य व्यवहार करून, लोक श्रीमंत झालेले दिसून येतात. अशांची समाजात स्तुतीच होत असते. आणि त्यांनी थोडासा दानधर्म केला तर मग विचारूच नका, त्यांची फारच स्तुती होते. असा समाज अस्तेय वृत्तीचा होणेच शक्य नाही. अशा स्तेयाचा प्रभाव ज्या ठिकाणी असतो, तेथे असत्य, परिग्रह, आणि परिग्रहाच्या रक्षणासाठी हिंसा, हे दुष्टचक्र चालूच असते. भांडवलशाही समाजाचे हे वैशिष्ट्य आहे.

चौथा याम अपरिग्रह :

संपत्ती अथवा भोग्यवस्तू जवळ वाळण्ये, त्यांचा संग्रह करणे, आणि त्यावर आपले स्वामित्व प्रस्थापित करणे, यास परिग्रह म्हणतात. याच्या उलट संपत्तीचा नि भोग-वस्तूचा संग्रह न करणे, म्हणजे अपरिग्रह. समाजात परिग्रहवृत्ती बळावली की एवाच्या ठिकाणी संपत्तीचा ढीग होतो, तर दुसऱ्या ठिकाणी दैन्य आणि दारिद्र्य, अशी विषम परिस्थिती उत्पन्न होते. आजची आपली भांडवलदार समाजव्यवस्था ही स्तेयमूळ आणि परिग्रहप्रयान आहे. कामगारवर्गाला शक्य तितके कमी अथवा गरजेपुरते देऊन, त्याच्या श्रमाने उत्पन्न झालेल्या धनाचा भला मोठा भाग मालकवर्गे केवळ स्वामित्वाच्या बळावर स्वतः स ठेवत असतात.

‘समाजवाद’ हा समाजाच्या आर्थिक प्रकृतीला अपरिग्रहाचा सिद्धान्त लागू करण्याचा प्रयत्न आहे. परिग्रहाचा त्याग करावयाचा म्हणजे तो परिग्रह समाजाच्या मालकीचा करावयाचा, हा जो समाजवादांचा सिद्धान्त आहे, तोच मानवजातीच्या उन्नतीचा आहे हे धर्मानंदांना मान्य होते, पण त्याचवरोबर जगातील सर्वच राष्ट्रे अपरिग्रही बनल्याशिवाय ती युद्धापासून मुक्त होणार नाहीत, आणि जगात पूर्णपणे सुखशांती नांदणार नाही, असे त्यांचे मत होते.

सत्याग्रह आणि धर्मानंद

महात्मा गांधींनी १९२० मध्ये अहिंसात्मक असहकाराच्या चळवळीस सुखवात करून, भारतीय राजकारणात एका नव्या युगास सुखवात केली. ही चळवळ महात्माजीच्या

२०. यंग इंडिया : ३१-१२-१९३१

२१. ‘पार्वनाथाचा चातुर्याम धर्म’ : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ८३-८४.

ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेली होती त्यास त्यांनीच 'सत्याग्रह' हे नाव दिले होते. या तत्त्वज्ञानाचे महत्त्व वर्णन करताना, 'गांधीवाद' हा अहिंसावाद आहे हे त्याचे वैशिष्ट्य नाही; तर तो राजकीय अहिंसावाद आहे; हे त्याचे वैशिष्ट्य आहे असे आचार्य जावडेकरांनी म्हटलेले आहे.^{२२} राजकारण म्हणजे हिंसा नि दंडनीती असे सर्वत्र मानुष्यात येई. अशा परिस्थितीत महात्माजींनी राजकारणाला अहिंसेचे अधिष्ठान देण्याचा केलेला प्रयत्न अपूर्व होता. निःशब्द असलेली प्रजा 'सत्याग्रहा'च्या शक्त्याने साम्राज्यशाहीशी यशस्वी लढा देऊ शकेल असे तर त्यास बाटत होतेच, पण त्याशिवाय ह्या सत्याग्रहाचा संदेश भारतातील सात लाख खेड्यांतीन पेंचू शकला तर आपला देश परकीयांच्या पाशातून मुक्त होऊन तेथे 'रामराज्य' निर्माण होण्यास फार बेळ लागणार नाही, अशी त्यांची भावना होती.

महात्माजींच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा ही जीवनाची अंतिम मूल्ये होती. या दोन सनातन तत्त्वांचा समावेश त्यांच्या सत्याग्रह या शब्दात होत होता. मानवी जीवनाचे मूळ अधिष्ठान नैतिक आहे, आणि त्याच्याशी सुंसर्गत असलेली भौतिक प्रगतीच न्याय आणि श्रेयस्कर आहे, अशी त्यांची भावना होती. असहकारिता नि कायदेंभंग या दोन रूपांनी महात्माजींचा सत्याग्रह भारतीय राजकारणात प्रगट झाला, आणि १९४२ च्या 'चले जाव' चळवळीपर्यंत याच मार्गाने भारतीयांनी महात्माजींना साथ दिली. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, राष्ट्राची आणि राष्ट्रसमेचीही महात्माजींएवढी अहिंसेवर अचल श्रद्धा नव्हती. त्यांनी ते एक धोरण, एक व्यवहारी साधन, म्हणून अहिंसेचा स्वीकार केला होता.

लोकमान्य टिळकांना इंग्रजींनी 'हिंदी असंतोषाचे जनक' अशी पद्धती बहाल केली होती. महात्माजींचेही कार्य तसे पाहिल्यास असंतोष उत्पन्न करणारेच होते. लोकमान्यांनी असंतोष उत्पन्न केला तो फक्त राजकीय क्षेत्रातच. उलट महात्माजींनी राजकीय क्षेत्रांवरोबरच सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रश्न घेऊन तेथेही वेगवेगळ्या पद्धतीने असंतोष उत्पन्न केला. यामुळे सगळाच भारतीय समाज ढबळला गेला, आणि अशा प्रकारच्या सर्वस्करी असंतोषाला तोंड देणे परकीय राज्यकर्त्यांना फार कठीण गेले उत्सव्यास नव्हल नाही.

स्वातंत्र्यानंतर भारतीय कॉंग्रेस पक्ष निवडून येऊन सत्ताधारी बनला. हा पक्ष गेल्या पाव शतकाहून अधिक काळ भारताचे राजकारण चालवीत आहे. पण या पक्षाकडून आतापर्यंत झालेले कार्य, गांधीवादास घरून झाले आहे असे स्वरूप: कॉंग्रेसवालेसुद्धा म्हणत नाहीत. व्यापार, उद्योग आणि अस्तित्वात येणाऱ्या नव्यानव्या योजना लक्षात घेतस्यावर, भारताची प्रगती होत आहे असे म्हणावे लागते. पण त्याचवरोबर अजूनही भारताला अन्न बाहेरून आणावे लागत आहे, याची तीव्रतेने ज्ञाणीव झाल्याशिवाय

२२. 'गांधीवाद': ले. शं. द. जावडेकर, पा. ३०.

राहात नाही, गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी भारतातील धनाढ्य आणि मरीब यांच्यात जेवढे अंतर होते, त्याच्यापेक्षा किंतु तरी पीने ते आज बाढलेले आहे. संस्थानिक, राजेऽवाडे गेले असल्याच्या बढाया अधूनमधून अजूनही कानावर येतात, पण त्यांची जागा आता तंबाकू, कापूस, सुपारी, लाकूड, साखर, बगैरेचे मोठे व्यापारी; साखळी वर्तमानपत्रांचे मालक, साखळी-होटेलांचे चालक, खाण-मालक, बडे वागाइतदार, इत्यादींनी वेतली असून, ही नवी सरंजामाशी ही अस्तित्वात आली आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. याशिवाय काळाबाजारवाले, समगलर्स, यांचे तर प्रथं एवढे माजले आहे की, ते आज गेल्या काळातील महाराजांनाही माझे टाकतात. हे सर्व अहिंसा आणि सत्य यांच्या अधिष्ठानावर चालले आहे असे कोण म्हणेल? महात्माजींनी या अहिंसेसाठी आणि सत्यासाठी जीव तोडला. आजची परिस्थिती लक्षात घेता, भारतात महात्माजींचे असे काहीच राहिले नाही असे मोळ्या खेदाने म्हणावे लागते.

जगात हिंसेचे साम्राज्य पसरलेले आहे आणि त्यासुले युद्धे होतात; जगाने जर अहिंसेचे तत्त्वज्ञान स्वीकारले तर ही युद्धे थांबून आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित होईल, असे गांधीजींच्या काळापासून सर्वसाधारणपणे मानुष्यात येते. पण केवळ हिंसकवृत्ती ही युद्धांचे कारण होऊ शकेल काय, हा प्रश्न तात्त्विकदृष्ट्या विचार करण्यासारखा आहे. आजपर्यंत हिंसेचा वापर साधन म्हणूनच झालेला आहे, साध्य म्हणून नव्हे! केवळ हिंसेकरिता हिंसा सहसा कोणी करीत नाही. आपले ऊदृष्ट साध्य होत नाही असे दिसून आले म्हणजे, एक जालीम उपाय म्हणून, बन्याच वेळा मनुष्य हिंसेचा आधार घेतो. अशा प्रकारचे प्रसंग व्यक्तिव्यक्तीमध्येच नव्हे तर राष्ट्राराष्ट्रामध्येही उपस्थित होतात. म्हणूनच लक्षात ठेवले पाहिजे ते ही की, हिंसा हा आजच्या जगाच्या विशिष्ट समाजव्यवस्थेचा परिणाम आहे, कारण नव्हे.

समाजात निरनिराळे वर्ग असतात. त्यांच्यात हितविरोध नि स्पर्धा चालू असते. भांडवलदारवर्ग श्रमजीवी वर्गांची आणि गरिबांची पिलवणूक करून, आपण जास्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न सतत करीत असतो. त्याकरिता तो शासनावरही आपले वजन प्रस्थापित करतो. अशा पिलवणुकीच्या पायावर उभारलेल्या समाजात हिंसक वृत्ती अनिवार्य असते. हीच गोष्ट राष्ट्राराष्ट्रांची. चाजारपेठांसाठी त्यांच्यात प्रथम चढाओढीस सुखावात होते. नंतर साम्राज्यलालसा. यातूनच तेढ उत्पन्न होते, आणि त्याचे पर्यवसान युद्धात होते. ज्या समाजव्यवस्थेत साम्राज्यलालसा अनिवार्यपणे निर्माण होते ती जागतिक समाजव्यवस्थाच आमूलाग्र बदलली तर हिंसेचा उपयोग करण्याचा प्रसंगच येणार नाही, असे धर्मनिंदांचे म्हणणे आहे.

त्यांचा जो नवा समाज अस्तित्वात येणार आहे तो महात्माजींच्या अहिंसाधर्मासि, म्हणजे सत्य आणि अहिंसा या दोन यामांस, अस्तेय आणि अपरिग्रह या आणण्यांची दोन यामांची जोड डेऊन. या नव्या समाजधर्मांची ही चार चाके एकमेकांस कशी पूरक आहेत आणि ती परस्परावरलंबी कशी आहेत, हे धर्मनिंदांनी अगदी थोड्या नि साध्या शब्दात

आपल्या 'बोधि-सत्त्व' नाटकातील 'बोधिसत्त्व' या पात्राच्या तोंडी घातले आहे. ते म्हणते :

"माझ्या मर्ते चार यामांच्या विकासानें जगांत सुखशांति स्थापतां येईल. अहिंसा व सत्य या दोन यामांचा जर सर्वत्र प्रसार झाला, तर देखील मनुष्यांतील भाड्यां पुष्कळत्र कमी होतील. परंतु त्यांच्यावरोबरच अस्तेय व अपरिग्रह यांचाहि सार्वीत्रेक प्रसार झाला पाहिजे. चोरी प्रचलित राहिली, तर अहिंसा आणि सत्य कसे टिकूं शकेल ? अपरिग्रहाचीहि तशीच आवश्यकता आहे. कांहीं जणांनी सत्याने आणि अहिंसेच्या मार्गानि संपत्ति मिळविली, आणि ते परिग्रह वेऊन बसले, तर जे गरीब असतील ते त्या संपन्नांची इच्छ्या करतील, व त्यांची संपत्ति चोरून किंवा हिरावृन घेण्याचा प्रयत्न करतील. अशा समाजांत अस्तेय वत कसे टिकणार ? श्रीमंत आपल्या परिग्रहाचें रक्षण शक्त्याच्या अथवा असत्याच्या मदतीने करतील. मग अशा समाजात अहिंसा आणि सत्य कसे नांदूं शकेल ? अर्थात या चारही यामांना समभावानें प्रचारात आणले पाहिजे." २३

खरा अपरिग्रह

महात्मा गांधींच्या 'सत्याग्रह' सिद्धान्ताबद्दल एका ठिकाणी आपले मत व्यक्त करताना धर्मानंद म्हणतात : "त्या (अहिंसेच्या) प्रवाहाला गति देऊन राजकीय क्षेत्राकडे बळविष्याचा महात्मा गांधींचा प्रयत्न खरोखरच अभिनंदनीय आहे. परंतु दिशाभूल झाल्यामुळे तो मध्येच खोलेला. हे एका अर्थी बरें झाले. काऱण तो तसाच पुढे जाता, तर राष्ट्रीयतेच्या गतेत पद्धन अपायकारक झाला असता. अहिंसेला समाज-वादांच्या प्रश्नेची जोड मिळाली, तरच हा प्रवाह योग्य दिशेकडे बळेल व मानवजातीच्या कल्याणाला कारणीभूत होईल." २४ याच संदर्भात दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी, "महात्मा गांधींनी गेल्या २५ वर्षांत अहिंसा आणि सत्य हे दोन याम व्यवहार्य करून दाखवले आहेत. त्यांचा स्वीकार केल्यानें हिंदुस्थानाचे नुकसान न होतां फायदाच झालेला आहे. ह्या यामांना अस्तेय व अपरिग्रह या दोघांची जोड मिळाली तर हिंदुस्थानचा विकास आणखी चांगला व त्वरित होईल," २५ असे म्हटलेले आहे.

बरील पहिल्या उताऱ्यात 'समाजवादांच्या प्रश्नेचा' उल्लेख आहे, तर दुसऱ्यात 'अपरिग्रह' या सनातन शब्दाचा आहे. पण या दोन्हींचा एकच अर्थ धर्मानंदांना अभिप्रेत आहे. आणि तो म्हणजे आधुनिक साम्यवादी अर्थ ! जुन्या काळी बौद्ध अथवा जैन, आपले उद्योगधंदे, वतनवाडी सोहळन देऊन संन्यास घेत असत. अशा प्रकारचा

सनातनी अपरिग्रह धर्मानंदांना पसंत नाही. "सर्व स्त्रीपुस्त्रांनी जमिनी सोहळन संन्यास घेतला तर लवकरन सर्वोवर उपाशी मरण्याची पाळी येईल... जर सर्वीनाच जगावयाचे असेल, तर सर्वीनीच मेहनत केली पाहिजे. राजानें आणि अमीर-उमरावांनी भयंकर ऐप्रारामांत व श्रमणांच्याणांनी ऐदीप्रिणांत दिवस काढल्यानें श्रमजीवी समाजावर अतिशय ताण पडून त्याचा चुराडा होतो, व त्याचे दुष्परिणाम सर्वीना सापखेच भोगावे लागतात. तेव्हां वतनवाडीच्या परिग्रहाचा त्याग करावयाचा म्हणजे हा परिग्रह सामाजिक मालकीचा करावयाचा, हा जो समाजवादांचा सिद्धान्त तोच मानवजातीच्या उद्धतीला हितकारक आहे," असे धर्मानंदांने म्हणणे आहे. २६

धर्मानंदांची समाजवाद आणि साम्यवाद यांकडे ओढ यामुळेच होती. पण हा साम्यवाद पास्चात्यांना अभिप्रेत आहे तशीच्या तशीच त्यांना ध्यावयाचा नव्हता. "जबळ-पास्चात्या राष्ट्रांवर हल्ला करून आम्हांस वसाहती मिळवावयाच्या नाहीत, एवढेच नव्हे, तर आमच्या देशांतच आम्ही अशी समाजवरचना करू पाहतो की, तिच्यांत कोणीहि परिग्रही किंवा स्तेयावर (लुट्रिवर) जगणारा माणूस राहणार नाही. परंतु ही समाज-रचना रशियन क्रांतीसारखीच झाली पाहिजे असा कोणी आग्रह करू नये. सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गानि ती करता येईल अशी आम्हांस खात्री वाटते. आमचीं सत्य आणि अहिंसा हीं तर्वें स्वराज्य मिळविण्यापुरींच नसून सगळ्या जगाचे हित साधण्यासाठी आहेत. आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाहीं एवढेच नव्हे तर, जर का इंग्रज आणि अमेरिकन भांडवल्यांच्यांनी सोविह्यटशीं युद्ध मांडले तर तें मोडण्यासाठीं आम्ही आटोकाट प्रयत्न करू, अशी एकदाची सोविह्यट पुढाच्यांची स्वात्री झाली, म्हणजे ते आमच्यापासूनच नव्हे, तर कांहीं अंशीं अमेरिकन व इंग्रज भांडवल्यांच्यापासूनहि निर्धार्त होतील." २७ या शब्दात धर्मानंदांनी आपणास अभिप्रेत असेलेल्या आधुनिक अपरिग्रहाची कल्पना दिली आहे.

महात्मा गांधींना आधुनिक भांडवल्याशी ही पसंत नव्हती हे दाखवून देताना त्यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार आचार्य जावडेकर म्हणतात : "...समाजाच्या आर्थिक घटनेला नैतिक अविष्टान असलें पाहिजे आणि आर्थिक व्यवहार करीत असतां व्यक्तीने न्याय-बुद्धीला जागून ते केले पाहिजेत, ही सत्याग्रहाची दृष्टि महात्मा गांधींनी स्वीकारल्यामुळे आर्थिक व्यवहारावर नीतीचीं बंधन नसावें आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला व लोभाला केवळ इतर व्यक्तीच्या स्वधेचीं व स्वार्थाचीं बंधन पडेल तेवढे पुरें आहे, या मतावर आधारालेले व्यक्तिवादी अर्थशास्त्र आणि भांडवल्यारी आर्थिक घटना ही सैतानी आहेत अथवा अनर्थाविह आहेत असे महात्मा गांधींना वाट असे... आजच्या समाजात कर्जाची व्याज, जमिनीचा खंड, आणि कारवानदारीचा नफा, असे केवळ स्वामित्वाच्या

२३. 'बोधिसत्त्व- नाटक' : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ५८.

२४. 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ३२९.

२५. 'पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म' : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ७४.

२६. 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ३१८.

२७. 'पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म' : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ७९.

हक्कांनीं द्रव्यार्जन करण्याचे तीन मार्ग कायदेशीर गणले जातात. आर्थिक समतेच्या दृष्टीने विचार केल्यास हे मार्ग कायदेशीर असले, तरी ते दुसऱ्याच्या शर्मांचे फल लुबाडणारे असल्यामुळे ती कायदेशीर चोरी आहे असे म्हणावे लागतें. धनोत्पादनाची साधने मोठी बनत्यामुळे ही कायदेशीर चोरी फार मोळ्या प्रमाणात चालू झाली आहे, आणि या चोरीमुळे जो धनसंग्रह होत आहे त्या धनसंग्रहाने समाजांतील बहुतेक कष्ट-जीवी व्यक्तीना दारिद्र्य आणि दास्य हीं भोगावी लागत आहेत. आजच्या समाजांत चालू असलेले हें स्तेय बंद करण्यास, काखाने, जमिनी व पेढ्या, यांच्यावर समाजाचे स्वामित्व प्रस्थापित करणे यावांचून दुसरा मार्ग दिसत नाही. म्हणूनच समाजवादाची निर्मिती आज झाली, आणि हा समाजवाद सत्याग्रही मार्गानें स्थापन झाल्यास तो आपाणास मान्य आहे, असे महात्मा गांधी म्हणत.”^{२८}

पण हे जरी खरे असले, तरी महात्मा गांधींना समाजवादाबद्दल खास असे आकर्षण होते असे म्हणता येत नाही. याचे कारण, अशा प्रकारचा समाजवाद आपल्या ‘अनत्याचारी असहकारात’ सामावलेला आहे, अशी जी त्यांची भावना होती, तेही असू शकेल.^{२९} महात्माजींच्या समाजवादाची कल्पना त्यांनी संयुक्त प्रांतातील जमीनदारांस, ‘तुम्ही आपणास जनतेचे पालक म्हणून समजा,’ असा दिलेला सल्ला, आणि संस्थानिकांना ‘रामराज्याचा आदर्श पुढे ठेवून वागा,’ असा केलेला उपदेश, यांवरून करता येते. या गोषीष उल्लेखात धर्मांद आपले मत व्यक्त करताना म्हणतात, “महात्माजींच्या उपदेशाने बळ्या लोकांचे समाधान होत असेल. परंतु आमच्यासारख्या सामान्य माणसांना तो पटत नाही. इतिहासाच्या परिशीलनाने आमची समजूत अशी झाली आहे की... अपरिहावांचून सत्य आणि अहिंसा कधीहि टिकाव धरून रहणार नाही. परिस्थितीने त्यांना (जमीनदार, संस्थानिक वर्गैरेना) उत्पन्न केले आहे. पण त्यांना आमचे पालक म्हणणे सर्वथैव अथोग्य आहे. त्यांच्या पूर्वजांनीं केवळ हिसांधक बुद्धिक्षाने संपत्ति कमवली; आणि हिसेच्या बळावरच तिचे रक्षण होत आहे. अशा प्रकारे हिसेने मुरलेल्या लोकांना सत्याचे आणि अहिसेचे पालक बनविणे म्हणजे चोरांच्या हातांतच

२८. ‘जीवन-रहस्य’ : ले. आचार्य श. द. जावडेकर, पा. ४६४-४६५.

२९. १९४० साली, रामगड येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनात मांडळ्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी एक ठराव गांधीजींकडे पाठवला होता. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा लाभ सर्वीस समानतेने होण्यासाठी कोणता कार्यक्रम अंगिकारावा, हे ह्या ठरावात दाखवून दिले होते. तो मांडळा गेला नाही. त्यातील समाजवादास पाठिंबा देऊन महात्माजींनी २० एप्रिल १९४० च्या ‘हरिजन’ मध्ये एक लेख लिहिले लागले होता. त्यात, ‘आज हिंदुस्थानांत जे समाजवादी आहेत त्यांनी अपले घ्येय जाहीर करण्यापूर्वी मी समाजवादी होतों’, असे त्यांनी उद्गार काढले होते.

तिजोरीच्या किल्या दिल्यासारखे हास्यस्थद होईल !”

‘उंट सुईच्या नेड्यातून जाऊ शकेल पण श्रीमंत मनुष्य ईश्वरी राज्यात प्रवेश करू शकणार नाही.’ या खिस्ताच्या उक्तीची आठवण देऊन धर्मांद पुढे सांगतात की, “येणार असलेल्या भारतीय स्वराज्यांत परिग्रही माणसास प्रवेश मिळाला तर त्यांत अहिंसा आणि सत्य एक दिवसाहि टिकाव धरून राहणार नाहीं. त्यांच्या परिहावाच्या रक्षणासाठी राज्यवंतपोल आठाहि प्रहर हिंसा करण्याला तयार रहावें लागेल; आणि तेवढ्यानै न भागल्यास जुन्या काळीं श्रमणांहाणांनी जर्णी खोटीनार्टीं पुराणे रचलीं, तरी तीं त्यांना रचावीं लागून पुन्हा असत्याचा नि हिंसेच्या महापंकांत लोळण्याची पाळी येईल.

आजची भारताची परिस्थिती लक्षात घेता, ४० वर्षांपूर्वी धर्मानंदांनी प्रकट केलेले हे विचार भविष्यसूचक होते असे म्हणावे लागते.^{३०}

विनोबाप्रणीत ‘साम्ययोग’

महात्माजींच्या सत्य आणि अहिंसा तत्वज्ञानाची पुढची पायरी विनोबांनी आपल्या ‘साम्ययोग’ द्वारा गाठली असल्याचे मानण्यात घेते. विनोबांना अपरिग्रह अभिप्रेत आहे, आणि वरवर पाहिल्यास त्यांचा साम्ययोग, साम्यवादास जवळचा असल्यासारखा वाटतो. पण साम्यवादाचा पाया राजकीय आणि आर्थिक आहे तर साम्ययोगाचा आध्यात्मिक आणि नैतिक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. जगावर अधिराज्य गाजवण्यारी सत्ता नि संपत्ती ही जी दोन मूळे आहेत, ती बदलून टाकणे हे साम्ययोगाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांस जी क्रांती अभिप्रेत आहे ती ‘भूदान-वज्र-मूळक ग्रामोयोगप्रधान अहिंसक समाज निर्मिती’, या शब्दांनी मांडळ्यात घेते.^{३१} विनोबांना हे सर्व, साध्या गांधीजींच्या अहिंसक मागणी नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या ‘अनाग्रही अहिंसक मागणी’ साध्य करावयाचे आहे. कोणतीही न्याय्य गोष्ट साध्य करून घेण्यास अंतिम उपाय म्हणून सत्याग्रहाचे शक्त वापरण्यास गांधीजींची संमती होती. पण विनोबांना कोणतेच दडपण, जबरदस्ती, आग्रह, मान्य नाही. यावरून त्यांनी आपली ‘साधन-शुचितेची’ कल्पना कोणत्या परमावधीला पोचवली आहे याची कल्पना घेते.

विनोबांना अभिप्रेत असलेल्या शासनराहित समाजाची कल्पना लोकशाहीतील विकेंद्री-करणपेक्षाही विकीर्ण आहे. या समाजव्यवस्थेत मध्यवर्ती सत्ता नाममात्र राहणार असून प्रत्येक खेडे आपली शासनव्यवस्था स्वतंत्रपणे हाताळणार आहे. मार्क्स, लेनिन यांनाही साम्यवादाचे अंतिम ध्येय म्हणून शासनराहित समाजव्यवस्था (अराजवाद) अपेक्षित

३०. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ : ले. धर्मांद कोसंबी, पा. ३१९.

३१. विनोबांना अभिप्रेत असलेल्या क्रांतीचे हे वर्णन जयप्रकाश नारायण आणि इतर सर्वोदयाचांनी सर्वोदयाला जीवनदान देण्याकरिता जी प्रतिशा तयार केली, त्यात अंतर्भूत केलेले आहे.

आहे. पण त्यांना ही अराज्यस्थिती येईवर्येतच्या मधल्या काळ्यात श्रमिकवरांचे हुक्म-शाही शासन अपरिहार्य वाढत असून, हिंसा ही त्यांस वर्ज्य नाही, हे आजच्या साम्यवादी देशांतील राज्यव्यवस्थेकडे लक्ष दिल्यास कळून येते.

विनोबांचा शोषणरहित समाज जो होणार आहे तो 'दाना' च्या द्वारा निर्माण करण्यात येईल. ह्या कार्यास सुखात होऊन आज पंचवास वर्षांवर काळ होऊन गेला आहे. या भूदान कार्याच्या सुखातीस, ही चळवळ स्वतंत्ररत्या चालेल, एक नवा कार्यकारीवर्ग तयार होईल, आणि आर्थिक निसमाजिक विषमतेची समस्या या मार्गाने सुदूर शकेल अदी फार मोठी आशा उत्पन्न झाली होती. पण ती नंतर फोल ठरली. गोळा झालेल्या जमिनीपैकी बरीचशी जमीन ओसाड नि लावगडीस अयोग्य असल्याचे नंतर आढळून आले. तसेच मिठालेल्या जमिनीची बरीच दानपत्रे नंतर खोटी ठरली. या सर्व गोष्टींमुळे, भांडवलदार काय नि जमीनदार काय, येथून तेथून सगळीकडे सारखेच हे सत्य पुनर्श प्रस्थापित होऊन, भारताच्या आध्यात्मिक परंपरेमुळे भारतीय भांडवलदार नि जमीनदार यांचे हृदयपरिवर्तन करणे सोपे जाईल, हा समज एक कविकल्पनाच ठरली.

राष्ट्रप्रेम आणि सांप्रदायिकता

धर्मांनंदांप्रमाणेच महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांनाही अभिप्रेत असलेल्या नव्या समाजव्यवस्थेची थोडीबहुत चर्चा वर करण्यात आलेलीच आहे. या बाबतीत जास्त चिकित्सकपणे विचार केल्यास, अशा समाजव्यवस्थेची निकड इतरांपेक्षा धर्मांनंदाना जास्त वाढत होती, आणि ती व्यवस्था जागतिक स्वरूपाचीच असली पाहिजे याची शास्त्रशुद्ध जाणीवही त्यांनाच प्रामुख्याने होऊन तुकळी होती, असे म्हणावे लागते. भगवान बुद्धाने राज्यत्याग करण्याचे परंपरागत कारण धर्मांनंदाना पटले नाही. त्यांनी दीर्घ संशोधन करून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्यत्यागाची जी सयुक्तिक उपतती पुढे आणली ती आज सर्वमान्य ठरली आहे. या उपततीशी आपणास या ठिकाणी कर्तव्य नाही, पण महत्वाची गोष्ट ही की, फार पुरातन काळापासून जागतिक स्थैर्यास आणि मानवातील स्नेहसंबंधांस मारक होत आलेल्या दोन मानवी प्रवृत्तींची प्रभावीपणे जाणीव धर्मांनंदाना याच संशोधनातून झाली.

या प्रतिगामी प्रवृत्ती झणजे 'राष्ट्रप्रेम' आणि 'सांप्रदायिकता'. तसे पाहिल्यास मानवी इतिहासाच्या एका काळखंडात राष्ट्रवादाने फार प्रागतिक स्वरूपाचे कार्य केलेले आहे. त्या वेळी त्याने मानवी बुद्धीला बांध बालणाऱ्या तत्वज्ञानाला मृटमाती देऊन मानवाच्या विकासाला फार मोठी चालना दिली. उत्पादनशक्तीची यासुलेच वाढ झाली; नवे शोध लागले, नवी यंत्रे तयार झाली, अशक्य वाणिज्यांना अनेक गोष्टी शक्य झाल्या, व्यापार-उद्योग फार मोळ्या प्रमाणावर वाढले, राष्ट्रीय वाड्मय नि कला बगैरेना चालना मिळाली, एवढेच नव्हे तर याच राष्ट्रवादातून विकसित झालेल्या संस्कारितेनेच आंतर-राष्ट्रीय बंधुत्वाची भावनाही उत्पन्न केली. हे सर्व मान्य करूनही, भांडवलशाहीच्या

पायावर उमा असलेला राष्ट्रवाद आणि त्यातून उत्पन्न होणारी सांप्रदायिकता मानवांच्या दुफूरीस, जागतिक अस्वास्थ्यास, आणि मानवाच्या संहारास, कायमची कारणीभूत होऊन बसली आहे. धर्मांनंदांनी बन्याच काळापासून या दोन प्रवृत्तींपासून जगास सावध करण्याचा उपक्रम चालू ठेविला होता. ते या विषयावरील आपले मत किंती स्पष्टपणे मांडीत असत, हे पुढील दोन उतारांवरून दिसून येईल :

" ह्या प्रचारांत (अपरिग्रहाच्या) राष्ट्रीयत्व मिसळतां कामा नये. या राष्ट्रीयत्वामुळे आरंभी आरंभी इंग्लंडचा फायदा झाला, तरी त्याचे परिणाम गेल्या दोन महायुद्धांत होऊन इंग्लंडचे जवळ जवळ दिवांळेच निबालें आहे, आणि इंग्लंड लवकरच स्पेनच्या पंक्तीला जाऊन बसेल अशी चिन्हांने स्पष्ट दिसत आहेत. मग त्या राष्ट्रीयत्वाने इंग्लंडचे मिळविले काय ! अनंत इतिहासांत 'दो दिवसांची' साम्राज्यसत्ता ! "

" आम्हांला हें राष्ट्रीयत्व आरंभापासूनच बाधक होईल. इंग्रजांशी सामना करण्यासाठी जरी आम्ही आज एकबद्दलो, तरी ही एकी राष्ट्रीयत्वामुळे लवकरच नष्ट होईल. कर्नाटक व महाराष्ट्र, आंत्र व तामील, बंगाल व विहार, ह्या व अन्य सर्व देशांत लहानसहान गोष्टीवर भांडणे उपरिथित होतील, व हिंसक आणि परिग्रही लोकांच्या हातीं सत्ता जाईल; आणि तेंकरून बहुजनसमाजांवै अतो-नात नुकसान होईल. हे संकट टाळावयाचें असेल तर आजपासूनच ह्या राष्ट्रीयत्वाविरुद्ध चळवळ चालू कैली पाहिजे. "

आणखी एका ठिकाणी ते म्हणतात, " अमेरिकन आणि इंग्रज भांडवलवाले कोणत्या ना कोणत्या निमित्तानें आपणावर हल्ला करूं पाहतात असें सोविहेट पुढाऱ्यांना भय वाढत आहे; आणि ते अस्थानी आहे असें म्हणतां येत नाही. इकडे चीनमध्ये चांग-कै-शेकला पुढें करून अमेरिकन आपला डाव साधूं पाहात आहेत, तर हिंदुस्थानांत मुस्लीम लीगांवै खोड कॉंग्रेसच्या गळवांत अडकावून हिंदुस्थान सोविहेट विरुद्ध खडा करण्याचा डाव इंग्रज खेळत आहेत, अशी शंका रशियन मुस्लिम्हांना येते. हिंदुस्थानापासून सोविहेट संघाला निर्धास्त करण्याचा प्रमुख उपाय हा की, कॉंग्रेसने अपरिग्रही आणि अस्तेवी समाज बनविण्याचें घेय पूर्णपणे अंगीकारावै. श्री. जवाहरलाल नेहरू व इतर सोशालिस्ट कॉंग्रेसमध्ये आहेतच. पण ते पक्के देशाभिमानी आहेत. देशाभिमान आणि सोशिआलिंग्वांम याच्या संयोगानें फासिज्म उत्पन्न होतो असा अनुभव इटलींत व जर्मनींत आला आहे. तसा कांहीं प्रकार हिंदुस्थानांत बळून आला, तर हिंदुस्थानापासून सोविहेट संघाला भय उन्हने होईल, यांत शंका नाही. पण कॉंग्रेसने सर्वथैव अपरिग्रहाचें घेय स्वीकारल्यावर हैं भय बाळगण्याचें सोविहेट संघाला कारण राहणार नाही." ३२

३२. धर्मांनंदांनी 'पार्श्वनाथाचा तातुर्याम धर्म' हा आपला ग्रंथ दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या दिवसांत लिहिला होता. त्या ग्रंथातील अनुक्रमे ७५ आणि ७८ या पानांनून वरील दोन्ही उतारे घेतले आहेत.

आध्यात्मिक मानवतावाद

एखादे चित्र पूर्णपणे भमजून घ्यावयाचे शाल्यास त्यापासून काही अंतरावर उभे राहून त्याकडे पहावे लागते. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेचा, अथवा शिकवणीचा समाजावर कसा काय परिणाम झाला हे साकल्याने समजून येण्यास मध्ये काही काळ जाणे इष्ट असते. सत्य आणि अहिंसा या शिकवणीचा भारतावर झालेला परिणाम आज जोखणे शक्य झालेले आहे. आजचे भारताचे राजकारण आणि समाजकारण गांधीवादानुसार चालले आहे असे म्हणणारा आज भारतात कोणी सापडणार नाही. आज पश्चिमी राष्ट्रांकडे पाहिल्यास विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची ज्ञापाऊत्याने वाढ होत असताना दिसून येते. त्याचबरोबर हेही दिसून येते की, त्यांच्यामुळे उत्पन्न होणारी तेथील आर्थिक क्रांती युद्धखोरीस उत्तेजन देणारी ठरत आहे. आणि अशी ही पश्चिमी राष्ट्रे ज्या प्रकारची अर्थव्यवस्था आज दृढ करीत आहेत, त्याच प्रकारच्या अर्थव्यवस्थेवा पाया आज भारतातही बातला जात आहे. गांधीजींच्या सत्याग्रहातील 'सत्य' आज अस्तित्वात नाही. ते केवळच गडप झालेले असून 'आग्रह' तेवढा डोके वर काढून आहे. पण या ठिकाणी हेही लक्षात ठेविले पाहिजे की, 'गांधीवादाला' खरा हादरा स्वतः गांधीजींनीच पाकिस्तानला संमती देऊन दिला. फालंपीविद्ध लढा घावा असे गांधीजींचे खासगी मत होते असे गांधीवादी संगतात. यावरून या फालंपीच्या बाबतीत गांधीजी आपल्या आतल्या आवाजाविस्तृद्ध वागले असे म्हणावे लागते. आणि यावरून गांधींचे तत्त्वज्ञान सर्व ठिकाणी लावावयाचे नसून काही ठिकाणीच लावावयाचे असे जर इतर गांधीवाद्यांना वाटले तर त्यांस दोष कसा देतां येईल?

गांधीजींच्या सत्याग्रही तत्त्वज्ञानाने भारतीय स्वातंत्र्यचळवळीत फार मोठी कामगिरी बजावली यात शंकाच नाही. पण त्यांचा हा 'गांधीवाद' एक नवा समाज निर्माण करण्यास अपुरा उत्तला हेही तेवढेच खरे. याचे कारण त्यांनी आपल्या सत्याग्रही जीवन-निष्ठेला बुद्धिवादी बैठक न देता अध्यात्मनिष्ठेचा आणि 'आतल्या आवाजाचा' आधार घेतला. त्यामुळे त्यांच्या सर्वच तत्त्वज्ञानावर आणि विचारावर गूढवादाचे आवरण चढले. "गांधीजी चळवळीच्या तंत्राबद्दल फार संदिग्ध बोलत; पण त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून आमर्ही त्यांच्या आशा निमूटण्यांपाळत्या,"^{३३} असे स्वतः जवाहरलाल नेहरूनीच महटलेले आहे. विनोबांच्या तत्त्वज्ञानाबद्दल योडेसे विवेचन झालेच आहे. त्यांची साम्यवेगाची सूत्रे आणि त्यावरील भाष्य यांचा विचार केल्यास, ती बरीच संयुक्तिक वाटतात. पण उपयोग काय? त्यांच्या 'अनाग्रही' साधनमागाने ती कधी काळी सत्यसृष्टीत आणता येतील असे मानणे आज तरी स्वर्णरंजन वाटते! गांधीजींप्रमाणे विनोबांचेही तत्त्वज्ञान अध्यात्मावर आधारलेले आहे हे आणण पाहिलेच आहे.

^{३३.} 'An Autobiography' : Jawaharlal Nehru, P. 73

ते आपली भूदान चळवळ परमेश्वरप्रेरित असल्याचे मानतात. तसेच त्यांचे 'सूक्ष्मात जाणे', आणि सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम, वगैरे सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान, हे गूढवादात शिळून आकाशात तरंगणारे असल्यामुळे, सर्वसाधारण लोकांना सहजपणे आकलन होणारे नाही.

महात्माजींची वृत्ती जरी मूळचीच धार्मिक निष्ठेश्वरावर निरांत श्रद्धा ठेवणारी होती, तरी पण ती कर्मठ स्वरूपाची नवहती. भक्तिमार्गी संतांप्रमाणे त्यांनी बाह्य उपचारांपेक्षा अंतःशुद्धीला आणि नैतिक वृत्तीला जास्त महत्त्व दिले होते. सर्व धर्मतत्त्वांचा अस्यास करून आपल्या धर्मकल्यानेस त्यांनी व्यापकता आणली होती. वैयक्तिक चारित्र्य, संयम, सदाचार, सहिष्णुता, नि सेवावृत्ती, ह्या गुणांना आपल्या अध्यात्मवादात त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले होते. पण हे सर्व करताना त्यांनी वापरलेली परिभाषा जुनीच धार्मिक होती. "राजकीय प्रतिकाराला त्यांनी धर्मयुद्ध ठरवले. जनतेत जागृती घडवून आणण्यासाठी केलेल्या उपचासाची त्यांनीं प्रायश्चिन्तांत गणना केली. लोकसंग्रहाच्या दृष्टीनैं हातीं वेतलेली खादी, सूतकताई, यांसारख्या कार्यक्रमांना त्यांनीं व्रतांची योग्यता दिली. असुश्रयता, जातिभेद, इत्यादि सामाजिक प्रश्नांचे धार्मिक स्वरूप त्यांनीं कायम ठेवले. इतकेंच नव्हे, तर विहाराच्या भूकंपासारख्या नैसर्गिंक घटेवेचीहि असृद्यतेच्या पापाचरणाने ओढवलेला ईश्वरी कोप, अशीच त्यांनीं उपपत्ति लावली."^{३४} यामुळे सामान्य लोकांना गांधीजींच्या प्रगत धर्मकल्यानेचे मर्म कठले नाही. परंपरागत रुढी नि बाह्य उपचार यांनाच धर्म समजान्या या लोकांची गांधीजींच्या धार्मिक परिभाषेने दिशाभूल झाली. ते त्यामुळे आपल्या जुन्या कल्पनांना आणि आचारविचारांनाच चिकटून राहिले. या बाबतीत आचार्य जावडेकर गृहणतात, "धर्म हा शब्द सांप्रदायिक धर्म या अर्थादीं इतका निगडित झालेला आहे की, महात्मा गांधी ज्या व्यापक जीवननिष्ठेच्या अर्थानैं तो शब्द योजितात, तो अर्थ लोकांच्या अंतःकरणांत जागृत होत नाहीं, आणि त्यामुळे गांधीजींनी या व्यापक व सर्वसंग्राहक जीवननिष्ठेला धर्माव्याप्तिरिक एखादा दुसरा शब्द योजिला असतां तर फार बरै झाले असतें, असें कांहीं लोकांचे मत आहे."^{३५}

धर्मानंदांचा बुद्धिवादी मार्ग

धर्मानंदांची गांधीजींवर अत्यंत मक्ती होती. त्यांच्या सत्य नि अहिंसा या तत्त्वांवर धर्मानंदांचा पूर्ण विश्वास होता. या तत्त्वांमुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा फार मोठा फायदा झाला असे त्यांचे मत होते. पण फक्त या दोन तत्त्वांच्या सहाय्याने नवा कल्याणकारी समाज निर्माण होणे शक्य नाही, असेही त्यांचे मत होते. गौतम बुद्धाने बहुजनहिताय, बहुजनसुखाय असलेल्या आपल्या धर्माद्वारे अपरिग्रहाच्या तत्त्वाची शिकवण

^{३४} 'महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास' : ले. नलिनी पंडित, पान १५९-१६०.

^{३५.} 'जीवन-रहस्य' : ले. आचार्य शं. द. जावडेकर, पा. ४३३-४३४.

दिली. या अपरिग्रहतत्त्वाला २४०० वर्षांनंतर कार्ल मार्क्स या समाजशास्त्रज्ञाने शास्त्रीय अविष्टान देऊन त्याचा विकास केला. या कार्ल मार्क्सच्या विकसित अपरिग्रहाची सांगड महात्मार्जीन्या सत्य नि अहिंसा तत्त्वांशी घातत्वानेच जगात स्वास्थ्य नि शांती प्रस्थापित होईल, अशी धर्मानंदांची भावना आहे.

धर्मानंदांची काहीशी तर्कनिष्ठ मनोवृत्ती स्वांच्या लहानपणीच दिसून आली होती. तिच्या वाढीस सुरुवातीच्या काळात आगरकरांच्या विचारसरणीने कसे खतपाणी लावले, हे आपण मागेच पाहिले आहे. पण ही तर्कवादी वृत्ती पक्की करण्याचे कार्य नंतरच्या काळात बुद्धाच्या शिकवणीने केले. बुद्ध कालाम क्षत्रियांना उपदेश करताना म्हणतो :

“...शंका उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. कालाम हो, मी जे कांही संगणार आहें तें परंपरेने ऐकत आलों आहों म्हणून खरें मानून नका; हें आपल्या पवित्र ग्रंथांत आहे म्हणून खरें मानून नका; हें अनुमानानें सिद्ध करतां येतें म्हणून खरें मानून नका; असा हा लौकिक न्याय आहे म्हणून खरें मानून नका; हें सुंदर दिसूतें म्हणून खरें मानून नका; आपल्या श्रद्धेला हें जुळतें म्हणून याजवर विश्वास ठेवून नका; हा श्रमण प्रसिद्ध आहे, अथवा हा आपणाला पूज्य आहे म्हणून माझ्या भाषणावर विश्वास ठेवून नका. पण कालाम हो, जेव्हां तुमच्या विवेकबुद्धीला तो खरा वाटेल, तेव्हांच तुम्ही त्याचें ग्रहण करा.” ३६

याचप्रमाणे दुसऱ्या एका डिकाणी, बैद्धिक विकित्सा न करता श्रद्धेवर आधारलेल्या विचारांना बौद्ध धर्मात स्थान नसल्याचे पटवून देताना बुद्ध म्हणतो, “शहाणे लोक ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा तें जाळून, त्याचे तुकडे करून आणि तें परिसावर घासून करतात, त्याप्रमाणे तुम्ही माझ्या उपदेशाची परीक्षा वेऊनच त्याचा स्वीकार करा. केवळ माझ्याकडे पाहून करू नका.” ३७ या विचारसरणीचा धर्मानंदांवर फार मोठा परिणाम झाला होता. याचे प्रत्यंतर त्यांनी आमरण त्यतीत केलेल्या बुद्धनिष्ठ नैतिक जीवनात दिसून येते.

तसे पाहिल्यास, कगी अधिक प्रमाणात संत तुकाराम, समाजसुधारक आगरकर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि कार्ल मार्क्स, हे सर्वच आपापल्या परीने धर्मानंदांचे गुरु होते असे म्हणता येते. त्यांच्याविषयी त्यांना फार मोठा आदर वाटत होता. त्यांच्या मौत्यवान विचारांचा संशोधक दृष्टीने आणि सलोल अभ्यास धर्मानंदांनी फार कष्ट घेऊन केला होता. पण असे असूनसुद्धा कोणत्याही प्रकारे भावनेच्या, श्रद्धेच्या अथवा सांप्रदायाच्या आहारी न जाता, प्रश्ना नि तर्कशुद्ध दृष्टी वापरून या सर्वांच्या विचारांचे आणि शिकवणीचे मूल्यमापन करून, त्यांतील श्रेष्ठस्तर तेवढेच त्यांनी स्वीकारले होते.

चालीस वर्षांपूर्वी मार्क्सवादी विचारसरणी ही सामाजिक जीवनाकडे पाहण्याची

३६. कालाम-सुत्त, अंगुत्तरनिकाय.

३७. ज्ञानसार- समुच्चय : ३१.

शास्त्रोक्त नि सर्वोक्तृष्ट दृष्टी आहे असे जगातील विचारी लोक मानीत होते. मार्क्स-वाद्यांचे आर्थिक, वर्गीय, आणि आंतरराष्ट्रीय सिद्धान्त धर्मानंदांना पूर्णपणे पसंत होते. निरनिराळ्या राष्ट्रांतील भांडवलदार आणि राज्यकर्ते कामगारवर्गांची पिळवणूक करतात, आणि परस्यांच्या साहाय्याने समाजवादी कांतिकारक प्रवृत्ती दंडपून टाकतात, म्हणून अशा या गोष्टीना विरोध करण्यासाठी जगातील सर्व कामगारवर्गांनी एकत्र येऊन आघाडी करावी, भांडवलशाहीला नेस्तनाबूद करून उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची करावी, जगातील सामान्य लोकांना स्वार्तंत्र्य नि समता मिळवून देऊन नव्या वर्गांनीन समाजाची स्थापना करावी, आणि राष्ट्रराष्ट्रांतील संघर्षाना विरोध करून जगात शांतता नांदेल असे करावे, अशी मार्क्स आणि मार्क्सवादी तत्त्ववित्कांची विचारसरणी होती. याशिवाय मार्क्सच्या वेळेपासूनच आंतरराष्ट्रीय सहकार्य हे त्यांनी आपले ब्रीद मानले होते. अशा प्रकारत्वा नवसमाज निर्माण करण्याकरिता जी साधने वापरावयाची त्यांतील हिंसात्मक भाग वगवल्यास इतर सर्व धर्मानंदांना संमत होते असे म्हणता येईल.

मार्क्सवादातील हिंसात्मक भागाच्या कार्यकारणभावाचे विवेचन करताना धर्मानंद म्हणतात :

“ सामाजिक विकासाचा उत्कृष्ट ज्ञान असलेला तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्ससारखा दुसरा क्वचित्तच झाला असेल. परंतु त्याला देखील युरोपियनांची संस्कृतिच वृत्ती भोवली. सगळ्या जगांतील पीडितांच्या संघटनेने पीडकांना दूर सारून एक अत्यंत मुदावाह सामाजिक संघटना तयार करतां येईल, असे त्यांने शास्त्रीय पद्धतीनें सिद्ध करून दाखवले. परंतु ह्या कार्यात अहिंसेचा उपयोग करतां येईल, असे त्यास मुळींच वाटले नाहीं. सर्व जगांतील पीडित लोकांनी एक होऊन पीडकांचा संहार केला पाहिजे, असे त्यांचे म्हणण्ये होतें. आणि त्यास अनुसरून रशियन क्रान्ति घडून आली आहे.

“ सगळे पीडित किंवा मजूर जर एकवटले, तर पीडकांना मारण्याची जरूरत राहणार नाहीं. परंतु मार्क्स ज्या संस्कृतीत जन्मला तिची परंपराच अशी आहे कीं, कोणी तरी विरोधी असल्याशिवाय तिला चैनव पडत नाहीं. पाश्चात्य संस्कृतीचे आद्य प्रवर्तक ग्रीक. त्यांची सगळी संस्कृति आपल्या शहरापुरी होती. अर्थात इतर शहरांतील लोकांशी त्यांचा पूर्ण विरोध होता. आधुनिक युरोपांत त्या संस्कृतीचे पर्यवसान राष्ट्रीयत्वामध्ये झाले. आपल्या राष्ट्रासाठीं कोणतेहि कुकळ्य करणे योग्य आहे, अशी युरोपियन राष्ट्रांतील लोकांची समजूत. ग्रीक लोकांना इतर शहरे जरी विरोधी वाटत, तशी ह्या राष्ट्रांना इतर गाडे विरोधी वाटतात; व अशा चढाओढीशिवाय संस्कृतीची उन्नति नाहीं, असे त्यांतील पुढारी लोक प्रतिपादन करतात. याच्यावर कार्ल मार्क्सनें जो तोडगा काढला तो

हा कीं, सर्व मजुरवर्गाला एकवदून त्याला भांडवलवात्यांवर बालावे. म्हणजे हा जो राष्ट्रांराष्ट्रांमध्यें विरोध आहे तो भांडवलवाले आणि मजुर यांच्यावर नेऊन टाकावा. एकदा भांडवलशाही नष्ट झाली कीं, मग हा विरोध आपोआपच लय पावणार. कांच्यानें कांटा काढप्यासारखी ही युक्ति आहे.

“ परंतु ह्या युक्तींत एक मय आहे, तें हें कीं, कांच्यानें कांटा काढीत असतांना पहिला कांटा निषेधापूर्वी दुसरा कांटा मोडला आणि त्यांचे टांक आंत राहून गेले, तर पहिल्यापेक्षां जास्ती दुख व्हावयावें. ही स्थिति आज इटलींत आणि जर्मनींत उत्पन्न झाली आहे. राष्ट्रीयत्वाचा कांटा काढप्यासाठीं समाजवादाच्या कांच्यानें प्रयत्न केला. पण पहिला कांटा न निषेद्ध हा दुसरा कांटाहि त्यांतच जाऊन सामील झाला.

“ सशक्त क्रान्ति करून भांडवलवात्यांना मारा, असें म्हणण्यापेक्षां ‘ भांडवलवात्यांसाठीं शळ्य ग्रहण करू नका, ’ हा तॉल्स्टॉयचा उपदेश अधिक हितावह होता. रशियन क्रांतीला यश येण्यास कांहीं अंशीं हाच उपदेश कारण झाला. झार, लोकांना जबरदस्तीनें समरंगणात पाठवू शकला. पण जेव्हां लोक लढू इच्छिनात, तेव्हां झारशाही आपोआपच कोलमझून पडली.... काळं मार्क्सीच्या प्रशेला महात्मा गांधीच्या अहिंसेची जोड मिळाली असती, तर पाश्चात्य राहू महायुद्धाच्या घोर संकटात संघटलीच नसर्ती.”^{३८}

महात्मा गांधीची विचारपद्धती अध्यात्मवादावर आधारलेली होती हे आपण पाहिलेच आहे. ते सर्व-धर्म-समन्वयाचे पुरस्कर्ते होते. त्यात ईश्वरनिष्ठा ही मूलभूत होती. सामाजिक, आर्थिक, राजकीय, अशा सर्वच व्यवहारांत ते धार्मिक इत्ती स्वीकारीत आणि सर्व गोष्टीची ईश्वरवादाशी संगड झालीत.^{३९} सर्व धर्मांचे अंतिम उद्दिष्ट मानवांना सत्यनिष्ठ आणि अहिंसक बनविणे असे ते मानीत. अशा प्रकारे अहिंसेच्या तत्त्वाला धार्मिक अधिष्ठान देणे धर्मांदंना मुळीच पसंत नव्हते. राजकारण आणि समाजकारण यांत धार्मिक गोष्टीचे मिश्रण केल्याने फायदापेक्षा हानीच जास्त होते असे त्यांचे मत होते. “ परमेश्वर किंवा आत्मा आहे कीं नाहीं याचा शोध शास्त्रांनी अवश्य करावा. परमेश्वराविषयीं शास्त्र कांहींच सांगू शकत नाहीत. अर्थात् ह्या बाबतीत ते अशेयवादी आहेत. आत्माविषयीं जे शोध चालले आहेत, यांत ‘ आत्मा अत्यंत अस्थिर किंवा अनित आहे, ’ हा बौद्धांचा सिद्धान्त खरा समजप्यांत येत आहे. जशी विद्युच्छक्ति तशीच आत्मशक्ति, तिचा उपयोग जसा वाईट कार्मी तसाच चांगल्या कार्मी करतां येणे शक्य आहे. ही आत्मशक्ति चैवीजलान, तैमूरलंग, महमंद गजनी, इत्यादिकांमध्यें जशी

३८. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ : ले. धर्मांदंद कोसंबी, पा. ३२७-३२९.

३९. ‘Politics bereft of religion are a death trap because they kill the soul.’—Young India, Vol. I, P. 417-18.

होती, तशीच पाश्चात्याथ, महावीर, बुद्ध, खिस्त, इत्यादिकांमध्ये होती. एकांनी मनुष्याच्या विकासाच्या कार्मीं त्या शत्तीचा उपयोग केला, एवढेंच काय ते.

“ आजकाल जो शास्त्रज्ञानाचा विकास झाला आहे तो परमेश्वरावर भार वाळून झालेला नाही. उलट शास्त्रज्ञाना वारंवार परमेश्वर-भक्तांशीं लढूनच आपले शोध अमलांत आणावे लागले. तेव्हां चातुर्यांपांच्या प्रयोगांत परमेश्वराची कल्यान मिसलप्यापासून संप्रदायापलीकडे दुसरे कांहीं निषेद्ध होणे शक्य नाहीं,”^{४०} असे धर्मांदंदांचे स्पष्ट मत होते. असो. धर्मांदंना अभिप्रेत असलेल्या कल्याणकारी समाजव्यवस्थेची मूलतचे प्रस्तुत प्रकरणात करण्यात आलेल्या विवेचनाच्या निष्कर्षाच्या स्वरूपात, खालीलप्रमाणे देता येतील :

१. कल्याणकारी समाजव्यवस्थेचा मार्ग हा जागतिक स्वरूपाचाच असला पाहिजे. “—जशी सोबते समाजाची रचना होत आहे, तशीच जर ती जगांतील सर्व राष्ट्रांत झाली नाहीं, तर जग लढावांपासून मुक्त होईल ही गोष्ट मिथ्या आहे, सगळीं राहै अपरिग्रही बनलीं तरच अहिंसा आणि सुखशांति लाभेल.”^{४१}
२. ही कल्याणकारी समाजव्यवस्था अस्तित्वात आणण्याचे साधन पूर्णपणे ‘अहिंसक’ असले पाहिजे.
३. अध्यात्मवाद हा बुद्धिवादाची विसंगत आहे. ईश्वरकल्याना आणि धर्म यांना राजकारण आणि समाजकारण यांपासून दूर ठेवले तरच कल्याणकारी समाजव्यवस्था अस्तित्वात येणे शक्य आहे.

नवमानवतावादाशी साधर्म्य

सर्व जगास व्यापू पाहणारी आत्मुनिक वैचारिक क्रांती महात्मा गांधीनी अध्यात्मवादाच्या आधारावर नाकारली. धर्मांदंद महात्मा गांधीचे भक्त होते. त्यांनी त्यांची ‘सत्य नि अहिंसा’ ही तत्त्वे स्वीकारून, आत्मुनिक वैचारिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर त्यांस ‘अस्तेव नि अपरिग्रह’ यांची जोड देऊन आपल्या नव्या समाजधर्माची उभारणी केली. हा त्यांचा मार्ग महात्मा गांधीच्या तत्त्वज्ञानाची पुढची पायरी गाठणारा जसा होता, तसाच तो त्यांच्यानंतर काही काळाने जगापुढे आलेल्या मानवेद्रनाथ रॉय यांच्या नवमानवतावादाशी, काही प्रमाणात आगामी साधर्म्य दर्शविणाराही ठरला.

स्वतंत्र प्रश्नेचे एक जगद्विख्यात तत्त्वचिन्तक म्हणून मानवेद्रनाथ रॉय यांचे नाव इति-हासात नोंदले गेले आहे. मार्क्सवादाचे पुरस्कर्ते आणि कॉग्युनिस्ट इंटरनेशनलचे एक पुढारी म्हणून निरनिराळ्या देशांतील समाजवादी चळवळीत अनेक वर्षे त्यांनी कार्य केले होते. रशियन राज्यक्रांतीपासून मार्क्सवादाला प्रायोगिक स्वरूप प्राप्त झाले. या

४०, ४१. ‘पाश्चात्याचा चातुर्यांप धर्म’ : ले. धर्मांदंद कोसंबी, पा. ८२ आणि ८६.

प्रयोगाचे वराच काळ अवलोकन केल्यावर नि अनुभव घेतल्यानंतर मार्क्सवादातील उणिवा जगातील ज्या काही घ्येयवादी तत्त्वचिंतकांना दिसून आल्या, त्यांपैकी रॉय हे एक होते. त्यांनी भारतातील आपला रेडिकल डेमॉक्रॅटिक पक्ष १९४८ मध्ये बंद केला. या काळात त्यांचा कल वर्गवादाकडून हळूहळू व्यक्तिवादाकडे हुक्के लागला होता. त्यातूनच त्यांचा नवमानवतावाद जगापुढे आला.

हा वेळपर्यंत धर्मानंदाचे निधन झाले होते. १९३६ मध्ये ज्या वेळी त्यांनी आपले नवे तत्त्वज्ञान आपल्या ग्रंथांद्वारे पुढे आणले, त्या वेळी ते बन्याच प्रमाणात मार्क्सवादाचे पुरस्कर्ते होते. रशियन प्रयोगातील दोषस्थले ज्या काळात स्पष्ट होऊ लागली त्या काळात धर्मानंद असते तर त्यांनी कोणती भूमिका घेतली असती ते आज सांगणे शक्य नाही. पण एक गोष्ट खरी की, ते विशेष अनुभवानंतर, आपले विचार बदलल्यास आणि तसे जाहीर करण्यास मुळीच कवरले नसते! मार्क्सवादावरील त्यांची भक्ती अंधश्रद्धाजन्य नव्हती. त्यातील हिसेचे तत्त्व त्यांनी स्पष्टपणे नाकारले होते. पण त्याचबरोबर परिग्रहाच्या रक्षणासाठी जगातील काही राष्ट्रे लोकशाहीचे जे 'दोंग' ^{४२} करीत आहेत, त्यांना बळी जाप्यापेक्षा रशियात त्या वेळी चालू होती त्या प्रकारची कामगार हुक्कमशाही एकपक्षीय सरकार, आणि वर्गीय द्रंढ, ही काही काळापुरती— म्हणजे मानवांच्या निकडीच्या अशा प्राथमिक गरजा पुन्या होईपर्यंत— स्वीकारणे योग्य होईल असे त्यांचे मत होते. कारण मार्क्सवादातील वर्गेहीन समाज आणि अराज्यवाद या दोन अंतिम तत्त्वांवर त्यांचा पूर्णपणे विश्वास होता.

मानवेंद्रनाथ रॉय यांचा 'नवमानवतावाद' तसे पाहिल्यास कॉम्युनिशनप्रमाणे सांप्रदायिक स्वरूप प्राप्त झालेले तत्त्वज्ञान नाही. ती एक सर्व मानवजातीची मूलभूत एकता मान्य करणारी प्रवृत्ती आहे. या वादाचे तत्त्वज्ञान रॉय यांनी बाबीस सिद्धान्तां मांडलेले आहे. त्यातील प्रमुख मुद्दे साररूपाने खालीलप्रमाणे देता येतील :

१. भूतकालातील घ्येयाना नवा वेष देऊन स्वीकारप्र्यास या वादाचा विरोध आहे.
२. विचारशुद्धी हे चित्तशुद्धीचे एक अंग आहे. एखादा विचार, अथवा एखादी भावना कितीही पवित्र असली तरी ती जर विचाराच्या अनिपर्गक्षेत टिकली नाही तर ती सत्य दर्शनास उपयोगी नाही. सत्यापेक्षा अधिक पवित्र काही नाही असे हा वाद मानतो.
३. आजपर्यंत संतांनी नि धर्मेदृष्ट्यांनी कल्याणेले पारलैकिक भावगम्य ईश्वरी सत्य, माणसाच्या कस्यनाशक्तीने बुद्धीची कसोटी न लावता स्वीकारलेले तत्त्व आहे. मनुष्याचा आत्मविश्वास दृढ करण्याची शक्ती या धार्मिक घ्येयवादात नाही. मानवी जगताला उद्धरण्याची किंवा

४२. 'पाश्वनाथाचा चातुर्याम धर्म' : ले. धर्मानंद कोसंची, पा. ८५.

बुडविष्ण्याची सर्व जबाबदारी माणसाची स्वतःचीच आहे. अनुभव आणि बुद्धिवाद यांच्या आधारावरच नव्या दृष्टीची मांडणी ज्ञाली पाहिजे, असे हा वाद मानतो.

४. समाज, राष्ट्र, वर्ग, किंवा पक्ष, यांपेक्षा मनुष्यत्व हे अधिक मूलभूत आहे. माणसाचे वैयक्तिक स्वातंत्र्य बृद्धिगत करण्याकरिताच समाज-संस्था अस्तित्वात आल्या पाहिजेत. सतत बंधमुक्त होत जाणारा आत्म-निष्ठ मनुष्य निर्माण करणे हेच मानवी संस्कृतीचे श्रेष्ठ उद्दिष्ट आहे असे हा वाद मानतो, इत्यादी. ^{४३}

रॉय यांच्या नवमानवतावादाची तात्त्विक बैठक ज्या मूल्यांवर आधारलेली आहे त्यातील काहीचे धर्मानंदांच्या विचारसंरणीशी असलेले साधर्म्य लक्षात यावे म्हणून वरील निष्कर्षांमध्ये भाविती देण्यात आली आहे. दोषांचाही सांप्रदायिकतेला असलेला विरोध, वैज्ञानिक नि बुद्धिनिष्ठ विचारसंरणीवर दोषांनीही दिलेला भर, ईश्वरकल्पना नि अध्यात्म-वाद यांस राजकारणापासून नि समाजकारणापासून दूर ठेवण्याची दोषांनाही वाढत असलेली गरज, सत्य नि नैतिकता यांस दोषांच्याही तत्त्वज्ञानात असलेले महत्वाचे स्थान आणि दोषांनाही जागतिक बंधुत्वाची केलेली तरफदारी, ही त्यांच्या तत्त्वज्ञानातील साम्य-स्थले म्हणून दाखवता येतील!

जागतिक एकतेकडे वाटचाल

जगात शांतता प्रस्थापित करून अलिल मानवी जीवन सुसऱ्या बनविणे शक्य आहे ही भूमिका स्वीकारून धर्मानंदांनी प्रथमच आपली कल्याण ज्या वेळी पुढे मांडली, त्या वेळी तिचे स्वागत कविकल्पना म्हणून झाले असल्यास नवल नाही. कारण ही गोष्ट चाढीस वर्षांपूर्वीची होती. तो काळ राष्ट्रीयत्व म्हणजे उत्तम धेय असे मानव्याचा होता. दुसऱ्या महायुद्धाने केलेला संहार आणि त्या काढापासून विज्ञानाचा सतत चालू असलेला विकास, यामुळे आज जागतिक लोकमतास आंतरराष्ट्रीयत्वाचे बळण मिळत गेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेली 'युनो'ची संघटना, आपली उद्दिष्ट बन्याच प्रमाणात जरी सफल करू शकलेली नसली, तरी तिच्यासुक्ले आंतरराष्ट्रीय भावनेस पुढी मिळाली आहे, हे नाकारता येत नाही. तसेच हल्लीच्या काळाकडे पाहिल्यास जगातील जास्तीत जास्त लोक जागतिक सहकार्य आणि एकता यांकडे आशावादी भूमिका घेऊन पाहात असल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरणाच्या सुरुवातीस, 'दि इन्स्टट्यूट ऑफ वर्ल्ड ऑर्डर' याची दिलेली माहिती याचे प्रस्तंतर देते.


चालू वर्षांच्या गेल्या फेन्युवारी महिन्यात डेन्मार्कमधील एल्सनोर येथे युरोपातील

४३. 'वैदिक संस्कृतीचा विकास' : ले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पा. २५७-२५९.


लोकशाही समाजवादांची, आणि त्यानंतर गेल्या जूऱ महिन्यात बर्लिन येथे युरोपातील कम्युनिस्ट पक्षांची, अशा दोन परिषदा भरल्या गेल्या. जगातील कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये गेली काही वर्षे त्यांच्या चलवळीची सूत्रे मॉस्कोकडे असावी की मावोकडे असावी, त्यांनी कोणत्या राष्ट्रांकडे मैत्री करावी अथवा करू नये, त्यांचे राजकीय धोरण काय असावे, वगैरे अनेक प्रश्नांवर मतभेद होते, आणि त्यामुळे त्यांची आपापसांत शीतयुद्ध आणि संघर्ष यापर्यंत पाठी गेली होती. पण आता वरील बर्लिन-परिषदेने, लहानमोठे कम्युनिस्ट पक्ष सारख्याच दबाची आहेत, त्यांचे अधिकार समान आहेत, ते आपल्या राजीव्य हितास प्राधान्य देऊन आपल्या धोरणाची आखणी करण्यास स्वतंत्र आहेत, वगैरे गोषी मान्य करून युरोपातील कम्युनिस्ट चलवळीचे ऐक्य झाऱ परिषदेने प्रस्थापित केले आहे. कम्युनिस्टांमध्ये जशी मतभिन्नता होती तशीच ती युरोपातील लोकशाही समाजवादांतही होती. त्यांनीही स्थल-काळ-परिस्थितीनुसार भिन्न मार्गांनी समाजवाद अभलात येणे शक्य आहे, हे तत्व एल्सनोरच्या परिषदेत मान्य केले आहे.

युरोप आणि अमेरिकेचे, आशिया नि आफ्रिकेतील देशांवरील वर्चस्व आता वरेच कमी झाले आहे. त्यांच्या बांडुंगसारख्या भरणाऱ्या परिषदा, त्यांच्यात विचारविनिमयास नि सहकार्यास सुखात झाली असल्याचे दाखवून देतात. लोकशाही समाजवादाचे भारताने स्वीकारलेले ख्येय आज बन्याच आशियाई राष्ट्रांच्या आकांक्षेचे प्रतीक होऊन बसले आहे. तसेच आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अलिप्ततावादाने धरलेले मूळ ही एक महत्वाची घटना ठरली आहे. या अशा राष्ट्रांची पहिली शिवर-परिषद बेलग्रेड येथे १९६१ मध्ये भरली. त्या वेळेपासून अशा पाच शिवर-परिषदा भरल्या गेल्या. आज 'युनो'च्या संघटनेत अलिप्ततावादी देशच बहुसंख्येने असून त्यांची एकंदर संख्या ८२ आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीने याच देशांकडून आज जास्त आस्था दाखवली जात आहे. एकंदरीत अमेरिका नि रशिया यांना वर्चस्वाची भावना सोडून देऊन यापुढे इतर देशांशी जास्त सहकार्याने नि सलोख्याने वागावे लागेल, आणि चीनही हीच भूमिका घेईल, अशी चिन्हे आज तरी दिसू लागली आहेत.

जगातील सर्वच देशांतून आज शास्त्रांच्या वाढीवरोबरच संहाराच्या साधनांचीही वाढ होऊ लागली आहे. प्रगत देशांनी तर या बाबतीत कहरच करून सोडला आहे. त्यांच्यात पराकाणेची स्पर्धा चालू आहे. पण या संघर्षात युद्धाचा स्फोट झाल्यास त्यातून यशस्वी होऊन यश उपमोगप्यास कोणीही शिळ्क राहणार नाही याचीही जाणीव सर्वोस होऊन चुकली आहे. या विवंचनेतून खात्रीने मुक्त होण्यास लागणाऱ्या तत्वशानाच्या आणि साधनांच्या शोधात आज जगातील राजकारणी, विचारवंत, आणि सत्प्रवृत्त व्यक्ती गुंतलेल्या आहेत. अशा प्रसंगी धर्मानंदांचा द्रष्टेपणा डोळ्यांत भरल्याशिवाय राहात नाही. आज दिसून येणाऱ्या जागतिक परिस्थितीचे भविष्य लक्षात घेऊन आपल्या कल्याणकारी जागतिक समाजाचे दर्शन त्यांनी चालीस वर्षांपूर्वीच जगास करून दिलेले आहे !



काकासाहेब कालेलकर



डॉ. पु. वि. बापट

इदूर
ता. ४५/१९८८

प्रिय निष्पुरारंस

आपलें एवं दोन तीन ग्रैड समाजे मिळाले. समाजार सम्बन्धानन्द द्वारा तो. मी येथे ते हा राखिनारी. पुढे व वारसन्नामार आहे. सारनाभाला असतांना अभ्यासाची झोळ कायद्युक्तरात न ठोळा. माझ्याने येउवर नाही. दरुतु आतां अभ्यासात उत्तरेद नाही. इतरां वरी वाटेते. मिळाला कडक असतो व टिकाळांत थंगी कारू. या सर्व कारणामुळे इकठेच मुळास करण्याचा विचार मनात अताता. ता. सुरवटगव्य येथेच १५ मैलांवर वातावराणी द्वेशान्तरवर राहिलात. दोन वकासांगे दूरचाग्याहु होताची. मी सुंच्याची घरीचे राहुवे. वयाते सल्ला अनुशिष्टांकाले नाही. सुंच्याची वारजवळ न एक कुटी आहे. ती राहुपांजीनी न मिळाव्यायांमधी आहे की काय हे परुषासामी येदीचे गवळे. सुरुद्योगीची वरवस्ता ता. सुरवटगव्य राहिलात न ती समावेती सल्ला राहुवा. साडी निघते. तेहुं परत वा दूसरांना असतांना असतांना वारीन व दूसरीन्हाच्या असरेतीस यातावरायाता येण्यात. आतां उत्तरांना मीहु सुरुद्योगवर आहेत. वरोवर कार घोडे सामान नाही. आणि यादकहानेहून पातावरायाता राहुमांदा काढी अडवणी आल्या न तुसरीको जापासत मिळाले प्रवत न को आहे.

येदी मी विस. मिळाले राहुतो निस. साडे व सर्व मुळे सुरवटगव्याहेत. निस नमतु न याकूच्या जासागात कोठे तसी आहे. लाईसेपरवेत मिळाले कोठे राहुमें लोगाले असें वारेते.

माझी प्रकृती असाली असते. एवढेच व्यापारी आवृत्ती. जाता शीकवी. आपले परिवर्त द्वेषेत नाहीत; दोनपाचे दरम्हे दृष्ट वाटेते.

सारनाभाला एता आपणास माहित आहेत. साच माहितात पत्र त्वेतिप्रात्मक सबड मिळाली तरुते दूज सारनाभाला पक्षावर पाठवावे. यातावरायायाता एता वर्कर मिळाले ताही. यातावर मी ती कोठे याच त्वावर वर्के त्वालीले पक्षावर पाठवावी.

६० महाराष्ट्र समाज, मध्य, Mhao (८.९).
मध्य पातावरायाहून ता. नेत्र आहे न ता. सुरवटगव्यात्मानोकर तिक्कुर येणे आणतो. कृत्यावे ही देनातो

उपायको
धा. जोसन्न

विष्णु रा. नाईक यांस लिहिलेले एक पत्र

व्यक्तिमत्त्व आणि काही आठवणी

कोणालाही प्रथमदर्शनीच आदर वाटावा अशीच घर्मानंद या मूर्तीची सर्वच ठेवण होती. निमग्नोरा वर्णी, विशेष न वाढलेली दाढी, सर्वसाधारण माणसांपेक्षा योडी जात्यांची; लळणा मुळीच नसला तरी भरीव अशी अंगकाठी, देहाच्या कणखरणावरोवरच आत्मविश्वासयुक्त निर्भयता सूचित करणारी त्यांची ताठ कण्याने बसण्याउठण्याची निचालण्याची पद्धत; चेहऱ्यावरील प्रशान्त स्थितप्रश्नेचा भाव, दृश्यीच्या सौम्य भेदकपणातून दर्शित होणारी बुद्धीची चमक; — हे सर्व पैदू त्यांच्या बाही व्यक्तित्वाचा आगळाच अभिजातपणा प्रत्ययास आणीत. — आणि अगदीच पायघोळ नसलेले खादीचे धोतर, बंद गळवाचा अंगरसा, पायांत वहाणा, असा साधाच पण स्वच्छ असा, त्यांच्या व्यवस्थितपणाची जाणीव देणारा, त्यांचा पोषाख असे.

ते सत्यप्रिय होते. निगर्वाणीपणा, साधेपणा आणि सरलपणा, हे त्यांचे स्वाभाविक गुण होते. स्वाभिमान आणि स्पष्टोकी ही तर त्यांच्या स्वभावाची त्यांनी लहानपणापासून कमावलेली वैशिष्ट्ये! बरेचसे शीघ्रकोणी, पण याची जाणीव मनाशी बाळगून संतापीपणा कावूत ठेवण्याची शिकवण स्वतःस मूळपासून देत आलेले. उतावलेपणाही त्यांच्या अंगात होता. एकमार्गीपणा हाही त्यांचा एक गुण. हातात वेतलेले काम, किंतुही लहान असो, मोठे असे, ते संपवित्याचिवाय दुसऱ्या कोणत्याही कामात लक्ष बाळणे त्यांस जमत नसे.

आपले मत ते सहसा कोणावर लादण्याचा प्रवतन करीत नसत; पण ज्या वेळी ते व्यक्त करण्याचा प्रसंग त्यांच्यावर येई, त्या वेळी ते कोणाचाही मुलाहिजा न ठेवता अत्यंत स्पष्टपणे व्यक्त करीत असत, आणि त्यास खोचदारपणाचेही स्वरूप किंविकदा येई. पण या त्यांच्या खोचदारपणात दंश नव्हता, हे लक्षात ठेविले पाहिजे.

इतरांच्या मतावद्दल ते आदर बाळगीत. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकूनही घेत. पण स्वतःच्या मतावद्दल त्यांचा आग्रहही तेवढाच असे. संदिग्ध आणि अनिश्चित बोल्स वेळ मारून नेणे त्यांस जमत नसे. तडजोड हा शब्द त्यांच्या कोशातच नव्हता. यामुळे ते ‘एक वाव दोन तुकडे’ या वृत्तीचे आहेत, आपले तेच खरे करणारे आहेत, असा बच्याच जणांचा समज होई. यावद्दल पु. म. लाड यांनी पुढील उद्गार काढलेले आहेत:

“आपण निश्चित शोधून काढलेल्या सत्याचा त्यांना आग्रह असे. ‘बुद्धे: फलं अनाग्रहः’ हा व्यवहारधर्म आहे, तो शानधर्म होऊन शकत नाही; कारण

मिथ्याज्ञानार्थी मिळतें घेणे शक्यच नाही. धर्मानंद याबाबर्तीत कठोर वृत्तीचे होते. केवढाहि मोठा पंडित असो – हावर्डचा लॅन्सन असो अगर मॉस्कोचा इच्छेत्तर्स्की असो – त्यांनी ती वृत्ति कधी नमवली नाही. ज्ञान पारखून निश्चित करण्यासाठी ते अतिशय परिश्रम करीत असत. कांहीहि गृहीत धरणे हें त्यांच्या स्वभावांतच नव्हते. ग्रंथ काढून, धुङ्डाकून, खात्री करून घेतल्याशिवाय पुढे जाणे त्यांना आवडत नसे. म्हणून त्यांच्या लिलाणांत चूक काढणे फार कठीण जात असें, व जर कोणी काढावयाचा प्रथयन केला तर वाद करून आपले मत प्रस्थापित करण्यास ते सदैव तश्यार असत. ज्ञानसाधनेची ही तपश्चर्या खाच्या विद्वानाला सतत करावी लागते. ही तपश्चर्या करतांना प्राचीन परंपरा सोडणे त्यांना आवडत नसे. बुद्धोषासारख्या प्राचीन पालि पंडितांविषयी त्यांना अत्यंत आदर होता. त्यांच्यापाशी [धर्मानंदां-पाशी] धर्मपद वाचताना एकदां असा प्रसंग आला कीं, आम्ही चर्चा करून एक श्लोकाचा खरा अर्थ निश्चित केला. धर्मानंद म्हणाले, ‘हा अर्थ जरी बरोबर आहे, तरी परंपरागत अर्थ असा आहे हें तल्लीपेत देण्यास विसरून नका.’ या वृत्तीमुळे त्यांनी जुनी परंपरा नव्या दृष्टीने पाहिली; पण तिचे सातत्य विषद्भूंद दिले नाही.”^१

अकाळी प्रौढत्व

त्यांचे लहानपण लक्षात घेतल्यास, करमणुकीच्या मार्गांकडे त्यांचे मन फारसे कधी वळलेले दिसून येत नाही. बागांची राखण करण्यास ते लहानपणी जात असत. पण तेचे संवाडी गोळा करून एखादा खेळ खेळले, कोणत्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमात रंगले, असे कोठेच आढळून येत नाही. नाचगाणे नि नाटकांसारख्या करमणुकीत तर त्यांनी लहानपणी सोडाच, पण पुढच्या काळातसुद्धा रस घेतलेला दिसून येत नाही. अभेरिकेत ते साडेसात वर्षे होते, रशियात एक वर्ष. पण या दोन्ही देशात एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमास ते हजर राहिल्याचे दिसून येत नाही. गोमन्तकीयास असलेल्या नाटकांच्या नादाबद्दल त्यांस किंतु तिटकारा होता हे आपण पाहिलेच आहे.^२

चौविसाच्या वर्षी त्यांनी घर सोडले. त्या वेळी त्यांनी अपव्या पुतण्यांना उपदेशयापर असे पत्र लिहून ठेविले होते.^३ त्यांतील विचार आदर्श असे होते, यात शंकाच नाही. पण ते विचार, त्या वेळचे त्यांचे वय, त्या वेळी त्यांस मिळालेले शिक्षण, यांशी विसंगत वाटतात, आणि त्यांस मानसिक प्रौढत्व बरेच लवकर प्राप्त झाले होते, याची जागीचे होते.

१. ‘आकाशगंगा’ : पु. म. लाड, पा. २०, २१. लाड हेही धर्मानंदांचे गोळीचे विद्यार्थी होते.

२. ३. मार्गे पाने १४ आणि २२ पहा.

एकान्तप्रियता

अलिप्तपणा आणि एकान्तप्रियता हे वैराग्यशीलतेशी समर्थम साधणारे असेच गुण आहेत. धर्मानंदांची वैराग्यवृत्ती लहानपणापासूनच दिसून येत होती. एकान्तात जाऊन विचार करीत बसल्याची माहिती त्यांनी स्वतःच ‘निवेदना’त दिलेली आहे. नंतरच्या काळातील योगसाधनेच्या अभ्यासामुळे ही त्यांची वृत्ती बदलवली असल्यास नव्हल नाही. लेखन, संशोधन करीत असताना त्यांना पूर्ण शांतता लागत असे. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ हा त्यांचा ग्रंथ त्यांनी प्रथम बनारस विद्यापीठात राहून लिहिण्यास घेतला. नंतर काही काळ ते सारानाथ येथे गेले; यानंतर ते काशी विद्यापीठात राहून त्यांनी आपले काम पुढे चालवले; आणि ग्रंथ पुरा होईपर्यंत पुन्हा एकदा त्यांस सारानाथची वारी करावी लागलीच. ह्या सर्व उल्थापालथीचे कारण म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्या अलिप्ततेत आणि एकान्तव्यासात ह्या ना त्या कारणाने आलेला व्यत्यय !

गुणाचा अतिरेक

धर्मानंदांची बौद्धज्ञानाचे आणि गोळी भाषेचे केलेले पुनरुज्जीवन, आपल्या देशाच्या दृष्टीने किंती महत्त्वाचे टरले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी आपली शिष्यवरंपरा उत्पन्न करून, या भाषेच्या अभ्यासास जोरदार चालना दिली, यात शंकाच नाही. पण घटव्यावर त्यांचे समाधान झाले नव्हते. गोळी भाषेचा जास्त अभ्यास व्हावा, विद्यार्थ्यांनी लेकेस जाऊन तेथील ज्ञान संपादन करावे, जुन्या ग्रंथांचे जास्त संशोधन व्हावे, असे त्यांस सतत वाटत होते. अगदी शेवटच्या वेळी कमलनयन बजाज यांनी दिलेली एक हजार स्पर्यांची रक्कम, अशाच कामासाठी उपयोगात आणण्याकरिता त्यांनी महाभ्या गांधीच्या स्वाधीन कशी केली, याचा उल्लेख पुढे येणारच आहे. पण असे असूनमुद्धा, या कार्याकरिता एखादी संस्था स्थापून तिच्या मार्फत कार्य करण्याचा प्रथयन ते करू शकले नाहीत— आणि हे काही धनिकांनी आपण होऊन अशा कार्यास मदत करण्याची इच्छा प्रदर्शित करूनही.^४

एखाद्या कायम स्वरूपाच्या विधायक कार्याची जबाबदारी अंगावर घेतली, म्हणजे लोकसंग्रह करणे आलेच. लोकाराधनाही ओवानेच आली. ती करताना अनेक प्रसंगी स्वतःच्या मतांना, द्येयांना, मुरड बालाची लागते, आणि तार्किक दृष्ट्या गैण असलेला मार्ग स्वीकारावा लागतो, असे धर्मानंदांना वाटत होते. याशिवाय संस्था म्हणजे पैसा गोळा करणे आलेच. पैसा गोळा केला की, हिशेबठिशेब आलेच. चार लोकांच्या सह-कायनी काम करणे, सहकाऱ्यावर विश्वास ठेवणे, ह्याही गोष्टी ओवानेच आल्या. अशा कार्यात कोणाकडूनही एखादी चूक झाली तर पर्यायाने आपल्या तत्खनिष्ठेला बाध पोचेल या विचारानेच अशा कल्यानपासून धर्मानंद चार पावले दूरच राहिले,— अथवा करावे

४. मुनि जिनविजयजीकडून समजलेली माहिती.

की नाही, या विचारातच वेळ निघून गेला.^५

त्यांचा चिरंजीव दामोदर, १९२४ साली कॅट्रिज (बॉस्टन) हायस्कूलच्या फायनल परीक्षेत पहिल्या वर्गात पास झाला होता. त्यानंतर तो भारतात परत आला. या अमेरिकेतील परीक्षांना भारतातील विद्यापीठांनुन त्या वेळी मान्यता नव्हती. पण हुशार विद्यार्थ्यांमध्ये स्पेशल केस ग्रॅन्ट प्रवेश मिळणे अगदीच कठीण नव्हते. पण धर्मांदांनी तसा प्रयत्न केला नाही. ‘कदाचित् एखाचा युनिवर्सिटीमध्ये प्रथत्नांती प्रवेश मिळवता आला असता; परंतु मी स्वतः गुजरात विद्यापीठांत असत्याकारणानें तसा प्रयत्न करणे हास्यासद झाले असते,’^६ असे त्याचे कारण ते देतात. खरे पाहिल्यास कोणत्याही भारतीय विद्यापीठाने दामोदरची परीक्षा घेतल्यानंतरच त्यास प्रवेश दिला असता! परिणामी दामोदरचे एक वर्ष फुकट गेले.

‘बहुजन-विहार’ धर्मांदांनी एका विशिष्ट उद्देशाने अस्तित्वात आणला होता. श्रमजीवी वर्गांमध्ये बुद्धाच्या अहिंसा तत्त्वज्ञानाच्या प्रचाराने स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट करून त्यांच्यात समतेचे बीज पेरावे, असे धर्मांदांना वाटत होते. या कार्यावर या विहारातून भर द्यावयाचा होता; आणि त्याप्रमाणे त्यांनी हे कार्य सुरु करून दीडं-दोन वर्षे फार यशस्वी रीत्या चालविलेही होते. या विहारास जुगलकिशोर विल्हा यांची मदत मिळत असे. धर्मांदांनी तेथे चालवलेले कार्य त्यांना आणि महात्मा गांधीनाही, फार पसंत पडले होते. पण शेवटी धर्मांदांच्या या कार्यास खीळ पडल्यास, त्यांचा ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा,’ हा ग्रंथ कारणीभूत झाला.

या ग्रंथात धर्मांदांनी गीता आणि वैदिक ग्रंथ, यांचे कडक रीत्या समालोचन केले होते. ते त्या वेळी हिंदू धर्माच्या बन्याच अभिमान्यांस आवडले नाही. धर्मांदांवर त्यामुळे उलटसुलट अशी बरीच टीका झाली. विल्हशेठ यांनाही त्या ग्रंथातील विचार आवडले नसत्याचे धर्मांदांना कळले. तेव्हा त्यांनी दोन-तीन वर्षे विहारात चालवलेले कार्य एकदम थांबवून, विहाराशी असलेला आपला संबंध तोडून टाकला. विल्हशेठ यांनीच नव्हे तर महात्माजीनी सुद्धा, त्यांस तसे न करण्याविषयी सांगून पाहिले. पण त्याचा उपयोग झाला नाही. पंडित सुखलालजी हे धर्मांदांचे गुजरात विद्यापीठातील सहकारी आणि फार जबलचे असे स्नेही. त्यांनी विहार सोडल्याचे कारण धर्मांदांना विचारले, त्या वेळी, विल्हशेठ यांस पसंत नसलेले लिलाण आपण करीत असताना, त्यांच्या औदार्याचा फायदा वेणे आपणास योग्य वाटले नाही, अशा अर्थाते उत्तर

५. मुनि जिनविजयजीना धर्मांदांनी असे कार्य हाती घ्यावे असे वाटत होते. ते आणि इतर मित्रमंडळी त्यांस अग्रह करीत असत. मुनिर्जीकडे बोलताना प्रस्तुत लेखकास ही माहिती समजली.

६. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ९ वे, ३ एप्रिल १९३८.

धर्मांदांनी दिले.^७ खरे पाहिल्यास धर्मांदांनी आपल्या ग्रंथात मांडलेली मते आणि विहारात ते करीत असलेले कार्य, यांचा अर्थात्यर्थी संबंध नव्हता.

अशीच गोष्ट सारनाथ येथेही घडली. सारनाथ हे सर्वगूज असे बौद्धक्षेत्र. याच ठिकाणी बुद्धाने आपल्या पहिल्या पाच शिष्यांना उपदेश केला होता. या ठिकाणी बौद्ध धर्माविषयी बरेच कार्य चालत असते. या ठिकाणचे बौद्ध भिक्षु वौरे मंडळी धर्मांदांना फार मान देत असत. धर्मांदांनी तेथे राहून त्यांस मार्गदर्शन करावे, त्यांच्या कार्याशी सहभागी व्हावे, असे त्यांस वाटत होते. तेथे धर्मांदांची वेगळी मठी बांधून, त्यांची राहण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली होती. पण तेथील द्रव्यसंचयाची पद्धती धर्मांदांना पसंत पडली नाही. बुद्धाची मूळ शिकवण अशा संचयाविसद्ध होती. लागेल त्या वेळी द्रव्य गोळा करावे, आणि ते त्या त्या कार्याक्रिता लर्च करावे, त्याचा संचय करू नये, असे धर्मांदांचे मत होते. तेथील बौद्ध भिक्षुंना आपली पारंपरिक पद्धत सोडून देणे योग्य वाटले नाही. बुद्धाने जो अनन्य त्याग केला, त्याचा ह्या संचयाशी मेळ बसत नाही, हे धर्मांदांचे म्हणणे तत्त्वात: तेथील भिक्षुंना पटत होते. पण परंपरेच्या विसद्ध जाण्याचे घेय ते दाखवू शकत नव्हते. तेव्हा धर्मांदांनी तेथील कार्याशी सहभागी होण्याचे नाकाराले, आणि सारनाथ येथे राहण्याचेही सोडून दिले.^८

बरील प्रकारची धर्मांदांच्या गुणातिरेकाची आणखीही उदाहरणे दाखवता येतील. ध्येयनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, विचारांचा काटेकोरणा, तडजोडीला एकदा प्रवृत्त ज्ञात्यावर तिला बंधन कसे राहात नाही याची जाणीव, प्रत्येक व्यवहाराला नीतीचा आधार असलाच पाहिजे ही आपल्या जीवनास लावून घेतलेली शिस्त, ह्या सर्व निष्ठा त्यांनी इतक्या पराकोटीला पोचविल्या होत्या की, त्यास बन्याच वेळा दोषस्वरूप प्राप्त होई. तेव्हा त्यांचा सर्वोत्तम मोठा दोष गुणातिरेक हा होता, असे गृहटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही!

विवेकपूर्ण कौटुंबिक आसक्ती

सर्वसाधारण कौटुंबिक माणसाप्रमाणे धर्मांदांनी विशेष आसक्तीने संसार केला असे म्हणता येत नाही. त्यांचा अलिप्तपणा नि एकलकोडेणा यांचा ग्रंथय सामाजिक बाबी-प्रमाणे कौटुंबिक बाबतीत देखील येतो. पण याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या कुटुंबातील मंडळीसंबंधी योग्य ते कर्तव्य करण्यात ते चुकलेले होते. तसेच आपल्या बायको-मुळावर त्याचे प्रेम नव्हते, त्यांची ते उपेक्षा करीत, असेही मुळीच म्हणता येणार नाही. देशसेवेमध्ये अथवा इतर विधायक कार्यात प्रत्येक क्षण वेचणाऱ्या माणसाचे, आपल्या गृहप्रपंचाच्या बाबतीत अपरिहार्यणे कसे दुर्लक्ष होते, याची बरीच उदाहरणे आहेत. पण धर्मांदांकडून अशा प्रकारचे वर्तन घडलेले मुळीच दिसून येत नाही.

७, ८. ‘दर्शन अने चिंतन’ : ले. पंडित सुखलालजी, अर्ध्य. पान ७१, ७३.

त्यांनी आपल्या मुलांमुलींना योग्य ते शिक्षण दिले. त्यांची लग्ने वैरै बाबतीतही आपले कर्तव्य त्यांनी दक्षतापूर्वक पार पाडले. त्यांच्या मुलांने पुण्यात घर बांधण्याचे ठरवले त्या वेळी आपले लेखन, संशोधन बाजूस ठेवून त्यांनी या घराच्या बांधकामावर जबळजबळ दोन वर्षे देखरेख केली. अमेरिकेची चौथी सफर संपूर्ण ते १९३२ च्या ऑक्टोबरात फ्रत आले. त्यानंतर, ‘पुण्याला चिंदिमोदरसाठी बंगला बांधण्याचे काम मी हाती घेतले. ते पुरें झाल्यावर १९३४ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी बनारसला जाऊन राहिलो.’ असे त्यांनी स्वतःच नोंद करून ठेवलेले आहे.^९

त्यांचे जामात डॉ. रामप्रसाद हे १९४५ च्या जानेवारीमध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मुंबईत येऊन राहण्याचे त्यांनी ठरविले. कारण येथे त्यांना नवीन नोकरी मिळवार होती. त्यासंबंधी एका पत्रात धर्मनिंद म्हणतात : ‘मी देखील त्यांच्यावरोबर (डॉ. रामप्रसाद यांच्यावरोबर) मुंबईस जाईन. सध्या एन् पावेल कंपनीत राहूं. काथमर्चे बिन्हाड कोठे मिळेल हें संगतां येत नाहीं. आजकाल मुंबईत एक खोलीहि मिळण्याची पंचाईत आहे. ते (डॉ. रामप्रसाद) एकदा मुंबईस रिथर झाल्यावर मी आमदावादला जाईन म्हणातो.’^{१०}

यानंतरच्या दुसऱ्या एका पत्रात ते म्हणतात, “डॉ. रामप्रसाद यांनी मुंबई सरकारची नोकरी पत्करली. त्यांना घर पाहण्यासाठी माझ्याकडून थोडीबहुत मदत होईल या आशेने मी त्यांजवरोबर इकडे आलो. पण आजतागायत एक-दोन खोल्यादेखील कोटेच सांपडल्या नाहीत. आणि म्हणून निस्पायाने इथे राहतों. त्यांना घर सांपडले असते म्हणजे चि. माणिक इकडे आली असती, व मी येथून दुसरीकडे गेलों असतों, हें कांही जमून येत नाहीं. त्यासुळे बंधनात पडल्यासारखे झाले आहे.”^{११}

अहमदाबादला जाण्याची निकट असताही, आपली कासे बाजूस ठेवून, धर्मनिंदांनी दोन-तीन महिने मुंबईत राहून आपल्या जामातांकरिता जागा मिळविण्याची खटपट केली, हे वरील दोन पत्रांवरून दिसून येते. या सर्व गोर्धनीवरून आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत आपले कर्तव्य पार पाडण्यात धर्मनिंदकडून कुचाराई होई असे म्हणता येत नाही. “आपल्या कुटुंबियांना धर्मनिंद अधूनमधून धांवत्या भेटी देत. एक तर त्यांना अनावर कामे असत. दुसरे म्हणजे कुटुंबांत मिळणारे प्रेम, वात्सल्य, माया, यांचा त्यांना ओढा वाटला नाही. ते त्यांत अडकून पहूं शकले नाहीत, आणि या प्रेमापोटीं निर्माण होणाऱ्या

कुद्र मनोवृत्तीची तर त्यांना चांगलीच चीड होती.” असे डॉ. इन्द्रायणी सावकार यांनी आपल्या आजोबांसंबंधी एका डिकाणी म्हटलेले आहे.^{१२}

प्रस्तुत लेखकाच्या संग्रही, धर्मनिंदांनी आपले मित्र विष्णु रा. नाईक यांस लिहिलेली जबळजबळ ३७-३८ पत्रे आहेत. यांपैकी २३ पत्रांतून धर्मनिंदांनी आपल्या कुटुंबियां-संबंधी केलेले उल्लेख आढळून येतात. हे सर्व उल्लेख, आपल्या मुलांची, पलीची, जामातांची माहिती देणारे असेच आहेत. बनारसहून लिहिलेल्या एका पत्रात, मुलांचे बन्याच दिवसांत पत्र नाही, पण त्याने बनारस येथील आपल्या एका मित्राला पाठवलेल्या पत्रामुळे पुण्याचा समाचार समजला, असा जबळजबळ तकारवजा उल्लेख आहे. अशीच धर्मनिंदांची बरीच पत्रे मुनि जिनविजयजी यांच्याही संग्रही आहेत. ती प्रस्तुत लेखकास अहमदाबाद येथे मुनिजीकडून वाचावयास मिळाली. त्यांतही आपल्या कुटुंबियांसंबंधी माहितीवजा उल्लेख आहेत. या सर्व पत्रांतून देण्यात आलेली ही माहिती, आणि विशेष म्हणजे ती ज्या पद्धतीने दिलेली आहे, त्यातून प्रस्तुत लेखकास तरी धर्मनिंदांचे आपल्या कुटुंबियांसंबंधीचे वात्सल्ययुक्त अग्रत्य, प्रतीत झाल्याचिवाय राहिले नाही.

धर्मनिंदांनी स्वतःकरिता जी एक विशिष्ट भूमिका निवडली आणि आपल्या आयुष्याच्या अखरेच्या क्षणांपर्यंत कसोशीने पाळली, ती मानव्याच्या विस्तीर्ण पायावर आधारलेली होती. ती सीमाहीन आणि सर्वसमावेशक अशीच असल्यामुळे, गृहस्थाश्रमाच्या आकुंचित क्षेत्रात सर्व काळ गुंतून पडणे त्यांस जमणारे नव्हते. प्रापंचिक कर्तव्ये पार पाडण्याकरिता त्यातल्या त्यात ते बेळ काढीत असत, हे आपण पाहिलेच आहे. पण इतर सर्वसाधारण पाळकांप्रमाणे आपल्या कुटुंबियांत सर्वस्वी गुरुफडून राहणे, मुलामुलींना जबळ बसवून यांच्याशी बोलणेवेळणे, त्यांच्या दैनंदिन अडीअडचणींची दखल घेणे, झांगोटी ते करू शकले नाहीत. त्यावप्रमाणे त्यांच्याविषयीचा अनुराग, धर्मनिंद, भडक रीत्या सोडाच, पण स्पष्टपे केळ्हाही दाखलू शकले नाहीत. सटीसामासी ते येत असत, चार-आठ दिवस रहात असत, सर्वची विचारपूस करीत असत, पण तेवढ्याने, बाप आणि मुले, यांत जेवढी जवळीक असावयास पाहिजे, तेवढी ते उत्पन्न करू शकले नाहीत, असे वाटते. आणि यामुळे त्यांच्या विवेकपूर्ण वात्सल्याची जाणीव न झाल्यामुळे, त्यांस आपल्याविषयी मोठासा ओढा नव्हता, असा जर त्यांच्या मुलांनी समज करून घेतला तर त्यांस दोष कसा देता येईल^{१३} असो. या विवेचनात जास्त न शिरता त्यांच्या काही आठवणी पुढे देण्यात येत आहेत. त्या धर्मनिंदांच्या मनोवृत्तीचे, गुणवत्तुंचे, स्वभावाचे, अंशतः तरी दिग्दर्शन करतील अशी आशा आहे.

९. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ११ वे, १८ सप्ट. १९३८.

१०, ११. ही दोन्ही पत्रे धर्मनिंदांनी विष्णु रा. नाईक यांस लिहिलेली आहेत. पहिले, ता. १७ जाने. १९४५ रोजी बॅगलोरेहून, आणि दुसरे ता. ३ मार्च १९४५ रोजी मुंबईहून. एन् पावेल कंपनीचे मालक डॉ. नायर हे धर्मनिंदांचे दोस्त होते. त्यांची कंपनी ज्या इमारतीत होती, त्याच इमारतीत वराच्या मजल्यावर ते रहात होते.

१२. महाराष्ट्र टाइम्स, ५ नव्हें. १९७२. धर्मनिंदांची मुलगी मनोरमा साठे था डॉ. इन्द्रायणी सावकार यांच्या मातोशी आहेत.

निर्भय स्पष्टवक्तेपणा

बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी धर्मनिंदांची प्रथम ओळख १९०६ मध्ये कलकत्ता येथे झाली. या वेळी धर्मनिंद 'कलकत्ता विद्यापीठा' त आणि तेथील 'नेशनल कालेजात' प्राध्यापनाचे कार्य करीत होते. पण तेवढ्यावर ते समाधानी नव्हते. त्यांस बौद्धज्ञानाचा प्रसार सर्व भारतात कराव्याचा होता. नंतरच्या काळात झालेल्या एकदोन भेटींत धर्मनिंदांची ही इच्छा लक्षात घेऊन, महाराजांनी धर्मनिंदांना मासिक पन्नास स्पष्टांची मदत देण्याचे ठरवले; तेव्हा धर्मनिंद कलकत्ता विद्यापीठाची दोनशे-पन्नास स्पष्टांची नोकरी सोहऱ्यान देऊन, पुण्यास येऊन स्थायिक झाले, आणि तेथून त्यांनी आपल्या अवाडत्या कार्यांस मुश्वात केली. या काळात महाराजांच्या इच्छेनुसार बडोदा येथे त्यांनी बौद्ध धर्मावर पाच व्याख्याने दिली. यांपैकी एका व्याख्यानाच्या प्रसंगी धर्मनिंदांच्या दिसून आलेल्या निर्भय स्पष्टवक्तेपणाची आठवण पु. म. लाड यांनी पुढील शब्दांत दिलेली आहे :

"बुद्धाचा धर्म हा बुद्धीचे खेळांने नसून शीलांचे व्रत आहे असा त्यांचा [धर्मनिंदांचा] कटाक्ष असे. बडोदाला व्याख्यान देण्यास त्यांना बोलावून खुद सयाजीराव अध्यक्षस्थानी बसत असत. अशा एका प्रसंगी धर्मनिंद सप्तांत अशोकावर व्याख्यान देणार होते. तत्पूर्वी त्यांना असें कढळें की, कोणत्या एका विभागांतील [बडोदाच्या] दारूचीं दुकानें बंद करावीत अशी विनंती तेशील शिष्टमंडळानें सयाजीरावमहाराजांस केली असता या दुकानांना प्राप्त होणाऱ्या सरकारी उत्पन्नाचे पैसे मला अन्य तन्हें मिळवून या म्हणजे मग मी तीं दुकानें बंद करीन, असे सयाजीरावांनी उत्तर दिलें.

"धर्मनिंदांना हें रुचले नाही. हें ध्यानांत ठेवून आपल्या निर्भीड स्वभावास अनुसरून अशोकावरील व्याख्यानांत अध्यक्ष सयाजीरावांसमक्ष ते असे म्हणाले की, 'अशोकाने आपल्या राज्यांत दारूबंदी केली. दारूबंदीमुळे घटणारे राज्याचें उत्पन्न अन्य प्रकाराने मिळवून या, मग मी दारूबंदी करीन, असे अशोक म्हणाला नाही.' सयाजीरावांना हा दृष्टान्त उमराला व्याख्यानाच्या शेवटींने हेहमींप्रमाणे समारोप न करतां ते समेतून उठून गेले, व जातांना एवढेच म्हणाले, 'धर्मनिंद, आज तुम्ही आम्हांला चांगलाच धडा शिकवलात.' लोकांना वाटले की महाराजांचा धर्मनिंदावर रोष झाला व त्यांनी बडोदें सोहऱ्यान जावै असा बहुतेक हुक्म निघेल. पण खरा हुक्म निराळाच निघाला! सयाजीरावांनी वरी जाऊन त्या विभागांतील दारूचीं दुकानें बंद करावीत असें फर्मान काढले. बौद्ध धर्माच्या खन्या वक्त्याची आणि ओत्याची निष्ठा अशी असावी लागते." १३

यानंतरच्या काळात सयाजीरावांशी धर्मनिंदांचे सख्य जास्तच जुळून आले, हे लक्षात देवण्यास रसवे आहे।

१३. 'आकाशगंगा' : ले. पु. म. लाड, पा. २१, २२.

गांधीजींना उपदेश :

'तुम्ही जनतेचे पालक आहात असे समजून वागलांत तर स्वराज्यांत तुम्हांला कोणाचे भय बाल्याव्यास नको,' असें महात्मा गांधींचे जपीनदारांस सांगणे होते. त्याचप्रमाणे संस्थानिकांना ते, 'तुम्ही रामराज्याचै उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून वागा,' असा उपदेश करीत असत.

धर्मनिंदांना तात्त्विक दृष्ट्या हे बरोबर वाटले नाही. अपरिग्रहावाचून सत्य आणि अहिंसा कधीही टिकाव धरणार नाहीत असे धर्मनिंदांचे ठाम मत होते. हे आपले मत ते स्पष्टपणे बोलून दाखवीत असत. एवढेच नव्हे तर, 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' या आपल्या ग्रंथात, गांधीजींनी जपीनदारांना दिलेले आशासन आणि संस्थानिकांना केलेला उपदेश, यांस असलेला आपला विरोध त्यांनी सप्त शब्दांत मांडलेला आहे.

धर्मनिंद हे गांधीजींच्या गुजरात विद्यापीठात काम केलेले. गांधीजी त्यांस फार आपुलुकीने वागवतात. आणि असून धर्मनिंदांनी गांधीजींची चूक दाखवणे, त्यांच्यावर टीका करणे, म्हणजे गांधीजींच्या सौजन्याचा फायदा घेण्याचे नि त्यांस उपदेश करण्याचा आब आणण्यासारखे आहे, अशी टीका त्या वेळी गांधीजींच्या वर्तुळातील काही मंडळी-कडून झाल्याशिवाय राहिली नाही. पण धर्मनिंदांचे गांधीजींशी संबंध शेवटपर्यंत असंत जिव्हाळ्याचेच राहिले।

खादीघारी गोमन्तकीय

१९२४ साली भारतीय कॉंग्रेसचे अधिवेशन वेळगाव येथे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली भरले होते. धर्मनिंद या अधिवेशनास हजर होते. त्यांची आणि महात्मा गांधींची ओळख १९१६ पासूनची. त्याशिवाय या काळात ते गांधीजींच्या गुजरात विद्यापीठात काम करीत होते. त्यामुळे गांधीजींशी धर्मनिंदांचा या काळात परिचय वाढला होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

वेळगाव गोमन्तकीयांस अगदीच जवळ. त्याशिवाय, या काळात कॉंग्रेसवर त्रिटिश सरकारची तेवढीशी वक्रदृष्टी झाली नव्हती. त्यामुळे एम. एस. एम. रेवेने वास्कोहून वेळगावपर्यंत खास गाड्या ठेविल्या होत्या. कॉंग्रेसचा हा सोहळा, आणि कॉंग्रेस पुढाऱ्यांस जवळून पाहण्याची ही संधी, गोमन्तकीयांनी सोडली असती तर नवलच! बन्याच गोमन्तकीयांनी या संधीचा फायदा घेतला. या प्रसंगी यांपैकी काहीजणांनी धर्मनिंदांच्या मध्यस्थीने महात्माजींची भेट घेतली. ही सर्वच मंडळी पूण्यपणे अगदी सफेत खादीत होती. बारीक पाहण्यास त्यांचे खादीचे कपडे अगदी कोरे, नुकतेच बनवलेले आहेत, हे सहज दिसून आले असते. महात्माजींनी या मंडळींच्या कण्डळांकडे पाहिल्यावर ही मंडळी हसेशा खादी वापरणारी आहे काय? असा धर्मनिंदांना प्रश्न केला. धर्मनिंदांनी, 'नाही, खास या प्रसंगाकरितांच ते खादीचे कपडे बालून आलेले आहेत,'

असे उत्तर दिले. यानंतर महात्माजींनी या मंडळीस खादीचे महत्व समजावून सांगितले, आणि ही मुलाखत संपली.

धर्मानंदांनी महात्माजींस दिलेले उत्तर सत्य नि बस्तुस्थितीस घरूनच होते. पण ते ह्या मंडळीस आवडले नाही. धर्मानंदांनी संदिग्धपणे, सारवासारवीचे काही उत्तर दिले असते, तर त्यांस आवडले असते. पण तसे ज्ञाले नाही; आणि धर्मानंदांवर या गोष्टीमुळे या मंडळीचा झालेला रोष, बराच काळ टिकला !

डॉ. भांडारकरांचा सहवास

गृहत्याग करून प्रथम पुण्यास आले त्या वेळी धर्मानंदांनी डॉ. भांडारकरांची ओळख करून घेतली होती. त्या वेळच्या त्यांच्या पुण्यातील वास्तव्यात संस्कृत शिक्षणाच्या बाबतीत त्यांस डॉ. भांडारकरांची शोडीबहुत मदतही झाली होती. पण एकंदरीत धर्मानंदांनी सष्ठ बोलप्पाची तर्किनिष्ठ पद्धती, आणि सर्वसाधारणपणे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची अव्यवहारी भाषा, त्यांना पसंत पडली नाही, आणि त्या वेळी तरी दोघांचेही मोठेसे सख्य जुळून आले नाही. भांडारकरांनी त्या वेळी धर्मानंदांना जबलजबल वेळयातच काढले होते.

या गोष्टीनंतर आपली सात वर्षांची भ्रमंती संपवून आणि बौद्धज्ञान प्राप्त करून घेऊन परत आल्यावर, डॉ. भांडारकरांनी त्यांस अगत्यपैक मेटीस बोलावून, त्यांचा सल्काराही प्रार्थनासमाजातपेक्षे केला. या वेळेपासून भांडारकरांशी, आणि त्यांच्या ब्रातल्या मंडळीशी धर्मानंदांचा बनिष्ठ संबंध जुळून आला. धर्मानंदांनी पुण्यास ज्या वेळी घर बांधण्याचे ठरवले, त्या वेळी लागणारी जागा भांडारकरांनी आपल्या जागेतून दिली. पाली भाषेस मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळवण्याच्या कागी डॉ. भांडारकरांचीच मदत काऱणीभूत झाली. नवीन घरात धर्मानंद राहावयास गेल्यानंतर त्यांचा भांडारकरांशी रोजचाच संबंध येऊ लागला. त्यासंबंधी धर्मानंद म्हणतात :

“डॉ. भांडारकर यांचा शेजार हा दुसरा फायदा होय. [पहिला फायदा शहराच्या बाहेर प्लेगाची लागण न होण्याच्या भागांत राहावयास मिळूळे हा होय.] त्यांचा ग्रंथसंग्रह फार मोठा होता व त्याचा मला चांगला उपयोग होई. त्यांच्याबरोबर दुसरा कोणी नसला तर मी फिरावयास जात असे. बंडगार्डनकडे गेलों तर ते कांहीं मिनिंटे तरी मुळासुठेच्या पुलावर उमे राहून तल्लीन वृत्तीने पाण्याच्या प्रवाहाकडे पाहात राहात. गणेशविंडीकडे गेलों, तर तिकडे एखाद्या दगडावर बसून ध्यान करीत, अथवा भजन म्हणत. त्या दृश्यांची आठवण मला अद्यापही आनंदकारक वाटते. ह्याशिवाय त्यांच्याशीं प्राचीन इतिहास-वाङ्मयासंबंधीं जी चर्चा चाले, तिचा मला किती तरी फायदा होत असे.

“त्यांच्या घरी किंवा फिरप्पाच्या वेळी बौद्धधर्माच्या गोष्टी निवाल्यास ते कधी कधी म्हणत, ‘एवढा उदार धर्म ज्याचा सान्या हिंदुस्थानांत प्रसार झाला व

व्यक्तिमत्त्व आणि काही आठवणी । २८९

ज्याने हिंदुस्थानाच्या तिन्ही बाजूने देश व्यापले, त्याचा खुद हिंदुस्थानांतच माग-मूस कसा राहिला नाहीं १ पास्त्वाच्या पंडितांनी दिलेली हा प्रश्नांची उत्तरे समाधान-कारक नाहींत.^१ अशा रीतीने ह्या महत्वाच्या प्रश्नाचा विचार करण्यास त्यांनीच मला प्रवृत्त केले. आणि त्या माझ्या विचाराची परिणति ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथांत झाली.”^२

भूत-पिशाच्च-बाधा

कुशिनारेला असताना धर्मानंदांनी दोन-अडीच महिने एका झाडाखाली घालवले. या काळात ते योगसाधनांचा अभ्यास करीत होते. या ठिकाणी राहूनच त्यांनी बुद्धाने ‘भयभैरवसूत्रांत’ सांगितलेल्या भयभैरवाचा अनुभव घेतला. समशानात सारी रात्र घालवण्याचाही त्यांनी अनुभव घेतला. पण त्यांस या काळात प्रत्यक्ष सुते अशी पहावयास मिळाली नाहीत. लहानपणांची एक आठवण धर्मानंदांनी दिली आहे ती पुढीलप्रमाणे :

“आरोग्यावर”^३ जात असतांना एक तरी लागते. तिच्यावर बहुधा एकटाच होडीवाला असतो. दुसरा कोणी नसला तर मी होडी बलहवीत असे. लौकरच सुकाणूचे वर्ले धरण्यास शिकलू; व बहुधा मीच तें धरीत असे, आणि होडीवाला होडी बलहवीत असे हें पाहून उतारूना मोठे आश्रय वाटे, कीं हा एवढासा मुल्या ओहोटीच्या वेळी होडी यथायोग्य स्थळी नेतों कसा ? अर्थात् अशा चहात्यांपैकी कांहीं लोकांची दृष्ट झाली, असें उरविष्णांत आले ।

“आरोग्याच्या तरीच्या अलिकडे एक मोठे शेत आहे. पावसाळा संपूर्ण शेताची कापणी झाल्यानंतर ह्या शेतांतून आमच्या आतेभावाच्या घरी येण्याला पाऊलवाट होती, ती जबलची असल्यासुले मी बहुधा त्याच वाटेने येत असे. एके दिवशीं सूर्यास्तानंतर मी शाळेंतून येत असतांना या शेतांत दोन खिस्ती मजूर बाया तांदवाच्या टोपल्या घेऊन येतांना मला दिसल्या. त्या एकीमागून एक नव्हत्या. एक माझ्या ढाव्या हाताला व दुसरी उजव्या हाताला दिसत होती. कांहीं अंतरावर आल्यावर त्या अदृश्य झाल्या ! त्यानंतर एक खिस्ती येहस्थ उंच सिल्क हॅट घातलेला व विचित्र पोशाख केलेला बन्याच अंतरावर बसलेला मला दिसला. त्याची खुर्ची दिसत नव्हती. अशा वेळी हा येथे शेतांत घेऊन कां बसला असावा याचे मला कोडे पडले; व त्याला जाऊन विचाराचे या उद्देशानै तो बसला होता. तिकडे जाण्यासाठीं मी पायवाट सोळून जाऊ लागलो. कांहीं पावले पुढे गेल्यावर

१४. खुलासा : प्रकाश सप्ताहिक. प्र. ४ थे, १२ सप्टें. १९३७.

१५. पेडणे महालातील एक गाव.

तो मनुष्य एकाएकीं अंतर्धान पावला ! तो बसला होता त्या ठिकाणी गेलों. तेथे जबल्पास एक हातभर उंचीचे शुद्धपूर्ण दिसलें; दुसरें कांहीं नाहीं. मला दम्याचा विकार जडल्यावर विचारप्पांत आले की, कांहीं भूतपिशाच्च तू पाहिलेस काय ? मी ही गोष्ट सांगितली. मला मुळीच भय वाटले नव्हते. तथापि मी भ्यालों असेन असें गुह्यत घरण्यांत आले. यानंतर मी पुण्यक ठिकाणीं रानावनांत, समशानांत रात्रीं-बेरात्रीं फिरलों आहें. वरंतु भुतेखेते कर्वीहि पाहिलीं नाहीत.” ^{१४}

त्यांचे व्यवहारज्ञान

आपल्या व्यवहारज्ञानाची चिखलीच्या शाळेत शिकत असतानाची एक आठवण धर्मानंदांनी स्वतःच सांगितलेली आहे. ती अशी :

“ मुडगांवच्या शाळेत मी काय शिकलो याची फारशी आठवण राहिली नाहीं; परंतु चिखली येथें मिकंभटजीच्या शाळेतील कांहीं आठवणी आहेत. आमच्या बगांत पंचवीस किंवा सध्यास मुळे असत. माझा बहुधा पहिला नंबर येई. पाटे, वेरीज, वजावाकी, व कांहीं वाचन, एवढेच काय तें मी या शाळेत शिकलो असेन. मिकंभटजीना याच्या पलिकडे शिकवितां येणे शक्य नव्हते.

“ या शाळेतील एक गोष्ट मला आठवते... रामदासबुवा या वेळी चिखलीस आमच्या आतेभावाच्याच घरीं राहात. एके दिवशी ते आमच्या शाळेत आले, व आम्हांस सर्वीना त्यांनी रव्याचे दोन लाडू दिले. त्यांची बाटणी करण्याचे काम, मी पहिला नंबर असत्यामुळे मजकडे आले. मी दुसर्या नंबराला जवळजवळ एक-त्रीतीयांचा लाडू दिला, त्याच्यापेक्षा थोडा कमी तिसर्या, चौथ्या नंबराला, अशा रीतीने सहाव्या नंबरप्रेत सर्व लाडू खलास झाला ! मला स्वतःला कांहीं राहिले नाहीं हें संगावयालाच नको ! माझें व्यवहारज्ञान मिकंभटजीना समजले व दुसरा लाडू बाटण्याचे काम त्यांनी स्वतःच केले.” ^{१५}

हा त्यांचा अव्यवहारीणा त्यांना पुण्यात स्वतःचे घर बांधले त्या वेळीही नडला. कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनिअर यांनी धर्मानंदांच्या या वृत्तीचा फायदा घेतला. आणि अंदाजापेक्षा जास्त वैसे धर्मानंदाना खर्च करावयास लावले. पण या दोन वेळच्या अनुभवांतून त्यांनी योग्य हो घडा घेतला होता हे पुढील गोष्टीवरून दिसून येते. ‘बहुजन-विहार’ मुंबईत बांधण्याचे ज्या वेळी ठरले त्या वेळी धर्मानंद जर या कामात स्वतः लक्ष घालीत असले तरच या कामास येईल तो खर्च देण्यास विलिंगेट यांनी तयारी दाववली होती. त्यांच्या इच्छेनुसार या कामाकडे धर्मानंदांनी लक्ष दिले, एवढेच नव्हे तर अत्यंत चोखदळपणे दिले, असे त्या वेळी त्यांनी वेळोवेळी विष्णु नाईक यांस गोमन्तकात लिहिलेल्या पत्रांवरून दिसून येते.

१६, १७. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ३ रे, १५ ऑगस्ट १९३७.

तसेच १९३२ मध्ये अमेरिकेची चौथी फेरी करून परत आल्यावर पुण्यात त्यांच्या मुलाने बांधावयास घेतलेल्या बंगल्याच्या देखरेखीचे काम त्यांनी, पुढील दोन वर्षे तेथे राहून केले होते. यावरून लहानपणीचा त्यांचा व्यवहारातील कच्चेपणा नंतर राहिला नाही हे उघड होते.

टाईप जुळवणारे प्रो. ल्यान्स्मन

जर्मनीतील डॉ. फिशल यांनी प्रो. ल्यान्स्मनला ‘The great type-setter of America’ (अमेरिकेतील प्रसिद्ध टाईप जुळवणारे) असे गहटले होते. आणि त्यामुळे प्रो. ल्यान्स्मन रागावले होते. या गोष्टीसंबंधी बोलताना प्रो. वीनर ^{१६} यांनी प्रो. ल्यान्स्मन यांच्यासंबंधी सांगितलेली गोष्ट धर्मानंदांनी पुढील शब्दांत दिलेली आहे :

“ हार्वर्ड युनिवर्सिटीत नोकरी पतकरत्यानंतर एकदां ते (प्रो. वीनर) ट्राममधून जात होते. त्या वेळी ट्रामगाडी हात दाखवला कीं पाहिजे त्या ठिकाणी उमी रहात असे. ल्यान्स्मन या वेळी ट्रामच्या रस्त्यावर येतात न येतात तोंच दुसर्या उतारुसाठी उमी राहिलेली ट्राम चालूं झाली. प्रो. ल्यान्स्मन Stop, Stop, म्हणून मोठमोळ्याने ओरडत ट्रामच्या माणोमाग घावत सुटले. कंडक्टरने घंटा बाजवून गाडी उमी केली. ल्यान्स्मनने आत उडी टाकली, व ते वीनरच्या शेजारीं येऊन बसले. ते कासावीस होउन गेले होते. त्यांना प्रो. वीनरने विचारले, ‘प्रो. ल्यान्स्मन इतकी घाई का ? घरीं कोण आजरीविजारी तर नाहीं ?’ त्यान्स्मनने हातांतले प्रूफ काढून वीनरला दाखवले, आणि म्हणाले, ‘हे पहा हें कसे झाले आहे तें !’ पुफामध्ये वीनरना काहीच चूक दिसली नाही. तेव्हां ल्यान्स्मन म्हणाले, ‘वारे वा, Horward Oriental Series या मथल्यांतील O हें अक्षर उलटे झाले आहे, हें तुमच्या लक्षांत येत नाहीं ? त्याचकरितां तर मी छापवान्याकडे जाण्याची घाई करीत आहे !’” ^{१७}

या आठवणीतील विनोद जरी सोडून दिला, तरी प्रो. ल्यान्स्मनहतकेच स्वतः धर्मानंदी पुफांच्या बाबतीत चोखदळपणा दाखवत असत. छपाई निर्दोष व्हावी म्हणून ते अत्यंत काळजी घेत असत. त्यांना यकिचितही चूक खपत नसे, असे काकासाहेब कालेक्टरांनी एका ठिकाणी गहटलेले आहे. ^{१८} फक्त एका शब्दाकरिता छापत असलेले पुस्तक तीन महिने धर्मानंदांनी थोपवून घरले होते अशी माहिती प्रस्तुत लेखकास अहमदाबादच्या भेटीत समजली.

१८. हार्वर्ड विद्यापीठातील रशियन भाषेचे प्रोफेसर.

१९. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ७ रे, २० मार्च १९३८.

२०. ‘पार्श्वनाथाचा चारुराम धर्म’ या धर्मानंदांच्या ग्रंथास ‘खरा धर्म’ हा काकासाहेबांचा लेख जोडलेला आहे. त्यात पान १५.

जैनांचा मांसाहार

ज्ञान पारखून निश्चित करण्यात धर्मानंद अतिशय परिश्रम घेत. काही गृहीत धरणे त्यांस आवडत नसे. ग्रंथ धुंडाळून, संशोधन करून, पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय ते पुढे जात नसत. म्हणून त्यांच्या लिखाणात चूक काढणे कोणासही शक्य होत नसे. तसा कोणी प्रयत्न केला तर धर्मानंद आपले मत तपतरेने प्रस्थापित करण्यास मागेपुढे पाहात नसत. पण याचा अर्थ त्यांस जाहीरपणे होणारे वादविवाद आवडत असत असे मात्र नव्हे. उलट अशा वादांचा त्यांना तिकाराच असे. तत्त्वनिष्ठेवरील कटाक्षामुळे जाहीर वर्तमानपत्री वादविवाद करण्याचा त्यांच्यावर दोन वेळा प्रसंग आला. त्यांपैकी जैन धर्मांयांचे मांसाहार प्रकरण बरेच गाजले. त्याची माहिती थोडक्यात पुढीलप्रमाणे :

गुजरात विद्यापीठात असताना त्यांच्या पुरातत्त्वमंदिराच्या ‘पुरातत्त्व’ त्रैमासिकात धर्मानंदांनी संशोधनपर असा एक लेख लिहिला. हा लेख श्रमणांच्या मांसाहारबद्दलचा होता. खरे पाहिले असता जैन वाद्यावाशी धर्मानंदांचा संबंध गुजरात विद्यापीठात गेल्यानंतरच आला. पुरातत्त्वमंदिरातील विद्रान जैन पंडितांकडे धर्मानंदांची हमेशा अनेक विषयांवर चर्चा होत असे; आणि या पंडितांनीच आचारांग सूत्रातील काही उत्तरे धर्मानंदांच्या निर्दर्शनास आणले. या सूत्रांच्या आधारेच धर्मानंदांनी वरील लेख लिहिला. हा लेख प्रकाशात आल्यावर अहमदाबाद येथील जैन लोकांत फारच खलबळ उडाली. जैन धर्मांचा धर्मानंद उच्छेद करू पहातात, अशा तकारीही पुरातत्त्वमंदिराच्या चालकांकडे आल्या.

खरे पाहिले असता बुद्ध समकाळीन मांसाहाराची प्रथा करी होती, हे दाखविण्याचा त्या लेखाचा उद्देश होता. वयोवृद्ध स्थानकवासी साधु गुलाबचंद यांचे या प्रश्नासंबंधी काय मत पडले ते धर्मानंद पुढीलप्रमाणे सांगतात :

“...साधु गुलाबचंद व त्यांचे प्रसिद्ध शतावधानी शिष्य रत्नचंद अहमदाबादेला राहत असत. एका जैन पंडितावरोबर मी त्यांच्या दर्शनाला गेले... माझ्यावरोबरच्या जैन पंडितानें रत्नचंद स्वार्मीना माझी ओळख करून दिली. तेव्हां ते म्हणाले, ‘तुमची कीर्ति मी ऐकत आहे. परंतु तुम्ही आमचे प्राचीन साधु मांसाहार करीत होते, असें लिहून आमच्या धर्मावर आघात केला, हें ठीक नव्हे.’

“मी म्हणालो, ‘बौद्ध आणि जैन हे दोनच श्रमण-संप्रदाय आजला अस्तित्वात राहिले आहेत. आणि त्यांजविषयी माझे प्रेम किंती आहे, हें या [माझ्यावरोबर असलेल्या] पंडितांनाच विचारा. परंतु संशोधनाच्या बाबीत शळा, भक्ति किंवा प्रेम, आड येऊ देतां कामा नये. सत्यकथनानें कोणत्याहि संप्रदायाचे नुकसान होईल, असें मला वाटत नाही. आणि सत्यार्थ प्रकाशित करणे संशोधकांचे कर्तव्य आहे, असे मी समजतो.’

“बृद्ध साधु गुलाबचंद कांहीं अंतरावर बसले होते, ते तेथूनच आपल्या शिष्याला म्हणाले, ‘या गृहस्थानें दोन उतान्यांचा जो अर्थ लावला आहे, तोच बरोबर आहे; आधुनिक टीकाकारांनी केलेले अर्थ ठीक नव्हेत. ह्या दोन उतान्यांशिवाय आणखी बन्याच ठिकाणी, जैन साधु मांसाहार करीत होते, याला आधार सांपडतात,’ असें सांगून त्यांनी जैन सूत्रातील उतारे म्हणण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या विद्रान् शिष्यानें विषयांतर करून हा संबाद तसाच सोडून दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कीं, रत्नचंदसारख्या साधूना सत्य लपविष्यांतच जास्त रहस्य वाटत होते.’” २१

‘भगवान बुद्ध’ हा धर्मानंदांचा ग्रंथ १९४१ मध्ये नागपूर येथून प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील ११ वे प्रकरण त्यांनी वर उल्लेखित लेलात फेरकार करून लिहिले होते. हे प्रकरण ज्या वेळी तेथील दिगम्बर जैनांच्या निर्दर्शनास आले, त्या वेळी त्यांनी यवतमाल येथे एक संस्था स्थापन करून, फद्दतशीर चळवळीस सुरुवात केली. कोर्टिकचेन्यांच्याही धर्मक्या धर्मानंदांना देण्यात आल्या. या सर्वोंस धर्मानंदांनी नागपूर येथील ‘भवितव्य’ या साप्ताहिकात सविस्तर उत्तर दिले.

या उत्तराने जरी वन्हाडातील चळवळ यंडावली, तरी ती इतर ठिकाणी १९४४ पर्यंत चालूच राहिली. सभा, निषेधाचे ठराव, पास होऊ लागले. धर्मानंदांच्या जीवास धोका असल्याचे कळवून धमकीची फ्रेही येऊ लागली. शेवटी धर्मानंदांनी एक पत्र मुंबईतील ‘जन्मभूमि’ पत्रात प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी पुढील योजना जाहीर केली : ‘दोन्ही बाजूंनी हायकोटीतील एका गुजराती जज्जाला सरपंच निवडावा. त्याच्या पुढे आणपले म्हणणे ठेवावै. आणि याचा योग्य विचार करून सरपंचानें निकाल घावा.’ आपल्या विकद्द निकाल झाल्यास आपण जाहीर माफी मागण्यास तशार असल्याचे धर्मानंदांनी जाहीर केले. पण दुसऱ्या बाजूच्या विस्त्र झाल्यास, त्यांनी तो वर्तमानपत्रांतून जाहीर करावा, असेही धर्मानंदांनी सुवर्बले. याचा योग्य तो परिणाम झाला, आणि चार वर्षी-नंतर चळवळ आपोआप आणि हळ्हूहळ्हू बंद पडली.

दहा डॉलरांच्या नोटीचा आनंद

आपल्या विद्यार्थीपासूनही आपल्या ज्ञानात कशी भर पडली हे सांगताना, धर्मानंद प्रामुख्याने हरिनाथ दे आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्रो. ल्यान्मन यांचा उल्लेख करतात. त्यान्मन हे थोडेसे विक्षित गृहस्थ होते. त्यांच्या अडेलतट्टूपणामुळे विसुद्धिमण्याचे संस्करण कसे लांबणीवर पडत गेले हे आपण पाहिलेच आहे. ल्यान्मन यांचे वागणे कधीकधी कसे हास्यास्पद होई याचे एक उदाहरण धर्मानंदांनी पुढील शब्दांत दिलेले आहे :

२१. ‘भगवान बुद्ध’ : ले. धर्मानंद कोसंवी, पा. २४५-४६.

“ ज्या विद्यार्थ्योपासून मी पुष्कळ ज्ञान मिळविले त्यांत पहिले श्री. हरिनाथ दे होत. त्यांना पालि भाषेत एम. ए. न्हावयाचे होतें. इंग्रजी भाषांतराच्या व कांहीं मिळून्या मदतीने त्यांनी एम. ए. च्या अभ्यासक्रमांतील कांहीं पालि ग्रंथ वाचून काढले, पण ‘अष्टसालिनी’ त्यांना मुळीच समजेना. डॉ. एडवर्ड म्यूलर ह्या जर्मन पंडितांने त्या ग्रंथाचे संशोधन केले आहे. पण तें इतके अशुद्ध आहे की, त्याला संशोधन म्हणणे योग्य नाही. हा ग्रंथ समजावून दिल्याने माझ्या ज्ञानांत पुष्कळ भर पडली.

“ दुसरे विद्यार्थी हार्बर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ल्यान्सन होत. त्यांना विसुद्धिमगा समजावून यावयाचा होता. माझ्यासारख्या हिंदी पंडितांचे ज्ञान घोकीव असतें, तेव्हां माझा कांहीं उपयोग होणार नाहीं अशी त्यांची जवळजवळ खात्री होती. त्यांच्याबरोबर कामाला सुखात केल्यावर आपल्या तुलनात्मक व्याकरण ज्ञानाचा त्यांनी बराच डौल दाखविला. पण एक-दोन आठवड्यांतच आपले अज्ञान त्यांना स्पष्ट दिसू लागले, आणि प्रांजल्यांने ते तें बोलून दाखवीत. मात्र कोणत्याहि गोष्टीला पुरावा दाखविस्यादिवाय त्यांचे समाधान होत नसे. जेव्हां मी तिथल्या तिर्येच उदाहरणादाखल इतर ग्रंथांतील एक-दोन उत्तारे दाखवी, तेव्हां ते म्हणत, ‘एवढ्या मोऱ्या ग्रंथसमूहातून हे दाखले तुम्ही कसे अच्छूक तेव्हां ते म्हणत, ‘एवढ्या मोऱ्या ग्रंथसमूहातून हे दाखले तुम्ही कसे अच्छूक काढतां याची किल्ली मला लौकर सांगा. न जाणो, तुम्ही उद्यां एखाद्या शोधून काढतां याची किल्ली मला लौकर सांगा. न जाणो, तुम्ही उद्यां एखाद्या मोटारखालीं सांपऱ्यान प्राणास सुकाल! ’ बौद्ध वाङ्याचा दृढ परिचय हीच ती किल्ली होती. ती तावडतोब्र प्रो. ल्यान्सनच्या हवालीं करतां आली नाही, तर त्यांत माझा दोष कोणता? ”

“ सहा ताडपत्री व दोन-तीन छापलेल्या मिळून आठ किंवा नऊ प्रतीवरून विसुद्धिमगाचे पाठ ठरवावे लागत. जेथे कोणत्याहि प्रतीवरून पाठ निश्चित करणे कठीण पडे, तेथे इतर ग्रंथांतील आधार वेऊन मी पाठ ठरवीत असें, आणि सिंहाली किंवा ब्रह्मी लिपींतील पुस्तकांत तसे दोष कां घडून आले यांची कारणे सष्ट करून सांगत असे. अशा एखाद्या प्रसंगीं प्रो. ल्यान्सन यांना हर्षातिरेक होई, व हातांत पाठ दुरुस्त केलेले पत्रक वेऊन ते पुस्तकालयातून अंत जात, व आपल्या पत्नीला म्हणत, ‘डियर, हा कोसंवीचा नवा शोध पाहिलास का? व आपल्या पत्नीला म्हणत, ‘डियर, हा कोसंवीचा नवा शोध पाहिलास का? मला दहा डॉलरांची नोट मिळाल्यासारखा आनंद होतो! ’ हें ल्यान्सनचे वर्तन मला विलक्षण वाटे. कां कीं, त्यांच्या पत्नीला पालि पाठांतरांतील एक अक्षरदेखील मला समजणे शक्य नव्हते. दहा डॉलरच्या उपमेने उद्भवणारे हास्य तर मला विवेकानं आवरावें लागत असें! ” २२

‘माणिक’ यांचा वाड्निश्वय

धर्मनिंदांच्या सर्वीत मोऱ्या मुळीच्या वाड्निश्वयाची आठवण त्यांच्याच शब्दांत या ठिकाणी देण्यापूर्वी, धर्मनिंद आणि त्यांच्या पत्नी वाळाचाई यांच्या एक-दोन गोळी या ठिकाणी सांगितल्या तर त्या विषयास धरूनच होणार आहेत.

धर्मनिंद स्वभावाने वरेचसे एकलकोडे, कमी मिळणारे कसे होते, हे आपण पाहिलेच आहे. पण परदेशात असले म्हणजे ते आपल्या या स्वभावास थोडीशी मुरड घालून तेथे व्यवसाय, शिक्षण वौरे कारणासाठी आलेल्या भारतीयांशी आपण होऊन ओळख करून घेऊन स्वेच्छांबंध ठेवीत असत. विशेषत: विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर ते जास्तच आपुलकी बाळगीत, आणि त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांस शक्य ती मदत करण्यास झटत. अहमदाबादच्या एका भेटीत प्रा. पारेख यांच्या बरी त्रिकमलाल एम. शहा यांच्याशी प्रस्तुत लेखाची ओळख झाली. धर्मनिंद अमेरिकेस होते त्या वेळी शहा तेथे तंत्रशाखेचे शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांस शिक्षणसंस्थांतून प्रवेश, सवलती, मिळाल्याच्या बाबतीत तर धर्मनिंद लक्ष बालीत असतच, पण त्याशिवाय त्यांच्या खाण्याजेवण्याच्या अडचणीकडे ही ते कसे लक्ष देत, हे शहा यांच्याकडून ऐकावयास मिळाले. शहा हे शाकाहारी होते. त्यांच्या प्रकृतीला तेथील आहार मानवत नसे. म्हणून धर्मनिंद त्यांस आठवड्यातून एक दिवस तरी आग्रहाने आपल्या बालीत नेऊन तेथील एका ग्रीक हॉटेलात दही खाण्यास बालीत असत. अशाच प्रकारे धर्मनिंदांची डॉ. रामप्रसाद यांच्याशी ते अमेरिकेत शिक्त असतानाच ओळख झाली होती.

बाळाचाई ह्या फारशा शिकलेल्या नव्हत्या हे वेगळे सांगाऱ्याची गरज नाही. त्या काळात मिळणारे लुजवी मराठी शिक्षण त्यांचे झाले असावे. त्यांचे बंधू डॉ. लाड हे वाचनाचे भोक्ते होते. मराठी पुस्तके, नियतकालिके वैगैरे वेण्याचा त्यांना नाद होता. त्यामुळे बाळाचाईची थोडेबहुत वाचन होत असे, असे अनुमान करता घेते. या वाचनाच्या मुळे असो, अथवा आपल्या बंधूच्या आणि धर्मनिंदांच्या उदारमतवादी विचारांच्या परिणामाने असो, त्या आपल्या मुळीला परजातीत लग्न करून देण्यास सहजपणे संमती देण्याइतक्या पुढारलेल्या होत्या, हे पुढील माहितीवरून लक्षात येईल. माणिक यांच्या वाड्निश्वयाची माहिती धर्मनिंद, पुढीलग्रमाणे देतात :

“ डॉ. रामप्रसाद यांची आणि माझी अमेरिकेत ओळख झाली. म्हैसूर सरकारने त्यांना स्कॉलरशिप देऊन M. I. T. (मसाचूसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) मध्ये विद्युतशास्त्राचा पुढील अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. परंतु त्यांना D. Sc. डिग्री वेण्यासाठी आणखी एक वर्ष प्रो. हिंचकॉक यांच्या घरी काम करून काढावें लागले. आमची समजूत अशी होती की ते एक होतकर गरीब विद्यार्थी आहेत.

“ १९२५ च्या जून महिन्यांत मी कांहीं कारणास्तव मुंबईला आलों व डॉक्टर

नायर यांच्या घरी उतरलो. दुपारी तीन-चार वाजप्याच्या सुमारास गांवदेवीवरून चाललो होतो. डॉ. रामप्रसाद यांनी माझ्या मागून येऊन हांक मारली. मी महणालो, 'तुम्ही अमेरिकेतून आला कर्ही?' ते म्हणाले, 'मी नुकताच आलो आहें. एक-दोन दिवसांत बैंगलूरुला जाईन.' त्यांच्याबरोबर तीन-चार तशू गृहस्थ होते. तेव्हा तेथें विशेष न बोलतां मीं त्यांना घरी येऊन भेटावयास संगितले, त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशीं मला भेटले.

"भेटींत इकडच्या तिकडच्या बन्याच गप्यागोषी झाल्या. १९२२ सालीं त्यांनी डॉ. एसूसी. डिग्री घेतली, तरी अनुभव मिळविण्यासाठीं त्यांनी अमेरिकेत निरनिराळ्या कंपन्यांत कामें केलीं, आणि जर्मनीत जाऊन बरेच कारखाने पाहिले, इत्यादि वर्तमान समजून घेतल्यावर मीं त्यांच्याशीं माणिकच्या लग्नाचा प्रश्न काढला. त्यांना ही गोष्ट पसंत होती. परंतु त्या कामीं माणिकची संमति मिळेल किंवा नाहीं याची मला शंका होती.

"त्या वेळीं माणिक बडोद्याच्या राजसनुषा श्रीशकुंतला राजे यांच्याबरोबर उटकमंडला गेली होती. ^{२३} तिला मीं हे वर्तमान सविस्तर लिहिले; आणि बडोद्याला गेलो. अन्य जातींत लग्न करणे तिला पसंत नाहीं, अशा अर्थाचे तिचे उत्तर आले. नवरा योग्य असला तर केवळ दुसऱ्या जातींतील म्हणून नापसंत करू नव्ये, असें माझ्या कुटुंबाचे मत पडले, व मीं स्वतः माणिकला भेटून या प्रश्नाचा विचार करावा असें ठरले.

"इतक्यांत बडोद्याच्या महाराणीसाहेब व शकुंतला राजे उटकमंडला पावसाळा मुरु झाला म्हणून बैंगलूरुला आल्या. माझा तिकडे जाण्याचा बेत मीं डॉ. रामप्रसाद यांना आगाऊ कळवला, व बडोद्याहून सरल बैंगलूरुला गेलो. माझी उत्तराची सोय अऱ्डहोकेट श्री. बेलूर श्रीनिवास ऐंथंगर यांच्या घरी करून रामप्रसाद शिवसमुद्राला गेले. श्री. ऐंथंगर देखील एक खडला चालविण्यासाठीं बाहेर जाणार होते. परंतु त्यांनी आपल्या सासन्याला घरी ठेवून घेऊन माझ्या जेवण्याखाण्याची उत्तम व्यवस्था ठेवली. त्या गृहस्थांकडूनच मला प्रथमतः समजले कीं डॉ. रामप्रसाद यांचे बडील डिस्ट्रिक्ट जज्ज होते. सध्यां ते पेञ्चानर आहेत, आणि स्वतःच्या बंगल्यांत राहतात. ते फार कर्मठ असल्यामुळे डॉ. रामप्रसाद यांस मला आपल्या घरी ठेवून घेण्यास संकोच वाटला असावा.

"श्रीमंत महाराणीसाहेब व श्रीशकुंतला राजे जयमहाल राजवाड्यांत रहात असत. तेथें जाऊन माणिकला भेटलो. तिला बराच उपदेश केला. परंतु तिने

२३. माणिक यांनी अमेरिकेतून आल्यानंतर इंदूरच्या अहिल्याश्रमात नोकी घरली होती. ती नोकरी १९२५ मध्ये सोड्हन बडोद्याच्या राजसनुषा यांच्या शिक्षिकेचे काम त्यांनी पत्करले होते.

लग्नासंबंधीं नापसंती दर्शविली. जास्ती आग्रह करण्यांत फायदा नाहीं असें वाटून मीं ती गोष्ट सोड्हन दिली. आणि परत बडोद्यास घेण्याचा बेत केला. पण माणिकने स्वतःच आपला विचार बदलला. आणि तो मजकूर एका लहानशा चिठीनें मला कढवला. जुलै ८ तारखेला तिच्या लग्नाचा वाङ्निश्चय झाला... आणि लग्न नोंदवेबरच्या १८ तारखेला झाले." ^{२४}

डॉ. केतकर आणि धर्मनंद

वर्तमानपत्री वादात शिरण्याचा आणाली एक प्रसंग १९२३ साली डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी लिहिलेल्या 'जातिभेद व त्यांसंबंधाचे राशींय धोरण', या लेखमालेमुळे धर्मनंदांवर आला होता. डॉ. केतकरांची ही लेखमाला 'केसरी' मध्ये २२ जुलै १९१३ ते १८ नोंदवेबर १९१३ या काळात क्रमदा: चालू होती. त्यातील १८ ऑगस्टच्या अंकात त्यांनी गौतमबुद्धाविषयी तुकीची विधाने केली होती. गौतमाने सोवळ्यां-ओवळ्याच्या कल्यान प्रसूत केल्या, जातिभेद मोडण्याएवजी तो बाढवला, डुकराचे मास सपाईन खाल्यामुळे तो अतिसाराने आजारी पडला, अहिंसा परमो धर्म: हे तत्त्व जैनाचे आहे, बौद्धांचे नव्हे, वैरीं विधाने त्यांनी केली होती— आणि विशेष म्हणजे कोणत्याही बुद्धभक्ताच्या अंतःकरणाला झोंगण्याहितक्या बोचन्या शब्दांनी ती केली होती.

धर्मनंदांना हे त्यांचे लिखाण खोडसाळ आणि विशेष म्हणजे निरावार वाटून त्यांनी २६ ऑगस्टच्या 'केसरी' त पत्र लिहून डॉ. केतकरांवर टीका केली. त्यास डॉ. केतकरांनी ७ ऑक्टोबरच्या अंकात उत्तर दिले, आणि या उत्तरास धर्मनंदांचे प्रत्युत्तर २८ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध झाले.

धर्मनंदांनी आपल्या पहिल्या पत्रात डॉ. केतकरांच्या अमेरिकिन पदवीचा उल्लेख आपल्या खोचदार स्वभावास धरून केला होता. त्यांच्या ह्या पदवीमुळे वाचकांची दिशाभूल होण्याचा संभव असल्यामुळेच त्यांस उत्तर द्यावे लागत आहे, नाही तर त्यांचे लिखाण उत्तर देण्याच्या योग्यतेचे नाही, अशा अर्थाचे उद्गार त्यात काढले होते. तसेच डॉ. केतकरांचे लिखाण काही अशानी पाश्चात्य लेखकांच्या कल्यानांनुसार झालेले असून, त्यांनी आपले मुद्दे साधार मांडावे, असे त्यांस आव्हानही दिले होते.

एकंदरीत हा वाद शेवटी तात्त्विक स्वरूपाचा न राहता, विंडवादात त्याची परिणती होऊन, दोघांनीही एकमेकांस जशास तसे अहेर केले. डॉ. केतकर अशा वादांकडे एक प्रसिद्धीचे साधन म्हणून पहात असत,— आणि असे वाद त्यांस प्रियच असत. पण धर्मनंदांना या वादामुळे बराच मानसिक त्रास झाला, आणि वादाची पातळी उच्च ठेवण्यात आपणास यश आले नाही याची खंत ते नंतरच्या काळात बोझन दाखवीत असत.

२४. खुलासा : प्रकाश साप्ताहिक, प्र. ९ वे, ता. ३ एप्रिल १९३८.

गोव्यापुरताच आकुंचित विचार करू नका !

१९३७ साली, मुंबईतील ‘यि गोवा हिंदु असोसिएशन’ या संस्थेच्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून धर्मानंदांनी दिलेले व्याख्यान, आणि त्यावर गोमन्तकातील ‘भारत’ पत्रातून झालेली टीका, यांचा दोन कारणांक्रिता या ठिकाणी उल्लेख करावासा वाढतो. पहिले कारण हे की, धर्मानंदांचे हे व्याख्यान, गोमन्तकाच्या भवितव्यावृद्धिचे त्यांचे विचार काय होते हे दाखवून देणारे आहे. दुसरे म्हणजे त्यावर झालेल्या टीकेचा कार्यकारणभाव. धर्मानंद गोमन्तकातील काही प्रवृत्तीवर हमेशा आपले विरुद्ध मत प्रकट करीत असत. त्यांस गोमन्तकीयांचा आत्यंतिक नाव्यळेद पसंत नव्हता. जांबावली येथील शिंगणा, त्यावर होणारा खर्च, आणि त्या प्रसंगी होणारे बीमत्स प्रकार, याविरुद्ध ते होते. तसेच त्यांस गोमन्तकातील ज्ञातिनिष्ठ संस्थाही पसंत नव्हत्या. या सर्व गोष्टीविरुद्ध ते आपली नापसंती संधी मिळेल त्या वेळी प्रदर्शित करीत असत. प्रस्तुत प्रकरणात ‘खादीवारी गोमन्तकीय’ ही आठवण दिली आहे. त्यातील धर्मानंदांच्या सप्तोक्तीमुळे दुखावलेली मंडळी होतीच. धर्मानंदांचा हा गुन्हा ते विसरले नव्हते. पण ह्या, आणि वरील मुहूर्यावर धर्मानंदावर टीका करणे त्यांस शक्य नव्हते. तेहा धर्मानंदांच्या व्याख्यानावर झालेली टीका म्हणजे धर्मानंदावर असलेला रोष आहून आहून प्रकट करण्याची संधी कशी घेण्यात येई याचे एक उदाहरण आहे. धर्मानंदांनी दिलेल्या व्याख्यानाचा काही महत्वाचा भाग पुढीलप्रमाणे आहे :

“ मला आठवतें कीं, लहानपणीं आमच्या घरीं माझे वडील बंधु रामविजय व पांडवप्रताप वाचीत असत, आणि त्यांतील कठीण शब्दांचा अर्थ आमचे वडील सांगत असत. त्या कथा भी उत्सुकतेने ऐकत असें व त्यामुळे मराठी पुस्तक वाचतां येण्यापूर्वीच मला मराठी भाषा नीट समजूऱ्यालगली. मराठी काव्ये वाचव्याचा हा प्रधात लिहितां-वाचतां येणाऱ्या कुटुंबांत पुष्कळ ठिकाणी चालू होता. गोव्यांतील किंवा गोव्यावाहीरील कीर्तनकार व पुराणिक मराठीत कीर्तने करीत व पुराण सांगत. आणि लिहितां-वाचतां न येणाऱ्या लोकांनाही तीं समजत. दशावतारी नाटके मराठीतूनच होत.

“ गोव्यांतील हिंदु समाजाचा महाराष्ट्राशी अशा रीतीनें पूर्वांपर निकट संबंध होता. कानडी राजांनीं व सौधिकरांसारख्या संस्थानिकांनी गोव्यावर पुष्कळ काळवर्षीत सत्ता चालविली तरी त्यांना गोव्यांत कानडी भाषेचा प्रचार करतां आला नाही. तेवढी कानडी लिपी मात्र आमच्या पूर्वजांपैकी कांही जणांनी घेतली.

“ अशा रीतीनें महाराष्ट्राशीं आमचा निकट संबंध असतां घेशवाईच्या वेळीं गोव्यांतील रामचंद्र मर्हार, जिवबादादा वगैरे इतिहासप्रसिद्ध पुस्तकांनी आणि इतर पुढाऱ्यांनी गोवा प्रान्त महाराष्ट्राला जोडण्याचा प्रयत्न कां केला नाहीं ! ह्या कामीं ते असमर्थ होते असे म्हणतां येत नाहीं. हें कार्य त्यांना सहज साधतां

आले असतें. परंतु त्या काळीं हा फेरफार घडवून आणण्यांत अर्थ नाहीं अशी त्यांची खात्री झाली होती.

“ समजा जिवबादादांनी पेडणे महाल किंवा सर्वच गोवं जिकले असतें, तर त्याची मालकी सावंतवाडीकरांकडे किंवा पेशव्यांकडे सौंपवणे त्यांना भाग पडले असतें. परंतु त्यामुळे त्यांचे कुटुंब सुरक्षित झाले असते असें नाहीं. कांहीं कारणांनी सावंतांची किंवा पेशव्यांची त्यांच्यावर इतराजी झाली असती, तर ग्रामदः त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबाला भोगावे लागले असते. त्यापेक्षां केरी गांव पोर्टुगीजांच्याच ताब्यांत राहणें काय वाईट होते ? एखादे वेळीं जरी शिंद्यांची इतराजी झाली तर केरीना आश्रय फायदेशीर झाला नसता काय ? दौलतराव शिंद्याने नारायणराव बक्षीचे कसे हाल केले हें आपणास सांगण्याची जळी आहे काय ?

“ ... पेशव्यांच्या वेळीं त्यांचे [पोर्टुगीजांचे] धर्मवेडही सुटत चालले होतें. हिंदूंवर जोरजबरदस्ती करण्याचे त्यांनी सोहऱ्यन दिले होतें. न्यायदानांत तर ते पेशव्यांपेक्षां किंवा सांवतांपेक्षां खात्रीने बेरे होते. मग जिवबादादांनी किंवा लखधादांनी त्यांना गोव्यांतून घालवून देण्यांत काय तथ्य ? आपल्या आश्रयाची जागाच त्यांनी नष्ट केल्यासारखें झाले नसते काय ?

“ याला एक आधुनिक उदाहरण देतां येईल. चीन देशांत वाटेल तेवढे सेनापति आहेत. ते वेळोवेळीं परस्परांशी लढतात. आणि जे कांहीं पैसे मिळवतात ते युरोपियन बँकांत ठेवतात. याशिवाय या सर्व सेनापतींची घरे शांघाय येथील कोणत्या ना कोणत्या युरोपियन वसाहतीत आहेत. आपला लढाईचा धंदा नीट चालला नाहीं तर चीनच्या हृदीत राहण्यांत अर्थ काय ? तेव्हांदै एखादें घर आगाऊच युरोपियन वसाहतीत बांधून ठेवेण घरे, असें त्यांस वाटत असे.

“ जी दशा आजला चीनची आहे, तीच दशा पेशवाईच्या वेळीं हिंदुस्थानची होती. त्या काळीं सामान्य लोकांनाच नव्हे तर मोठमोळ्या सरदारांना देखील युरोपियन लोकांचा आश्रय घरेणे श्रेयस्कर वाटे आणि त्यामुळेच इंग्रजांची सत्ता फैलावली गेली. यालाच ब्राह्मसमाजाचे पुढारी ईश्वरकृपा, व सामान्य लोक इंग्रजी गमराज्य म्हणूऱ्यालगले !

“ अशा परिस्थितीत आमच्या पूर्वपुण्याईने महात्मा गांधी उदयाला आले... त्यांनी हिंदुस्थानांत केवढी विचारकांति केली तें आपण पाहतच आहोत... आम्ही गोमन्तकस्थानीं ह्या कार्याला हातभार लावला काय आणि न लावला काय याचीं गोड फळे आम्हांला मिळालीं नाहीत तरी आमच्या पुढील विढीच्या वांछ्याला येतील. पण ‘ लडने को बडे भाई और खानेको मैं, ’ ही प्रवृत्ति आम्हांला शोभणारी नाहीं. बड्या भाईबरोबर राहणें आमचे कर्तव्य आहे... गोव्यापुरताच आकुंचित विचार करू नका. गोव्याचा महाराष्ट्राशीं व महाराष्ट्राचा हिंदुस्थानशीं

निकट संबंध आहे हें लक्षांत ठेवा.” २५

धर्मनिंदांच्या बरील भाषणावर ‘भारता’च्या पुढील अंकांत ‘संपादकीय सुट लेख’ या सदरांत ‘परोपदेशे पांडित्यम् १’ या शीर्षकादाली संपादकांनी टीकामत्क विचार प्रदर्शित केलेले आहे. यांत प्रथम धर्मनिंद गोमन्तकाचे सुपुत्र असल्याचे बगैरे धर्मनिंदांबद्दल गौरवपर उद्गार काढलेले आहेत. तसेच पुढे, “गोव्यात निष्णाण्या संस्था ज्ञातिनिष्ठ आणि पक्षनिष्ठ असल्यामुळे समाजाचे कसे नुकसान होते, आणि गोव्याचे अलग राष्ट्र करण्याची कल्पना करी योग्य नाही, याबद्दल धर्मनिंदांनी केलेल्या विवेचनाकडे गोमन्त-कीयांनी दुर्लक्ष करू नये असे संगून मुख्य टीका पुढीलप्रमाणे केली आहे :

“... त्यांच्या [धर्मनिंदांच्या] शानाचा, संपत्तीचा, अथवा मोठेपणाचा कोणताच लाभ त्यांच्या या लहानदा, गरीब आणि अज्ञ मानृभूमीला ज्ञालेला नाहीं, असें आम्ही म्हटलें तर सत्यापलाप होईल असें वाटत नाहीं. श्री. कोसंवी वर्षातून कांहीं दिवस मडगांव येथें आपल्या आपांकडे येऊन राहतात, त्या वेळीं त्यांचे एखादे दुसरे प्रवचन अथवा व्याख्यान ऐकाऱ्याचा सुप्रसंग लाभत असतो तेवढाच. वाच्यापलिकडे गोमन्तका-विधर्यीं त्यांना विशेष आस्था वाटत असावी असें धरून चालण्याला फारसा आवार कर्धीं मिळालेला नाहीं.

“आशेला थोडी जागा. पण यापुढे ही परिस्थिति पालटेल अशी आशा करण्याला थोडी जागा उत्पन्न ज्ञालेली आहे.... त्यांचे भाषण वाचल्यावर प्रोफेसरसाहेब केवळ उंटावरून शेळ्या हांकण्याचा प्रयत्न करीत असतील किंवा त्यांची भूमिका फक्त उपदेश-काचीच असेल असें मानण्याचे धारिष्य कोणीहि करणार नाहीं. श्री. कोसंवी यापुढे आपला अमूल्य वेळ व गाढ पांडित्य याचा विनियोग, गोमन्तकाचा संबंध अखिल हिंदुस्थानाशीं योग्य रीतीनें निगडित करण्याच्या कामीं आणि गोमन्तकांतील लहानमोऱ्या चलवळीना, त्यांच्या उत्पादकांच्या आत्मप्रतिष्ठेच्या हानिकारक प्रवृत्तीमुळे जे अनिष्ट वळण लागत चालले आहे त्याला योग्य बळणावर आणण्याग्रीत्यर्थ करून देतील, आणि अशा रीतीनें भावी काळांत पुढील पिंडीच्या वांग्याला यावयाच्या गोड फळांच्या बाबतीत गोमन्तकीयांना ‘लडने को बडे भाई और खाने को मैं,’ अशी स्वार्थलंपट वृत्ति प्रगट केल्याचा जो आरोप येणार आहे, त्यांतून गोमन्तकाला मुक्त केल्याचे श्रेय घेतील, अशी आमच्याप्रमाणेच इतर पुष्कळजण साहजिकच आशा केल्यावांचून राहणार नाहीत.” २६

धर्मनिंदांनी आपल्या भाषणात जी इदिहासविषयक विधाने केली होती त्यांवरही टीका याच वेळी ‘भारत’कारांनी केलेली आहे. पण त्यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. बरील ‘भारत’कारांच्या लिखाणातील वकोर्ती वाचकांच्या लक्षात आलीच असेल.

तसे पाहिल्यास ‘भारत’कार हेगडे देसाई, हे धर्मनिंदांचे चाहते. धर्मनिंदांचे ‘निवेदन’ प्रथमतः त्यांच्याच ‘भारता’तून प्रसिद्ध होत होते. वचस्येक मनस्येक अशा प्रकारचे

व्यक्तिमत्त्व आणि काही आठवणी | ३०१

धर्मनिंदांसंबंधी लिखाण ते करणार नाहीत असे प्रस्तुत लेखकास मनापासून वाटत होते. तेव्हा जास्त चौक्सपणे ज्या वेळी ‘भारता’चे जुने अंक चाळून पाहिले, त्या वेळी लक्षात आले की हेगडे देसाई त्या वेळी कैदेत होते. ते २० ऑक्टोबर १९३७ रोजी मुटले. याचरून त्यांच्या गैरहजेरीत जे ‘भारत’ चालवीत होते, त्यांनी केलेले बरील लिखाण असून हेगडे देसाई यांचे नाही, हे उघड होते.

गोमन्तकात कन्याशाळा काढण्याचा प्रयत्न

गोमन्तकातील ‘हिंदू’ साप्ताहिकाचे अंक चाळताना २४ ऑक्टोबर १९२४ च्या अंकात पुढील बातमीपत्र प्रस्तुत लेखकाच्या वाचनात आले.

“‘प्रो. धर्मनिंद कोसंवी यांनी सर्व हयातीत मिळविलेली पुंजी गोमन्तकांत कन्याशाळा काढण्याकरितां अर्पण केली असून ती स्वीकारण्याची जबाबदारी घ्यायला अद्यापि कोणी पुढे येत नाहीं ही खेदाची गोष्ट होय’, असे उद्गार श्री. शिवा फटू पै आंगले २४ यांनी म्हापसें येथे २-१०-१९२४ रोजी तेथील शारदे-त्सवात व्याख्यान देतांना काढले.”

यासंबंधी जास्त खोलात शिरून प्रस्तुत लेखकाने मिळविलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे : धर्मनिंदांना स्त्रीशिक्षणविषयक फारच आस्था होती. गोमन्तकात एक कन्याशाळा काढावी असे त्यांस वाटत होते. या कार्यास ते वीस हजार रुपये देण्यास तथार होते. त्याकरिता ते आपले पुण्यातील घर विक्र्यास तथार ज्ञाले होते. त्या घराची येणारी किंमत आणि भरीस आपल्याकडे असलेली रक्कम ते या कार्यास देणार होते. या कार्याकरिता प्रामाणिक नि उत्साही तसण्यांनी पुढे यावे असे त्यांस वाटे. त्यांच्या पुण्यातील घराला १४००० रुपये मिळतील असे त्यांस समजले होते. ज्या अटीनुसार ते ही रक्कम देणार होते त्या पुढीलप्रमाणे होया :

“... पहिली अट ही कीं, गोव्यांतल्या गोव्यांत त्यांनी [कार्यकर्त्यांनी] दहा हजारपेक्षां जास्त रक्कम गोळा करावी; व दुसरी अट पोर्टुगीज सरकारकडून ही शाळा पुण्याच्या महिला पीठास (कवं यांच्या) जोडण्याची परवानगी मिळवावी... (आणि) माझ्या पश्चात् माझ्या कुटुंबाला २० रुपये दरमहा मिळवे, व अठरा वर्षांखाली मूळ असल्यास त्यांच्या शिक्षणाला तें १८ वर्षांचे होईपर्यंत २० रु. मिळवे, एवढ्या अटीवर

२७. गेल्या पिंडीतील एक कळकळीचे कार्यकर्ते. स्त्रीशिक्षणाचे ते आस्थेवाईक पुरस्कर्ते होते. गोमन्तकाच्या वाढावीन स्वरूपाच्या कार्यातही त्यांचा मोठा भाग होता. ‘गोमन्तक साहित्यसेवक मंडळाचे’ ते एक प्रमुख संस्थापक. याच संस्थेतके १५ वे महाराष्ट्र साहित्य संमेलन गोमन्तकात भरले होते.

यानंतर जर्मनीतून परत भारतात आल्यावर, मुंबईत प्रार्थनासमाजाच्या धर्मग्रसाराचे कार्य त्यांनी पुन्हा हातात घेतले. ते त्यांनी अत्यंत कल्कटीने दोन वर्षे केले. या काळात एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते, धर्मशिल ब्राह्मणांनुयायी आणि उदार हृदयाचे सौजन्यशील सदृश्यस्थ, म्हणून ते प्रार्थनासमाजाच्या मंडळीत प्रिय झाले. यानंतर काही काळ लाहोर येथील दयालुसिंग कॉलेजात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले.

लाहोर येथे असतानाच त्यांस इंदूरच्या महाराजांनी बोलावून घेऊन, आपल्या संस्थानातील स्त्रीशिक्षणाचे काम त्यांच्यावर सोपविले. हा वेळपर्यंत इंदूर संस्थानात स्त्री-शिक्षणाची पद्धतशीर सुखाव झालेली नव्हती. तेथील महाराजांनी मोठ्या विश्वासाने सुखठणकरांवर सोपविलेले हे कार्य त्यांस अगदी पायाभरणीपासून करावे लागले. यामुळे त्यांचे पुढील सर्व आयुष्य इंदूर संस्थानातच गेले. बालविधवांच्या शिक्षणास त्यांनी सुखातीपासूनच हात घातला. त्यांस अथ्यापनाचे शिक्षण देऊन उत्तम अध्यापिका बनविण्याच्या कार्यास त्यांनी सुखाव केली. यात त्यांना जुन्या विचारांच्या लोकांच्या रोघास नि छलास तोड द्यावे लागले. पण यामुळे न डगमगता त्यांनी हाती घेतलेले हे कार्य उत्तम रीत्या तडीस नेले. या कार्यातून नंतर 'अहित्याश्रम,' आणि 'चंद्रावती महिला विद्यालय,' या संस्था उदयास घेऊन नामवंत झाल्या.

महाराजांनी यानंतर त्यांस इंदूर संस्थानाचे 'डॉयरेक्टर ऑफ एज्युकेशन' नेमून त्यांच्यावर मोठ्या क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी टाकली. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत दक्षतेने पार पाहून, खेड्यापाड्यातून शाळा स्थापन करून सामान्य जनतेचा दुवा घेतला.

१९३९ साली ते सेवानिवृत्त झाले. काही काळ इंदूरजवळच पाताळपाणी या ठिकाणी राहित्यानंतर सिमल्याजवळ सोलन या गावी त्यांनी आपला बानप्रस्थाश्रम सुरु केला. याच ठिकाणी त्यांचे निघन झाले. सोलन येथे जरी ते स्थायिक झाले होते तरी प्रार्थनासमाजाच्या कार्याशी असलेला आपला संबंध त्यांनी चालूच ठेवला होता. त्याकरिता बन्याच वेळा ते मुंबईस घेऊन रहात होते. समाजाच्या 'सुबोधपत्रिके'त त्यांचे लिखाण हमेशा होत असे. 'सुबोध-पत्रिके'चा हीरोकोस्टव खास अंक १९३३ साली प्रसिद्ध झाला. त्यातील आपल्या लेलांस समाजाचे महत्त्व कमी झाल्याचे दिसते, याची कारण-मीमांसा करताना, "पूर्वीप्रमाणे मोठी माणसे समाजांत येत नाहीत, आणि जुनी पिढी निघून जाते तिची जागा नवी पिढी भरून काढीत नाही. अशी स्थिति असज्याचे कारण जुन्या लोकसमाजाकडून होणारा विरोध अथवा छळ हें नसू, उलट अशा विरोधाचा आभास हें आहे," असे त्यांनी म्हटलेले आहे. या शब्दांनी समाजकार्यास विरोधापेक्षा उपेक्षाच कशी बातुक होते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

डॉ. सुखठणकरांची पर्नी इंग्लंडमधील लिन्हरपूल येथील रे. विशेष यांची मुलगी. इंग्लंडात शिक्षणाकरिता गेले असताना त्यांनी या मुलीशी लग्न केले होते. त्यांची शान्त-बाई ह्या एकुलया एक कन्या. यांचे लग्न एस. एस. भांडारकर यांच्याशी झाले. सध्या ही

भांडारकर मंडळी मुंबईत राहतात. डॉ. सुखठणकर भारतीय संस्कृतीचे अत्यंत अभिमानी होते. भारतात ते सहसा पाश्चात्य पोषाख करीत नसत. बैद गव्याचा कोट, डोक्यास स्माळ, घोतर आणि पाथांत बूट, असा त्यांचा पोषाख असे. उलट त्यांची पर्नी हमेशा पाश्चात्य पोषाखातच असे, असे त्या दोघांस पाहिलेली मंडळी सांगतात.

धर्मानंदांची नि सुखठणकरांची मैत्री अत्यंत बरोब्याची अशी होती. ते हमेशा धर्मानंदांना आपल्याकडे राहित्यास बोलावीत असत. धर्मानंदांचे अडलेनडलेले कोणतेही कार्य ते मोळ्या आनंदाने करीत असत. ते जर्मनीत शिक्त असताना, डॉ. वुद्स आणि रशियाचे डॉ. श्वेबोत्स्की यांचे सहाध्यायी होते. हे दोघेही भारतात आल्या वेळी त्यांच्याशी धर्मानंदांची ओळख सुखठणकरांनी करून दिली होती. त्यामुळेच धर्मानंदांना असेरिकेत नि रशियास जाणे सुलभ झाले. १९१० साली धर्मानंदांनी आपला 'बुद्ध, धर्म आणि संघ' हा पहिला प्रथं प्रसिद्ध केला. त्यास प्रस्तावना लिहून धर्मानंदांची महाराष्ट्रास प्रथम ओळख करून देण्याचे काम त्यांनीच केले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी शिंदे यांचा जन्म १८७३ साली जमलंडी येथे झाला. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी आपल्या जन्मगावातच घेतले. त्यानंतर पुण्यात घेऊन फर्स्ट्सुन कॉलेजातून ते बी. ए. झाले. पद्वीधर झाल्यानंतर त्यांनी एलएल. बी. च्या अभ्यासास सुखाव केली होती. फर्स्ट्सुन. बी. ही ते झाले होते. पण हे शिक्षण अर्धावरच सोडून त्यांनी प्रार्थनासमाजात आपला प्रवेश करून घेतला. यांसही डॉ. सुखठणकरांप्रमाणे 'युनिटेरियन' शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी ऑक्सफँडच्या मॅचेस्टर कॉलेजात दोन वर्षे राहून 'तुलनात्मक धर्माचे' अध्ययन केले होते; आणि नंतर ऑमस्टरडम (हॉलंड) येथे भरलेल्या युनिटेरियन परिषदेस हजर राहून, तेथे 'लिबरल रिलिजन इन् इंडिया,' हा प्रबंधही बाबला होता.

यानंतर भारतात परतल्यावर प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून कार्य करण्यास त्यांनी सुखाव केली. हे कार्य त्यांनी बरीच वर्षे अत्यंत निघेने केले. त्याकरिता त्यांनी तीन वेळा संबंध भारत पालथा घातला, आणि एकदा तर ते ब्रह्मदेशची वारीही करून आले.

यानंतर त्यांनी अस्पृश्याचा प्रश्न हाती घेतला. त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' ही संस्था स्थापून तिच्या सर्व भारतात शाळा उघडल्या. पुण्यात वसतिगृह स्थापन केले, आणि शैक्षणिक कार्याही बोरच केले. ते फक्के राष्ट्रीय बाण्याचे होते. महात्माजींच्या चलवळीत भाग घेतल्यावरून त्यांस सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. ते काही काळ कॅग्रेस वर्किंग कमिटीचे सभासदही होते. त्यांचा इतिहास आणि साहित्य यांचा व्यासंग फार मोठा होता. त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांनी केलेल्या विपुल कार्यामुळेच त्यांस 'महर्षी' ही पद्वी प्राप्त झाली होती.

धर्मनिंदांची नि त्यांची १९०८ मध्ये ज्ञालेली मैत्री शेवटपर्यंत टिकली. शिंदे यांना बौद्ध-धर्माबद्दल आस्था वाटत होती. महाराष्ट्रात बौद्धज्ञानाचा प्रचार करण्याचा धर्मनिंदांचा विचार त्यांस पसंत होता, एवढेच नव्हे, तर त्यांनी या कार्यात धर्मनिंदांना बरीच मदत केली. बौद्धधर्माविषयी सभा, व्याख्याने स्वतः शिंदे जुळवून आणीत असत, आणि त्यांत धर्मनिंदांना व्याख्यान देण्यास बोलावीत असत. फर्युसन कॉलेजात धर्मनिंदांचा प्रवेश होण्यास शिंदे यांचे प्रयत्न बन्याच प्रमाणात कारणीभूत झाले होते.

आचार्य काकासाहेब कालेलकर

१९१२ च्या दरम्यान नागेश वासुदेव गुणांजी यांच्या धरी बेळगाव येथे, काकासाहेब कालेलकरांची धर्मनिंदांशी प्रथम ओळख झाली. या ओळळीतूनच त्यांची मैत्री वृद्धिंगत झाली. काकासाहेबांनीच प्रथम धर्मनिंदांची आचार्य कृपलानी यांशी ओळख करून दिली, आणि कृपलानींनी नंतर धर्मनिंदांची ओळख महात्मा गांधींशी करून दिली. गुजरात विद्यापीठात धर्मनिंदांचा प्रवेश होण्यास काकासाहेबांची ओळख कशी उपयोगी पडली, याचा उल्लेख मागे आलाच आहे.

धर्मनिंदांच्या हयातीत, त्यांच्या 'निवेदना'चा गुजराती अनुवाद 'आपवीती' या नावाने प्रसिद्ध झाला. त्यास 'परिनव्य' नावाची प्रस्तावना काकासाहेबांनी लिहिलेली आहे. धर्मनिंदांच्या निवनानंतर त्यांच्या 'भगवान बुद्ध' या ग्रंथाचा जो अनुवाद गुजराती भाषेत प्रसिद्ध झाला, त्यासही 'भक्त पंडित धर्मनिंद कोसंबी' या नावाचा त्यांचा लेख जोडलेला आहे. तसेच 'धर्मनिंद कोसंबी स्मारक ट्रस्ट'च्या वरीने धर्मनिंदांचे जे काही ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यांकैकी तीन ग्रंथांस काकासाहेबांचे प्रस्तावनावजा लेख जोडलेले आहेत. महात्मा गांधींच्या पुरस्काराने 'धर्मनिंद कोसंबी स्मारक ट्रस्ट' अस्तित्वात आला. त्याचे काकासाहेब सुरुवातीच्या काळातील कार्याध्यक्ष होते.

१९१२ साली काकासाहेबांची धर्मनिंदांशी ओळख नि जोडली गेलेली मैत्री यांत पुढील पसीतीस वर्षीत केल्हाही अंतर पडले नाही. धर्मनिंदांचे निधन झाले त्यांवरी अगदी काही क्षण, काकासाहेबांनी बाहेर गावाहून सेवाग्रामास येऊन धर्मनिंदांची भेट घेतली. या भेटीनंतर थोड्याच वेळात धर्मनिंदांचे निधन झाले. जण् काय ते काकासाहेबांच्या भेटीचीच वाट पहात होते !

धर्मनिंदांचा हा चरित्र-ग्रंथ लवकर प्रकाशत यावा अशी तळमळ काकासाहेबांना लागून राहिलेली आहे. त्यासंबंधीच्या त्यांच्या सूक्ष्मा प्रस्तुत लेखकास वेळोवेळी येत असत. हल्लीच ता. १०-१०-१९७६ च्या पत्रात, "धर्मनिंद कोसंबीविषयी जी माहिती मिळविणे शक्य होती ती या दोन वर्षीत मिळाली असेलच. तेव्हा आता विशेष वाट न पाहता, पुस्तक पुरे करून ते प्रकाशित करण्याच्या व्यवस्थेस लगला असाल....माझे वय आता नव्हद ओलांझून गेले आहे. धर्मनिंद कोसंबी यांचे चरित्र वाचावयास मिळावे अशी उकंठा आहे. ती तृप्त करणे तुमच्या हाती आहे, म्हणून वाट पहात आहे," असे

उद्गार त्यांनी काढलेले आहेत !

मुनी जिनविजयजी

महात्मा गांधींच्या 'गुजरात विद्यापीठातील' 'पुरातत्त्वमंदिरात' कार्य करण्यास धर्मनिंदांनी १९२२ मध्ये सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांत पुढील बिद्वान मंडळी होती : मुनी जिनविजयजी, पंडित सुखलालजी, रामनारायण पाठक, मौलवी अब्दूल जाफर नाडावी, हरि नारायण आचार्य, पंडित बेचरदास दोशी, प्रो. रसिकलाल पारीख आणि गोपालदास पटेल. यांकैकी जैन वाङ्ग्य आणि तत्त्वज्ञान यांचे गाढे पंडित असलेले सुखलालजी आणि बेचरदासजी यांच्यामुळे धर्मनिंदांची जैन वाङ्ग्याशी ओळख करी झाली नि त्यांच्यामुळे त्यांच्या बौद्ध ज्ञानात कशी भर पडली; याची माहिती मार्गे आलीच आहे.

मुनी जिनविजयजी हे 'पुरातत्त्वमंदिरा'चे आचार्य होते. धर्मनिंद पुण्यात फर्युसन कालेजात असतानाच त्यांची मुनिजींशी ओळख नि मैत्री जुळून आली होती. मुनिजींच्या जीवनयात्रेचे अवलोकन केल्यास तिचे धर्मनिंदांच्या जीवनयात्रेशी बरेच साध्य दिसून येते. दोघांनीही ज्ञानपिण्यासू वृत्तीमुळेच लहानपणीच्या गृहतत्त्वाचा लेख साध्य करून आपले आयुष्य, अव्ययन, अध्यापन आणि संशोधनकार्यास समर्पित केले होते. नंतरच्या काळात धर्मनिंद आणि मुनिजी यांच्या स्नेहासू जे अत्यंत जिह्वाल्याचे निधरोव्याचे स्वरूप आले, त्याचे काणगी त्यांच्यात दिसून येणारी समानशील वृत्तीच असावी असे म्हणून येईल.

मुनिजींचा जन्म मेवाडात, उदेपूर येथील रुपाहेली गावात, १८८६ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण धर्मनिंदांप्रमाणेच कोणत्याही शिक्षणसंस्थेत पद्धतशीर स्वरूपात झालेले नाही. त्यांनी जे शिक्षण मिळविले, आणि नंतरच्या काळात संस्कृत, प्राकृत भाषांचे तज्ज्ञ म्हणून ते जे नावारूपास आले, ते सर्व खाजगी प्रयत्नाने.

सुखातीच्या काळात जैन साधूच्या सहवासाने दीक्षा घेऊन ते जैन संन्याशी बनले. जैन साधूचे कडक आचार आणि प्रतिबंधक राहणी पत्करून त्यांनी मिळेल तेव्हा ज्ञान संपादन केले; आणि नंतर संन्यासधर्म सोहळन देऊन साहित्यकार्यात आपले जीवन व्यतीत करण्यास सुरुवात केली.

१९१७ साली पुण्यात येऊन त्यांनी काही काळ 'भांडारकर इन्स्टिट्यूट'मध्ये संशोधनाचे कार्य केले. यापूर्वी त्यांनी 'गायकवाड ओरिएश्यल सिरीज' करिता बडोदात राहून 'कुमारपाल प्रतिबोध' या प्राकृत भाषेतील विशाल ग्रंथाचे संपादन केले होते. पुण्यात त्यांनी 'भारत जैन विद्यालय' काढले, आणि त्यालाच संलग्न अशी 'जैन साहित्य संशोधन समिती' स्थापन केली. या समितीच्या त्रैमासिकात त्या काळात त्यांचे बरेच संशोधनपर लिखाण प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेले नि संप्रादित केलेले असे बरेच ग्रंथ आज प्रसिद्ध आहेत.

धर्मनिंदांचा 'जातक-कथा, भाग १ ला' हा ग्रंथ मुनिजींनी आपल्या पुण्यातील जैन

प्रकाशन मंडळातके १९२४ मध्ये प्रकाशित केला. तसेच त्यांनी 'भारतीय विद्याभवना' शी संबंधित असताना, धर्मानंदांनी हार्वर्ड विद्यापीठात राहून संपादित केलेला 'विसुद्धिमम' हा पाली ग्रंथ, विद्याभवनातके नागरी भाषेत प्रकाशित केला. धर्मानंदांनी 'भारतीय विद्याभवनात' यावे असे मुनिजीना बाटत होते. पण मुनिजीनी या दृष्टीने केलेल्या प्रयत्नास यशा आले नाही. धर्मानंदांना कोठेही एका ठिकाणी बद्द दोऊन राहिल्याची कल्पना पसंत नव्हती.

धर्मानंदांचे चिरंजीव दामोदर यांच्याशीही मुनिजीने बरेच सख्य होते. "आपल्या बडिलांडूतकेच ते मला मानीत असत; एवढेच नव्हे तर आपल्या बडिलांपेक्षांहि ते माझ्याकडे मोकळ्या मनाने वागत असत," असे उद्गार दामोदरविषयी मुनिजीनी प्रस्तुत लेखकाशी काढले. मुनिजीनी दामोदरची एकंदर तीन पुस्तके 'भारतीय विद्याभवन' तके प्रसिद्ध केली. 'महाकवि भर्तृहरिविरचित, शतकत्रयादि-सुभाषित-संग्रह' हा दामोदर यांनी इंग्रजी भाषेत संपादित केलेल्या ग्रंथास, मुनिजीनी प्रस्तावना लिहिली आहे. धर्मानंदांची आणि दामोदर यांची बरीच पत्रे मुनिजीन्या संग्रही आहेत. ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा त्यांचा इरादा आहे. धर्मानंदांनी लिहिलेल्या 'जातक-कथा, भाग १ ला आणि २ रा', ह्या ग्रंथाचे हस्तलिलित मुनिजीनकडे धर्मानंदांनी आपल्या निघनापूर्वी काही काळ दिले होते. हा ग्रंथ आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

धर्मानंदांचे विद्यार्थी-मित्र

धर्मानंदांनी बन्याच ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांचे विद्यार्थी आज त्रिलंगांत पसरले आहेत. कलकत्याचे नैशनल कॉलेज, कलकत्ता विद्यापीठ, पुण्याचे फर्म्युसन कॉलेज आणि न्यू इंग्लिश स्कूल, गुजरात विद्यापीठ, बनारस हिंदू युनिवर्सिटी आणि काशी-विद्यापीठ, सारनाथ, अशा निरनिराळ्या ठिकाणी बन्याच विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून पाली भाषेचे निंबू शानाचे शिक्षण मिळाले. डिग्री मिळविष्यापुरती पाली भाषा धेणाऱ्याचा भरणा कॉलेजांतून वराच असतो हे जरी खेर असले तरी, ध्येयनिष्ठेने ही भाषा शिकून घेऊन, धर्मानंदांनी हाती घेतलेले कार्य पुढे चालविष्याची कामगिरी ज्यांनी केली अशा काहीचा उल्लेख या ठिकाणी करणे योग्य होईल.

धर्मानंदांकडे पाली शिकणारा त्यांचा सर्वोत पहिला विद्यार्थी कलकत्याचे अनेक भाषा जाणणारे हरिनाथ दे हे होते. धर्मानंदांचा दुसरा विद्यार्थी होण्याचा मान डॉ. जेम्स एच. बुडसू यांचा. हे अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक, धर्मानंद कलकत्ता सोहऱ्या मुंबईस आले त्या वेळी ते मुंबईस संस्कृत भाषेचा जारत अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांनी धर्मानंदांकडे पाली भाषेचे काही धडे घेतले. धर्मानंद स्वतःच ज्या वेळी हार्वर्ड विद्यापीठात संशोधनकार्यासाठी गेले, त्या वेळी त्यांच्याकडून पाली भाषेचे विशेष ज्ञान करून घेणारे, त्या विद्यापीठाचे पाली भाषेचे संशोधक प्रौ. ल्यान्सन हे होते. या सर्वोती बरीचवरी माहिती प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या भागात, धर्मानंदांच्या 'निवेदनात' आलेली आहे.

प्रो. चिंतामण वैजनाथ राजवाडे : हे फर्युसनचे विद्यार्थी. १९१४ साली पाली भाषा घेऊन एम. ए. ज्ञाले. हे फार हुशार विद्यार्थी होते. आपल्यानंतर फर्युसन कॉलेजातील पालीच्या प्राध्यापकाच्या जागेकरिता धर्मानंदांनी त्याचिच नाव कॉलेजच्या चालकांना मुच्चिले होते. पण त्यांस डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा तहाह्यात सभासद होण्याची कल्याना मान्य न शास्यामुळे त्यांनी ती जागा स्वीकारली नाही. त्यानंतर धर्मानंदांनी बडोद्याच्या महाराजांकडे बोहून त्यांस बडोदा कॉलेजात इंग्लिश आणि पाली भाषांच्या प्राध्यापकाची जागा मिळवून दिली. दुर्दैवाने राजवाडे यांचा अकाली मृत्यू झाला.

प्रो. चिंतामण विनायक जोशी : हे १९१६ मध्ये इंग्रजी निं पाली घेऊन एम. ए. ज्ञाले. त्यांनी बडोदा कालेजात १९२० ते १९२८ आणि १९३३ च्या पुढे, पालीचे प्राध्यापक म्हणून काम केले. ते जरी मराठी विनोदी लेखक म्हणून सर्वसाधारण लोकांत ओळखले जातात, तरी त्यांनी बुद्ध निं पाली भाषा या विषयावर अर्धा डशन पुस्तके लिहून धर्मानंदांचे कार्य पुढे चालविले.

डॉ. परशराम लक्ष्मण वैद्य : हेही धर्मानंदांचे विद्यार्थी होते. यांनी पंधरावर ग्रंथ पाली भाषा आणि बौद्ध धर्म या विषयावर लिहिले आहेत. त्यांनी राजाराम कॉलेज, कोल्हापूर, विलिंगडन कॉलेज, सांगली, फर्युसन कॉलेज आणि वाडिया कॉलेज, पुणे, या ठिकाणी प्राध्यापन केले.

प्रो. नारायण केशव भागवत : यांनी फर्युसन कॉलेजात शिक्षण घेऊन, एम. ए. शास्यावर, सुंवर्द्दिच्या सेंट झेवियर कॉलेजातून पाली आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी बौद्धधर्म आणि पाली भाषा यावर जवळ जवळ १४ ग्रंथ लिहिले आहेत. याशिवाय त्यांनी 'धर्मचक्र' या नावाचे मासिक वराच काळ चालवले होते, आणि त्यांतून त्यांनी धर्मानंदांनी भाषांतर केलेला शानितदेवाचा 'बोधिचर्यावितार' हा ग्रंथ क्रमशः प्रसिद्ध केला होता.

या ठिकाणी भद्रन्त आनंद कौसल्यायन; भद्रन्त यू. धम्मजोति, प्रिनिसपाल, मंगल कॉलेज, सीलोन; आणि भिक्षु धर्मरक्षित, प्रिनिसपाल, महाबोधी कॉलेज, सारनाथ, या तिंवांचा आवर्जूत उल्लेख केला पाहिजे. या तिंवांनीही धर्मानंदांकडे शिक्षण घेतले होते. कौसल्यायन यांचा आणि धर्मानंदांचा फार जुना संबंध, भिक्षु धर्मरक्षित यांचे वैशिष्ट्य हे की, ते धर्मानंदांकडे संस्कृत शिकले होते. भद्रन्त धम्मजोति यांच्यासंबंधी त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे म्हणजे, "I had the privilege of studying Abhidhamma from him. Of all the scholars of Pali and Buddhism I have met, I consider late Acharya Dharmanand Kosambi as one of the greatest." हे तिंवेही बौद्ध धर्मचिच प्रचारक असल्यामुळे, धर्मानंदांस प्रिय असलेलेच कार्य ते आपापल्या क्षेत्रात करीत आहेत.

डॉ. पुरुषोत्तम विश्वनाथ बापट

आज आन्तरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि पाली भाषेचे अभ्यासक महणून ओळखल्यात येणारे डॉ. प. वि. बापट, हे धर्मानंदांचे फर्युसन कॉलेजातील विद्यार्थी. ते पाली भाषा घेऊन १९१९ मध्ये एम. ए. ज्ञात्यावर, त्यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे तहाह्यात सभासद महणून निवड झाली, आणि धर्मानंदांच्या नंतर फर्युसनचे पाली भाषेचे प्राध्यापक महणून त्यांची नेमणूक करण्यात आली. हे धर्मानंदांच्याच सूचनेनुसार घडून आले.

धर्मानंदांनी हावर्ड विद्यापीठात 'विसुद्धिमगा'चे संस्करण पुरे केल्यावर, त्या विद्यापीठाने या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्याचे ठरविले. या कामाकरिता डॉ. बापट यांची शिफारस धर्मानंदांनी केली. त्यामुळे त्यांस हावर्ड विद्यापीठात कार्य करण्याची संधी मिळाली. या कामाकरिता ते अमेरिकेत तीन वर्षे होते. तेवढ्या अवधीत त्यांनी चिनी भाषेचा अभ्यास करून त्यावर हावर्ड विद्यापीठानी पीएच. डी. पदवी मिळविली.

फर्युसन कॉलेजातील तहाह्यात सभासदत्वाची मुदत संपत्त्यावर त्यांची 'शांतिनिकेतनात' नेमणूक झाली. भारतातून पुरातन काळी चिनी प्रवाशांनी नेलेले ग्रंथ नंतर तेरेचिनी भाषेत भाषांतरित झाले. त्यांपैकी बरेच मूळ ग्रंथ भारतात उपलब्ध नसल्यामुळे हे चिनी ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करण्याचे कार्य 'शांतिनिकेतन' येथे प्रो. तात्र-यन-आन या चिनी विद्वानांच्या देवरेखीखाली चालू होते. त्याच कामाकरिता डॉ. बापट यांची नेमणूक झाली होती. 'संघभद्र' हा मूळ पाली ग्रंथ चिनी भाषेतून इंग्रजीत भाषांतरित करण्याचे काम डॉ. बापटांनी या ठिकाणी केले. त्यांनी काही काळ दिल्ली विद्यापीठातही बौद्धज्ञानाचे प्राध्यापक महणून काम केलेले आहे.

डॉ. बापटांनी आतापर्यंत बरेच ग्रंथ लिहिलेले आहेत. तशीच पाली ग्रंथांची मराठी नि इंग्रजी या भाषांतून भाषांतरेही केली आहेत. त्यांचे संशोधनपर प्रबंध तर आतापर्यंत ८०-९० वर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी संपादित केलेला धर्मानंदांचा 'सुत्तनिपात' हा भाषांतरित ग्रंथ १९५५ मध्ये 'धर्मानंद कोसंबी स्मारक दृष्टने' प्रसिद्ध केला आहे.

डॉ. बापट यांनी आज आपल्या अव्युत्थाची ८२ वर्षे पुरी केली आहेत. पण अजूनही धर्मानंदांनी सुरु केलेले कार्य पुढे नेण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याबद्ध गेल्याच वर्षी नालंदा विद्यापीठाने त्यांस 'विद्यावारिषि' ही पदवी नि ताप्रभट घेऊन त्यांचा सल्कार केला.

गृहप्रपंच

गृहप्रपंच महरला की विवाह, पत्नी, मुले, आणि नातव्यांचा भार घ्यावा लागला तर ते, इतक्याचा विचार करणे आवश्यक असते. धर्मानंदांच्या लग्नासंबंधीची आणि त्यांच्या पत्नी बाढाबाई यांच्याबद्दलची शक्य असेल ती माहिती 'निवेदना' तून आणि

मागील प्रकरणातून आलेली आहे. आता नातलगांबद्दल बोलावयाचे ज्ञात्यास आपली बहीण- दिवंगत लक्षण अनंत लाड यांची आई- यांना धर्मानंदांनी आपल्या कुंबांच्या जुन्या घराजवळ एक दोन लोत्यांचे घर बांधून दिले होते. आणि महिन्याकाठी ते त्यांस पाच सप्ते पाठवीत असत. तसेच ते आपले बंधू रामचंद्रदादा यांनाही त्यांच्या वार्धक्यकाठी शक्य ती मदत करीत असत.

त्यांच्या चार मुलांपैकी माणिक ह्या सर्वोत मोळ्या. त्यांच्यासंबंधीची सर्व माहिती मागे आलीच आहे. आज त्या आणि त्यांचे पती डॉ. प्रसाद हयात नाहीत. त्यांचा इंजिनियर मुलगा असण, सध्या बैंगलोर येथे नोकरी करतात; आणि मुलगी शीला उच्च शिक्षण घेऊन लग्न केल्यावर आपल्या पतीसह अमेरिकेत वासव्य करून आहे.

प्रो. दामोदर यांचा नंबर दुसरा. त्यांची पत्नी मुंबईतील माडगांवकर घराण्यापैकी. त्यांच्या माया आणि मिरा या दोनच मुली. माया ह्या एम. ए. पर्यंतचे शिक्षण ज्ञात्यावर सरकार या नावांच्या बंगाली गृहस्थांकडे लग्न करून स्टॉकहोम येथे स्थायिक ज्ञात्या होत्या. पण हल्लीच कॅन्सरच्या आजाराने दिवंगत ज्ञात्या. मिरा ह्या एम. ए. ज्ञात्यावर सध्या स्टॉकहोम येथे पुढील शिक्षणकरिता गेल्या आहेत.

धर्मानंदांच्या तिसरे अपल्य नमोरमा यांनी बैंगलोर येथे बी. एसुसी. पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्रिंबक रामचंद्र साठे, एम. एस. सी. यांच्याबोरोबर लग्न केले. त्यांचे वासव्य सध्या पुण्यात असते. त्यांच्या चार मुलांपैकी मराठीतील नावाजलेल्या लेखिका डॉ. इंद्रायणी सावकार या सर्वोत मोळ्या. त्यांचे मूळचे नाव 'कुन्दा' असे होते. गोमन्तकातील डॉ. प्रभाकर सावकार हे त्यांचे यजमान असून त्यांचा मुंबईत 'फूड-कल्चर' त्यार करण्याचा कारखाना आहे. मनोरमाबाईचे दोन मुलगे हेमंत आणि अविनाश हे उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत आता स्थायिक ज्ञालेले आहेत. आणि शेवटची त्यांची मुलगी मंगला बी. ए. पर्यंतचे शिक्षण ज्ञात्यानंतर आता लग्न करून मंगला मराठे ज्ञात्या आहेत.

धर्मानंदांच्या तिसर्या मुलीचे नाव कमला असे असून त्यांचे वरिष्ठ शिक्षण अमेरिकेत झाले. त्या तेथील पीएच. डी. आहेत. त्यांनी कर्वे यांच्या महिला विद्यापीठात बराच काळ अध्यापनाचे काम केले आहे. त्यांचे यजमान डी. बी. भुता हे असून, त्यांच्या एकुलया एक कन्या शर्मिला याचे एम. एन्. जैन या आय. ए. एस. अधिकाऱ्याशी लग्न झालेले आहे.

प्रो. दामोदर धर्मानंद कोसंबी

दामोदर यांचा जन्म ३१ जुलै १९०७ रोजी गोव्यात झाला. ते बडिंगांबरोबर अमेरिकेस गेले त्या वेळी त्यांच्या वयाची अकरा वर्षे नुकीतीच पुरी झाली होती. ही गोष्ट १९१८ मध्यली. त्या वेळी दामोदर यांचे तिसर्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले होते. तसे पाहिल्यास दामोदर यांस अमेरिकेस नेण्याचे धर्मानंदांना अचानक ठरवावे लागले. त्यांनी फक्त माणिक या आपल्या मोळ्या मुलीसह जाण्याचे ठरवले होते. बाढाबाई


दामोदरसह पुण्यात राहणार होत्या. पण याच वेळी बालाबाई आजारी पडल्या आणि त्यांस गोव्यास पाठवणे भाग झाले. दामोदरच्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांस वसतिगृहात वगैरे पुण्यात अथवा आणाळी कोणत्याही टिकाणी एकटाच ठेवणे धर्मानंदांना योग्य वाटले नाही. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा होता. शेवटी त्यांसही अमेरिकेस नेप्याचे धर्मानंदांची उरबले. ही धर्मानंदांची अमेरिकेची दुसरी सफर.

अमेरिकेत प्रवासात असतानाच- सॅनफ्रॅन्सिकोहून बॉस्टन येथे जाताना- गाडीतच दामोदर आजारी पडले. याची माहिती धर्मानंद पुढीलप्रमाणे देतात :


“...दुसऱ्या कीं तिसऱ्या दिवशी रात्रीं दामोदरला एकाएकी सडकून ताप भरला. स्वासोच्छ्वास कौडल्यामुळे तो कावराबाबरा होऊन तोड वासून कण्ठे लागला. माणिक फार घावरली. पण डब्यांत इतर उतारू गाढ झोपी गेले असल्यामुळे गडबड करणे योग्य नव्हते. हल्कून मला हांक मारून, ती रडव्या स्वरात म्हणाली, ‘बाबा (दामोदर) अगदीं गुदमरून गेला आहे. त्याला काय होतें समजत नाहीं.’ भी तसाच उटून खाली (वरच्या बिळान्यावरून) उतरलो; माणिकला धीर दिला; धांवत जाऊन पिण्याचैं पाणी आणले आणि तें थोडे थोडे दामोदरला पाजले. सुदैवानें तेवढ्यानें त्याला बरे वाटले. रात्र कशी जाते या विवंचनेत माणिकला नि मला मात्र झोप कशी ती आली नाहीं. दामोदरचा ताप इन्फ्युएश्न होता, हैं सांगाब्यास नकोच. त्यांनुन दामोदर बॉस्टनला जाण्यापूर्वी बरा झाला. पण त्याची अशक्तता जाण्यास बरेच दिवस लागले.” १

१९१८ च्या १४ ऑक्टोबरला धर्मानंद दोन्ही मुलांसह बॉस्टनला पोचून केंब्रिज येथे स्थायिक झाले. माणिक आणि दामोदर यांच्या शिक्षणाची कशी काय सोय लावण्यात आली ते सांगताना धर्मानंद म्हणतात :

“पहिल्या प्रथम मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावयाची होती. बौद्धिक शिक्षणाचा हिंदुस्थानला कांहीं फायदा नाही असें दामोदरचे म्हणणे असल्यामुळे त्याला ‘रिंज टेक्निकल हायस्कूलांत’ पाठविले. एक तर त्याची प्रकृति नाजूक आणि त्यांत इन्फ्ल्युएश्नानें अगदीच खालावलेली. तेव्हांने वगैरे मारण्याचैं शारीरिक मेहनतीचैं काम त्याच्याकडून होणे कठीन होते. कांहीं दिवसांनी त्या हायस्कूलचे प्रिन्सिपॉल मि. दुड यांनी मला बोलावणे पाठविले, आणि ते म्हणाले, ‘या मुलाला तुम्ही आमच्या शाळेत ठेवू नका. ही शाळा ह्याच्यासारख्या हुषार मुलांसाठी नाही. मुतार, लोहार वगैरे कारागीर लोक तयार करण्यासाठी आमची शाळा आहे. हीं कामे त्याला जड जातील. प्रथमत: त्यांने हायस्कूलचे शिक्षण घावै, आणि मग टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन पाहिजे तर उत्तम इंजिनियर व्हावै !



प्रो. दामोदर ध. कोसंबी



सेवाग्राम—गांधी आध्रमार्या शेजारची टेकडी.
वरील झाडाच्या शेजारी धर्मनिंदांच्या पार्थिव देहावर
अंत्यसंस्कार करण्यात आला.

“ प्रिन्सिपोल बुड यांचा सळ्ळा स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नव्हते. दुसऱ्या शाळेत जाप्याला दामोदर नाखुष होता, तरी त्याला आमच्या बरापासून एकदोन फलांगावर असलेल्या ‘ हार्वर्ड ग्रामर स्कूल ’मध्ये पाठविले. ”

“ अमेरिकेत ग्रामर स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण होत असते. त्यानंतर चार वर्षे हायस्कूलचे शिक्षण. ह्या सर्व शिक्षणाचा खर्च म्युनिसिपालिटी करते. मुलांना की याची लागत नाहीच, आणि पुढ्हा अभ्यासाची सर्व पुस्तके म्युनिसिपालिटी-कझूनच मिळतात. मुलांचे डोळे, दांत वगैरे म्युनिसिपालिटीचे डॉक्टर तपासतात. जर कांहीं व्यंग असले, तर पालकांना कळवितात; आणि पालक असमर्थ असले तर चधा वगैरे घेऊन देण्याचे काम म्युनिसिपालिटीच करते ! अर्थात् दामोदरच्या शिक्षणाचा खर्च कांहीं येत नव्हता. ”

“ हार्वर्ड म्युनिव्हर्सिटीमध्ये सहशिक्षणाची व्यवस्था नाही. मुलींसाठी निराळे रडक्लिप कॉलेज आहे. हार्वर्ड म्युनिव्हर्सिटीचे प्रोफेसरच सवडीप्रमाणे त्या कॉलेजांत शिकवतात. मात्र तेथील व्यवस्था तेवढी कोणा तरी पोक्त बाईच्या हाती असते. म्युनिव्हर्सिटी उघडून तीन आठवडे होऊन गेले, परंतु इन्फ्ल्युएंशाली भयंकर साथ तिकडे फैलावल्यामुळे सर्व शाळा आणि कॉलेजे आठ-दहा दिवस बंद ठेवण्यांत आली होतीं. त्यांचा थोडासा फायदा माणिकला मिळाला. कॉलेजांत प्रवेश मिळविण्याला विशेष खटपट करावी लागली नाही. तथापि एकदोन आठवडे अभ्यास मार्गे राहिल्यामुळे तिला बराच त्रास झाला. ”^२

या कॉलेजातून माणिक फायनल परीक्षेत उत्तम रीत्या पास झाल्या, आणि पदबीदान समारंभ झाल्यावर १९२२ च्या जूनमध्ये त्या धर्मनिंदांबोरोबर भारतास परतल्या. दामोदर यास मात्र तेथेच वसतिगृहात शिक्षण पुरे करायकरिता ठेवण्यात आले.

दामोदर १९२४ मध्ये कॅब्रिज (बॉस्टन) हायस्कूलमधून उत्तम रीत्या फायनल परीक्षा पास झाले. त्यास पहिला वर्ग तर मिळालाच, पण त्याशिवाय त्यांचा नंबरही बराच वर आला. यामुळे हार्वर्ड विद्यार्थीठातील प्रवेशाकरिता त्यांची आपोआप निवड झाली, आणि त्याशिवाय पुढील शिक्षणाकरिता त्यांस एक स्कॉलरशिपही मिळाली. पण याच वेळी त्यास घरची आठवण होऊ लागली. त्यामुळे धर्मनिंदांनी त्यांस भारतास बोलावून घेतले. पण भारतातील कोणत्याही कॉलेजातून त्यांस प्रवेश मिळणे कसे कठीण झाले, आणि त्यामुळे त्यांचे एक वर्ष कसे फुकट गेले, याचा उल्लेख मार्गे आलाच आहे.

१९२६ च्या जानेवारीत धर्मनिंदांनी अमेरिकेची तिसरी सफर केली. या वेळी त्यांनी दामोदर यास आपल्या बरोबर नेऊन हार्वर्ड कॉलेजात प्रवेश मिळवून दिला. यानंतर १९२९ मध्ये दामोदर पदबीधर होऊन भारतात परतले. काही काळ बनारस हिंदू म्युनिव्हर्सिटी, फर्युसन कॉलेज वगैरे ठिकाणी अध्यापनाचे कार्य केल्यावर, १९४६ मध्ये

त्यांची 'टाटांच्या मूलभूत संशोधन केंद्रात' गणित विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. प्रो. दामोदर हे मूळचे गणित विषयाचे विचारी. १९४१ पर्यंत एकीकडे गणित शिकविष्याचे कार्य करीत असतानाच त्यांचे या विषयावरील नानाविध प्रकारचे संशोधन प्रबंध रूपाने मांडण्याचे कार्यही चालूच होते. आज Path Geometry या विषयावर त्यांचा अधिकार जगभर मानला जात आहे. आधुनिक सुप्रजाजनन शास्त्रात प्रो. दामोदर यांची 'समीकरणे' ही एक महत्वाची भर मानली जाते. टाटांच्या वरील संस्थेत अपुणिषयक संशोधनात गणिताच्या बाजूसे सहाय्य करण्याची कामगिरी ते करीत होते. विद्युत परिणाम यंत्राच्या सहाय्याने युनोस्कोच्या वर्तीने संशोधनाचे काही कार्य त्यांनी या काळात केले होते. आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांतून त्यांनी लिहिलेले दोनरेहून अधिक प्रबंध रूपाने मांडण्याचे काही कार्य त्यांनी या काळात केले होते. आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांतून त्यांनी लिहिलेले दोनरेहून अधिक प्रबंध रूपाने मांडण्याचे काही कार्य त्यांनी या काळात केले होते. गणित शास्त्रातील मौलिक प्रबंधांचा हा भारतातील तरी उच्चांक आहे!

हे गणित विषयाचे पंडित संस्कृत वाङ्याय आणि इतिहास-संशोधन यातही आघाडीवर होते. गणित विषयावरील आपल्या असतानाच त्यांनी इतिहास संशोधनातही केलेला आहे. आपल्या बडिलांप्रमाणे संशोधनात बारीकसारीक तपशिलांचाही ते विचार केल्याशिवाय रहात नसत. पण त्यांचे वैशिष्ट्य हे की ते हे सर्व गणिती पद्धतीने करीत असत, यामुळेच त्यांच्या सर्वच संशोधनाचा दर्जा फार मोठा असल्याचे मानले जाते.

त्यांनी नाणकशास्त्राच्या अभ्यासाला एक आगळेच स्वरूप प्राप्त करून दिले आहे. नाण्यांचा अभ्यास, राजे आणि त्यांचा काळ निश्चित करण्यासाठी पूर्वी करीत असत. पण प्रो. दामोदर यांनी नाणी ज्या धातूची बनवलेली आहेत त्या धातूचा अभ्यास करून त्या काळातील धातुविद्येची प्रगती, त्या नाण्यावर वापराचा झालेला परिणाम लक्षात घेऊन त्या काळातील आर्थिक बडामोठी, आर्थिक जीवन, इत्यादी अंगांच्या संशोधनाची एक नवीन दिशा दाखवून दिली. त्याकरिता त्यांनी ४००० नाण्यांची बारा हजार वजने, अत्यंत बारकारीने वेष्यांचे प्रचंड कार्य केले.

त्यांचा इतिहासविषयक संशोधनाचा व्यापही असाच मोठा होता. मार्क्सवादी पद्धतीने भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्याच्या संशोधकांत प्रो. दामोदर यांचे स्वतंत्र असे स्थान आहे. भारतातील एक योर विचारवंत डॉ. गंगाधर अधिकारी म्हणतात, "डॉ. कोसेंदी यांचे भारतीय इतिहासावरील ग्रंथ म्हणजे मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिक वादाचा भारतीय इतिहास संशोधनात केलेला विवेचक प्रयोग होय."

भर्तृहरीच्या शतकत्रयाचा त्यांचा अभ्यासही असाच मौलिक स्वरूपाचा आहे. अमरकोशातील शब्दांचे विवेचन त्यांनी समाजशास्त्रीय पद्धतीने केले. त्यांनी मुभापित रत्नभांडाराला लिहिलेली प्रस्तावना, आणि ब्राह्मणांच्या गोत्रांविषयी केलेले संशोधनपर लिखाण, असेच मूलगामी स्वरूपाचे आहे.

१९४६ मध्ये नाविक बंडांच्या वेळी सुंवईत त्रिटिश सैनिकांनी सुंवईतील बन्याच

नागरिकांची हत्या केली. त्या वेळी प्रो. दामोदर यांनी नागरिकांस मारप्यासाठी सैनिकांनी आपल्या बंदुकीतून बापरलेल्या गोळ्यांचे संशोधन करून, त्या डमडम गोळ्यांपेक्षाही प्राणघातक होत्या हे सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी त्यावर लिहिलेला रिपोर्ट बराच गाजला; आणि त्यामुळे त्रिटिश साम्राज्यवादांची अद्भुतव्यावर आली.

त्यांचा भारताविषयीचा अभिमान फार मोठा होता. पाश्चात्य देशांतून त्यांना नोकरीची आमंत्रणे येत असत. या आमंत्रणांतून फार मोठ्या पगाराचे आमिषही असे. पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. पण भारतात मात्र ते मार्क्सवादी असल्यामुळे त्यांची उपेशाच झाली! रशियात आणि अमेरिकेतही त्यांचा आदर करण्यात आला. यिकागो विद्यापीठाने आणि चीन येथील अशाच प्रमुख संस्थेने, त्यांस 'विजिटिंग प्रोफेसर' नेमले होते.

त्यांचे अकाली निधन २९ जून १९६६ रोजी झाले. त्यापूर्वी काही थोडाच काळ ते आपल्या अध्यापनकार्यातून निवृत्त झाले होते. त्यांनी संशोधनाच्या आणि लेखनाच्या किंती तरी नव्या योजना आख्यून कार्यास सुरुवात केली होती. त्यांच्या कार्याची उज्ज्वलता याच्याचपुढे फार प्रभावीपणे दिसणार होती. पण अशाच वेळी साठी गाठप्यापूर्वीच, त्यांच्यावर काळाचा बाला पडवा हे नियतीचे केवडे निष्ठुर चेष्टित!

२६

महाप्रस्थान

बौद्धधर्म आणि पाली भाषा यांचे संशोधन, संवर्धन आणि प्रसार, हे आपले जीवित

कार्य ठरवून त्यानुसार धर्मानंदांनी आपल्या भावी जीवनास ज्या वेळी सुरुवात केली, त्या वेळी त्यांचे वय तीस वर्षांपेक्षा जात नव्हते. ही त्यांची सुरुवात कलकत्ता वेथील 'नेशनल कॉलेजातून' झाली. राष्ट्रीय बाप्याची ही संस्था डॉ. रासविहारी धोष, सर्वेंद्रनाथ टांगोर, अरविंद धोष, यांसारख्या बंगाल्यातील त्या वेळच्या मान्यवर पुढांयांनी अस्तित्वात आणली होती. ता. १५ ऑगस्ट हा तिचा स्थापन दिन. धर्मानंदांच्या कर्मयशास याच दिवसापासून सुरुवात होऊन, त्याचा गणाडा पुढे ३७ वर्षे अखंडपणे चालू राहिला.

पलीसह यात्रा

प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे पडून राहण्याचे सक्तीचे असे अधूनमधून आलेले प्रसंग सोडून दिल्यास, धर्मानंदांनी काही काळ उसंत वेतली, थोडेसे स्वास्थ्य उपमोगले, असा

या काळातील एकच प्रसंग, नाही म्हटल्यास सापडतो. अमेरिकेची तिसरी केरी कल्ज आत्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या इच्छेस मान देऊन, त्यांच्यासह भारतातील काही स्थळांची यात्रा केली— हा तो प्रसंग! १९२७ च्या डिसेंबर महिन्यात दक्षिणेतील रामेश्वर, श्रीरंगम् वर्गैरे; आणि त्याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात जगद्वायथपुरी, कलकत्ता करीत, उत्तर हिंदुस्थानातील गया, बुद्धगया, काशी, सारनाथ, खालद्वेर, इत्यादी स्थळे पाहून घेतली. यात यात्रा तर ज्ञालीच, पण त्याशिवाय या सर्व ठिकाणच्या जुन्या मित्र-मंडळीस भेटप्पाचे समाधानही त्यांस लाभले.^१

धर्मानंदांचे आरोग्य

‘निवेदना’ तील माहितीकडे लक्ष दिल्यास धर्मानंद लहानपणापासूनच सुट्ट होते असे म्हणता येत नाही. तेरा-चवदा वर्षांचे असतानाचे, छातीत दुखणे वौरेरसारख्या तकारीचे उल्लेख त्यात सापडतात. याचमुळे चिकली आणि शहापूर येथील आपले प्राथमिक शिक्षण त्यांस अध्याविरच सोङ्गन द्यावे लागले होते. ज्ञानरंपादनार्थ त्यांनी सात वर्षे भ्रमंती केली. याही काळात योग्य आहाराच्या अभावीच नव्हे तर वाईट हवा-पाण्याच्या परिणामामुळे ते बन्याच वेळा आजारी पडलेले दिसून येतात. याशिवाय मधुमेहाचा रोगही त्यांस तशृणपणीच जडला होता. १९१८ साली ते दुसऱ्यांदा अमेरिकेस गेले. त्या वेळी त्यांचे वय ४०-४२ वर्षांचे होते. ‘दिवसांतून पांच-सहा तास संशोधनाच्या कामांत बालवावयाचे, आणि मधुमेहानें तर प्रकृति अशक्त ज्ञालेली; अशा रीतीने शरीरावर ताण पडणे साहजिक होते’^२ या शब्दांत त्या वेळची अमेरिकेतील आपली माहिती सांगताना त्यांनी या रोगाचा उल्लेख केला आहे. नंतरच्या काळात हा रोग कहात ठेवण्याचा प्रयत्न योग्य आहार, पश्यपाणी, व्यायाम, आणि योगसाधने, याद्वारा ते सतत करीत आल्याचे दिसून येते.

एकंदरीत १९४३ च्या अखेरपर्यंत तरी, म्हणजे वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत, हा त्यांस जडलेला रोग, त्यांच्या कार्यक्षमतेच्या आड आलेला दिसून येत नाही. १०-१-१९४३ रोजी लिहिलेल्या आपल्या एका पत्रात ते म्हणतात :

“... पाताळपाण्यास डॉ. सुखठणकर यांच्या बंगल्यावर राहण्याचा विचार होता असें मुळीच नाहीं. त्यांची इच्छा होती. जवळपास दुसरी कुटीहि बांधून देण्यास ते तयार होते. तेथें एकान्त आहे, पण काम काय? नुसतें इकडे तिकडे फिरावें, ध्यान करावें, व स्वस्य पङ्गन रहावें. अशा प्रकारचे जीवन इतक्यांत आवडण्याचोर्गे नाहीं. पुस्तकांचा मोह सुट नाहीं. वाचन जारी आहे. विसुद्धिमग्नाची टीका अर्धी

^{१,२} ‘खुलासा’: प्रकाश साप्ताहिक, प्र. १० वे, १७ एप्रिल १९३८; प्र. ७ वे, २० मार्च १९३८.

छापून ज्ञाली.”^३

वर उल्लेखित पाली टीका त्यांनी १०-७-१९४३ रोजी छापून प्रसिद्ध केली. हे काम त्यांनी काशी विद्यापीठात राहून केले होते. हा वेळपर्यंत त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल विशेष अशी तकार केलेली दिसून येत नाही. तसेच त्यांची कार्यक्षमता आणि उत्साह पूर्ववत असल्याचे दिसून येते. पण यानंतर एकाएकी काही थोड्या महिन्यांच्या आतच त्यांस शक्तिवैकल्य प्राप्त ज्ञालीचे खालील दोन पत्रांतील मजकुरावरून दिसून येते. ता. १६-३-१९४४ च्या पत्रात ते म्हणतात :

“... मी १८ नव्हेंबरला (सारनाथला) राहण्यास आलों.... येत्या २६ तारखेस इंदूरास जाईन. डॉ. सुखठणकरांचा आग्रह आहेच... इकडे फार अडचण आहे असें नाहीं. पण उन्हाळा अतिशय तीव्र व ठंडी कडक असल्यामुळे येथल्यां-पेक्षा इंदूर बरै वाटते. दुसरें येथें माझी प्रसिद्धि होत चालली आहे. चिनी विद्यार्थी देलील संस्कृत व पालि शिकाय्याच्या उद्देश्यानें येतात व फारच आग्रह करतात. त्यांना नकार देणे जिवावर येते. सध्यां एका चिनी विद्यार्थ्याला लघुकौमुदी शिकवितों व एका इंग्रज बाईंने केलेले सुरक्षितावें भाषांतर तपासतों. हीं कामे पूर्वी गोड वाटत असत. पण आतां शांति गोड वाटते. हा वार्षक्याचा परिणाम असावा. कांहीं असो, आतां एकान्त बरा बांदू लागला आहे व त्यासाठी मला अस्वेत प्रिय असलेली त्रिपिकाचीं पुस्तकेहि सोङ्गन जाण्यास त्यार ज्ञालों आहे. पण जर इंदूरास तशी एकान्त जागा मिळाली नाहीं, तर दुसरीकडे मिळेपर्यंत येथे राहणे प्राप्त होईल. जर इंदूरास जागा मिळाली तर मी एप्रिलच्या १६ तारखेच्या आंत इकडे येऊन पुस्तकांची व्यवस्था लावीन, व बाकी अल्पस्वल्प सामान घेऊन राहण्यास तिकडे जाईन.”^४

यानंतरच्या ता. ६-४-१९४४ च्या पत्रात ते म्हणतात :

“मी येथून (इंदूरहून) येत्या रविवारी परत सारनाथला जाणार आहें. सारनाथला असतांना अध्यापनासाठीं लोक आग्रह करतात, व तो माझ्याने मोडवत नाहीं. परंतु अध्यापनांत आतां आनंद वाटत नाही. शांति बरी वाटते. डॉ. सुखठणकर येथून १५ मैलांवर पाताळपाणी स्टेशनावर राहतात. त्यांच्या घर-जवळ कुटी आहे... तेहां परत बनारसला जाऊन पुस्तकांची व्यवस्था लावीन व ह्या महिन्याअखेर पाताळपाण्यास येईन. आतां पुस्तकाचा मोह सुट्ट चालला आहे.”^५

^३. विष्णु रा. नाईक यांस पाठलेले पत्र. ‘पाताळपाणी’ हे इंदूरपासून काही अंतरावर असलेले गाव. या ठिकाणी धर्मानंदांचे मित्र डॉ. वा. अ. सुखठणकर यांचा बंगला होता.

^{४,५}. विष्णु रा. नाईक यांस सारनाथ आणि इंदूरहून लिहिलेल्या पत्रांतील बरील मजकूर आहे.

आपणास प्राप्त झालेल्या क्षीणतेचे कारण ‘वार्धक्य’ असे धर्मानंदांनी वरील पत्रात दिलेले आहे. हे कारण सुयुक्तिक वाटण्याइतके त्यांचे वय झाले होते यात शंका नाही. पण ‘स्वस्य पद्धन रहावें अशा प्रकारचे जीवन इत्यक्यांत आवडण्याजोरी नाही; पुस्तकाचा मोह सुट्ट नाही.’ असे म्हणणाऱ्या धर्मानंदांवर नंतर अगदी अस्य काळातच, ‘पुस्तकाचा मोह आतां सुट्ट चालला आहे; आता शांति बरी वाढते,’ असे म्हणण्याची पाळी येते, तेव्हा वार्धक्यापेक्षाही, कित्येक वर्षे आतल्या आत कुरतडीत असलेल्या त्यांच्या मधुमेहाच्या रोगाने उचल खाल्याचा हा प्रताप आहे, असे म्हणणे जास्त सुयुक्तिक वाटते. वार्धक्याचे शरीरावरील परिणाम सर्वसाधारणपणे आस्ते आस्तेच दिसू लागतात. नंतरच्या काळात अंगास कंड येणाऱ्या तीव्र व्याधीला जे तोंड द्यावे लागले, ते मधुमेहाचेच एक लक्षण असल्याचे वैद्यकशास्त्र सागते.

निरवानिरव

अशी ही पीडा कधी तीव्र तर कधी सौम्य स्वरूपात सहन करीत १९४७ च्या सुस्वाती-पर्यंत आपली कर्तव्ये पार पाडीत ते राहिले, याचे श्रेय त्यांच्या अच्छाट मनोबलास द्यावे लागेल. त्यांचे पुष्पा-सुंबर्द्धे अणि बेगलोर, सावरमती, अहमदाबाद, या ठिकाणी जाणेयेणे चालूच होते. एका बाजूने त्यांनी काशीविद्यापीठात येऊन रहावे म्हणून आचार्य नरेंद्र देव आणि श्रीप्रकाश ^५ यांचा आग्रह चालूच असे. महात्माजीनाही त्यांनी सेवाग्रामास येऊन रहावे असे बाटत असे. या काळात प्रकृतीच्या स्वास्थ्याकरिता गरज असलेले पथ्यपाणी आणि औषधेपचार ते करीत असत. पण त्याकरिता कोणत्याही एका ठिकाणी ते काही काळ पद्धन राहिलेले दिसून येत नाही. ता. ३-३-१९४५ च्या विष्णु नाईक यांस लिहिलेल्या एका पत्रात, “मी बैंगलुराहून जोग घबघब्याच्या गांवी गेलो होतो. तेथील हवापाण्याने माझी प्रकृति बिघडली, अंगाला फार खाज येते व रात्री झोप येत नाही. पुष्कळ उपाय केले, पण अद्याप गुण नाहीं,” असे त्यांनी म्हटलेले आहे.

१९४५ सालापासूनच आपल्या हातून यापुढे विशेष अशी कामगिरी होणार नाही याची जाणीव त्यांस होऊ लागली होती. इहलोकवा निरोप घेण्याच्या तयारीस ते या वेळेपासून लागले होते, असेही दिसून येते. आपल्या ता. १-४-१९४५ च्या पुष्पाहून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात :

“... येथे माझी व्यवस्था ठीक आहे. हवाहि फार वाईट नाही. दोन आठवडे पथ्यावर आहे. पहिला आठवडा दुधावर राहिलो; नंतर तीन दिवस फलांवर; व

६. हे, पं. जवारलाल नेहरू यांचे सहकारी आणि उत्तर प्रदेशातील एक कॉम्प्रेस पुढारी. त्याचे वडील डॉ. भगवानदास हें काशी विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी एक, आणि विश्वस्त होते. त्यांच्यानंतर श्रीप्रकाश, नरेंद्र देव, यांनी ही कामगिरी पुढे चालवली. ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपालही झाले होते.

आतां थोडी गव्हाची दशमी खातों. ह्या प्रयोगांनी बराच गुण आहे. खाज कमी झाली असून रात्रीं झोपहि येते.

“अहमदाबादला व्हर्नर्याकुलर सोसायटी नंवाची संस्था आहे. तिच्यांत संस्कृत, प्राकृत, वैगैर भाषा एम. ए. च्या विद्यार्थ्यांस शिकवितात, व पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांस संशोधनार्थ मदत देण्यात येते. ह्या संस्थेने थोळ्या दिवसांमांगे मला पालि भाषेचा मानाही अध्यापक (ऑनररी ग्रोफेसर) नेमले आहे, आणि ती जागा मीं स्वीकारली आहे. आतां अहमदाबादेस कधीं जावें हैं अद्यापि नक्की नाही. तेथें शिक्षणाचे काम ज्ञानच्या २० तारखेस मुरु होते अशी माझी समजू आहे. परंतु त्यापूर्वी गेलों तरी राहण्यासवरण्याची व्यवस्था आहेच, व जस्तीचे सर्व वाड्याय तेथल्या तेथेच मिळेल. येथे ‘मांडारकर इन्स्टिट्यूट’मध्येहि सर्व वाड्याय आहेच; पण निर्वाहाची सोय नाही, आणि चि. बाबावर ^६ माझा बोजा टाकतां येत नाही. याचासाठी अहमदाबादची जागा स्वीकारली आहे.

“दुसरे एक कारण झाले तें असें—संस्थाच्या दुखण्याने देहाचा भरंवसा वाटेनासा झाला. कांहीं असाध्य रोग जडला किंवा हाच असाध्य झाला, तर कसें करावै हा प्रश्न तीव्रपणे पुढे येऊं लागला, व त्याला एकच उत्तर मिळूं लागले कीं, अशा प्रसर्गीं रेंगाळत न पढतां प्रायोपवेशनानें प्राण सोडावा. पण त्याला पुणे किंवा बैंगलूर उपयोगाचे नाहीं; गुजराथच अनुकूल आहे. तेथे जैन लोकांत अद्यापि ही पद्धति वाळाणली जाते व ते लोक ह्या कामी आड न येतां मदतच करतील. तेव्हां जगलों तर कोणावर भार न घालतां विद्यार्थ्यांना थोडीबहुत मदत करीन, मरावयाचे तर सुखावाने मरेन, अशा विचाराने ती जागा स्वीकारली.

“... गेल्या तीन महिन्यांत मला फार त्रास सोसावा लागला. रात्रीं खाज यावयाची व झोप येईना. तथापि डोके शांत राहिले. जगांत मुखापेक्षां दुःख जास्त याची जाणीव मला कधीच होऊन तुकली आहे. आणि मनस्तापाने तें दुःख आणखी वाढवणे कधीच योग्य होणार नाहीं. ह्या विचाराने मनाचे समाधान ढळूं दिलें नाही. तुम्हांलाहि माझी विनंती आहे कीं, मनाचे समाधान सोडूं नका. आली ऊमि सारैं। तुका म्हणै थोडे आहे.”

वरील पत्र त्यांनी विष्णु रा. नाईक यांस लिहिले होते, हे वेगले संगण्याची गरज नाही. नाईक हे त्यांचे नातल्या तर होतेच, पण त्याशिवाय फार निकटचे असे मित्रही होते. त्यांचा पत्रव्यवहार अधूनमधून चाले. धर्मानंदांनी नाईक यांस लिहिलेली जी काही पत्रे आम्हांस मिळूं शकली त्यापैकी वरील पत्र शेवटचे आहे. यानंतर चार-पाच महिन्यांतच, म्हणजे १९४५ च्या सप्टेंबर महिन्याच्या सुस्वातीस नाईक यांचे निधन

७. धर्मानंदांच्या चिरंजिवाचे नाव दामोदर असे होते. पण घरातील सर्व मंडळी त्यास ‘बाबा’ म्हणत असत.

ज्ञाले. या चार-पाच महिन्यांत त्यांचा आणली काही थोडा पत्रव्यवहार झालाही असेल. नाईक यांस ७-१०-१९४५ रोजी धर्मानिंदांच्या चिरंजिवांनी (दामोदर) पाठवलेले एक पत्र आमच्या संग्रही आहे. त्यात ते नाईक यांस कल्पतात की, “आपले पत्र मला काल रात्री मिळाले. ती. बापू (धर्मानिंद) बनारसला परत गेले. त्यांचा प्रवास बैंगलूर-पर्यंत झाला होता, व जातांना आणि येतांना सुद्धा ते बेळावास उतरले होते. तथापि सध्यां प्रवासाची दगदग फार होत असल्यामुळे ते गोव्यास येऊ शकले नाहीत.”

आपल्या ७ ऑक्टोबरच्या वरील पत्रात नाईक यांचे पत्र ‘काल’ म्हणजे सहा ऑक्टोबरला आणास मिळाले, असे दामोदर यांनी लिहिले आहे. यावरून नाईक यांनी आपल्या निधनापूर्वी लिहिलेले पत्र फार उशिरा पुण्यास पोचले यात शंकाच नाही. याला काणण आहे. या पत्राच्या अंदोऱ्यावर Opened By Examiner असा शिक्का आहे. यावरून युद्धकाळात पत्रे तपासण्याची (Censor) पद्धत होती, ती १९४५ मध्येही चालू होती, हे उघड होते. यामुळे किंतु किंतु पत्रे मिळण्यास विलंब होई. अशा स्थितीत दामोदर यास नाईक यांच्या निधनाची वार्ता ऑक्टोबरपर्यंत कल्पली नसल्यास आश्चर्य नाही.


आता वरील पत्रावरून धर्मानिंद पुण्याहून मध्ये कोठे न थांबता सरळ बनारसला गेले असा समज होतो. पण या वेळी ते बनारसला जाण्यापूर्वी मुंबईत काही दिवस थांबले होते. त्यांचे जामात डॉ. प्रसाद आणि कन्या, यांच्याकडे त्यांचा मुक्काम होता. मुंबई-तील ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने नाईक यांच्या निधनाबद्दल दुश्ख व्यक्त करण्याकरिता जाहीर सभा घेण्याचे ठरवले होते. त्या सभेचे अध्यस्थान स्वीकारण्याची धर्मानिंदांना विनंती करण्यासाठी अ. का. प्रियोल्करांबरोबर प्रस्तुत लेलकाने डॉ. प्रसाद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचे आठवते. ही सभा ता. २३ सप्टेंबर १९४५ रोजी भरली. या प्रसंगी अध्यक्षस्थानवरून केलेल्या भाषणातून “जगे अवशाची करावी। संवंधी सोयची न धारावी। ऐसी जीवी। चाड बहु॥” ह्या ओवीने धर्मानिंदांनी आपल्या मनाची स्थिती व्यक्त केली.^८ जवळ जवळ सत्तर वर्षे हवा तसा राबवून घेतलेल्या आपल्या देहाची आता मोकळीक केली पाहिजे हे विचार त्यांच्या मनात या कल्पात घोक्त होते, हे वेगळे संगण्याची गरज नाही. हे त्यांचे विचार १९४६ सालपर्यंत ठाम झाले आणि त्या माग्ने हालचालीस त्यांनी सुस्वात केली.

मारणांतिक सल्लेखना-न्रत

‘पार्श्वनाथाचा चातुर्थाम धर्म’ या आपल्या ग्रंथात धर्मानिंदांनी पार्श्वनाथाच्या ‘मारणांतिक सल्लेखनाचा’ थोडासा ऊहापोह केला आहे. जैन धर्मीयांची जी अनेक

^८. धि गोवा हिंदू असोसिएशनचा १९४५ सालचा अहवाल, आणि भाई देसाई स्मारक ग्रंथ, पान ४०७.





अंत्याचा

आश्रमांतील मंडळी.
विनोदा, काकासाहेब जिंहिंडे.

ब्रते आहेत त्यांपैकीच हे एक ब्रत. त्याचा अर्थ प्रायोपवेशन अथवा आमरण उपवास असा होतो.

असाध्य व्याधीमुळे किंवा जरेमुळे शरीर दुर्बल झाले तर जैन साधू नि येहस्थ, महिना महिना उपवास करून प्राण सोडीत. अशी अनेक उदाहरणे जुन्या काळात सापडतात. प्रत्यक्ष पार्श्वनाथाने देखील याच विधीने संमेत शिखरावर देहत्याग केला होता. या व्रताचा समाजाला फायदा काय हे धर्मनिंदांनी आपल्या मताप्रमाणे पुढील शब्दात संगितले आहे :

“ असाध्य रोगांतून आणि जरेंतून मुक्त होण्यासाठी हे ब्रत आचरणे सर्वसाधारण होऊन बसले तर त्यापासून समाजाचा पुष्कळच व्यव वांचेल. आजला अशा रोगप्रस्त श्रीमंतांवर आणि गरिबांवर समाजाचा पुष्कळ पैसा खर्च होतो. तरी पण अशा लोकांना मारून टाकाऱ्ये समाजाला शक्य नाही. श्रीमंतांचे त्यांच्या धर्मी व गरिबांचे हास्पिटलांत हाल चालू ठेवणे भाग पडत आहे. महारोग्यांना तर जबरदस्तीने समाजापासून दूर करून त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार समाजाला व्यावा लागतो. अशा रोग्यांनी आणि जराजर्जरितांनी अनशन ब्रत राजीखुशीने स्वीकारले, तर समाजाचा भार हल्का होईल, यांत शंका नाही; आणि अशी माणसें समाजांतून छुत झाली तर समाजाहि प्रकुपिलित होईल.” ९

आत्महत्येचा जवळजवळ प्रत्येक समाज आजपर्यंत निषेध करीत आला आहे. जीव घेण्याइतकेच जीव देणे हाही सामाजिक गुन्हा आहे असे मानले जाते. जगातील कायदेही या विरुद्ध आहेत. वरीचवरी धर्मशास्त्रेही आत्महत्या करणाऱ्याला मोक्ष मिळत नाही, त्यामुळे त्याची अधोगती होते, असे मानतात.

पण मनुष्य हा केव्हा तरी मरणारच. तेव्हा त्याला स्वेच्छेने वाटेल त्या वेळी मरण्याचा हक्क आहे, आणि असावा, असे म्हणणारे सध्याच्या काळात वरेच दिसून येतात. जुन्या काळातही अशा विचारांचे लोक मुळीच नव्हते असे नाही. एवढेच नव्हे तर अस्यंत असाध्य रोगाने पछाडलेल्या माणसाला, त्याची इच्छा तशी असली तर, [अथवा तो वयाने लहान असल्यास, त्याच्या पालकांची तशी इच्छा असल्यास] त्या माणसाला ढांकटरांनी मरणाचे औषध देऊन त्याची इच्छा पुरी करावी, असे फार गंभीरपणे प्रतिपादन करणारेही दिसून येतात.

काकासाहेब कालेलकरंनी धर्मनिंदांनी उपस्थित केलेल्या सल्लेखनाच्या चर्चेत आपले मननीय मत पुढील शब्दांत मांडलेले आहे.

“ ‘तुला आत्महत्या करण्याचा हक्क नाही,’ असें म्हणणारा समाज किंत्येक गुन्हेगारांना मरणाची शिक्षा ठोठावतोच. यावरून असें अनुमान काढावयास हरकत नाहीं की, ज्याला जगप्यांत कांहीं सार उरले नाहीं असें वाटेल, त्याने

९. पार्श्वनाथाचा नातुर्याम धर्म : ले. धर्मनिंद कोसंबी, पा. ९८.

केवळ स्वतःच्या अभिप्रायावरून मरणाला कवटाळू नये. पण याबाबत समाजाची सल्लासेमति आणि आशीर्वद घेऊनच मरणाचा अंगीकार करावा.

“पण व्यक्तित्वातेच्याचा विचार करताना मनुष्य समाज-परतंत्र आहे किंवा काय याचाही विचार करावा लागेल. घोडा, कुत्रा, गाय वरैरे पाळलेल्या जनावरांना त्यांची अंतिम सेवा म्हणून मरण देण्याचा धर्म आजकाळ मान्य केला जातो, आणि कुष्ठ रोगासारख्या व्याधींने पीडित झालेल्या मनुष्यांनी परोपरीने सेवा केल्यानंतर अगदीं शेवटची सेवा म्हणून त्याला मरण देण्याची जबाबदारी संबंध समाजांने स्वीकारावी किंवा नाहीं या विषयाची चर्चा जेथें जबाबदार लोक करीत आहेत, तेथें आमरण अनशनाचा अधिकार विशिष्ट परिस्थितीत देखाल मनुष्याला नाहीं असें कुणी म्हणू शकणार नाहीं. कोणत्या परिस्थितीत मनुष्याला तो अधिकार पोंचतो याची चर्चा होणे आवश्यक आहे.

“प्रस्तुत निबंधात धर्मानंद कोसंबींनी जो विचार मांडला आहे, तो स्वतः अमलांत आणण्याचा प्रथन करून त्यांनी या चर्चेला जिवंतपणा आणला आहे. समाजांने केवळां तरी या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. चातुर्याम हा जसा सामाजिक जीवनधर्म आहे, त्याचप्रमाणे संलेखन हा सामाजिक मरणधर्म आहे. दोन्ही मिळून व्यापक समाजधर्म होतो.”^{१०}

अनशनक्राते समर्थन करताना धर्मानंदांनी मांडलेले विचार मागे आलेच आहेत. त्यांतील प्रमुख मुद्द्याकडे वाचकांनी लक्ष देणे अगत्याचे आहे. ते ह्या प्रश्नाकडे एकंदरीत उपयुक्तावादी इष्टिकोणाने पहात होते. मनुष्य हा समाजाचा एक बटक आहे. समाजाच्या संवर्धनास, प्रगतीस त्याचा उपयोग झाला पाहिजे. मिळालेला जन्म त्याने जास्तीत जास्त आशयपूर्ण करून मानवी जीवन कुठलिंयात त्याचा उपयोग केला पाहिजे. हे ज्या वेळी अशक्य होते, त्याची उपयुक्ता ज्या वेळी नष्ट होते, त्या वेळी त्याचे अस्तित्व समाजास बाधक ठरते. त्याने आपले निस्पयोगी जीवन चालू ठेवल्याने पैशांचा, कषांचा आणि वेळेचा, वृथा व्यय होऊन समाजाचे नुकसान होते. ह्या गोष्टी समाजाच्या अन्यरीत्या काऱणी लागल्या तर तो प्रफुलित ठेवण्यास त्यांचा उपयोग होतो. आणि म्हणूनच आपली उपयुक्तता संपताच देहत्याग करून समाजावरील आपला भार कमी करणे सख्त्य ठरते.—हे आहे धर्मानंदाच्या संलेखनाबाबतच्या विचारसरणीचे सार।

१०. ‘पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म’ या धर्मानंदाच्या ग्रंथास काकासोहेब कालेले करांनी ‘खरा समाजधर्म’ या शीर्षकावाली एक प्रासादिक जोडलेले आहे. त्यात पान १३.

संलेखनाचा पहिला प्रयत्न

१९४६ साल उजाडेपर्यंत आपल्या प्रकृतीत सुधारणा होणे शक्य नाही याची जाणीच धर्मानंदांना होऊन त्रुकली होती. तेव्हा त्यांनी शेवटी पार्श्वनाथाचे अनुकरण करून संलेखनाद्वारा जीवनमुक्त होण्याचा संकल्प केला. आणि हे व्रत संयुक्त प्रांतात जाऊन आचरणात आणावे असेही ठरविले.^{११}

वास्तविक, १९४५ च्या एका पत्रात^{१२} गरज भासल्यास गुजरात प्रांतात राहून आपण हे व्रत आचरणात आणणार असल्याचे त्यांनी ध्वनित केले होते. पुणे, बैगलोरे-पेशा गुजरात प्रांत अशा कार्यास श्रेयस्कर आहे, कारण तेथील जैन लोकांत संलेखन पद्धती प्रचलित आहे, आणि त्यामुळे ते लोक अशा कार्यास सहानुभूती दाखवतात, असे त्यांचे त्या वेळचे म्हणणे होते. तथापि गुजरात प्रांतात न जाता शेवटी त्यांनी संयुक्त प्रांत का निवडला, याचा अंदाज त्यांच्या पुढील शब्दावरून करता येतो.

“आजकाल देखील जैन साधु आणि गृहस्थ्य हा व्रताचा क्वचित् उपयोग करतात; पण त्याला एक विलक्षण स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणी एका साधूने किंवा गृहस्थ्याने हा व्रताला आरंभ केला आहे, असे समजल्यावरोबर शेंकडोंने जैन लोक त्याच्या दर्शनाला येतात, व त्यायोगें अशा प्रसंगी त्या व्रतस्थाला जी शांति पाहिजे असते, ती मुळीच मिळत नाहीं. अर्थात् ह्या व्रताला एवढें महत्व देऊन त्याचे देव्हारे माजिविंगे इष्ट नाहीं. होईल तों अशा व्रतस्थाला शांति मिळू देणे योग्य आहे.”^{१३}

गुजरात प्रांतात अशा व्रतस्थाला सहानुभूती दाखवणारी बरीच मंडळी सांपऱ्यात ही गोष्ट खरी, पण त्याचबरोबर अशा गोष्टीस त्या ठिकाणी देण्यात येणारी प्रसिद्धी, आणि तिचा होणारा गाजावाजा, धर्मानंदांना पसंत डणे मुळीच शक्य नव्हते. ते शांतीचे आणि एकान्तवासाचे भोक्ते होते. याचकरिता त्यांनी गुजरात प्रांताएवजी संयुक्तप्रांत निवडला असला पाहिजे. ते प्रसिद्धिविन्मुख किंती होते हे आपण मागे पाहिलेच आहे.

संयुक्त प्रांताच्या उत्तर योकास गोरखपूर जिल्हा आहे. त्या जिल्ह्यातील दोहरी घाट

११. या पहिल्या प्रयत्नाची माहिती, भिसू धर्मरक्षित, प्रिनिसपाल, ‘महाबोधी कॉलेज’ सारनाथ, आणि सेवाग्राम येथील गांधी-आश्रमाचे माजी व्यवस्थापक बलवन्त-सिंह, जयपूर, यांच्याकडून पत्रद्वारे, आणि गुजरात विद्यापीठातील धर्मानंदांचे एकवेळचे सहाय्यापक पंडित बेचरदास दोशी, अहमदाबाद, यांच्याकडून प्रत्यक्ष मेईती मिळाली.

१२. ता. १-४-१९४५ रोजी विष्णु रा. नाईक यांस लिहिलेले पत्र.

१३. पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म : ले. धर्मानंद कोसंबी, पा. ९८.

येथील बाबा राष्ट्रवदास^{१४} हे चालवीत असलेला गांधी-आश्रम धर्मनिंदांनी आपल्या या व्रताकरिता निवडला. तो नक्की करण्यात धर्मनिंदांनी आपल्या इष्टीने जरी फार काळजी घेतली होती, तरी ती बातमी बाहेर फुटल्याशिवाय राहिली नाही. बाबा राष्ट्रवदास हे धर्मनिंदांचे छुने स्नेही. पण ते ही बातमी गुप्त टेवणे शक्यच नव्हते. धर्मनिंदांनी उपोषणास सुखात करताच बाबांनी पत्रादारे ही बातमी नवव्यालीस महात्माजींना कळविलो. ही बातमी दुसऱ्या बाजूसे अहमदाबादलाही जाऊन पोचली. वरील आश्रमात चैतन्य नावाचे एक सेवेकी होते. त्यांनी अहमदाबाद येथील गुजरात विद्यार्थित एके काळी धर्मनिंदांचे सहकारी-असलेले जैन पंडित वेचरदास दोळी, यांस ही बातमी पत्रदारे कळवली. त्यांनी ती गांधीवादी कार्यकर्ते आणि धर्मनिंदांचे स्लेही केदारनाथजी यांच्या कानावर घातली. किंशोरीलाल हे गुजरात विद्यार्थिताचे महामात्र होते. त्या वेळेपासून धर्मनिंदांचे त्यांच्याशी फार सलोरल्याचे असे संबंध होते. धर्मनिंद त्यांच्या मताचा किंती आदर करीत याची जाणीव केदारनाथजी यांस होती. त्यांनी बारडोलीस पत्र पाठवून ही बातमी मशारुबाला यांना कळवली. एका बाजूसे महात्माजींची तार धर्मनिंदांना गेली, तर दुसऱ्या बाजूसे मशारुबाला यांनी उपवास सोडण्याचा आग्रह करून तार पाठवली. महात्माजींनी तर उपवास बंद करून सेवाग्रामास येण्याची त्यांस आशा केली होती. ही महात्माजींची आशा धर्मनिंदांना मोडणे शक्यच नव्हते.

धर्मनिंद १९४५ च्या अखेरर्हेत सुंवर्दृत होते असे म्हणता येईल. त्यापूर्वी बैंगलोर आणि पुणे येथे अनुक्रमे पत्नी आणि मुलगा यांच्या सहवासात काढी दिवस राहून ते सुंवर्दृत परतले होते. येताना वाटेत काही दिवस बेळ्याव येथे असलेले पु. मं. लाड^{१५} यांस ते करीत असलेल्या पाली भाषेच्या अभ्यासात त्यांनी भार्गदर्दीन केले होते. पण ह्या सर्व गोष्टी चालू असताना आपल्या मनातील विचाराचा आणि केलेल्या निश्चयाचा थांगफत्ता त्यांनी कोणालाही लागू दिला नव्हता. पण शेवटी उत्तर प्रदेशात गेल्यानंतर तेथे केलेल्या उपोषणाच्या प्रथलाचा गाजावाजा हा झालाच ! साहजिकच ही बातमी घरच्या मंडळीसही समजली. पण त्याचबरोबर महात्माजींच्या सांगण्यानुसार त्यांनी उपोषण सोडले असून, ते सेवाग्रामास येणार आहेत, आणि तेथे योग्य ते उपचार करून घेगार आहेत, हेही कदून आल्याने त्यांस ह्यासे वाटले।

उत्तर प्रदेशातून परतल्यावर नि सेवाग्रामास जाण्यापूर्वी त्यांनी काही दिवस सुंवर्दृत

१४. हे सत्त्वरुचीचे गांधीवादी कार्यकर्ते होते. ते मूळचे महाराष्ट्रातून असे म्हणतात. पण त्यांनी उत्तर-प्रदेश हे क्षेत्र आपल्या कार्यकरिता निवडले होते. शेवटच्या काळात विनोबांच्या भूदानकार्यातही त्यांनी भाग घेतला होता.

१५. हे त्या वेळी वेळ्यावास डिस्ट्रिक्ट जज्जाच्या हुद्यावर होते. त्यांनी ऑक्सफर्ड धर्मनिंद येता जाताना तेथे राहून त्यांस मदत करीत असत.

आपल्या मुलीकडे— सौ. माणिक प्रसाद यांच्याकडे मुक्काम केला. येथे सुख्खातीस काही दिवस त्यांनी प्रकृती बरी राहिली, पण नंतर पाठीवरील नायट्रियासारख्या झालेल्या कात-डीच्या रोगाने त्यांस वास देण्यास सुख्खात केली. प्रा. अ. ना. चिकित्सकर यांच्याकडून जलवा^{१६} आणून घेऊन त्यांनी स्वतःच त्या पाठीवर लावल्या. या उपायाने त्यांचा हा रोग बराच कमी झाला. यांनंतर ते बैंगलोरास जाऊन आपल्या पत्नीस भेटून चारच दिवसांनी परत आले.

त्या वेळी त्यांच्या पत्नी सौ. माणिक यांच्या दोन मुलांसह बैंगलोरास होत्या. त्या प्रसंगी ते आपल्या पत्नीकडे फार प्रेमव्यापे वाणे, आपल्यामुळे त्यांना आयुष्यात बरेच कष्ट सहन करावे लागले याचा उल्लेख करून, त्याबदल क्षमाही माणितली. आणि काही झाले तरी आपला मुलगा चांगला उतरला, विदान झाला, मुली सुख्खात संसार करीत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे, असेही उद्गार काढले. त्यांनी ही नेहमीची वृत्ती आहे असे समजून त्यांच्या पत्नीने त्यांचे हे म्हणणे हसप्यावारी नेऊन, झालेले कष्ट त्या केवळाच विसरल्या असून, आता आपण पूर्ण सुखी असल्याचे धर्मनिंदांना सांगितले. तेथून निषिण्यापूर्वी आपले नको असलेले कपडे वगैरे व्यवस्थित घड्या करून तेथेच त्यांनी ठेवून दिले. ही त्यांची सर्वच वागणूक योडीशी विचित्र असे जीरी त्यांच्या पत्नीस वाटले, तरी ते आपली शेवटचा निरोप घेत आहेत याची कल्पना त्यांस येणे शक्यच नव्हते. सेवाग्रामास राहून उपचार वगैरे करून घेऊन ते बरे होतील, असे त्यांसाही वाटत होते. ^{१७}

सेवाग्रामास जाण्याच्या वेळी कलकत्ता मेलचे तिकीट आणून देण्याचे काम प्रा. चिकित्सकर यांनीच केले होते. स्टेशनवर त्यांस पोचवण्यासही तेच गेले होते. एवढैच नव्है, तर त्यांच्या या मुक्कामात संध्याकाळी फिरावयास वगैरे जाण्याच्या वेळी बन्ध्याच वेळा तेच बरोबर असत. बन्ध्याच गोष्टीची चर्चा ते प्रा. चिकित्सकरांकडे करीत, पण त्यांनाही आपल्या पुढील वेताची कल्पना त्यांनी लागू दिली नाही.

काही चुकीचे समज

त्यांनी आचरणात आणलेल्या संलेखनाच्या उद्देशाबाबत काही शंका नि चुकीचे समज उत्पन्न झाल्याचे दिसून येतात. त्यांचा या ठिकाणी उलगडा करणे आवश्यक वाटते. इंद्रायणी सावकार यांनी काही वर्षांमागे धर्मनिंदांवर लिहिलेल्या एका लेखात, त्यांस

१६. यास जळू, जळूका, असेही म्हणतात. हा एक जळजंतू असून तो कातडीला दंडा करून त्यातील रक्त शोषून घेतो. शरीरातील अशुद्ध रक्त काढून टाकण्यासाठी त्याचा उपयोग त्या काळात करीत असत. प्रा. चिकित्सकर हे मूळचे गोमन्तकातील चिकित्सी गावचे. त्यांचा धर्मनिंदांची आणि भरातील सर्व मंडळीशी फार घरोव्याचे असे संबंध होते.

१७. धर्मनिंदांच्या निधनानंतर प्रा. चिकित्सकर त्यांच्या पत्नीस गोव्यात भेटले त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

ज्ञालेल्या व्याधीच्या संदर्भाने, “शरीरास पुरेशीं जीवनसत्त्वे न मिळाल्यास अशी खाज येते असे वाचत्याचे आठवते. परंतु त्या वेळीं यावर उपाययोजना नव्हती कीं धर्मानंदांना उपाय करून वेण्याचे नव्हते, हे कळत नाही”, अशी शंका व्यक्त केली आहे.^{१९} बौद्ध मिश्र डॉ. आनंद कोत्सल्यायन^{२०} यांनीही प्रस्तुत लेखकाशी याच विषयावर बोलताना, “जो रोगी निरोगी होण्याची इच्छा करीत नाही, त्याला डॉक्टर काय करील ?” अशा अर्थाचे उद्गार काढले होते. उलट एका जैन पंडिताने धर्मानंदांचा देहत्याग मोक्षप्राप्ती-करिता होता, कारण, त्यांच्या मनावर जैन धर्माचा बराच प्रभाव पडला होता, असे प्रतिपादन केले होते. आणि या प्रतिपादनाचे तेथे हजर असलेल्या दुसऱ्यांना एका जैन पंडिताने समर्थन करताना, जैन धर्मात उपोषणाचे जे अनेक उद्देश सांगितले आहेत, त्यांत ‘पापाचे परिमार्जन करण्यासाठी आणि परसेश्वराने त्यावहाल क्षमा करावी यासाठी’ हाही उद्देश संलेखनाचा असल्याचे, प्रस्तुत लेखकास समजावून सांगितले. काकासाहेब कालेलकरंगी या प्रश्नावर लिहिताना, “एकदा जगण्याची वृत्ति जी त्यांनी मार्गे खेचली ती पुन्हां घट होईना, आणि त्यामुळे त्यांचा देहान्त ज्ञाला,” असे आपले मत दिले आहे.^{२१}

धर्मानंद सेवाग्रामास जाताना या वेळी काही दिवस वर्धा येये राहिले होते. त्या वेळी तेथील त्यांची व्यवस्था करण्यासाठी कमलनयन बजाज यांनी आपल्या धाकड्या भावास तेथे पाठवले होते. कमलनयन यांच्या भावांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करून धर्मानंद त्यास म्हणाले :

“बापू का आदेश है। उपवास तो मैंने तोड दिया, परंतु इस शरीरमें अब कुछ रहा नहीं है। पानी भी मुझको मुक्किलसे पचता है। ऐसी परिस्थितिमें देहको टिकानेके प्रयत्नमें लोगोंकी सेवाओंका भार और अधिक शारीरिक यातना को अलावा विशेष लाभ नहीं होता है। फिर भी बापूका आदेश तो है ना ? मेरे लिये वही सर्वस्व है और उतनाहि काफी।”

१८. महाराष्ट्र टाईम्स, ५-११-१९७२.

१९. यांचा, धर्मानंद यांच्याशी ते विलेपालैं येथील सत्याग्रह-छावणीचे प्रमुख होते त्या वेळेपासूनचा परिचय. सारनाथ येये काही काळ धर्मानंदांकडे पाली भाषेचा अभ्यास केला होता. त्यांनी ‘भगवान बुद्ध’ धर्मानंदांचा ग्रंथ सिंहली भाषेत अनुवाद करून घेऊन तो सीलोन येये प्रसिद्ध केला. शेवटच्या काळात धर्मानंद सेवाग्रामास होते त्या वेळी कोत्सल्यायन राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मंत्री होते आणि त्याकरिता वर्धी येथे रहात असत. त्या वेळी ते एकमेंकांस भेटत असत.

२०. धर्मानंदांच्या ‘पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म’ या ग्रंथास जोडलेल्या ‘खण समाजधर्म’ या लेखात, पा. ११.

बरील उद्गार कमलनयन बजाज यांनी धर्मानंदांवर लिहिलेल्या एका लेखातील आहेत.^{२२} धर्मानंद सेवाग्रामास स्थायिक ज्ञाल्यानंतर स्वतः त्यांनी त्यांची दोन-तीन वेळा भेट घेतली होती. तिसऱ्या भेटीची माहिती त्यांनी बरील आपल्या लेखात दिली आहे. ती धर्मानंदांच्या शारीरिक तशीच मानसिक रिथरीची कल्पना करून देणारी असल्यासुले, ती येथे देणे योग्य होईल. बजाज म्हणतात :

“मी त्यांना (धर्मानंदांना) भेटावयाला गेलों. माझ्याबरोबर माझी आत्या आणि तिचीं मुळे होतीं. मुख्यातीला धर्मानंदांजींनी विद्यापीठांतल्या सगळ्या आठवणी काढल्या, आणि ते सद्गुरित ज्ञाले. मला आनंद आणि आश्रव्य बाटत असतांना देसील थोडा रागहि आला. देहाचा मोहिं सोडला आहे अशा या प्रसंगी त्यांनी असल्या क्षुलक आठवणी कां काढाव्या आणि त्यांना सद्गुरित होण्याची गरज कां वाटावी ! मीं त्यांना तसें म्हटलेहि. ‘तुम्ही असे उपकार मानून घेऊ लागलांत तर मला वाईंट वाटणार नाहीं का ? शिवाय तुमच्या सेवेत मला जो आनंद मिळाला तो हिरावून वेण्याचा तरी तुम्हांला काय अधिकार ?’ मीं विचारले, आणि आमचे असे प्रेमाचे भांडण सुरु झाले. धर्मानंदजी हंसले आणि म्हणाले; तुझी भांडण्याची वृत्ति काहीं अजून गेली नाहीं आणि तू विद्यापीठांत होतास तसाच राहिला आहेस हे पाहून मला आनंद होतो. त्यानंतर वडिलांची (जमालाल बजाज) यांची आठवण काढून ते गरिबरले. त्यांनी स्वतःला आवरण्याचा प्रयत्नहि केला नाहीं. त्यांच्या शांत सुद्रेवरून आनंदाचा अश्रुप्रवाह एकसारदा कुटून वाहू लागला. जवळ बसलेली सर्वच मंडळी गहिंवरून गेली. आम्हा कोणाला आमरणान्त ही घटना विसर्जे शक्य नाहीं.

“माझ्या आत्यांना माझा स्वभाव माहीत होता. त्यांना वाटले, माझ्या भांडण-मुळेच धर्मानंदजींना हा त्रास ज्ञाला. त्यांनी मला एका बाजूला नेले आणि त्या मला रांगे भरल्या. त्यानंतर चांगलीं दहा मिनिंट स्तब्धतेंत गेली. कुणाच्याहि तोळून शब्द कुटेना. धर्मानंदांच्या चरणी अर्पण करण्याकरितां मीं घरून निघतांना हजार स्पर्श घेतले होते. त्याविषयी बोलण्याचा कित्येकदा प्रयत्न केला, पण काहीं केल्या बोल फुटेना. एक-दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो विफल ज्ञाला. शेवटीं तें शांत वातावरण धर्मानंदांनीच आपल्या गंभीर आवाजानें मोडले. ते म्हणाले, ‘कमलनयन, आज मैंने तुमको खास कारणसे बुलाया है। तुम्हे मालूम है कि मेरे शरीरमें कुछ रहा नहीं। बापू के आज्ञासे मैं यहां आया। आप सब लोगोंका प्रेम भाजन और कृपापात्र मैं हूं। फिरभी आश्रमवासियोंकी कहां तक सेवा का भार मैं उठावूं।’ इसका विचार मुझको कष्ट देता है। उसकी उठाने की बार भी मुझे कोई लाभ नहीं दिखाई देता। ईश्वरकी यहि इच्छा मालूम

२१. ‘सरस्वती’ मासिक.

देती है कि शरीरसे और कुछ काम नहीं लिया सकता। हम इसका क्यों फिजूल मोह करे? मैंने तुम्हे आज इसलिये बुलाया है। ये सारी स्थिति अच्छी तरह समझते हुये उपवास करके, देह छोड़ देने की मुझे निःसंकोच परवानगी दो।

“धर्मानंदजीनी पूज्य विनोबा, काकासाहेब, अन्य आश्रमवासीयोंकडे चर्चा केली होती। तरीहि त्यांची ही कोण नम्रता आणि सहृदयता! माझ्यावर त्यांचा इतका कांहीं प्रभाव पढला की मी गहिवरून तर गेलोंच, शिवाय मनांत विचार आला कीं, अशा प्रकारचा महान् अंतिम निर्णय वेण्यासाठीं माझ्यासारख्याच्या परवानगीची केवढी ही आस्था?... त्यांचा सुदृष्ट हितका बिनतोड आणि बरोबर होता कीं, मलाहि त्यांना नाहीं म्हणणे जड गेले। शेवटी ते इतकेच म्हणले कीं, ‘यद्यपि मेरे खुदके निर्णय मेरे मेरा पुरा विश्वास है। और बाबूके आदेशासे मैंने उपास तोडभी दिये थे। फिरभी मैं नहीं चाहता हूं कि कोईभी आश्रमवासी या तुम्हारे जैसे मित्र ऐसा समझें की धर्मानंद तो हड्डी था और हठको मर गया। आप लोगोंके बीच आकर सबको समाधान करा के मुझे जो कुछ करना है करुणा। अव्यथा मेरी तपस्यामें भी कुछ कम है ऐसा मैं समझूळा।’ धर्मानंदजीनी सर्वोच्चा सल्ला घेतला, त्यांचा विचय झाला, त्यांना सर्वोच्ची परवानगी मिळाली।” महात्माजीनी धर्मानंदांना सेवाग्रामास आपल्या आश्रमांत येऊन राहण्याचा जो आदेश दिला तो त्यांच्या प्रकृति-स्वास्थ्याच्याच दृष्टीने, तेवें राहून त्यांनी योग्य मार्गदर्शनालाई उपचार करून ध्यावे अशीच त्यांची इच्छा होती, त्यानुसार त्यांनी आपल्या आश्रमाचे त्या वेळचे व्यवस्थापक बलवन्तसिंहजी यांस—धर्मानंदांची व्यवस्था कशी ठेवावयाची, त्यांच्यावर उपचार कोणाकडून करून ध्यावयाचे—सर्व सूचना देऊन ठेवल्या होत्या।

१९४६ ची अखेर आणि १९४७ ची सुस्वात हा काळ भारतास कशा प्रकारचा गेला हे सर्वोसंच टाऊक आहे. स्वातंत्र्य जबळ येऊन ठेपले होते. त्याच्या जन्मवेदनांनी सर्व देश हवालदील झाला होता. या वेळी पूर्व बंगल आणि बिहार येथील शांतियानेत महात्माजी गुंतलेले होते. त्यातच त्यांस दिल्लीत चालू असलेल्या वाटाबाटीत भाग घ्यावा लागत असे. तसेच, याच वेळी महात्माजीन्या मनाला दारण वेदना देणारा भारताच्या विभाजनाचा प्रश्नाही उपस्थित झाला होता. अशा या मनःस्थितीत मुद्दा महात्माजी धर्मानंदांना विसरले नव्हते. त्यांचा बलवन्तसिंहजी, डॉ. शंकरन, वौरेशी धर्मानंदांबद्दल पत्रद्वारे विचारविनिमय चालूच होत. धर्मानंदांनाही त्यांची पत्रे येत. अशा प्रकारचे महात्माजीने निस्पम सौहादं लाभलेले धर्मानंद, त्यांच्या इच्छेविस्त्र वागून आपला देहत्यागाचा हड्ड चालू ठेवतील असे समजणे चुकीचे आहे.

वर्ध्याचे सिविहिल संजेन डॉ. नर्मदाप्रसाद, आश्रमातील डॉ. वारडेकर आणि डॉ. शंकरन, या सर्वोनी निरनिराळ्या प्रकारचे उपचार धर्मानंदांना केल्याची माहिती मिळते. आणि हे जबळ जबळ तीन महिने चालू होते. या उपचाराचा आपल्या प्रकृतीवर काहीच

परिणाम होत नाही याची जाणीव असूनही या गोष्टीस धर्मानंद सहकार्य देत होते हे त्यांचे कमलनयन बजाज यांच्याबरोबर झालेल्या संभाषणातून दिसून येते. २२ शेवटी उपचाराचा निखालस उपथोग होत नाही हे सिद्ध झाल्यावर त्यांनी उपोषणास सुस्वात केली. त्या वेळी महात्माजीन्या इच्छेनुसार आपण केलेल्या ‘शांतिपूर्ण प्रयत्ना’ बदल धर्मानंद पुढील शब्दात स्पष्टीकरण करतात :

“... बापूजीने मेरे उपर दया करने की लिए, मुझे उपवास से निवृत्त करने के लिए तार दी थी। मैंने उनकी प्रेरणा से विछले २३ सितम्बर को अनशन छोड दिया और तबसे आज तक काफी दुःख पाया और अन्त मैं फिर वही अनशन करना पडा। लेकिन इस मैं बापूका तनिक भी दोष नहीं है, क्योंकि बापूजी ने सब दया भावसे ही किया था। इसमें मुझे जरा भी दुःख नहीं है, क्योंकि भगवान् बुद्धने कहा है कि ‘खन्ती परम तपो तितिक्षा।’ [तितिक्षालपी क्षमा ही परम तप है।]

“बापूजी की कृपा से मुझे इस तितिक्षा का अवसर मिला। इसमें मेरी कस्तूरी हो गयी। मुझे जो खुजली आती है उसे सहन करने में आनन्द मानता हूं। यह सब बापूजी की कृपा है। मेरी इस प्रकार की मृत्यु से बापूजी को आनन्द मानना चाहिये, क्योंकि उनका एक भक्त इस कस्तूरी मैं से गुजर रहा है और शान्तिपूर्वक प्रयत्न कर रहा है। अन्त के क्षण तक क्या होगा यह तो भगवान् ही जाने।”^{२३}

बलवन्तसिंहजीनी धर्मानंदांसंबंधी माहिती कल्विताना वरील त्यांचे म्हणणेही महात्माजीना कल्वले, त्यास महात्माजीनी पाठणा येथून १६-५-१९४७ रोजी पुढील पत्र^{२४} पाठवले.

२२. या विषयासंबंधी जास्त स्पष्टीकरण मिळविष्याच्या उद्देशाने प्रस्तुत लेखकने आश्रमाशी वनिष्ठ संबंध असलेले बलवन्तसिंहजी आणि चिमणलाल शहा (हे बलवन्त-सिंह यांच्या पूर्वी आश्रमाचे व्यवस्थापक होते) यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. यात बलवन्तसिंहजी म्हणतात : ‘वर्धा के सिविल सर्जन श्री नरमदाप्रसाद ने भी उनका इलाज करनेका बहुतही प्रेमसे प्रयत्न किया था.’ चिमणलाल याच विषयाची पुढील प्रमाणे माहिती देतात. ‘डॉ. वारडेकर, डॉ. शंकर आदिने उनके उपचार भक्तिपूर्वक किये. पू. गांधीजी, काकासाहेब कालेलकर आदि समयसमय पर खबर करते रहे. करीब तीन महिनोंको उपचारसे जब खुजली कम नहीं होई— असद्य होती गयी— आखिर विनोबाजी के मार्गदर्शनसे आमरण उपवास का निर्णय हुवा. गांधीजीने भी निर्णय मान्य किया.’

२३, २४. बापू की छाया मैं : ले. बलवन्तसिंह, पान ३९०-३९१.

चि. बलवन्तसिंह,

तुम्हारा खत प्रार्थना के पहले लिखा हुआ मिला। कौशाम्भीजी का पढ़कर आनन्द होता है। साथ में उन के लिए खत रखता हूँ। मिलने तक देह होगा तो खत उन को दे देना या पढ़ा देना।

उनके आश्रम में रहने से आश्रम पवित्र होता है, इसमें मुक्ष को कोई शक नहीं है।

शंकरन् का खत इस के साथ है।

बापू के आशीर्वाद-

या सर्व गोर्धीवरुन भारतीय आणि पाश्चात्य या दोन्ही प्रकारस्या उपाययोजना धर्मानंदावर तीन महिने चालू होत्या आणि त्यांस धर्मानंदांचे पूर्ण सहकार्य मिळत होते, हे दिसून येते. तेव्हा त्यांनी उपाययोजना करून घेतली नाही, अथवा केवळ मोक्षप्राप्तीच्या उद्देश्याने देहत्याग केला असे महण्यात स्वारस्य नाही. अशा प्रकारस्या मोक्षावर त्यांचा विश्वास नव्हता. जैनांचा 'चातुर्याम धर्म' त्यांस प्रिय होता, आणि 'चातुर्याम हेच आमचे दैवत,' असे ते महणत आणि त्यानुसार वागत, एवढेच !

आता 'जगण्याची वृत्ती जी त्यांनी मार्गे खेचली ती पुन्हा ढट होईना,' असे जे काकासाहेबांनी म्हटलेले आहे ते मात्र विचार करण्यासारखे आहे. रोगी बरा होण्यासाठी औषधोपचार करून घेतो. पण त्याच्बरोबर 'मी बरा होणारच' असा त्याचा मनोभाव असला तर तो करीत असलेला औषधोपचार त्यास जास्त गुणवह होतो, असे मानस-शास्त्र मानते. महात्मार्जीच्या इच्छेस धर्मानंदांनी प्रापाणिकपणे साथ दिली नि औषधोपचार करून घेतले, यात शंकाच नाही. पण या गोष्टीस त्यांच्या अंतमीनाची [Sub-conscious mind] तितकीच उत्कट साथ मिळाली नाही, असे होणे शक्य आहे. याशिवाय कमलनयन बजाज, बलवन्तसिंहजी, यांच्याकडे त्यांनी वेळोवेळी काढलेल्या उद्गारां-तूनही त्यांनी प्रकृती सुधारण्याची आशा सोळून दिली होती, असेच दिसून येते. प्रस्तुत लेखकास एवढेच दाखवून यावयाचे आहे की, त्यांनी 'देहत्यागाचा स्वीकारलेला मार्ग, 'मरणाकरिता मरण' अशा प्रकारचा लहरीपणा नव्हता, परलोकात मिळावयाच्या फायद्याकरिता नव्हता, अथवा कोणाही संतुष्टुष्टाचे वरवरचे अनुकरण महणूनही नव्हता. तर त्यांस, सारे आयुष्य डोळ्यांपुढे ठेविलेली मानवी हिताची स्वीकृत भूमिका आपल्या देहत्यागाने सिद्धीस न्यावयाची होती; आणि तो मार्ग त्यांनी आपली उपयुक्तता संपली, आपले पुढील आयुष्य महणजे स्वतःस कष्ट आणि समाजास भार याची जाणीव होताच, स्वीकारला.

४ मे ते ४ जून

धर्मानंदावर चालू असलेल्या उपचारांचा काहीच परिणाम होत नाही याची आता सर्वोनाच जाणीव होऊन चुकली. अनशन हाच एक मार्ग आता राहिला. ता. ४-५-१९४७

रोजी विनोबार्जीच्या सलग्याने आपण घेत असलेला अल्पस्वल्प आहारही धर्मानंदांनी बंद केला. ही सर्व परिस्थिती महात्मार्जीना कळवण्यात आली होतीच. त्यांनी, "कौशाम्भीजी कुछ भी हजम नहीं कर सकते हैं तो भले पानी पर रहें। पानी न पी सके तो भले देह जाय। भीतरी शांति है तो सब कुछ है। फिर भी जैसे विनोबा कहें सो करो। यह सब उहें सुनाओ," २५ या शब्दांत या गोष्टीस आपली मान्यता दिली.

जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे धर्मानंदांचे शरीर क्षीण होत गेले. पण याचा परिणाम मात्र त्यांच्या मनाच्या प्रसन्नतेवर आणि बुद्धीच्या तीव्रतेवर लेशमात्रही झाला नाही. ते मोळ्या आनंदाने प्रयाणाची तयारी करीत होते. बलवन्तसिंहजी महणतात, "अपनी मृत्युका दर्शन वे स्पष्ट रूपसे वैसे ही कर रहे थे, जैसे कोई सामने लडे हुये आदमी को देख सकता है।" २६ बलवन्तसिंहांना ते निरनिराक्ष्या सूचना करीत होते. निरनिराक्ष्या विश्वायावर बोलत होते. एखादे बुद्धांचे वचन सांगून त्याचा अर्थ समजावून देत होते. आणि बलवन्तसिंह ते सर्व मोळ्या भक्तिभावाने लिहून घेत होते. असेच एकदा आपल्या ध्यानसाधनेचा अनुभव सांगताना धर्मानंद त्यांस म्हणाले :

"आज जो इतनी शांति का अनुभव मैं कर रहा हूँ वह उस साधन का ही फल है। मनुष्य की परीक्षा मृत्यु के समय ही होती है। अगर उस की कुछ साधना सफल होगी तो उस समय उसके अवश्य ही काम आयेगी और वह शांति का अनुभव करता करता शरीर छोड़ेगा।" २७

आपण केलेल्या योगाभ्यासाचाही अनुभव धर्मानंद त्यांस सांगत असत. एक दिवस 'आनापान' या साधनेची माहिती त्यांस दिव्यानंतर, प्रत्यक्ष त्या दिवसांत ते या साधनेचा स्वतःकरिता कसा उपयोग करून घेत आहेत है त्यांनी पुढील शब्दांत त्यांस सांगितले :

"रातको मुझे जरासी नींद आती है तब मेरा सुंह खुल पडता है और जीभ बिलकुल सूख जाती है और उस पर कांटे खडे हो जाते हैं। जब एकाएक जागता हूँ तब क्या करना और क्या नहीं करना उसका भी ख्याल नहीं रहता है। कल परसे उस आनापान भावनाकी मददसे इस कष्टके ऊपर काबू कर रहा हूँ।

"उस भावना के वर्णन में यह कहा गया है कि जो यह भावना पूरी तौरसे करेगा वह अपना अंतिम श्वास भी जान सकेगा। उसका एक उदाहरण भी वहाँ [समाधि-मार्ग या धर्मानंदांनी लिहिलेल्या ग्रंथात] दिया है। लेकिन मेरा तो पूरा अभ्यास नहीं है। मैं नहीं जानता हूँ, अन्त क्या होगा।" २८

२५, २६. 'बापूकी छाया में' : ले. बलवन्तसिंह, पान ३८९.

२७, २८. 'बापूकी छाया में' : ले. बलवन्तसिंह, पाने ३९०, ३९६.

आपल्या अंत्यसंस्कारावर अत्यंत कमी खर्च व्हावा अशी त्यांची इच्छा होती. आपले शब ज्ञाकप्यासाठी नवीन कपडे आणु नका. आपल्या जुन्या कपड्यांचाच उपयोग करा, अशी त्यांनी सूचना देऊन ठेविली होती. तसेच दहनापेक्षा दफनाला कमी खर्च येत असेल तर दफन करा, पण हे महात्माजींच्या सल्ल्याने होऊ या, असेही सांगून ठेवले होते. महात्माजींना याबद्दलचे सविस्तर पत्र गेल्यावर, महात्माजींनी त्यास पाठणाढून तारीख २०-५-१९४७ रोजी खालील उत्तर पाठवले ३० :

चि. बलवन्तसिंह,

तुग्हारा खत मिळा है। इससे पहले कोई खत मिळा नहीं है जिसमें कौशाम्बी-जीके शरीरका मृत्युके बाद क्या करना यह पूछा हो।

लेकिन आज शंकरन् का खत है। उसमें सब विगतें दी हैं। कौशाम्बीजी आखिरका निर्णय हम पर छोड़ते हैं तो अग्निसंस्कार ही सबसे अच्छी क्रिया है। यह बात जगत-मान्य हो रही है। उसमें खर्च भी जादा नहीं है, न होना चाहिए। दफन करने में भी शाश्वत तरीकेसे करें तो काफी खर्च होता है। बाकी चीजें तो उन्होंने लिखवाई हैं। पाली इथादि के बारेमें उनका अमल होगा ही ऐसा उनको कहा जाय। मेरी उससे प्रार्थना है कि अब ऐसी बातोंको भूल जाय और अंतरध्यान होकर देह छूटना है तो छूटे। रहना है तो रहे। उनसे यह भी कहना कि पाली भाषा तो लंकामे सीढ़ी जायगी। लेकिन बौद्ध धर्म सीढ़नेका क्षेत्र लंका है ऐसा मेरा दिल नहीं मानता। बौद्ध धर्मकी ऊपरी बात जाननेसे रहस्य का ज्ञान होता नहीं है।

बापू के आशीर्वाद

कमलनयन बजाज यांनी आपल्या शोबटच्या भेटीत धर्मनिंदांकडे, ते घेण्यास तयार नसताही, एक हजार रुपये भेट म्हणून दिले होते. याचा उल्लेख मागे आला आहे. त्या रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांस लंकेस पाठवून त्यांस पाली भाषा आणि बौद्धज्ञान देण्यात करावा, असे धर्मनिंदांनी महात्माजींना कळवले होते. त्याच विषयाचा उल्लेख महात्माजींनी वरील पत्रात केला आहे.

महात्माजींच्या वरील पत्रास धर्मनिंदांनी खालील पत्र ३० उत्तरादाखल पाठवले. त्यांतील मजकूर महत्वाचा तर आहेच; पण २१ दिवस उपोषण केल्यावरही त्यांच्या बुद्धीच्या तीव्रतेत लेशमात्रही फरक पडला नव्हता, हे या पत्रातून दिसून येते. त्याची तारीख २५-५-१९४७ आहे.

“ पू. बापूजी—

सादर प्रणाम। यदि श्री कमलनयन बजाज आग्रहसे मेरे ऊपर एक हजार

३१. ‘बापूकी छाया में’ : ले. बलवन्तसिंह, पाने ३९१-३९२.

३०. ‘बापूकी छाया में’ : ले. बलवन्तसिंह, पाने ३९२-३९३.

रुपये का बोझा न छोड जाते तो स्मारक के बारे में मेरे दिलमें कोई विचार नहीं आता। पैसा आनेके बाद जो विचार मुझे सूझे, लिखवाये। लेकिन उसकी जरा भी चिन्ता नहीं है। मैं तो सर्व भार आपके ऊपर छोडकर संतुष्ट रहता हूँ। रातको आकाश देखकर बहुत सुख पाता हूँ। यह सब आपके आशीर्वादका ही सुफल समझता हूँ। सीलोनमें बौद्ध धर्मका रहस्य नहीं रहा है यह मैं भी जानता हूँ। उन लोगोंके साथ एक बरस रहकर मैंने बहुत अनुभव लिया है। लेकिन उनके साथ रहनेसे भावान बुद्धके जमानेकी कुछ कुछ याद कर सकता था और उसमें मुझे बहुत लाभ हुआ है। अभीतक उसकी यादसे बहुत आनंद मिलता है। बाकी सब भूल गया हूँ। आम और नीम एक ही जमीनमें बढ़ते हैं। लेकिन आम का फल अलग होता है, नीमका अलग।

“ अशोक के शिलालेखोंका अर्थ अंग्रेज आनेसे पहले हम भूल गये थे। पाश्चात्य विद्वानोंके प्रयत्नसे ही उनका अर्थ हम लोग समझ सके हैं। हमारे विद्वानोंने भी पाश्चात्योंका अनुकरण करके बहुत कुछ लिखा है। लेकिन अशोक राजाके अत्यंत सहृदय वचनोंको पढ़कर कितने पंडितोंका हृदय कंपित होता होगा। इसलिए मेरा कहना है कि प्राचीन संस्कृत लंडिहरोंमें मिल गया है तो भी सज्जन उससे बहुत सबक सीख सकते हैं।

अभी जो आदमी सीलोन जानेवाला है वह ऐसा भक्त थोड़ा ही हो सकता है। वह यहांकी डिग्री लेकर वहाँ सिर्फ ज्ञान बढाने के लिए जायगा। तो भी हमारा कर्तव्य है की उसका गुजारा वहाँ पर अच्छी तरहसे चल सके इसलिए काउऱ्हांट न करके उसके गुजारेके लिए काफी पैसा मिलना चाहिए। आजकल जो शिक्षावंत्र चल रहा है उसके जो फायदा उठा सकते हैं वह उठाना चाहिए।

भवदीय
धर्मनिंद कौशाम्बी

वरील पत्रात त्यांनी आपल्या प्रकृतीसंवंधीचा एकाही शब्दाने उल्लेख केलेला नाही देलक्षात ग्राम्यासारखे आहे. हे पत्र त्यांनी लिहिले त्याच्या दोनच दिवसांपूर्वी आश्रमाच्या शेतात वोदण्यात आलेल्या विहिरीचे उद्धाटन धर्मनिंदांच्या हस्ते झाले होते. आपल्या लहान त्यातच शेतीच्या व्यवसायाचे ज्ञान धर्मनिंदांनी संपादन केले होते. त्या वेळी अशा विहिरी वोदण्याची बौरे कामे त्यांनी करून घेतली होती. अशा गोष्टीची त्यांस फार आस्था असल्याचे त्यांच्याशी बोलता बोलता बलवन्तसिंह यांना कलून आले होते. त्याच वेळी या विहिरीचे उद्धाटन धर्मनिंदांच्या हस्ते करावयाचे असे बलवन्तसिंह यांनी मनाशी ठरवले होते. पण आता अशा कमजोर दिशीत है कसे शक्य होईल हा ग्रन बलवन्तसिंह शंच्यापुढे उपस्थित झाला होता. पण धर्मनिंदांनीच स्वतः उत्साह दाखवल्यासुले स्ट्रेचर-वरून त्यांस तेथे नेऊन हा उद्धाटनाचा कायऱ्हकम करण्यात आला. त्याच वेळी या

विहिरीचे नाव 'कौशाम्बी-कूप' असे ठेवण्यात आले. आणि त्यांच्या निर्वाणानंतर या विहिरीवर खालील स्मृतिक्रूर खोदलेला दगड बसविण्यात आला.

"जिनका सलिल-सा निर्मल जीवन था
४ मईसे आमरण उपवास द्वारा आमंत्रित
मृत्युदेवको अतिथिवत् क्षणभर विश्रामके
लिए छोड जिन्होंने २२ मईको जीवनके
इस सनातन स्रोत को आशीर्वाद दिया,
उन श्री धर्मानंदजी कौशाम्बीकी पावन स्मृतिमें।"^{३१}

आदर्श मृत्यु

धर्मानंदांच्या निर्वाणाच्या पहिल्या दिवशी बडलेल्या घटनेचे वर्णन करताना बलवन्तसिंहजी म्हणतात :

"आश्रमके ११ सालके जीवनमें कौशाम्बीजीकी मृत्यु पहिली मृत्यु थी। ऐसी आदर्श मृत्यु मैंने अपने जीवनमें कभी नहीं देखी। वे रातको अपने पास सोनेको सुझे कभी नहीं कहते थे। लेकिन मृत्युकी पहिली रातको मुख्यसे कहने लगे 'आज तुम मेरे पास ही सोओ। रातको बारह बजे जब चंद्र सिरपर आयेगा तब मेरी मृत्यु होना संभव है।'"^{३२}

ही गोष्ट ता. ३ जूनची. बरील सूचना करून ते थांबले नव्हते. आपल्या दहनाच्या वेळी नवीन कापड आणावयाचे नाही, जुनेचे कपडे वापरावयाचे, याची आठवण आणखी एकदा करण्यास ते या वेळीही विसरले नव्हते. आपले सर्व सामान त्यांनी पूर्वीच आश्रमास देऊन टाकले होते. त्यातील फक्त आपले एक बछाल, आपल्या निर्वाणानंतर आपल्या मुलास देण्यासाठी वेळे ठेवण्यास त्यांनी सांगितले होते. आपल्या मुलांनी या दिवसांत आपणास मेटण्यास येऊ नये असे त्यांनी पूर्वीच सांगन ठेविले होते. त्यांचे राहून राहून आश्रमात फोन येत असत. या अशा प्रसंगी त्यांस मेटावे, त्यांच्या शेजारी असावे, असे त्यांस वाटणे साहजिकच होते. पण धर्मानंदांनी आपला आग्रह सोडला नाही. अशा प्रसंगी होणारे भावनिक उद्घावन त्यांस टाळावयाचे होते.

त्या रात्री बारा वाजेयेत बलवन्तसिंहजी त्यांच्या खोलीत जागत बसले होते. बारा वाजल्यानंतर 'आतां कांही मी जात नाही, तुम्ही जाऊन झोपा,' असे धर्मानंदांनी त्यांस सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळी ते धर्मानंदांच्या खोलीत गेले, त्या वेळी ते फार प्रसन्न मनःस्थितीत असल्याचे त्यांस दिसून आले. हा ता. ४ जून चा दिवस. या दिवशी दुपारचे बारा वाजल्यापूर्वी काही वेळ काकासाहेब कालेलकर त्यांस मेटून गेले होते. ते त्याच दिवशी बाहेरगावाहून सेवाग्रामास आले होते.

^{३१, ३२.} 'बापूकी छायामें' : ले. बलवन्तसिंह, पाने ३९७, ३९५.

बरोबर बारा वाजता 'आपली आता जाण्याची तथारी झाली,' असल्याचे धर्मानंदांनी बलवन्तसिंहजीना सांगितले. बारा वाजल्यापासून अडीच वाजल्याच्या काही घटकांपूर्वीपर्यंत धर्मानंद त्यांच्याशी काही ना काही बोलत होते. या प्रसंगाचे वर्णन बलवन्तसिंहजीनी पुढीलप्रमाणे केले आहे :

"दो बजे थोडा पानी लिया और मकानके सब दरवाजे खोलनेके लिए कहा, मानो उनको ऐसा प्रतीत हो रहा हो कि कोई उनको लेनेके लिए आया है, अथवा उनके जानेके लिए दरवाजे खोल देने चाहिये। इस प्रकारसे वे कभी दरवाजे नहीं खुलवाते थे। धीरे धीरे शरीर शिथिल होता गया और ठीक २॥ बजे वे शांत हो गये। उनका अंतका सांस निकलने और सावधानीसे बात करनेके बीचमें बेहोशीका अंतर दश मिनटसे ज्यादा नहीं रहा।"^{३३}

ज्ञाले! अशा प्रकारे शांत नि प्रसन्नपणे धर्मानंदांनी या जगाचा निरोप घेतला! बलवन्तसिंहजीच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, "जितना भव्य कौशाम्बीजीका जीवन था, वैसी ही भव्य उनकी मृत्यु हुई!"

याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता आश्रमासमोरच्या टेकडीवर धर्मानंदांच्या शरीरावर अनिसंस्कार करण्यात आला. या प्रसंगी विनोबाजी, काकासाहेब कालेलकर आणि आश्रमातील सर्व लहान—थोर मंडळी हजर होती. ही सर्व बातपी लगोच बलवन्तसिंहजीनी महात्माजीना कळविली. दिल्ली येये ता. ५-६-१९४७ रोजी आपल्या प्रार्थना-प्रवचनाच्या वेळी महात्माजीनी काढलेले धर्मानंदांसंबंधीचे उद्गार प्रस्तुत ग्रंथाच्या सुस्वातीस देण्यात आले आहेत.



^{३३.} 'बापूकी छायामें' : ले. बलवन्तसिंह, पा. ३९७.